

उपकार करून ठेविले आहेत. त्यांचीं माध्यें नसतीं तर वेदज्ञानास आज जग खास मुकलें असतें, या ऋग्वेदावर आतापर्यंत अनेक माध्यकार झाले असून त्यांपैकीं शुन्यांतले जुने माध्यकार यास्काचार्यानंतरचे म्हणजे स्कंदस्वामी हे होत. हे बलभीदिशांतले असून त्यांच्या पित्याचें नांव भर्तृष्टव असें होतें. 'बलभीविनिवास्थेतामृगार्यागमसंहृतम् । भर्तृष्टवमुतस्यके स्कंदस्वामी यथामति ॥' असा शिरा प्रथमाष्टकाच्या पहिल्या अध्यायाच्या शेवटीं मारण्यांत आला आहे. यांचा काल निश्चित असा मिळत नसला तरी अनुमानानें ठरविण्यास एक आधार उपलब्ध झाला असून, तो म्हणजे शतपथाचे भाष्यकार हरिस्वामी, हा होय. हे हरिस्वामी स्कंदस्वामींचे आपणास शिष्य म्हणवीत असून, त्यांनीं तें शतपथभाष्य कलियुग ३१४० मध्ये म्हणजे इ. स. ६३९ मध्ये लिहिलें असें म्हटलें आहे. यावरून त्यांचा काल इ. स. ६०० च्या सुमारास धरण्यास हरकत नाहीं. स्कंदस्वामींचे हें भाष्य ऋग्वेदभाष्य' या नांवानें प्रसिद्ध आहे.

यानंतर नांव घेण्यासारखे पुढे माध्यकार म्हणजे वेंकटार्यतनय माधवभट्ट हे होत. यांची 'ऋगर्थदीपिका' या नांवाची संपूर्ण टीका असून, ती अलीकडे पंजाबचे संस्कृत प्रो. श्री. लक्ष्मण स्वर्ण यांनीं संपादन करून छापून प्रसिद्ध केली आहे. 'श्री वेंकटार्यतनयो ग्याचिकीर्षति माधवः । ऋक्संहितामस्य देवः प्रसीदतु विनायकः ॥' असा त्यांच्याविषयी उल्लेख सांपडतो. हे माधवभट्ट चोल देशांतल कावेरी तटाकीं असलेल्या गोमत गांवचे रहिवासी असावेत, बहुशः हा गांव म्हणजे त्रिचिनापल्ली जिल्ह्यांतल तिरवाड्युराय असावा. कारण येथे देवळांत जो देव आहे त्याचें नांव 'गोमतीश्वर' असें आहे. त्यांचा काल ११००-१२०० च्या दरम्यानचा असावा असें आश्र अनुमान करण्यांत येतें. सायणाचार्यांनी आपल्या भाष्यांत (ऋ. १०-८६-१) माधवभट्ट भाष्यकाराचा जो उल्लेख केला आहे, ती व्यक्ति म्हणजे हे वेंकटार्यतनय माधवभट्टच होत.

या वेंकटार्यतनय माधव भट्टानंतर आणली एक 'माधव' या नांवाचे भाष्यकार होऊन गेले. त्यांनी ऋग्वेदावर लिहिलेलें 'ऋग्वेद व्याख्या' या

उपकार वरून ठेविले आहेत. त्यांचीं माध्यें नसतीं तर वेदशानास आज जग खास मुकलें असतें. या ऋग्वेदावर आतांपर्यंत अनेक भाष्यकार झाले असून त्यांपैकी जुन्दांठले जुने भाष्यकार यास्काचार्यानंतरचे. म्हणजे स्कंदस्वामी हे होत. हे बलमीदेशांतले असून त्यांच्या पित्वाचें नांव भर्तृश्वर असें होतें. 'बलमीविनिवास्येतामृगार्यागमसंहृतम् । भर्तृश्वरमुतथक्त्रे स्कंदस्वामी यथामति ॥' असा शिरा प्रथमाष्टकाच्या पहिल्या अध्यायाच्या शेवटीं मारण्यांत आला आहे. यांचा काल निश्चित असा मिळत नसला तरी अनुमानानें ठरविण्यास एक आधार उपलब्ध झाला असून, तो म्हणजे शतपथाचे भाष्यकार हरिस्वामी, हा होय. हे हरिस्वामी स्कंदस्वामीचे आपणास शिष्य म्हणवीत असून, त्यांनीं तें शतपथभाष्य कलियुग ३१४० मध्ये म्हणजे इ. स. ६३९ मध्ये लिहिलें असें म्हटलें आहे. यावरून त्यांचा काल इ. स. ६०० च्या सुमारास धरण्यास हरकत नाहीं. स्कंदस्वामीचें हें भाष्य 'ऋग्वेदभाष्य' या नावानें प्रसिद्ध आहे.

यानंतर नांव घेण्यासारखे दुसरे भाष्यकार म्हणजे वेंकटार्यतनय माधवभट्ट हे होत. यांची 'ऋग्येदीपिका' या नावाची संपूर्ण टीका असून, ती अलीकडे पंजाबचे संस्कृत प्रो. श्री. लक्ष्मण स्वरूप यांनीं संपादन करून छापून प्रसिद्ध केली आहे. 'श्री वेंकटार्यतनयो न्याचिकीर्षति माधवः । ऋक्संहितामस्य देवः प्रसिद्धो विनायकः ॥' असा त्यांच्याविषयी उल्लेख सापडतो. हे माधवभट्ट चोल देशांतल कावेरी तटाकीं असलेल्या गोमत गांवचे रहिवासी असावेत. बहुशः हा गांव म्हणजे त्रिचिनापल्ली जिल्ह्यांतल तिरवाड्युराय असावा. कारण येथें देवळांत जो देव आहे त्याचें नांव 'गोमतीश्वर' असें आहे. त्यांचा काल ११००-१२०० च्या दरम्यानचा असावा असें आम अनुमान करण्यांत येतें. सायणाचार्यांनी आपल्या भाष्यांत (अ. १०-८६-१) माधवभट्ट भाष्यकाराचा जो उल्लेख केला आहे, तो व्यक्ति म्हणजे हे वेंकटार्यतनय माधवभट्टच होत.

या वेंकटार्यतनय माधव भट्टानंतर आणखी एक 'माधव' या नावाचे भाष्यकार होऊन गेले. त्यांनी ऋग्वेदावर लिहिलें 'ऋग्वेद व्याख्या' या

नांवाचें भाष्य आतां उपलब्ध झाले असून, तें डॉ. चि. कुञ्जन् राजा एम्. ए. यांनीं अक्षरान् यथे ह्यापून प्रसिद्ध केले आहे. तेथें सुधवातीस 'माधवाकृता ऋग्वेद व्याख्या' असें म्हटलें असून, प्रथमाध्यायाच्या शेवटी 'ऋग्वेदसंहितायाः प्रथमाध्यायं व्याकरोदिति कुशिकानां कुले जातो माधवः सुंदरी सुतः॥' असा शेरा आहे. यावरून तो कौशिक गोत्री असून त्यांच्या आईचें नांव सुन्दरी असें होतें हें स्पष्ट होतें. त्याचप्रमाणें त्यांच्या बापाचें नांव 'वैकट' असें होतें हें या पुढील वचनावरून दिसून येतें. 'इत्थं चतुर्थ-मध्यायं' व्याकरोत् प्रथमेऽष्टके । अष्टकस्य कुलं जातो माधवो वैकटात्मजः॥' असा चवथ्या अध्यायाच्या शेवटी शेरा आहे. अर्थात् हें वैकटात्मज माधव बरील वैकटकार्यं सुनु माधवमहाहून् निराळे असून, दोघाचीं निर-निरालीं माथ्ये आतां प्रसिद्ध झाली आहेत.

त्यानंतर आनंदतीर्थ म्हणजे द्वैतमतस्थापनाचार्य मध्वाचार्य यांचें भाष्य संपूर्ण ऋग्वेदावर नसून फक्त २४ सूक्तांवरच आहे. आणि त्याच्यातलीं 'ऋग्वेदभाष्यं संपूर्ण' असा शेरा आहे. त्याचा काल सवत् १२५५ ते १३३५ या मधला घरण्यांत येतो.

आनंदतीर्थानंतर सायणाचार्य हे येतात. ऋग्वेदावरील आजपर्यंत झालेल्या सर्व टीकाकारांत व भाष्यकारांत या सायणाचार्यांचा दर्जा सर्वांत श्रेष्ठ असा आहे. त्यांचें सखोल वेदाध्ययन, विस्तृत मंत्रावलोकन, अलौकिक प्रतिभा, बहुध्रुतपणा, वर्णनशैली, लेखनचातुर्य हीं अनुपम असून, त्यांच्या 'वेदार्थ प्रकाश' भाष्यांत इतरत्र न आढळणारे असें एक प्रकारचे नवीन सौंदर्य प्रतीत होतें. भाषा सुबोध असून विविध माहितीनें पूर्ण भरलेली आहे. हे सायणा-चार्य विजयनगर स्थापनाचार्य सुप्रसिद्ध माधवाचार्यांचे घाकटे बंधु होत. हीं मोठे माधवाचार्यांनीं आपल्या पराशरमृतीच्या टीकेत दिलेल्या स्वकुल-वृत्तावरून स्पष्ट होते. त्यांचें तेंगें वाक्य आहे तें असें—श्रीमती जननी यस्य सुकीर्तिर्मायणः पिता । सायणो मोगनायश्च मनोजुद्धी सहोदरी ॥ यस्य बोधायनं सूत्रं शाखा यस्य च याजुषी । भारद्वाजं कुलं यस्य सर्वशः स हि माधवः ॥' या वचनावरून सायण हे माधवाचार्यांचे बंधु उरतात. शिवाय तो बुक्क राजाचे मंत्रीहि होते. या बुक्क राजाच्या काळांत त्यांनीं ऋग्वेदा-

वर भाष्य लिहिले. त्यांचे चारीहि वेशावर व शतपथ ब्राह्मणावर भाष्य आहे. वैदिक वाङ्मयांत सायणाचार्यांचे नांव अजरामर आहे. या विषयी शंका नाही. यांचा काल सवत् १३७२ ते १४४४ च्या पर्यंत येतो.

त्यानंतर नांव घेण्यासारखा भाष्यकार म्हणजे आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दानाद भस्वती हे होत. हे औदिष्य म्हणजे सामवेदी ब्राह्मण असून, त्यांचे पूर्वाश्रमांतील नांव मूलशंकर असे होते. हे आधुनिक युगांतील भाष्यकार असून स्वतंत्र वाण्याचे महा विद्वान पंडित होते. फक्त वेदग्रंथ तेवढेच अपौरुषेय असून, ब्राह्मण, आरण्यक व उरनिषदे इत्यादि ग्रंथ पौरुषेय आहेत असे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी ऋग्वेदावर व शुक्र-यजुर्वेदावर (माध्यंदिन) सुंदर भाष्य लिहिले असून, त्यांत त्यांची अगाध विद्वत्ता, सलोल वेदाभ्यास व स्वतंत्र विचारसरणी व संस्कृत भाषेवरील प्रभुत्व ही चांगली प्रतीत होतात. ते आर्यसमाजाचे आद्य संस्थापक असून त्या दृष्टीने त्यांनी वैदिक धर्माची बहुमोल सेवा केली आहे. त्यांचा काल संवत् १८८१ ते १९४० पर्यंत घरण्यांत येत असून, ऋग्वेद भाष्य संवत् १९३३ भाद्रपद शुक्रप्रतिपदेस लिहिण्यास प्रारंभ करून त्याच वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेस त्यांनी समाप्त केले. त्यांच्या भाष्याला परंपरेचा आधार नसल्यामुळे कित्येक सनातनी पंडितांना ते मान्य नाही. प्रसंगविशेषी प्राचीन भाष्यकारांचे खंडण करण्यास देखील स्वामीजींनी मार्गपुढे पाहिले नाही. सायणाचार्यादि प्राचीन भाष्यकारांविषयी ते पुढीलप्रमाणे आपले मत व्यक्त करतात. ' पूर्वेषां सायणाचार्यादीनां ये गुणाः सन्ति ते त्वस्माभिरपि स्वीक्रियन्ते गुणानां सर्वैः शिष्टैः स्वीकार्यत्वात् । तेषां ये दोषाः सन्ति तेऽत्र दिग्दर्शनं न खण्डयन्ते ॥ (वेदभाष्य, पृ. ७). यानंतर वेशावर लिहिणारे आचार्य झाले नाहीत.

वरील भाष्यकारांशिवाय आणखी काही भाष्यकार झाले असून त्यांत छश्मण, आत्मानंद, रावण, मुद्गल, चतुर्वेदस्वामी, देवस्वामी, भट्ट भास्कर, उषट, हरदत्त ही नावे उल्लेखनीय आहेत. पण यांची भाष्ये अर्धवट व अप्रसिद्ध असल्यामुळे नांवापलीकडे त्यांची माहिती देण्यांत येत नाही.

ऋग्वेदाचे भाषांतरकार

इंग्रजी अमलात काही जरी नसले तरी एक मोठ मोठी उल्लेखनीय शाली. ती म्हणजे देशाला स्वास्थ्य मिळून प्राचीन विश्वेला एक प्रकारचे नवीन बळण लागले, तोंपर्यंत वेदग्रंथ सगळे संस्कृत भाषेतच होते. त्यांचा लौकिक पाश्चात्य देशांत जाऊन तेथील काही विद्याप्रेमी पंडितांनी येथे येऊन, एतद्देशीय पंडितांच्या साहाय्याने संस्कृत भाषेचा अभ्यास करून, अत्यंत परिश्रम घेऊन वेदाचे भाषांतर इंग्रजी, जर्मन, फ्रेंच व ल्याटिन भाषेत तयार करून ते त्या त्या देशांत छापून प्रसिद्ध केले. या बाबतीत उल्लेखनीय ग्रंथकारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पंडित ब्रासमन व लुडविग यांनी जर्मन भाषेत, पंडित प्रिफिय व विलसन यांनी इंग्रजी भाषेत, पंडित रोयन् यांनी ल्याटिन भाषेत ऋग्वेदाने भाषांतर करून छापून प्रसिद्ध केले. मराठीत नांव घेण्यासारखे महाशय म्हणजे के. श्री. पटवर्धन व वे. शा. सं. चिन्नावशास्त्री हे होत. श्री. पटवर्धन यांनी 'ध्रुतिबोध' ग्रंथांत मूळ व मराठी अर्थ साद्यंत छापून महाराष्ट्रांत फार मोठी वाङ्मयसेवा केली आहे. तसेच वे. चिन्नावशास्त्री यांनी नुसते मराठी भाषांतर छापून मराठी वाचकवर्गावर फार मोठे उपकार केले आहेत. शिवाय अनेक वेदप्रेमी लहानयोर पंडितांनी त्रोटक त्रोटक सूक्तें छापून वेळोवेळी प्रसिद्ध केली आहेत. श्री. योहस यांचेहि नांव येथे उल्लेखनीय आहे. तसेच महामहोपाध्याय काणे यांनीहि काही सूक्तें छापून प्रसिद्ध केली आहेत. असो.

ऋग्ग्रन्थ भांडाराचे वैशिष्ट्य.

आतां राहता राहिला प्रथम काय तो या ग्रंथाच्या वैशिष्ट्याचा. या-विषयी दोन शब्द लिहून ही लांबलेठी प्रस्तावना पुरी करतो. सकृद्दर्शनी हे सांगितले पाहिजे की ऋग्वेद हा ग्रंथ जगातील कोणत्याहि धर्म ग्रंथापेक्षा अतिशय मोठा, तसाच अत्यंत विशाल व रहस्यमय असून, तो विविध व उपयुक्त माहितीने पूर्ण भरलेला आहे. तथापि तितकाच तो समजण्यास दुर्बोध व क्लिष्ट आहे. त्यांत हजारोंवर सूक्तें व दहा हजारोंवर ऋचा असून

त्यांत विविध देवता व इतर उपयुक्त विषय यांची शास्त्रशुद्ध अशी सुंदर माहिती प्रथित करून ठेवण्यांत आली आहे. असा हा सुंदर व ज्ञानगर्भ महाग्रंथ-इच्छा असली तरी-वाचावयास कठीण व समजावयास दुर्बोध असल्यामुळे, अनेक जिज्ञासु वाचक मोठ्या उत्साहाने ग्रंथ हाती घेऊन पांच पंचवीस सूक्ते वाचतात न वाचतात तोंच त्रासून कंटाळून पुस्तक खाली ठेवितात, असा बहुतेक अनुभव आहे. तेव्हा ही आपत्ति अंशतः दूर करून वाचकांची जिज्ञासा शेवटपर्यंत तरतरीत राखून त्यांना या पवित्र व पूज्य ग्रंथाचे ओझरतेंच पण साद्यंत दर्शन घडावे, या उद्देशाने त्या महाग्रंथाची ही त्रिमुक्ती आवृत्ति तयार करून, ती भाविक व जिज्ञासु महाराष्ट्रास सादर करीत आहे. हा एवढा ग्रंथ जरी लक्षपूर्वक वाचून काढल्यास वाचकांस ऋग्वेदाचे अंतरंग व बहिरंग यांचे दर्शन घडून त्यांची जिज्ञासा अल्पांशाने तरी तृप्त होण्यास खात्रीने मदत होईल, अशी आमची नम्र समजूत आहे. आमच्या ग्रंथाचे हे पहिले वैशिष्ट्य होय.

आतां दुसरें वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथाच्या मांडणीतील फरक होय. ऋग्वेदाच्या क्रियेक सूक्तांत एकापेक्षा अधिक देवता व एकापेक्षा अधिक छंद असून त्यांचा उल्लेख सूक्ताच्या मयळ्यांत एकाच देण्याचा परिपाठ असून, त्यामुळे मंत्र वाचीत असतां त्या मंत्राचा ऋषि, देवता व छंद चटकन समजण्यास अडचण होऊन थोडासा त्रास होतो. तसें न व्हावे या हेतूने देवता व छंद बदलल्यास तें सूक्त फोडून एकच ऋषि, एकच देवता व एकच छंद अशी जुळणी करून त्याची 'रत्न' या नांवाखाली मांडणी करून, त्या रत्नाखालीच त्या मंत्राचा ऋषि, देवता व छंद यांचा उल्लेख करण्यांत आला आहे. यामुळे मंत्राचा ऋषि, देवता व छंद चटकन समजण्यास सुलभ झाले आहे. उदाहरणार्थ पृष्ठ सहावरील मंडळ १ ले, सूक्त २२ वें पाहा. त्या एका सूक्ताचे सरळ आठ भाग पाडून, त्याची आठ रत्ने बनविली आहेत. अशीच सर्व ग्रंथाची योजना आंखण्यांत आली असून ती वाचकवर्गास फार सोईची घाटेल असें आम्हांस घाटतें.

आतां ग्रंथाचे तिसरें वैशिष्ट्य म्हणजे महत्त्वाच्या मंत्राचे धीत व रमातें विनियोग त्या त्या मंत्राखालीच देण्यांत आले आहेत. अशी व्यवस्था

आतांपर्यंत प्रसिद्ध शास्त्रांच्या कोणत्याही ग्रंथांत। पहावयास मिळत नाही. मात्र सायणाचार्यांच्या भाष्यांत श्रौत विनियोग वेवढा पहावयास मिळतो. पण स्मार्त विनियोग तेथे नाही. पण हे दोनही विनियोग एकत्र पहावयास मिळण्याची संधि फक्त या ग्रंथामध्येच आढळते. हे वैशिष्ट्य फक्त या ग्रंथा-
चेच आहे. त्याबद्दल वाचकांना मंत्रविनियोगाचीहि अर्थज्ञानाबरोबरच ओळख होण्यास मदत होत.

चौथे व शेवटचे वैशिष्ट्य म्हणजे ते हे की मंत्राच्या अर्थ आम्ही सायण-
भाष्याला बद्दल केला असून त्यामुळे परंपरेची पाठ राखली आहे. शिवाय
या ग्रंथांत केवळ शब्दार्थच नसून त्या मंत्राच्या बुद्धाची असणारा भाषाहि
लक्षांत घेऊन, त्या रोखाने अर्थाची सुबोध अशी शब्दयोजना केली
आहे. म्हणजे या आमच्या ग्रंथांत शब्दार्थ व भावार्थ या दोहोंचेहि
सुंदर मिश्रण झाल्याचे दिसून येईल. असा प्रकार मराठी भाषेतील आतां-
पर्यंतच्या कोणत्याही ग्रंथांत दिसून येत नाही. याबद्दल या ग्रंथाचे वैशिष्ट्य
व उपयुक्तता वाचकांस सहज समजून येईल.

आतां, जातां जातां ज्या थोर व उदार सद्गृहस्थांनीं हा ग्रंथ प्रकाशांत
येण्यास मदत केली, त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानून वाचकांची आम्ही
रजा घेतों. पापडीचे धीमल कृष्णराव बर्वे, शंभर ब्रोंकर मुबई, यांच्या थोर
औदार्यांमुळेच या योगेश्वर ग्रंथालेचा पाय मुंबईत स्थिर होऊन, प्रस्तुत
ग्रंथाला छापल्यान्यांत प्रवेश मिळाला. ते आम्हांस सातशे रुपये देऊन
पहिले आश्रयदाते झाले व वेळोवेळीं आम्हांस बहुमोल मदत केली. त्यांच्या
या उदार सहानुभूतीबद्दल योगेश्वर ग्रंथाला त्यांची सदैव ऋणी राहिल.
त्यानंतर वसई येथील 'थी. लार्माबाई पटके ट्रस्ट फंड' यांचे गुणग्राहक
विश्वस्त यांनीं या ग्रंथास ५०१ रुपयांची उदार देणगी देऊन आम्हांस
प्रकाशनाच्या कार्या बहुमोल मदत केली. याबद्दल त्यांचे आम्ही फार
आभारी आहों. शिवाय इतर सद्गृहस्थांनींहि आम्हांस यथाशक्ति मदत
करण प्रकाशनाचे काम सुलभ केले. त्याबद्दल आम्ही त्यांचेहि अतःकरण-
पूर्वक आभार मानतो.

त्यांतल्या त्यांत अर्नाळचे शिक्षणप्रेमी व कर्तृत्ववान् श्रीयुत राजाराम नारायण सामंत, वसई हायस्कूल (हाडी बाघ हायस्कूल) यांचे आद्य संस्थापक व तसेच वसईचे सुप्रसिद्ध व लोकप्रिय डॉ. सदानंद केशव गाळवणकर यांनी निरपेक्षदुद्धीने व आपुलकीच्या भावनेने आम्हांस वेळोवेळी योग्य मदत व मार्गदर्शन केलें, त्याबद्दल त्यांचेहि आम्ही आभारी आहो. तसेंच अर्नाळचे कॉॅंप्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते डॉ. दिनकरराव गाळवणकर यांनी अडचणीच्या वेळी आपल्या वंगल्यांत योगीश्वर ग्रथ मालेला आश्रय देऊन ग्रंथ प्रकाशनाच्या कामी बहुमोल मदत केली. त्यांचे आभार मानल्याशिवाय आम्हांस लेखणी खाली टेंववत नाही. सरतेशेवटी आभार मानावयाचे राहिले ते म्हणजे पुण्याचे समर्थ भारत छापखान्याचे व्यवस्थापक श्रीयुत स. रा. सरदेसाई हे होत. त्यांनी हा प्रस्तुतचा पथ काळजीपूर्वक, चांगला व सुंदर छापून दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानून लेखणीला रजा देतो.

अण्णासाहेब नवर
यांचा वंगला, शीव, मुंबई }
१८ जुलै १९५१.

ग्रंथकर्ता

उपोद्घात

यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले ।

तावत् ऋग्वेदमहिमा लोकेषु प्रचरिष्यति
सायणाचार्य.

पुण्य व पावनशील गंगोत्रीचे पवित्र नांव निदान ऐकून तर्गे ठाऊक नाही, असा अभागी प्राणी आज महाराष्ट्रात काण आहे? अखिल गानध-जातीचे पाप व दुरित हरण करणाऱ्या दिव्य गंगामार्गेचे प्रत्यक्ष माहेरघरच ते ! त्या स्वर्गीय गंगेची साक्षात् जन्मभूमि ! मग कोण नाही त्या पुण्य व पावनकारक पुण्य तीर्थाचे टोळे भरून दरीन घेण्यास उत्सुक होणार ! जो तो हिंदू त्या मंगलघामाचा भावभक्तिपूर्वक नाममहिमा गात असतो हे खरे, आणि हे खरे असले तरी मौज ही की त्या पवित्र व पावनकारक आणि म्हणून श्रेष्ठ व पुण्यकारक अशा त्या मंगल महार्ताऱ्यांची प्रत्यक्ष अशी ओळख आज किती जणांस आहे ? त्या मंगलघामाचे पवित्र-दर्शन प्रत्यक्ष घेण्याचे सद्भाग्य किती जणांच्या नशिबी आले आहे ! याचे कारण काय, तर त्या पुण्यप्रद स्थानाची निर्जनता व दुर्गमता ! स्थान जितके पवित्र तितके गांठण्यास मोठे दुर्गम ! प्रसर्गी प्राणावर घेतले तरी घेतलेच ! मग अशा कठीण व अवपड स्थानाकडे - प्रत्यक्ष त्याचे महात्म्य काही जरी आणि किती जरी असले तरी - सामान्य माणसाला तेथे जाऊन आपल्या दोळ्यांचे पारणे फेडून कृतकृत्य होण्याची शुद्धि काचितच होत असल्यास- त्यात नवल ते काय !

अशीच गोष्ट-तंतोतंत अशीच गोष्ट-या आमच्या वेदासंबंधाने झाली तरी आहे, असे म्हटल्यास त्यांत बिघडले ते कोठे ? या वेदमाउलीविषयी आम्हां भारतीयांची पूज्य बुद्धि, पवित्र भावना, योग्य अभिमान, अद्याप जागृत आहे, ही गोष्ट सर्वस्वी खरी ! पण वेदाची गोष्ट ही की अशा

प्राचीन, पवित्र व प्रभावी वेदग्रंथाची ओळख आज आमच्यात किती जण्यस आहे ! सर्वच महाराष्ट्र धुंडाळून पाहिला तरी खरे वेदभक्त व वेदार्थज्ञ हाताच्या बोटावर मोजण्याइतके तरी सांपडतील की काय, हे श्रीहरिच जाणें । वेदासारखें दिव्य नि तेजस्वी ज्ञानभांडार डोळ्याआड होऊन विस्मृतीच्या अगाध उदरांत गडप होण्याच्या पंथास लागवें, हा खरोखर दैवदुर्विलास नग्वे काय ! असो, आतां झालें तें होऊन गेलें. त्याविषयी अधिक चर्चा करण्यांत अर्थ नाहीं.

मात्र आम्हांस आतां स्पष्ट सांगावेसें वाटतें कीं वेदमाउलीकडे पुनः बळण्याचा, तिचे दर्शन घेणेचा, तिला कौल लावणेचा पर्यंकाल भारताला आतां पुनः लाभला आहे. तेव्हां दोन हजार वर्षांचें आलस्य झाडून, आमक व विपरीत समजुतीला मूठमाती देऊन, श्रुतिमाउलीचें पवित्र दर्शन घेतल्यास भारताचें गतबैभब व सुवर्णयुग पाहण्याचें सद्भाग्य त्यास खरोखर पुनः लाभेल, ही आशा खात्रीनें निरर्थक ठरणार नाहीं, अशी आमची प्रामाणिक समजूत आहे. भारताचा खरा उद्धार व खरा उत्कर्ष हा अनुभवपुष्ट भारतीय अष्टपैळ संस्कृतीवरच सर्वस्वी अवलंबून असून, त्या संस्कृतीचें मूलपीठ हें वेदग्रंथाच्या दिव्य अंतरंगांत गर्भित आहे. हें सूर्यप्रकाशाइतकें स्पष्ट असूनहि आम्हांस तें अद्याप दिसत नाहीं व दिसूनये, हें आश्चर्य तर खरेंच, पण त्याबरोबरच हुदैवहि नग्वे काय ! 'अहितापासूनि कादिती । हित देऊनि वाढवितो । नाहीं श्रुति परीति । माउली गा ॥' अशी वेदमहती श्रीज्ञानराजांनी आपल्या दिव्य शानेश्वरेंत अर्थपूर्ण व गौरवपूर्वक गाइली आहे. त्याची आम्हांस आठवण न होणें म्हणजे भारतीयांचें नष्टचर्य अजून संपलें नाहीं, असाच त्याचा सरळ अर्थ होय.

तेव्हां भारतराष्ट्राच्या उत्कर्षार्थ व विश्वशांतीच्या प्रसारार्थ उदार नि उदात्त अशा तेजस्वी भारत संस्कृतीचें यावच्छक्य पुनरुज्जीवन वरून तिला उजळा देऊन पुनः प्रभावी करावयाची तर वेदग्रंथांची ओळख, अभ्यास व प्रसार अवश्यमेव झालाच पाहिजे, याविषयी विचारवंत भारतीयांत द्रुमत होणें शक्यच नाहीं. याचें कारण असें कीं वेदाची शिकवण म्हणजे वाणिणीचें दूष ! रोगनाशक व पुष्टिबर्धक अशी दिव्योपाधि ।

व्यक्तीला व राष्ट्राला तेजःपुंज व निर्भय करणारे असे स्वर्गीय अमृत । इष्ट मनोरथ पूर्ण करणारा कल्पवृक्ष ! जो त्या दिव्य ज्ञानामृताचे घुटके घेईल, तो सिंहाचा छावा बनलाच पाहिजे ! आणि मार्गोपुढे केव्हातरी मानव कोटीतून उत्क्रांत पावून, अखेर देशकोटीत जाऊन विराजमान झालाच पाहिजे !

आणि कां नाही होणार ! 'वीर्यं वै कर्म' ही ज्याची शिकवण, 'अभयं वै ब्रह्म' हा ज्याचा महामंत्र, 'इदं सर्वं यदयमात्मा' हा ज्याचा पंटापोथ व 'अहं ब्रह्मास्मि' ही ज्याची फलश्रुति, अशा विश्वमंगल तेजस्वी महाप्रयाचे-यशप्रकृति वेदनारायणाचे-परम श्रेयःस्वरूप ज्ञानदेवाचे-शुभमंगल दर्शन झाल्यावर मग कोण नाही घन्य होणार ! नि कोण नाही कृतकृत्य होणारा ! लोखंडाला परिखाचा दिव्य स्पर्श झाला म्हणजे त्याचे सुंदर मुवर्ण बनत नाही काय ! सूर्याचा उदय झाल्यावर अंधकार पळून जात नाही काय ! अमृत पोटात गेल्यावर मृत्यूचे हातपाय गारदून हुले पडत नाहीत काय ! मग झाले तर, ज्यावर वेदनारायणाची कृपादृष्टि बळली तो मानव नरशार्दूलहि होईल आणि मार्गोपुढे 'नरा' चा 'नारायणहि' बनेल ! यात शंका कसली नि आश्चर्य कसले ! वेदज्ञानाचा तो दिव्य मढिमाच आहे, अशा वैभवशाली प्राचीन भारतीयांचा तेजस्वी इतिहास कठोरवाने सर्व जगाला जाहीर करित आहे. आणि हे ज्यांना कळत नाही व पटत नाही ते कपाळकरटेच खरे ! !

या स्वतंत्र भारतात पौढपार्चे नवचैतन्य पुनः तेजाळावयाचे तर आखिल मानवकोटीच्या अघाडीवर असलेल्या आमच्या प्राचीन आर्य श्रध्याच्या विश्वमंगल व तेजस्वी अशा ज्ञानमारकरांचे पवित्र दर्शन पुनः गेल्याची ही आतां वेळच आली आहे, जगात खरी शांति नांदून मानवकुलाचा उद्वार व उत्कर्ष साधावयाचे सामर्थ्य जर कोठे असेल तर ते पक्कं या सनातन धर्माच्या विशाल व दिव्य संस्कृतीतच आहे, हे ठासून सांगावयास मग म्यावयाचे काय नि कोणाला ! विश्वशांतीची मादकूत म्हणजे ही आर्य संस्कृति ! क्षणोक्षणां पालटणाऱ्या चंचल नि अस्थिर राजकीय तत्त्वज्ञानाने किंवा देहदर्पणाच्या नादी लागलेल्या जडमूढ पशुपक्षांच्या गलबत्याने

मुळीच सावणार नाही. मानव कुटुंबांत शाश्वत शांति व विश्वबंधुत्व नांदण्याचा हा मार्गच नसतो. राष्ट्रीय मत्सर, वर्णद्वेष, वर्गकलह, समाजविघटना, लष्करी चुरस, आसुरी महत्वाकांक्षा, स्वार्थसाधुपणा इत्यादि दुष्ट मनोविकार पोसण्याचे व वाढविण्याचे हे आसुरी आखाडे आहेत। यांतून शांतिसमाधानाची व मुलानंदाची आशा करणे म्हणजे निवापासून आंण्याची आशा करण्यासारखेच आहे।।

आम्ही-सत्यसत्य सांगतो की, आखिल विश्वाकडे आत्मीय दृष्टीने पाहणाऱ्या व पाहण्यास शिकवण्याऱ्या उदार भारतीय संस्कृतीच्या प्राप्त परिस्थितीनुसार पुनरुज्जीवनानेच हे कार्य साधू शकेल; म्हणून उदयोन्मुख नवभारतास आमच्या प्राचीन, पवित्र व प्रभावी ज्ञानदेवांचे ओझाचे मंगल दर्शन करवून त्यांच्या ज्ञानदीपावर आलेली अज्ञानाची काजळी झाडून, तो पुन्हा सतेज व प्रफुल्ल करावा, या उद्देशाने आम्ही या शुद्धमूढ प्रपंचाला उन्नत करून, त्यातील हे 'ऋषयः' नावाचे चौथे सुंदर व सुमंगल पुत्र महाराष्ट्रास सादर करित आहो. ही आमची अक्षर व नम्र सेवा सूत्र, उदार नि भाविक महाराष्ट्र योर मनाने गोड मानून घेईल, तर आमच्या धर्माचे सार्यक जाले असे समजून आम्हांस पुढील मार्ग आक्रमण करण्यास घोर व उत्साह येईल ही ध्याना प्रदर्शित करून, आता प्रस्तुत विषयाकडे वळतो.

ऋग्वेद ग्रंथाविषयी आधुनिक वाचकवर्ग हा बहुतेक अनभिज्ञ असल्यामुळे तत्संबंधी त्याला उपयुक्त व मार्गदर्शक अशी काही ऐतिहासिक व शास्त्रीय माहिती देणे हे जरूर असल्यामुळे त्याचे येथे थोडक्यांत दिग्दर्शन करून इच्छितो. वेद हे पौरुषेय का अथवा अथवा या वादप्रसक्त प्रश्नाच्या भानगर्हांत न शिरता इतके मात्र आम्ही छातिकोकरणे सांगू शकतो की, जागतिक धार्मशास्त्रा-इतिहासांत त्यांचे स्थान सर्वांत उच्च व अप्रमार्गी आहेत जितके प्राचीन आहेत, तितकेच तेजस्वी आहेत। ते ज्ञानगर्भ असून मानव बुद्धीला सतत चेतन्य देणारे आहेत। या पृथ्वीवर आज जितके म्हणून धर्म नांदत आहेत त्या सर्वांना प्रकाश प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष या दिव्य ग्रंथांतूनच मिळाऊ आहे, ही गोष्ट जगातील समतोल दृष्टीच्या सर्व धर्म अभ्यासुकांना

कडून व मान्य होऊन चुकली आहे. शतएव साधनाचार्यांनी म्हटल्याप्रमाणे ऋग्वेदासारखे महनीय ग्रंथ हे 'यावच्चंद्रदिवाकरौ अमरकीर्ति आहृत, हे भारतीयांनी विसरण्याचे पाप करू नये ! असो.

वेदाचा उद्देश

वेद केव्हा झाले याचा मानव बुद्धीला पत्ता लागत नाही व आतापर्यंत लागला नाही व पुढे केव्हादि लागण्यासारखा नाही. म्हणून त्यांना अनादि असे म्हणण्यात येते. ते प्रथम अव्यक्त रूपात होते. त्यांचे दर्शन ज्या महापुरुषांना-पुण्यपुरुषांना-प्रथम झाले व त्यांनी ते जगाला उच्चारून जाहीर केले, त्यांना ऋषि असे म्हणण्यात येते. 'यस्य वाक्यं स ऋषिः'-ज्याने मंत्र उच्चारून जगाला कळविला, तो त्या मंत्राचा ऋषि होव आणि ज्याला उद्देशून तो मंत्र म्हटला गेला ती त्या मंत्राची देवता. 'या तेनोच्यते सा देवता' असा मंत्रातील 'देवता' शब्दाचा अर्थ समजला जातो. वेद म्हणजे ज्ञान असा त्याचा सर्वसाधारण अर्थ असला तरी देवता-विषयक ज्ञान असा त्याचा पारिभाषिक अर्थ आहे. वेदात जे ज्ञान आहे, ते मुख्यतः कसून अलौकिक, आधिदैविक व अध्यात्मिक असे सूक्ष्म व गूढ ज्ञान आहे. पण म्हणून त्यांत जागतिक ज्ञान नाही, असा माझ त्याचा अर्थ नव्हे, ते आनुवंशिकेने त्यांत आढेच आहे. पण त्यासाठी त्याचा अवतार नसून अलौकिक ज्ञान-पारलौकिक ज्ञान-सांगण्यासाठी त्याचा अवतार आहे, हा सांगण्याचा भाव.

मनुष्याला आपले इष्ट मनोरथ साधण्यासाठी पामेश्वराने त्याला बुद्धीची दिव्य देणगी देऊन ठेविली आहे. तिचा जीवनक्रमांत यथेष्ट उपयोग करून, इष्टसिद्धि व अनिष्टपरिहार साधावा असा परमेश्वरी उद्देश असून, त्याप्रमाणे मनुष्याने त्या बुद्धीचा प्रयत्नात भरपूर व कसून उपयोग करून घेऊन आपला कार्यभाग उरकून घ्यावा, असा ईशसंकेत आहे. पण जेव्हा व जेथे त्या बुद्धीचे काही चालत नाही-ती जेथे यकृते व हातपाय टेकते-तेथेच व तेव्हाच वेदाकडे घाब मारून, त्रिदश्या जोरावर त्यातील आदेशा-नुसार वागून आगळी कार्यासिद्धि करून घ्यावी, हा त्याचा उद्देश आहे.

भाष्यकारांनी ही गोष्ट पुढील वचनांत स्पष्ट नमूद करून ठेविली आहे. 'प्रत्यक्षेणानुमित्या वा यस्तूगयो न बुध्यते, एनं विदन्ति वेदेन तस्माद्देदस्य वेदता ॥' प्रत्यक्ष अगर अनुमानाने मनुष्याला जो उपाय सुचत नाही तो वेदाने सूचित केला जातो म्हणून वेदाची वेदता होय अशी सायणाचार्यांनी ऋग्वेदभाष्यांत वेद शब्दाची व्याख्या केली आहे.

त्यावरून हे उघड होते की प्रत्यक्ष उपाय जेव्हा बुद्धीला दिसतो अगर तर्काने त्याचे आकलन करण्यांत येते, तेव्हा वेदाळा कौल लावण्याचे कारण नाही, तेव्हा बुद्धीची मात्राच चालविली पाहिजे आणि ती मात्राच तेथे प्रभावी ठरते. हीच गोष्ट विद्यारण्यांनी देखील जरा निराळ्या शब्दांत सांगितली आहे. वेद शब्दाची व्याख्या त्यांनी दिली आहे ती अशी:- 'इष्ट प्राप्त्यनिष्टपरिहारयोरलौकिकमुपायं यो ग्रंथो वेदयति स वेदः' इष्टप्राप्ति व अनिष्ट परिहार. ह्याविषयी अलौकिक उपाय-लौकिक नग्वे-द्वैवी उपाय-पौरुषेय नग्वे-सुचवून अगर दाखवून देणारा जो ग्रंथ त्यास वेद असे म्हणतात. यावरून देखील पौरुषेय मार्गाने-मानवी बुद्धिसामर्थ्याने-ज्या गोष्टी साध्य होण्यासारख्या आहेत त्याबद्दल वेदाकडे घाब मारण्याची गरज नाही, असा भावार्थ बरील वचनांतून ध्वनित होतो.

अर्थात् जेथे व जेव्हा मनुष्याचे सर्व लौकिक उपाय यकतात, प्रयत्न फसतात, आणि बुद्धि कुंठित होते, तेथेच व तेव्हाच या दिग्ग व अलौकिक ग्रंथाचे साहाय्य घेणे हे इष्ट व युक्त असून, त्याप्रमाणे प्राचीन आर्यांनी-वेदोपासकांनी-ते ससे घेऊन भ्रष्टामत्तीच्या जोरावर आपले ऐहिक व पारलौकिक सुख व हित-उत्कर्ष व उद्धार-साध्य करून घेतले होते, हे इतिहास-पुराणांवरून अगदी स्पष्ट होते. यावरून हे उघड होते की वेद ग्रंथाचा उद्देश म्हणा अगर प्राप्त म्हणा, तो लौकिक नसून अलौकिक व पारलौकिक आहे. एकंदरीत काय तर वेदग्रंथाची शिक्षण मनुष्यमात्रास अहत्या वेळी योग्य मार्गदर्शक असून, ती उत्कर्षक व मंगलकारक आहे, याविषयी आतां अधिक सांगणे नको.

वेदाचे मूळ स्वरूप

प्राचीन भारतीय आर्यांचे पवित्र ज्ञानमंडार ज्या ग्रंथांत समाविष्ट

आणि ही न्यवस्था यशस्कार्य करण्यांत आली. ही गोष्ट 'व्यदधाद्यशसंतत्ये वेदमेरुं चतुर्विधम्' या वचनावरून स्पष्ट होतें. तेव्हा लक्षांत ठेवावयाची गोष्ट ही कीं मुळांत वेद हा एकच असून, पुढें म्हणजे द्वापराच्या अंतर्भागी त्या एका वेदाच्या चार संहिता करून त्या चार शिष्यांस देऊन यशातील पौरोहित कार्य सुलभ व सुगम करण्यांत आलें. पण हा इतिहास पाश्चात्य पांडितांना अवगत नसल्यामुळे त्यांनी ऋग्वेद हा स्वतंत्र वेद मानून, त्याला इतर वेदांपासून निराळें केले व त्याचा एक-स्वतंत्र कालखंड करून त्याच्यांत त्यांचें परीक्षण व निरीक्षण करण्याचा पायंडा घातला व तोच आमच्या आधुनिक आंग्लविद्याविभूषित भारतीय पंडितांनी सत्य समजून त्या घोरणानें तेहि नाळ लागले आहेत. पण ही कल्पना चुकीची आहे, असा भारतीय इतिहास स्पष्ट सांगत आहे.

ऋग्वेदशाखा-विस्तार

वेदशाखांनी वेदराशीतून ऋचांची निवड करून तिची संहिता बनविली. ती आज ऋग्वेद या नांवानें ओळखली जाते. ही संहिता त्यांनी पैल ऋषींस दिली, असें वर सांगण्यांत आलें आहे. त्या पैल ऋषींनी त्या संहितेचे दोन भाग करून इंद्रप्रमती व वाष्कल या दोन शिष्यांस ती पढविली. ऋचो गृहीत्वा पैलस्तु व्यमन्नतु द्विषा पुनः ॥ २४ ॥ द्वे कृत्वा संहिते चैव शिष्याभ्यामददद्विभुः॥ इंद्रप्रमतये चैका द्वितीया वाष्कलाय च ॥ २५ ॥ (ब्रह्मंड पुराण, अ. ३४, २४-२५) पुढें वाष्कलांनी त्याचे चार प्रकार करून ते आपल्या चार शिष्यांस दिले. व पुढें इंद्रप्रमतीच्या शिष्यपरंपरेतील देवमित्र शाकलांनी आपल्या मतानुसार मूळ संहितेचे पांच प्रकार करून ते त्यांनी आपल्या शिष्यांस पढविले. पतंजल काळी या ऋग्वेदाच्या एकंदर एकवीस शाखा शाखा होत्या असें 'एकविंशतिषा बाह्व्यम्' या त्यांच्या वचनावरून स्पष्ट होतें. या एकवीस शाखांचा समावेश मुख्य पांच गटांत करण्यांत आला असून तो पुढील प्रमाणें चरणन्यूनांत देण्यांत आला आहे. तें वचन आहे तें असें- 'येतेषां शाखा पंचविधा भवन्ति शाकलाः । वाष्कलाः । आश्व-
सायनाः । शांलायनाः । मण्डूकेषाश्चेति ॥ या एकवीस पोट शाखांचे मिळून मुख्य पांच गट शाले असून त्यांचीं नांवें अनुक्रमें शाकल, वाष्कल, आश्वसायन, शांलायन, मण्डूकेष अर्शा आहेत.

पुढें वेदमित्र शाकल्यानें आपल्या संहितेश्या वया पांच पोटशाला पाडल्या, त्याची हकीकत वायुपुराणांत देण्यांत आली आहे ती अशी:—
 वेदमित्रस्तु शाकल्यः महात्मा द्वित्रयतमः । चकार संहिता पञ्च बुद्धिमान्
 पदवित्तमः ॥ ६३ ॥ तच्छिष्याऽभवन् पञ्च मुद्गलो गोलकस्तथा । खाली-
 यश्च तथा मत्स्यः शोशरेयस्तु पञ्चमः ॥ ६४ ॥ (वायु. पु. अ. ३०
 ६३-६४) बुद्धिमान् व पदव असा महात्मा जो वेदमित्र शाकल्य, त्यानें
 ऋग्वेदाच्या पांच संहिता करून त्या अनुक्रमे मुद्गल, गोलक, खालीय,
 मत्स्य, व शोशरेय अशा पांच शिष्यांत वाटून दिल्या. अशाच उल्लेख
 विष्णुपुराणांतहि पण आढळतो. मात्र फारक हा कीं वायुपुराणातील 'मत्स्यः'
 यावद्दल येथें 'नास्त्यः' 'गोलकाः' पदल 'गोमुषः' 'खालीयाः' वद्दल
 'शालीयाः' व 'शोशरेयाः' वद्दल 'शरीरः' हा शब्द आढळतो. वाचप्रमाणें
 वाक्कलर्नेहि ऋग्वेदाच्या चार संहिता करून त्या अनुक्रमें 'बोष्प'
 'अग्निपाठ' 'पाराशर' व याशबल्क्य (हे योगीश्वर याशबल्क्य नव्हेत)
 पाठ दिल्या. (ब्रह्म. पु. ३४, २६-२७) याप्रमाणें शाकल्याच्या पांच व
 वाक्कलाच्या चार असे मिळून एकंदर ऋग्वेदाच्या नऊ मुख्य शाखा झाल्या
 आहेत. प्रस्तुतचा आमचा जो ऋग्वेद आहे तो शाकल्य-पाठाचा असून,
 त्यावरच सायणाचार्यांचें 'वेदार्थ प्रकाश' नांवाचें सुप्रसिद्ध महामाध्य
 आहे. ऋग्वेद शाखेचा हा अशा थोडक्यांत इतिहास आहे.

ऋग्वेदाची ग्रंथपत्ति

ऋग्वेद हा ग्रंथ समग्र सूक्तवद्द व छंदोवद्द म्हणजे पंचमय असून, तो
 चिरेबंदी वाष्पाप्रमाणें इतका व्यथस्थित व थंडिस्त आहे कीं तेथें कोठें
 म्हणून कोठेंमुद्दा इतरांना हस्तक्षेप करून टक्ळाटक्ळा करण्यांत
 बाब नाही. शोनकाचार्यांनीं बारकाईनें याग्रंथाची मोजदाद करून, त्याची नीट
 टाळेबंदी करून ठेविली असल्यामुळे तेथें भावां उलाढाल करण्याला कोणाला
 संधि म्हणून राहिली नाही. त्यांची ती अचूक पद व अक्षरगणति पाहून
 आधुनिकांना एक मोठी नवलार्थच घाटण्यासारखी असल्यामुळे त्यांचा
 उल्लेख आम्ही येथें थोडक्यांत करीत आहों. ऋग्वेदांत एकंदर पदे किती

आहेत याबद्दल त्यांनी लिहून ठेविले आहे ते असे—‘शाकाल्यष्टे पदल-
क्षमेकं सार्धं च वेद त्रिसहस्रयुक्तम् । शतानि चाष्टौ दशकं द्वयं च पद् चेति
ह चर्चितानि ॥ ४५ ॥ शाकल्योक्त ऋक्संहितेत एक सप्त त्रेपन्न हजार
आठशें सव्वीस पदे आहेत. आणि ऋचांची संख्या दिली आहे ती अशी—
‘ऋचां दशसहस्राणि ऋचां पंचशतानि च । ऋचामशीतिः पादश्च पारणं
संप्रकीर्तितम् ॥ ४३ ॥’ शाकलसंहितेत ऋचांची संख्या एकंदर दहा हजार
पाचशें ऐंशी इतकी भरते. आणि गंमत ही की एबल्यावरच त्यांचे
समाधान न होता पुढे अक्षरांचीसुद्धा मोजदाद करून त्यांची देखील नोंद
करून ठेविली आहे ती अशी:—‘चत्वारिंशत् सहस्राणि द्वात्रिंशच्चाक्षरसह-
स्राणि’ म्हणजे तेथे जी अक्षरसंख्या आहे ती चार लक्ष बत्तीस हजारच भरते.

शिवाय ऋग्वेदाची वाषणी अध्यायबारी व मंडलबारी अशा द्विविध
पद्धतीने करण्यांत आली असून, त्यांचीहि संख्या मुनिधित करण्यास ते
चुकले नाहीत. सर्वानुक्रमणीमध्ये शौनकाचार्यांनी त्यांचा हिशोब दिला आहे,
तो असा:— ‘अध्यायानां चतुःपष्टिमण्डलानि दशैव तु । वर्गाणां तु सहस्रे द्वे
संख्याते च पलुत्तरे ॥ ३८ ॥ सहस्रमेतसूक्तानां निधितं खैलकैर्विना । दश
सप्त च पठ्यन्ते संख्यातं वै पदक्रमम् ॥ ३९ ॥ ऋक् संहितेत एकंदर चौसष्ट
अध्याय, दहा मंडळे, दोन हजार सहा वर्ग व दहाशें सतरा सूक्ते असून त्यात
खिलाचा समावेश करण्यांत आला नाही. आठव्या मंडळात ही खैलिक
सूक्ते येत असून, त्यांचे अठरा वर्ग व अकरा सूक्ते अशी संख्या भरते.
आणि ही वरील सख्येत मिळविली म्हणजे २०२४ वर्ग व १०२८ सूक्ते
अशी एकंदर संख्या भरते, आणि हे सर्व नांठ व्यवस्थितपणे सांगायार्चे
शालें तर शाकल्योक्त ऋग्वेद संहितेत ६४ अध्याय, २०२४ वर्ग
१० मंडळे, १०२८ सूक्ते, १०५८० ऋचा, १५३८२६ पदे व
४३२००० अक्षरे असून, तीं सर्व या महाप्रंयाची दिव्य दौलत
पाहिली म्हणजे कोणास साधर्यांनंद वाटणार नाही! इतक्या व्यवस्थित
रीतीने, शब्द नि शब्द आणि अक्षर नि अक्षर अचूक मोजदाद करून
आजपर्यंत सुरक्षित जतन करून ठेविलेला असा हा प्राचीन, सुंदर, विशाल
व शानगर्भ महाप्रंय जगातील बाह्यमय-इतिहासांत हा एवढा एकच आहे !!

मंत्रज्ञान

वेदमंत्र हे अलौकिक मंत्र असून त्यांचा प्राप्त व विषय हे आधिदैविक व आध्यात्मिक आहेत. म्हणून व्यावहारिक नियमापासून त्यांची अध्ययन पद्धत कोही अंशी निराळी आहे. मंत्रातील मापा प्राकृत मायेहून भिन्न व दुर्बल असली तरी ती अर्थपूर्ण आहे. म्हणून जो मंत्र तोंडाने म्हणावयाचा त्याचा अर्थ बुद्धीने आकळन केल्याशिवाय नुसत्या अक्षरोच्चाराने मंत्रातील मर्म समजत नाही आणि मर्म न समजले, -त्याचा आशय न समजला- तर यथोचित कर्म घडत नाही, व कर्म न घडले तर मंत्र प्रभावी होऊन इष्ट मनोरथ सिद्धीस जात नाही, हे मग निराळे सांगायला पाहिजे की काय ?

आतां येथे मंत्रज्ञान म्हणजे अक्षरज्ञान नव्हे, तर अर्थज्ञान; वेदमंत्र स्फुरण पावून फलद्रूप होण्यास त्या मंत्राचा अर्थ म्हणजे मर्म व रहस्य अंतःकरणात स्पष्ट प्रतिबिंबित होणे अपरिहार्य आहे. ज्या देवाला प्रसन्न करून घेऊन तद्वारां आपले इष्ट मनोरथ प्राप्त करून घ्यावयाचे त्या देवाला स्वस्वरतः व स्वभाषतः ओळखिले नाही तर तो देव तरी आपणांस कसा ओळखणार ! म्हणून मंत्रार्थ समजून मंत्रोच्चार करणे याचेंच नांव वेदाध्ययन, 'ऋचो इ यो वेद स वेद देवान्'-ज्याला ऋचांचे अर्थज्ञान झाले तोच वैदिक देवांना ओळखतो-असे बृहदेवतेंत स्पष्ट म्हटले आहे. प्रत्यक्ष ऋग्वेदांदि हेच सांगितले आहे. 'ऋचे अक्षरं परमे न्योमन् यस्मिन्देवा अधि विश्वे निषेदुः । यस्तन्नवेद किमृचा करिष्यति ॥ (ऋ १-१६४-३९) अस्युच्च अशा स्वर्गाप्रमाणे अक्षणाच्या वेदमंत्रांच्या अक्षरांत देव वास करून आहेत. तर असे जे वेदमंत्राक्षर ते ज्याला अर्थरूपाने समजले नाही त्याला ऋचा काय करणार आहेत ! ज्यांनी ते अक्षरमत तत्त्व ओळखिले ते ज्ञानीच पूर्ण सुखी व कृतकृत्य होतात.

आणि ही गोष्ट कोळ्यांपुढें ठेवूनच यास्काचार्यांनी आपल्या निबन्हांत स्पष्ट म्हटले की 'स्थाणुरयं भारद्दारः किलाभूदधीत्य वेदे न विमानाति योऽर्थम् । योऽर्थश्च इत्सुकले भद्रमश्रुते नाकमेति ज्ञानविभूतपाप्मा ॥-(नि. अ. १ सू. १८) जो वेदाने अध्ययन करून त्याचा अर्थ मात्र जाणत नाही तो खरोखर

भारवाहक खांबाप्रमाणे आहे. जो त्याचा अर्थ जाणतो, त्याचेच कल्याण होते व तोच शानाने सर्व पापांचा नाश करून निष्पाप होत्सता स्वर्गास जातो. एवंच सांगावयाचे तात्पर्य काय तर वेदाध्ययन हे सार्थच झाले पाहिजे. तरच त्याचे नांव वेदाध्ययन।

पण बुद्धोत्तर काळी-वैदिक आर्यांच्या अवनत काळी-तेजस्वी यज्ञसंस्थेच्या व्हासकाळी-हा मनु पालटून देवोपासनेला निराळीच कलाटणी मिळाली. म्हणजे वैदिक देवोपासना बंद पडून त्याची जागा अवतारोपासनेने घेतली. इंद्र, अग्नि व वरुण या देवांना छोट मिळून त्यांची जागा रामकृष्णादिक पुराणपुराणी बळकावली. वेदाभ्यासाला ओहटी लागून तेथे पुराणग्रंथाची सरशी झाली. अर्थात् धौतोपासना बंद पडली व त्याची जागा स्मार्तोपासनेने पटकावली. याचा परिणाम असा झाला की वेदाध्ययन पद्धतीचे दोन गट निर्माण झाले. एक यज्ञोपासक-मीमांसक-गट व दुसरा स्मार्तोपासक मूर्तिपूजक गट असे दोन गट बनून, त्यांच्या त्यांच्यात वेदाध्ययनावद्दल मदभेद उत्पन्न होऊन मीमांसक हे 'अध्ययन सार्थाक्षरमहणमिति' या मताचे व दुसरे म्हणजे मूर्तिपूजक हे 'अध्ययन च अक्षरमाप्रपाठः या मताचे पुरस्कर्ते बनले. अर्थात् आधुनिक वैदिक व भटभिक्षुक हे अर्थज्ञान शून्य बंद-पठणाचे पुरस्कर्ते व अभिमानी आहेत. याशक्त्वदानी शतपथात 'यो अश्वमेधं न वेद सोऽब्राह्मणः' जो अश्वमेध जाणत नाही तो अब्राह्मण होय, या वचनाची या दुसऱ्या गटाला पूर्ण विरमृति पडली आणि त्याचे प्रायश्चित आजच्या पोपटपंची भटाभिक्षुकांना भोगणे प्राप्त झाले आहे ! पण आज परिस्थिति बदलल्यामुळे व लोकांत जागृति होऊन शानलालसा वाढल्यामुळे वेदार्थ समजून घेण्याची बुद्धि व प्रवृत्ति हिंदू समाजात दिवसेंदिवस वाढत चालली आहे, हे एकापरी सुचिन्हच अगून, ती शानलालसा मुपूर्त करण्याची संधि आता पुनः प्राप्त झाली आहे व ते कर्तव्य वजावण्याची जबाबदारी वेदाभिमानी उदारमनस्क विद्वानांवर येऊन पडत असून, ते कार्य योगीश्वर ग्रंथमालेने यथाशक्ति व यथामति पूर्ण करण्याचे अंगीकृत केले आहे. ते कितपत तडीस गेले आहे, हे ज्याचे त्यानेच ठरवावे, म्हणजे शाले. असो.

दैवतज्ञान

वेदमंत्र सुफलदायी बनण्याकरता आणखी काही आनुवंशिक गोष्टींकडे नजर देणे हेहि आवश्यक आहे. केवळ मंत्राचा अर्थ समजून घेऊन भागत नाही. कारण प्रत्येक वेदमंत्र ऋषि, देवता, छंद व विनियोग यांनी युक्त असून, त्यांचेहि त्या मंत्रावरोवरच यथार्थ ज्ञान असेल व त्या मंत्रावरोवरच त्यांचाहि उच्चार करणे जरूर आहे. त्याशिवाय मंत्रोच्चार शास्त्रोक्त झाला असे म्हणता येत नाही. आणि मंत्र शास्त्रोक्त म्हटल्याशिवाय तो प्रभावी होत नाही. हा असा मंत्रशास्त्राचा नियम आहे, 'यो ह वा अधिदित्वाभ्येच्छन्दोदैवतब्राह्मणेन वाज्यति वा अध्यापयति वा स्थाणुं च्छंति गर्त वा पयति ॥' (१-१). असे तांत्रिक आर्षेयब्राह्मणांत म्हटले असून, त्याचा भावार्थ असा की जो वेद मंत्राचा ऋषि, छंद, दैवत व ब्राह्मण म्हणजे विनियोग न जाणता फक्त मंत्र पठणानेच यशयागादि करतो अथवा वेद शिकवितो तो जणू काही खांब्या टाकरच मारतो अथवा खऱ्यात घसरून पडतो ! या विषयी बृहदेवतेन एक वचन आढळते ते असे ! 'नहि कश्चिद्विशय यथात्थ्येन दैवतम् । लोकाणां वा वैदिकांना कर्मणां फलमधुते' (१-४) ज्याला मंत्रातील देवतांचे यथार्थ ज्ञान नाही त्याला लौकिक अगर वैदिक कर्मांचे फल मिळत नाही. याचे कारण असे की जो मंत्राची देवता जाणून यजन कर्म करतो, त्याचेच हविरस ती ती देवता ग्रहण करते, अन्यथा त्याने दिलेला हविर्भाग ती देवता ग्रहण करित नाही. म्हणून म्हटले आहे की, 'मंत्राणां देवताविद्यः प्रयुङ्क्ते कर्म कर्हिचित् । जुषन्ते देवतास्तस्य हविर्न देवाताऽविदः ॥ (बृहदेवता ८-१३१)

तुमच्या देवताज्ञानावरच हे भागण्यासारखे नाही. तर त्या मंत्राचा दृष्टा ऋषि व छंद यांचेहि ज्ञान त्यावरोवरच आवश्यक आहे. 'नियमोऽप जपे होमे ऋषिदण्डोऽप दैवतम् । अन्यथा चेत्प्रयुञ्जानस्तत्फलाच्चात्र हीयते ॥ (वृ. ८-१३४). वेदपठणाचा असा हा नियमच होऊन बसला आहे की जपहोमांत त्या त्या मंत्राचा ऋषि, छंद व दैवत यांचा यथार्थ विनियोग करणे. आणि जर कोणी त्याचा अन्यथा उपयोग करील त्याला त्या कर्मांचे फल मिळणार नाही. इतकेच नव्हे तर तसे करणारा पापी होतो.

(८-१३६). अतएव ज्याला मंत्रद्वारा आपले कल्याण करून घेणे आहे, त्याने त्या मंत्राचा ऋषि, छंद व दैवत यांचे सम्यग् ज्ञान जरूर करून घेतले पाहिजे. आणि इकडे दुर्लक्ष करून जो मंत्राचा उच्चार करील त्याचे ते कर्म फुकट जाऊन शिवाय वर पाप मात्र पदरी पडते, असा मंत्रशास्त्राचा इशारा आहे.

ऋषींचे ज्ञान म्हणजे ऋषींचे नाममात्र ज्ञान नव्हे. तर त्या ऋषींचे संपूर्ण चरित्र, त्याचा स्वभाव, गुण व महिमा यांचे ज्ञान, दैवतज्ञान म्हणजे नाममात्र ज्ञान नसून त्या देवतांचे स्वरूप, स्वभाव व गुणधर्म यांचे ज्ञान व छंदज्ञान म्हणजे त्या छंदाची शास्त्रीय माहिती असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. 'अर्थज्ञानमृषिज्ञानं भूयिष्ठमुपकारकम्' या वचनाकडे वेदान्यासूत्रे लक्ष जाईल तर काय सोने होईल ! एकंदरीत काय तर वेद-मंत्र उच्चारतांना प्रथम त्याचा ऋषि, मग देवता व छंद उच्चारून, नंतर मंत्रपठणास सुरवात करावी, हा सांगण्याचा भावार्थ. (वृ. ८-१३८)

हे सर्व झाले तरी तेवढ्यावर सर्व काही भागले असे होत नाही. तर तो मंत्र उच्चारणाराही काही विशिष्ट गुणांनी युक्त असावा लागतो. सर्वानाच मंत्रोच्चाराचा सर्वांस अधिकार नाही. त्यालाही नियम आहेत. मंत्र कोणी कसा उच्चारवा, याबद्दल बृहद्देवतेंत सांगितले आहे ते असेः—
'योगेन दाधेन दमेन वृष्ट्या वाह्युत्पत्त्येन तपसा नियोगैः । उपास्यास्ताः क्लृप्तनशो देवता या, ऋचो ह यो वेद स वेद देवान् । यजूंषि यो वेद स वेद यज्ञान् सामानि यो वेद स वेद तत्त्वम् ॥ (८-१३०). देवतांची उपासना एकामचित्ताने, निरलसपणाने, इंद्रियनिग्रहाने, ज्ञानपूर्वक, बहुश्रुत-पणाने, तपाने, व नियोगाने करावी. जो ऋचा जाणतो तो देवता जाणतो, जो यजुर्वेद जाणतो तो यज्ञकर्म जाणतो आणि ज्याला सामवेद समजला, त्यालाच तत्त्व काय ते समजले. याबद्दल प्राचीन वैदिक ऋषींचे वेदकालीन पुरोहितांचे, ज्ञान किती सखोल, किती व्यापक, किती भरीव नि किती अगाध होते, याची कल्पना करता येते.



मण्डल पहिलें

रत्न १ लें

मधुच्छंद-ऋषि, अग्नि-देवता, गायत्री-छंद
॥ ॐ ॥ अग्निर्माळि पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् ।
होतारं रत्नधांतमम् ॥ १-१-१ ॥

श्री. वि. (अग्नि) प्रातरनुवाक; स्मा. वि. दक्षयज्ञ, आज्यहोम

अग्निः पूर्वेभिर्ऋषिभिरीडयो नूतनैरुत ।

स देवो एह वक्षति ॥ १-१-२ ॥

अग्निना रयिमश्रवत्पोषमेव दिवेदिवे ।

यशसं वीरवत्तमम् ॥ १-१-३ ॥

श्री. वि. (आधान) अनुवाक्या

(मराठी भावार्थ)

रत्न १ लें

यज्ञशालेंत आहवनीय रूपानें अग्निभागी स्थित असणारा, भक्तजनांचे मनोरथ उदार हस्तानें पुरविणारा, यज्ञस्थानांत देवांना बोलावून आणणारा, पुण्यफलरूप संपत्तीचें पोषण करणारा असा हा अग्निदेव, त्या देवाचें मी भावभक्तिपूर्वक स्तवन करतो. (१-१-१) हा अग्निदेव भृगुभंगिरा-प्रभृति पुरातन ऋषींकडून स्तविला गेला. आणि तसाच आजहि आमच्यासारख्या प्राकृत भक्तजनांकडून स्तविला जात आहे. तो यज्ञनाई देवांना या यज्ञशालेंत घेऊन येवो ! (१-१-२) भक्तजनांकडून स्तविला जाणारा हा जो अग्निदेव त्या अग्निदेवाच्या उपासनेनें यज्ञमान हा नित्य वादिगत होणारें, यज्ञ प्राप्त करून देणारें, व पुत्रपौत्र व दासदासी यांनी संपन्न असणारें असें ऐश्वर्य प्राप्त करून घेतो. (१-१-३)

अग्ने यं यज्ञमध्वरं विश्वतः परिभूरसि ।

स इदेवेषु गच्छति ॥ १-१-४ ॥

अग्निर्होता कविकर्तुः सत्यश्चित्रश्रंस्तमः ।

देवो देवेभिरा गमत् ॥ ॥ १-१-५ ॥

यद्भृगु दाशुने त्वमग्ने भद्रं करिष्यसि ।

तवेत्तत्सत्यमग्निः ॥ १-१-६ ॥

उप त्वाम्ने दिवेर्दिवे दोषावस्तर्धिया वयम् ।

नमो भरन्त एमसि ॥ ॥ १-१-७ ॥

श्री. वि. (अग्नि) अग्निषोमप्रगयन
राजन्तमध्वराणां गोपामृतस्य दीर्दिविम् ।

वर्धमानं स्वे दमे ॥ १-१-८ ॥

स नः पितेव सुनवेऽग्ने सुप्रापनो भव ।

सचस्वा नः स्वस्तये ॥ १-१-९ ॥

श्री. वि. (अग्नि) प्रातरनुवाक.

स्मा. वि. मङ्गयज्ञ, भाग्यहोम

रत्न २ रे

मधुच्छन्दऋषि, सरस्वती देवता, गायत्री-छन्द

पायका नः सरस्वती वार्जेभिर्जाजिनीरती ।

यज्ञं वष्टु धियायसुः ॥ १-३-१० ॥

श्री. वि. (अम्बारभणीषेष्टि) पुरोनुवाक्या स्मा. वि. सरस्वतीभावाहन

चोदयित्री स्रुतार्ता चेतन्ती सुमतीनाम् ।

यज्ञं देधे सरस्वती ॥ १-३-११ ॥

महो अर्णः सरस्वती प्र चेतयति केतुना ।

धियो विश्वा वि राजति ॥ १-३-१२ ॥

हे अग्निदेवा ! एवा यशश्चरु तुशी आहंधनीय, मार्जालीय, गार्हपत्य व आग्नीध्र या रूपाने सर्व वाजुनी देखरेख असते, तोच यश अहिंसित होत्वाता देवांना तूत करण्यासाठी स्वर्गाप्रत जाकं शकतो. (१-१-४) अग्निदेव हा यशप्रसंगी देवांना यशशालेत योळावून आणणारा, वर्तमान, भूत, भविष्य जाणणारा, कर्मवीर, सत्यस्वरूप व महाकीर्तिमान असा आहे. तो देवांना चरोवर घेऊन या आमच्या यशशालेत प्रवेश करो ! (१-१-५) हे अग्निदेवा ! तुला जो भक्त हवि अर्पण करील, त्याला तू गृह-वित्त-पुत्रादि देऊन त्याचे अनंत कल्याण करतोस. आणि ही सुखदायक कृपा ती तुझीच होय ! हे अंगिरा अग्ने ! ही गोष्ट अगदी सत्य-प्रिवार सत्य-आहे. (१-१-६) हे अग्नि-नारायणा ! आम्ही—जे तुझे भक्त—दररोज दिवसा व रात्री मक्तिपूर्वक तुझे पूजन केलून तुझ्या सधिव येऊ इच्छितों. (१-१-७) तेजस्वी, हितकारिण, यशकर्मांचे संरक्षण करणारा, कर्मफलाचा पुनः पुनः प्रकाश करणारा, असा हा जो अग्निदेव तो यशशालेत हवीनी सर्वधन होत असतो. (१-१-८) हे अग्निदेवा ! थाप जसा मुलाला सहज गम्य असतो तदत् तूहि आम्हांस सुगम होऊन रहा. आणि आमच्या कल्याणार्थ सदैव आमच्या सखिच अस. (१-१-९)

रत्न २ रे

उपासकांना पावन करणारी, हविरघ्नाने समृद्ध असलेली, बुद्धिवैभवाने नटलेली अशी ही सरस्वती देवी आमच्या यश देवाप्रत नेऊन पांचवो ! (१-३-१०) सत्य भाषणाला प्रेरणा करणारी व सद्बुद्धीला चेतना देणारी अशी ही सरस्वती, ती या आमच्या यज्ञाचा स्वीकार करती द्याली. (१-३-११) ही सरस्वती प्रवाहरूपाने प्रभूत जल देणारी आहे. आणि देवतारूपाने सर्व बुद्धिमत्तेची अधिष्ठात्रीहि व प्रकाश देणारीहि पण तीच आहे. (१-३-१२)

रत्न ३ रें

मधुच्छंद-ऋषि, इन्द्र-देवता, गायत्री-छंद
 केतुं कृण्वन्नकेतवे पेशो मर्या अपेशसे ।
 समुपद्भिरजायथाः ॥ १-६-३ ॥

श्रौ. वि. प्रात.सवन.

स्मा. वि. शांतिपाठ; केतुआवाहन

रत्न ४ थें

मेघातिथि-ऋषि, अग्नि-देवता, गायत्री-छंद
 अग्निं द्रुतं वृणीमहे होतारं विश्ववेदसम् ।
 अस्य यज्ञस्य सुकर्तुम् ॥ १-१२-१ ॥

श्रौ. वि. (अग्नि) प्रातरनुवाक;

स्मा. वि. अग्नि-आवाहन

अग्नें शुक्रेण शोचिषा विश्वाभिर्देवहृतिभिः ।
 इमं स्तोमं जुपस्व नः ॥ १-१२-१२ ॥

रत्न ५ वें

मेघातिथि-ऋषि,, द्रविणोदा-देवता, गायत्री-छंद
 द्रविणोदा द्रविणसो प्रावहस्तासो अप्वरे ।
 यज्ञेषु देवमीळते ॥ १-१५-७ ॥
 द्रविणोदा ददातु नो वसूनि यानि शृण्वरे ।
 देवेषु ता वनामहे ॥ १-१५-८ ॥
 द्रविणोदाः पिपीपति जुहोत प्र च तिष्ठत ।
 नेष्टाद्दतुमिंरिष्यत ॥ १-१५-९ ॥
 यत्वा तुरीयमृतुभिर्द्रविणोदो यजामहे ।
 अर्धं स्मा नो ददिर्भव ॥ १-१५-१० ॥

श्रौ. वि. (अग्नि) अग्निस्तुति.

स्मा. वि. पुण्याहवाचन

रत्न ३ रे

अहो मनुष्य हो ! हे आश्चर्य पाहा ! रात्री शौपत्यामुळे प्रहारहित झालेल्यांना प्रातःकाळी पुनः जागृत करीत, आणि अंधकारामुळे स्वरहित झालेल्या पदार्थांला प्रातःकाळी प्रकाश पाहून त्याला पुनः रूपयुक्त करीत हा आदित्य दररोज उष्ण किरणांनी युक्त होताना उदय पावत असतो. (१-६-३)

रत्न ४ रे

देवांना शोलावून आणणारा, सर्व-संपत्तिमान, हा यज्ञ पूर्णत्वाने सिद्धीस नेणारा असा जो अग्निदेव, त्या देवदूत अग्निदेवाची आम्ही परिचर्या करतो. (१-१२-१)

हे अग्निदेवा ! तू उज्ज्वल तेजाने संपन्न आहेस. आणि सकल देवता-स्तोत्रांनी युक्त आहेस. तर आता तू या आमच्या स्तुतिस्तोत्राचा स्वीकार कर ! (१-१२-१२)

रत्न ५ रे

घनाची इच्छा करणारे हे ऋत्विज सोम कुटुंब्याचे दगड हातांत घेऊन, द्रविणोदा अग्निदेवाची सोमयागांत य इतर यज्ञांतहि स्तुति करीत असतात. (१-१५-७) जे घन प्रसिद्ध आहे ते द्रविणोदा देव आम्हांस देवो ! त्या घनाची आम्ही देवांमध्ये विभागणी करून देऊ. (१-१५-८) द्रविणोदा देव हा ऋतूंसह नेष्ट्याच्या पात्रांतून सोमरस पिऊं इच्छितो. तर हे ऋत्विजांनो ! तुम्ही आता होमस्थानी चला. आणि तेथे जाऊन त्याच्यासाठी सोमरस अर्पण करा आणि मग तेथून परत फिरा. (१-१५-९) हे द्रविणोद देवा ! ज्याअर्थी आम्ही ऋतूंसहवर्तमान वृळा चवच्यांदा हवि अर्पण करीत आहोंत त्याअर्थी तू आम्हांस न चुकता घनदान दे ! (१-१५-१०)

रत्न ६ वै

मेधातिथि ऋषि, सदसस्पति देवता, गायत्री छंद
सदसस्पतिमद्भुत प्रियमिन्द्रस्य काम्यम् ।

सुनि मेधामयासिरम् ॥ १-१८-६ ॥

श्रौ वि (अनुप्रवचनीय) षरहोम स्मा. वि. अग्नि भावाहन

यस्माद्दृते न सिष्यति यज्ञो विपृथितश्चन ।

स धीना योगमिन्वति ॥ १-१८-७ ॥

आद्योति हविष्कृतिं प्राश्नं कृणोत्यध्वरम् ।

होत्रां देवेषु गच्छति ॥ १-१८-८ ॥

रत्न ७ वै

मेधातिथि ऋषि, अश्विनी देवता, गायत्री-छंद
प्रातर्युक्ता वि बौधयाश्चिनावेह गच्छताम् ।

अस्य सोमस्य पीतये ॥ १-२२-१ ॥

श्रौ वि (प्रानरनुवाक) अश्विनग्रह-पुरोनुवाक्या
या सुरया रथीतमोभा देवा दिनिस्पृशा ।

अश्विना ता ह्यमहे ॥ १-२२-२ ॥

या वा कशा मधुमयश्चिना सुनृतायती ।

तया यज्ञ भिमिक्षतम् ॥ १-२२-३ ॥

नहि वामस्ति दूरके यत्रा रथेन गच्छेय ।

अश्विना सोमिनो गृहम् ॥ १-२२-४ ॥

रत्न ८ वै

मेधातिथि ऋषि, सविता देवता, गायत्री छंद
हिरण्यपाणिमतये सत्रितारमुप ब्रूये ।

स चेत्ता देवता पदम् ॥ १-२२-५ ॥

रत्न ६ वें

मी बुद्धि गिळविण्यासाठी सदसस्पति देवाजबळ आलों आहे. तो देव आश्चर्यकारक आहे. आणि तो-इन्द्राचा मित्र असून भजनीय आहे. तसाच तो धनदाताहि आहे. (१-१८-६) ज्याच्या सहाय्यावाचून कोणाहि यजमानाचा यज्ञ सिद्धीस जाऊ शकत नाही, तो सदसस्पति देव यजमानाच्या कर्मानुष्ठानाची म्हणजे यज्ञाची पूर्णता घटवून आणतो. (१-१८-७) त्यानंतर त्या हविसंपादक यजमानाची अभिवृद्धि करतो आणि त्याचा यज्ञ निर्विघ्न पार पाडतो. तसेच आम्ही केलेली स्तुति देवाना तोपविण्यासाठी मग देवाजबळ जाते. (१-१८-८)

रत्न ७ वें

प्रातःसवनातील हविर्भाग ग्रहण करण्यासाठी अश्वीदेवाना जागे करा. ते अश्वीदेव सोमपानार्थ आमच्या यज्ञशालेत प्राप्त होवोत. (१-२२-१) अश्वीदेवाना आम्ही हाक मारीत आहो. त्याचे रय सुंदर आहेत. रयांत असून लढणाऱ्या योद्ध्यांतील ते उत्तम योद्धे आहेत. (१-२२-२) हे अश्विनो! सुंदर व मोठ्याने आवाज करणारा जो तुमचा चाबूक आहे, त्या चाबूकाच्या मदतीने आमच्या यज्ञमंडपांत सोमरसाचा वर्षाव होईल असे करा! (१-२२-३) अहो अश्विदेवहो! तुम्ही यजमानगृही रयांत असून या. त्याचे घर मुळीच दूर नाही. (१-२२-४)

रत्न ८ वें

सुवर्णाप्रमाणे ज्याचे हात चकचकीत आहेत, अशा त्या सविता देवाला आमच्या संरक्षणार्थ मी भक्तिभावपूर्वक बोलावीत आहे. तो यज्ञोपसकांच्या प्रातःसवनाचा ज्ञाता आहे. (१-२२-५)

श्रौ. वि. (दश) वैश्वदेवशास्त्र

अपां नपातमवसे सवितारमुप स्तुहि ।

तस्य व्रतान्युर्मसि ॥ १-२२-६ ॥

विभक्तारं हवामहे वसोश्चित्रस्य राधसः ।

सवितारं नचक्षसम् ॥ १-२२-७ ॥

सखाय आ नि पीदत सविता स्तोम्यो नु नः ।

दाता राधासि शुम्भति ॥ १-२२-८ ॥

श्रौ. वि. (दश) वैश्वदेवशास्त्र

रत्न ९ वें

मेधातिथि ऋषि, अग्नि-देवता, गायत्री-छंद

अग्ने पत्नीरिहा वह देवानामुशतीरुप ।

स्वष्टारं सोमपीतये ॥ १-२२-९ ॥

श्रौ. वि. (अग्नि) प्रातःसवन याज्या

आ मा अम इहावसे होत्रा यविष्ठ भारतीम् ।

वरुत्री धिपर्णा वह ॥ १-२२-१० ॥

रत्न १० वें

मेधातिथि-ऋषि, देवी-देवता, गायत्री-छंद

अभि नो देवीरवसा महः शर्मणा नृपत्नीः ।

अच्छिन्नपत्राः सचन्ताम् ॥ १-२२-११ ॥

रत्न ११ वें

मेधातिथि-ऋषि, इन्द्राणी-घरुणानी-अग्राथी-देवता, गायत्री छंद

इहेन्द्राणीमुप व्हये घरुणानी स्वस्तये ।

अग्रार्या सोमपीतये ॥ १-२२-१२ ॥

जळाचा मित्र नहणाऱ्या सविता देवाची आमच्या संरक्षणार्थं स्तुति करा !
त्याची आम्ही मोठ्या समारंभाने उपासना करू इच्छितो. (१-२२-६)
मनुष्यांना प्रकाश देणाऱ्या सविता देवास आम्ही आमंत्रण करतो. विविध
प्रकारची गृहोपयोगी साधनसंपत्ति तो आम्हास वांटून देणारा आहे.
(१-२२-७)

मित्रहो ! खाली बसा. आपण सर्व मिळून सविता देवाचे स्तुतिस्तोत्र
प्रेमळपणाने गाऊ या. तो मोठा उदार आहे ! या त्याच्या औदार्य-
वृत्तीमुळेच त्यास मोठे भूषण प्राप्त झाले आहे ! (१-२२-८)

रत्न ९ वे

हे अग्निदेवा ! आमच्या यशमंडपात येण्यास उत्तम शाळेच्या
देषपत्यांना व त्याचप्रमाणे त्वष्टा देवालाहि सोमपानार्थ इकडे
शीघ्र येऊन ये ! (१-२२-९) हे अत्यंत तपण अग्निदेवा ! होश,
भारती, बहूत्री, धिपणा या देवपत्यांना आमचे रक्षण करण्यासाठी तू या
यशगृहात येऊन ये ! (१-२२-१०)

रत्न १० वे

बलप्रद अन्न व श्रेष्ठ प्रतीचे सुल बरोबर घेऊन मनुष्यांचे रक्षण
करणाऱ्या देवता अर्लाडित पंलांनी आमच्याकडे येवात ! (१-२२-११)

रत्न ११ वे

इन्द्रपत्नी इन्द्राणी, वरुणपत्नी वरुणानी, अग्निपत्नी अग्नायी, यांना
आमचे कल्याण व्हावे म्हणून या यशशालेत येऊन सोमपान करण्यासाठी
आम्ही आमहाने बोलावीत आहो. (१-२२-१२)

रत्न १२ वै

मेधातिथि-ऋषि, षाषाष्टिषी-देवता, गायत्री छंद
मही धौः पृथिवी च न इमं युज्ञं मिमिक्षताम् ।

पिपतां नो भरीमभिः ॥ १-२२-१३ ॥

श्री. वि. अग्निमंथन, वैश्वदेवशास्त्र,

स्मा. वि. भूमिस्पर्शं

तयोरिद् घृतवत्पयो विप्रां रिहन्ति धीतिभिः ।

गन्धर्वस्य ध्रुवे पदे ॥ १-२२-१४ ॥

रत्न १३ वै

मेधातिथि-ऋषि, पृथिवी-देवता, गायत्री छंद

स्योना पृथिवि भवानृक्षरा निवेशनी ।

यच्छा नः शर्म सप्रर्ष ॥ १-२२-१५ ॥

श्री. वि. (महानाष्टीयत) भूमिस्पर्शं.

स्मा. वि. पृथ्वीमंत्र; शयनमंत्र

रत्न १४ वै

मेधातिथि-ऋषि, विष्णु-देवता, गायत्री छंद

अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे ।

पृथिव्याः सप्त धार्मभिः ॥ १-२२-१६ ॥

श्री. वि. प्रातःसवन,

स्मा. वि. अभिषेकः, पदंगन्यास

इदं विष्णुर्वि चक्रमे त्रेधा नि दधे पदम् ।

समृद्धमस्य पांसुरे ॥ १-२२-१७ ॥

श्री. वि. (अग्नि) भातिष्वेष्टि;

स्मा. वि. अभिषेक

प्रीणि पदा वि चक्रमे विष्णुर्गोपा अदीम्यः ।

अतो धर्माणि धारयन् ॥ १-२२-१८ ॥

श्री. वि. (उपसद्) वैष्णवयाज्ञा; स्मा. वि. पदंगन्यास विष्णुप्रार्थना

विष्णो. कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पशे ।

इन्द्रस्य युज्यः सखा ॥ १-२२-१९ ॥

रत्न १२ वें

अत्यंत विशाल अशा चाषापृथ्वी देवता या आमच्या यशशाळेत सुखसमृद्धीचा वर्षाव करोत ! आणि आम्हांत पुष्टिप्रद पदार्थांनी समृद्ध करोत ! (१-२२-१३). गंधर्वांच्या अदळ लोकांत म्हणजे अंतरिक्षांत चाषापृथ्वीचें जें घृतसदृश जळ आहे, त्याचा विद्वान् लोक यशोपासन-द्वारा आस्वाद घेतात. (१-२२-१४)

रत्न १३ वें

हे पृथ्वी ! तूं सुखकारक, कंटकरहित, लोकांना राहण्यास योग्य आणि तशीच मोठा विशाल अशी आहेस. अतएव आम्हांस सुखरूप असे आश्रयस्थान दे ! (१-२२-१५)

रत्न १४ वें

जेथून विष्णुदेवानें गामभ्यादि सात छंदांच्या सहाय्यानें पृथ्वीचें विविध प्रकारें आक्रमण केलें, त्या पृथ्वीस्थानापासून देव आमचें रक्षण करोत ! (१-२२-१६) विष्णुदेवानें हें सर्व विश्व पादाक्रांत करून टाकलें आहे. अमिरूपानें पृथ्वीवर, वायुरूपानें सुलोकावर व सूर्यरूपानें स्वर्गावर याप्रमाणें तीन वेळां त्यानें पादक्षेपण केलें. या पादांमध्येच हें संपूर्ण जग अंतर्भूत झालें आहे. (१-२२-१७) सर्व जगाचा रक्षक व दुर्दमनीय असा जो विष्णुदेव, त्या विष्णुदेवानें अग्नि, वायु व आदित्य यांचीं तीन स्थानें आपल्या पादस्पर्शां व्यापून टाकली आहेत. तो देव अग्निहोत्रादि पुण्य कर्मांचा रक्षक आहे. (१-२२-१८) अहो मत्तजन हो ! यज्ञाचा अधिष्ठाता असा जो विष्णुदेव त्याचीं सृष्टिसंहारादि अद्भुत कृत्यें तुम्ही अश्लीकन करा. त्या आपल्या कृत्यांनीं त्यानें तुमचीं लौकिक व वैदिक कर्मे बद्ध करून सोडली आहेत. तो इन्द्राचा भगुरूप सत्ता आहे. (१-२२-१९)

तद्विष्णोः प॒रुमं प॒दं सदा॑ पश्यन्ति सुर्यः ।

दि॒वीं च॒ क्षुरा॑र्ततम् ॥ १-२२-२० ॥

स्मा. वि. सूर्य अर्घ्यदान.

तद्वि॒प्रा॒प्तो वि॒प॒न्यवो॑ जाग॒वांसः॑ स॒मि॒न्धते॑ ।

विष्णो॒र्यत्प॒रुमं॑ प॒दम् ॥ १-२२-२१ ॥

श्रौ. वि. १ प्रातःसवन स्मा. वि. अभियेक, विष्णु-प्रायना पुण्याहवाचनं

रत्न १५ वें

मेघातिथि काण्व-ऋषि, आपो-देवता, गायत्री छंद

अ॒पो दे॒वीरु॑र्षं ब॒हये॑ यत्र गावः पिबन्ति नः ।

सिन्धु॑भ्यः क॒र्त॒व्यं ह॒विः ॥ १-२३-१८ ॥

श्रौ. वि. (अग्नि) आपोनप्रीया स्मा. वि. आपोदेवी मंत्र

रत्न १६ वें

मेघातिथि काण्व-ऋषि, आपो-देवता, पुर उष्णिक-छंद

अ॒प्सव॑न्त॒र॒मृत॑म॒प्सु भे॒प॒जम॒पामू॑त प्रशस्तये ।

दे॒वा भ॑र्व॒त वा॒जिनः॑ ॥ १-२३-१९ ॥

स्मा. वि. आपोदेवी मंत्र.

रत्न १७ वें

मेघातिथि काण्व-ऋषि, आपो-देवता, अनुष्टुप् छंद.

अ॒प्सु मे॒ सोमो॑ अ॒ब्रवी॑द॒न्तर्वि॒श्वानि॑ भे॒प॒जा ।

अ॒ग्निं च॑ वि॒श्वशं॑मु॒न॒मार्प॑थ॒ विश्व॑भे॒प॒जीः ॥ १-२३-२० ॥

श्रौ. वि. (करीरिष्ठ) अनुषाङ्ग्या. स्मा. वि. आपोदेवी मंत्र

रत्न १८ वें

मेघातिथि काण्व-ऋषि, आपो-देवता, गायत्री छंद

आपः॑ पृ॒णीत॑ भे॒प॒जं ब॒र्ह्यं त॒न्त्रे॑ म॒म ।

ज्योक् च॑ सूर्यं दृ॒शे ॥ १-२३-२१ ॥

चक्षुप्रमाणे आकाशात प्रसारित असलेले असे जे विष्णुदेवाचे सूर्यरूपी श्रेष्ठ स्वरूप, त्याचे विद्वान् लोक सदैव दर्शन घेत असतात. (१-२२-२०)
लोकप्रसिद्ध अशा त्या यज्ञपुराणाचे जे श्रेष्ठ स्थान आहे, त्याचे विद्वान् व कर्तव्यदक्ष असे ब्राह्मण उपासनेच्या द्वारा खेदीपन करीत असतात. (१-२२-२१)

रत्न १५ वें

जेथे आमच्या गायी जलपान करतात तेथील जलदेवतांस मी आमंत्रण करतो, कारण या नद्यांतील आपो देवींना हविर्भाग अर्पण करणे हे आमचे कर्तव्य आहे. (१-२३-१८)

रत्न १६ वें

जलाच्या पोटात अमृत आहे आणि औषधि सर्वेहि आहेत. म्हणून अशा आपो देवींच्या स्तुतीकरिता, हे ऋत्विज हो, तुम्ही तयार आसा. (१-२३-१९)

रत्न १७ वें

उदकामध्ये सर्व औषधि आहेत आणि तसेच सर्व जगाला शीख्य देणारा अग्निहि पण आहे, असे मला योमदेवाने सांगितले आहे, त्याच-प्रमाणे उदक हे सर्व रोगनिवारक औषधांनी परिपूर्ण आहे, हेहि मला त्यानेच सांगितले. (१-२३-२०)

रत्न १८ वें

हे आपो देवीनो, माझे शरीर निरोगी रहावे म्हणून तुम्ही मला आरोग्यकारक असे औषध द्या, सूर्य देवाचे निरंतर दर्शन घेता यावे म्हणून आम्ही निरोगी राहू असे करा ! (१-२३-२१)

रत्न १९ वें

मेधातिथि काण्व-ऋषि, आपो देवता, अनुष्टुप्-छंद
इदमाप् प्र बहत् यत् किं च दुरितं मयि ।

यद् बाहर्मभिद्रोहो यद् वा शेष उतानृतम् ॥ १-२३-२२ ॥

श्री. वि. (भवभृत) स्नान

स्मा. वि. मार्जन

आपो अघान्वचारिव रसेन समगस्महि ।

पर्यस्वानम् आ गहि त मा स सृज वर्चसा ॥

॥ १-२३-२३ ॥

श्री. वि. (पशु) भाहवनीय उपस्थान

स्मा. वि. मार्जन

रत्न २० वें

शुन दोष-ऋषि, धरुण देवता, त्रिष्टुप्-छंद.

नहि ते क्षत्र न सहो न मन्यु वर्यध्वनामी पतयन्त आपु ।

नेमा आपो अनिमिप चरन्तीर्न ये वार्तस्य प्रमिनन्वय्वम् ॥

॥ १-२४-६ ॥

श्री. वि. धरुण याज्या.

स्मा. वि. धरुणसूक्त

अवुमे राजा वरुणो वनस्योघं स्तुप ददते पुतर्दक्षः ।

नीचीनाः स्थुरुपरि वुभ एपामस्मे अन्तर्निहिताः केतवः स्युः ॥

॥ १-२४-७ ॥

उरु हि राजा वरुणधकार सूर्योय पन्यामन्वेतया उ ।

अपदे पादा प्रतिधातवेऽकरुतापनक्ता हृदयाविधधित् ॥

॥ १-२४-८ ॥

शतं ते राजन् भिपजः सहस्रमूर्गी गभीरा सुमतिष्टे अस्त ।

वार्षस्व दुरे निर्रति पराचैः कृत चिदेनः प्र मुमुग्ध्यस्मत् ॥

॥ १-२४-९ ॥

रत्न १९ वें :

अजाणतेपणानें आम्हीं जें काहीं पातक केलें असेल अथवा जाणून-
सुजून आम्हीं जो दुसऱ्यांचा अपराध केल्या असेल अगर सज्जनांना
निरर्थक शिन्धाशाप दिले असतील ती सर्व पापें हे आपोदेवीनो !
तुम्हीं वाहून न्या ! (१-२३-२२) आज रोजी अद्भुत खानासुख आम्हीं
जलामध्ये प्रवेश केला आहे, अर्थात् आम्हीं जलरंजशी संयुक्त झाली
आहो, हे अग्निनारायणा ! तू जलामध्ये रहात असल्यामुळे तू या आमच्या
कर्मानुदानप्रसंगी उपस्थित होऊन तें आमचें खाने आम्हांस तेजस्वी
करील असे कर ! (१-२३-२३)

रत्न २० वें

हे वरुण देवा ! आकाशात उडणारे हे जे श्येनादि पक्षी आहेत,
ते सर्व तुझ्या शरीरबळाची, तुझ्या पराक्रमाची, किंवा तुझ्या रागाची
बरोबरी करू शकत नाहीत. तसेच हे सतत वाहत असणारे उदक
अथवा सोसाट्याने वाहणारा संज्ञावात देखील तुझ्या वेगशी सामना देऊ
शकत नाही. (१-२४-६) शुद्ध बलाचा जो वरुण राजा तो मूळरहित
आकाशामध्ये राहून, शिरोभागी तेजाचा स्तूप धारण करतो. उच्चभागी
असणाऱ्या त्या वरुण देवाचे किरण मात्र अभोमुख होऊन असतात. पण
त्यांचें मूलं मात्र वर असतें. असें जरी असले तरी ते आमच्यामध्ये प्राण-
रूपानें केन्द्रित होऊन राहिले आहेत. (१-२४-७) सूर्याला उदयास्त
करीत फिरण्यासाठी म्हणून वरुण राजानें रस्ता चांगला रेंद करून दिला
आहे. जेथें पाऊल ठेवण्याची सोय नसते, तेथें त्यानें सरळ घाट करून
दिली. जे आम्हांस मर्मभेदक भाषण घोलणारे शत्रु आहेत, त्यांचें वरुण
निराकरण करो ! (१-२४-८) हे वरुण राजा ! तुझ्याजवळ शेंकडों, हजारों
प्रकारची औषधें आहेत. तुझी कृपाबुद्धि विशाल व दृढ असो ! आम्हांस
छळणारी जी निर्झरिता नामक पापदेवता, तिला आमच्यापासून पराङ्मुख
करून दूर नेऊन ठेव ! आणि तेथें तिचें निर्दालन कर ! आमच्या हातून जें
काहीं पातक घडलें असेल त्यातून आमची सुटका कर ! (१-२४-९)

अमी य ऋक्षा निहिंतास उच्चा नक्तं ददृश्रे कुहं चिदिवैयुः ।
अदन्धानि वरुणस्य व्रतानि विचारकशच्चन्द्रमानक्तमेति ॥ १-२४-१० ॥

तत्त्वा यामि ब्रह्मणा वन्दमानस्तदा शास्ते यज्ञमानो हविर्भिः ।
अहेळमानो वरुणेह बोध्युरुशंस मा न् आयुः प्र मोषीः ॥ १-२४-११ ॥

श्री. वि. (वरुणप्रघास) याज्या. स्मा. वि. शांतिपाठ; वरुण-भावाहन
तदिन्नक्तं तदिवा मह्यमाहुस्तदयं केतो हृद आ वि चष्टे ।

शुनः शेषो यमव्हद् गृभीतः सो अस्मान् राजा वरुणो मुमोक्तु ॥

॥ १-२४-१२ ॥

शुनः शेषो ह्यव्हद् गृभीतस्त्रिष्वदित्यं द्रुपदेषु वद्धः ।

अवैनं राजा वरुणः ससृज्याद्विद्वौ अदन्धो वि मुमोक्तु पाशान् ॥

॥ १-२४-१३ ॥

अव ते हेळो वरुण नमोभिरव यज्ञेभिरीमहे हविर्भिः । क्षयन्नस्वम्य-
भसुर प्रचेता राजनेनांसि शिश्रयः कृतानि ॥ १-२४-१४ ॥

श्री. वि. (भवभृत) वरुणयाज्या.

उदुत्तमं वरुण पार्श्वमस्मदवाधिमं वि मध्यमं श्रयाय । अर्था वयना-
दित्य व्रते तवानांसो अदितये स्याम ॥ १-२४-१५ ॥

श्री. वि. (भवभृत) वरुणयाज्या. स्मा. वि. यज्ञमान-अभिप्रेक; मार्जन

रत्न २१ वें

शुन शेष-ऋषि, वरुण-देवता, गायत्री-छंद

हमं मे वरुण श्रुधी हवमथा च मूळय ।

त्वामवस्युरा चके ॥ १-२५-१९ ॥

श्री. वि. (वरुणप्रघास) वरुण अनुवाक्या,

स्मा. वि. वरुण-भावाहन

हे जे आकाशांत उंच ठिकाणीं स्थापन केलेले सप्तऋषी आहेत, ते फक्त रात्रीच दिसतात. दिवसाचे कोठें तरी निघून जातात. वरुण देवाचे कायदे अनुलंघनीय असे आहेत. त्याच्याच हुकुमानें चन्द्रमा हा रात्री प्रकाशत येतो. (१-२४-१०) हे वरुण देवा ! हा यजमान तुला हविर्भाग अर्पण करून घनपुत्रादिकांनीं युक्त अशा उदंड आयुध्याचा इच्छा धारण करतो. ती त्याची इच्छा सफल व्हावी म्हणून मी तुझी प्रौढ वैदिक मंत्रांनीं स्तुति व प्रार्थना करित आहे. हे महाकीर्तिमान देवा ! तिरस्कार न करता तू ही माझी प्रार्थना ऐक आणि कृपा करून आमचें आयुष्य अकार्णव हिरावून घेऊं नकोस ! (१-२४-११) तें हें वरुणविषयक स्तोत्र मला रात्री काय, दिवसा काय आणि माझ्या अंतरंगातील भाव-शाला तरी काय हेंच सांगत आहे कीं वाघून टाकलेल्या शुनःशेषाने ज्याचा घावा केला तो वरुण राजा आम्हांसहि बंधमुक्त करील. (१०-२४-१२) तीन खावांशीं जखडून वाचलेल्या शुनःशेषानें अदितिपुत्र वरुण राजाचा घावा केला. विद्वान् व अजिंक्य अशा त्या वरुण राजानें त्या शुनःशेषाचे पाश शिथिल करून त्यास बंधमुक्त केलें ! (१-२४-१३). हे वरुण देवा ! ममस्कारमंत्रांनीं व हविरन्नदानांनीं आम्हांवर तुझी अवकृपा न व्हावी म्हणून आम्ही तुझी प्रार्थना करित आहों. हे बलवंता ! हे युद्धिमता ! हे वरुण राजा ! या आमच्या यज्ञानुष्ठानांत हजर राहून, तू आम्हीं केलेल्या पातकांचा अंत करून, आम्हांस बंधमुक्त कर ! (१-२४-१४). हे वरुण राजा ! तू आमचा वरचा पाश शिथिल कर ! मधला पाश शिथिल कर ! खालचा पाशहि शिथिल कर ! हे अदितिपुत्र वरुण देवा ! आम्हीं तुझ्या मतांत अनुरक्त राहून निष्पाप होऊं व उत्कर्षाप्रत जाऊं असें घडो ! (१-२४-१५)

रत्न २१ वें

हे वरुण देवा ! ही माझी प्रार्थना ऐक आणि मला आज रोजीं सुखी कर ! तुझ्या वृषाळ्याची इच्छा घेऊन मी तुझ्याजवळ ही प्रार्थना करित आहे. (१-२५-१९)

त्वं विश्वस्य मेधिर दिवश्च गमर्थं राजसि ।

स यामेनि प्रति श्रुधि ॥१-२५-२०॥

उदुत्तमं मुमुग्धि नो वि पार्शं मध्यमं चूत ।

अर्वाधुमानि जीवसे ॥ १-२५-२१ ॥

रत्न २२ वें

शुनःशेष ऋषि, देव-देवता, त्रिष्टुप्-छंद

नमो महद्भयो नमो अर्भकेभ्यो नमो युर्वभ्यो नम आशिनेभ्यः ।

यजाम देवान्यदि शक्नवाम मा ज्यायसः शंसमा वृक्षि देवाः ॥

॥ १-२७-१३ ॥

श्री. वि. (दशं) जप

स्मा. वि. देव-नमस्कार; मंत्र-पुष्पाञ्जलि

रत्न २३ वें

द्विरण्यस्तूप आगिरस-ऋषि, अग्नि-देवता, जगती-छंद

त्वमेमे प्रयमो अङ्गिरा श्रियिर्देधो देवानामभवः शिवः सखा ।

तव व्रते कवयो विभ्रनापसोऽजायन्त मरुतो भ्राजदृष्टयः ॥

॥ १-३१-१ ॥

त्वं तमेमे अमृतत्व उत्तमे मर्तं दधासि अर्बसे दिवेदिवे ।

यस्तावृदाण उभयाय जन्मने मर्यः कृणोषि प्रय आ च सुर्ये ॥

॥ १-३१-७ ॥

त्वं नो अमे तव देव पायुभिर्भघोनो रक्ष तन्वश्च षन्ध ।

त्राता लोकस्य तनये गर्वामस्यनिमेपु रक्षमाणस्तव व्रते ॥

॥ १-३१-१२ ॥

श्री. वि. प्रातरनुवाक;

स्मा. वि. अग्नि-प्रीत्यर्थं हवन

हे प्रबुद्ध वरुण देवा ! पृथ्वी आणि स्वर्ग यांमध्ये प्रकाशणारा असा तू एकटाच आहेस, तर हे देवा ! आमचे रक्षण करण्यावरुन तू क्षेमेष्टु आमहास अभयदानवजा प्रत्युत्तर दे. (१-२५-२०) हे वरुण देवा ! आम्ही दीर्घकाल जगावे, एतदर्थं तू आमचे मरण्या वाजूचे पाश सेल कर ! मघत्या वाजूचे पाश सेल कर ! आणि खालच्या वाजूचे पाशहि सेल करून टाक ! (१-२५-२१)

रत्न २२ वें

माझा थोराना नमस्कार असो ! लहानांना नमस्कार असो ! तरुणांना ध्याणि तसेच वृद्धानाहि माझा नमस्कार असो ! आमच्या शक्यनुसार आम्ही देवांचे भजन करू, जे थोर देव आहेत त्यांच्या स्तुतीचा लोप आम्ही केव्हाहि होऊं देणार नाही. (१-२७-१२)

रत्न २३ वें

हे अग्नि देवा ! तू सर्व अंगिरसामध्ये पहिला अंगिरा ऋषि आहेस. स्वतः देव असून इतर देवांचा तू कल्याणकारक सखाहि पण आहेस. तुझ्या मतांत मेधावी, कुशल, तेजस्वी शस्त्रे घारण करणारे असे मरुत उत्पन्न झाले. (१०-३१-१) हे अग्नि देवा ! तुझी सेवा करणाऱ्या यजमानास तू प्रतिरोधी अन्न देऊन त्याला भेष्ट अमरपदी घारण करतोस, आणि जो यजमान पुत्रपौत्रादि द्विवाद प्राण्याविषयी व अश्वगवादि चतुष्पाद प्राण्याविषयी इच्छा करून असतो त्या यजमानाला सुख व अन्न या दोहोंचाहि लाभ करून देतोस. (१०-३१-७) हे चंद्रनीय अग्नि देवा ! तुझ्या उपासकांचे शरीर तू आपल्या संरक्षक शक्तीच्या योगाने रक्षण कर ! तुझ्या मतानुष्ठानांत रत असणारे जे आम्ही, त्या आमच्या पुत्रपौत्रादिकांचे व गायीगुरांचेहि न विषयता रक्षण कर ! (१-३१-१२)

रत्न २४ वें

हिरण्यरूप आगिरस-ऋषि, सविता-देवता, त्रिष्टुप्-छंद
आ कृष्णेन रजसा वर्तमानो. निवेशयन्नमृतं मर्त्यं च ।

हिरण्ययेन सविता रथेनाऽऽ देवो याति मुवनानि पश्यन् ॥

॥ १-३५-२ ॥

श्री. वि. (अभिष्टव पदह) वैश्वदेवशास्त्र स्मावि. सूर्य-अप्यंदान; शांतिपाठ
ये ते पन्याः सवितः पूर्यासोऽरेणवः सुकृता अन्तारिक्षे ।

तेभिर्नो अघ पृथिभिः सुमेभी रक्षा च नो अर्धि च ब्रूहि देव ॥

॥ १-३५-११ ॥

रत्न २५ वें

ऋषय धार-ऋषि, ब्रह्मणस्पति-देवता, प्रगाप-छंद

उत्तिष्ठ ब्रह्मणस्पते देवयन्तस्त्वेमहे ।

उप प्र यन्तु मरुतः सुदानव इन्द्रं प्राशुर्भवा सचा ॥ १-४०-१ ॥

श्री वि. (प्रवर्ग्य). अभिष्टव. स्मा. वि. देवकोत्थापन
त्वामिद्धि संहसस्पुत्र मर्त्ये उपब्रुते धने हिते ।

सुवीर्यं मरुतु आ स्वश्यं दर्शति यो वं आचके ॥ १-४०-२ ॥

प्रेतु ब्रह्मणस्पतिः प्र देव्येतु मरुतां ।

अच्छा धारं नये पृथक्तरांशसं देवा यज्ञं नयन्तु नः ॥ १-४०-३ ॥

श्री. वि. अग्निपोमीचप्रणयन, प्रवर्ग्य.

यो घायते दर्शति सुनरं वसु स धत्ते अक्षिति श्रवः ।

तस्मा इत्थां सुवीरामा यत्रामहे सुप्रवर्तिमनेहसम् ॥ १-४०-४ ॥

प्र नूनं ब्रह्मणस्पतिर्मन्त्रं यदस्यवर्ष्यम् ।

यस्मिन्निन्द्रो वरुणो मित्रो अर्यमा देवा ओकांसि चक्रिरे ॥

॥ १-४०-५ ॥

रत्न २४ वें

अंधकारमय अशा अंतरिक्ष लोकांतून पुनःपुनः भ्रमण करीत, देव आणि मनुष्य यांना त्यांच्या त्यांच्या जागी स्थिर करीत, कोण पुण्य करतात व कोण पाप करतात याचा छडा घेत, भगवान सूर्यदेव हा सुवर्णाच्या रथात बसून आमच्याकडे येतो. (१-३५-२) हे सवितृ देवा ! तुझे जे पूर्वसिद्ध व धूलिरहित असे आकाशातील उत्तम मार्ग आहेत, त्या सुगम मार्गांनी येथे येऊन, तूं आमची रक्षण कर ! आणि त्याचप्रमाणे आमची देवांमध्ये जाऊन प्रशंसा कर ! (१-३५-११)

रत्न २५ वें

हे ब्रह्मणस्पति देवा ! तूं आतां ऊठ ! देवोपासक जे आम्ही ते तुझी प्रार्थना करीत आहो. उदार असे मरुत् देवहि तुझ्या समीपच राहोत. हे इंद्र देवा ! वृहस्पतीखरोबर तूंहि सोमपान करणारा हो ! (१-४०-१) हे शक्तिपुत्रा ! हे ब्रह्मणस्पते ! युद्धांत शत्रूंना टाकून दिलेल्या घनाच्या छागार्य मनुष्य तुझेंच स्तुतिस्तोत्र गातो. हे मरुत् हो ! जो मरुत् छामची प्रार्थना करितो, त्याला उत्तम बीर्थवान पुत्र व मुदर घोडे यांचा छाम होईल असे करा ! (१-४०-२) ब्रह्मणस्पति आम्हांकडे येवो ! प्रियसत्यरूप वाग्देवता आम्हांकडे येवो ! देव आमच्या शत्रूला दूर पिटाळून देऊन, मनुष्यांना हितकर व पंच हवींनी समृद्ध असा जो हा यज्ञ त्या आमच्या यज्ञांत हजर राहून तो यथासंग पार पाडोत ! (१-४०-३) जो यज्ञमान ऋत्विजाला उत्तम घन देतो त्याला ब्रह्मणस्पतीच्या प्रसादाने वास्य असा अन्नलाम होतो. त्या यज्ञमानासाठी आम्ही इळा देवीस हविर्भाग अर्पण करतो. ही इळा देवी म्हणजे उत्तम वीरभटांनी युक्त असून, शत्रूंचा फडशा पाडणारी आहे. तिला मात्र हिंसा करावयास कोणीच समर्थ नाही. (१-४०-४) ब्रह्मणस्पतिदेव उक्थ्यसंशक मंत्र होतुपुत्रांत राहून अवश्य म्हणतो, कीं ज्या मंत्रांत इंद्र, वरुण, मित्र, अर्यमा व इतर देव हे सर्व निवास करून राहिले आहेत. (१-४०-५)

तमिद्वोचेमा विदयेषु शंभुवं मन्त्रं देवा अनेहसम् ।

इमां च वाचं प्रतिहर्यया नरो विश्वेद्रामावो अश्वत् ॥ १-४०-६ ॥

को देवयन्तमश्वज्जनं को वृक्तबर्हिषम् ।

प्रप्र दाश्वान्युस्योभिरस्थिताऽन्तर्वायक्षयं दधे ॥ १-४०-७ ॥

उप क्षत्रं पृथ्वीत हन्ति राजभिर्भये चित्सुक्षितिं दधे ।

नास्य वर्ता न तरुता महाधने नाभौ अस्ति वज्रिणः ॥ १-४०-८ ॥

रत्न २६ वें

कण्व घौर-ऋषि, रुद्र-देवता, गायत्री-छंद

कद्रद्राय प्रचेतसे मीळहुष्टमाय तव्यसे ।

वोचेम शंतमं हृदे ॥ १-४३-१ ॥

यथा नो अदितिः करुपश्चे नृम्यो यथा गर्वे ।

यथा तोकायै रुद्रियम् ॥ १-४३-२ ॥

श्रौ. वि. (रुद्रयज्ञ) दिगुपस्थान.

रत्न २७ वें

कण्व घौर-ऋषि, मित्रा वरुण-देवता, गायत्री छंद

यथा नो मित्रो वरुणो यथा रुद्रधिकेनति ।

यथा विश्वे सजोपसः ॥ १-४३-३ ॥

श्रौ. वि. (रुद्रयज्ञ) दिगुपस्थान.

रत्न २८ वें

कण्व घौर-ऋषि, रुद्र-देवता, गायत्री छंद

गायपति मेधपति रुद्रं जलापमेपजम् ।

तच्छयोः सुन्नमीमहे ॥ १-४३-४ ॥

अहो देवानो ! आम्ही ऋत्विजः झालो तरी तोच कल्याणकारक व निर्दोष मंत्र यज्ञसमारंभात म्हणत जाऊं, हे नायकहो ! तुम्हाला हा मंत्र जर ऐकावासा वाटला तर आम्ही जें काय म्हणूं तें सर्व तुम्हाप्रत येऊन पोचो. (१-४०-६) जो देवभक्त आहे, त्याची ब्रह्मणस्पतिभ्यतिरिक्त कोण बरोबरी करू शकेल ! यज्ञकृत्यांत दर्भ पसरणाऱ्या यज्ञमानाची तरी कोण बरोबरी करू शकेल ! हवि अर्पण केलेला यज्ञमान हा ऋत्विजप्रभृति अनेक मनुष्य-परिवारांनी वेष्टित असून, त्याला पुत्रपौत्रादिकांनी युक्त व धनधान्यादिकांनी समृद्ध असे भरीव परदार लाभते. (१-४०-७) ब्रह्मणस्पति सर्व सामर्थ्य आपल्यांतच केन्द्रित करतो. आणि मग वरुणादिकांच्या सहाय्याने शत्रूंचा धुव्वा उडवून देतो. पंचप्रसर्गी आपल्या निवासस्थानाचा दृढ आश्रय करून राहतो. तो यज्ञबारी असल्यामुळे त्या ब्रह्मणस्पतीला लहानशा चकमकीत काय अथवा मोठ्या संप्रामांत काय तोंड देऊन पुढे उभे राहण्यास कोणीच समर्थ होत नाही. (१-४०-८)

रत्न २६ वें

जो परमहानी, अभीष्ट वस्तूंचा वर्षाव करणारा, व महापराक्रमशाली आहे, अशा त्या हृदयस्थ रुद्र देवाप्रीत्यर्थ अत्यंत मुखकारक असे स्तोत्र केव्ही गाइले असता तें त्याच्या मनाला अत्यंत आल्लादप्रद होईल ! (१-४३-१) असे कोणतें स्तोत्र गाइलें असता अदिति देवी, आमच्या पशूंस, आमच्या माणसांस, आमच्या गायींस, आणि आमच्या पुत्रपौत्रांस त्या रुद्र देवाचा मंगल प्रसाद मिळवून देईल ! (१-४३-२)

रत्न २७ वें

तसेंच ज्या स्तोत्रद्वारा मित्र, वरुण व रुद्र आणि सर्व देव हे संतुष्ट होऊन आम्हाकडे कृपादृष्टीने पाहतील ! (१-४३-३)

रत्न २८ वें

स्तोत्राचा स्वामी, यज्ञाचा पालक व मुखकर औषमाना मालक, असा जो रुद्र देव, त्याचेजवळ बृहस्पति पुत्र जो. वायु, त्याचे जें सकलजन-हितकारी सुल, त्याची आम्ही याचना करतो. (१-४३-४)

यः शुक्र इव सूर्यो हिरण्यमिव रोचते ।
 श्रेष्ठो देवानां वसुः ॥ १-४३-५ ॥
 शं नः करत्यर्वते सुगं मेपाय मेर्ये ।
 नृम्यो नारिम्यो गर्वे ॥ १-४३-६ ॥

श्रौ. वि. (रुद्रयज्ञ) दिगुपस्थान.

रत्न २९ वें

कण्व घौर-ऋषि, सोम-देवता, गायत्री छंद
 अस्मे सोम श्रियमधि नि धेहि शतस्य नृणाम् ।
 महि श्रवेस्तुविनम्णम् ॥ १-४३-७ ॥
 मा नः सोम परिबाधो मारांतयो जुहुरन्त ।
 आ न इन्दो वाजे भज ॥ १-४३-८ ॥

श्रौ. वि. (रुद्रयज्ञ) दिगुपस्थान.

रत्न ३० वें

कण्व घौर-ऋषि, सोम देवता, अनुष्टुप्-छंद
 यास्ते प्रजा अमृतस्य परस्मिन्वामन्नतस्य ।
 मुर्धा नामा सोम वेन आभूर्यन्तीः सोम वेदः ॥ १-४३-९ ॥

श्रौ. वि. (रुद्रयज्ञ) दिगुपस्थान.

रत्न ३१ वें

प्ररुक्ण्व काण्व-ऋषि, सूर्य-देवता, गायत्री-छंद
 उदु त्यं जातवेदसं देवं वहन्ति केतवः ।
 दृशे विश्वाय सूर्यम् ॥ १-५०-१ ॥
 अप त्ये तायवो यया नक्षत्रा यन्त्यक्तुभिः ।
 सूराय विश्वर्चक्षसे ॥ १-५०-२ ॥

जो सूर्याप्रमाणे तेजस्वी व सुवर्णाप्रमाणे प्रिय आहे तो रुद्र देव सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असून आम्हांस राहण्यास घर देणारा आहे. (१-४३-५) तो लोक-बिख्यात रुद्र देव आमच्या घोळ्याला, मेंढ्यांला, मेंढींला, पुरुषांना, स्त्रियांना व गाईंना मुल देणारा आहे. (१-४३-६)

रत्न २९ वें

हे सोमदेवा ! शंभर पुरुषांना म्हणजे पुष्कळ लोकांना पुरेल एवढी संपत्ति व तसेच अत्यंत घलबर्भक अन्न आम्हांस प्राप्त होईल असे कर ! (१-४३-७) जे यज्ञयागद्वेषे आहेत ते आम्हांस वाधा न करोत ! तसेच आमचे जे शत्रू आहेत तेहि पण आम्हांस पीडा न देवोत ! हे इंद्रो ! आम्हांस अन्न देऊन तूं आमची भरमराट कर ! (१-४३-८)

रत्न ३० वें

हे सोमदेवा ! तूं अन्न आहेस. सर्व लोकांच्या श्रेष्ठ रयानावर तूं रहात आहेस. तुझे जे भक्तजन, त्यांना पोटाशी धरलें आहेस. आणि म्हणून यज्ञगृहांत तूं त्यांच्या शिरोमार्गी असल्यामुळे, ते तुला पुण्य-कर्मांनी पूजित असल्याचें तूं पाहतच असतोस. (१-४३-९)

रत्न ३१ वें

सर्व जगाला सूर्य देवाचें दर्शन घडावें म्हणून लोक-प्रसिद्ध, जातघन, व तेजस्वी अशा त्या देवाला त्याचे किरण वर अंतरिक्षांत पाहून घेऊन येतात. (१-५०-१) सर्व जगाला पाहणाऱ्या सूर्य देवाचा उदय झाला म्हणजे नक्षत्रे व रास चोराप्रमाणे तोंड काळें करतात. (१-५०-२)

अदृश्रमस्य केतवो वि रश्मयो जनों अनु ।

भ्राजन्तो अग्रयो यथा ॥ १-५०-३ ॥

तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्य ।

विश्वमा भासि रोचनम् ॥ १-५०-४ ॥

प्रत्यङ् देवानां विशः प्रत्यङ्ङुदेपि मानुषान् ।

प्रत्यङ् विश्वं स्वर्दशे ॥ १-५०-५ ॥

येनां पावक चक्षसा मुरप्पन्तं जनों अनु ।

त्वं बरुण पश्यसि ॥ १-५०-६ ॥

वि धामेपि रजस्पृध्वहा मिमानो अक्तुभिः ।

पश्यन्नर्मानि सूर्य ॥ १-५०-७ ॥

सप्त त्वां हरितो रथे बहन्ति देव सूर्य ।

शोचिष्केशं विचक्षण ॥ १-५०-८ ॥

अयुक्त सप्त शुन्वयुवः सूरौ रयस्य नृप्यः ।

ताभिर्याति स्वयुक्तिभिः ॥ १-५०-९ ॥

श्री. वि. (सूर्यकृत) भास्विन शस्त्र.

स्मा. वि. सौरजप; सूर्योपस्थान

स्तन ३२ वै

प्ररकण्व-ऋषि, सूर्य-देवता, अनुष्टुप्-छन्द

उद्वयं तमसस्पारि ज्योतिष्पश्यन्तं उत्तरम् ।

देवं देवत्रा सूर्यमगन्म ज्योतिरुत्तमम् ॥ १-५०-१० ॥

श्री. वि. अयमृत; (पत्नीमंयाज)

स्मा. वि. सूर्योपस्थान

उचन्नच मित्रमह आरोहन्नुत्तरां दिवम् ।

हृद्रोगं मम सूर्य हरिमाणं च नाशय ॥ १-५०-११ ॥

श्री. वि. रोगान्न-उपनिषत्;

स्मा. वि. रोगनाशकमेव. विषमं भिन्न

या सूर्य देवाचे तेजस्वी किरण तेजःपुंज अग्नीप्रमाणे सर्वे जग प्रकाशित करतात, (१-५०-३). हे सूर्य देवा ! तू आकाशमार्गातून जलद गमने करणारा आहेस. सद्याच तू सर्वे जगाला दर्शनीय आहेस. तू प्रकाशाचा जनक असून, सर्वे अंतरिक्ष प्रकाशित करतोस. (१-५०-४) मरुत् प्रभृति देवांस, मनुष्यांस, स्वर्गवासी जनांस तुझे दर्शन घडेल अशा रीतीने तू सर्वांस सागोरा होऊन उदय पावतोस. (१-५०-५) हे विश्व-पावना ! हे अनिष्ट-निवारक सूर्य देवा ! अखिल प्राणिजाताला धारण करणाऱ्या या मर्त्यलोकांत तू ज्या प्रकाशाने प्रकाशित करतोस त्या प्रकाशाचे आम्ही स्तवन करतो. (१-५०-६) हे सूर्य देवा ! विस्तीर्ण अशा अंतरिक्षातून तू संचार करणारा आहेस. दिवस आणि रात्र यांना तूच उत्पन्न करतोस. सर्वे जगाला पाहणाराहि पण तूच आहेस ! (१-५०-७) हे सर्वसाधी सूर्य देवा ! केंससदृश किरण असलेला जो तू त्या तुझा रथ रक्तवर्णाचे सात घोडे वाहून घेऊन जात असतास, (१-५०-८) सूर्य देव हा आपला रथ खाली न पाडतील अशा सात भ्रश्रस्त्रिपाना आपल्या रथास जुगत असतो. याचे कारण हे की, या अधस्त्रिया रथाचे जे आपण होऊनच मानेवर घेत असतात. म्हणून अशा घोड्या आपल्या रथास जुंपून तो देव भक्तजनांच्या यज्ञगृहाकडे येत असतो. (१-५०-९) .

रत्न ३२ वें

उत्कृष्ट अशा स्वर्गलोकांचे दर्शन घेऊं इच्छिणारे आम्ही अंतकारमय अशा या मर्त्यलोकातून निघून वर आलों आहों. आणि देवलोकांतील अत्यंत धेष्ट. व तेजःपुंज असा जो सूर्य देव, त्या देवाप्रत प्राप्त झालों आहों. (१-५०-१०) हे सूर्य देवा ! हे मंगल तेजा ! आज तू उदय पावून व आकाशावर आरोहण करून माझा हृदयगर्भ कावीळ यात्रा जाश कर ! (१-५०-११)

शुक्रैषु मे हरिमाणं रोपणाकासु दध्मसि ।

अथो हारिद्रवेषु मे हरिमाणं नि दध्मसि ॥ १-५०-१२ ॥

उदगादयमादिस्यो विश्वेन सहसा सह ।

द्विपन्तं मह्यं रन्धयन्मो अहं द्विपते रधम् ॥ १-५०-१३ ॥

श्री. वि. १ रोगघ्न उपनिषत्. स्मा. वि. रोगनाशक मंत्र; विषघ्न मंत्र

रत्न ३३ वें

पराशर शाक्य-ऋषि, अग्नि-देवता, द्विपदा विराट-छंद

शुक्रः शुश्रूषां उपो न जारः पुरा समीची दिवो न ज्योतिः ।

परि प्रजातः कृत्वा बभूय भुवो देवानां पिता पुत्रः सन् १-६९-१ ॥

रत्न ३४ वें

पराशर शाक्य-ऋषि, अग्नि-देवता, द्विपदा विराट-छंद

गर्भो यो अपां गर्भो वर्नातां गर्भश्च स्यातां गर्भेश्वरयाम् ॥

अद्रौ चिदस्मा अन्तर्दूरीणे विशां न विश्वो अमृतः स्वाधीः ॥

॥ १-७०-२ ॥

रत्न ३५ वें

गोतम राहूगण-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद

एतन्न इह होता नि पीदादब्धः सु पुरता भवा नः ।

अवतां त्वा रोदसी विश्वमिन्वे यजां महे सौमनसाय देवान् ॥

॥ १-७६-२ ॥

श्री. वि. (अग्नि) प्रातरनुवाक; स्मा. वि. वैश्वदेव (अग्नि) आवाहन

प्र सु विश्वानक्षसो धक्ष्यन्ते भवा यज्ञानामभिशस्तिपावा ।

अथा बह सोमपतिं हरिभ्यामातिध्यमस्मै चकृमा सुदात्रे ॥

॥ १-७६-३ ॥

माही काथील मी पोपटावर व रोपणका पश्यावर ठेवून देतो. आणि तसेंच हरिद्रव वृक्षावरहि स्थापन करतो. (१-५०-१२) हा समोर दिसणारा अदितिपुत्र जो सूर्य नारायण, तो आपल्या सर्व सामर्थ्यासह उदय पावला आहे. तो मला छळणाऱ्या रोगाचा नाश करणारा आहे. म्हणून मी उपद्रव करणाऱ्या रोगाची हिंसा करीत नाही. (१-५०-१३)

रत्न ३३ वें

उपेक्ष्या पियकराप्रमाणें अग्निदेव हा वीर्यवान व देदीप्पमान असून, तो स्वर्गातील सूर्याप्रमाणें चावापूरवीना आपल्या तेजानें भडून काढतो. जन्मल्या-बरोबर, हे अग्निदेवा ! तूं आपल्या प्रकाशानें सर्व जग व्यापून सोडतोस. तूं देवाचा पुत्र असून त्यांचा पालकहि पण झाला आहेस. (१-६९-१)

रत्न ३४ वें

जो उदकाच्या पोटात, वृक्षाच्या पोटात, चराचरांच्या पोटात आणि तसेंच पर्वतांच्या पोटातहि असतो, त्या अग्निदेवाला घरामर्घ्ये स्थापन करा ! राजाप्रमाणें सर्व लोकांचा तो एकटाच हित-कर्ता असून, अमर आहे. (१-७०-२) जो या अग्निदेवास उत्तम स्तोत्र गाऊन त्याची चांगली स्तुति करतो, त्याला तो रात्रीचा नाग उत्तम भन देतो. हे सूत्र अग्निदेवा ! तूं देव आणि तसेंच आम्हीं मर्त्यजन यांस जाणतच आहेस. तर हे देवा ! या भूमीवरील आमच्या गुहादिकांचें रक्षण कर ! (१-७०-३)

रत्न ३५ वें

हे अग्निदेवा ! आम्हांकडे ये ! हे देवांना बोलावून आणणाऱ्या देवा ! येथे बस. स्वर्हित असा तूं आमचा पुढारी हो ! सर्वव्यापक चावापृष्ठी तुझे रक्षण करीत ! आम्हांवर देवांचा अनुग्रह व्हावा म्हणून तूं त्यांना द्रवि अर्पण करून, त्यांचा वत्कार कर ! (१-७६-२) हे अग्निदेवा ! तूं सर्व राक्षसांना जाळून खाऊ कर ! आणि आमच्या यज्ञाचें हिंसेसमून रक्षण करणारा हो ! आणि मग सोमपालक जो इन्द्र त्या देवाला हरिद्वर्ण पोळ्यांसह येथें घेऊन ये. त्या उदार, दानशूरासाठी आम्हीं आदराविष्याची उत्तम तयारी केली आहे. (१-७६-३)

रत्न ३६ वै

शोतम राहूगण-ऋषि, इन्द्र-देवता पंक्ति-छन्द

उपो पु शृणुही गिरो मर्घवन्मातथा इव ।

यदा नः सुवृतावतः कर आदर्षयासु इचोजा न्विन्द्र ते हरीं ॥

॥ १-८२-१ ॥

श्रौ. वि. (पोद्दशी). पोद्दशिशस्त्र

अक्षन्मीनदन्तु ह्यव प्रिया अधूपत । अस्तौरत स्वमानवो विप्रा
नविष्टया मती योजा न्विन्द्र ते हरीं ॥ १-८२-२ ॥

श्रौ. वि. (पोद्दशी शस्त्रः)

स्मा. वि. अक्षतासमर्पण.

सुसंद्दशी त्वा वयं मर्घवन्वन्दिपीमहि ।

प्र नूनं पूर्णवन्धुरः स्तुतो याहि वरौ अनु योजा न्विन्द्र ते हरीं ॥

॥ १-८२-३ ॥

श्रौ. वि. (महापितृ यज्ञ). आहवनीय उपस्थान.

रत्न ३७ वै

शोतम राहूगण-ऋषि, विश्वेदेव-देवता, जगती-छन्द

आ नो भद्राः कर्तवो यन्तु विश्वतोऽदग्धासो अपरीतास उद्भिर्दः ।

देवा नो यथा सदमिदृधे असन्नप्रायुवो रक्षितारो द्विवेदिवे ॥

॥ १-८९-१ ॥

श्रौ. वि. (अग्नि) वैश्वदेव शस्त्रः स्मा. वि. शांतिपाठः, रात्रिसूक्त.

देवानां भद्रा सुमतिर्ऋज्यता देवानां रात्रिभि नो नि वर्तताम् ।

देवानां सख्यमुप सेदिमा वयं देवा न आयुः प्र तिरन्तु जीवसे ॥

॥ १-८९-२ ॥

तान्पूर्वया निविदा हामहे वयं भर्ग मित्रमदिति दक्षमसिधम् ।

अर्षमणं वरुणं सोममग्निना सरस्वती नः सुभगा मर्षस्कारत् ॥

॥ १-८९-३ ॥

रत्न ३६ वें

हे धनवान् इन्द्रदेवा ! तूं येथें येऊन आमची स्तुति मनःपूर्वक ऐक. विपरीत भाव घेऊ नकोस. तूं आम्हांस गोड व सत्य अशी सुंदर बाणी दिली आहेस. त्या बाणीनें आम्हां फेलेली तुशी स्तुति तूं मरण कर. हे देवा ! तूं आतां आपले घोडे सत्वर रयाला जोड ना ! (१-८२-१) हे इन्द्रदेवा ! तूं दिलेल्या अन्नाचें प्रसाद म्हणून भक्षण करून आमच्या-सारखे तुझे भक्तजन वृक्ष झाले आहेत आणि हर्षनिर्भर होऊन नाचूं लागले आहेत ! स्वतःच्या प्रतिभातेजानें, चमकत असलेले विप्रभेष्ठ तुजें नव्या स्तोत्रानें स्तवन करित आहेत. करितां, हे देवा, तूं आपले घोडे खबर जुंव. (१-८२-२) हे धनवंता ! सर्वांवर कुपादृष्टीनें पाहणाऱ्या तुला आम्ही बंदन करित आहों. तर, हे इन्द्रदेवा ! आम्हांकडून स्तविला गेलेला अशा तूं तुशी भक्ति करणाऱ्या यजमानांसाठीं घनानें भरलेल्या रयात बसून जबर हकडे ये. आणि यासाठीं तूं आपले घोडे सत्वर जोड. (१-८२-३)

रत्न ३७ वें

कल्याणकारक, अखण्डित, विघ्नरहित, अप्रतिकुट्ट, शत्रुभेदक असे महायज्ञ सर्व बाजूंनीं आम्हांकडे प्राप्त होवोत ! तें असें कीं देव आम्हांपासून विन्मुख न होतां दिवसेंदिवस आमचें रक्षण करणारे आणि आमची अभिवृद्धि होण्यासाठीं म्हणून सदैव आमचेजवळ राहणारे असे होतील. (१-८९-१) सन्मार्गाने जाणाऱ्या देवांची अनुग्रह-बुद्धि आम्हांस अभिमुख होवो ! देवांचें दान फल-रूपानें आम्हांस अभिमुख होवो ! आम्हां देवांची मैत्री संपादन करूं ! दीर्घकाल जगण्यासाठीं देव आमचें आयुष्य वर्धन करोत ! (१-८९-२) जगविख्यात अशा त्या सत्यनिष्ठ भग, मित्र, अदिति, प्रजापति, मरुद्गण, अर्यमा, वरुण, सोम, अश्विनीकुमार, प्रभृति सर्व देवांना प्राचीन वेद मंत्रानें आम्ही आम्हांद्वारे करतो. (१-८९-३)

श्री. वि. (अग्नि) वैश्वदेव शस्त्र. स्मा. वि. शांतिपाठ. पुण्याहवाचन.
 शतमिन्नु शरदो अन्ति देवा यत्रा नश्चक्रा जरसं तनूनाम् ।
 पुत्रासो यत्र पितरो भवन्ति मा नो मृष्या रीरिपतायुर्गन्तोः ॥
 ॥ १-८९-९ ॥

श्री. वि. (अग्नि) वैश्वदेव शस्त्र. स्मा. वि. शांतिपाठ.
 अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः ।
 विश्वे देवा अदितिः पञ्च जना अदितिर्जातमदितिर्जनित्वम् ॥
 ॥ १-८९-१० ॥

श्री. वि. (पशु) पाज्या. स्मा. वि. दक्षरथापन.
 रत्न ४१ वै

गोतम राहुगण-ऋषि, विश्वेदेव-देवता, गायत्री-छंद.

मधु वाता ऋतापते मधु क्षरन्ति सिन्धवः ।
 माध्वीर्नः सन्त्वोर्षधीः ॥ १-९०-६ ॥

श्री. वि. मधुपर्क. स्मा. वि. मधुस्नान; पितृतर्पण.
 मधु नक्तमुतोपसो मधुमल्पार्थिवं रजः ।
 मधु घौरस्तु नः पिता ॥ १-९०-७ ॥
 मधुमान्नो वनस्पतिर्मधुमो अस्तु सूर्यः ।
 माध्वीर्गावो भवन्तु नः ॥ १-९०-८ ॥

श्री. वि. मधुपर्क. स्मा. वि. मधुस्नान; पितृतर्पण.
 रत्न ४२ वै

गोतम राहुगण-ऋषि, विश्वेदेव-देवता, अनुष्टुप्-छंद.

शं नो मित्रः शं वरुणः शं नो भवत्वयमा ।
 शं न इन्द्रो बृहस्पतिः शं नो विष्णुरुरुक्रमः ॥ १-९०-९ ॥
 स्मा. वि. शांतिपाठ.

अहो देवानो ! शंभर वर्षेपर्यंत तुम्ही आमच्याजवळ रहा. त्या शंभर वर्षांत आमच्या शरीराला वृद्ध करा ! तोंपर्यंत आमचे पुत्र पुत्रवंत होवोत ! आमचे ठरलेले आयुष्य संपेपर्यंत अकालीच त्यांचे हरण करू नका !
(१-८९-९)

अदिति स्वर्ग आहे. अदिति अंतरिक्ष आहे. तीच जगन्माता आहे. तीच पिता आहे. तीच पुत्र आहे. तीच सर्व देव आहे. तीच पंच-चन आहे. फार काय, हे उत्पन्न झालेले सर्व प्राणिजात आणि पुढे उत्पन्न होणारी सकल जीवसृष्टि हे सर्व पण ही अदितिच होय. (१-८९-१०)

रत्न ४१ वें

यशोपासक यज्ञमानाप्रीत्यर्थे वायु मुलकर धाहतो. नचा मधुर उदक देवात. ओषधि आम्हांसाठी मधुर रस देणाऱ्या होवोत !
(१-९०-६)

राज आम्हांस मुलकर होवो ! दिवस आम्हांस क्षेमकर होवोत ! माता पृथ्वी आम्हांसाठी मधुर रससंपन्न होवो ! पिता स्वर्ग आम्हांकरिता मधुर जळ वर्षाव करो ! (१-९०-७)

वनस्पति आम्हांसाठी मधुररससंपन्न होवोत ! भगवान् सूर्य देव, आम्हांस व्याव्हादय्य होवो ! मायी आम्हांकरिता मधुर दूध देणाऱ्या होवोत !
(१-९०-८)

रत्न ४२ वें

मित्र देव आम्हांस क्षेमकर होवो ! वरुण देव आम्हांस क्षेमकर होवो ! अर्षमा देव आम्हांस क्षेमकर होवो ! इन्द्र देव, बृहस्पति देव आणि विशाखपादाचा विष्णु देव हे सर्व आम्हांस क्षेमकर होवोत ! (१-९०-९)

रत्न ४३ वै

गोतम राहुगण-ऋषि, सोम-देवता, त्रिष्टुप्-छंद.
 त्वं सोम प्र चिकितो मनीषा त्वं रजिष्ठमनु नेपि पन्थाम् ।
 तव-प्रणीनी पितरो न इन्दो देवेषु रत्नमभजन्त धीराः ॥ १-९१-१॥
 श्रौ. वि. (महापितृयज्ञ) हविरनुवाक्या

रत्न ४४ वै

गोतम राहुगण-ऋषि, सोम-देवता, गायत्री-छंद
 आ प्यायस्व समेतु ते विश्वतः सोम वृष्ण्यम् ।
 भवा याजस्य संगथं ॥ १-९१-१६ ॥

श्रौ. वि. (पत्नीमंयाज) सोम-अनुवाक्या
 आ प्यायस्व मदिन्तम सोम विश्वेभिरंशुभिः ।
 भवा नः सुश्रवंस्तमः सखा वृधे ॥ १-९१-१७ ॥

रत्न ४५ वै

गोतम राहुगण-ऋषि, सोम-देवता, त्रिष्टुप्-छंद
 सं ते पर्यासि समु यन्तु वाजाः सं वृष्ण्यान्वभिमातिपाहः ।
 आप्यायमानो अमृताय, सोम द्विवि श्रवोरसुत्तमानि धिध्व ॥

॥ १-९१-१८ ॥

श्रौ. वि. (पत्नीमंयाज) सोम-पाज्या
 या ते धामानि हविषा यजन्ति ता ते विश्वा परिभूरस्तु युष्म ।
 गयस्फानः प्रतरणः सुवीरोऽवीरहा प्र चरा सोम दुर्यान् ॥

॥ १-९१-१९ ॥

श्रौ. वि. सोमपशुहविषांज्या
 सोमो धेनुं सोमो अर्वन्तमाशुं सोमो धीरं कर्मण्यं ददाति ।
 सादन्वै विदुर्यं समेयं पितृश्रवंणं यो ददाशदस्मै ॥ १-९१-२० ॥
 श्रौ. वि. (महापितृयज्ञ) सोम-अनुवाक्या

रत्न ४३ वें

हे सोमदेवा ! तू आमच्या बुद्धिद्वारा पूर्णतया ज्ञात झाला आहेस. तू आम्हास सरळ मार्गावरून भेऊन जाणारा आहेस. आमचे बुद्धिमान् पूर्वज तुझ्या नेतृत्वालाहीच देवांमध्ये रमणीय असे अन्न प्राप्त करून घेते झाले. (१-९१-१)

रत्न ४४ वें

हे सोमदेवा ! तू धृष्टिगत हो ! सर्व वाञ्छनीं तुला वीर्य प्राप्त होवो ! आम्हास अन्न प्राप्त करून देण्यात तू दक्ष रहा ! (१-९१-१६). हे अत्यंत आनंद देणाऱ्या सोमा ! तू आपल्या सर्व ज्ञानावयवांनी धृष्टिगत हो ! उत्तम अन्नाने तू सन्न आहेस. तर तू आमचा सखा हो ! आणि आमची भरभराट कर ! (१-९१-१७)

रत्न ४५ वें

सबूचा पाडाव करणाऱ्या सोमदेवा ! जगांतील सर्व पयोरस तुजकडे येवोत ! सर्व हविरन्न तुला प्राप्त होवो ! सर्व वीर्य तुला येऊन मिळो ! हे देवा ! याप्रमाणे तू धृष्टिगत होत्याता आमच्या अमरत्वासाठी स्वर्गामध्ये उत्तम अन्न पारण कर ! (१-९१-२८). हे सोमदेवा ! तुझ्या ज्या निवासस्थानाचे पजमान द्रव्यींनी पूजन करतात तीं सर्व आमच्या यज्ञावर कृपादृष्टि करणारे होवोत ! हे देवा ! आमच्या घनादिकांची बुद्धि करणारा, आमचे सहाय्यून सारण करणारा, धीर संरक्ष, पुत्रांना न मारणारा अशा तू आमच्या पक्षशालेरुढे ये. (१-९१-१९)

सोमदेव हा दूवि अर्पण करणाऱ्या यजमानाला घेऊ देतो, चपळ पोढा देतो, आणि त्याचप्रमाणे पराक्रमशाही, संसार-रक्ष, यज्ञपरायण, सभाप्रमुख, व आपल्या पित्याची कीर्ति वाढविणारा अशा तेजस्वी पुत्र देतो ! (१-९१-२०)

रत्न ४६ वें

शोतम राहूगण-ऋषि, उषा-देवता, जगती-छंद

एता उ ह्या उपसः केतुमकत पूर्वे अर्धे रजसो भानुमञ्जने ।

निष्कृष्णाना आयुधानीव धृष्णवः प्रति गावोऽर्हरीर्यन्ति मातरः ॥

॥ १-९२-१ ॥

श्री. वि. (प्रातरनुवाक) उषा-ऋतु स्मा. वि.-उषास्तोत्र

उदपत्नरुणा भानवो यथा स्वायुजो अर्हरीर्गा अयुक्षत ।

अक्रान्नासो वयुर्नानि पूर्वा रुशन्तं भानुमर्हरीरशिथयुः ॥

॥ १-९२-२ ॥

अर्चन्ति नारीरपसो न विष्टिभिः समानेन योजनेना परावर्तः ।

इयं वर्दन्तीः सुकृते सुदानवे विधेदह यजमानाय सुन्वते ॥

॥ १-९२-३ ॥

अधि पेशांसि षपते नृवरिवापोर्णुते वक्ष उसेव बर्जेहम् ।

ज्योतिर्विभ्रस्मै भुवनाय कृष्णवर्ता गावो न व्रजं व्युर्पा आषतमः ॥

॥ १-९२-४ ॥

प्रत्यर्चा रुशदस्या अदर्शि वि निष्ठने बाधते कृष्णमर्धम् ।

स्वर्हं न पेशो विदयेष्वन्नू चित्रं दिवो दुहिता भानुमश्रेत् ॥

॥ १-९२-५ ॥

श्री. वि. (प्रातरनुवाक) उषाऋतुः

स्मा. वि. उषास्तोत्र

अर्तारिष्म तर्मसस्वारमरयोना उच्छन्ती वयुर्ना कृणोति ।

श्रिये छन्दो न स्मयते विभाती सुप्रतीका सीमन्सायाजीगः ॥

॥ १-९२-६ ॥

रत्न ४६ वें

त्या ह्या प्रसिद्ध उपादेवी जगावर प्रकाश उबळू लागल्या आहेत ! अंतरिक्षातील पूर्वार्धप्रदेशात त्या आपले सुंदर तेज प्रकट करीत आहेत ! थोडे व्यापमाणे आपली शर्ये घामून पुसून लखलखीत करीत असतात, तद्दत्त या गमनशील माता जगावर आपले तेज उजळीत दररोज हक्के येत असतात. (१-९२-१) अहाहा ! त्यांची ती अचण-प्रभा साहजिकच वर आकाशमंडळात खुलून राहिली आहे ! सहज जोडता येणाऱ्या अशा तांबूस रंगाच्या गायी त्यांनी आपल्या रथास जोडल्या आहेत, अशा रथात बसून पूर्वप्रमाणे आजही त्यांनी सर्व प्राणिमात्रांना जायत केले आहे. ह्या आरक्तवर्ण उपा तेजस्वी सूर्यदेवाच्या सेवेसाठीच हजार झाल्या आहेत. (१-९२-२) लढाईतील योद्धाप्रमाणे ह्या अपेक्षर उपांनी आपला सुंदर प्रकाश एकसमयावच्छेदकून आकाशात अत्यंत दूरवर प्रसारित करून टाकला आहे ! पुण्यशील, दानधूर, व सोमरस तयार करणाऱ्या यजमानांप्रीत्यर्थ त्या दररोज अन्न घेऊन येत असतात. (१-९२-३) न्हावी जसा केश कापून टाकतो तद्दत्त ही उपा अंधकाराला छिन्न करून टाकिते. नटणपट्ट नर्तकीप्रमाणे ही उपा झाली घेरी विविध वेपमुष्या घारण करते. गाय जशी आपली कांस दोहनप्रसंगी उचडी करते, तद्दत्त ही उपा आपले वक्षःस्थल सर्वांस दिलेल अशा तऱ्हेने अनावृत करून ठेविते. गायी जशा कुरणाकडे धाव घेतात तद्दत्त ही उपा पूर्वेकडे चावून आली असून, तिने अंधःकाराचा पार पडशा करून टाकला आहे. (१-९२-४) हिचा तेजःपुंज प्रकाश प्रथम पूर्वेकडे उजळू लागतो, आणि मग तो पुढे पुढे पसरत जाऊन काळ्यामुष्ट अंधःकारास दूर पिटाळून लावतो. कृत्विज लोक सदोमंडपातील खांद घृत माखून जसा विभूषित करतात तद्दत्त तिने आपले रूप सजविलेले आहे. ही तुलोक-कन्या आता तेजस्वी सूर्यदेवाच्या सेवेस उद्युक्त होत आहे. (१-९२-५) आग्नी अंधःकारप्रदेशातून पार पडलों. अंधःकाराचा नाश करणारी ही उपा सर्व जगावर प्रकाशपादन ते भैतन्ययुक्त करती झाली. या तेजस्वी उपेने काव्य जसे सुंदर असे तद्दत्त सुंदर स्वरूप घारण केले आहे. तिची मुलथी निर्मल कर्ताने युक्त असल्यामुळे जणू काय ही मंदहास्याने विलसतच आहे ! त्या मुग्धुर उपेने आग्नीस प्रमुदित करण्या- करितां सगळा अंधःकार जसा काही गट्ट करून टाकला आहे ! (१-९२-६)

भास्वती नेत्री सुनृतांना दिवः स्तवे दुहिता गोतमेभिः ।
प्रजावतो नृवतो अश्वबुष्यानुपो गोअम्रौ उप मासि वाजान् ॥

॥ १-९२-७ ॥

रत्न ४७ वै

गोतम-राहगण-ऋषि, उपा-देवता, त्रिदुष्-छंद
उपस्तमस्या यशसं सुवीरं दासप्रवर्गं रयिमश्वबुष्यम् ।
सुदंसता श्रवंसा या विभासि वाजप्रसूता सुभगे बृहन्तम् ॥

॥ १-९२-८ ॥

श्री. वि. (प्रातरनुवाक) उपाग्रतुः स्मा. वि. उपास्तोत्र
विद्यानि देवी सुवनाभिचक्ष्या प्रतचि चक्षुर्विषा वि भाति ।
विश्वं जीवं चरसे बोधयन्ती विश्वस्य वाचमविदन्मनायोः ॥

॥ १-९२-९ ॥

पुनः पुनर्जायमाना पुराणी संमान वर्णमभि शुग्भमाना ।
अप्रीव कृन्तुर्विज आमिनाना मर्तस्य देवी जारयन्त्यायुः ॥

॥ १-९२-१० ॥

व्युर्ज्वनी दिवो अन्तो अवोप्यप स्वसारं सनुतयुयोति ।
प्रमिनती मनुष्या युगानि योषा जारस्य चक्षमा विभाति ॥

॥ १-९२-११ ॥

पशून् चित्रा सुभगा प्रयाना सिन्धुर्न क्षोदं उर्विया व्यंक्षत् ।
अमिनती दिव्यानि प्रतानि सूर्यस्य चैति रश्मिर्दिशाना ॥

॥ १-९२-१२ ॥

तेजस्वी व सत्यभाषणाची प्रणेत्री अशी ही जी गुलोक-रुन्या
उपादेवी, तिचें मोतमकुलोत्पन्न ऋषींनी स्तवन केलें, हे उषे ! आम्ही-द्वारे
स्तोत्रपाठक-पुत्रपौत्रादिकांनी, दासभृत्यादिकांनी व अश्वगवादि पशूंनी
विशिष्ट अर्थें अन्न प्राप्त करून घेऊ अर्थें कर ! (१-९२-७)

रत्न ४५ वें

हे उषे ! वशोयुक्त, शीरपुत्रयुक्त, दासगणयुक्त, अश्वयुक्त अशी सुंदर
संपत्ति आम्हांस उपभोगावयास मिळो ! हे भाग्यशालिनि ! हे अन्नदात्रे !
हे उपादेवि ! तूं आगण्या सुंदर स्तोत्रांनी व यागप्रधान पुण्यकर्मांनी प्रसन्न
शालीस म्हणजे जे घन तूं आम्हांस देशील, त्याचा आम्ही उपभोग घेऊं
अर्थें पळो ! (१-९२-८) ही उपादेवी सर्व सुवनावर सुदर प्रकाश पाहून,
मग आपली हांघ पश्चिमेकडे वळविते. तसेंच सर्व प्राण्यांनी आपापल्या
उद्योगास लागवें म्हणून ती त्यांस जागृत करते. प्रतिभासन्न कविजनार्चि
सुंदर स्तुतिस्तोत्र श्रवण करणारी अशी ही उपादेवी आहे. (१-९२-९)
ही उषा पुनः पुनः जन्म पावणारी असली तरी ती शक्ति पुरातन अशीच
समजली जाते ! ती कधीहि न बदलणाऱ्या अशा सुंदर कांतीनें मंडित आहे.
कर्तनशील व्याघ्रश्री पक्षांचे पंख तोडून व अवयवें छाटून जशी त्यांची
दिशा करते तद्वत् ही उषा शाली तरी मानवांचें आयुष्य क्षणोक्षणी हरण
करीत असते. (१-९२-१०) आकाशाच्या सीमांतापर्यंत मुमधुर प्रकाश
पाडीत आपली भूमिनी जी रात्र तिला स्त्री दूर हुसकावून लावीत आहे.
मानवांचें आयुष्य ती सारखी हिशबून घेत असते. तिचा प्रियकर जो सूर्य
त्याची ती प्रिया असून आपल्या मधुर कांतीनें ती सुतरां धिलसत आहे !
(१-९२-११) ज्याप्रमाणें गोपाल हा गायी कुरणांत नेऊन तेथे त्यांना
चहूकडे बिल्वरती किवा महा नदी पुरातनें दुष्टप भरली म्हणजे जशी ती
जिकडे तिकडे पाणीच पाणी करून सोडते तद्वत् या भाग्यशालिनी व अत्यंत
पूजनीय उषेनें आयला सुंदर प्रकाश जगभर पसरून टाकला आहे. देववताला
बाध न धाणणारी ही उषा, पहा आतां सूर्याकिरणांशी एकरूप शालेली
दिसूं लागली. (१-९२-१२)

रत्न ४८ वें

गोतम राहृगण-ऋषि, उपा-देवता, उष्णिक्-छंद

उपस्तच्चित्रमा भ्रामस्मभ्यं वाजिनीवति ।

येन तोकं च तनयं च धामहे ॥ १-९२-१३ ॥

श्री. वि. (प्रातरनुवाक)

स्मा. वि. उपास्तोत्र

उपो अघेह गोमभ्यश्चावति विभावरि ।

रेवदस्मे व्युच्छ सूनुतावति ॥ १-९२-१४ ॥

युद्धा हि वाजिनीवत्यश्वा अघारुणो उयः ।

अर्षा नो विश्वा सौभगान्या वह ॥ १-९२-१५ ॥

रत्न ४९ वें

गोतम राहृगण-ऋषि, अश्विनी-देवता, उष्णिक्-छंद

अश्विना वर्तिरस्मदा गोमदसा हिरण्यवत् ।

अर्वाप्रथं समनसा नि र्यच्छतम् ॥ १-९२-१६ ॥

श्री. वि. (प्रातरनुवाक) आश्विन ऋतुः

स्मा. वि. अश्विन आवाहन

यादित्या श्लोकमा दिवो ज्योतिर्जनाय चक्रथुः ।

आ न ऊर्जं वहतमश्विना युवम् ॥ १-९२-१७ ॥

एह देवा भयोभुवा दसा हिरण्यवर्तनी ।

उपर्वुधो वहन्तु सोमपीतये ॥ १-९२-१८ ॥

रत्न ५० वें

ब्रह्म आंगिरस-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद

वैश्वानरस्य सुमता रमाम राज्ञा हि कं सुवनानामभिथ्रीः ।

इतो जातो विश्वमिदं वि चष्टे वैश्वानरो यंतते सूर्येण ॥

॥ १-९८-१ ॥

श्री. वि. (आग्निमास्त) वैश्वानरीय निविद्यान

रत्न ४८ वें

हे अन्नसंपन्न उपे ! ज्यामोगें आमच्या पुत्रपौत्रादिकांचा चरितार्थ सुखीत चालेल असें विविध घनघान्य आम्हांस प्राप्त होईल असें कर ! (१-९२-१३) हे सत्य व मधुर भाषण करणारे उपे ! गवाक्षादिकांनी सुसंपन्न असणारे हे देवि ! या प्रभातसमयी या आमच्या घनप्राप्ति करून देणाऱ्या यजनकर्मावर तू आपला सुमंगल प्रकाश पाड ! (१-९२-१४) हे अन्नसंपन्न उपे ! तू आज आपले लाल रंगाचे घोडे रथास जोड आणि सर्व सौभाग्य-वस्तु आम्हाकडे घेऊन ये ! (१-९२-१५)

रत्न ४९ वें

शत्रूचा नाश करणारे हे अश्विनी देवांनो ! आमचें घर घेनुंनी व घनघान्यांनी सुसंपन्न करण्याकरिता तुम्ही उभयतां आपला रथ उदार बुद्धीनें आमच्याकडे वळवून आणा ! (१-९२-१६) हे अश्विनी देवहो ! आम्हां मानवांकरितां सुलोकांतून प्रशंसनीय असें उज्वल तेज तुम्हीच इकडे आणलें. त्याचप्रमाणें शक्तिवर्धक असें अन्नहि पण घेऊन या ना ! (१-९२-१७) प्रातःकाळीच जागृत झालेले अश्व दानधर, सुलदायक व शत्रुनाशक अशा अश्विनी देवांना या आमच्या यशशालेंत सोमपानार्थ घेऊन येवोत ! (१-९२-१८)

रत्न ५० वें

आम्हीं वैश्वानर अग्निदेवाच्या सुप्रसन्न मर्जांत रहावें ! तो सर्व सुवनांचा राजा असून, सेवा करण्यास अगर्ही योग्य आहे. येथेंच या अरणीपासून जन्म पावून या जगावर तो सर्वत्र प्रकाश पाडतो. अखिल मानवमात्राविषयी हितबुद्धि बाळगणारा अशा तो वैश्वानर अग्निदेव सूर्यावरोवरच येत असतो. (१-९८-१)

पृष्टो दिवि पृष्टो अग्निः पृथिव्यां पृष्टो विश्वा ओषधीरा विवेश ।

वैश्वानरः सहसा पृष्टो अग्निः स नो दिवा स रिपः पातु नक्तम् ॥

॥ १-९८-२ ॥

श्री. वि. (चा. मा.) वैश्वानर षड्या. स्मा. वि. पृष्टोदिवि विधान

वैश्वानर तव तत्सत्यमस्त्वस्मान्नायो मघवानः सचन्ताम् ।

तन्नो मित्रो वरुणो मामहन्तामदितिः सिन्धुः पृथिवी उत द्यौः ॥

॥

॥ १-९८-३ ॥

श्री. वि. (भाग्निमारुत) वैश्वानर सूक्त.

रत्न ५१ वै

वश्यप मारीच-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद

जानवेदसे सुनवाम सोममरातीयतो नि दहाति वेदः ।

स नः पर्यदति दुर्गाणि विश्वा नावेव सिन्धुं दुरितात्यग्निः ॥

॥ १-९९-१ ॥

श्री. वि. (भाग्निमारुत शस्त्र) स्मा. वि. अग्नि-उपस्थान; दुर्गा-आवाहन-

रत्न ५२ वै

कुरस आंगिरस-ऋषि, उपा-देवता, त्रिष्टुप्-छंद

इदं श्रेष्ठं ज्योतिषां ज्योतिरागांघ्रित्रः प्रकृतो अजनिष्ट विम्बा ।

यथा प्रसूता सधिनुः सवार्य एवा रात्र्युग्से योनिमारैक् ॥

॥ १-११३-१ ॥

श्री. वि. प्रातरनुवाक; उपाकृत स्मा. वि. सौरजप

रुशद्वत्सा रुशती श्रेत्यागादारैगु कृष्णा सदनान्यस्याः ।

सुमानबन्धू अमर्ते अनुची घात्रा वर्णं चरत आमिनाने ॥

॥ १-११३-२ ॥

हा अग्नि तुल्लोकांत पुसला जातो. पृथ्वीवरदि पुसला जातो. औषधीमध्ध्येदि तोच रहात असतो. तो बलानें संवत्त असून सर्व लोकां न्याला पुसत असतात, तो देव आमचें दिवसा व रात्रीं शत्रूपासून रक्षण करो! (१-९८-२) हे वैश्वानर अग्निदेवा ! आम्हीं ही तुझी केलेली उपासना सत्य होवो! आम्हांला प्रिय अर्चा घनपुत्रादि संपत्ति प्राप्त होवो! मित्र, वरुण अदिति, सिधु, पृथ्वी आणि तुल्लोक हे सर्व देव त्यास अनुमोदन देवो ! (१-९८-३)

रत्न ५१ वें

जातवेदाचें पूजन करण्याकरितां आम्हीं हा सोमरस पिळून तयार करून उदिला आहे. आमच्यार्चा जे शत्रुत्वभावानें वागतात त्यांचें घन तो देव जाळून भस्मसातू करो ! नाच जशी नदीतून तहान सुरक्षित पेंलतीरास लागते तद्वत् अग्निदेव आमर्चा दुःसह दुःखें पार नाहीशी करून आम्हांस दुःखरहित सुख प्राप्त करून देवो ! (१-९९-१)

रत्न ५२ वें

पहा ! सर्व ग्रहनक्षत्रादि तेजातील अत्यंत श्रेष्ठ असें हें उपादेवीचें सुमंगल तेज पूर्वेकडे उजळत आहे ! हा सुंदर व सर्वव्यापी प्रकाश उदय पावला आहे ! रात्रींपासून उत्पन्न झालेली ही उपा सक्रियास जन्म देण्याकरितांच जणू प्राकृत झाली आहे ! म्हणून रात्रीं तिजसाठीं जागा मोकळी करून दिली आहे. (१-११३-१) अशाहा ! आपला तेजस्वी बालक बरोबर घेऊन ही शुभ्र व देवीप्यमान उपा येथें आगमन करती झाली ! तिच्यासाठीं कृष्णवर्ण रात्रीं आपलीं स्थानें मोकळीं केली आहेत. त्या एकमेकींच्या सल्लेया बहिणी असून, सर्पानें युक्त व अमर आहेत. एकमेकींस अनुष्ठरणाच्या अशा त्या देवता असून, जगाचें रूप आलटीत-पालटीत आकाशांतून त्या नित्य भ्रमण करीत असतात. (१-११३-२)

सुमानो अध्वा स्वस्रोऽनन्तरतमन्यान्था चरतो देवशिष्टे ।

न भेधेते न तस्यतुः सुमेके नक्तोपासा समनसा विरूपे ॥

॥ १-११३-३ ॥

भास्वती नेत्री सुनृतानामचेति चित्रा वि दुरो न आवः ।

प्राप्या जगद्ध्यु नो रायो अक्ष्यदुपा अजीगर्भुवनानि विश्वा ॥

॥ १-११३-४ ॥

जिह्वश्ये चरितवे मघोन्याभोगय इष्टये राय उ त्वम् ।

दभ्रं पश्यद्म्य उर्विया विचक्ष उपा अजीगर्भुवनानि विश्वा ॥

॥ १-११३-५ ॥

क्षत्राय त्वं श्रवसे त्वं महीया इष्टये त्वमर्थमिव त्वमित्यै ।

विसंष्टशा जीविताभिप्रचक्ष उपा अजीगर्भुवनानि विश्वा ॥

॥ १-११३-६ ॥

एषा दिवो दुहिता प्रत्यदर्शि व्युच्छन्ती युवतिः शुक्रवासाः ।

विश्वस्पेशाना पार्थिवस्य वरव उपो अघेह सुभगे व्युच्छ ॥

॥ १-११३-७ ॥

परायतीनामन्वेति पार्य आयतीनां द्रथमा शश्वतीनाम् ।

व्युच्छन्ती जीवमुदीरयन्परा मृतं कं चन बोधयन्ती ॥

॥ १-११३-८ ॥

उपो यदग्निं समिधे चकर्थे वि यदावधक्षसा सूर्यस्य ।

यन्मानुगान्यक्ष्यमाणो अजीगस्तदेवेषु चकृपे मद्रममः ॥

॥ १-११३-९ ॥

या दोषादि बहिर्णांचा येण्याजाण्याचा मार्ग एकच आहे आणि तो अनंत आहे. तेजस्वी सूर्याच्या आश्रेयमार्गे त्या धागणाच्या असून, आळी-पाळीने चालण्याचा त्यांचा रिवाज आहे. त्या एकमेकीस दुखवित नाहीत अगर कोठे म्हणून कोठेसुद्धा घबकतहि नाहीत, त्या भिन्नस्वरूपाच्या असल्या तरी सुंदर असून एकमताने चालणाऱ्या आहेत. (१-११३-३) तेजस्वी, सत्य-भाषणाची जमनी, चित्रविचित्र रंगाची अशी जी उपा, तिला आम्ही ओळखिले. तमाचा नाश करून तिने आमचे दरवाजे उघडले आहेत; सर्व जगावर प्रकाश पाहून आमची संपत्ति ती आम्हांस पुनः दालवित्ती घाली, तिने आपल्या प्रकाशाने सर्व जगाला जागृत केले आहे. (१-११३-४) जे झोपले आहेत त्यांनी उठून चांदे लागावे, ज्यांना सुल-कारक वस्तु दृष्या असतील त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावा, ज्यांना यज्ञायाम करावयाचा असेल त्यांनी कर्मानुष्ठानास लागावे, ज्यांना घनसंपत्ति हवी असेल त्यांनी त्या उद्योगास प्रवृत्त व्हावे, व ज्यांना अधुक्त दिसत आहे त्यांना स्पष्ट दिसावे या हेतूने या उदार उपादेवी सर्व जगास जागृत केले आहे. (१-११३-५) तुमच्यापैकी कोणी पराक्रम करावा, कोणी कीर्ति मिळवावी, कोणी यज्ञयागादिक देवोपासना करावी, कोणी उद्योगधंद्यास लागावे, कोणी आपल्या चरितार्थाचा मार्ग शोधावा, यासाठी या उदार उपादेवीने सर्व जगास जागृत केले आहे. (१-११३-६) पृथ्वीवरील सर्व संपत्तीची स्वामिनी अशी ही शुभोक्त-कन्या जी उपा देवी, ती भर ताडण्याने मंदित असून इगहागीत शुभ्रवस्त्र परिधान करून दररोज जगाला दर्शन देत असते. हे सुमंगल उपा ! आज या आमच्या यज्ञशालेत तूं आपला सुंदर प्रकाश पाड की ! (१-११३-७) ही उपा आजपर्यंत गेलेल्या उपांच्या मार्गांचेच वाटचाल करीत आहे. पुढे येणाऱ्या उपांत ही पहिलीच असून, ती अंधार नाहीशी करणारी, प्राण्यास कार्यप्रवृत्त करणारी, व सौप-लेल्यास जागृत करणारी अशी आहे. (१-११३-८) हे उपा ! तूं आम्हांस अग्नि प्रदीप्त करावयास प्रवृत्त केलंस. आणि सूर्यप्रकाशाच्या योगाने अंध-कारांत बुडालेल्या या जगाला पुनः उजळा दिलास, तूं देवमकास जागृत करून, त्यायोगाने तूं देवांचे देखील एक मोठे दितकृत्य घडवून आणलेस. (१-११३-९)

कियात्या यत्समया मवाति या व्युपुर्थाश्च नूनं व्युच्छान् ।
अनु पूर्वाः कृपते वावशाना प्रदीच्याना जोषमन्याभिरेति ॥

॥ १-११३-१० ॥

ईयुष्टे ये पूर्वतरामपश्यन् व्युच्छन्तीमुपसं मर्त्यांसः ।
अस्माभिर्हू नु प्रतिचक्ष्याभुदो ते यन्ति ये अपरीपु पश्यान् ॥

॥ १-११३-११ ॥

यावयद् द्वेषा ऋतपा ऋतेजाः सुम्नावरीं सुनृता ईर्यन्ती ।
सुमङ्गलीर्विश्रती देववीतिमिहाघोपः श्रेष्ठतमा व्युच्छ ॥

॥ १-११३-१२ ॥

शश्वत् पुरोया व्युवास देव्यघो अघेदं व्यावो मघोर्नी ।
अयो व्युच्छादुत्तरो अनु घूनजराभता चरति स्वधामिः ॥

॥ १-११३-१३ ॥

व्यृक्षिभिर्दिव आतास्वद्यौदपं कृष्णा निर्णिजं देव्यावः ।
प्रबोधयन्त्यरुणेभिरश्वरोपा याति सयुजा रथेन ॥

॥ १-११३-१४ ॥

आवहन्ती पोप्या वार्याणि चित्रं केतुं कृणुते चेकिंताना ।
ईयुर्पीणामुपमा शश्वतीनां विभातीनां प्रथमोपा व्यंश्वत् ॥

॥ १-११३-१५ ॥

उदीर्ष्वं जीवो असुर्नु आगादप प्रागात् तम आ ज्योतिरेति ।
आरेक् पन्थां यार्तवे सूर्यापार्गन्म यत्र प्रतिरन्त आयुः ॥

॥ १-११३-१६ ॥

ही उपा येथे किती वेळ राहणार आहे ? ज्या मार्गे प्रकाशन गेल्या त्या तरी किती वेळ राहिल्या होत्या व पुढे येणाऱ्या तरी किती वेळ राहणार आहेत ? तथापि जगास प्रकाशित करण्यासाठी मागील उपांनी जे काय केले तेच हीहि उपा करते व पुढे येणाऱ्या उपांनाहि बरोबर घेऊन तसेच करावयास लावते. (१-११३-१०) ज्यांनी ज्यांनी म्हणून पूर्वकालीन उपांना प्रकाशनांना पाहिले ते सर्व आता मरून गेले आहेत, आता आम्हीहि तिळा पहात आहोत; व तिळा पाहणारे भविष्यकालीहि पण निपजतील. (१-११३-११) हे उपा ! देवोपासकांचा द्रव्य करणाऱ्या द्रव्याचा तू निःपात कर ! यज्ञकर्मांचे पालन करणारी, सत्यासाठीच जन्म पावलेली, सुखस्वरूप, मधुरभाषिणी, सुमंगला, देवांचे इविरस घेऊन येणारी व अत्यंत श्रेष्ठ अशी तू आपला उज्ज्वल प्रकाश आज या भ्रामण्या यशस्विलेक पाहणारी हो ! (१-११३-१२) ही उपा प्राचीन कालापासून सतत प्रकाशत आली आहे. त्याचप्रमाणे त्या उदार उपेने आजहि येथे आपला उज्ज्वल प्रकाश पाडला आहे व पुढेहि ती अशीच प्रकाशत राहील. ती जरासहित, मृत्युरहित असून स्वतःच्या तेजांनी सदैव चमकत राहते. (१-११३-१३) आपल्या सेजरवी किरणांनी विभूषित होऊन सुलोक्याच्या विस्तीर्ण प्रदेशावर ही दैवी उपा चमकत आहे ! तिने जगावरील काळा पडदा वाजून सारला आहे ! अरुणवर्ण अश्रु जेडलेल्या सुंदर रथात बसून, निजलेल्या लोकाना जागे करीत ही इकडेच गेत आहे ! (१-११३-१४) पुष्टिकर व वीर्यवर्धक अशी अन्नसंपत्ति बरोबर घेऊन ही चैतन्यदायक उपा आपले आश्चर्यकारक किरण जगावर प्रसार करीत आहे. आजपर्यंत घेऊन गेलेल्या उपांपैकी ही शेवटची व पुढे येणाऱ्या उपांपैकी पहिली असून ती आपली प्रभा आज येथे उघळू लागली आहे ! (१-११३-१५) हे लोक हो ! अन्न संपत्ती काय उठा ना ! हा पदा आपला चैतन्यदायक प्राण आला आहे ! अंधकार दूर पळून गेला ! आणि सर्वत्र प्रकाश उजळून राहिला ! सूर्याला आपला प्रकाश सुलाने करतो पावा म्हणून या उपेने त्याचा मार्ग मोडला कसून ठेविला आहे, जेथे अन्न वर्धन पावते तेथे आपण आता जाऊं या. (१-११३-१६)

स्युमेना वाच उदियनि वन्हिः स्तयानो रेभ उपसो विभातीः ।
अथा तदुच्छ गृणते मघोन्यस्मे आयुनि दिदीहि प्रजावत् ॥

॥ १-११३-१७ ॥

या गोमतीरुपसः सर्ववीरा व्युच्छन्ति दाशुपे मर्त्याय ।
वापोरिव सुनृतानामुदके ता अश्वरा अश्ववत् सोमसुत्वा ॥

॥ १-११३-१८ ॥

माता देवानामदितेरनीकं यज्ञस्य केतुर्वृहती वि भाहि ।
प्रशस्तिवृद् ब्रह्मणे नो व्युच्छा नो जने जनय विश्ववारे ॥

॥ १-११३-१९ ॥

यश्चित्रमम्र उपसो वहन्तीजानाय शशमानाय भद्रम् ।
तन्नो मित्रो वरुणो मामहन्तामदितिः सिन्धुः पृथिवी उत धौः ॥

॥ १-११३-२० ॥

रत्न ५३ वै

जुषत आंगिरस-ऋषि, रुद्र देवता, जगती-छंद
इमा रुद्राय तवसे कपर्दिने क्षयर्दीराय प्र भरामहे मतीः ।
यया शमसद् द्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं प्राप्ते अस्मिन्ननातुरम् ॥

॥ १-११४-१ ॥

श्री. वि. (रुद्र-पञ्च) दिशोपस्थान.. स्मा. वि. भस्मग्रहण; रुद्रसूक्त
मञ्जा नो रुद्रोत नो मयस्त्रुधि क्षयर्दीराय नमस्ता विवेम ते ।
यच्छं च योधु मनुरायेजे पिता तदर्श्याम तव रुद्र प्रणीतिपु ॥

॥ १-११४-२ ॥

अस्याम ते सुमति देवयज्ययो क्षयर्दीरस्य तव रुद्र भीद्वः ।
सुम्नायन्निदिशो अस्माकमा चरारिषीरा जुह्वाम ते हविः ॥

॥ १-११४-३ ॥

स्तोत्र अर्पण करणारा हा उपासक उषेची सुंदर स्तोत्रे व्यक्तशिल्प
 तयार करून, ती मोठ्या भावभक्तीने गाता, आहे. म्हणून हे
 उदार देवि ! तू या स्तोत्राकरिता प्रकाशमान हो आणि आम्हांला संतति
 व दीर्घायुष्य ही दे ! (१-११३-१७) गीसंपन्न, अश्वसंपन्न, वीरसंपन्न
 अशा या उपा हवि अर्पण करणाऱ्या यजमानाप्रित्यर्थ प्रकाशित होत
 असतात. अतएव सोम अर्पण करणारा हा यजमान हें स्तोत्र संपत्तीच
 वायुगतीने त्या उपांप्रत प्राप्त होवो। (१-११३-१८) हे उषे ! तू
 देवांची माता, अदितीचे मुख, यज्ञाचा ध्वज व महान् अशी आहेस !
 आम्हांकरिता तू प्रकाशित हो ! आमच्या स्तोत्राची तारीफ करून, तू
 आम्हांस प्रकाश दे ! हे सर्वप्रिय उषे ! तू आम्हांला लोकांमध्ये प्रमुख कर !
 (१-११३-१९) जें सुंदर व कल्याणकारक बन आहे तें ही उपा देवी
 पूजन व स्तवन करणाऱ्या भक्तासाठी घेऊन येत आहे. तर त्यास मित्र,
 वरुण, अदिति, सिंधु, पृथ्वी व द्युलोक या सर्वांचे अनुमोदन असो !
 (१-११३-२०)

रत्न ५३ वें

हा रुद्रदेव महा समर्थ असून तो जटामंडित आहे. ऐश्वर्यसंपन्न असे
 मरुद्रण त्याचे पुत्र आहेत. अशा रुद्रदेवाचे आम्ही स्तवन करतो, अशा
 योगाने आम्हांला, आमच्या पुत्रपौत्रांना व अश्रवादिकांना आरोग्य प्राप्त
 होईल. आणि आमच्या गावातील सर्व प्राणिमात्रांचे रोगराईपासून रक्षण
 होऊन त्यांची गरभराट होईल. (१-११४-१) हे रुद्रदेवा ! तू आम्हांस
 सुखी कर ! आम्हांस आनंद प्राप्त करून दे ! वीरपुत्रसंपन्न अशा तुला
 हवि अर्पण करून आम्ही तुशी उपासना करीत आहो. पिता मनु याने
 आपल्या प्रजेला जें आरोग्य व जें निर्भयत्व मिळवून दिले होते, तें आरोग्य
 व तें निर्भयत्व आम्ही तुझ्या कृपादृष्टीखाली राहून प्राप्त करून घेऊं असें
 पडो ! (१-११४-२) हे यौवनाढ्या ! मरुद्रणांनी युक्त असा जो तू त्या
 दृश्याप्रित्यर्थ कर्मानुष्ठान करून आम्ही तुशी अनुग्रहसुद्धि संपादन कर !
 तू आमच्या लोकांमध्ये ये आणि त्यांना सुखप्रद हो ! आम्ही आमच्या
 सुरक्षित प्रजेने युक्त हो. साते तुला हविरश्च अर्पण करून, प्रसन्न करतो.
 (१-११४-३)

त्वेयं वयं रुद्रे यज्ञसार्धं बहूँ क्विमधंसे नि व्हयामहे ।

आरे अस्मदैव्यं हेळो अस्यतु सुमतिमिद्वयमस्या वृणीमहे ॥

॥ १-११४-४ ॥

दिषो वराहमरुपं कपदिनं त्वेयं रूपं नमस्ता नि व्हयामहे ।

हस्ते विभ्रद्वेषजा वार्याणि शर्म धर्मं च्छर्दिरस्मम्यं यंसत् ॥

॥ १-११४-५ ॥

इदं पित्रे मरुतामुप्यते यचः स्वादोः स्वादीयो रुद्राय धर्षणम् ।

रास्वा च नो अमृत मर्तभोजनं तमेने तोकाय तर्नपाय गृळ ॥

॥ १-११४-६ ॥

मा नो महान्तमृत मा नो अर्भकं मा न उर्धन्तमृत मा न उक्षितम् ।

मा नो धधीः पितरं मोत मातरं मा नः प्रियास्तन्वो रुद्र रीरिपः ॥

॥ १-११४-७ ॥

मा नरतोके तर्नये मा न आवो मा नो गोपु मा नो अश्वेषु रीरिपः ।

वीरान्मा नो रुद्र भामितो धधीर्हविर्मन्तः सदमित्वा हयामहे ॥

॥ १-११४-८ ॥

श्री. वि. (रुद्रयज्ञ) दितोपस्थान. रमा. वि. रुद्रस्य; शुद्धोदक स्नान.

उप ते स्तोमान्पशुषा इवाकर्ं रास्वा पितर्मरुता मुन्नमस्मे ।

भद्रा हि ते सुमतिर्भूज्यत्तमाया धयन्व इत्त वृणीमहे ॥ १-११४-९ ॥

क्षेत्रःपुंज, यशस्कार्यं सिद्धींश नेणारा, वक्रमार्गाने चालणारा, व
 महाबुद्धिमान्, अशा महादेवाला आमच्या रक्षणार्थं आम्ही पाचारण
 करित आहो. तो रुद्रदेव आम्हांवरील द्वेषी कोप नाहीता करो ! त्या
 महादेवाचा आम्हांवर कृपाप्रसाद व्हावा अशी आमची मनीषा आहे.
 (१-११४-४) वराहाप्रमाणे सुदृढ अंगाचा, शुभ्रकाठीचा, जटासंघित व
 प्रमासंपन्न अशा रुद्रदेवाला स्वर्ग लोकांतून आमच्याकडे येण्यास नमस्कार-
 मंत्र म्हणून आम्ही हांक मारतो. तो देव येताना बरोबर हातामध्ये रोग-
 नाशक अशा उत्तमोत्तम औषधि घेऊन येवो ! आणि आह्मांस आरोग्य,
 सुख, अभेद्य कवच व सुरक्षित घर प्रदान करो ! (१-११४-५) अत्यंत
 मधुर व अत्यंत पुष्टिवर्धक असे हे स्तोत्र त्याम्ही मरुद्वर्णाचा जो पिता त्या
 रुद्रदेवाप्रतीत्यर्थं गात आहोत, तर हे अमर रुद्रदेवा ! मानवाना मित्र असे
 मधुर अन्न तूं आम्हांस दे ! आणि तसेंच आम्हांस, आमच्या पुत्रांस, व
 आमच्या नातवांस सुखी राव ! (१-११४-६) हे रुद्रदेवा ! आमच्यात
 जे गूढ आहेत त्यांना मारू नकोस ! जे बाल आहेत त्यांना मारू नकोस !
 जे तरुण आहेत त्यांना मारू नकोस ! जे स्त्रियांच्या गर्भांत आहेत त्यांसहि
 मारू नकोस ! आमच्या बापाला मारू नकोस ! आमच्या आईला मारू
 नकोस ! आणि आमच्या दृष्टमित्रादि मित्रजनांसहि पण मारू नकोस !
 (१-११४-७) हे भगवन् रुद्रदेवा ! आमच्या पुत्राला व नातवाला
 मारू नकोस ! आमच्या आयुष्याला मारू नकोस ! आमच्या गार्हगुरादि
 मनुंना मारू नकोस ! घोष्यांना मारू नकोस ! आमच्या वीराना -पद्यपि
 ते रागीट असले तरी-मारू नकोस ! हविंसंपन्न असे आम्ही-तुझे भक्त-
 सदेव तुला यष्टामध्ये हविर्भाग अर्पण करण्यासाठी पाचारण करतो.
 (१-११४-८) हे रुद्रदेवा ! ज्वाप्रमाणे गुराळी हा सायंकाळी माल-
 काची गुरे एकत्र करून त्यांची त्याला परत करतो, तद्वत् तुझ्याकडून मिळ-
 विलेली ही स्तोत्रे एकत्र करून आम्ही तुझी तुला परत अर्पण करित आहो.
 हे मरुत्विया ! आम्हांस सुख दे ! कारण ती तुझी कृपाबुद्धि अत्यंत सुख-
 दायी आणि म्हणून प्रलोमनीय आहे. अतएव मी त्यातुझ्या मंगल कृपेची
 याचना करतो. (१-११४-९)

रत्न ५४ वें

कुस आंगिरस-ऋषि, रद्र-देवता, त्रिष्टुप्-छंद
आरे ते गोम्रुमत पूरुप्रधे क्षर्यद्रीर सुम्रमस्मे ते अस्तु ।

मुळा च नो अधि च ब्रूहि देवार्धा च नः शर्म यच्छ द्विवर्होः ॥
॥ १-११४-१० ॥

अवोचाम नमो अस्मा अवस्यवः शणोतु नो हर्षं रुद्रो मरुत्वान् ।
तन्नो मित्रो वरुणो मामहन्तामर्दितः सिन्धुः पृथिवी उत द्यौः ।
॥ १-११४-११ ॥

श्री. वि. (रुद्रयज्ञ) दिशोपस्थान.

रत्न ५५ वें

कुस आंगिरस-ऋषि, सूर्य-देवता, त्रिष्टुप्-छंद
चित्रं देवानामुदगादनीकं चक्षुर्मित्रस्य वरुणस्याग्नेः ।

आप्रा धावापृथिवी अन्तरिक्षं सूर्यं आत्मा जर्गतस्तरथुप्रथ ॥
॥ १-११५-१ ॥

श्री. वि. (भतिरात्र) आश्विनशस्त्र; स्मा. वि. सौरजप.

सूर्यो देवीमुपसं रोचमानो मर्यो न योपामर्भ्येति पृथात् ।

यत्रा नरो देवयन्तो युगानि वितन्वते प्रति भद्राय भद्रम् ॥

॥ १-११५-२ ॥

भद्रा अस्मा हरितः सूर्यस्य चित्रा एतग्वा अनुमाघासः ।

नमस्यन्तो दिव आ पृष्ठमस्युः परि धावापृथिवी यन्ति सपः ॥

॥ १-११५-३ ॥

तत्सूर्यस्य देवत्वं तन्महित्वं मध्या कर्तोर्विततं सं जमार ।

यदेदयुक्त हरितः सधस्यादाद्रात्री वासस्तनुते सिमस्यै ॥

॥ १-११५-४ ॥

; रत्न ५४ वें

हे शत्रुमर्दना ! गाईना व मनुष्यांना मारण्याचें जें तुझें हत्यार आहे, तें कृपा करून आम्हांपासून दूर राहो ! आणि तुझ्याजवळ जें सुख आहे, तें मात्र आमचें अहो ! हे रुद्रदेवा ! तूं आम्हांवर अनुग्रह कर आणि आमची वाजू वेऊन बोल, हे देवा ! तूं शान व कर्म यांचा स्वामी आहेस, तर तूं आम्हांस सुख दे ! (१-११४-१०) संरक्षणाची इच्छा करणारे आम्ही हें स्तोत्र रुद्रदेवाप्रीत्यर्थ गाऊन दाखविलें आहे; त्या रुद्रदेवाला आमचा नमस्कार असो ! महावान् असा हा रुद्र आमच्या स्तोत्राचा मनःपूर्वक स्वीकार करो ! आणि हें जें आम्ही स्तोत्र गाऊन दाखविलें, त्याला मित्र, वरुण, अदिति, सिंधु, पृथ्वी व स्वर्ग या देवता अनुमोदन देवोत । (१-११४-११)

रत्न ५५ वें

किरणांचा पुंज, मित्र व वरुण यांचा डोळा, असा जो हा सूर्यदेव तो आता उदयाचलावर प्राप्त झाला आहे. आणि आश्चर्य हें की, स्वर्ग, पृथ्वी व नभोसंढळ हीं त्यानें आपल्या सुदिग्ध तेजांनें कोंदून सोडलीं ! सूर्यदेव हा चराचर सृष्टीचा आत्मा आहे ! (१-११५-१) तरुण हा जसा सुंदर युवतीच्या कळपी लागून चालत असतो, तद्वत् हा सूर्य झाला तरी दिग्भ्यक्तीनें युक्त अशा उपेक्षा भागून येत असतो. या उपादेवीचा उदय झाला म्हणजे सूर्यदेवाचे उपासक तःप्रीत्यर्थ अग्निहोत्राचें अनुष्ठान करण्यास प्रारंभ करतात. त्याचप्रमाणें आम्हीहि आमच्या कल्याणार्थ त्या मंगलमूर्ति देवाचें स्तवन करित आहों. (१-११५-२) कल्पाणकारक, दुरितदारक, चित्रविचित्र रगाचे व रमणीय असे अश्व अंतरिक्षाच्या उच्च स्थानावर प्राप्त झाले आहेत. त्या अश्वाना आमचा नमस्कार असो ! ते आतां हीं हीं म्हणतां याबापृथ्वीला व्यापून सोडतील. (१-११५-३) सूर्यदेवाचें देवपण व मोठेंपण तें हेंच की, त्रैलोक्यांत दिवसा आपण स्वतः पसरलेलें किरणजाल अस्तसमयीं तो आपण स्वतःच आपल्यामध्ये आकर्षून घेतो. जेव्हा तो हे सुवर्ण रंगाचे सुंदर किरण आकाशमंडळांतून आपल्यामध्ये आकर्षून घेतो, तेव्हाच रात्र ही जगावर आपला अंधःकार पसरते. (१-११५-४)

तन्नित्रस्य बरुगस्याभिचक्षे सूर्यो रूपं कृगुने चोरुपस्थे ।
अतन्तमन्यद्रुशश्स्य पार्जः कृष्णमन्यद्दरितः सं भेरन्ति ॥

॥ १-११५-५ ॥

अथा देवा उदिता सूर्यस्य निरंहमः पिपता निरवघात् ।
तन्नो मित्रो बरुणो मामहन्तामदिनिः सिन्धुः पृथिवी उत चोः ॥

॥ १-११५-६ ॥

रत्न ५६ वै

कशीशान्-ऋषि, अश्विनी-देवता, त्रिष्टु-छंद.

मध्वः सोमस्याश्विना मदाप प्रानो होता विशासते वाम् ।
बर्हिष्मती रातिर्विश्वेना गीरिषा यात नासत्योष धाजैः ॥

॥ १-११७-१ ॥

श्रौ. वि. (अग्नि) प्रातरनुवाक.

यो वामश्विना मनसो जवीयान् रयः स्वश्वो विश आजिगाति ।
येन गच्छथः सुकृतो दुरोणं तेन नरा वर्तिरस्मभ्यं यातम् ॥

॥ १-११७-२ ॥

ऋषिं नराबंहसः पाञ्चन्यमवीसादग्निं मुञ्चयो गणेन ।
मिनन्ता दस्योरशिवस्य माया अनुपुषं वृषणा चोदर्यन्ता ॥

॥ १-११७-३ ॥

अश्वे न गृह्णमश्विना दुरेवैर्ऋषिं नरा वृषणा रेभमप्यु ।
सं तं रिणीयो विप्रुतं दंसाभिर्न वां जूर्यन्ति पुष्या कृतानि ॥

॥ १-११७-४ ॥

सूर्यदेव हा स्वर्गायस्न जे पुण्यवान् आहेत त्यांवर भिन्नदृष्टि
 चारण करून अनुग्रह करतो आणि जे पापी आहेत त्यांवर बरुणदृष्टि
 ठेवून त्यांचा निग्रह करतो. या सूर्यदेवाचें अद्वैत असें एक रूप असून तें
 देशकालाद्यवच्छेदरहित व तेजःपुंज असें आहे. त्याचें दुसरें आणखी एक
 रूप असून तें सगुण असल्यामुळे इन्द्रिये त्यास ग्रहण करूं शकतात.
 (१-११५-५) आहे किरणदेवहो ! आज सूर्योदयाबरोबर आम्हांस सर्व
 पापापामून आणि सर्व दुर्लोकिकापामून तुम्ही मुक्त करा ! मित्र, बरुण,
 अदिति, सिंधु, पृथ्वी व स्वर्ग ही आमची प्रार्थना मान्य करोत.
 (१-११५-६)

रत्न ५६ वें

हे अश्विदेवहो ! मधुर सोमराजें तुम्हांत प्रसन्न करण्याकरितां हा तुमचा
 पुरातन उपासक तुमची उपासना करित आहे. तुम्हांसाठीं हविर् दर्भावर
 ठेविले असून त्याबरोबरच म्हणावयाचें स्तोत्रदि पण तयार केलें आहे. हे
 नास्त्य हो ! अन्न व बल यांनीं युक्त होवतां तुम्ही आमच्या यशशालेंत
 या ! (१-११७-१) हे अश्विदेवहो ! मनापेक्षाहि अतिशय वेगवान्
 असे उत्तम घोडे जोडलेला असा जो तुमचा रथ लोकांमध्ये फिरत असतो
 व ज्यांत बसून तुम्ही यजन करणाऱ्या यजमानाच्या घरीं जात असतां त्या
 रथात बसून तुम्ही आमचेकडे या. (१-११७-२) हे वीर्यशाली व नेत्रे
 अश्विदेवहो ! तुम्ही दुष्ट दहंयूंच्या सर्व कपटांना नाश करून व त्यांना
 ठार मारून लोकबंध अत्रिप्रणीला त्यांच्या पुत्रादि परिवारासहित त्या
 कठिण कारागृहांतील अमिकुंडांतून मुक्त केलेत. (१-११७-३) हे नेत्रे
 व मनोरथपूरक अश्विदेवहो ! तुम्हांनीं पाण्यांत बुडवून ठेविल्यामुळे शिथिल-
 बंधय शालेल्या त्या रेम ऋषीला आपल्या अद्भुत वैद्यकीय चातुर्याने पुनः
 सुरट अवयवांनीं तुम्ही युक्त केलेत. तुमचीं हीं चिरंतन कृत्ये कधींहि शिथिल
 होत नाहींत. (१-११७-४)

सुपुष्पांसि न निर्वृतेरुपस्थे सूर्ये न दंष्ट्रा तमसि क्षियन्तम् ।

शुभे रुक्मं न दर्शितं निखातमुदूपथुरश्चिना वन्दनाय ॥

॥ १-११७-५ ॥

तद् वां नरा शंस्यं पञ्चयेण कक्षीर्वता नासत्या परिज्मन् ।

शफादश्चस्य वाजिनो जनाय शतं कुम्भो असिञ्चतं मधूनाम् ॥

॥ १-११७-६ ॥

युवं नरा स्तुवते कृष्णायार्य विष्णाञ्च ददधुर्विश्वकाय ।

घोषायि चित् पितृपदे दुराणे पति ज्यैन्त्या अश्चिनावदत्तम् ॥

॥ १-११७-७ ॥

युवं श्यावाय रुशतीमदत्तं महः क्षोणस्याश्चिना कण्वाय ।

प्रवाच्यं तद् घृणणा कृतं वां यन्निदाय श्रवो अप्यर्धत्तम् ॥

॥ १-११७-८ ॥

पुरू घर्षास्यश्चिना दर्धाना नि पेदव ऊहथुराशुमश्चम् ।

सहस्रसां वाजिनमप्रतीतमहिहनं श्रवस्यै तर्हत्रम् ॥

॥ १-११७-९ ॥

एतानि वां श्रवस्या सुदानु ब्रह्माङ्गुणं सदनं रोदस्योः ।

यद् वां पजासो अश्चिना हवन्ते यातमिषा च विदुषे च वार्जम् ॥

॥ १-११७-१० ॥

सुनोमनिनाश्चिना गृणाना वाजं विप्राय भुरणा रदन्ता ।

अगस्ये ब्रह्मणा वावृधाना सं विस्पष्टी नासत्यारिणीतम् ॥

॥ १-११७-११ ॥

सुंदर अश्वी हो ! भूमीच्या मांडीवर शयन करणाऱ्याप्रमाणे,
अंधारात बुडून गेलेल्या सूर्याप्रमाणे, किंवा जमिनीत पुसून ठेविलेल्या
सुंदर सुवर्णालंकाराप्रमाणे विहिरित खोल गाडलेल्या त्या बंदनाला
तुम्ही सुरधित बाहेर काढलत ! (१-११७-५) हे नेते नासत्य हो !
तुम्ही लोकांसाठी बलवान् अश्याच्या खुरापासून मद्याचे शंभर कुंभ भरलेत.
हे तुमचे कृत्य पञ्चकुळांत जन्मलेल्या कधीवानाने सर्वत्र बाखाणण्यासारखे
आहे ! नाही काय ? (१-११७-६) हे नेते अश्वी हो ! तुमचे स्तोत्र
गाणाऱ्या कृष्णपुत्र विश्वकाला विष्णाव् नावाचा हरवलेला पुत्र तुम्ही शोधून
परत आणून दिलात. हे अश्वी हो ! बापाच्या घरीच अविवाहित राहून
बुद्ध होत चाललेल्या घोबेला तुम्ही चांगला पति मिळवून दिलात !
(१-११७-७) हे अश्विदेव हो ! तुम्ही कुष्ठ रोगामुळे काळवंडलेल्या
त्याचाला गोरी स्त्री मिळवून दिलीत ! आणि दृष्टि गेल्यामुळे एकांतात
पडून राहिलेल्या कण्वाला उत्तम दृष्टि प्राप्त करून दिलीत ! तसेच तुम्ही
नृपदाच्या बहिऱ्या मुलाला कान दिलात ! हे वीरवान् अश्वी हो ! हे तुमचे
कृत्य खरोखरीच प्रशंसनीय आहे. नाही कोण म्हणेल ? (१-११७-८)
हे अश्वी हो ! नाना रूपे धारण करणारे तुम्ही पेदूला वेगवान् अशा घोडा
आणून दिलात की जो हजारानी धन देणारा, अत्यंत बलवान्, अप्रति-
हतगति, शत्रूचा वध करणारा, कीर्तिमान् व सकटांतून तारणारा अशा
होता. (१-११७-९) हे उदार अश्विदेव हो ! अशी ही तुमची
अद्भुत कृत्ये अत्यंत प्रशंसनीय आहेत ! व हे स्तोत्र यावापृथ्वीतील धरा-
मर्त्ये राहणाऱ्या तुम्हाला प्रसन्न करण्यास समर्थ आहे. जेव्हा पञ्चकुलोत्पन्न
लोक तुमचा धावा करतील तेव्हा शक्तिप्रद अन्न घेऊन हफडे या आगि
स्तुतिकर्त्या मला अन्न द्या ! (१-११७-१०) हे पोषण करणारे नासत्य
हो ! पुत्राने केलेल्या स्तोत्राच्या योगाने मारहाजत्रप्रीने तुमचे स्तवन केलें
असता तुम्ही त्याला अन्नसंपत्ति दिलीत. अगस्त्याने केलेल्या स्तोत्रामुळे
प्रसन्न होऊन तुम्ही विदालेचा हुटलेला पाय लोखंडांचा जोडून तिला बरी
केलीत. (१-११७-११)

कुह॒ यान्ता॑ सुष्टु॒तिं का॒व्यस्य॑ दि॒वो न॑पाता वृषणा शयुत्रा ।
 हिर॑ण्यस्येव क॒ळशं॑ निखा॒तमु॒दूपयु॑र्दशमे अ॒श्विना॑हन् ॥

॥ १-११७-१२ ॥

यु॒त्रं च्य॑र्वा॒नम॒श्विना॑ ज॒रन्तं॑ पु॒नर्यु॑वा॒नं च॒क्रयुः॑ श॒र्चाभिः॑ ।
 यु॒वो रथं॑ दुहि॒ता सूर्य॑स्य स॒ह श्रि॒या ना॑सत्यावृणीत ॥

॥ १-११७-१३ ॥

यु॒वं तु॒प्राय॑ प॒र्येभि॑रेवैः पु॒नर्म॑न्या॒र्वाभव॑तं यु॒वाना॑ ।
 यु॒वं भु॒ज्युम॑र्ण॒सो निः स॑मु॒द्राद्वि॒मिरु॑हथु॒र्ऋज॑रेभि॒रश्वैः॑ ॥

॥ १-११७-१४ ॥

अजो॑हवीदश्विना तौ॒ग्न्यौ वां॑ प्रोह॒ळः स॑मु॒द्रम॑व्य॒घिर्ज॑गन्वान् ।
 निष्ट॑मूहथुः सु॒युजा॑ रथे॒न मनो॑ववसा वृषणा स्व॒स्ति ॥

॥ १-११७-१५ ॥

अजो॑हवीदश्विना॒ वर्तिका॑ वामा॒स्नो यत् सी॒ममु॑ञ्चतं वृ॒क्कर॑य ।
 वि॒ज॒युर्पा॑ ययथुः सान्ब॒द्रैर्जा॒तिं वि॒ष्याचो॑ अह॒तं वि॒षेर्ण॑ ॥

॥ १-११७-१६ ॥

श॒तं मे॒पान् वृ॒क्ये मा॑महा॒नं तमः॑ प्र॒णीत॑मा॒शैवे॑न पि॒त्रा ।
 आ॒क्षी ऋ॒जरा॑श्वे॒ अश्वि॑नावधत्त॒ ज्योति॑र॒न्धाय॑ च॒क्रयु॑र्वि॒चक्षे॑ ॥

॥ १-११७-१७ ॥

शु॒नम॑न्धा॒य भ॑रमह॒वय॑त् सा वृ॒कीर॑श्विना वृषणा॒ नरे॑ति ।
 ज्वा॒रः क॒नीनं॑ इव चक्षदा॒न ऋ॒जरा॑श्वः श॒तमे॑कं च मे॒पान् ॥

॥ १-११७-१८ ॥

हे तुम्हे वीर्यवंत पुत्र अश्विदेव हो ! तुम्ही सुंदर खुवि ऐकण्याकरिता काव्याच्या घरी चालता असता वाटेत भूर्गीतून पुरलेला सुवर्णपूरित कलश बाहेर काढायला त्याप्रमाणे कृपांत पडून राहिलेल्या रेमाला तुम्ही दहावे दिवशी त्यांतून वर काढलेत; त्या वेळी तुम्ही कोठे चालता होता ? (१-११७-१२) हे अश्विदेव हो ! वृद्ध होत चाललेल्या ऋषयनक्षत्रीला तुम्ही आपल्या वैयकीय चातुर्याने पुनः तरुण केलेत ! सूर्याचा कन्या ही आपल्या शृंगारसौभाग्यासह तुमच्या रथांत येऊन चढून बसली ! (१-११७-१३) हे दुःस्वनिवारक अश्विदेव हो ! आपल्या पुरातन पराक्रमामुळे तुम्ही तुमाला पुनः अधिकच स्तवनीय झालात, तुम्हीच आपल्या शक्तिमान् जहाजाच्या व वेगवान् घोड्यांच्या योगाने भुज्याला खचळलेल्या समुद्रातून सुरक्षित बाहेर काढून त्याला पितृ-शर्मा पोचता केलेत ! (१-११७-१४) हे अश्विदेव हो ! विमणीने तुमच्या घावा केला, त्यासरशी तुम्ही वाचून येऊन तिला लाडक्याच्या जवळपासून ओढवलीत ! आपल्या जयशाली रथातून तुम्ही जडुपाला पर्यंतच्या गिळरावर घेऊन गेलात, आणि विष्टवाच् नामक राक्षसाच्या मुलाला विपारी बाणाने टार केलेत ! केवढे अद्भुत पराक्रम हे तुमचे ! ! (१-११७-१६) हे अश्विदेव ! शंभर मंटे लाडगीला खावयास देऊन तिला खुप केली म्हणून ऋत्राश्व्याच्या दुष्ट बापाने त्याचे दोळे फोडून त्यास अंध केले, तेव्हा तुम्ही त्याला पुनः दृष्टि आणून दिलीत, विविध जग पाहण्यासाठी त्या आपल्या ऋत्राश्वाला पुनः प्रकाश दिलात ! (१-११७-१७)

आविळा झालेल्या ऋत्राश्वालाही त्या लाडगीने तुमच्या घावा केला आणि म्हटले की, हे शूर अश्वी हो ! हे पराक्रमी वीरहो ! प्रेमबद्धा वरुण जसा परलीला आपले सर्व घन देऊन करतो तद्वत् ह्या ऋत्राश्वाने एकशे एक मंटे कापून मला खावयास दिले. (१-११७-१८)

मही वामतिरश्चिना मयोभूरुत स्यामं धिष्ण्या सं रिणीयः ।

अया युवामिर्दहयत् पुरेन्धिरागच्छतं सी वृषणाववोभिः ॥

॥ १-११७-१९ ॥

अधेनुं दक्षा स्तयं विप्रक्तामपिन्वतं शयवे अश्चिना गाम् ।

युवं शचीभिर्विमदाय जाया न्यहधुः पुरुभिन्नस्य योषाम् ॥

॥ १-११७-२० ॥

यवं वृकैगाश्चिना वपन्तेपं दुहन्ता मनुषाय दक्षा ।

अभि दस्यं वकुरेणा धर्मन्तोरु ज्योतिधक्युरार्षीय ॥

॥ १-११७-२१ ॥

आथर्वणायाश्चिना दधीचेऽश्यं शिरः प्रथैरयतम् ।

स वां मधु प्र वोचदतायन् त्वाष्टं यद् देसावकपिकृश्यं वाम् ॥

॥ १-११७-२२ ॥

सदां कवी सुमतिना चके वां विश्वा धियो अश्चिना प्रावतं मे ।

अस्मे रयि नासत्या बृहन्तमपत्यसाञ्चं श्रुत्यं ररायाम् ॥

॥ १-११७-२३ ॥

हिरण्यहस्तमश्चिना रराणा पुत्रं नरा वधिमत्या अदत्तम् ।

त्रिधा ह् श्वार्वमश्चिना विकस्तमुज्जीवसं ऐस्यतं सुदान् ॥

॥ १-११७-२४ ॥

एतानि वामश्चिना वीर्याणि प्र पुन्याण्यायवोऽवोचन् ।

अहं कृष्वन्तो वृषणा युवाम्यां सुवीरसो विदयमा वंदेम ॥

॥ १-११७-२५ ॥

हे अश्वीहो ! तुमची ती गोर कृपादृष्टि सुखकारक आहे ! हे मत्तकाम-
 कल्पद्रुमहो ! शरीराचे अवयव विकल झाले असता ते पुनः तुम्ही नीट करता.
 म्हणून त्या बुद्धिमती घोषेने तुमचा घावा केला, तेव्हा हे वीर्यशक्त हो ! तुम्ही
 आपल्या रक्षणासह तिच्याकडे गेलांत. (१-११७-१९) हे दर्शनीय अश्वी. हो !
 कृपा झालेली, दुष म देणारी व वांक्षोटी अशी गाय तुम्ही सव्साठी दुभती
 केलांत. तुम्ही आपल्या पराक्रमाने पुढमित्राची तरुणकन्या कामवु इजला
 विमद ऋषीला जाया म्हणून आणून दिलीत. (११ १७-२०) हे पराक्रमी
 अश्वी हो ! तुम्ही नागशाण्या योगाने तयार केलेल्या जमिनींत धान्य पेरणारे
 आणि पाऊस पाहून मनुकरिता अन्न निर्माण करणारे आहा. तुम्ही तेजस्वी
 चंद्राने. दस्युंना मारून आर्याकरिता तेजस्वी प्रकाश प्रकट केलांत.
 (१-११७-२१)

हे दर्शनीय अश्विदेवहो ! अथर्वणपुत्र दध्यचाला तुम्ही घोष्याचे
 मुल लावलेत, तेव्हा त्याने तुम्हाला यघुविद्या शिकविली. ती
 युद्ध विद्या तत्पूर्वी फक्त स्वष्ट्रदेवालाच अवगत होती. आणि या दध्यचाने
 तुम्हाला ती सांगितली. (१-११७-२२) हे विद्वान् अश्विदेव हो !
 तुमची कृपा मी नित्य भाफितों. माझ्या सर्व शत्रूच्यांचे तुम्ही कृपा करून
 रक्षण करा. आम्हाला विपुल व सुभाग्य अशी संतति-संपत्ति वा !
 (१-११७-२३) हे समर्थ अश्विदेव हो ! तुम्ही यश्रिमतीला हिरण्यदस्त
 पुत्र दिलांत. हे उदार देवहो ! तीन ठिकाणी तुकडे केलेल्या स्वावाला
 तुम्ही पुनः त्रिबंत करून घर उठविलेत ! तुमच्या चमत्कृतीला खरोखर
 अंतच नाही ! (१-११७-२४) हे बलशयन अश्विदेवहो ! याप्रमाणे
 हे तुमचे अद्भुत पराक्रम आम्ही भक्तांनी वर्णन केले आहेत. तर तुमचे
 स्तोत्र गाणारे आम्ही वीरपुत्रछपन होऊन या पशुधमारमात तुमची
 स्तुति गात राहू असे घडो ! (१-११७-२५)

रत्न ५७ वै

कक्षीवान्-ऋषि, दानस्तुति-देवता, जगती-छंद.

नाकस्य पृष्ठे अर्धं तिष्ठति श्रितो यः पूणाति स ह देवेषु गच्छति ।
तस्मा आपो घृतमर्षन्ति सिन्धवस्तस्मा इयं दक्षिणा पिन्वते सदा ॥

॥ १-१२५-५ ॥

श्री. वि.-दानस्तुति.

रत्न ५८ वै

कक्षीवान्-ऋषि, दानस्तुति-देवता, त्रिष्टुप्-छंद.

दक्षिणावतामिदिमानि चित्रा दक्षिणावता दिवि सूर्यासः ।
दक्षिणावन्तो अमृतं भजन्ते दक्षिणावन्तः प्रतिरन्त आयुः ॥

॥ १-१२५-६ ॥

श्री. वि. दानस्तुति.

स्मा. वि. षधृवराना आशीर्वाद-

मा पूणन्तो दुरितमेन आरुन्मा जरिषुः सुरयः सुवतासः ।
अन्यस्तेषां परिधिरस्तु कश्चिदपृणन्तमभि सं यन्तु शोकाः ॥

॥ १-१२५-७ ॥

रत्न ५९ वै

परुषेय-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद.

ये देवासो दिव्येकादश स्य पृथिव्यामध्येकादश स्य ।
अप्सुक्षितो महिनैकादश स्य ते देवासो यज्ञमिमं जुषध्वम् ॥

॥ १-१३९-११ ॥

श्री. वि. (दश) प्रउग-शास्त्र.

स्मा. वि.-घासमंत्र-

रत्न ६० वै

दीर्घतमा-ऋषि, अग्नि-देवता, जगती-छंद.

बळिताया तद्रूपे धायि दर्शतं देवस्य भर्गः सहस्रो यतो जनि ।
यदीमुपदर्शते सार्धते मतिर्भूतस्य धेना अनयन्त ससुतेः ॥

॥ १-१४१-१ ॥

रत्न ५७ वें

जे हविर्भाग देऊन देवांना प्रसन्न करणारे देवभक्त आहेत ते स्वर्गाच्या उच्च स्थानावर चढून तेथे राहतात. त्यांना देवांमध्ये प्रतिष्ठित स्थान मिळते. त्यांच्यासाठी नया घृतसदृश मधुर उदक वाहवतात. आणि भूमि सस्यादिकानीं सुसमृद्ध होते. (१-१२५-५)

रत्न ५८ वें

बहुविध दक्षिणा देणाऱ्या उदार लोकांसाठीच ही उत्तमोत्तम संपत्ति आहे. त्यांचेसाठी म्हणूनच सूर्य आकाशात प्रकाशत असतो, दक्षिणा देणारे महात्मे अमरत्व पावतात आणि त्यांनाच दीर्घायुष्य लाभते ! (१-१२५-६) दक्षिणा देणारे उदार यजमान दुःखात अग्नर पापांत न पडोत ! तसेच देवांचे स्तोत्र गाणारे व देवव्रतांत अनुरक्त राहणारे सद्भक्त वार्षिक्यानें जीर्ण न होवोत ! दुसरा कोणीतरी त्यांचे अग्नीश्या परिधीप्रमाणे रक्षण करो ! जे देवयजन करीत नाहीत अशा कंजुष माणसांवरच सर्व दुःखशोकादिकांचे प्रसंग कोसळोत ! (१-१२५-७)

रत्न ५९ वें

हे देवाः देवांनो ! तुम्ही आपल्या महाभाग्यानें स्वर्गात अकराच आहा. पृथ्वीवरहि अकराच आहा. अंतरिक्षामध्येहि पण अकराच आहा. ते तुम्ही आमच्या या यज्ञांचे सेवन करून आनंदित व्हा ! (१-१३९-११)

रत्न ६० वें

आदित्य देवांचे ते दर्शनीय तेज सर्वांकडून शरीरव्यवहारायें धारण केले जाते, हे अगदी युक्तच आहे. कारण ते तेज सामर्थ्यापासून उत्पन्न झालेले आहे. माझी बुद्धि तर ठिकठेच धाव घेते आणि अग्नीष्ट साधते. यज्ञसंबंधक मंत्ररूप वाणी होतुमुखांतून त्या अग्निदेवाकडेच वाहत असते. (१-१४१-१)

श्रौ. वि. (अग्नि)-प्रातरनुवाक;

स्मा. वि.-प्राणदेवतासूक्त.

पृक्षो यर्षुः पितृमान्नित्य आ शये द्वितीयमा सप्तशिंवासु मातृर्षु ।
तृतीयमस्य वृषभस्य दोहसे दशप्रमति जनयन्त योर्षणः ॥

॥ १-१४१-२ ॥

निर्यदा बुभारमहिपस्य वर्षस ईशानासः शर्वसा क्रन्त सुरयः
यदांमनु प्रदिवो मध्वं आधवे गुहा सन्त मातरिश्वा मथायति ॥

॥ १-१४१-३ ॥

प्रयत्पितुः परमानीयते पर्या पृक्षुधो वीरुधो दंसु रोहति ।
उभा यदस्य जनुषं यदिवन्त आदिषविष्ठो अभवदघृणा शुचिः ॥

॥ १-१४१-४ ॥

आदिन्मादुराविंशघास्वा शुचिरहित्यमान उर्विया वि धावधे ।
अनु यत्पूर्वा अरुहत्सनाजुयो नि नव्यसीध्वयंरासु धावते ॥

॥ १-१४१-५ ॥

आदिद्धोतीरं घृणते दिविष्टिषु भगमिव पपृचानासं ऋज्जते ।
देवान्यक्रत्वा मन्मना पुरुषुतो मते शंसं विषधा वेति धार्यसे ॥

॥ १-१४१-६ ॥

रत्न ६१ वै

दीर्घतमा-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद

कथा तं अग्ने शुचयन्त आयोर्ददाशुवर्जिभिराशुपाणाः ।

उमे यत्तांके तनये दर्धाना ऋतस्य सामन्नयन्त देवाः ॥

॥ १-१४७-१ ॥

अन्नसाधक, शरीरपोषक, अन्नसंपन्न व शाश्वत अन्न हा अग्निदेव वैश्वानर रूपाने पृथ्वीचा आश्रय कऱून राहतो. त्याचे जे दुसरे रूप आहे, ते दितकरक अशा सप्त मातृस्थानीय लोकांच्या आश्रयाने राहते. त्याचे तिसरे आणखी एक रूप आहे, ते वर्षाव करणाऱ्या आदित्य-किरणांमध्ये वास करून राहते, धामप्रमाणे तीन स्थानी राहणाऱ्या अग्नीला मंथन-समयी दहा अंगुलींनी मिळून उत्पन्न केला आहे. (१-१४१-२) जेव्हा विशाल अरणीच्या मूल स्थानापासून सामर्थ्यसंपन्न असे शानी ऋत्विज स्तोत्र गाऊन अग्नीला उत्पन्न करतात, जेव्हा काठांत गुप्त असलेल्या अग्निदेवाला पुरातन कालाप्रमाणे यजमान अरणीतून मंथन करून उत्पन्न करतो, (१-१४१-३) जेव्हा हवीला उत्पृष्टाव प्राप्त व्हावे म्हणून अग्नि त्याच्यामोवती फिरवतात, जेव्हा हवनीय वनस्पति (समिधा) त्याच्या दाटांत प्रवेश करतात, आणिजेव्हा तो दोन्ही अरणीमधून प्रकट होतो तेव्हा तो पवित्र अग्निदेवतेजः-पुंज व अत्यंत सृष्टण असाच असतो. (१-१४१-४) नंतर तो अमर व पवित्र देव मातृरूप वनस्पती (काष्ठ) समूहांत लागलाच प्रवेश करून ज्ञपाच्याने वाढू लागतो. त्याच्यापैकी त्या देवाच्या घाटीत ज्या प्रथम कारणीभूत झालेच्या असतात त्याच्यामधून तो अग्नि प्रज्वलित होऊन मग नवीन व कनिष्ठ (समिधा) समूहांत अत्यंत वेगाने प्रवेश करतो. (१-१४१-५) स्वर्गांत राहणाऱ्या देवांना प्रसन्न करण्यासाठी त्या यज्ञात घेऊन गेव्याकरिता म्हणून ऋत्विजलोक अग्नीलाच पसंत करतात आणि मग त्यास हवि व स्तोत्र अर्पण करून त्यास प्रसन्न करून घेतात. कारण हविरन्न स्वीकारण्यासाठी स्वर्गीय देव व मर्त्य दजमान यांस कसे एकत्र आणावे हे फक्त तो बहुबन्-स्तुत व सर्वाचार अग्निदेवच जाणतो. (१-१४१-६)

रत्न ६१ वे

हे अग्ने ! तेजःपुंज व सर्वसाधक असे तुझे किरण भक्तजनाला अन्ना-सहित आयुष्य फोणत्या उपायाने प्राप्त करून देतात, की ज्यायोगे यजमान हे अन्नवंत व आयुर्मंत होण्याते पुत्र-पौत्रादिकाना धारण करणारे आणि तसेच यज्ञविषयक सामंतादनांत रंगून जाणारे होतील ! (१-१४७-१)

बोधा मे अस्य वर्चसो यविष्ठं मंहिष्ठस्य प्रमृतस्य स्वधावः ।
पीर्यति त्वो अनु त्वो गृणाति वन्दारुंस्ते तन्वं वन्दे अग्ने ॥

॥ १-१४७-२ ॥

श्रौ. वि. प्रातरनुवाक.

रत्न ६२ वै

दीर्घतमा-ऋषि, अग्नि-देवता, उष्णिक्-छंद.

पुरु त्वा दाश्चान्त्रोचिऽरिरिमे तव स्विदा ।
तोदस्येव शरण आ महस्य ॥ १-१५०-१ ॥

श्रौ. वि. (अग्नि) प्रातरनुवाक (अति.) भाषिनशास.

व्यनिनस्य धनिनः प्रहोपे चिदररूपः ।

कदा चन प्रजिगतो अदेवयोः ॥ १-१५०-२ ॥

स चन्द्रो विप्र मर्यो महो वार्धन्तमो दिवि ।

प्रप्रेते अग्ने वनुपः स्याम ॥ १-१५०-३ ॥

रत्न ६३ वै

दीर्घतमा औषध्य-ऋषि, विष्णु-देवता, त्रिष्टुप्-छंद.

विष्णोर्नु कं वीर्येणि प्र वौचं यः पार्थिवानि विममे रजांसि ।

यो अस्काभायदुर्दारं सुधस्थं विचक्रमाणस्त्रेधोरुगायः ॥

॥ १-१५४-१ ॥

श्रौ. वि. (अग्नि) भाषिमाहृतशास

स्मा. वि. विष्णुसूक्त.

प्रत द्विष्णुः स्तवते वीर्येण मगो न भीमः कुचरो गिरिष्ठाः ।

यस्योरुषु त्रिषु विकर्मणेष्वधिक्षियन्ति सुर्वनानि विष्वा ॥

॥ १-१५४-२ ॥

प्र विष्णवे शपमेतु मन्म गिरिक्षित उरुगायाय वृष्णे ।

य इदं दीर्घं प्रयतं सुधस्थमेको विममे त्रिभिरित्यदेभिः ॥

॥ १-१५४-३ ॥

हे अन्नवंता ! हे यौवनादया ! अत्यंत योर व वितयपूर्वक वाणीने बोलणारा जो मी त्या माझे बोलणे ऐक. हे देवा ! कोणी तुझी निंदा करतात तर कोणी तुझी स्तुति करतात. पण बंदनशील असा जो मी तो मात्र तुझ्या गुंदर मूर्तीला सदैव बंदनच करतो. (१-१४७-२)

रत्न ६२ वें

हे अग्निदेवा ! तुला हविर्भाग अर्पण करून मी तुझ्यापासून पुष्कळ वर मागून घेतों. श्रीमंत यजमानाच्या घरी नोकर असावा तद्वत् मीहि तुला नोकरच आहे. (१-१५०-१) हे अग्निदेवा ! श्रीमंत अमून्दि जो तुला भजत नाही व देवांना हविर्भाग देत नाही आणि तसेच जो देवांची स्तुति करीत नाही आणि देवांवर प्रेम करीत नाही अशांना कदाचित् तुला बोलाविले तर तूं त्याजवर वरप्रसाद करू नकोस. (१-१५०-२) हे अग्ने, जो मनुष्य तुला भजतो तो चंद्राप्रमाणे आल्हाददायक होतो. तो देवांमध्ये श्रेष्ठ होतो ! म्हणून देवा, आम्ही तुझे परम भक्त होऊन असावे असे घटो ! (१-१५०-३)

रत्न ६३ वें

आतां मी त्या विष्णु देवाच्या प्रचंड शौर्यकर्यांचे घाबरे वर्णन करीत आहे, ते ऐका; कीं ज्याने ही पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्गलोक निर्माण केला, ज्याने विस्तीर्ण असा शुलोक अंतराळीच सांवरून घरला, ज्याने अग्नि, वायु व सूर्य या तीन रूपाने हें सगळें त्रैलोक्य पादाक्रांत केले आणि ज्या देवाला महर्षि हे स्तुतिस्तोत्र गाऊन भक्तिभावाने आळंबीत असतात. (१-१५४-१) विष्णु देवाची स्तुति त्याच्या पराक्रममुळेच सर्व जन गात असतात. घोर प्रदेशांत घास करणाऱ्या किंवा पर्वतशिखरांवर राहणाऱ्या भयंकर सिंहाप्रमाणे हा देव महापराक्रमशाली आहे. त्याच्या विशाल पादस्थली ही सर्व भुवनें सामावून राहिली आहेत. (१-१५४-२) पर्वतांवर राहणारा, अनेकांकडून स्तविला जाणारा, आणि मनोरथ पुरविणारा, अशा विष्णु देवास बल व शतोत्र प्राप्त होवो ! हें जें विशाल विश्व पसरलेले आहे तें सर्व त्याने आपल्या तीनच पावलांत आक्रमून ठेविले आहे. (१-१५४-३)

यस्य त्री पूर्णा मधुना पदान्यक्षीयमाणा स्वधया मर्दन्ति ।
य उं त्रिधातुं पृथिवीमृत घामेको दाधार भुवनानि विश्वा ॥

॥ १-१५४-४ ॥

तदस्य प्रियमभि पापों अस्यां नरो यत्र देवयवो मर्दन्ति ।
उरुकमस्य स हि बन्धुरित्था विष्णोः पदे परमे मध्व उर्त्सः ॥

॥ १-१५४-५ ॥

ता वां वास्तून्युदगासि गर्मध्वै यत्र गावो भूरिश्रुङ्गा अयासैः ।
अत्राह तदुरुगापस्य वृष्णः परमं पदमयं भाति भूरि ॥

॥ १-१५४-६ ॥

रत्न ६४ वै

दीर्घमा औचस्य-ऋषि, इन्द्राविष्णु-देवता, जगती-छन्द

प्र वः पान्तुन्वसो धियायते महे शूरापु विष्णवे चार्चत ।
या सानुति पर्वे नानामदाभ्या महस्तस्यनुर्वतेर साधुना ॥

॥ १-१५५-१ ॥

श्री. वि. (अभिष्टव) स्तोमातिशंसन.

स्मा. वि.-विष्णुमूक.

श्वेरमित्या समरणं शिमीवनोरिन्द्राविष्णु सुतया वापुरुष्यति ।
या मर्त्याय प्रतिधीयमानमिऋशानोरस्तुरसनामुरुष्यथः ॥

॥ १-१५५-२ ॥

ता ई वर्धन्ति महास्य पोस्यं नि मानरा नयन्ति रेतसे भुजे ।
दधाति पुत्रोऽर्वा परं पितुर्नामं नृनीमधि रोचने द्विः ॥

॥ १-१५५-३ ॥

त्याची मधुर रसाने भरलेली तीन पावले अक्षय अन्नाने लोकांना प्रसुदित करतात आणि तो ही पृथ्वी, स्वर्ग व अंतरिक्ष व सर्व मृतजात यांना धारण करतो. (१-१५४-४) त्या विष्णु देवाला प्रिय असलेल्या अविनाश्वर अशा ब्रह्मलोकावर आम्ही जाऊ इच्छितो. कारण तेथे विष्णुभक्त यज्ञयागादि पुण्यकर्मांच्या योगाने जाऊन परमानंद प्राप्त करून घेतात. सर्व जग व्यापून टाकणाऱ्या त्या विश्वव्यापक परमेश्वराच्या मुखलोकात मधुर अमृताचे शरें सतत वाहत असतात. तो विष्णु देव सर्व भक्तजनांचा हितकर्ता आहे. (१-१४५-५) आम्ही विष्णु देवाजबळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही यजमान-पत्नी दोघांनी त्या श्रेष्ठस्थानी जावे की, जेथे अनेकांस आश्रयणीय व अति विस्तृत अशी किरणे सदैव राहत आहेत. कारण येथे त्यां बहुस्तुत व मनोरथपूरक विष्णु देवाचे श्रेष्ठ स्थान आपल्या माहात्म्याने नित्य प्रकाशत असते. (१-१५४-६).

रत्न ६४ वें

अहो ऋत्विज हो ! तुमचे सोमरूपी अन्न स्तवनप्रिय अशा महान् व शूर इन्द्राळा आणि विष्णूला अर्पण करा. इन्द्र व विष्णु हे दोघे अजिंक्य व परमश्रेष्ठ असून ते इष्टस्थळी नेणाऱ्या वेगवान् घोड्याप्रमाणे उच्च पर्वतशिखरावर उभे आहेत. (१-१५५-१) हे इन्द्राविष्णूतो ! हा सोमयाजी यजमान इष्ट-मनोरथ पूर्ण करणाऱ्या तुमच्या सुमंगल आगमनाचे यज्ञद्वारा स्वागत करतो. कारण तुम्ही हविप्रदान करणाऱ्या यजमानाला द्यावयाचे प्रतिफल शत्रूंचे निवारण करणाऱ्या अग्निदेवाकरवी प्रदान करणारे आहात. (१-१५५-२) त्या सोमाहृति या इंद्राचे महद्वल बाढविणाऱ्या आहेत. तो इन्द्र तें सोम-पानजनित सामर्थ्य प्रजोत्पादनाकरिता व रक्षणाकरिता म्हणून द्यावापृथ्वीप्रत पौंचरितो. पित्याचे उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा प्रकारचे जें सामर्थ्य आहे तें पुत्र हा आदित्याच्या तेजस्वी मंडळात ठेवितो. (१-१५५-३)

रत्न ६५ वै

दीर्घतमा औचप्य-ऋषि, विष्णु-देवता, जगती-छंद.

तत्तदिदस्य पौंस्यं गृणीमसीनस्यं प्रातुरवृकस्यं मीळ्हुपः ।

यः पार्थिवानि त्रिभिरिद्विगामभिरुरु क्रमिष्टोरुगायार्यं जीवसे ॥

॥ १-१५५-४ ॥

श्रौ. वि. (अभिप्लव) सोमातिशंसन.

स्मा. वि.-विष्णुसूक्त.

द्वे इदस्य क्रमणे स्वर्दशोऽभिल्यायु मत्वो भुरण्यति ।

तृतीयमस्य नकिरा दधर्षति ययधन पतयन्तः पतत्रिणः ॥

॥ १-१५५-५ ॥

चतुर्भिः साकं नवति च नामभिध्वकं न वत्तं व्यतीस्वीविपत् ।

बृहच्छरीरो विमिमान ऋकभिर्युवाकुमारः प्रत्येत्याहवम् ॥

॥ १-१५५-६ ॥

रत्न ६६ वै

दीर्घतमा औचप्य-ऋषि, विष्णु-देवता, जगती-छंद.

भवा मित्रो न शेव्यो घृतासुतिर्विर्मतद्युन्न एवया उं सप्रयाः ।

अधा ते विष्णो विदुषा चिदर्घ्यः स्तोमो यज्ञध् राव्यो हविर्पता ॥

॥ १-१५६-१ ॥

श्रौ. वि. (उचप्य)-अष्टायाकशास्त्र

स्मा. वि.-विष्णुसूक्त.

यः पुर्वार्यं वेधसे नवीयसे मुमञ्जानये विष्णवे ददाशति ।

यो जातमस्य महतो महि भवसेदु श्रवोभिर्युज्यं चिदर्घ्यसत् ॥

॥ १-१५६-२ ॥

रत्न ६५ वें

सर्व जगताचा स्वामी, भक्तजनरक्षक, शत्रुरहित व नित्य तरुण अशा विष्णु देवाच्या पराक्रमाचें दीर्घायुष्यप्राप्तीसाठीं म्हणून आम्ही संकीर्तन करतो. अशो त्यानें विशाल अशा तीनच पादांनीं पृथिव्यादि तीनहि लोकांचें संपूर्ण आक्रमण केलें आहे ! केवढें हें आश्चर्य ! (१-१५५-४) ह्या सर्वद्रष्ट्या विष्णूचीं भूमि व अंतरिक्ष अशीं हीं दोनच पावलें मनुष्य जाणू शकतो. स्वर्गलोकात्मक जो त्याचा तिसरा पाद आहे तो मात्र कोणताहि मानव जाणू शकत नाहीं. केवळ मनुष्यच नव्हे, तर सर्वत्र संचार करणारे असे शस्त्रे मस्तू आणि गडडादि पक्षीदि त्यास आकलन करूं शकत नाहींत. (१-१५५-५) अनेक अरा असलेल्या मोठ्या चाक्रामाणें तो विष्णु देव आपल्या प्रेरणाशक्तीनें चबच्याणव काळावयवांना सतत फिरवीत असतो. हा शरीरानें विराट स्वरूप असला तरी स्तुतीच्या योगानें सहज आकलन केला जातो, तो तरुण आहे. कुमार नाहीं, भक्तीनें आळविला म्हणजे तो सहज प्राप्त होतो. (१-१५५-६).

रत्न ६६ वें

हे विष्णु देवा ! तूं आम्हाला दुःखातून तारण करणारा आहेस ! तसाच मुखकारक आहेस ! उदकवर्षाव करणारा आहेस ! महाकीर्तिमान् आहेस ! आमचा रक्षणकर्ता आहेस ! अत्यंत विशाल आहेस ! एवंविशिष्ट असा जो तूं त्या वृक्षे पुनः पुनः स्तोत्र करणें हें उचित आहे. आणि हविसंपन्न यजमानानें वृक्षी समाराधना करावी हेंहि पण उचितच होय. (१-१५६-१) जो मनुष्य नित्य, जगत्कर्ता, नित्य नवनवीन, व स्वयंभू अशा विष्णु-देवाला हविर्भाग अर्पण करतो व त्या महानुभावाच्या जन्मकर्याचें संकीर्तन करतो, तो भक्त कीर्तिमान् होऊन शेवटीं त्या देवाच्या भेट-स्थानाप्राप्त जातो. (१-१५६-२).

अहो स्तोत्र गाणारे भक्तजन हो ! अनादिसिद्ध व जलोत्पार्दक अशा विष्णु देवाला प्रसन्न करा व त्याचें माहात्म्य तुम्ही जसे आणता तसे वर्णन करा. हे विष्णु देवा ! योर असा जो तूं त्या तुझ्या सुप्रसन्न मूर्तीत आम्ही राहूं थसे कर ! (१-१५६-३) ऋत्विज-महळानें पुक्त असलेल्या बुद्धिमान् यज्ञमानाच्या यज्ञानें राजा वरुण स्वीकार करतो, व अश्विनी देवहि स्वीकार करतात, त्या विष्णूचे इद्रमरुतादि देव सहाय्यकर्ते असून त्यानें महद्दल धारण केलें आहे, आणि तोच देव मेघारूढ होऊन वृष्टि करणारा आहे. (१-१५६-४) स्वर्गांत राहणारा आणि भक्तजनाला उत्तमोत्तम फल देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असणारा तो विष्णु देव यज्ञामध्ये यज्ञमानाला सहाय्य करण्याकरिता येतो व तेथें येऊन त्या सुंदर स्तुतिकर्त्या यज्ञमानाला तो त्रैलोक्यव्यापक देव इष्ट फल देऊन त्यास सतुष्ट करतो. (१-१५६-५).

रत्न ६७ वें

तेजस्वी घोड्याचा बिगस्ता [कापणारा] हा एकच असतो. आणि तो म्हणजे कालात्मा होय. आणि त्याला धरणारे दोघे असतात. हे अश्व ! तुझे अवयव मी यथाकाल व यथाक्रम कापून काढून, त्याचे मासपिंड बनवून मी ते अग्नीमध्ये हवन करतो. (१-१६२-१९) हे अश्व ! तू देवांकडे जातेवेळीं तुला प्रिय आत्मा व्यथित न होवो ! तुला कापणारी सुरी तुझ्या शरीरांत फार वेळ न राहो ! कापणारा अडाणीपणानें तुझीं मांस सुरीनें चांकटीतिकडीं न कापो. (१-१६२-२०) हे अश्व ! खचित खचित तूं कांहीं मरत नाहीस किंवा तुला व्यथादि पण होत नाही ! तर देवयानाच्या सुंदर मार्गानें तूं सरळ देवांप्रत जातोस. तुला स्वर्गांत घेऊन जाण्याकरितां रयाला इद्राचे घोडे जोडले जातील. किंवा मरुतांच्या ठिपक्या-ठिपक्यांच्या हरिणां जुपल्या जातील किंवा अश्विनीवाहन जो रासभ, त्याच्या धुरेला बलवान् अश्व जोडला जाईल. (१-१६२-२१) हा यज्ञेश्वराप्रीत्यर्थ अर्पण केलेला घोडा आम्हांस उत्तम गोधन, उत्तम अन्न, वीर्यशाली पुत्र, व सर्व वाजुंनीं आमची समृद्धि करणारी अशी दिव्य संपत्ति देवो ! अनाद्यनन्त अदिति आम्हांस निष्पाप करो, आणि हा हविर्भूत अश्वमेघ आम्हांला धान्यतेज प्राप्त करून देवो ! (१-१६२-२२).

रत्न ६८ वै

दीर्घतमा औचप्य-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप-छंद
को ददर्श प्रथमं जायमानमस्यन्वन्तं यदनस्या विभर्ति ।
भूम्या असुरसृगात्मा कं स्वित्को विद्वांसमुप गाव्रष्टुमेतत् ।

॥ १-१६४-४ ॥

श्री. वि. (महाव्रत) वैश्वदेवशस्त्र.

स्मा. वि. तत्त्वज्ञान

पार्कः पृच्छामि मनसाविज्ञानन्देवानामेना निहिता पदानि ।
वत्से वृष्कयेऽधि सप्त तन्तुन्वि तत्तिनरे कवय ओतवा उ ॥

॥ १-१६४-५ ॥

आचिंफित्वाञ्चिकितुष्विदं कवीन्पृच्छामि विज्ञाने न विद्वान् ।
वि यस्तस्तम्भ पळिमा रजांस्यज्ञस्य रूपे किमपि स्वित्देकम् ॥

॥ १-१६४-६ ॥

इह ब्रवीतु य ईमङ्ग वेदास्य कामस्य निहितं पदं वेः ।
शीर्ष्णः क्षीरं दुहते गावो अस्य वत्रि यसाना उदकं पदापुः ॥

॥ १-१६४-७ ॥

रत्न ६९ वै

दीर्घतमा औचप्य-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप-छंद
द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिं पस्वजाते ।
तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्त्यनश्नन्नन्यो अभि चाकशीति ॥

॥ १-१६४-२० ॥

तो निर्गुण व निर्बिकारी परमेश्वर जेव्हा सगुण व शरीरधारी झाला तेव्हा त्याचा तो जन्म पाहणारा असा कोणी तरी होता काय ? कारण तेव्हा हे अद्वियुक्त पंचमहाभूतात्मक शरीर अद्वियरहित त्या परमेश्वरामध्येच गर्भित होऊन राहिले होते. प्राण व रक्त हे भूमीपासून झाले आहेत. मग तो आत्मा कोठे होता ? या सर्व गोष्टींचे ज्याला ज्ञान होते त्या गुरूला विचारण्याला तरी कोण गेला होता ? (१-१६४-४) मुद्दीनें अल्प अणु-स्वापुळे हे सर्व गहनतन्त्र समजण्यास मी असमर्थ आहे आणि म्हणून मी हे प्रश्न विचारित आहे. कारण देवांना देखील या गोष्टी गूढच आहेत. नार्हीत काय ? ज्याच्यामध्ये हे सर्व त्रिभुवन स्थित आहे अशा सूर्यदेवाला आश्रण घालण्यासाठी ऋषींनी पसरलेले ते सात घागे तरी कोणते ? (१-१६४-५) याविषयी मी अगदीच नेणता आहे. याविषयाचे ज्ञान करून घ्यावे म्हणून मी ज्ञानवंताना या विषयासंबंधाने विचारित आहे, की ज्यांना हे सहादि लोक धारण केले आहेत अशा त्या जन्मरहित आदित्यमंडळातील एकमेवा-द्वितीय असे ते परम तत्त्व तरी कोणते ? (१-१६४-६) ज्या कोणा ज्ञात्याला हे अवगत असेल त्याने हे मला लवकर सांगावे. समोर दिसणाऱ्या, नित्य गमनशील अशा या सूर्यदेवाचे स्वरूप मोठे गुढ आहे ! त्या आदित्याने शिराप्रमाणे उच्चभागी असणारे काही किरण उदकाच्या चारा खाली सोडतात व काही तम किरण ते पाणी सोडलेल्या मार्गांचेच पुनः वर शोषून घेतात. (१-१६४-७) .

एकमेकांजवळ राहणारे व एकमेकांचे मित्र असे दोन पक्षी एकाच वृक्षाचा आश्रय करून राहते झाले. त्यापैकी एक त्या वृक्षाच्या मधुर फळांचा उपभोग घेतो आणि दुसरा त्याचा उपभोग न घेता फक्त आपल्या संवगट्याचे ते खाणे पाहत असतो. (१-१६४-२०)

श्रौ. वि. (महाव्रत) वैश्वदेवशस्त्र; स्मा. वि. तत्त्वज्ञान

यत्रा सुपर्णा अमृतस्य भागमनिभेदं विदधाभिस्वरन्ति ।

इनो विश्वस्य भुवनस्य गोपाः स मा धीरः पाकमत्रा विवेश ॥

॥ १-१६४-२१ ॥

यस्मिन्बुक्षे मध्वदः सुपर्णा निविशन्ते सुवते चाधि विश्वे ।

तस्येदाहुः पिप्पलं स्वाद्वग्रे तन्नोन्नशयः पितरं न वेद ॥

॥ १-१६४-२२ ॥

यद्वायुत्रे अधि गायत्रमाहितं त्रेष्टुमाद्वा त्रेष्टुभं निरतक्षत ।

यद्वा जगज्जगत्याहितं पदं य इत्तद्विदुस्ते अमृतत्वमानशुः ।

॥ १-१६४-२३ ॥

रत्न ७० वें

दीर्घतमा औचध्य-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप-छंद

अनच्छये तुरगातु जीवमेजद् ध्रुवं मध्य आ पस्त्यानाम् ।

जीवो मृतस्य चरति स्वधाभिरमृत्यो मर्त्येना सयोनिः ॥

॥ १-१६४-३० ॥

श्रौ. वि. (महाव्रत) वैश्वदेवशस्त्र.

स्मा. वि. तत्त्वज्ञान

अर्पश्यं गोपामनिपद्यमानमा च परां च पृथिभिश्चरन्तम् ।

स सध्रीचीः स विपूचीर्वसान् आ वरीवर्ति भुवनेष्वन्तः ॥

॥ १-१६४-३१ ॥

श्रौ. वि. (प्रवर्ग्यं) अभिष्टव

स्मा. वि. तत्त्वज्ञान

य इ चकार न सो अस्य वेद य इ ददर्श हिरुगिन्नु तस्मात् ।

स मातुर्योना परिवीतो अन्तर्बहुप्रजा निर्ऋतिमा विवेश ॥

॥ १-१६४-३२ ॥

द्यौमे पिता जनिता नाभिरत्र बन्धुमै माता पृथिवी महीयम् ।

उत्तानयोश्चम्बोर्धोनिरन्तरत्रा पिता दुहितुर्गर्भमाधात् ॥

॥ १-१६४-३३ ॥

उपाचेजवळ सुगमनशील असे किरण स्वकर्तव्य जाणून उदकाचा सारभूत अंश नित्य पॉचवीत असतात, आणि जो सर्व जगाचा स्वामी व रक्षणकर्ता आहे, असा तो ज्ञानमय परमेश्वर या माझ्या अज्ञ अंतःकरणात प्रवेश करून राहिला आहे. (१-१६४-२१) ज्या आदित्य-रूप वृक्षावर हे जे किरणरूप पक्षी उदकातील मधुर रसाचा आस्वाद घेत राहत असतात, ते रात्री त्या वृक्षामध्ये जाऊन प्रवेश करतात आणि उदय-काळी पुनः सर्व जगावर प्रकाश पाठतात, त्या वृक्षाचे फल गोळ असते असे तत्त्वज्ञानी सांगत आले आहेत, पण या फळाचा रसास्वाद जे त्या जगत्या-लनकर्त्याला उपासनाद्वारा जाणत नाहीत, त्यास मिळू शकत नाही. (१-१६४-२२) पृथ्वीवर अग्नि स्थापन केला आहे, ते स्थान कोणते, आकाशापासून निर्माण केलेल्या वायूचे स्थान कोणते, आणि आकाशातील गमनशील सूर्याचे स्थान कोणते हे सर्व जे जाणतात, तेच शानी भक्त अमरत्व पावतात. (१-१६४-२३)

रत्न ७० वें

श्वसोच्छ्वास करणारी, जिवंत व हालचाल करणारी जी वस्तु आहे, ती या देहूपी घरामध्ये खावाप्रमाणे स्थिर होऊन राहिली आहे. शरीरगत जीवात्मा व मरणधर्मी देह या दोघांचे उत्पत्तिस्थान समानच असून, तो जीव स्वघातावर राहणारा आहे. (१-१६४-३०) जगाचा रक्षक व कर्मीही न यकणारा असा जो आदित्य त्यास मी पाहिला आहे. तो अंत-रिक्षांतील मार्गांनी उदयास्त करित फिरत असतो. तो या जगामध्ये पुनः पुनः येत जात असतो. (१-१६४-३१) ह्याला ज्याने उत्पन्न केले तो त्याला ओळखीत नाही. ज्याने त्याला पाहिला आहे तो त्याच्यापासून गुप्त राहिला आहे. हा जीवात्मा मातेच्या उदरात गुप्तून गेलेला असून, त्याला अनेक जन्म आहेत आणि तो संसारदुःखात बुडून गेला आहे. (१-१६४-३२) अंतरिक्ष हा माझा बाप, तोच माझा जनक, पृथ्वीची नाभि हा माझा बंधु व ही योर पृथ्वी माझी माता होय. उताण्या असलेल्या दोन सोमपात्रांच्या मध्यमार्गी सर्व जगांचे जन्मस्थान असून तेथेच आपल्या कन्येच्या ठिकाणी पित्याने गर्भ ठेवून दिला आहे. (१-१६४-३३)

रत्न ७४ वें

दीर्घतमा औचध्य-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद
 गौरीभिमाय सल्लिखानि तक्षत्येकपदी द्विपदी सा चतुष्पदी ।
 अष्टापदी नवपदी बभ्रुवुषी सहस्राक्षरा परभे व्योमन् ॥

॥ १-१६४-४१ ॥

श्री. वि. (महाव्रत) वैश्वदेवशास्त्र,

स्मा. वि. तत्त्वज्ञान

रत्न ७५ वें

दीर्घतमा औचध्य-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद
 चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुर्ब्राह्मणा ये मनीषिणः ।
 गुहा त्रीणि निहिता नेङ्गयन्ति तुरीयं वाचोमनुष्या वदन्ति ॥

॥ १-१६४-४५ ॥

श्री. वि. (वाग्देवपञ्च) अनुवाक्या.

स्मा. वि. तत्त्वज्ञान

रत्न ७६ वें

दीर्घतमा औचध्य-ऋषि, सूर्य-देवता, त्रिष्टुप्-छंद
 इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्यः स सुपर्णो गरुत्मान् ।
 एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्नि यमं मातरिश्वानमाहुः ॥

॥ १-१६४-४६ ॥

श्री. वि. (महामन) वैश्वदेवशास्त्र,

स्मा. वि. सौरजप; तत्त्वज्ञान

कृष्णं नियानं हरयः सुपर्णा अपो वसाना दिवमुत्पतन्ति ।
 त आर्ववृत्रन्सर्दनादृतस्यादिदधुतेन पृथिवी व्युद्यते ॥

॥ १-१६४-४७ ॥

श्री. वि. (धर्मकामेष्टि) अनुवाक्या.

रत्न ७४ वें

ही तेजस्वी (मेघाची) बाणी उदक निर्माण करित असतांना निनादत असते. तिला एक पाय, किंवा दांन, अथवा चार, अथवा आठ किंवा नऊ देखील असतात, किंवा तिला अनंत अक्षरें असून ती अति उच्च अशा स्वर्गांत राहणारी आहे. (१-१६४-४१).

रत्न ७५ वें

बाणीचे एकंदर चार प्रकार गणले आहेत. ते सर्व प्रकार जे ब्राह्मण ज्ञानसंपन्न आहे, त्यांना मात्र अचगत असतात. त्यांपैकी तीन प्रकार गुप्त असल्यामुळे ते आकलन करण्यांत येत नाहींत. पण जो चौथा एक प्रकार आहे, तो मात्र लोक तोंडानें बोलत असतात. (१-१६४-४५).

रत्न ७६ वें

त्या आदित्यालाच कोणी इन्द्र, कोणी मित्र, कोणी वरुण, कोणी अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पखान्ना पक्षी म्हणजे तो हाच. तो परततः एकच आहे, तरी ज्ञानीजन त्याला अनेक नांवांनीं आळवितात. त्याला अग्नि, यम, मातरिश्वा असें म्हणतात. (१-१६४-४६) उदकाचे शोषण करणारे सूर्याचे किरण पाण्याला वृष्णवर्ष मेघाचे पावकण घालून वर आदित्यमंडलाप्रत जातात, आणि उदकस्थानभूत अशा त्या आदित्यमंडलातून पुनः ते परत येतात. तदनंतर पृथ्वी ही लागलीच पावसानें मिळून विद्य होते. (१-१६४-४७).

रत्न ७७ वै

दीर्घतमा-ऋषिः, मरुत्यती-देवता, त्रिष्टुप्-छंदः.

यस्ते रतनः शशयो यो मयोमूयेन विद्या पुष्यसि वार्योणि ।
यो रत्नधा वसुविद्यः सुदत्रः सरस्वति तमिह धातवे कः ॥

॥ १-१६४-४९ ॥

श्री. वि. १ (प्रथमं) अभिष्टय;

स्मा. वि. स्तनपान

रत्न ७८ वै

दीर्घतमा-ऋषिः, सूर्य-देवता, अनुष्टुप्-छंदः

समानमेतदुदकमुच्चैत्यत्र चाहमिः ।

भूमिं पर्जन्या जिन्वन्ति दिवं जिन्वन्त्यग्रयः ॥

॥ १-१६४-५१ ॥

श्री. वि. (महाप्रत) वैश्वदेवशास्त्र.

रत्न ७९ वै

दीर्घतमा-ऋषिः, सूर्य-देवता, त्रिष्टुप्-छंदः.

दिव्यं सुपर्णं वायसं बृहन्तमपां गर्भं दर्शतमोर्षधीनाम् ।

अभीयतो वृष्टिभिस्तुर्षयन्तं सरस्वन्तमर्षसे जोहवीमि ॥

॥ १-१६४-५२ ॥

श्री. वि. १ (सरस्वत पशु) घषापाग्या;

रत्न ८० वै

लोपामुत्रा ऋषिः, रति-देवता, त्रिष्टुप्-छंदः

पूर्वीरहं शरदः शश्रमाणा द्रोया वस्तोरुयसो जरयन्तीः ।

मिनाति त्रियं जरिमा तनूनामप्यु नु पत्नीर्वृषणो जगम्युः ॥

॥ १-१७९-१ ॥

ये चिद्धि पूर्वं श्रतसाप आसन्साकं देवेभिरवदन्तानि ।

ते चिदवासुर्नखन्तमापुः समु नु पत्नीर्वृषेभिर्जगम्युः ॥

॥ १-१७९-२ ॥

रत्न ७७ वें

हे सरस्वति ! अनुपमक, सुखदायक, रत्नधारक, घनवैतक, कल्याण-कारक असा जो तुझा स्तन आहे व ज्या स्तनांनं तूं उर्व प्राणिमात्रांचें पोषण करतेस, तो तुझा स्तन मला या लोकीं प्यावयास मिळेल असें कर ! (१-१६४-४९).

रत्न ७८ वें

पाणी हें सर्वत्र सारखेंच असून तें ग्रीष्मकालीन उष्ण दिवसांच्या योगानें वाफ होऊन वर जातें आणि पुढें वर्षाकालीन दिवसांत पुनः खालीं येतें. याप्रमाणें पर्जन्य हा पृथ्वीला सुखवितो. आणि यक्षीय अग्नि हे स्वर्गस्थ देवांना सुखवितात. (१-१६४-५१).

रत्न ७९ वें

ध्रुवोकांत राहणारा, सुंदर पंखाचा, शीघ्र गमनाचा, आयत घोर, उदकाचा गर्भ, ओषधीचा उत्पादक, पाऊस पाडून जगाला संतोषविणारा, तटाकादि जलाशयें पावसानें तुडुंब भरणारा, असा जो सूर्य नारायण त्यास आग्नी आमच्या संरक्षणार्थ पुनः पुनः बोलावीत आहों. (१-१६४-५२).

रत्न ८० वें

लोपामुद्राः—हे अगस्ते ! रात्रंदिवस दक्ष राहून मी तुझी पुष्कळ रथे सेवाचाकरी सारखी करित आलों आहें. प्रत्येक उपकाल म्हातारपण जवळ आणीत आहे. आणि हें म्हातारपण म्हणजे माझ्या शरीराची शोभा नाहीसिं करणारें आहे. मग आतां कथ्य फेळें पाहिजे असें म्हणशील तर पर्तीनीं आपल्या पर्तीनीं रतिप्रसंग करावा. (१-१७९-१) प्राचीनकाळीं जे कोणी सत्यव्रत ऋषी होऊन गेले व जे देवांनीं सत्यच बोलत असत त्यांनीं देखील प्रजा उत्पन्न केलीच कीं नाही ! प्रजाचर्येची अखेर त्यांना मुद्धा गांठता आली नाही ! म्हणून म्हणतें कीं आपल्या स्त्रियांबरोबर पर्तीनीं रतिमुखाचा उपभोग घ्यावा. (१-१७९-२).

रत्न ८१ वें

अगस्त्य मैत्रावरुण-ऋषि, रति-देवता, त्रिष्टुप्-छंद
 न मृषां श्रान्तं यदवन्ति देवा विश्वा इत्स्पृधो अम्यश्रवाव ।
 जयावेदत्रं शतनीयमाजि यत्सुम्यञ्चा मियुनां वम्यजाव ॥

॥ १-१७९-३ ॥

नदस्य मा रुधतः काम आर्गत्रित आजातो अमुतः कुलधित् ।
 लोपामुद्रा वृषणं नी रिणाति धीरमधीरा धयति असन्तम् ॥

॥ १-१७९-४ ॥

रत्न ८२ वें

अगस्त्यशिष्य-ऋषि, रति-देवता, ५ गृहती, ६ त्रिष्टुप्-छंद
 इमं नु सोममन्तितो ह्यसु पीतमुषं ब्रुवे ।
 यासीमार्गश्चकृमा तसु मृळतु पुलुकामो हि मर्त्यः ॥

॥ १-१७९-५ ॥

अगस्त्यः खनमानः खनित्रैः प्रजामर्षत्यं बलमिच्छमानः ।
 उभौ वर्णावृषिरुग्रः पुषोप सत्या देवेष्वाशिपो जगाम ॥

॥ १-१७९-६ ॥

स्मा. वि. भुक्ताश्रपाचन

रत्न ८३ वें

अगस्त्य मैत्रावरुण-ऋषि, अश्र-देवता, अनुष्टुप्-गर्भा उष्णिक्-छंद.
 पितुं नु स्तोपं महो धर्माणं तविषीम् ।
 यस्य त्रितो ध्योर्जसा वृत्रं विपर्वमर्दयत् ॥ १-१८७-१ ॥

श्रौ. वि. विपनाशन सूक्त, स्मा. वि. अश्रोपरथान.

रत्न ८१ वें

अगरितः—हे लोपामुद्रे ! आपण कांहीं व्यर्थ धम केले नाहीत, देव आमच्या तपाने सुप्रसन्न होऊन आमचे रक्षण करीत असल्यामुळे आमच्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करून घेऊं. आम्ही उभयतां मिळून जर प्रयत्न करूं तर या संसारातील अनेक अर्था-अवघटनांतून पार होऊन जाऊं. (१-१७९-३) हे भाष्ये ! जपमम व ब्रह्मचर्यनिष्ठ असा जो मी त्या माझा काम या ना त्या कारणाने आतां बाढत चालला आहे, तर लोपामुद्रेनें आतां खुशाल आपल्या सगमोस्तुक पतीजवळ यावे ! कारण अधीर झालेल्या या स्त्रीनें धीर व महाबल अशा मज्ज पुरुषाला सर्वस्वी कामवश करून सोडले आहे. (१-१७९-४)

रत्न ८२ वें

शिशुय म्हणतो—आम्ही सोमरस पिऊन तो अतःकरणांत साठवून ठेविला आहे. त्याच्याजवळ माझी अशी प्रार्थना आहे कीं, आम्ही जो गुरूचा प्रेमप्रलाप ऐकून पापप्रसंगा ओढवून घेतला, त्याची आम्हांस त्यानें क्षमा करावी. कारण हा जो मनुष्य आहे त्याला भल्याबुद्ध्या अशा अनेक बाटना असतातच ! (१-१७९-५) भृत्यादि परिवार, पृथादि सतति, व सामर्थ्य यांची इच्छा करणारा व योग्य साधनद्वारा इष्ट फलप्राप्ति साध्य करून घेणारा असा हा महानुभाव अगरस्य ऋषि संसारांत राहूनहि निष्पाप होण्याला काम व तप या दोन वर्णांचा उत्कर्ष करता झाला आणि देवांकडून सत्य आशीर्वाद मिळविता झाला. (१-१७९-६)

रत्न ८३ वें

व्या अत्राच्या सामर्थ्यानें इन्द्र हा वृत्रामुरासारख्या प्रबल शत्रूला तीन ठिकाणीं छिन्नविच्छिन्न करून ठार मारता झाला, अशा त्या महान् व बल-संपन्न अत्राचे मी (अगरस्य) स्तोत्र गातो. (१-१८७-१)

रत्न ८४ वें

अगस्त्य मैत्रावरुण-ऋषि, अन्न-देवता, अनुष्टुप्-छंद.

त्वे पितो महानां देवानां मनो हितम् ।

अकारि चारुं केतुना तवाहिमर्षसावधीत् ॥ १-१८७-६ ॥

श्रौ. वि. विपनाशन सूक्त, स्मा. वि. अन्नोपस्थान.

यद्दो पितो अर्जगन्ध्रवस्य पर्वतानाम् ।

अत्रा चिन्नो मधो पितोऽरं भुक्षाय गम्याः ॥ १-१८७-७ ॥

रत्न ८५ वें

अगस्त्य मैत्रावरुण-ऋषि, अन्न-देवता, गायत्री-छंद.

यदपामोर्पधीनां परिशमारिशामहे ।

वातापे पीव इद्भव ॥ ॥ १-१८७-८ ॥

श्रौ. वि. निपनाशन सूक्त, स्मा. वि. अन्नोपस्थान.

यत्ते सोम गवाशिरो यवाशिरो भर्जामहे ।

वातापे पीव इद्भव ॥ ॥ १-१८७-९ ॥

करम्भ ओरथे भव पीवो वृक्क उदारथिः ।

वातापे पीव इद्भव ॥ ॥ १-१८७-१० ॥

रत्न ८६ वें

अगस्त्य मैत्रावरुण-ऋषि, अन्न-देवता, घृहती-छंद

तं त्वा वयं पितो वचोभिर्गावो न ह्वया सुपूदिम ।

देवेभ्यस्त्वा सधमादमस्मभ्यं त्वा सधमादम् ॥

॥ १-१८७-११ ॥

श्रौ. वि. विपनाशन.

स्मा. वि. अन्नोपस्थान.

(८९)

रत्न ८४ वें

हे अन्ना ! योर अशा देवांचें मन तुझ्या ठायीं आसक शालें आहे. तुझ्या सुंदर प्रवेश्या सहाय्यानें व रक्षणांनै इन्द्र हा अहीचा वन करतां झाला. (१-१८७-६) हे अन्ना ! जेव्हां मेघांचें उदक वृष्टिद्वारा इकडे येईल, तेव्हां, हे मधुरं रसा ! तूं आमच्या भक्षणायें भरपूर असा ये ! (१-१८७-७)

रत्न ८५ वें

ज्या अर्थां उदकांचा व औषधींचा मुखकारक असा अन्नास आम्ही सेवन करतों, त्या अर्थां हे शरीरा ! त्या अन्नोदकप्रारानें तूं पुष्ट हो. (१-१८७-८) हे सोमा ! तुझा जो अंग गायीच्या दुर्भात अगर यवाच्या पिठांत मिश्रित झाला आहे त्याचा आम्ही यथेच्छ उपभोग घेज ! हे शरीरा ! तूं त्या रसानें चांगलें पुष्ट हो ! (१-१८७-९) हे ओषधे ! तूं करंग भाद्विष, भतएव तूं आम्हांस वृष्टिप्रद व आरोग्यकर हो ! तशीच पण उसाह-वर्धकहि हो ! हे शरीरा ! तूं पुष्ट हो ! (१-१८७-१०)

रत्न ८६ वें

हे सोमा ! माई दुष देतात त्याप्रमाणें स्तोत्र गाऊन आम्ही तुझ्या-पासून रस काढीत आहों. तूं देवांना आनंद देणारा भाद्विष, त्याचप्रमाणें आम्हांसहि आनंदित कर ! (१-१८७-११)

रत्न ८७ वें

अगस्त्य-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद

अग्ने नर्य सुपर्था राये अस्मान्विश्वानि देव व्युनानि विद्वान् ।
युयोध्यं स्मज्जुहुराणमेनो भूर्यिष्टां ते नमउक्ति विधेम ॥

॥ १-१८९-१ ॥

श्रौ. वि. १ (अग्नि) प्रातरनुवाक, स्मा. वि. अग्नि उपस्थान; प्रद्वयज्ञ-

अग्ने त्वं पारया नव्यो अस्मान्स्वस्तिभिरति दुर्गाणि विश्वा ।
पूश्च पृथ्वी बहुला न उर्वा भवा तोकाय तनयाय शं योः ॥

॥ १-१८९-२ ॥

अग्ने त्वमस्मद्युयोध्यमीवा अनग्नित्रा अम्यमन्त कृष्टीः ।
पुनरस्मर्म्य सुविताय देव क्षा विश्वेभिरमृतेभिर्यजत्र ॥

॥ १-१८९-३ ॥

पाहि नो अग्ने पायुभिरजसैरुत प्रिये सदेन आ शुशुक्वान् ।
मा ते भयं जरितारं यविष्ठ नूनं विदन्मापरं सहस्वः ॥

॥ १-१८९-४ ॥

मा नो अग्नेऽयं सृजो अघायांविध्यवे रिपवे दुच्छुनायै ।
मा दत्वते दर्शते मादते नो मा रीपते सहसावन्परा दाः ॥

॥ १-१८९-५ ॥

रत्न ८८ वें

अगस्त्य-ऋषि, अप्सृणसूर्य-देवता, अनुष्टुप्-छंद.

कड्कतो न कड्कतोऽथो सतीनकड्कनः ।
द्वाविति प्लुपी इति न्यहृष्टा अलिप्तत ॥

॥ १-१९१-१ ॥

श्रौ. वि. विष्परिहार सूक्त, विष्णोपनिषत्

रत्न ८७ वें

हे अग्निदेवा ! तू सर्व कर्मांचे रहस्य जाणणारा आहेस. अतएव कर्मा-
नुष्ठान करणाऱ्या आम्हांस यज्ञफलस्य स्वर्ग-संपत्तीकडे ने ! आमच्या
कर्मानुष्ठानास विघ्न आणणारे असे जे पाप असेल ते आम्हांपासून दूर कर !
आम्ही तुझे पुष्कळ नमस्कारगंधांनी पूजन करतो. (१-१८५-१) हे पूज-
नीय अग्ने ! आम्हांला सर्व आपत्ति-विपत्तीतून तू पार धेऊन जा ! आमचा
गाव वृद्धिंगत होवो आणि आमची घेते फलघान्यदिकर्मांनी सुखमूढ होवोत !
तू आमच्या पुत्रपौत्रादिकांना सुखदायक व भयहारक हो ! (१-१८५-२).
हे अग्ने ! तू आम्हांपासून रोगराई दूर कर ! ज्यांचा अग्नि हा रक्षक नाही
वसे लोक आम्हांस विशद असणारच, तर तथा दुष्टांचाहि तू निरोध कर !
हे पूज्य देवा ! आमचे कल्याण व्हावे एतदर्थ तू सर्व दिव्यविभुषांना
बरोबर घेऊन या आमच्या पृथ्वीवर आगमन कर ! (१-१८५-३) हे
अग्ने ! तू आम्हांस पुनः पुनः वरप्रसाद देऊन आमचे रक्षण कर ! आणि
या तुझ्या पागवृहांत उत्तम प्रकाशमान हो ! हे अत्यंत तपण अग्निदेवा !
तुला भक्त जो मी त्या मला आज भय प्राप्त न होवो ! आणि जुटे
केव्हाहि ते मला न शिवो ! (१-१८५-४) हे अग्ने ! तू आम्हांस
पातकी, क्रूर व दुष्ट अशा दुर्जनांच्या स्वाधीन करू नकोस ! तसेच दष्ट
असलेल्या व दंश करणाऱ्या अशा सर्पादिकांच्या व दंतहीन पण शिशा-
दिकर्मांनी हजा करणाऱ्या प्राण्यांच्या स्वाधीन करू नकोस ! त्याचप्रमाणे चोर,
राक्षसादि हिंसक लोकांच्या दबाळीहि पण करू नकोस ! हे बलवान् अग्ने !
आम्हांस अपमान व पराभव सर्वथा न शिवतील असें कर ! (१-१८५-५)

रत्न ८८ वें

जमिनीवर आणि पाण्यात राहणारे असे जे अस्वविपारी आणि महा-
विपारी प्राणी किंवा अहस्य असे जे सूक्ष्म विपारी किंवाणू आहेत, त्यांनी
मला विषांनी मारून पोडले आहे. (१-१९१-१).

अदृष्टान्हन्त्यायन्ययो हन्ति परायती ।

अयो अवपृती हन्त्ययो पिंनष्टि पिंपृती ॥

॥ १-१९१-२ ॥

शरासः कुशरासो दुर्भासः सैर्या उत ।

मौञ्जा अदृष्टा वैरिणाः सर्वे साकं न्यलिप्सत ॥

॥ १-१९१-३ ॥

नि गावो गोष्ठे असदन्नि मगासो अविक्षत ।

नि केतवो जनानां न्यदृष्टा अलिप्सत ॥

॥ १-१९१-४ ॥

एत उ त्पे प्रत्यंद्श्यन्प्रदोषं तस्कराइव ।

अदृष्टा विश्वदृष्टाः प्रतिबुद्धा अभूतन ॥

॥ १-१९१-५ ॥

घौर्विः पिता पृथिवी माता सोमो भ्रातादिनिः स्वसा ।

अदृष्टा विश्वदृष्टास्तिष्ठतेत्यता सु कम् ॥

॥ १-१९१-६ ॥

ये अस्या ये अङ्ग्याः सुचीका ये प्रकङ्कताः ।

अदृष्टाः किं चनेह वः सर्वे साकं नि जस्यत ॥

॥ १-१९१-७ ॥

उत्पुरस्तात्सूर्य एति विश्वदृष्टो अदृष्टहा ।

अदृष्टान्तसर्वाङ्गम्भयन्तसर्वाध यातुधान्यः ॥

॥ १-१९१-८ ॥

उदपत्तदसौ सूर्यः पुरु विश्वानि जूवन् ।

आदित्यः पर्वतेभ्यो विश्वदृष्टो अदृष्टहा ॥ १-१९१-९ ॥

मजकडे येणारी ही औषधि अदृष्ट विपाराला पार माहून टाकते, आणि जाणारी औषधिहि माहून टाकत, त्याचप्रमाणे आपटली जाणारी औषधि त्याला माहून टाकते व चुरडली जाणारी औषधि त्याला पण चुरडून टाकते. (१-१९१-२).

शर, कुशर, दर्भ, सैर्य, मुंज आणि घैरण यांत राहणाऱ्या सर्व अदृश्य विपारानीं मिळून मला विषयाचा केली आहे. (१-१९१-३) गाई गोठ्यांत बसल्या आहेत, प्राणी आपापल्या जागी बसले आहेत, लोकांचे ज्ञान अंत-मुख झाले आहे, अशा वेळीं अदृश्य विपारानीं मला विपाने घेहून टाकले आहे. (१-१९१-४).

रात्री चोर दिसावेत त्याप्रमाणे सर्वांना पाहणारे ते हे अदृश्य साप आतां दिसूं लागले आहेत. तर, हे लोकही ! तुम्ही जागृत रहा ! (१-१९१-५) हे सर्पानो ! ब्रूळोक हा तुमचा पिता, पृथ्वी ही तुमची माता, सोम हा तुमचा भ्राता, व अदिति ही तुमची भगिनी आहे. अहो, हे सर्व पाहणारे पण कोणालाच न दिसणारे विपार हो ! तुम्ही आपापल्या जागीच रहा, अगर मला सोडून खुशाल दुसरीकडे जा. (१-१९१-६) जे भुजांनीं चालणारे, जे अंगाने सरपटणारे, जे नांगी मारणारे, जे जहाळ विपारी, तसेच जे अदृश्य पण विपारी असे इतर जंतु आहेत, अशा सर्व विपारानो ! तुम्ही सर्व मला सोडून येवून चालते व्हा कसे ! (१-१९१-७) सर्व विश्वाला पाहणारा व सर्व अदृश्य विपारी प्राण्यांचा नाश करणारा असा हा भगवान् सूर्यदेव पूर्वेकडे उदय पावत आहे, तो सर्व अदृश्य विपारी प्राणी व दुष्ट चेटके यांचा पार नाश करणारा आहे. (१-१९१-८) हा अदितिचा पुत्र भगवान् श्रीसूर्यनारायण या विश्वाचे अवलोकन करीत आणि अदृष्ट विपारी प्राण्यांचा नाश करीत घर आकाशात चढत आहे. (१-१९१-९).

रत्न ८९ वें

अगस्त्य-ऋषि, अप्ठणसूर्य-देवता, महापंक्ति-छंद.
 सूर्ये विपमा संजामि दति सुरावतो गुहे ।
 सो चिन्नु न मराति नो वयं मरामारे अस्य
 योजनं हरिष्ठा मधु त्वा मधुला चकार ॥ १-१९१-१० ॥

श्री. वि. विष्णोपनिषत्, स्मा. वि. मधुविद्या.

इयत्तिका शंकुन्तिका सका जघास ते विपम् ।
 सो चिन्नु न मराति नो वयं मरामारे अस्य
 योजनं हरिष्ठा मधु त्वा मधुला चकार ॥ १-१९१-११ ॥
 त्रिः सप्त विष्णुलिङ्गका विपस्य पुष्पमक्षन् ।
 ताश्चिन्नु न मरन्ति नो वयं मरामारे अस्य
 योजनं हरिष्ठा मधु त्वा मधुला चकार ॥ १-१९१-१२ ॥

रत्न ९० वें

अगस्त्य-ऋषि, अप्ठणसूर्य-देवता, महावृहती-छंद.
 नवानां नवनीनां विपस्य रोपुंशीणाम् ।
 सर्वासामग्रभं नामारे अस्य
 योजनं हरिष्ठा मधु त्वा मधुला चकार ॥ १-१९१-१३ ॥

रत्न ९१ वें

अगस्त्य-ऋषि, अप्ठणसूर्य-देवता, अनुष्टुप्-छंद.
 त्रिः सप्त मयुर्यैः सप्त स्वसारो अग्रुवः ।
 तास्ते विपं वि जधिरं उदकं कुम्भनीरिव ॥ १-१९१-१४ ॥
 इयत्तकः कुम्भकस्तकं भिनन्नपदमना ।
 ततो विपं प्र वावृते पराचीरनु संवतः ॥ १-१९१-१५ ॥
 कुम्भकस्तदं ब्रवीद्विरेः प्रवर्तमानकः ।
 वृथिकस्पासं विपमंसं वृथिक ते विपम् ॥ १-१९१-१६ ॥

श्री. वि. विष्णोपनिषत्, स्मा. वि. विष्णोपनिषत्.

रत्न ८९ वें

कलालाभ्या जरी दाहचा बुधला टेवावा त्याप्रमाणे मी या सूर्यमंडळात हे विप टेवून देतो. असें केल्याने तो देव तर मरत नाहीच आणि आम्हीहि पण मरणार नाही. कारण पिवळ्या घोड्यावर बसलेला तो सूर्य, जरी दूर असला तरी, त्या विवाला तो गाठणारच. हे विपा ! निर्विपकारिणी या मधुविद्येने तुझे अमृतच कडून टाकले ! (१-१९१-१०) त्या छोट्याशा कपिजलीने तुझे विप पार लाऊन टाकले. ती तर मरणार नाहीच. आणि आम्हीहि पण मरणार नाही. पिवळ्या घोड्यावर बसलेला तो सूर्य त्या विवाला गाठणारच. हे विपा ! या मधुविद्येने तुझे अमृत बनवून सोदले ! (१-१९१-११) एकवीस पाकोळ्या असलेले पक्षी माझ्या विपाचा वाढता जोर कमी करोत ! त्या तर मरणार नाहीतच, त्याचप्रमाणे आम्हीहि पण मरणार नाही. कारण पिवळ्या अश्यावर बसलेला सूर्य त्या विवाला गाठून दूर नेता झाला. हे विपा ! मधुविद्येने पार तुझे मधुर अमृत कडून टाकले ! (१-१९१-१२)

. रत्न ९० वें

विपाचा नाश करणाऱ्या त्या नभ्याणव नद्या, त्या सर्वांचा मी नामो-
भ्रंश करतो. पिवळ्या घोड्यावर बसलेला तो सूर्य त्या विवाला गाठून दूर नेता झाला. हे विपा ! मधुविद्येने तुला मधुर अमृत बनविले ! (१-१९१-१३).

रत्न ९१ वें

एकवीस मयूरी व सात वाहणाऱ्या नद्या या सर्व मिळून, हे शरीरा ! तुझ्यातील विप खीने पागरीतून पाणी न्यावे त्याप्रमाणे तुझ्यातून घेऊन जावोत ! (१-१९१-१४) तो उदानठा मुंगूस तुझे विप हरण करो ! नाही तर मां त्याला दगडांने चेंचून पार मारून टाकीन. अतएव तें मांस शरीरातील विप आता उतार पावो ! आणि कोठे तरी दूर निघून जावो ! (१-१९१-१५) अंगल्याभ्या आशेकडून मुंगूस पर्वतामधून बाहेर घेऊन म्हणाला की, हे विचवाचें विप अगदीं दुर्बल आहे. हे विचवा ! तुझे विप अगदींच लेंचेंपेवें आहे ! (१-१९-१६)

रत्न ९२ वें

मा विभेर्न मरिष्यसि परिं त्वा पामि सुवर्तः ।
घनेन हन्मि वृद्धिकमर्हि दण्डेनार्गतम् ॥

(खिल २-१)

आदित्यरथवेगेन विष्णुबाहुवलेन च ।
गरुडपक्षनिपातेन भूमि गच्छ महार्यशाः ॥

(खिल २-२)

गरुडस्य पातमात्रेण त्रयो लोकः प्रकंपिताः ।
प्रकम्पिता मही सर्वा सशैलवनकानना ॥

(खिल २-३)

गगनं नष्टचन्द्राकं ज्योतिषं न प्रकाशते ।
देवता भयभीताश्च मारुतो न प्लवार्यति ॥

(खिल २-४)

भो सर्प भद्र भद्रं ते दूरं गच्छ महाविप ।
जन्मेजयस्य यज्ञान्ते आस्तीकवचनं स्मर ॥

(खिल २-५)

आस्तीकवचनं श्रुत्वा यः सर्पो न निवर्तते ।
शतधा भिद्यते मूर्ध्नि शिशुर्वक्षफलं यथा ॥

(खिल २-६)

नर्मदायै नमः प्रातर्नर्मदायै नमो निशि ।
नमो अस्तु नर्मदे तुभ्यं त्राहि मां विपसर्पतः ॥

(खिल २-७)

हे विषबाधित मनुष्या ! भिळं नकोस ! तूं काहीं मरत नाहीस ! कारण मी तुझे सर्व बाजूंनी रक्षण करीत आहे. जाड व मरीच काठीने मी विचवास माहन डार करीत आहे. त्याचप्रमाणें सापासहि माहन टाकीत आहे (१-१९१-खिल. २-१).

सुकीर्तिमान् असा तूं सूर्याच्या रथवेगानें, विष्णूच्या बाहुबलानें आणि गरुडाच्या पक्षगतीने तूं आतां मूर्खीवर जा. (१-१९१-खिल. २-२).

गरुडाचे पंख हलू लागले म्हणजे तीनहि लोक हादरू लागतात. त्याचप्रमाणें पर्वत व अरण्ये यांसहि ही सर्व पृथ्वी कंपायमान होते (१-१९१-खिल. २-३).

आकाशांत चंद्र-सूर्य दिसेनासे होतात. ग्रहनक्षत्रे निष्प्रम बनतात, देवता मयमीत होतात आणि वायु वाहीनासा हातो ! (१-१९१-खिल. २-४).

हे मल्या सर्वा ! तुझे कल्याण असो ! हे महाविषा, तूं दूर जा ! जनमेजयाच्या सर्पसत्राच्या शेवटीं झालेले आस्तिकवचनानें स्मरण कर ! (१-१९१- खिल. २-५).

आस्तिकाचें वचन ऐकून जो साप परत फिरत नाही, त्याच्या डोव्याचे निरुलेख्या सिताफळाप्रमाणें शतबा तुकडे तुकडे होवोत ! (१-१९१-खिल. २-६).

नर्मदेला प्रातःकाळीं नमस्कार असो ! नर्मदेला रात्री नमस्कार असो ! हे नर्मदे ! तुला माझा नमस्कार असो ! तूं माझे विपारी सापापासून रक्षण कर (१-१९१-खिल. २-७).

यो ज॒रत्का॑रुणा जा॒तो ज॒रत्की॑र्वा म॒हाय॑शाः ।
तस्य॑ स्म॒रामि॑ भद्रं ते द॒रं ग॑च्छ म॒हावि॑य ॥

(खिल २-८)

असि॑तिं चा॒र्यसि॑द्धिं च सुनी॑तिं चापि॒ यः स्मरे॑त् ।
दि॒वा वा यदि॑ वा रा॒त्रौ ना॒स्य सर्प॑भयं भवेत् ॥

(खिल २-९)

अग॑स्ति॒र्माध॑वश्चै॒व मु॒चुकु॑न्दो म॒हामु॑निः ।
कपि॑लो मु॒नि॑रा॒स्तीकः॑ प॒ञ्चै॑ते सुख॒शायि॑नः ॥

(खिल २-१०)

जो साय जरत्कारूपासून जरत्कन्येचे ठिकाणी जन्मला आहे त्यांचे मी स्मरण करतो, हे मदाविषा ! तुम्हें कल्याण असो ! तू दूर चाकता हो ! (१-१९१ खिल. २-८).

असिति, अर्थसिद्धि, व सुनीति यांचे जो स्मरण करतो त्याला रात्री अगर दिवसा सर्वांचे भय नाहीं ! (१-१२१-खिल. २-९).

अगस्ति, माषव, मुत्तुकुंद, कपिलमहामुनि व आस्तिक मुनि हे पांच मुखानें शौर्यगार आहेत (१-१९१ खिल. २-१०).

मंडल पहिलें समाप्त





मण्डल दुसरें

रत्न ९३ वें

अङ्गिरसं गृहसमद-ऋषि, भस्मि-देवता, जगती-ऋद
 त्वमग्ने शुभिस्त्वर्मा शुशुक्षणिस्त्वमद्भ्यस्त्वम-श्मनुस्वपि ।
 त्वं वनेभ्यस्त्वमोर्षधीभ्यस्त्वं नृणां नृपते जायसे शुचिः ॥

॥ २-१-१ ॥

श्री. वि. प्रातःनुवाक; उपाकरण-उत्सर्जन. स्मा. वि. भस्मिष्क.

त्वमग्ने होत्रं तर्ष्य पीत्रमस्त्वियं तर्ष्य नेष्टुं त्वमग्निर्दत्तायतः ।

तर्ष्यं प्रशास्त्रं त्वमग्नीयसि ब्रह्मा चासि गृहपतिथ नो दमे ॥

॥ २-१-२ ॥

(मराठी भावार्थ)

रत्न ९३ वें

हे लोकाधिप अग्निदेवा, जेव्हा तू प्रति दिवशीं यातायं मथनद्वारा यज्ञ-
 गृहीत जन्म पायतोस, तेव्हा तू सर्वं बाजूंनीं तेजःपुंज असान्च जन्मतः अस-
 तोस. त्याचप्रमाणें तू आकाशस्थ उदकापासून, कठीण पाषाणापासून किंवा
 निविड भरण्यापासून अथवा वनस्पतीपासूनहि जन्म पावत असतोस, (२-
 १-१) हे अग्ने ! आमच्या घरातील यज्ञाचें हांत्रकर्म हें तुझेंच म्हणजे
 ब्रजघाटीच आहे, पीत्रकर्म व ऋषिजकर्महि तुझेंच आहे. तर्ष्येच नेष्टुकर्महि
 तुझेंच असून, आग्निघाचा मानहि पण तुझाच आहे, यज्ञमानाच्या यज्ञा-
 तील प्रशास्त्रकर्महि तुनेकडेच असून, अश्वयुंचा अधिकार राजविषाराहि
 पण तूंच आहेस. त्याचप्रमाणें ब्रह्माहि तूंच आणि गृहपतिदि पण तूंच
 आहेस (२-१-२).

त्वमग्ने इन्द्रो वृषभः सतामसि त्वं विष्णुरुहगायो नमर्यः ।
 त्वं ब्रह्मा रयिविद्भङ्गणस्पते त्वं विधतः सचसे पुरंध्या ॥

॥ २-१-३ ॥

त्वमग्ने राजा बरुणो धृतव्रतस्त्व मित्रो भवसि दस्म ईदधः ।
 त्वमधेना सत्पतिर्यस्य संमुजं त्वमंशो विदधे देव भाजयुः ॥

॥ २-१-४ ॥

त्वमग्ने त्वष्टा विधने सुवीर्यं तव भ्रावो मित्रमहः सजात्यम् ।
 त्वमाशुहेमा ररिषे स्वश्व्यं त्वं नरा शर्धो असि पुरुवसुः ॥

॥ २-१-५ ॥

त्वमग्ने रुद्रो अमुरो महो दिवस्त्वं शर्धो मारुतं पृक्ष ईशिषे ।
 त्वं वार्तेररुणैर्योसि शंगयस्त्वं पूषा विधतः पांसि नु त्मना ॥

॥ २-१-६ ॥

त्वमग्ने द्रविणोदा अंकृते त्वं देवः संविता रत्नधा असि ।
 त्वं भगो नृाते वस्व ईशिषे त्वं पायुर्दमे यस्तेऽविधत् ॥

॥ २-१-७ ॥

त्वमग्ने दम आ विस्पति विशरत्वा राजानं सुविश्रमृञ्जते ।
 त्वं विश्वानि स्वनीक पत्यसे त्वं सहस्राणि शता दश प्रति ॥

॥ २-१-८ ॥

हे अग्ने ! सृजनाचें मनोरथ पूर्ण करणारा जो इन्द्र तो इन्द्र देवहि तूंच आहेस ! बहुजनस्तुत व परमपूज्य असा जो विष्णु तो विष्णु देवहि तूंच आहेस ! हे मंत्ररक्षक ब्रह्मणस्पते ! तूं मनवेत्ता असा ब्रह्मा आहेस. हे विविध कर्मधारक अग्ने ! तू विविधस्तोत्रांनी भक्तजनांकडून स्तविला जातोस (२-१-३). हे अग्ने ! व्रतनियमाचें पालन करणारा राजा जो ब्रह्मण, तो तूंच आहेस ! शत्रुसदारक व प्रसंछनीय असा जो मित्र तो देवहि तूंच आहेस ! सृजन-रक्षक आर्यमाहि तूंच असून, सूर्य-मंडलावरचा अंशुनामक देवहि पण तूंच आहेस ! अतएव, हे देवा ! तू आमच्या यज्ञांत फळ देणारा हो ! (२-१-४). हे अग्ने ! उपासकांना पराक्रमी पुत्र देणारा त्वष्टा देवहि तूंच आहेस ! जीं काय स्तोत्रे आहेत तीं सर्वं तुझीच आहेत. हे दितकर प्रकाशसंपन्न अग्निदेवा ! तू आमच्या बंधु-त्वाचा स्वीकार कर. शीघ्र प्रेरणा देणारा तू आम्हास उत्तम घोष्यांनी युक्त अशी सुंदर संपत्ति देतोस. आणि ऐश्वर्यसंपन्न असा तूंच लोकांचे बलहि आहेस (२-१-५). हे अग्ने ! त्रैलोक्यातील शत्रूंचें निर्दालन करणारा बलवान रुद्र देवहि तूंच आहेस ! मरुतांचें वायुरूप बलहि पण तुझेंच आहे ! यज्ञातील हविरसाचा अधिनतिहि तूंच ! म्हणून मंगलघाम असा तूं वायुसदृश अशा अरुणकांति अक्षावर आरूढ होऊन आमच्या यज्ञ-स्थानाप्रत येतोस आणि सर्वपोषक पूषा होऊन स्वयंस्फूर्तीनें यजमानांचे तूंच परिपालन करतोस (२-१-६). तुला पूजनाचेनादिद्वारे अलंकृत करणाऱ्या भक्तीना द्रव्य देणारा द्रविणोदा देव तो तूंच आहेस ! उत्तमोत्तम संपत्ति धारण करणारा सधिता देवहि तूंच आहेस ! हे लोकपालक अग्ने ! तूं भगदेव असून, भक्तीना संपत्ति देण्यास तूंच सर्वसमर्थ आहेस ! आणि त्याचप्रमाणे वेदीवर जो तुझी भक्तिपूर्वक उपासना करतो, त्याचा तूं सर्व-प्रकारे संरक्षकहि पण होतोस ! (२-१-७). हे अग्ने ! सर्व आर्यजन तुझी घरांत स्थापना करून पूजा-अर्चादि सत्कर्मांनीं तुला प्रसन्न करतात. कारण कीं, देवा ! तूं कातिमान व बुद्धिमान आहेस. हे तेजःपुत्र अग्ने ! तूं यज्ञातील सर्व हविरसाचा स्वामी आहेस. तथाच ददांनीं, संभरांनीं, नग्ने तर हजारानीं मौल्यवान वातु भक्तीना यहाल करणारा असा मोठा उदारदाताहि पण तूंच आहेस ! (२-१-८).

त्वामग्ने पि॒नर॑मिष्टि॒भिर्न॑र॒स्त्वां भ्रा॒त्राय॑ श॒म्या॒ तनुरु॑चम् ।
 त्वं पु॒त्रो भ॑व॒सि॒ यस्तेऽवि॑ध॒त्त्वं सखा॑ सु॒शेवः॑ पा॒स्याधृ॑यः ॥

॥ २-१-९ ॥

त्वम॒ग्न ऋ॒भुरा॒के न॑म॒स्य॑ ई॒स्त्वं वा॒जस्य॑ क्षु॒मतो॑ रा॒य ई॒शिपे॑ ।
 त्वं वि॒ भा॒स्यनु॑ दक्षि॒ दा॒वने॒ त्वं वि॒शि॒क्षुर॑सि॒ यज्ञ॑मा॒तनिः॑ ॥

॥ २-१-१० ॥

त्वम॒ग्ने अ॒दि॒तिर्दे॒व दा॒शुपे॑ त्वं हो॒त्रा भा॑र॒ती व॑र्ध॒से गि॒रा ।
 त्वमि॒च्छा श॒तहि॑मा॒सि दक्ष॑से॒ त्वं वृ॒त्रहा॑ व॒सुप॑ते॒ सर॑स्वती ॥

॥ २-१-११ ॥

त्वम॒ग्ने सु॒भृत॑ उ॒त्तमं॑ व॒यस्तव॑ स्पा॒र्हे व॑र्ण॒ आ सं॒दशि॑ श्रियः ।
 त्वं वा॒जः प्र॒तर॑णो बृ॒हन्न॑सि॒ त्वं र॒यिर्व॑हु॒लो वि॒स्रत॑स्पृथुः ॥

॥ २-१-१२ ॥

त्वाम॒ग्न आ॒दित्या॑स॒ आ॒स्यं॑ ई॒त्वां जि॒ह्वा शु॒चय॑श्चक्रिरे क॒वे ।
 त्वां रा॑ति॒पाचो॑ अप्व॒रेषु॑ स॒ध्विरे॒ त्वे दे॒वा ह॒विर॑द॒न्त्याहु॑तम् ॥

॥ २-१-१३ ॥

त्वे अ॒ग्ने वि॒धे अ॒मृता॑सो अ॒द्रुहं॑ आ॒सा दे॒वा ह॒विर॑द॒न्त्याहु॑तम् ।
 त्वया॒ मर्ता॑सः स्व॒दन्त॑ आ॒सृति॑ त्वं ग॒र्भो वी॒रुधा॑ ज॒ज्ञिरे॒ शुचिः॑ ॥

॥ २-१-१४ ॥

हे अग्निदेवा ! पित्याप्रमाणें पालन करणाऱ्या तुझे यजमान लोक यज्ञ-
 पागादिकांनी पूजन करतात. त्याचप्रमाणें शरीरांत राहून प्रकाशणाऱ्या अशा
 तुला भ्रातृत्वाकरिता यजनादिकांनी प्रसन्न करतात. हे अग्ने ! जो तुशी
 विधिपूर्वक आराधना करतो त्याचें तूं पुत्राप्रमाणें परिपालन करतोस आणि
 मित्राप्रमाणें हितकारक व सुखकारक होऊन, भक्तांचें दृढभावानें संरक्षणहि
 पण करतोस (२-१-९). हे अग्निदेवा ! तूं ऋमुप्रमाणें मेवाची असून
 स्तोत्रादिकांनी पूजनीय आहेस ! तूं जगप्रसिद्ध अग्नाचा व संपत्तीचा स्वामी
 आहेस ! अंधःकाराचा नाश करण्यासाठीं तूं समिधादि लाकडें लाऊन
 शगशगीत प्रकाश देतोस. भक्ताकरितां तूं यज्ञ सिद्धीस नेतोस आणि त्यानें
 फलहि त्यांना अर्पण करतोस (२-१-१०). हे अग्निदेवा ! तूं वज्र-
 मानाला अदितीप्रमाणें परिपालन करणारा आहेस ! त्याचप्रमाणें तूं होत्रा
 आणि भारती असून रघुतीनें संबर्धन पावतोस; तूं अपरिमित काल टिकून
 राहणारी इळा (भूमि) असून, यजमानास दान देण्यास तूंच समर्थ
 आहेस. हे वसुपते ! वृत्रहंताहि तूंच आणि सरस्वतीहि पण तूंच आहेस !
 (२-१-११). हे अग्ने ! सुप्रष्ट अशा तूं उत्तमोत्तम अन्न देणारा आहेस.
 तुझ्या स्पृहणीय व प्रेक्षणीय अशा रक्तशुभ्रवर्ण सुंदर कार्तीत मोठें ऐश्वर्य
 आहे. तूं अन्न प्राप्त करून देणारा व पापांतून तारण करणारा असून
 योर महात्मा आहेस ! तसाच तूं अपार संपत्तिमान् असून तुझी कीर्ति
 दिगंत पसरली आहे (२-१-१२). हे अग्ने ! आदितिपुत्र इन्द्रादि देवांनीं
 तुला आगळें मुख केलें आहे ! हे ऋवे ! त्याचप्रमाणें त्या तेजस्वी देवांनीं
 तुला आवली जिह्वाहि केली आहे ! म्हणून उदारवी देव यज्ञांत तुझीच
 प्रतीक्षा करतात आणि तुझ्या ठायीं अर्पण केलेलें हविरन्नच भक्षण करतात,
 (२-१-१३). हे अग्ने ! सर्व अमर व निर्वैर असे देव त्यांना उरेशान
 हवन केलेला हविर्माव तुझ्याच मुस्तानें भक्षण करतात. मर्त्यमानवहि तुझ्याच
 पाहाण्यानें रसात्मक अग्नाचा आश्वाद घेतात. शुद्ध अन्नपारा तूंच वृक्षला-
 दिकांच्या पोटांत राहून सर्व प्रकारचें अन्न उत्पन्न करतोस (२-१-१४).

त्वं तान्सं च प्रति चासि मज्जनाग्ने सुजात प्र च देव रिच्यसे ।
पृक्षो यदन्नं महिना वि ते भुवदनु धावापृथिवी रोदसी उमे ॥

॥ २-१-१५ ॥

ये स्तोतृभ्यो गोअप्रामश्चपेशसमग्ने रातिमुपसजन्ति सूर्यः ।
अस्माञ्च तांश्च प्र हि नेपि वस्य आ बृहद्ददम विदथै सुवीराः ॥

॥ २-१-१६ ॥

रत्न ९४ वें

शूत्समद-ऋषि, अग्नि-देवता, जगती-छंद.

यज्ञेन यर्धत जातवेदसमग्नि यंजध्वं हविषा तना गिरा ।
सामिधानं सुप्रयसं स्पर्णरं द्युक्षं होतारं वृजनेषु धूर्पदम ॥

॥ २-२-१ ॥

श्रौ. वि. प्रातरनुवाक; अश्विनशाख.

दा नो अग्ने बृहतो दाः सहस्रिणो दुरो न वाजं श्रुत्या
अपां वृधि । प्राची धावापृथिवी ब्रह्मणा कृधि
स्वर्णं शक्रमुपसो वि दिद्युतुः ॥ २-२-७ ॥

उभयासो जातवेदः स्याम ते स्तोतारो अग्ने सूर्यश्च
शर्मणि । वस्यो रायः पुरुश्चन्द्रस्य भूर्यसः प्रजावतः
स्वपत्यस्य शग्धि नः ॥ २-२-१२ ॥

हे अग्ने ! शक्तिरूपाने तूं सर्व देवांशी मिळून असतोस, आणि त्याच वेळेस त्यांच्यापासून तूं स्वतंत्रहि पण राहतोस, हे मुजात अग्निदेवा ! सर्व देवांहून तूं सामर्थ्याने श्रेष्ठ आहेस, कारण तुला अर्पण केलेले हविरत्न तुझ्या प्रमावाने सर्व द्यावापृथ्वीभर पसरून राहते (२-१-१५). हे अग्ने ! जे शहाणे यजमान आम्ही स्तोत्रजनांना गद्याश्वादि पशु दक्षिणा म्हणून देतात त्यांना व त्यांच्याबरोबरच आम्हीलाहि तू स्वर्गासारख्या श्रेष्ठ स्थानाप्रत ने, वीरपुत्रादिकांनी युक्त होतसाले आम्ही पशुघालेत तुझ्या योर महिमा स्तोत्ररूपाने सदैव गात राहू (२-१-१६).

रत्न ९४ वें

अहो ऋत्विज हो ! सर्व वस्तुजाताने ज्याला शान आहे अशा अग्नि-देवाला तुम्ही संवर्धन करा ! त्यास पुरोडाशादि हवि अर्पण करून व विस्तृत स्तोत्रे गाऊन त्यास आराधन करा ! तो देव म्हणजे अत्यंत प्रबल, शोभनाय, पशुस्तुत, तेजस्वी, होमसंपादक व बलदायक असा आहे ! (२-२-१). हे अग्निदेवा ! तूं आम्हाला गद्याश्वादि पशूंनी संपन्न अशी पार मोठी संपत्ति दे ! आणि हजारांनी पुत्रपौत्र व चाकरनोकर आम्हास लाभतील असे कर ! तुझी कीर्ति सर्वत्र वाढावी म्हणून तू आम्हालाही भवाचा दरवाजा उघड, आणि मार्गनेने द्यावापृथिवी आम्हास अनुकूल होतील असे कर, तेजस्वी अशा तुला उपकाल सुप्रकाशित करोत ! (२-२-७). हे जातवेद अग्निदेवा ! तुझे स्तुतिस्तोत्र गाणारे आम्ही ऋत्विज व तसाच हा आमचा मेघावी यजमान असे आम्ही उभयता तुझ्या कृपेने सुखात राहावे असे घटो ! आणि तूं आम्हास उत्तम घरदार, गाईधोडे इत्यादि पशु, विपुल संपत्ति, दासभ्रात्यादिकांचा मोठा परिवार व अनेक पुत्रपौत्रादि संतति यांचा मोठा लाभ करून दे ! (२-२-१२).

रत्न ९५ वै

शूरासमद-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद.

घृतं मिमिक्षे घृतमस्य योनिर्घृते श्रितो घृतम्बस्य धाम ।

अनुप्रथमा वह मादयस्व स्वाहाकृतं वृषभ वक्षि ह्यन्यम् ॥

॥ २-३-११ ॥

श्रौ. वि. (पञ्च) आप्रीसूक्त.

स्मा. वि. घृतस्तान्.

रत्न ९६ वै

शूरासमद-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद.

यो जात एव प्रथमो मनस्वान्देवो देवान्कर्तुना पर्यभृपत् ।

यस्य शुष्माद्रोर्दसी अम्यसेता नृगस्य मन्हा स जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-१ ॥

श्रौ. वि. (अभिप्लवक) निष्केवल्यशास्त्र.

स्मा. वि. इन्द्रसूक्त.

यः पृथिवीं व्यथमानामर्दहृषः पर्वतान्प्रकुपितो अरम्गात् ।

य अन्तरिक्षे विममे वरीयो यो धामस्तन्नात्स जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-२ ॥

यो हस्वाहिमरिणात्सु सिन्धुन्यो गा उदाजदपथा वलस्य ।

यो अरमनोरन्तरग्निं जजाने संवृक्समत्सु स जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-३ ॥

येनेमा विश्वा च्यवना कृतानि यो दासं वर्णमधरं गुहाकः ।

अत्रीव यो जिगीषो लक्षमादर्दर्यः पुष्टानि स जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-४ ॥

य स्मा पृच्छन्ति कुह सेति घोरमुतेमाहुर्नपो अस्तीत्येनम् ।

सो अर्यः पुष्टीर्विजइवा मिमाति श्रदस्मै धत्त स जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-५ ॥

मी ह्या अग्नीमर्थें घृत सिंचन करतों. कारण घृत हें ह्याचें उत्पत्तिस्थान आहे. उत्पन्न झाल्यावर घृतामर्थेंच तो आश्रय करून राहतो आणि घृत हेंच त्याचें तेज आहे. हे कामपूरक अग्निदेवा ! आमच्या हविर्भागा प्रदण करण्यासाठी तू देवांना बोलावून आण आणि त्यांना सतृप्त कर. स्वाहा म्हणून भर्षण केलेला हा हविर्भाग तू देवांना नेऊन पांचता कर (२-३-११).

जन्मल्याबरोबर जो देवांतला प्रमुख, पराक्रमी व तेजस्वी देव बनला, स्वतःच्या पराक्रमाच्या योगानें जो सर्व देवांना भूषणभूत झाला, ज्याचा प्रचंड पराक्रम पाहून द्यावा-पृथ्वी ही भवानें कंपायमान झाली, व जो आपल्या बलाच्या मदिर्यानें युक्त आहे तोच, हे लोक हो, इन्द्र होय ! (मी नव्हे) (२-१२-१). ज्यानें बळमळणाऱ्या पुरवीला सावरून रियर केलें, इकडे तिकडे इलणाऱ्या पर्वतांस जेवल्या तेंपें रोखून धरलें, ज्यानें हें विशाल अंतरिक्ष निर्माण केलें आणि युक्तीकाला आधार दिला तोच, हे जनहो ! इन्द्र होय ! (मी नव्हे), (२-१२-२). ज्यानें अहीला मारून सप्तसिंधूना मोकळें केलें, ज्यानें बलासुराच्या बंदिशाळेंत टाऱ्ण ठेविलेल्या गायी बंधमुक्त केल्या, ज्यानें आवृत मृदु अशा मेघांत विद्युद्रप अग्नि उत्सृज केला, आणि संग्रामांत जां शत्रूंचा सप्पा उद्विष्टा, तोच हे लोक हो ! इन्द्र होय ! (मी नव्हे) (२-१२-३). ज्यानें ही नक्षर भुवनें रियर केली, ज्यानें जांच अशा दास व असुर जातीचा घुव्वा उडवून त्यांना गुहेंत डावून ठेविलें, व्याघ सावज पकडतो. त्याप्रमाणें ज्यानें शत्रूंचे जय मिळवून त्यांची सपत्ति छुटून काढ केली, तोच, हे लोक हो ! इन्द्र होय ! (२-१२-४). शत्रुघातक असा तो उग्र इंद्र आहे तरी कोठें ! अर्थात् तो नाहींच ! असें त्याला न ओळखणारे काहीं अधद लोक त्याच्याविषयी संशयोद्धार उघड काढीत असतात. पण पदयांचा गवा ज्याप्रमाणें सृष्ट उघडून लावावा त्याप्रमाणें जो शत्रूंची गवाश्वादिक संपत्ति संपूर्ण नाश करून टाकतो त्याच्याच ठिकाणीं तुम्ही वट विश्वास ठेवा ! कारण तोच, हे लोक हो ! इन्द्र होय ! (२-१२-५).

यो रघस्यं चोदिता यः कृशस्य यो ब्रह्मगो नार्धमानस्य फीरेः ।
युक्तप्राञ्जो योऽविना सुशिप्रः सुनसोमस्य स जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-६ ॥

यस्याश्वातः प्रदिशि यस्य गात्रो यस्य प्रामा यस्य विश्वे रथातः ।
य मयै य उपसं जजान यो अपा नेता स जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-७ ॥

यं क्रन्दसी संयनी विन्द्येते परेऽर्ध उभया अमिघ्राः ।
सुमानं विद्रथमातस्यिवासा नाना ह्वेते जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-८ ॥

यस्मान्न ऋते विजयन्ते जनामो यं युष्यमाना अवसे ह्वन्ते ।
यो विश्वस्य प्रतिमानं पभूथ यो अप्युन्युत्स जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-९ ॥

यः शश्वतो मद्येनो दधानानमन्यमानाञ्छवी जपानं ।
यः शथेते नानुददाति शृष्या यो दस्योर्दन्ता स जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-१० ॥

यः शम्बरं पर्वनेषु क्षियन्तं चत्वारिंशं शरपन्वविन्दत् ।
ओजायमानं यो अर्हि जपान दानु शयानं स जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-११ ॥

यः सुतरदिनवृषभस्तुविष्मान्वायुं जस्तने सप्त सिन्धून् ।
यो रीहिगमस्तुं द्रजं बाहृषामारोर्दन्तं स जनासु इन्द्रः ॥

॥ २-१२-१२ ॥

श्रीमान् असो वा दरिद्र असो, कीर्तन करणारा ब्राह्मण असो, वा
 वाचक असो, या सर्वानाच जो घनाविपर्या प्रेरणा करतो आणि त्याच-
 प्रमाणे सोमरस काढण्याकरिता प्रावे (सोम कुटण्याचे दगड) जुळवून
 ठेवणारा आणि कुटलेला सोमरस गाळून स्वच्छ करणारा अशा दोघांचेहि
 जो रक्षण करतो, तोच हे जन हो, इन्द्र होय ! (२-१२-६).
 ज्याच्या आर्सेत सर्व अश्व व सर्व गावी राहतात आणि ज्याच्या आर्सेत
 सर्व लोक आणि सर्व रथी वीर वागतात, ज्याने मूर्ख उत्पन्न केला व उपेसहि
 जन्म दिलो व जो उदकाचा प्रेरक आहे, तोच हे लोकहो ! इन्द्र होय !
 (मी नव्हे) (२-१२-७), गंभीर सिंहाजर्जना करणारे व एकमेकांस
 जाऊन भिडलेले असे एकमेकांचे शत्रुत्व करणारे उभय पक्षाचे सैनिक
 लोक ज्याचा सारखान्च धावा करतात व रथांत बसलेले उभय बाजूचे
 वीरहि आपल्याकडे येण्यासाठी ज्यास हाक मारतात, तोच, हे लोक हो,
 इन्द्र होय ! (२-१२-८). ज्याच्याशिवाय लढाईत जय मिळू शकत
 नाही, रणात गुंतलेले वीर आपल्या रक्षणासाठी ज्याचा धावा
 करतात, जो या विश्वाचा प्रतिनिधि आहे आणि जो अचळ अस-
 लेल्यालाहि चाळवितो तोच, हे लोकहो ! इन्द्र होय ! (२-१२-९).
 जो महापातक्यांना व अष्टल इन्द्रनिन्दक नास्तिकाना वज्राने ठार
 मारता झाला, बदाईस्तोरांना जो कुशारकी मारू देत नाही व जो दस्यूचा
 संहारकता आहे, तोच हे जनहो इन्द्र होय ! (२-१२-१०).
 ज्याने पर्वतामध्ये दडून बसलेल्या शंवराला चाळिसान्या वर्षी शोधून
 काढले व ज्याने पट्टनच पराक्रम गाऊवू पाहणाऱ्या त्या दानवाची मुंढी
 वळली तोच, हे लोकहो ! इन्द्र होय ! (२-१२-११). जो
 विविध प्रकारच्या सप्त रश्मींनी युक्त आहे, जो अभीष्टवर्षक आणि
 सप्तान्च जो बलवानहि आहे, ज्याने गंगादि सप्त नद्यांचे प्रवाह वाहते केले,
 आणि ज्याने स्वर्गावर चालून जाणाऱ्या रीहिणेवाला आपल्या बज्रबाहुंनी
 ठार मारले; तोच हे लोक हो, इन्द्र होय ! (२-१२-१२).

चावां चिदस्मै पृथिवी नमेते शुष्माधिदस्य पर्वता भयन्ते ।
 यः सोमिपा निचिंतो वज्रबाहुर्यो वज्रदस्तः स जनासु इन्द्रः ॥
 ॥ २-१२-१३ ॥
 यः सुन्वन्तमवति यः पचन्तं यः शंसन्तं यः शंशमानमुती ।
 यस्य ब्रह्म वर्षेनं यस्य सोमो यस्येदं राधः स जनासु इन्द्रः ॥
 ॥ २-१२-१४ ॥
 यः सुन्वते पचते दुप्र आ चिद्वाजं दर्दधिं स किटांसि सत्यः ।
 ययं तं इन्द्र विषद्वे प्रियासः सुवीरासो विदयमा वदेम ॥
 ॥ २-१२-१५ ॥

रत्न ९७ वै

शुष्ममद-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद.

प्र धा न्वरय महतो महानिं स्या सत्यस्य करणानि वोचम् ।
 त्रिकटुकैस्वपिवासातस्यास्य मद् अटिमिन्द्रो जघान ॥
 ॥ २-१५-१ ॥

श्री. वि. (दशरात्र) अष्टाषाकशास्त्र. रमा.वि. इन्द्रमूक.

अयंसे चामस्तभायद्ब्रह्मन्तुमा रोदसी अपृणदन्तरिक्षम् ।
 स धारयत्पृथिवी पप्रथञ्च सोमस्य ता मद् इन्द्रधकार ॥
 ॥ २-१५-२ ॥

सद्येव प्राचो वि मिमाय मानुर्वजेण खान्यत्पृणलदीनाम् ।
 वृथा सृजत्पथिमिर्दधिपापिः मोमस्य ता मद् इन्द्रधकार ॥
 ॥ २-१५-३ ॥

स प्रोवोद्ब्रह्मन्तरिगायो दग्भीनेर्विधमधामायुधमिद्रे अमी ।
 सं गोभिरक्षैरसृजदर्थेभिः सोमस्य ता मद् इन्द्रधकार ॥
 ॥ २-१५-४ ॥

ज्याला द्यावा-पृथिवी नमून असतात, ज्याच्या प्रतापाला पर्वतहि भिऊन राहतात, जो सोमरस प्राशन करतो, ज्याचे बाहू बज्रासारखे कठीण आहेत आणि ज्याच्या हातांत बज्र आहे, तोच, हे लोकहो, इन्द्र होय! (२-१२-१३). जो सोमरस काढणाऱ्यांचे संरक्षण करतो, तसेच हविरघ्न तयार करणाऱ्यांचे, स्तुतिरतोत्र गाणाऱ्यांचे, आणि गुणसंकीर्तन करणाऱ्यांचेहि जो संरक्षण करतो आणि स्तोत्रगान हे ज्यास आनंदकर व सोम व हविरदान हे ज्यास उद्दास-प्रद आहे तोच, हे लोकहो, इन्द्र होय ! (२-१२-१४). हे इन्द्रदेवा ! तू पुंभर आहेस ! तरी सोमरस व हविरघ्न तयार करून तुला अर्पण करणाऱ्या भक्ताला तू सागर्ष्यसंपन्न करतोस. तू खरोखर सत्य स्वरूप आहेस. तर देवा ! आम्ही आमच्या पुत्रपौत्रादिकांसहित सदैव तुझ्या सुपसल मर्जात राहून तुझे अखंड नामसंकीर्तन करीत रहावे असे घटो ! (२-१२-१५).

रत्न ९७ वें

या प्लेष्ट इन्द्रदेवाने योर पराक्रम व त्याचप्रमाणे त्या सत्यस्वरूपी मगवंताच्या सत्यकथा यांचे मी आतां वर्णन करतो. 'त्रिकटुक' नावाच्या अभिप्लवह यज्ञात पिळून तयार केलेल्या सोमरसाने इन्द्राने पान केले आणि त्याच्या हर्षोन्मादात अहीला पमलोक दाखविला ! (२-१५-१). निराधार अशा तुलोकाळा आकाशात आधार देऊन त्याने शिपर केले ! विशाल आकाश व द्यावा-पृथ्वी यांना आपल्या तेजाने भरून सोडले ! आणि पृथ्वीला घारण करून तिचा विस्तार केला ! या सर्व गोष्टी त्याने सोमरसाच्या उद्दास-भरांत घडवून आणल्या ! (२-१५-२). पर मापून आखून टाकावे त्याप्रमाणे त्याने पूर्वादि दिशांचे मोजमाप करून त्यांची मर्यादा ठरवून टाकली ! यत्राने जमीन खोदून नदीच्या प्रवाहाना त्यानेच बाट करून दिली आणि दीर्घमार्गांनी वाहत जाणाऱ्या नद्यांना सहज लीळने त्यानेच निर्माण केले ! या सर्व गोष्टी त्याने सोमरसाच्या हर्षनिर्भरांतच केल्या ! (२-१५-३). दमीति ऋषीला पकडून घेऊन जाणाऱ्या चुंमुरि धुनि इत्यादि भासुरांना मध्येच गादून त्यांचीं सर्व हाथारं अर्मांत टाकून भस्मसात् केली ! नंतर त्या दभीतीला त्या शशूची नादी, घोडे, रथ इत्यादि संरक्षित देऊन त्याला समृद्ध केले ! या सर्व गोष्टी त्या इन्द्राने सोमपानभरांतच केल्या ! (२-१५-४).

स ईं मुही धुनिमेतोररम्णात्सो अस्नातूनपारपस्वस्ति ।
 त उत्सनाय रयिमभि प्र तस्युः सोमस्य ता मद इन्द्रधकार ॥
 ॥ २-१५-५ ॥

सोर्दधं सिन्धुपरिणाःमहित्वा वजेणान उपसः सं पिपेय ।
 अजवसो जविनीभिर्विबुधन्सोमस्य ता मद इन्द्रधकार ॥
 ॥ २-१५-६ ॥

स विदो अपगोहं कनीनामाविर्भवुर्दतिष्ठ परावृक् ।
 प्रति श्रोणः स्यामरनगचष्ट सोमस्य ता मद इन्द्रधकार ॥
 ॥ २-१५-७ ॥

भिनद्रुमार्ङ्गिरोभिर्गृणानो वि पर्वतस्य दंष्टितान्यैरत् ।
 रिणप्रोधांसि कृत्रिमाण्येषां सोमस्य ता मद इन्द्रधकार ॥
 ॥ २-१५-८ ॥

स्वमेनाम्युष्या जुर्भुरि धुनि च जपन्य दस्यु प्र दुभीर्तिमाषः ।
 रभी चिदत्र विविदे हिरण्यं सोमस्य ता मद इन्द्रधकार ॥
 ॥ २-१५-९ ॥

श्री. वि. (एवाह) निष्केषस्य.

नूनं सा ते प्रति वरं जरित्रे दुहीयदिन्द्र दक्षिणा मघोनी ।
 शिक्षा स्नोवृम्यो मार्ति भ्रमगो नो बृहद्वेदम विदधे मवीरः ॥
 ॥ २-१५-१० ॥

रत्न ९८ वै

• गृहसमष्ट-ऋषि, इन्द्र-देवता, जगती-छंद.

वृषो ते वज्रं उत ते वृषा रपो वरुणा हरी वृषभाण्यायुधा ।
 वृष्णो मद्रस्य वृषभ त्वर्भाशिय इन्द्र सोमस्य वृषभस्य तृष्णुहि ॥
 ॥ २-१६-६ ॥

पाण्याने दुयर्ही मरून वाहणाऱ्या पापनाशक अशा त्या विशाल परुष्णी नदीला उतार करून ती तरून जाण्यास सुगम गेली आणि पलीकडे जाण्यास असमर्थ अशा ऋषींना सुखरूप वैजतीरास नेऊन पोचविले। या सर्व गोष्टी त्या इन्द्राने सोमपानभरांतच केल्या। (२-१५-५). पश्चिमेकडे वाहणाऱ्या सिंधूला त्याने आपल्या प्रभावाने उत्तरेकडे वाहावयास लाविले। तसेच उषेच्या रथाचा आपल्या बघाने चक्काचूर करून टाकला। आणि मोठ्या वेगाने चाल करून जाणाऱ्या आपल्या सेनेने शशूच्या बलहीन सेनेला उघडून लावले। या सर्व गोष्टी त्या इन्द्राने सोमभरांतच केल्या। (२-१५-६). त्या तरुण कन्यका परावृज ऋषीला पाहून लपून बसल्या होत्या, ते ठिकाण इन्द्राच्या रूपेने त्या परावृजास उमगले आणि तो तेथे जाऊन त्याच्या पुढे उभा राहिला. आश्चर्य हे की तो ऋषि पांगळा असूनहि चालू लागला व आंधळा असूनहि पाहू लागला। ही सर्व अलौकिक कृत्ये त्या इन्द्राने सोमाच्या हर्षनिर्भरांतच केली। (२-१५-७). खंगिरा ऋषीच्या स्तोत्रगायनाने प्रसन्न होऊन त्याने बलामुरास ठार मारले। गाईना प्रतिपक्षांत ठेविलेल्या पर्वतातील दुर्गाची शिलानों बंद केलेली बळकट दार फोडून ती सताड उघडी केली। ही कृत्ये त्या इन्द्राने सोमाच्या उन्मादांतच केली। (२-१५-८). हे इन्द्रा। तू चुशुरि व धुनि या असुरद्वयाना निद्रेने घेऊन त्यांना ठार मारून टाकलेस। आणि त्यांच्याशी लढत असलेल्या दभीति राजपौत्रे रक्षण केलेंस, या युद्धांत त्या असुरद्वयांची अलोट सपत्ति त्या दभीतीच्या रभीनामक दंडधारक सेवकाला प्राप्त झाली। ही सर्व महत्कृत्ये त्या इन्द्राने सोमभरांतच केली। (२-१५-९). तर आतां, हे इन्द्र देवा। तुझी ती औदार्यशील दक्षिणा धेनु स्तोत्रियाला सर्वोत्तम सपत्ति देवी। मननीय असा तू आम्हां स्तोत्रजनांनाहि ती दक्षिणा देण्याची कृपा कर। आम्हांस बगळून दुष्ट्यांस देऊ नकोस, सुदृष्ट पुत्रपौत्रांनी युक्त हो. साते आम्ही तुझे या यशस्वहात महदश गायन करू (२-१५-१०).

रत्न ९८ वें

हे भक्तकामपूरक इन्द्रदेवा। तुझे वज्र भक्तमनोरथ पूर्ण करणारे आहे. तुम्हा रथहि भक्तकामरूपद्रुम आहे। तुझे घोडे आणि तुझी आयुधे हीं हि पण भक्तांचे मनोवाञ्छित तृप्त करणारी आहेत। बलवर्धक व मदकारक अशा सोमरसाचा तू स्वामी आहेस। तर हे इन्द्रदेवा। हा वीर्यवृंज सोमरस प्राशन करून तू सतृप्त हो। (२-१६-६).

रत्न ९९ वे

गृहसमद-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद.

प्राता रथो नवो योजि सस्निधतुर्युगद्विक्रशः सतरश्मिः ।
दशारित्रो मनुष्यः स्वर्पाः स इष्टिर्मर्मतिनी रंढो मूत् ॥

॥ २-१८-१ ॥

श्री. वि. प्रातरनुवाक

स्मा. वि. इन्द्रसूक्त

सास्मा अरं प्रथमं स द्वितीयमतो तृतीयं मनुष्यः स होता ।
अन्यस्या गर्भमन्य ऊं जनन्त सो अन्येभिः सचते जेन्यो वृषा ॥

॥ २-१८-२ ॥

हरी नु कं रथ इन्द्रस्य योजमायै सुक्तेन वचसा नवेन ।
मो पु त्वामत्रं बहवो हि विप्रा नि रीरमन्यजमानासो अन्ये ॥

॥ २-१८-३ ॥

आ द्वाभ्यां हरिभ्यामिन्द्र याह्या चतुर्भिरा पड्भिर्ह्युमानः ।
आष्टाभिर्दशभिः सोमपेयमयं सुतः सुमख मा मृधस्कः ॥

॥ २-१८-४ ॥

आ विशत्या त्रिशता याह्यर्वाडा चत्वारिंशता हरिभिर्युजानः ।
आ पञ्चाशता सुरयेभिरिन्द्रा पृष्टया सप्तत्या सोमपेयम् ॥

॥ २-१८-५ ॥

आशीत्या नवत्या याह्यर्वाडा शतेन हरिभिरुद्यमानः ।
अयं हि ते शूनहोत्रेषु सोम इन्द्र त्वाया परिपिक्तो मदाय ॥

॥ २-१८-६ ॥

हा पक्ष ! नवा व अभीष्टदाता असा हा यज्ञ रथ प्रातःसवनांतील सोमपानार्थं जोडून तयार झाला आहे. त्याला चार घोडे जोडले असून, चावूक तीन आणि लगाम सात आहेत. त्या रथाला दहा चाकें (दशप्रह) असून, तो मनुष्यांना हितकारक व स्वर्गप्रापक असा आहे, असा हा इन्द्ररथ याग व स्तोत्रे यांच्या योगाने 'चाःसुं' लागतो (२-१८-१). इन्द्रापीत्यर्थं तयार केलेला हा सोमरथ त्याला प्रातःसवनांत वृत्त करण्यास पुरेसा आहे. मध्यंदिन सवनांत वृत्त करण्यास पुरेसा आहे. आणि तृतीय म्हणजे सायंसवनांतहि वृत्त करण्यास पुरेसा आहे. तो सोम मनुष्यांना शुभ प्राप्त करून देणारा आहे, पण मौज ही की, तो आहे पृथ्वीचा गर्भ आणि त्याला जन्म देतात ते दुसरेंच ! मनोरथपूरक व जपशील असा हा यज्ञ इन्द्रादि देवांबरोबर असतो (२-१८-२). या इन्द्ररथाला आमभ्याकडे मुस्तांनं येण्यासाठी हरीनामक अर्थाची एक जोडी मी एक सुंदर असे नवे सूक्त म्हणून चटकन् जोडून टाकली. या आमभ्या यज्ञांत, हे इन्द्रदेवा ! तुझे स्तोत्र गानारे पुष्कळ स्तोत्रे जन आहेत. तर तूं आतां दुसरीकडे कोठेंच जाऊं नकोस (२-१८-३). हे इन्द्रदेवा ! आम्हां भक्तांच्या हाकेला ओ देऊन तूं आपल्या रथाला दोन घोडे जोडून सोमपानार्थं आमभ्या यज्ञाकडे ये की ! किंवा चार घोडे जोडूनहि ये ! वाटल्यास सहा जोड अथवा आठ किंवा दहा जोडलेस तरी चाळतील. पण तूं इकडे येच. तुझ्यासाठी म्हणून आम्ही हा सोमरथ पिवून तयार ठेविला आहे. तर हे सुघन इन्द्रदेवा ! हा आमचा यज्ञ निरर्थक करू नकोस (२-१८-४). तुला जर तशी इच्छा झाली तर वीस काय, तीस काय, अथवा चाळीस काय, तितके घोडेहि तूं आपल्या रथाला जोड आणि लवकर इकडे सोमपानार्थं घावत ये कसा ! हे इन्द्रा ! तुझ्या मर्जाप्रमाणें तूं आपले शीप्रणामी असे पन्नास, साठ, किंवा सत्तर घोडे झाले तरी रथास जोड, पण त्वरित आमभ्याकडे निघून ये ! (२-१८-५). फार काय सांगू ! ऐशी, नव्वद, किंवा शंभर घोडे झाले तरी रथास जोडून ये. तुझ्याकरितां या 'सुनहोव' पार्थांत आम्ही सोमरथ ओतून ठेविला आहे. तो तुला प्रसन्न करण्याकरितांच सिद्ध केला आहे (२-१८-६).

मम भ्रजेन्द्र यादृच्छा विद्या हरी धुरि धिया ग्यंस्य ।
पुरुषा हि विद्म्यो यभृशरिनष्ट्रं सर्वने मादयस्य ॥

॥ २-१८-७ ॥

न म इन्द्रेण सुख्यं वि योऽद्रस्नभ्यमस्य दक्षिणा दुर्हित ।
उप ज्येष्ठे वरुणे गर्भस्ती प्रापेप्रापे जिगीवांसः स्याम ॥

॥ २-१८-८ ॥

नूनं मा ते प्रति वरं जरिष्रे दुर्हीयदिन्द्र दक्षिणा मघोनी ।
शिक्षा स्तोतृभ्यो मानि धग्मगो नो बृहद्दंटेम विदधे सुवीराः ॥

॥ २-१८-९ ॥

रत्न १०० वै

शुक्लमद-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद.

विश्वजिते धनजिते स्वजिते सत्राजिते नृजिते उर्वराजित ।
अश्वजिते गोजिते अग्निजिते भरेन्द्राय सोमं यजताय हव्यतम् ॥

॥ २-२१-१ ॥

श्री. वि. (तृतीय पर्याय) शस्त्र; पाज्या.

स्मा. वि. इन्द्रसूक्त

इन्द्र श्रेष्ठानि द्रविणानि धेहि चिति दक्षस्य सुभगत्वमस्मे ।
पोषं रयोणामरिष्टिं तनूनां स्वाप्नानं वाचः सुदिनत्वमन्हाम् ॥

॥ २-२१-६ ॥

स्मा. वि. इन्द्र-भावाहन.

हे इन्द्रदेवा ! माझ्या स्तोत्रस्तवनाकडे लक्ष देऊन तूं आमच्याकडे ये. तुझे अश्वतीळ नसतील तितके घोडे तूं आपल्या रथाच्या धुरेला जोड. तुला अनेक भक्तजन आपल्याकडे येण्यास आमहानें बोलावीत असतील, तर हे श्या ! तिकडे न जाता आमच्याच यज्ञांत येऊन, हा आमचा सोमरस पिऊन तूं घुष्ट व छष्ट हो ! (२-१८-७). माझें इन्द्रदेवाची असलेलें परम सत्व तें कर्षादि नष्ट न होवो ! या इन्द्राची दक्षिणा घेवु आम्हांस सदैव वाञ्छित फल देवो ! त्याच्या संकटनिवारक वाहुच्या आश्रयालाही आम्हीं सदैव अर्घ्ये ! आणि ज्या ज्या वेळीं तो सोमरानार्थ आमच्याकडे येईल त्या त्या वेळीं आम्ही लढाईत विजयी होऊ असें घडा ! (२-१८-८). जी तुझी भाग्यशालिनी दक्षिणा, हे इन्द्रदेवा ! स्तोत्रजनाना अमीष्ट धरपदान करणारी आहे, ती आम्हांस लाभेल असें कर ! तू वय आहेस ! आम्हांला वगळून तू दुसऱ्यांना ती देऊ नकोस. शूर पुत्रादिकांनी युक्त होण्यास आम्ही तुझी या पशुमारमांत मोठी स्तुति गात राहू (२-१८-९).

रत्न १०० वें

अहो अश्वयुद्धो ! तुम्ही त्या पूजार्ह इन्द्रदेवाप्रतिपद्य त्याला प्रिय जसा सोमरस संपादन करा ! तो इन्द्र म्हणजे असा आहे कीं, तो विश्व-जेता आहे ! तो शत्रूंचा घनजेता आहे ! तो स्वर्गजेता आहे ! तो शाश्वत विजयशाली आहे ! तो अलिख मानवकुलांचा स्वामी आहे ! तो पृथ्वीचा प्रभु आहे ! तो अश्वजेता, गोजेता व अन्जेताहि पण आहे ! (२-२१-१). हे इन्द्रदेवा ! तूं आम्हांस श्रेष्ठ संपत्ति आणून दे ! आम्ही यज्ञकर्मा-तत्पर आहों अशी आमची प्रसिद्धी कर ! आम्हांस श्रीभाग्य दे ! आम-च्यांत घनसमृद्धि होईल असें कर ! शरीर रोगरहित राहिल असें कर ! आमची वार्षी माधुर्ययुक्त होईल असें घडो ! आणि आम्हांस सतत सुदिन लाभत जातील असें होवो ! (२-२१-६).

रत्न १०१ वै

गृहसमद-ऋषि, ब्रह्मणस्पति-देवता, जगती-छंद.

गुणानां त्वा गुणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ।
 ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥
 ॥ २-२३-१ ॥

श्री. वि. (प्रचयं) अभिष्टव. स्मा. वि. मंत्रगुणांजलि; गणपति आवाहन.

रत्न १०२ वै

गृहसमद-ऋषि, बृहस्पति-देवता, जगती-छंद.

बृहस्पते अति यदयो अर्हद् द्युमद्विभाति क्रतुमज्जनेषु ।
 यद्दीदयच्छर्वस ऋतप्रजात तदस्मासु द्वित्रिणं घेहि चित्रम् ॥
 ॥ २-२३-१५ ॥

रत्न १०३ वै

गृहसमद-ऋषि, ब्रह्मणस्पति-देवता, जगती-छंद.

ब्रह्मणस्पते त्वमस्य यन्ता सुक्तस्य बोधि तनयं च जित्वा ।
 विश्वं तद्भद्रं यदवन्ति देवा बृहद्भदेम विदधे सुवीराः ॥
 ॥ २-२३-१९ ॥

रत्न १०४ वै

गृहसमद-ऋषि, आदित्य-देवता, त्रिष्टुप्-छंद.

इमं स्तोमं सक्रतवो मे अथ मित्रो अर्यमा वरुणो जुपन्त ।
 आदित्यासः शुच्यो धारपूता अवृजिना अनवचा अरिष्ठाः ॥
 ॥ ३-२७-२ ॥

श्री. वि. (पशु) वपा धाग्या.

रत्न १०१ वें

हे ब्रह्मणस्पति ! तूं देवादिगणाचा प्रमुख नेता आहेस. ऋषींतला श्रेष्ठ ऋषि आहेस. अन्नवंतांतला तूं श्रेष्ठ अन्नवान् आहेस. तूं उत्तमोत्तम मंत्राचा स्वामी आहेस. असा जो तूं त्या ब्रह्मा आम्ही हांक मारीत आहो ! तर हे देवा ! ती आमची स्तुति ऐकून तू आपल्या संरक्षणशक्तिनिशी हकटे ये आणि या यज्ञपदांत बैठक मार (२-२३-१).

रत्न १०२ वें

हे बृहस्पति देवा ! तूं सत्यापायून उत्पन्न झाला आहेस, तर हे देवा ! तूं आम्हांस ब्रह्मवर्चस्वरूप असें ऐश्वर्य दे की ज्याची श्रेष्ठ ब्रह्मण पूजा करतो, जें लोकामध्ये देदीप्यमान आहे, जें यज्ञादि सत्कर्मांचें साधन आहे, आणि जें यज्ञाने विलसत आहे. अशा प्रकारचें अद्भुत ऐश्वर्य तू आम्हांस दे ! (२-२३-१५).

रत्न १०३ वें

हे ब्रह्मणस्पति देवा ! तू या जगाचा नियामक आहेस. तर हे देवा ! तू या आमच्या ब्रह्मणस्पति सूक्ताचा मधितार्थ ओळख आणि आमच्या पुत्रपौत्रादिकांना संतुष्ट कर ! कारण दुःखासारखे देव ज्यांचे रक्षण करतात त्या सर्वांचे कल्याणच होतें, आणि म्हणून आम्ही वीर्यशाली पुत्रपौत्रादिकांनी संपन्न होव्हाते, तुम्हीं या यज्ञांत मोठें स्तोत्र गात राहू (२-२३-१९).

रत्न १०४ वें

समान बुद्धीचे असे जे मित्रादि देव आहेत ते आज या माझ्या स्तोत्राचा रचीकार करोत. ते देव अदितीचे पुत्र असून, तेजस्वी, मेघघारे-प्रमाणें निर्मल, सर्वांवर अनुग्रह करणारे, पापरहित व कोणाकडूनहि हिसित न होणारे असे आहेत (२-२७-२).

तिस्रो भूर्माध्वार्यन् श्रीरुत धून्त्रीणि व्रता विदथे अन्तरेषाम् ।
ऋतेनादित्या माहि वो महित्वं तदर्यमन्वरुण मित्र चारु ॥

॥ २-२७-८ ॥

श्री. वि. (पशु) पुरोडाश याज्या.

न दक्षिणा वि चिकिते न सव्या न प्राचीनमादित्या नोत पृथा ।
पाक्या चिद्वसवो धीर्या चिदयुष्मार्नातो अभयं ज्योतिरश्याम् ॥

॥ २-२७-११ ॥

श्री. वि. (पशु) हविषांज्या.

रत्न १०५ वै

गृहसमद-ऋषि, वरुण-देवता, त्रिष्टुप्-छंद.

इदं कवेरादित्यस्य स्वराजो विश्वानि सान्त्यम्यस्तु मन्हा ।
अति यो मन्द्रो यजयाय देवः सुकीर्ति मिक्षे वरुणस्य भुरेः ॥

॥ २-२८-१ ॥

श्री. वि. ऋणदारिद्र्यदुःख नाशन.

तव व्रते सुभगासः स्याम स्वाध्वो वरुण तुष्टुवांसः ।
उपायंन उपसां गोमतीनामग्नयो न जरमाणा अनु धून् ॥

॥ २-२८-२ ॥

तव स्याम पुरुवं रस्य शर्मन्नुरुशंसस्य वरुण प्रणेत ।
युयं नः पुत्रा अदितेरदध्या अभि क्षमध्वं युज्याय देवाः ॥

॥ २-२८-३ ॥

यो मे राजन्युज्यो वा सखा वा स्वमे भयं भीरवे मह्यमाह ।
स्तनो वा यो दिप्सति नो वृको वा त्वं तस्माद्वरुण पाह्यस्मान् ॥

॥ २-२८-१० ॥

आदित्य देव पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग या तीनही लोकांचें धारण करतात. आणि त्याचप्रमाणे तेजस्वी अग्ने, वायु व सूर्य यांचेही धारण करतात. या आदित्य देवांचीं यज्ञगृहांत प्रातःसंध्यादिनसायं अशीं तीन खन-मंत्रे आहेत. हे आदित्य देव हो ! सत्याच्या योगानें तुमचा महिमा फार मोठा आहे आणि तसाच तो सर्वोच्चूहृदि आहे (२-२७-८). अहो आदित्य हो ! मला उजधीकडे दिसत नाही किंवा डावीकडेहि दिसत नाही, त्याचप्रमाणे मला पुढेहि दिसत नाही व मागेहि दिसत नाही. मी अज्ञान अमत्यामुळे फार भयभीत झालो आहे, तरी हे आदित्याने ! तुमच्या मार्गदर्शनाखाली मी वाटचाल केल्यास त्याचीं मला भयारहित अशा तुमच्या ज्ञानमय प्रकाशाचा लाभ होईल. (२-२७-११).

रत्न १०५ चें

परमेशानी व स्वयंप्रकाश अशा अदितिपुत्र वरुण देवांचें हें स्तोत्र आहे. ही आपल्या पराक्रमानें हे सर्व भूतजात जिंकून घेतो, तो देव आपल्या सपासकाळा अत्यंत आनंद प्राप्त करून देतो. म्हणून त्या समर्थ वरुण देवाची तुंदर कीर्ति मला मिळवावढल त्याजपाशीं मान्यता करीत आहे (२-२८-१) हे वरुण देवा ! आम्ही मनःपूर्वक मंगल ध्यान करून तुमें स्तवन करीत आहों, तर आतां हे देवा, तुम्हा सवेंत तत्पर अगणारे आम्ही अत्यंत माग्य-शाली होऊं असें कर ! आणि त्याचप्रमाणे तेजःपुत्र कार्तिके शककणाच्या सदा उदय पावतांचे अग्निहोत्रार्थे जसे अग्नि प्रवृत्तिले केले जातात तदत् दारोज तुमें स्तोत्र गाणारे आम्हांहि ज्ञानतजानें संपन्न होऊ असें पहा ! (२-२८-२) हे सर्व जगाच्या प्रणेत्या ! हे वरुण देवा ! तुम्हाजवळ असंख्य वीर आहेत आणि तुम्ही रघुति सर्वतोमुखी झाली आहे, तर देवा ! आम्ही तुम्हा कृपाळुप्राखाली राहूं असें कर ! अदितिचे मित्रादिपुत्र हे शत्रूंना दुर्भर आहेत, अतएव हे देवहो ! तुमच्याशीं सत्य करूं शकिलान्या आम्हांना आमच्या कृतापराधाची क्षमा करा ! (२-२८-३) हे वरुण राजा ! मला आत किंवा मित्र स्वप्नात पाहिलेले तुम्हाविषयींचें भय मज भित्याला घालूं पाहील अथवा जो वीर किंवा रुद्रिगा मला घात करूं शकतील त्या सर्वांपासून तू आमचें रक्षण कर ! (२-२८-१०).

रत्न १०६ वै

गृत्तमद-ऋषि, सिनीवाली-देवता, जगती-छंद.

सिनीवालि पृथुष्टुके या देवानामसि स्वसा ।

जुषस्य हव्यमाहुतं प्रजा देवि दिदिष्टि नः ॥ २-३२-६ ॥

श्री. वि. (सिनीवाली-भाग) पाग्या ष अनुषाक्या.

या सुबाहुः स्वदुगुरिः सूपूर्मा बहुसूर्वरी ।

तरयै विश्वान्यै हविः सिनीवान्यै जुष्टोतन ॥ २-३२-७ ॥

या गुड्गूर्पा सिनीवाली या राका या सरस्वती ।

इन्द्राणीमन्ह ऊनये वरुणानी स्वस्तये ॥ २-३२-८ ॥

रत्न १०७ वै

गृत्तमद-ऋषि, रुद्र-देवता, त्रिष्टुप्-छंद.

आ ते पितर्मरुता सुभ्रमेतु मा नः सूर्यस्य सुदृशो युयोषाः ।

अभि नो वीरो अर्षति क्षमेतु प्र जायेमहि रुद्र प्रजाभिः ॥

॥ २-३३-१ ॥

श्री. वि. (रुद्रयज्ञ) दिशोपरधाम;

ऋता. वि. रुद्रगूण.

त्वादत्तेभी रुद्र शतंभेभिः शतं हिमां अशीय भेषजेभिः ।

व्यरुत्नद्देपो वितुरं ध्यंहो ध्यमीवाथातपस्या विपूर्वीः ॥

॥ २-३३-२ ॥

श्रेष्टो जानस्य रुद्र श्रिणसि त्वस्तमस्तवसां वज्रवाहो ।

पर्दि णः पारमंहसः स्वस्ति विश्वा अर्भती रपसो युयोधि ॥

॥ २-३३-३ ॥

मा त्वां रुद्र चुरुधामा नमोभिर्मा दृष्टुती वृषभ मा सहती ।

उन्नो वीरो अर्षय भेषजेभिर्मिर्षतमं त्वा भिरजां णोमि ॥

॥ २-३३-४ ॥

मरन १०६ वें

हे सिनीवाली ! हे विशाळजघने ! तूं देवांची बहीण आहेस. तर हे देवि ! तुला अर्पण केलेला हा हविर्मास तूं ग्रहण कर आणि आम्हांस संततीचा लाभ करून दे ! (२-३२-६). जिचे बाहू सुंदर आहेत आणि जिची बोटे कोमळ आहेत, जिची कूच चांगली आहे, जिला विपुल संतति आहे आणि जी जनांची पाळनकर्त्री त्या सिनीवालीला या आमच्या पुरुषमार्मोत हवि अर्पण करा ! (२-३२-७). गुंगू, सिनीवाली, राका, सरस्वती, इन्द्र-पत्नी इन्द्राणी व वरुणपत्नी वरुणानी या देवतांना आमच्या रक्षणार्थ व कल्याणार्थ आम्ही या आमच्या यज्ञयज्ञांत पाचारण करतो (२-३२-८).

मरन १०७ वें

हे मरुतांच्या पिता, हे रुद्रदेवा ! तुझे मुल आम्हांकडे येवो ! आम्हांस मूर्खदर्शनावाचून दूर करू नकोस ! आमचे धीरपुत्र शत्रूंचा पराभव करोत ! आणि हे देवा, आम्ही पुत्रपौत्रादि प्रजाजनांनी सुसमृद्ध होऊं अर्थ कर ! (२-३३-१). हे रुद्रदेवा ! तूं दिलेल्या अर्थांत सुखकारक औषधाच्या योगानें आम्ही शंभर वर्षे सुखांत काढू अर्थ होऊं दे ! आमचे जे द्वेष आहेत त्यांचा नायनाट कर ! आमचें जें पाप आहे त्याचा परिहार कर ! आमचे जे विविध रोग आहेत त्यांचा नाश कर ! (२-३३-२). हे वज्रबाहो रुद्रदेवा ! सर्व जगामध्ये ऐश्वर्यानें तूंच तेबदां श्रेष्ठ आहेत ! त्याचप्रमाणे बलशानांतला यलवानहि तूंच आहेत ! तर तूं आम्हांस सर्व संकटांतून सुलक्ष्य पार मे ! आणि आमचे सर्व प्रकारचे रोग नाहीसे कर ! (२-३३-३). हे रुद्रदेवा ! आम्ही तुला कसा तरी नमस्कार केला म्हणून तूं आमच्या-वर रामाचूं नकोस ! तसेंच तुजें स्तोत्रगायनांत काहीं प्रमाद पडला म्हणून अगर भूलत्याच देवाबरोबर तुला हाक मारली म्हणून वं रागाचूं नकोस ! आमच्या धीरपुत्रादिकांस तुजें औषध देऊन त्यांना चांगले ठणठणीत कर ! कारण तूं वैधांतला श्रेष्ठ वैधराज आहेस अर्थ आम्ही ऐकतो (२-३३-४).

हवीमभिर्हवते यो हविर्भिरव स्तोमेमी रुद्रं दिपीय ।

ऋदुदरः सुहवो मा नो अस्यै वभ्रुः सुशिप्रो रीरधन्मनायै ॥

॥ २-३३-५ ॥

उन्मा ममन्द वृषभो मरुत्वान्त्वर्क्षीयसा वयसा नार्धमानम् ।

घूर्णाव च्छायामरपा अशीया विवासेयं रुद्रस्य सुन्नम् ॥

॥ २-३३-६ ॥

कस्य ते रुद्र मृळयाकुर्हस्तो यो अस्ति मेपजो जलायः ।

अपभर्ता रपसो दैव्यस्याभी नु मा वृषभ चक्षमीयाः ॥

॥ २-३३-७ ॥

प्र वभ्रवे वृषभाय श्वितीचे महो मही सुष्टुतिमीरयामि ।

नमस्या कल्मलीकिनं नमोभिर्गृणीमासि त्वेपं रुद्रस्य नाम ॥

॥ २-३३-८ ॥

श्रौ. वि. (रुद्रयज्ञ) वषायाज्या

स्थिरेभिरङ्गैः पुरुरूपं उग्रो वभ्रुः शुक्रैभिः पिपिशे हिरण्यैः ।

ईशानादस्य भुवनस्य भूरेर्न वा उ योपद्रुद्रादसुर्यम् ॥

॥ २-३३-९ ॥

अर्हन्विभर्षि सार्यकानि घन्वाह्निष्कं यजत विश्वरुम् ।

अर्हन्निदं दयसे विश्वमभ्वं न वा ओर्जाथो रुद्र त्वदस्ति ॥

॥ २-३३-१० ॥

जो रुद्रदेव घनपुरोडाशादि हवींनीं आणि स्तुतिस्तोत्रांनीं आळविला जातो त्या रुद्रदेवाचा राग आम्ही मुंदर स्तोत्र गाऊन शांत करूं या. जो मृदु अंतःकरणाचा आहे, भक्ताच्या दृष्टिकडे ज्याचे सहज छष्ट वेधते, जो विंगट वर्णाचा व मुंदर किराटी आहे असा तो रुद्रदेव आम्हांस हिंस बुद्धीच्या मनुष्याच्या इवाली न करो ! (२-३३-५). भक्तमनोरथ पूर्ण करणारा व मरुद्वर्णांनीं युक्त असा हा रुद्रदेव याचना करणाऱ्या मज भक्ताला तेजस्वी अन्न देऊन संतुष्ट करो ! उन्हांनें तापलेला मनुष्य सावलीचा आश्रय कष्टन विधात पावतो, तद्वत् मी निष्पाप होऊता रुद्रदेवाच्या सुलाच्या उपभोग घ्यावा. एतदर्थ मी त्या रुद्रदेवाची परिचया करीत आहे (२-३३-६). हे रुद्रदेवा ! तुला तो सुखकारक हात कोठे आहे की जो व्याभिनिवारक व सुखदायक आहे ! आणि हे भक्तमनोरथपूरक ! तू देवकृत पापाचा विनाशक आहेस, तर मी केलेल्या अपराधाची तूं छवकर क्षमा कर ! (२-३३-७). विश्वमर, भक्तकाम-कल्पद्रुम व श्वेतवर्ण अशा त्या रुद्रदेवाशीत्यर्थ मी एक हवींल्लुह स्तोत्र म्हणतो. हे स्तोत्रा ! सर्व किडिमयाचा नाश करणारे असें ज्याचे तेज आहे अशा त्या रुद्रदेवाचे नमस्कारमंत्रांनीं पूजन कर ! आणि आम्हीहि त्या महादेवाच्या तेजस्वी नामानें संकीर्तन करतो (२-३३-८). मृदु अथयवानीं युक्त, बहुरूपी, आर्यंत तेजस्वी, विंगट वर्णाचा असा तो रुद्रदेव तेजस्वी सुवर्णलंकारांनीं विराजत आहे. या विश्वाचा शास्ता व भूतजाताचा भर्ता जो हा रुद्रदेव, त्याचे सामर्थ्य खीण झाले असें कधीहि होत नाही (२-३३-९). हे रुद्रदेवा ! तूं पूजनाईं असून हातात घनुष्यबाण धारण करतोस. त्याचप्रमाणें पूजनीय व विविधरुपात्मक असा सुवर्णहारदि गज्यांत धारण करतोस. या अखिल विशाल जगाचा तूं रक्षणकर्ता आहेस. हे रुद्रदेवा ! आतां खरेच बोलायचे म्हणजे तुझ्यापेक्षा बळवान् असा दुसरा कोणीच नाही ! (२-३३-१०).

स्तुहि श्रुतं गर्तिसदं युवानं मृगं न भीममुपहृतुमुग्रम् ।
मृळा जरित्रे रुद्र स्तवानोऽन्यं ते अस्मन्नि वपन्तु सेनाः ॥

॥ २-३३-११ ॥

कुमाराश्चित्पतरं वन्दमानं प्रति नानाम रुद्रोपयन्तम् ।
भूर्देवतारं सर्पतिं गृणीते स्तुतस्त्वं भेषजा रास्यस्मे ॥

॥ २-३३-१२ ॥

स्मा. वि. स्कंद आवाहन.

या वो भेषजा मरुतः शुचीनि या शतमा वृषणो या मयोमु ।
यानि मनुर्वृणीता पिता नस्ता शं च योश्च रुद्रस्य वशिम् ॥

॥ २-३३-१३ ॥

परिं णो हेती रुद्रस्य वृज्याः परिं त्वेषस्य दुर्मतिर्मही गात् ।
अथ स्थिरा मघवद्भ्रघस्तनुश्च मीढ्वस्तोकाय तनयाय मृळ ॥

॥ २-३३-१४ ॥

एवा बभ्रो वृषभ चेकितान् यथा देव न हृणीये न हंसि ।
हवनश्रुत्वा रुद्रेह बोधि बृहद्वदेम विदधे सुवीराः ॥

॥ २-३३-१५ ॥

हे स्तोत्रा ! सुविख्यात अशा रुद्रदेवांचें स्तवन कर, कीं जो देव रया-
 ष्ट आहे, जो नित्य तपण, सिंहाप्रमाणें भयंकर, शत्रूंना ठार मारणारा व
 जो उग्र आहे. हे रुद्रदेवा ! आम्हीं तुम्हें स्तोत्र गात आहों. तर त्या
 आम्हांला स्तोत्रजनाना तूं सुखी कर आणि तुम्ही जी सेना आहे ती आम्हांला
 सोडून इतरांचा म्हणजे शत्रूंचा निःपात करो ! (२-३३-११).
 आशीर्वाद देत असताना मुळगा जसा बापाला धंदन करतो तद्वत्
 आमच्या जबळ येत असलेल्या रुद्रदेवाला आम्ही नमस्कार करतो, आणि
 पुष्कळ धन देणाऱ्या आणि सज्जनांचें पालन करणाऱ्या रुद्रांचें मी स्तवन
 करतो. हे रुद्रदेवा ! तुम्हें स्तवन केल्यानें म्हणजे तूं आम्हांला आरोग्य-
 कर औषध दे ! (२-३३-१२). हे रुद्रपुत्र मळतानो ! हे षडसंपन्न
 देवानो ! तुमच्याजबळ कीं शुद्ध औषधें आहेत, त्याचप्रमाणें जीं
 सुखकारक व कल्याणकारक आहेत आणि जीं आमचा पिता जो मनु त्या
 मनूनें पसंड केलीं तीं आणि तशींच रुद्रदेवांचीं तीं रोगशामक व भयहारक
 औषधें यांची आम्ही तुमच्यापाशीं याचना करतो (२-३३-१३).
 रुद्रदेवांचीं आयुषें आम्हांला सोडून दुसरीकडे जावो ! त्याचप्रमाणें
 त्या तेजस्वी देवांचा दुःखदायक असा भयंकर क्रोध आम्हांला स्पर्श न
 करता इतरत्र जावो ! हे उदार रुद्रदेवा ! तुला हविर्भाग देणाऱ्या
 यजमानांप्रीत्यर्थें तुम्हें तें सज्ज वसुध्द दोरी सोडून शिथिल कर !
 आणि आमच्या पुत्रपौत्रादिकांस मुखात ठेव ! (२-३३-१४).
 हे जगद्रव्यका ! हे भक्तमनोरथपूरका ! हे सर्वश'देवा ! कृपा केल्यानें तूं
 आमच्यावर रागाधूं नकोस ! आणि आम्हांला मारूंही नकोस ! हे रुद्र
 भगवंता ! भक्तांची प्रार्थना ऐकण्यास तूं आमच्याजबळ येऊन ही आमची
 प्रार्थना ऐक ! आम्ही वीरपुत्रादिकांनीं युक्त होतानां या यशस्वीत तुम्ही
 महान् कीर्तिघर्षण करीत राहूं ! (२-३३-१५).

रत्न १०८ वें

विद्याला प्रेरणा देणारा व जगजायक असा हा तेजस्वी सविता देव लोकांना स्वकर्तव्य करण्यास प्रेरणा करण्यासाठी म्हणून प्रायःही उदय पावत असतो. स्तोत्रसनांना वन देणारा तोच असून यशोवासक यजमानास यशस्य कल्याणाचा भारीदार करण्याचें श्रेयदि त्याचेंच आहे (२-३८-१). तो सविता देव विद्याला हाताचा असून जगाच्या मुख्यवर्धनार्थ वर अंतरिक्षात उंच आरोहण करून आगळे रश्मिकुप दीर्घवाहू पृथ्वीवर पसरतो. त्याचा प्रेरणेनेच पाणी नदीरूपानें शुद्ध व निर्मल वाहू लागते व वायुशाला तरी अंतरिक्षामध्ये विहार करीत फिरत असतो (२-३८-२). किरणपुंजापासून जेव्हा तो मोकळा होतो तेव्हा प्रवास करणारे वाटसक आपला पुढील प्रवास याववितात. त्याचप्रमाणें शत्रूवर हिरीरीनें चालून जाणाऱ्या वीरांचा वीरावेशहि तो योपटून घरतो. सवित्याचें दैनिक कर्म विराम पावले म्हणजे रात्र ही मग आपला अम्मल गाजविण्यास पुढें सरसकते (२-३८-३).

वद्य विणव्याच्या स्त्रीप्रमाणें रात्र ही आपला अंधःकाररूपी पडदा जगावर पसरण्यास प्रारंभ करते. त्यासरशीं शानी लोक आपले उपासनाकर्म पुढें चालू ठेवता येण्यासारखें असूनहि मध्येच सोपवून घरतात. पण पुढें शोकवाच वेळानें होवेंतून उठून आपली शरदां छोडून राहिलेले कर्म करण्यास पुनः सतून बसतात. इतक्यांत विधाति र्वास साहीत नाही असा तो सूर्यदेव उदयाचलावर चमकू लागतो. त्यानेंच कसूचे निरनिराळे कालहि पण एकदाचे उरवून टाकले आहेत (२-३८-४). त्या प्रसविल्ले हातेव्या गद्यामाचें तेज यजमानाच्या घराच्या निरनिराळ्या भागांवर व तेथील सर्ष अग्रसंचयावर प्रकाशून राहते. माता उषा ही सूर्याचा प्रेषित जो अग्नि त्याचा धामिहोत्र नावाचा जो प्रथम मास तो आपल्या मुलाला म्हणजे त्या अग्निनारायणाला मातःकाली अर्पण करते (२-३८-५).

विजयसंपादनार्थं उतापीळ हांसेला वीर संप्रामांत दूर गेलेला असला तरी सूर्यदेव अस्ताचलाकडे वळल्यावर तो परत आपल्या शिविराकडे वळतो, त्याचप्रमाणे दिवसा इतस्ततः फिरणाऱ्या सूर्य प्राणिमात्रांचे लक्ष आपल्या विभ्रातिस्थानाकडे वेधले जाते, काम करणारे लोकहि आपापले काम मध्येच टाकून विभ्रातीसाठी आपल्या घराचा रस्ता सुधारू लागतात. या सर्व गोष्टी आकाशातील सूर्यदेवाच्या अस्तमयकालीन नियमाळा अनुसरूनच होत असतात. (२-३८-६). हे सवितृ-देवा ! अंतरिक्षामध्ये तुझा जो पाण्याचा साठा साठवून ठेवण्यात आला आहे, तो निर्जल प्रदेशात इकडेतिकडे फिरणाऱ्या मृगादिकांना पर्जन्यरूपाने प्राप्त होतो. त्याचप्रमाणे अरण्यातील जो बुधसमुदाय आहे, तो झाला तरी पक्षीना वाच करून राहण्यासाठी म्हणूनच दिलेला आहेच. ही जी सविता देवाची संकल्प्ये आहेत, ती कोणीहि नाश करू शकत नाहीत (२-३८-७). सवित्याचा अस्त झाला म्हणजे वरुण हा प्रवाशांना इष्ट, प्रापणीय व सुखकर स्थान देतो. सीम घावणारे पक्षी आपल्या घराच्याकडे वळतात, आणि पशु आपापल्या निवाऱ्याच्या रत्यानी परत येतात. अर्थात् तो सविता सर्व प्राण्यांना विभ्रातीसाठी म्हणून जागजागी अलग अलग करतो (२-३८-८). त्या सवितृ-देवाच्या कार्याला इन्द्र काय, वरुण काय, अर्यमा काय किंवा रुद्र झाला तरी काय, कोणीच विघात करीत नाहीत, मम असुरांची मोष्ट कशास पाहिजे ! अशा या सवितृ देवाला नमस्कार करून आमचे कल्याणार्थ आम्ही त्याची प्रार्थना करतो (२-३८-९). महनीय, ध्यानयोग्य, बहुप्रसन्न अशा सवित्याला हवि अर्पण करणारे जे आम्ही त्या आमचे तो प्रशंसनीय व छंदोपति सविता देव वत्सलतेने रक्षण करो ! आम्हांस संपत्ति व पशु यांचा लाभ व्हावा म्हणून आम्ही त्यास प्रिय होऊन राहावे (२-३८-१०).

रत्न १०९ वें

गृत्समद-ऋषि, विश्वेदेव-देवता, गायत्री-छंद.

विश्वे देवास आ गत शृणुता मे इमं हवम् ।

एदं बर्हिर्नि पीदत ॥ २-४१-१३ ॥

श्री. वि. (आग्रयणेष्टि) वैश्वदेव अनुवाक्या.

स्मा. वि. ब्रह्मयज्ञ, विश्वेदेव आवाहन

तीव्रो वो मधुमो अयं शूनहोत्रेषु-मत्सरः ।

एतं पिबत काम्यम् ॥ २-४१-१४ ॥

इन्द्रज्येष्ठा मरुद्गणा देवासः पूर्परातयः ।

विश्वे मम श्रुता हवम् ॥ २-४१-१५ ॥

रत्न ११० वें

गृत्समद-ऋषि, सरस्वती देवता, अनुष्टुप्-छंद.

अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वति ।

अप्रशस्ता इव स्मसि प्रशस्तिमम्ब नस्कृधि ॥

॥ २-४१-१६ ॥

श्री. वि. (दशरात्र) प्रउगशास्त्र.

स्मा. वि. सरस्वतीप्रार्थना.

त्वे विश्वा सरस्वति श्रितायूपि देव्याम् ।

शूनहोत्रेषु मत्स्व प्रजा देवि दिदिद्धि नः ॥ २-४१-१७ ॥

रत्न १११ वें

गृत्समद-ऋषि, सरस्वती-देवता, बृहती छंद.

इमा ब्रह्म सरस्वति जुपस्व वाजिनीवति ।

या ते नमं गृत्समदा ऋतावरि प्रिया देवेषु जुहति ॥

॥ २-४१-१८ ॥

रत्न १०९ वें

अहो विश्वेदेवानो ! तुम्ही आमच्या इकडे या ! ही माझी प्रार्थना
 पेक्षा ! आणि येऊन या दर्मासनावर वसो ! (२-४१-१३) अहो
 विश्वेदेवानो ! हा तीक्ष्ण व मधुर असा सोमस खास तुमच्यासाठी म्हणून
 या छुनहोत्राच्या यशशालेत तयार केला आहे. तर तुम्ही तो सुंदर सोम
 प्राशन करा ! (२-४१-१४) इन्द्र हा ज्यांच्यामध्ये अग्नेसर
 आहे, जे मरुतसमूहक्य आहेत आणि पूषा हा ज्यांच्यात दाता
 आहे असे जे तुम्ही ते, हे विश्वेदेव हो ! सर्व तुम्ही ही माझी हांक
 देहा (२-४१-१५).

रत्न ११० वें

हे श्रेष्ठ माते ! हे श्रेष्ठ नदी ! हे श्रेष्ठ देवी ! हे सरस्वति ! आम्ही
 घनाभावामुळे दरिद्र्यासारखे झालो आहोत. तर हे माते ! आम्हास वन-
 संपन्न करून प्रसिद्धीस आण (२-४१-१६) हे सरस्वति ! तुझ्या
 कृपातुमद्बुद्धीवरच आम्ही सर्वांची आयुष्ये अवलंबून राहिली आहेत. तर
 तू या छुनहोत्राच्या घरी येऊन सोमग्रहण करून सतुष्ट हो ! आणि आम्हाला
 पुत्रपौत्रादि संततीचा लाभ दे ! (२-४१-१७).

रत्न १११ वें

हे अन्नसंपन्न व उदकसंपन्न सरस्वति ! स्वीकारण्यास योग्य व देवांना
 प्रिय अशी द्रविर्द्रंगे आम्ही गुत्समद बुला अर्पण करीत आहोत. तर तू
 त्यांचा स्वीकार कर (२-४१-१८).

रत्न ११२ वें

गृहसमद-ऋषि, शकुन्त-देवता, त्रिष्टुप्-छंद.
 कर्निऋदञ्जनुपं प्रब्रुवाण इर्यति वार्चमरितेव नावम् ।
 सुमङ्गलेश्व शकुने भवासि मा त्वा का चिदभिमा
 विश्व्या विदत् ॥ २-४२-१ ॥

स्मा. वि. (विवाह) श्वरागमनः गृहप्रवेशः.

मा त्वां श्येन उद्धृन्मा सुपणो मा त्वां विदु-
 दिपुमान्वीरो अस्ता । पित्र्यामनुं प्रदिशं कर्तै-

ऋदत्सुमङ्गलो भद्रवादी वदेह ॥ २-४२-२ ॥

अवं क्रन्द दक्षिणतो गृहाणो सुमङ्गलो भद्रवादी शकुन्ते ।

मा नः स्तेन ईशत् माघशंसो बृहद्देम विदये सुवीराः ॥

॥ २-४२-३ ॥

रत्न ११३ वें

गृहसमद-ऋषि, शकुन्त-देवता, १ व ३ जगती, २ अष्टि-छंद.

प्रदक्षिणदमि गृणन्ति कारवो वयो वदन्त ऋतुया शकुन्तयः ।

उमे वाचो वदति सामगा इव गायत्रं च त्रैष्टुभं चानु राजति ॥

॥ २-४३-१ ॥

स्मा. वि. (विवाह) वाङ्निश्चयास जाताना गृणावयाच्चा मंत्र.

उद्गातेषु शकुने साम गायसि ब्रह्मपुत्र इव सर्वनेषु शंससि ।

वृषेव वाजी शिशुमतीरपीत्या सर्वतो नः शकुने भद्रमा वद

विश्वतो नः शकुने पुण्यमा वद ॥ २-४३-२ ॥

आवदंस्त्वं शकुने भद्रमा वद तूष्णीमासीनः सुमतिं चिकिद्धि नः ।

यदुत्पतन्वदसि कर्करियथा बृहद्देम विदये सुवीराः ॥

॥ २-४३-३ ॥

रत्न ११२ वें

वारंवार शब्द करीत आणि भविष्य सुचवीत हा कविजल पक्षी, नावाडी नाव हाकारतो त्याप्रमाणे आपला आवाज खुलवून काढीत आहे. हे कविजल पक्ष्या ! तू आम्हांस मंगल शकुन कर, कसलेहि संकट तुझ्यावर फोणत्यादि दिशेने कधीहि न येवो ! (२-४२-१). रथेन तुझा घात न करो ! त्याचप्रमाणे गरुडहि तुझावर क्षडप न घालो ! घनुषारी वीराकडूनहि तुला उपसर्ग न पोंचो ! तू पितृदिशेला म्हणजे दक्षिण दिशेला पुनः पुनः शब्द करून, आम्हांला मंगलकारकच शुभकारक असा शकुन सुचीव (२-४२-२). हे कविजल पक्ष्या ! मंगल च शुभ बोलणारा तू आमच्या पाण्या दक्षिणेकडे बसून शब्द कर, चोरांनी सता आमच्यावर न चालो ! दुष्ट दुर्जनांचीहि न चालो ! आम्ही सुंदर वीरपुत्रांनी युक्त होत्याते आमच्या यशगृहांत देवांचे मोठे स्तोत्र गात राहू असे घडो ! (२-४२-३).

रत्न ११३ वें

बेळोबेळीं अन्न सूचित करणारे हे कविजल पक्षी स्तोत्राप्रमाणे दक्षिणेकडे बसून गुरुर शुभमंगल सुचवीत आहेत. सामगायन करणारा जसा गायत्री व त्रैष्टुभ छंदांत गायन करतो तद्वत् तो (पक्षी) दोन्ही स्वरांत गोड आवाज काढतो आणि श्रोत्यांचे मनरंजन करतो ! (२-४३-१). हे कविजला ! उद्राता जसा सामगायन करतो तद्वत् तूहि गानस्वर काढतोस आणि ब्राह्मणांशेही जसा यज्ञांत शस्त्रे गातो त्याप्रमाणे तू यथाकाल गुरुर शब्द करतोस, तरुण घोडा पोटीजवळ जाऊन जसा हुंकारतो तद्वत् तूहि आमच्या सर्व बाजूंनी मंगल स्वर काढ, आणि आमचे भाग्य आम्हांस स्पष्ट सूचित कर (२-४३-२). हे कविजला ! ज्या वेळी तू थोडे लागशील त्या वेळी शुभ शकुनच मोल, तू स्वस्थ बसल्यावेळी आमचे शुभमंगलच चिंतन कर, जेव्हा तू उडू लागशील त्या वेळी कर्करा बायाप्रमाणे मंगल ध्वनि काढीत जा, आणि आम्ही मुपुत्रादिकांनी युक्त होत्याते आमच्या यशशालेत देवांचे वृहद्यज्ञ गात राहू असे घडो ! (२-४३-३).

रत्न ११४ वै

परिशिष्ट (खिल ४)

भद्रं वद दक्षिणतो भद्रमुत्तरतो वद ।

भद्रं पुरस्तान्नो वद भद्रं पश्चात् कर्पिर्जलः ॥ १ ॥

भद्रं वद पुत्रैर्भद्रं वद गृहेषु च ।

भद्रमस्माकं नो वद भद्रं नो अभयं वद ॥ २ ॥

भद्रमधस्तान्नो वद भद्रमुपरिष्ठान्नो वद ।

भद्रं भद्रं न आ वद भद्रं नः सर्वतो वदः ॥ ३ ॥

असपत्नः पुरस्तान्नः शिवं दक्षिणतस्कृधि ।

अभयं सततं पश्चाद् भद्रमुत्तरतो गृहे ॥ ४ ॥

यौवनानि महयसि जिग्युषामिव दुर्दुभिः ।

शर्कृतक प्रदक्षिणं शतपत्राभि नो वद ॥ ५ ॥

आवदस्त्वं शकुने भद्रमा वद तुष्णीमासीनः सुमतिं चिकिद्धि नः

यदुत्पतन् वदसि कर्करियया बृहद्वदेम विदये सुवीरः ॥ ६ ॥

रत्न ११४ वें

हे कविंजल पदया ! तूं दक्षिणेकडे मंगल शकुन बोल ! उत्तरेकडेहि मंगलच बोल ! पूर्वेकडे शुभशकुन बोल आणि पश्चिमेकडेहि शुभच बोलत रहा । (२-४३ खिल ४-१). आमच्या मुलावालाविषयी शुभ बोल, आमच्या घरादाराविषयी शुभ बोल आणि त्याचबरोबर आम्हास अमय प्राप्त होईल असे शब्दहि पण बोल (२-४३ खिल ४-२). आमच्या खालून आणि आमच्यावरून शुभ शकुन बोलत रहा, नेहमी आमच्याविषयी शुभच बोलत जा. सर्व बाजूंनी आम्हाविषयी शुभ शब्दच उच्चारत ऐस (२-४३ खिल ४-३). आमच्या घरची पुढील बाजू शत्रुरहित कर ! दक्षिण बाजू शुभदायक कर ! 'मागची बाजू भयरहित असू दे ! आणि उत्तर बाजू कल्याणप्रद होऊ दे ! (२-४३ खिल ४-४). दुंदुभि जशी वीराचा उत्साह वाढविते तद्वत् तू आमच्यांत उत्साह खुलीव । हे शकुने ! तूं माझ्या उज्व्या बाजूने जा आणि मंगल शकुन कर ! (२-४३ खिल ४-५). हे शकुने ! तूं बोलू लागलास म्हणजे मंगल शब्दच बोलत रहा ! आणि स्वल्प असशील तेव्हा आमचे मंगलच चित्रीत जा ! तूं उडू लागलास म्हणजे कर्करीप्रमाणे मंगल ध्वनिच काढत असावास ! आम्ही पुत्रपौत्रादिकांनी युक्त होत्याते पश्चिमदारांत देवांचे महद्यश गाव राहू असे घटो ! (२-४३ खिल ४-६).



मण्डल तिसरें

रत्न २१५ वें

विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद
इमं यज्ञं संहसावन् त्वं नो देवत्रा धेहि सुकतो रराणः ।
प्र यंसि होतर्बृहतीरिपो नोऽग्ने महि दर्विणमा यजस्व ॥

॥ ३-१-२२ ॥

श्रौ. वि. प्रातरनुषाक अश्वितशस्त्र.
इळामग्ने पुरुदंसं सुनि गोः शश्वत्तमं हवमानाय साध ।
स्यार्नः सुनुस्तनयो विजावाऽग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥

॥ ३-१-२३ ॥

श्रौ. वि. (पशु) स्थिष्टकृत् परोनुषाक्या.
(मराठी भावार्थ)

रत्न ११५ वें

हे बलशाली व पराक्रमशाली अग्निदेवा ! तूं आनंदमयित होऊन हा
आमचा यज्ञ देवांप्रत नेऊन पोचव, हे देवांना यज्ञार्हात बोलावून आण-
णाऱ्या देवा ! आम्हाला विपुल अन्न दे ! आणि त्याचप्रमाणे महान्
ऐश्वर्यही दे ! (३-१-२२).

हे अग्ने ! गोघनादि प्रातः कसून देणारी व अनेक सत्कर्मांची साधनभूत
अशी भूमि आम्हां स्तोत्रजनाना चिरकाळ लाभेल असें कर ! आगचे
पुत्र-पौत्र हे आमचा वंश-विस्तार करणारे होवोत ! हे अग्ने ! तुम्ही अनु-
ग्रहबुद्धि सतत आम्हांवर पाखर घालील असें कर ! (३-१-२३).

रत्न ११६ वै

विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद
 दिवश्चिदा ते रुचयंत रोका उपो विंमातीरत्तु भासि पूर्वीः ।
 अपो यदस उशधग्वनेषु होतुर्मन्द्रस्य पनयन्त देवाः ॥

॥ ३-६-७ ॥

रत्न ११७ वै

विश्वामित्र-ऋषि, यूप-देवता, त्रिष्टुप्-छंद
 अङ्गन्ति त्वामध्वरे देवयन्तो वनस्पते मधुना दैव्येन ।
 यदुर्ध्वस्तिष्ठा द्रविंगेह धत्तापद्वा क्षयो मातुरस्या उपस्थे ॥

॥ ३-८-१ ॥

श्री. वि. यूपंजन

रत्न ११८ वै

विश्वामित्र-ऋषि, यूप-देवता, अनुष्टुप्-छंद
 उर्ध्वस्व वनस्पते वर्ष्मन्वृषिव्या अर्धे ।
 सुमिती मीपमानो वर्चो धा यज्ञवाहसे ॥

॥ ३-८-३ ॥

श्री. वि. यूपोच्चयण

रत्न ११९ वै

विश्वामित्र-ऋषि, यूप-देवता, त्रिष्टुप्-छंद
 युवा सुवासाः पारिवीत आगाःस उ श्रेयोन्भवति जायमानः ।
 तं धीरांसः कवय उन्नयन्ति स्वाय्यो मनेसा देवयन्तः ॥

॥ ३-८-४ ॥

श्री. वि. यूपपरिचयण

स्मां. वि. (उपनयन)

रत्न ११६ वें

हे अग्ने ! जेम्हां तूं अरण्यातील लोकें जाळूं लागतोस तेम्हां तुझ्या
ज्वाला सूर्योपेक्षादि अधिक देदीप्यमान भवतात. तेजस्वी व प्राचीन अशा
उपांचा उदय शास्त्रावरच तुजें तेज पशुपदांत प्रकाशूं लागतें. आनंदायक व
देवांना योलावणारा अशा तुझ्या तेजाचें यज्ञशाळेंत ऋत्विजलोक स्तुतिस्तोत्र
गाळूं लागतात (३-६-७).

रत्न ११७ वें

हे धनस्पते (यूप !) या यज्ञमारंभात देवप्रेमी जे अर्घ्यप्रभुति
पुरोहित, ते तुला तूप माखून मुद्योमित करतात. तूं उभा राहिलेला अस
किंवा मातृभूत पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळा निजलेला अस, कसा
असलास तरी आग्नीस येथें धनदान कर ! (३-८-१).

रत्न ११८ वें

हे वृषराजा ! भूमीच्या या उत्कृष्ट स्थानावर तूं उभा रहा. तुजें
आग्नीं उत्तम काळजीपूर्वक माप घेतलें आहे. तर या यज्ञनिर्वाहक यजमा-
नाला तूं अन्न लाभेऊ असें कर (३-८-३).

रत्न ११९ वें

हा पहा, हा तरण (यूप) उत्तम यज्ञार्थे परिवेष्टित होलाता इकडेच
येत आहे. तो सर्व धनस्पतींत अत्यंत उत्कृष्ट आहे ! अशा या यूपाला
प्राय, देवमक्त, ध्याननिष्ठ व शानी असे ऋत्विज यज्ञशाळेंत रोवून उंच उभा
करतात (३-८-४).

अग्ने विश्वानि वार्या वाजेषु सनिपामहे ।
स्वे देवासु एरिरे ॥ ३-११-९ ॥

रत्न १२२ वें

विश्वामित्र-ऋषि, इन्द्राग्नी-देवता, गायत्री-छंद.
इन्द्राग्नी आ गतं सुतं गीर्भिर्नभो वरेण्यम् ।
अस्य पातं धियेपिता ॥ ३-१२-१ ॥

श्री. वि. (अग्नि) अष्टावाक शस्त्रयाज्या.
इन्द्राग्नी जरितुः सचा यज्ञो जिगाति चेतनः ।
अया पातमिमं सूतम् ॥ ३-१२-२ ॥
इन्द्रमग्निं क्विच्छदा यज्ञस्य जुत्या वृणे ।
ता सोमस्येह तृम्पताम् ॥ ३-१२-३ ॥

रत्न १२३ वें

उत्कील-ऋषि, अग्नि-देवता, बृहती-छंद
मा नो अमेऽमृतये मावीरतायै रीरधः ।
मागोतायै सहस्रसुत्र मा निदेऽप द्वेषास्या कृधि ॥

॥ ३-१६-५ ॥

रत्न १२४ वें

उत्कील ऋषि, अग्नि-देवता, सतीबृहती छंद
शग्धि वाजस्य सुभग प्रजावतोऽग्ने बृहतो अध्वरे ।
सं राया भूर्यसा सृज मयोभुना तुर्विद्युन् यशस्वता ॥

॥ ३-१६-६ ॥

हे अग्ने ! सर्व देव तुझ्यांत समाविष्ट झालेला राहिल्यामुळे, लढाईत आम्ही शत्रूंची सर्व उत्तम संपत्ति तुझ्या रूपाने लूट म्हणून मिळवू असे घटो ! (३-११-९).

रत्न १२२ वें

हे इन्द्रा ! आणि हे अग्ने ! आम्ही अत्यंत श्रेष्ठ असा हा सोमरस प्राण्यांनी वाटून तुम्हाप्रीत्यर्थ तयार करून ठेविला आहे. तो सोमरस पिण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला स्तोत्र म्हणून हाक मारीत आहो. तर तुम्ही स्वर्गातून येथे या आणि येऊन आमच्या भक्तीने प्रसन्न होऊन, तो मधुर रस प्राशन करा ! (३-१२-१). हे इन्द्राग्नि ! तुम्हाला स्तोत्राचा यज्ञसाधनभूत व मनोव्हादकारी असा हा सोमरस आहे आणि तो तुम्हाकडे येत आहे. तर आमच्या स्तुतिस्तोत्राने आळविलेले तुम्ही या आमच्या यज्ञांत येऊन त्या रसाने प्राशन करा ! (३-१२-२). यज्ञसाधनभूत अशा या सोमाच्या प्रेरणेने प्रोत्साहित झालेला हा मी यजमान स्तोत्रगायकाचे मनोरथ पूर्ण करणारे असे जे तुम्ही त्या तुम्हाला या यज्ञांत येण्याविषयी पाचारित आहे. तर तुम्ही कृपा करून येथे येऊन हा सोमरस प्राशन करून संतुष्ट व्हा ! (३-१२-३).

रत्न १२३ वें

हे बलपुत्र अग्निदेवा ! तू आम्हांस दुष्ट शत्रूंचा हवाली करू नकोस ! तसेच आम्हांस संततिहीन करू नकोस ! आणि गवाश्वादि पशुहीनाहि करू नकोस ! आम्ही निदेश पात्र होऊ असा प्रसंग आम्हांवर आणू नकोस ! स्वावरोवरच, हे देवा ! आमच्यातील सर्व द्वेषबुद्धीचे तू उच्चाटण कर ! (३-१६-५).

रत्न १२४ वें

हे भाग्यसंरक्ष अग्निदेवा ! आमच्या या यज्ञांत आम्हांस विपुळ संतति व अन्न प्राप्त होईल असे कर आणि हे बहुवनशुक्र अग्ने ! स्वावरोवरच आम्हांस सुख, यश व विपुळ संपत्ति यांचाहि लाभ मिळवून दे ! (३-१६-६).

रत्न १२५ वै

विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद
 अग्निरेस्मि जन्मना जातवेदा घृतं मे चक्षुरमृतं म आसन् ।
 अर्कस्त्रिधातु रजसो विमानोऽर्जसो घर्मो हविरेस्मि नाम ॥

॥ ३-२६-७ ॥

श्री. वि. (अग्निप्रयन) अग्न्यनुशंसन. स्मा.वि. अग्निध्यान; मुक्ताक्षपाचन

रत्न १२६ वै

विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, अनुष्टुप्-छंद
 अस्तीदमेधिमन्येनमस्ति प्रजननं कृतम् ।
 एतां विश्वत्नीमा भराग्निं मन्याम पूर्वया ॥

॥ ३-२९-१ ॥

श्री. वि. अग्निप्रणयन.

रत्न १२७ वै

विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद
 अरण्योर्निहितो जातवेदा गर्भं इव सुधितो गर्भिणीपु ।
 दिवेदिव ईड्यो जागृवद्भिर्हविर्म्मद्भिर्मनुष्येभिरग्निः ॥

॥ ३-२९-२ ॥

उत्तानायामव भरा चिकित्वान्तस्रघः प्रवीता कृपणं जजान ।
 अरुप्रस्तपो रुशंस्य पाज इळीयास्युत्रो वयुनेऽजनिष्ट ॥

॥ ३-२९-३ ॥

रत्न १२७ (अ) वै

विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, अनुष्टुप्-छंद
 इळीयास्त्वा पदे वयं नामा पृथिव्या अधि ।
 जातवेदो नि धीमह्यग्ने हव्याय वोळहवे ॥

॥ ३-२९-४ ॥

रत्न १२५ वें

मी हा जो अग्नि, तो जन्मतःच सर्वज्ञ आहे. घृत हा माता डोळा असून, माझ्या मुखांत अमृत आहे. प्राण, अपान व ब्रह्मण एतत्त्वयात्मक जो प्राण, तो प्राण मी आहे. त्याचप्रमाणे अंतरिक्षांत अधिष्ठित असलेला वायुहि पण मीच आणि निरंतर प्रकाशणारा शुभोक्त्य सूर्यदेव, तोहि मीच ! किंबहुना आव्य पुरोडाशादि जें हविरस तें देखील मीच आहे ! (३-२६-७).

रत्न १२६ वें

अहो ऋत्विजहो ! हें अग्नीसाठीं यूरधकल हयें आहे. तसेंच अरणीवर ठेवण्याचा मंथा व सुसलण्यासाठीं रज्जु इत्यादि साहित्य येथेंच आहे. आणि अग्निस्थापनभूत दर्भहि येथेंच आहेत. आतां ती अरणी घेऊन या. म्हणजे पूर्वीप्रमाणे धूम्रधन करून आपण तद्वारा अग्नि निर्माण करूं या (३-२९-१).

रत्न १२७ वें

गर्भिणी स्त्रीच्या पोटांत जसा गर्भ सुस्थयस्थित ठेविलेला असतो तद्वत् सर्व विषयज्ञात आपणारा हा अग्नि अरणीमध्ये गर्भरूपाने देवांनी स्थापन करून ठेविला आहे. हविष्मान् व जागरूक अशा आम्हां मनुष्यांच्या स्तुतिस्तोत्रास तो नित्य पात्र आहे (३-२९-२). हे ज्ञानवान् अध्वर्यो ! या उताण्या अवरारणीवर ती उत्तरारणि म्हणजे वरची अरणि अवोमुख करून घर. म्हणजे ती अवरारणि छवकरच गर्भवती होऊन अग्नीष्टदायक अग्निदेवास जन्म देणारी होईल. त्या अग्नीचा प्रकाश तमोनाशक असून, इळेचा तो शुभ्र तेजस्वी मुलगा त्या अरणीपासून उत्पन्न होतो (३-२९-३).

रत्न १२७ (ख) वें

हे जातप्रज्ञ अग्निदेवां ! आम्ही अध्वर्युंप्रभृति ऋत्विग्जन मूमीवर मध्य-भागी उत्तरवेदीच्या स्थानांत तुसी देवांना हवि घाहून नेण्यासाठीं म्हणून स्थापना करित आहो (३-२९-४).

रत्न १२८ वै

विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद
 मन्यता नरः क्विमद्वयन्तं प्रचेतसममृतं सुप्रतीकम् ।
 यज्ञस्य केतुं प्रथमं पुरस्तादाग्निं नरो जनयता सुरेश्वरम् ॥

॥ ३-२९-५ ॥

श्री. वि. अग्निमंथन

रत्न १२९ वै

विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद
 जातो अग्नी रोचते चेकितानो वाजी विप्रः कविशस्तः सुदानुः ।
 यं देवास ईड्यं विम्विदं हव्यवाहमदधुरध्वरेषु ॥

॥ २-२९-७ ॥

सीदं होतः स्व उं लोके चिकित्वान्सादयो यज्ञं सुकृतस्य योनौ ।
 देवावीद्वान्हविषो यज्ञास्यग्नें बृहद्यजमाने वयो धाः ॥

॥ ३-२९-८ ॥

श्री. वि. (उत्तरवेदीत) अग्निस्थापन.

रत्न १३० वै

विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, अनुष्टुप्-छंद.
 अयं ते योनिर्ऋत्वियो यतो जातो अरोचयाः ।
 तं जानन्नग्ने वा सीदायां नो वर्धयां गिरः ॥

॥ ३-२९-१० ॥

श्री. वि. (अरणीन) अग्निसमारोपण.

स्मा. वि. अग्निसमारोप.

(१५१)

रत्न १२८ वें

अहो अश्वर्युत्पत्ति ऋत्विजहो ! दूरदर्शी, निष्कपटी, पूर्णप्रश, अमर, सुंदर अशा अग्निदेवास मंथन करून उत्पन्न करा. अहो ऋत्विज हो ! यशाचा प्रशापक, सर्वांत प्रमुख व उत्तम सुखदाता अशा अग्नींस यशा-नुष्ठानाच्या प्रारंभीत अरर्णांतून गुसळून प्रकट करा ! (३-२९-५).

रत्न १२९ वें

अग्निदेव हा मंथनद्वारा अरर्णांतून उत्पन्न होतांच प्रकाशमान होतो. तो सर्व जाणणारा, सततगमनशील, कर्मकुशल, होतृजनस्तुत व दान देण्यांत मोठा उदार वंशा आहे. तो हें सर्व वस्तुजात जाणणारा असल्यामुळे देवांनी त्याला यशांतील आपला हविर्बाहक प्रतिनिधि म्हणून नेमला आहे. इन्द्रादि सर्व देव त्याची कीर्ति गात असतात (३-२९-७). हे होमनिष्पादक अग्निदेवा ! तूं आपल्या स्थानावर म्हणजे उत्तरघेदीच्या मध्यभागी बस. आणि शानी वसत तूं या यज्ञकर्त्या यजमानालाहि यज्ञशुद्धांत उत्तम स्थानी बसव. त्यानंतर देवांचा रक्षक असा तूं त्या त्या देवांना हविर्भाग पोंचवून त्यांना संतुष्ट कर आणि यज्ञ करणाऱ्या या यजमानाला विपुल अन्न प्रदान करून त्यासहि सुसंपन्न कर ! (३-२९-८).

रत्न १३० वें

हे अग्निदेवा ! प्रत्येक यागकाली उत्पन्न होण्याचें हें तुझें जन्मस्थान आहे. तेथून तूं उत्पन्न होतांच प्रकाशत आला आहेस. तूं तें जाणून ऐशें आतां विराजमान हो आणि आमच्या स्तुतिस्तोत्रानें सुपुष्ट हो ! (३-२९-१०).

रत्न १३१ वै

विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, जगती-छंद

तनुनपांडुष्यते गर्भे आसुरो नराशंसो भवति यद्विजायते ।
मातरिश्वा यदमिमीत मातरि वातस्य सर्गो अमवत्सरीमणि ॥

॥ ३-२९-११ ॥

रत्न १३२ वै

विश्वामित्र-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद

अर्जीजनन्नमृतं मर्त्यासोऽक्षेमाणं तरणिं वीळुजंभम् ।
दश स्वसारो अपुर्वः समाचीः पुमांसं जातमभि सं रंभन्ते ॥

॥ ३-२९-१३ ॥

यद्य त्वां प्रयति यज्ञे अस्मिन्होतध्विक्रवोऽवृणीमहीह ।
ध्रुवमया ध्रुवमृताशमिष्ठाः प्रजानन्विद्वो उप याहि सोमम् ॥

॥ ३-२९-१६ ॥

रत्न १३३ वै

विश्वामित्र-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद

शासुद्वन्दिर्दुहितुर्नप्यं गाद्विदो ऋतस्य दीर्घिति सपर्यम् ।
पिता यत्र दुहितुः सेकमृजन्तं शग्मयेन मनसा दधन्वे ॥

॥ ३-३१-१ ॥

श्री. वि. (माष्यंदिनसवन) अष्टावाक दश

न जामये तान्वो रिक्वमारैक्चकार गर्भं सनितुर्निधानम् ।
यदी मानरो जनयन्त वहिमन्यः कर्ता सुकृतोरन्य ऋन्धन् ॥

॥ ३-३१-२ ॥

रत्न १३१ वें

जेव्हा अग्नि हा अरणीमध्ये गर्भरूपाने असतो तेव्हा त्याला तनूनपातू असे म्हणतात, जेव्हा तो प्रत्यक्ष जन्मतो, तेव्हा त्याला असुरान्तक नराशंस असे आभिषान लाभते. जेव्हा तो अंतरिक्षात वापरले तेव्हा प्रकट करतो, तेव्हा तो मातरिक्षा या नावाने ओळखला जातो, आणि एवंबिष अग्नि भरघाव दौडू लागला म्हणजे वायूची उत्पत्ति होते (३-२९-११).

रत्न १३२ वें

मर्त्य मनुष्यांनी अमर, अशय, रूढदंत व मत्सोद्धारक अशा अग्नि-देवाला मंत्रानेद्वारा उत्पन्न केला. त्या अग्नीला जन्मलेला पाहून बहिष्णी-प्रमाणे एकोप्याने घागणाऱ्या दहा अंगुली जणू काही पुत्रच जन्मला अशा भावनेने आनंदघोष करत्या झाल्या (३-२९-१३). हे होमसंपादका ! हे यज्ञकर्मशापका ! हे अग्निदेवा ! ज्या अर्थी आग्नी तुला या प्रस्तुत यशानुष्ठानांत वरिले आहे त्या अर्थी तू या यज्ञांत देवांना उद्देशून दिलेला हविर्भाग त्यांचा त्यांना अचूक नेऊन पोचिब आणि स्वस्थपणे विप्राति घे. त्यानंतर या आमच्या कर्मानुष्ठानाचे मर्म जाणून सोमपानार्थे सृष्ट असा तू आमच्याजवळ ये ! (३-२९-१६).

रत्न १३३ वें

पुत्रसंतति नसलेला बाप आपल्या मुलीचे लग्न करून देताना तिच्या पोटी जन्मणारा मुलगा आपल्या पिढोदक क्रियेचा अधिकारी होईल, असा करार करतो. आणि तदाचारि तिच्या उदरी जन्मणारा पुत्र आपला उत्तर-क्रियाकर्मादि करणारा होईल असा भरबसा घेऊन, तो आपल्या जामाताचा बखालंकारादिकांच्या योगाने आदरसत्कार करतो. तो जामात तिच्या ठिकाणी गर्भाधान करील या आशेवर तो बाप पुढे मुलासमाधानाने आपली जीवनयात्रा चालवितो (३-३१-१). औरसपुत्र हा आपल्या बहिष्णीला दायभाग देत नाही. तर तिला आपल्या पतीचे गर्भाधानाचे स्थान करतो. आईबाप छोपुत्र संतति निर्माण करित असले तरी त्यापैकी पुत्र हा पिढोदक कर्माचा अधिकारी होतो आणि कन्या ही बखालंकारादिकांनी भूपित करून दुसऱ्याच लग्न करून दिली जाते (३-३१-२).

रत्न १३४ वै

यज्ञो हि त इन्द्र वधेनो भृदुत प्रियः सुतसोमो मियेधः ।
यज्ञेन यज्ञमव यज्ञियः सन्यज्ञस्ते वज्रमहिहार्य आवत् ॥

॥ ३-३२-१२ ॥

रत्न १३५ वै

विश्वामित्र-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद
ब्रह्मणा ते ब्रह्मयुजा युनजिम हरी सखाया सधमार्द आशू ।
स्तिरं रयं सुखमिन्द्राधितिष्ठन्प्रजानन्विद्धौ उर्प याहि सोमम् ॥

॥ ३-३५-४ ॥

श्री. वि. (माष्यंदिनसवन) षाड्मणाच्छंसी शस्त्र. स्मा. वि. ब्रह्म-भावाहन

रत्न १३६ वै

विश्वामित्र-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद
शंसां महामिन्द्रं यस्मिन्विश्वा आ कृष्टयैः सोमपाः काममव्यन् ।
यं सूक्तुं धिपणै विम्वतष्ट घनं वृत्राणो जनयन्त देवाः ॥

॥ ३-४९-१ ॥

श्री. वि. (दशारात्र) मरुत्वतीय शस्त्र;

रत्न १३७ वै

विश्वामित्र-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद
जापेदस्तं मघवन्सेदु योनिस्तदित्वा युक्ता हरयो वहन्तु ।
यदा कदा च सुनवाम सोममग्निष्वा दूतो धन्वात्पृच्छ ॥

॥ ३-५३-४ ॥

रत्न १३४ वें

हे इन्द्रदेवा ! हा आमचा यज्ञ तुझें संवर्धन करणारा असा झाला आणि सोमरसानें युक्त असल्यामुळें तो तुला तसाच प्रियदि झाला, ज्या अर्थां तूं यज्ञार्ह आदेश त्या अर्थां या यज्ञाच्या योगानें तूं या यज्ञकर्त्यां यज्ञमानाचें रक्षण कर, आणि हा आमचा यज्ञ वृत्रहन्नाच्या वेळीं तुझ्या वज्राचें रक्षण करो ! (३-३२-१२).

रत्न १३५ वें

हे इन्द्रा ! मंत्राच्या योगानें आपोआप जोडले जाणारे व लढाईत अत्यंत चपलगतीनें धावणारे, असें तुझे हरी नांवाचे घोडे मी मंत्र म्हणून तुझ्या रथास जोडलों, देवा, आतां जठ ! शानी व सूक्ष्म असा तूं आपल्या मुदढ व सुलकारक रथावर आरूढ होऊन, सोमवानार्थं हकडे येण्याची कृपा कर ! (३-३५-४).

रत्न १३६ वें

हे होत्या ! ज्याच्या आध्यात्मातील सर्व मनुष्ये यज्ञगृहांत सोमपान करून आपले स्वर्गादि इष्ट मनोरथ प्राप्त करून घेतात व ज्याला समर्थ धावा-पुण्या व देव हे उत्पन्न करते झाले, अशा त्या इन्द्राचें शस्त्र म्हणून स्तबन कर, तो इन्द्र म्हणजे मोठा पराक्रम करणारा, वृथाळा मारणारा आणि विभूनें जगदाधिपति म्हणून स्थापन केलेला असा आहे (३-४९-१).

रत्न १३७ वें

हे मघवन् ! इन्द्रदेवा ! पत्नी म्हणजेच घर होय आणि तीच पुण्याचें उत्पत्तिस्थान, म्हणून त्या गृहाकडेच तुला तुझ्या रथाचे घोडे घेऊन येवोत, जेव्हा जेव्हा आम्ही सोमरस तयार करूं तेव्हा तेव्हा आम्ही हा तुझ्याकडे आमचा दूत होऊन अवश्य येत राहिल (३-५३-४).

रूपं रूपं मपवा बोभवीति मायाः कृष्णानस्तन्वं हं परि स्वाम् ।
त्रियंद्दिवः परि मुहूर्तमागात्स्वैर्मन्त्रैरन्वुतुपा ऋतावा ॥

॥ ३-५३-८ ॥

रत्न १३८ वै

विधामिध-ऋषि, इंद्र-देवता, वृहती-छंद

बलं धेहि तनून् नो बलमिन्द्रानुलुप्तु नः ।
बलं तोकाय तनयाय जीवसे त्वं हि बलदा असि ॥

॥ ३-५३-१८ ॥

रत्न १३९ वै

प्रजापति ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद

मो ए णो अत्रे जुहुरन्त देवा मा पूर्वे अग्ने पितरः पश्याः ।
पुराण्योः सघ्नोः वेतुरन्तमहदेवानामसुरत्वमेकम् ॥

॥ ३-५५-२ ॥

वि भं पुरुत्रा पंतयन्ति कामाः शम्पच्छा दीचे पुन्यार्णि ।
सनिदे अत्रावन्भिर्ददेम महदेवानामसुरत्वमेकम् ॥

॥ ३-५५-३ ॥

विष्णुर्गोनाः परं पति पायः शिवा धामान्यमृता दधानः ।
अग्नित्रा विष्ठा मुषनानि वेद महदेवानामसुरत्वमेकम् ॥

॥ ३-५५-१० ॥

निष्पिष्वरीन् ओषधीरुतापो रयि त इन्द्र पृथिवी विमर्ति ।
सग्नायस्ने धामभाजः श्याम महदेवानामसुरत्वमेकम् ॥

॥ ३-५५-२२ ॥

हा उदार इन्द्रदेव त्याला जी जी रूपे घ्यावीशी वाटतात ती ती रूपे ताकाल धारण करतो. कारण, त्याच्याजवळ अनेक रूप धारण करण्याचे अलौकिक सामर्थ्य असल्यामुळे तो आपले शरीर नानाविध रूपांचे करू शकतो. तो स्तोत्र म्हणून बोलाविताना प्रातः-माध्यंदिनहाय-सवनात स्वर्गातून चटदिशी घाबून येतो. केवळ तो योग्य वेळीच सोम पितो असे नसून, अवेळीमुढा तो सोमपान करू शकतो (३-५१-८).

रत्न १३८ वें

हे इन्द्रदेवा ! तू आम्हांला व आमच्या वैलांना सामर्थ्यसंरक्ष कर ! तसेच आमच्या पुत्रपौत्रांनाहि चिरजीवनायें आयुर्वल दे ! कारण तू बलदाता आहेस (३-५३-१८).

रत्न १३९ वें

हे अग्ने ! स्वर्गातील देव झाले काय किंवा पुण्याचरण करून देवपद प्राप्त करून घेतलेले आमचे प्राचीन पितर झाले काय, आम्हांस इजा न करोत ! त्याचप्रमाणे प्राचीन अशा स्वर्ग व पृथ्वी यांमध्ये प्रकाशणारा सूर्यदेवहि आम्हांस इजा न करो ! कारण देवांचे सामर्थ्य म्हणजे मोठे अद्भुत आहे ! (३-५५-२). माझ्या विविध कामना विविध दिशा-कडे सारख्या घाब घेत आहेत, अग्निष्टोमादि पशुकर्मांत हजर राहून मी पुरातन अर्थां स्तोत्रे प्रकाशात आणीत आहे, जेव्हा अग्निनारायण प्रदीप्त होईल तेव्हा आम्ही थाणीने सत्य तेंच बोलू. कारण देवांचे माहात्म्य फार मोठे आहे ! (३-५५-३). त्रैलोक्य व्यापून असणारा, सर्वांचे रक्षण करणारा, आणि लोकवारक अशा उदकांना धारण करणारा हा अग्निदेव उदकांचे रयान नै अंतरिक्ष, त्या अंतरिक्ष लोकांचे रक्षण करतो. तो अग्निदेवच हें सर्व मूतजात पूर्ण ओळखून आहे. कारण देवांचे माहात्म्य हें फार मोठे आहे ! (३-५५-१०). हे इन्द्रदेवा ! ओपवि तुझ्या माहात्म्यामुळेच फलसंपन्न होतात. आणि तुझ्यापासूनच उदक बाहू लागते. व पृथ्वी तुझ्या भोगासाठीच ऐश्वर्य धारण करते. आम्ही-जे तुझे स्तुति-पाठक मित्र-ते त्या तुझ्या सर्वोत्तम संपत्तीचे वाटेकरी होऊं असे घडे ! कारण देवांचा महिमा मोठा अद्भुत आहे ! (३-५-२२).

रत्न १४० वें

विश्वामित्र-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद
 त्रिहृत्तमा दुग्शा रोचनानि त्रयो राजन्त्यसुरस्य वीराः ।
 ऋतावान इपिरा द्रुळभासखिरा दिवो विदये सन्तु देवाः ॥

॥ ३-५६-८ ॥

रत्न १४१ वें

विश्वामित्र-ऋषि, मित्र-देवता, गायत्री-छंद
 मित्रस्य चर्षणीधृतोऽधो देवस्य सानसि ।

पुंसं चित्रश्रवस्तमम्

॥ ३-५९-६ ॥

श्री. वि. मैघावरुणशस्त्र

अभि यो महिना दिवं भित्तो वमूवं सप्रयाः ।

अभि श्रवोभिः पृथिवीम् ॥

॥ ३-५२-७ ॥

मित्राय पश्वं येमिरे जना अभिष्टिशवसे ।

स देवान्विभ्रान्विभर्ति ॥

॥ ३-५९-८ ॥

श्री. वि. (प्रातर्होम), अनुवाक्या.

मित्रो देवेष्वायुपु जनाय वृत्तर्वाहिपे ।

इषं इष्ट्रेता अकः ॥

॥ ३-५९-९ ॥

रत्न १४२ वें

विश्वामित्र-ऋषि, सविता-देवता, गायत्री-छंद
 तसंविनुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।

धियो यो नः प्रचोदयात्

॥ ३-६२-१० ॥

श्री. वि. (दशरात्र) वैश्वदेव शास्त्र;

स्मं. वि. प्राणायाम; गायत्री जप; अर्घ्यदान, मार्जन, भाज्य होम. हृष्यादि.

देवस्य सविनुर्वयं वाज्यन्तः पुरंध्या ।

भर्गस्य रातिमीमहे ॥

॥ ३-६२-११ ॥

रत्न १४० वें

कोणाळाहि नाश करता येणार नाही असे भगवंताचे अत्यंत तेजस्वी व परम श्रेष्ठ असे तीन लोक असून, तेथे सर्वसमर्थ अशा संवत्सर काळातवाचे अग्नि, वायु व सूर्य असे तीन पुत्र प्रकाशत असतात. सत्यवान्, श्रीमगाभी व दुर्दमनीय असे हे तीन देव आमच्या यज्ञामध्ये तीनदि सवनांत उपस्थित होवोत ! (३-५६-८).

रत्न १४१ वें

मनुष्यांना धारण करणाऱ्या मित्र देवांचे अन्न व श्रेष्ठ कीर्तियुक्त घन हे सर्वानी मिळवावे असेच आहे (३-५९-६). तो मित्र देवच आपल्या महिम्माने अंतरिक्षाचा अध्यक्ष झाला आहे, आणि त्याचप्रमाणे अन्न देऊन पृथ्वीचाहि अध्यक्ष बनला आहे (३-५९-७). पचजन हे अशा त्या शत्रुंजय मित्र देवाला हवि अर्पण करून त्याचे पूजन करतात. कारण तो देव सर्व देवांचा रक्षक आहे (३-५९-८). भगवान् आदित्य देव हा तेजस्वी जनांमध्ये जो देवाना हविर्भाग अर्पण करतो अशा त्या ऋत्विजनाला इष्ट कार्य सिद्धीस नेणारी अर्शा अन्न प्रदान वरतो (३-५९-९).

रत्न १४२ वें

जो आम्हांस सत्कर्माच्या ठायी प्रेरणा करतो अशा त्या सवितृ-देवाच्या सर्वश्रेष्ठ तेजाचे आम्ही ध्यान करतो (३-६२-१०). अन्नाची इच्छा करणारे आम्ही त्या तेजस्वी सवितृ-देवापाशी त्याची रक्षित करून आम्हांस घनदान करण्याविषयी सद्भावपूर्वक प्रार्थना करित आहो (३-६२-११).

(१६०)

रत्न १४३ वै

विश्वामित्र-ऋषि, मित्रावरुण-देवता, गायत्री-छंद.

गूणानां जमर्दग्निना योनावृतस्य सीदतम् ।

पातं सोममृतावृधा ॥

॥ ३-६२-१८ ॥

श्रौ. वि. (अग्नि) मित्रावरुण प्रहृषाज्या.

(तिसरें मंडल समाप्त)

रत्न १४३ वे

हे मित्रावरुण देवानो । या जमदग्नीष्या स्तोत्राने प्रसन्न होऊन या
पवित्र यशस्थानावर विराजमान व्हा. आणि यशफळाचे वर्धन करणारे
देवहो । मी अर्पण केलेल्या या सोमरसाचा आस्वाद घ्या ।

(३-६२-१८).

तिसरे मंडल समाप्त





मंडल चौथें

रत्न १४४ वें

वामदेव-ऋषि, अग्नि-देवता, अष्टि-छंद

त्वां ह्यग्ने सदमिर्त्समन्पवो देवासो देवमरति न्येरि इति क्रत्वा
न्येरिरे । अमर्त्यं यजत मर्त्या देवमादेवं जनत प्रचेतसे विश्वमादेवं
जनत प्रचेतसम् ॥ ४-१-१ ॥

श्री. वि. मंडलादि होम.

रत्न १४५ वें

वामदेव-ऋषि, अग्नि-देवता, अतिजगती-छंद

स भ्रातरं वरुणमग्न आ ववृत्स्य देवो अच्यो सुमती यज्ञवनसं ज्येष्ठं
यज्ञवनसम् । ऋतावानमादित्यं चर्पणीधृतं राजानं चर्पणीधृतम् ॥

॥ ४-१-२ ॥

(मराठी भावार्थ)

रत्न १४४ वें

हे अग्निदेवा । आपल्या शत्रूंशीं स्पर्धा करणारे इन्द्रादि देव तेजस्वी व
अत्यंत चपळ अशा तुला सदैव युद्धासाठी प्रेरणा करीत असतात. तद्द्व
तुझे भक्त हे यजमानहि तुझे स्तुतिस्तोत्र गाऊन या यज्ञात देवांना घेऊन
येण्यासाठी तुला प्रेरित आहेत. हे पूज्य अग्ने ! अमर, सर्व वाजूंना प्रकाश-
णारा, ज्ञानी, कर्मज्ञ, अशा मनुष्यांत जाणाऱ्या तुला देवांनीं हविरत्न तयार
करण्यासाठी म्हणून उत्पन्न केला. (४-१-१).

रत्न १४५ वें

हे अग्ने ! अशा प्रकारचा जो तू ती तू यज्ञेषु, अर्घ्यत प्रशस्त, सत्यवन्त,
मनुष्यपोषक, अशा अदितिपुत्र वरुण राजाला यज्ञात स्तुतिपाठकांच्या
समोर आणून बसव. (४-१-२).

रत्न १४६ वें

वामदेव-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद

त्वं नो अग्ने वरुणस्य विद्वान्देवस्य हेळोऽयं यासितीष्टाः ।

यज्ञिष्ठो वन्हितमः शोशुचानो विश्वा द्वेषांसि प्र मुमुग्ध्यस्मत् ॥

॥ ४-१-४ ॥

श्री. वि. प्रातरनुवाक, अयनृषेष्टि; स्मा. वि. अग्नि-नमस्कार; यजमान-
अग्निवाल्मीकि-याज्यानुवाक्या अभिषेक; मार्जन; आज्यहोम.

स त्वं नो अग्नेऽवमो भवोती नेदिष्ठो अस्या उपसो व्युष्टौ ।

अव यश्व नो वरुण रराणो वीहि मृळीकं सुहवीं न एधि ॥

॥ ४-१-५ ॥

रत्न १४७ वें

वामदेव-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद

रक्षा णो अग्ने तव रक्षणेभी रारक्ष्वाणः सुमख प्रीणानः ।

प्रति प्शुर्वि रुज वीड्वंशो जहि रक्षो महि चिद्वावृधानम् ॥

॥ ४-२-१४ ॥

श्री. वि. (अग्निहोम) प्रातरनुवाक.

रत्न १४८ वें

वामदेव-ऋषि, रक्षोहा अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद

कृणुष्व पाजः प्रसितिं न पृथ्वी याहि राजेवामवाँ इभेन ।

तृथ्वीमनु प्रसितिं द्रूणानोऽस्तांसि विष्य रक्षसुस्तपिष्ठैः ॥

॥ ४-४-१ ॥

श्री. वि. (अग्निहोम) प्रातरनुवाक; स्मा. वि. रक्षोघ्नसूक्त, शांतिपाठ.

रत्न १४६ वें

हे अग्निदेवा ! सर्वे पुरुषार्थानि साधनोपाय जाणणारा असा तूं आम्हां-
विषयक वरुण देवाचा राग नाहीसा कर ! हे देवा ! तूं अत्यंत पूजनीय
आहेस, तसाच तूं देवांचा हृदिर्बाहक आहेस, आणि त्याचप्रमाणे अत्यंत
तेजःपुंजहि आहेस, अतएव जे आमचा द्वेष करणारे आहेत त्या सर्वांचा
तूं पार फडशा पाड ! (४-१-४). हे अग्ने ! आपल्या संरक्षण-शक्ती-
निधी आमचा रक्षक होऊन, प्रातःसमयी यशकर्मसिद्ध्यर्थं तूं आमच्याजवळ
रहा, आणि वरुणकृत आमचा जलोदरादि रोग नाहीसा कर ! यज्ञमानाला
अर्भाष्टफल देणारा तूं गुल्लकारक असो हे हविरत्न भक्षण कर आणि
आमच्या हांकेसरशी सहज घाबून येणारा असा हो ! (४-१-५).

रत्न १४७ वें

हे सुवस्त्र अग्निदेवा ! तुझे आम्हीं रक्षण केलें धादे आणि हवि अर्पण
करून तुला प्रसन्नहि केला आहे, तर हे देवा ! तूं आतां आपल्या संरक्षण-
शक्तीनिधी आमचे पालन कर ! आमच्यासाठी प्रकाश पाड ! आमच्या
महापातकांचा नाश कर ! आणि शिरजोर होऊन आम्हांस छळणाऱ्या
राक्षसादिकांचा पार फळा उडवून दे ! (४-३-१४).

रत्न १४८ वें

हे अग्ने ! पारधी जसा पक्ष्यांना पकडण्यासाठीं आपलें विरतीर्ण जाळें
पसरतो, तद्वत् तूंहि आपल्या ज्वालारूप शक्तीचा प्रसार कर ! तेव्हा बरोबर
पेऊन हत्तीवर बसून शत्रूवर चाल करून जाणाऱ्या राजाप्रमाणे तूंहि शत्रूवर
चाल करून जा ! वायुगतीने पलायन करणाऱ्या शत्रुघ्नेचा पाठलाग करून
त्यांची तूं दाणादाण कर आणि आपल्या तप्त आयुधानी राक्षसना चांगला
चोप दे ! (४-४-१).

हे अग्ने ! तुझे भ्रमण करणारे असे ते शीप्रगामी ज्वालासमूह सर्वे शार्जुनीं फोफावणारे आहेत. तर अत्यंत प्रकाशमान असा तूं आपल्या प्रचंड तेजोराशीने शश्रूना एकामागून एक असे भाजून होरपळून काढ ! हे अग्ने ! शश्रूमध्ये तूं अनिष्ट आहेस, अतएव आपले प्रखर ज्वालासमूह, ठिणभ्या व उल्का यांचा सर्वे शार्जुनीं बर्षाव करून राक्षसपिशाचादि शश्रूंची दाणादाण कर ! (४-४-२). हे अग्ने ! शशि गतिमान् असा तूं आपले तापदायक ज्वालासमूह शश्रूवर सोड ! अहिंसित असा तूं या आग्नीं प्रजेचा पाळक हो ! जो आमचा निंदक आहे—मग तो जवळ असो वा दूर असो—त्यापासून आमचे रक्षण कर ! तुझे मक्त जे आम्ही त्या आग्नींवर तुटून पडण्याचे भाविष्ठ आमचा शश्रु न करो ! (४-४-३). हे अग्ने ! राक्षसास मारण्यासाठी उटून उभा रहा ! शश्रूवर तुझ्या प्रखर ज्वालासंधाचा भडिमार कर ! हे तीरण ज्वालायुक्त अग्निदेवा ! त्या तुझ्या तीक्ष्ण ज्वालासंधाने शश्रूना पार होरपळून काढ ! त्याचप्रमाणे हे देदीप्यमान अग्नि-देवा ! ज्वाप्रमाणे बठलेल्या वृक्षास तूं जाळून लाक करून टाकतोस त्याप्रमाणे जो आमभ्याशीं शश्रुत्व करतो त्याला जमिनीवर छोळवून पार त्याची राखरांगोळी कर ! (४-४-४). हे अग्ने ! शश्रूला मारण्यासाठी सज्ज हो ! आमभ्यावर टपून वसलेल्या शश्रूना सपाटून चोप दे ! वश्यागादि देशसंबंधी कर्मानुष्ठानाला प्रकट कर ! राक्षसादिकांचीं सज्ज घनुष्ये त्यांची दोरी छोडून शिथिल कर ! आणि ताडण केलेल्या व न केलेल्या शश्रूना पुनः पुनः ताडण कर ! (४-४-५).

रत्न १४९ वे

भात्रादि बंधुरहित छीप्रमाणे जे आडमाणे जाणारे आहेत व पतीचा द्वेष करणाऱ्या छीप्रमाणे जे दुराचरणी आहेत अशा पार्षा, विचारग्रह व याचाग्रह दुर्जनांनीं हे अगाध नरक स्थान उत्पन्न केले आहे ! (४-५-५).

रत्न १५० वे

हे सर्व जाणणारा जो प्रजापति तो म्हणजे मी वामदेवच आहे ! सर्वांना प्रेरणा करणारा सूर्यहि मीच ! महाशानी असा कळीवान ऋषिदेहि मीच ! अर्जुनीचा पुत्र कुल ऋषि तौहि मीच ! आणि त्रिकालज उशना ऋषि शाळा घरी तो मीच आहे ! हे जनहो, सर्वात्मक अशा मला पहा. (४-२६-१).

रत्न १५२ वै

वामदेव-ऋषि, इन्द्र-देवता, शशवरी-छंद

अर्धं श्रेतं कलशं गोभिरक्तमापिप्यानं मघवां शुक्रमन्धः ।

अध्वर्युभिः प्रयतं मघ्वो अप्रमिन्द्रो मदाय प्रति धत्पिबन्धै शूरो

मदाय प्रति धत्पिबन्धै ॥ ४-२७-५ ॥

रत्न १५३ वै

वामदेव-ऋषि, इन्द्र-देवता, गायत्री-छंद

कया नक्षत्र आ भुवदुती सदावृषः सखा ।

कया शन्धिष्ठया वता ॥ ४-३१-१ ॥

श्रौ. वि. (भग्निष्टोम) स्तोत्रिया

स्म. वि. शांतिपाठः

(वरुणप्रघास) अनुवाक्या

राहु-आघाहन.

ऋत्वा सुत्यो मदानां महिष्ठो मत्सदन्धसः ।

दृढहा चिदारुजे वसु ॥ ४-३१-२ ॥

अभी पु णः सखीनामविता जंरितृणाम् ।

शतं मवास्युतिभिः ॥ ४-३१-३ ॥

रत्न १५४ वै

वामदेव-ऋषि, ऋसु-देवता, त्रिपु-छंद

यदारमकंनृभवः पितृभ्यां परिविष्टी वेयणा दंसनाभिः ।

आदिदेवानामुप सख्यमायन्धीरांसः पुष्टिमवहन्मनायै ॥

॥ ४-३३-२ ॥

श्रौ. वि. (दशरात्र) वधदेवरात्र,

स्म. वि. ऋसुसूक्त

पुनर्ये चक्रुः पितरा युवाना सना यूपेय जरुणा शर्याना ।

ते वाजो विभ्वो ऋभुरिन्द्रवन्तो मधुप्सरसो नोऽवन्त यज्ञम् ।

॥ ४-३३-३ ॥

(१७१)

रत्न १५२ वें

तर आतां शूर असा हा उदार इन्द्र देव दुग्धमिश्रित, पौष्टिक व माधुर्ययुक्त असा हा शुभ्र कलशातील सोमरस, कीं जो अप्पर्वणी भक्तिभावपूर्वक अर्पण केला आहे, त्याचा, पान करण्यासाठी म्हणून, स्वीकार करो ! (४-२७-५).

रत्न १५३ वें

सतत वर्धनशील, पूजनीय, मित्रभूत असा इन्द्र देव अशा कोणत्या सर्पणानें आमच्याजवळ राहणारा असा होईल ? अशा कोणत्या श्रेष्ठ यागकर्माणें तो आमच्याजवळ राहील ? (४-३१-१). हे इन्द्र देवा ! मादक वेद्यांमध्ये असा कोणता पूज्य सोमरस तुला खात्रीनें मदोन्मत्त करूं शकेल, कीं व्याख्या योगानें शत्रूंचें कठीण घन फोडून चूरचूर करण्याचा तुला आवेश येईल (४-३१-२). हे इन्द्रा ! तूं मित्रांचा आणि तसाच तुझे स्तोत्र गाणाऱ्या भक्तजनांचा कैवारी आहेस. तर हे देवा ! तूं आपल्या संरक्षक साधनांनिशीं आमच्याजवळ रहा ! (४-३१-३).

रत्न १५४ वें

जेव्हां ऋभूनीं आपल्या जरूठ मातापितरांची परिचर्या करून, त्या म्हातान्यांना तरण करून आणि चमसनिर्माणादि कौशल्यपूर्ण इतर कलाकृति निर्माण करून पूर्ण कृतार्थता मिळविली, तेव्हाच ते इन्द्रादि देवांचे सख्यत्व प्राप्त करून घेते झाले. आणि त्या शानीं ऋभूनीं यजमानासाठीं म्हणून गवादि पुष्टि धारण केली (४-३३-२). जे जुन्या खाद्याप्रमाणें निषेध पडून राहिलेल्या आपल्या वृद्ध आईवापरांना पुनः सदैव तरण करते झाले, ते इन्द्रासमवेत असणारे व मधुर सोमरस प्राशन करणारे वाज, बिम्बा व ऋभु असे बंधुत्रय या आमच्या यज्ञाचें रक्षण करोत ! (४-३३-३).

सत्यमूर्चुर्नरं एवा हि चक्रुरनु स्वधामभवो जग्मुरेताम् ।
विभ्रार्जमानांश्चमसौ अहेवावैनत्त्वष्टा चतुरो ददृश्वान् ॥

॥ ४-३३-६ ॥

रत्न १५५ वै

वामदेव-ऋषि, ऋभु-देवता, त्रैष्टुप्-छंद.

नापाभूत् न वोऽतीतृवामानिःशस्ता ऋभवो यज्ञे अस्मिन् ।
समिन्द्रेण मर्दय सं मरुद्भिः सं राजर्भी रत्न-धेयोय देवाः ॥

॥ ४-३४-११ ॥

रत्न १५६ वै

वामदेव-ऋषि, ऋभु-देवता, त्रिष्टुप्-छंद.

इह प्रजामिह रयि ररागा इह श्रवो वीरर्वत्क्षता नः ।
येन वयं चितयेमात्यन्यान्तं धार्जं चित्रमृभवो ददा नः ॥

॥ ४-३६-९ ॥

श्रौ. वि. (आभिप्लविक) वैश्वदेवशस्त्र; स्मा. वि. ऋभुसूक्त.

रत्न १५७ वै

वामदेव-ऋषि, दधिक्रा-देवता, अनुष्टुप्-छंद.

दधिक्राब्णो अकारिपं जिष्णोस्त्रस्य वाजिनः ।
सुरभि नो मुखा करत्प्र ण आर्यूपि तारिपत् ॥

॥ ४-३९-६ ॥

श्रौ. वि. (पवित्रेष्टि) पुरोनुवाक्या; स्मा. वि. दधिस्तान, दधिमक्षण;

(१७३)

ऋमु हे मनुष्यच खरे पण ते सत्य बोलले, कारण जसे ते बोलले तसेच त्यांनी करून दाखविले, आणि मग त्यांना तृतीय खवनातील मधुर सोम-रसाचा भाग प्राप्त झाला. स्वहृष्याला ते त्यांनी केलेले सूयांप्रमाणे चमकणारे चार चमस पाहून परम समाधान झाले. (४-३३-६).

रत्न १५५ वें

हे ऋमु देव हो ! तुम्ही निराश होऊन परत जाऊ नका, आम्ही तुम्हांस फार वेळ तृपाकांत ठेवणार नाही. हे अनिंद्य ऋमु हो ! या आमच्या यज्ञांत इन्द्र, मरुत् व इतर देव यांबरोबरच सोमपान करून तृप्त व्हा. हेतु हा की, सोमपान करून तृप्त झाल्यावर तुम्ही रमणीय घन आमच्या पदरांत टाकावे. (४-३४-११).

रत्न १५६ वें

हे ऋमु हो ! या आमच्या यज्ञांत प्रयत्न झालेले तुम्ही प्रजा, घन, घ भ्रात्यादि परिवारसहित सत्कीर्तिहि आम्हांस द्या ! त्याचप्रमाणे आम्ही दुसऱ्यांवर ताण करू, असे अन्नसामर्थ्यहि आम्हांस बहाल करा ! (४-३६-९).

रत्न १५७ वें

जयशील, व्यापक व वेगवान् अशा दक्षिणावा देवाची स्तुति आम्ही केली आहे. तर तो देव आमची मुखादि इन्द्रियें सुगंधयुक्त करे ! आणि आमचे आयुष्य दीर्घकाल वाढवो ! (४-३९-६).

रत्न १५८ वै

धामदेव-ऋषि, सूर्य-देवता, जगती-छंद

हंसः शुचिपद्मसुरन्तरिक्षसद्गोता वेदिपदतिथिर्दुरोणसत् ।

नृपद्वरसदृत्सद्योमसद्बजा गोजा श्रुतजा अद्रिजा ऋतम् ॥

॥ ४-४०-५ ॥

श्रौ. वि. (दशारात्र) मैत्रावरुणशास्त्र; स्मा. वि. सौरजप; अर्घ्यदान;
महायज्ञ; सूर्योपस्थान

रत्न १५९ वै

त्रसदस्यु-ऋषि, आत्मा-देवता, श्रिष्टुप्-छंद

मम द्विता राष्ट्रं क्षत्रियस्य विन्नायोर्विधे अमृता यथा नः ।

ऋतुं सचन्ते वरुणस्य देवा राजामि कृष्टेरुपमस्य वत्रे ॥

॥ ४-४२-१ ॥

श्रौ. वि. (अभिष्टविक) मैत्रावरुणशास्त्र. स्मा. वि. आत्मज्ञान.

अहं राजा वरुणो मह्यं तान्यसुर्योणि प्रथमा धारयन्त ।

ऋतुं सचन्ते वरुणस्य देवा राजामि कृष्टेरुपमस्य वत्रे ॥

॥ ४-४२-२ ॥

अहमिन्द्रो वरुणस्ते महित्वोर्षी गभीरे रजंसी सुमेके ।

त्वष्ट्रेव विन्ना भुवंगानि विद्वान्तमैरयं रोदसी धारयं च ॥

॥ ४-४२-३ ॥

अहमपो अपिन्वमुक्षमाणा धारयं दिवं सदन ऋतस्य ।

ऋतेर्न पुत्रो अदितेर्ऋतावोत त्रिधातुं प्रथयद्वि भूम ॥

॥ ४-४२-४ ॥

(१७५)

रत्न १५८ वें

तो आदित्यप्रकाशांत राहणारा सूर्यरूपी हंस आहे. तोच अंतरिक्षांत राहणारा वायुरूप बसु आहे. तोच वेदीमध्ये राहून देवांना बोलावणारा अग्नि आहे. गार्हपत्य रूपानें गृहांत राहणारा तोच पूज्य अतिथि आहे. तसाच तोच चैतन्यरूपानें मनुष्याच्या अंतःकरणांत आणि आदित्यरूपानें श्रेष्ठ सूर्यमंडळांत राहणारा आहे. इतकेंच काय, तो यज्ञांत राहतो, आकाशांत राहतो, उदकांत जन्मतो, किरणांत जन्मतो, सत्यांत जन्मतो, उदयाचलावर जन्मतो, अर्थात् तो आदित्यच सर्वाधिष्ठानभूत परब्रह्म आहे ! (४-४०-५).

रत्न १५९ वें

सत्रियकुलोत्पन्न व सर्वे मानवाधीश असा जो मी विश्वात्मा त्या माझे पृथ्वी व स्वर्ग असें द्विविध राष्ट्र आहे. आणि म्हणून व्याप्रमाणें सर्व देव हे माझेच आहेत, त्याप्रमाणें ही सर्व प्रजाहि माझीच आहे. देव मला वरणाच्या प्रताशां संयुक्त करतात. जबळ असलेल्या सर्व रूपवान् मनुष्यांवर मी राज्य चालवितों (४-४२-१). मी जो प्रसदसु तोच राजा वरुण आहे. माझपासाठीच देव हे अमुरभिष्वंसक असें बळ धारण करतात. देव वरणाच्या इच्छेप्रमाणें चालतात. मी सर्व लोकांचा व वस्तुमात्रांचा राजा आहे (४-४२-२). मी जो प्रसदसु तोच इन्द्रदि आहे आणि वरुणदि आहे. महिष्यानें विस्तीर्ण, अगाध व सुंदर अशी ती द्यावापृथ्वीहि मीच आहे. मी शानी असून प्रजापतीप्रमाणें सर्व भूतमात्राला प्रेरणा मीच करतो आणि द्यावापृथ्वींना सांवरून धरणाराहि पण मीच होय ! (४-४२-३). ओलावा करणाऱ्या उदकाचा वर्षाव सर्वत्र मीच करीत असतो. उदकांचें निवासस्थान असें जें आकाश, त्या आकाशाला मीच धारण करतो. उदकाच्या निमित्तानें अदितीचा पुत्र म्हणून उदक धारण करणाराहि मीच झालों आहे. आणि आकाशाचा त्रिविधरूपानें मीच विस्तार केला आहे ! (४-४२-४).

अप्रतीतो जयति सं धनानि प्रतिजन्यान्पुत या सजंया ।
अवस्यवे यो वरिवः कृणोति ह्यणे राजा तमवन्ति देवाः ॥

॥ ४-५०-९ ॥

रत्न १६२ वें

वामदेव-ऋषि, उपा-देवता, गायत्री-छंद
प्रति प्या सुनरी जनी व्यच्छन्ती परि स्वसुः ।
दिवो अंदिशि दुहिता ॥ ४-५२-१ ॥

श्री. वि. प्रातरनुवाक.

स्मा. वि. उपासक.

अश्वेन चित्रारुषी माता गर्वाम्तावरी ।
सखाभूदश्विनोरुषाः ॥ ४-५२-२ ॥
उत सखास्यश्विनोरुत माता गर्वामसि ।
उतोपो वस्व ईशिपे ॥ ४-५२-३ ॥
यावयदक्षेपसं त्वा चिकित्स्वित्सूनुतापरि ।
प्रति स्तोमैरमुत्सहि ॥ ४-५२-४ ॥
प्रति भद्रा अंक्षत गरां सर्गा न रश्मयः ।
ओषा ध्रुवा उरु जयः ॥ ४-५२-५ ॥
आपप्रुषी विभावरि ध्यावज्योतिषा तमः ।
उपो अनु स्वधामव ॥ ४-५२-६ ॥
आ चां तनोपि रश्मिभिरान्तरिक्षमुरु प्रियम् ।
उपः शुक्रेण शोचिषी ॥ ४-५२-७ ॥

श्री. वि. उपा-अनुवाक्या.

जो राजा धनरहित विद्वान् ब्राह्मणाला धनसहाय्य करतो, तो अभ्याहतपणें शत्रूंची व तशीच स्वजनांचीहि संपत्ति हिरावून घेण्यास समर्थ होतो. अशा राजांचेंच रक्षण करण्यास देव सदैव तयार असतात । (४-५०-९).

रत्न १६२ वें

ती पद्मा ! स्वर्गाची सुंदर कन्या उषा देवी ही आपली भगिनी जी रात्र तिच्या मागून प्रकाश उघळीत प्रादुर्भूत झाली आहे ! ती प्राणि-मात्राची मार्गदर्शक असून, फलादिकाची जननी आहे (४-५२-१). अस्माप्रमाणें सुंदर, तेजस्विनी, प्रकाशाची माता व यशदेवता अशी ही उषा अग्नी देवाची सखी आहे ! (४-५२-२). हे उपे ! तूं अश्विनी देवाची सखी आहेस व प्रकाशाची जननी आहेस. त्याचप्रमाणें तूं ऐश-यांची स्वामिनीहि पण आहेस ! (४-५२-३), हे सुमधुर भाषण कर-णारे उपे ! आमच्या द्रष्ट्यांना पिटाळून लावणारी व आमच्यांत चैतन्य स्फुरविणारी अशी जी तूं त्या दुला आग्नी स्तोत्र म्हणून जाणत करीत आहोंत (४-५२-४). सुमंगल असे किरण पावसाच्या धारांप्रमाणें दिप्त आहेत. अदाहा ! उपेनें हें जग सगळें आपल्या महत्तेजानें गच्च भरून टाकलें आहे ! (४-५२-५). हे तेजस्विनि उपे ! केवढा चम-त्कार हा ! कीं तूं आपला दिव्य प्रकाश जगभर पसरून रात्रीचा कुट्ट अंधकार पार पिटाळून लावलास ! तर तूं आतां आमचें हबिरजाचें रक्षण कर ! (४-५२-६). हे उपे ! तूं आपल्या मुखचिर कांतीनें स्वर्ग-लोक भरून टाकतेस आणि त्याचबरोबर विस्तीर्ण व प्रिय असा अंतरिक्ष-लोकहि व्यापून सोडतेस ! (केवढा अद्भुत प्रभाव हा तुला !) (४-५२-७).

रत्न १६३ वै

धामदेव-ऋषि, सविता-देवता, जगती-छंद

अभेदेवः सविता घन्यो नु न इदानीमहं उपवाच्यो नृभिः ।

वि यो रत्ना भजति मानवेभ्यः श्रेष्ठं नो अत्र द्रविणं यया दर्धत् ॥

॥ ४-५४-१ ॥

श्रौ. वि. (अग्निष्टोम) वैश्वदेवशास्त्र.

स्मा. वि. सवितासूक्त.

देवेभ्यो हि प्रथमं यज्ञियेभ्योऽभूत्त्वं सुवसिं भागमुत्तमम् ।

आदिहामानं सवितर्व्यूर्णुषेऽनूचीना जीविता मानुषेभ्यः ॥

॥ ४-५४-२ ॥

अचिंती यक्षकमा दैव्ये जने दानैर्दक्षिः प्रभृती वरुषत्वता ।

देवेषु च सवितर्मानुषेषु च त्वं नो अत्र सुवतादनागसः ॥

॥ ४-५४-३ ॥

रत्न १६३ (अ) वै

धामदेव-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद

को वखाता वसवः को वरूता धार्वाम्भी अदिते त्रासीयां नः ।

सहीयसो वरुण मित्र मर्तात् को वोऽध्वरे यरिवो धाति देवाः ॥

॥ ४-५५-१ ॥

रत्न १६४ वै

धामदेव-ऋषि, क्षेत्रपति-देवता, अनुष्टुप्-छंद

क्षेत्रस्य पतिना ययं हितेनेव जयामसि ॥

गामक्षं पोषयित्वा स नो मृळातीदृशे ॥ ४-५७-१ ॥

श्रौ. वि. (आप्तोर्याम) मैत्रावरुण परिधानीया; स्मा. वि. शांतिपाठ-क्षेत्र-

पति-आवाहन.

रत्न १६३ वें

तो हा सविता देव उदय पावला आहे. तो आग्नास आता वंदनीय असाच आहे. तो यागकाली तृतीय सवनात आमच्या स्तुतिपाठकांकडून स्तवनीय झाला आहे. ज्या अर्था तो देव यज्ञोपासकाना रमणीय घन विभागून देतो, त्या अर्थी तो आग्नास या कर्मानुष्ठानात श्रेष्ठ संपत्ति देवो ! (४-५४-१). हे सवितृ देवा ! प्रथम तू यज्ञार्थ देवाना सर्वोत्कृष्ट सोम-भाग म्हणजे अमृतत्व देतोस. तदनंतर इविदांत्वा यजमानासाठी दिवस प्रकाशतोस आणि मनुष्यांना पितापुत्रपौत्रादि क्रमाने आयुष्य देतोस. (४-५४-२). हे सवितृ देवा ! आम्ही अगर आमचे पुत्रभृत्यादि दीन-दुर्बल जन किंवा आमच्यातील प्रबुद्ध लोक यांनी अज्ञानामुळे, अगर ऐश्वर्यमदाने, अगर उन्मत्तपणाने अगर रखलमशील मानवस्वभावाामुळे तृष्णाविषयी अगर इतर देवाविषयी अगर मनुष्याविषयी जे काही पाप केलेले असेल, ते सर्व पाप या कर्मानुष्ठानात नाहीसे करून, आम्हांस निष्पाप कर ! (४-५४-३),

रत्न १६३ (अ) वें

अहो देवहो ! तुमच्यांत आमचें तारण करणारा असा कोण आहे ! आणि कोण आमचें दुःख निवारण करील ! हे अखंडनीय यावापृष्ठीनो ! तुम्ही आमचें रक्षण करा ! हे यक्षणा ! हे मित्र देवा ! तुम्ही आमचें बलाढ्य मानवशत्रूपासून रक्षण करा ! अहो देवहो ! आमच्या या यज्ञांत आम्हांस घन देणारा असा तुमच्यांत कोण देव आहे ! (४-५५-१).

रत्न १६४ वें

मित्र असा जो क्षेत्रपति त्या क्षेत्रपतीच्या साहाय्याने आम्ही सुपीक शेती मिळवू या. तो आम्हांस बैल, घोडे आणि अन्न देवो ! आणि अशा प्रकारच्या देणगीने तो आम्हांस सुली करील. (४-५७-१).

रत्न १६५ वै

वामदेव-ऋषि, क्षेत्रपति-देवता, त्रिष्टुप्-छंद
 क्षेत्रस्य पते मधुमन्तमूर्ध्नि धेनुरिव पयो अस्मासु धुक्व ।
 मधुधुनं घृतमिव सुपूतमृतस्य नः पतयो मूळयन्तु ॥

॥ ४-५७-२ ॥

श्री. वि. (भासोर्धाम) मैत्रावरुण परिधानीया. स्मा. वि. शांतिपाठ
 मधुमतीरोर्धधार्घान् आपो मधुमन्नो भवत्यभतरिक्षम् ।
 क्षेत्रस्य पतिर्मधुमान्नो अस्वरिष्यन्तो अन्येन चरेम ॥

॥ ४-५७-३ ॥

रत्न १६६ वै

वामदेव-ऋषि, शुन-देवता, अनुष्टुप्-छंद
 शूनं याहाः शूनं नरः शूनं कूरतु डाह्गलम् ।
 शूनं धरत्रा बध्यन्तां शूनमष्टामुदिद्वय ॥ ४-५७-४ ॥

रत्न १६७ वै

वामदेव-ऋषि, शुनासीर-देवता, पुरडण्डि-छंद
 शुनासीराधिमा वाचे जुषेधां पद्विषि चक्रयुः पर्यः ।
 तेनेमामुप सिद्यन्त ॥ ४-५७-५ ॥

श्री. वि. (शुनासीरिषि) अनुषाषया

रत्न १६८ वै

वामदेव-ऋषि, सीना-देवता, अनुष्टुप्-छंद
 अर्वाचीं मुमने भव सीने वन्दामहे त्या ।
 यथा नः सुमगासंसि यथा नः सुरुलासंसि ॥ ४-५७-६ ॥
 इन्द्रः सीनां नि गृण्णानु तां पुरानुं पच्छतु ।
 सा नः पर्यस्वती दुष्टामुत्तरामुगैरां समाग्र ॥ ४-५७-७ ॥

रत्न १६५ वें

हे क्षेत्रपते ! गाय जशी दुध देते तद्वत् तूं आम्हांला मधुसायी व घृता-
प्रमाणें परमशुद्ध असें सुमधुर व समृद्ध उदक दे, उदकपति आम्हांस सुखी
राखोत ! (४-५७-२). शेतांतील धान्याचीं पिकें आम्हांसाठीं अत्यंत
चवदार होवोत ! त्याचप्रमाणें स्वर्ग, आप व अंतरिक्षहि आम्हांस सुखकर
होवोत ! त्याचप्रमाणें क्षेत्रपतिहि आम्हांस खेमकर होवो ! अप्रतिहत असे
होतासे आम्ही क्षेत्रपतीला अनुसरून वागूं असें घटो ! (४-५७-३).

रत्न १६६ वें

बैल सुखानें नांगर ओढोत, लोक आनंदानें काम करोत, नांगर सुखानें
जमीन नांगरोत, जुंपथ्यां सुखानें बांधा आणि चाबूक सुखानें घरा.
(४-५७-४).

रत्न १६७ वें

हे शुनासीर हो ! या माझ्या स्तुतीनें प्रसन्न व्हा ! आणि तुम्ही आकाशांत
जें उदक उत्पन्न केलें आहे त्या उदकानें आमची ही जमीन मिजून निंब
होईल असें करा ! (४-५७-५).

रत्न १६८ वें

हे भाग्यवती सीति ! तूं आम्हांकडे ये ! आम्ही तुशी स्तुति करीत
आहों, तेणेंकरून तूं आम्हांस सुमंगल भाग्य देणारी आणि सुसमृद्ध धान्य
देणारी राखी होशील, (४-५७-६). इन्द्र सांतेला धारण करो आणि
पूजा तिचें नियमन करो ! उदकवती अशी ती आम्हांस वर्षानुवर्षे मधुर
उदकाचा भरपूर पुरवठा करणारी होवो ! (४-५७-७).

रत्न १६५ वै

धामदेव-ऋषि, क्षेत्रपति-देवता, त्रिष्टुप् छंद
 क्षेत्रस्य पते मधुमन्तमूर्ध्नि धेनुरिव पर्यो अस्मासु धुक्व ।
 मधुधुतं घृतमिव सुपूतमतस्य नः पतयो मृळयन्तु ॥

॥ ४-५७-२ ॥

श्री. वि. (भासोयांम) मैत्रावरुण परिधानीया. स्मा. वि. शांतिपाठ
 मधुमतीरोपधार्घ्याव आपो मधुमन्नो भवत्वन्तरिक्षम् ।
 क्षेत्रस्य पतिर्मधुमान्नो अस्वारिष्यन्तो अन्वेनं चरेम ॥

॥ ४-५७-३ ॥

रत्न १६६ वै

धामदेव-ऋषि, शुन-देवता, अनुष्टुप्-छंद
 शूनं वाहाः शूनं नरः शूनं कृपतु लाङ्गलम् ।
 शूनं वरत्रा वष्यन्तां शूनमष्टामुदिङ्गय ॥ ४-५७-४ ॥

रत्न १६७ वै

धामदेव-ऋषि, शुनासीर-देवता, पुरउष्णिक्-छंद
 शुनासीराविमां वाचं जुपेयां यद्विवि चक्रयुः पर्यः ।
 तेनेमामुप सिञ्चतम् ॥ ४-५७-५ ॥

श्री. वि. (शुनासीरिय) अनुवाक्या

रत्न १६८ वै

धामदेव-ऋषि, सीता-देवता, अनुष्टुप्-छंद
 अर्वाचीं सुभगे भव सीते वन्दामहे त्वा ।
 यथा नः सुभगासंसि यथा नः सुफलासंसि ॥ ४-५७-६ ॥
 इन्द्रः सीतां नि गृण्हातु तां पुनानुं यच्छतु ।
 सा नः पर्यस्वती दुहामुत्तरामुगारं समाम् ॥ ४-५७-७ ॥

(१८५)

रत्न १६९ वें

फाळ आमची भूमि सुखानें नांगरोत ! शेतकरी सुखानें बैलाबरोबर
जावोत ! पशून्य सुखानें मधुर उदकाचा वर्षाव करो ! हे शुनासीरानो !
म्ही आम्हांला सुखांत ठेवा ! (४-५७-८).

रत्न १७० वें

मधुर असें हें उदक अंतरिक्षापासून उत्पन्न झाले आहे. सूर्यकिरणानें
मनुष्य अमृतत्व प्राप्त करून घेतो. घृताचें गुण असें जें नांव आहे तें म्हणजे
देवांची जिह्वा होय आणि तेंच पण अमृताची नाभिही आहे (४-५८-१)
आम्ही त्याचें नमस्कार-मंत्र म्हणून धारण करतो. आणि या यज्ञानुष्ठानांत
आमचें स्तोत्र गात असतांना ध्वजण करो आणि गौरवर्ण देव हें आमचें
कर्मानुष्ठान पूर्ण करो ! (४-५८-२). या यज्ञस्वरूप अग्निदेवाला
ब्रह्मा होतादि चार ऋत्विज शृंगस्थानी आहेत. ऋग्यजुःसाम हे तीन वेद
त्याच्या पादस्थानी आहेत. इषिधान व प्रवर्ग हीं दोन शिरस्थानी व
गायत्र्यादि सात छंद त्याच्या हातस्थानी असून तो देव प्रातर्माध्यदिनसायं
अशा तीन सबनांनीं बद्ध झाला आहे. तो अभीष्ट वस्तूंचा वर्षाव करणारा
असून गंधार-ध्वनि आहे. अशा प्रकारचा तो सर्वश्रेष्ठ अग्निदेव मनुष्यांच्या
अंतःकरणांत प्रवेश करून राहता झाला. (४-५८-३). पर्णींनीं छत्रपून
ठेवलेले व दुग्ध, दधि व आज्य या तीन प्रकारांनीं गार्गीमध्ये ठेविलेले घृत
देवांनीं शोषून काढिले, त्यापैकी एकाला (दुघाला) इन्द्रानें आणि
एकाला (दद्याला) सूर्यानें उत्पन्न केले. आणखी एकाला म्हणजे घृताला
देवांनीं कांतिमान् अग्नीपासून हवीसार्ठी म्हणून निर्माण केले (४-५८-४).
या असंख्य मार्गांनीं वादणाच्या जळघारा शत्रूंच्या म्हणजे घृताच्या दृष्टीस न
पडता त्या हृदयानंदकारी घारा अंतरिक्षांतून खालीं सरळसरळ कोसळत आहेत.
त्या मी पाहत असून त्यांमध्ये विद्युद्दूपांनीं चमकणाऱ्या अग्नीची वेतासारखी
सुंदर सुवर्णकीर स्पष्ट दिसत आहे. (४-५८-५).

सुम्यक्क्षत्रन्ति सरितो न घेना अन्तर्हृदा मर्नसा पुयमानाः ।
एते अर्पन्त्युर्मयो घृतस्य मृगा इव क्षिपणोरीर्षमाणाः ॥

॥ ४-५८-६ ॥

सिन्धोरिव प्राप्त्वे शूघनासो वार्तप्रमियः पतयन्ति यहाः ।
घृतस्य धारा अरुपो न वाजी काष्ठा भिन्दन्नुर्मिभिः पिन्वमानः ॥

॥ ४-५८-७ ॥

अभि प्रवन्त समनेव योषाः कन्याण्यर्ः स्मयमानासो अग्निम् ।
घृतस्य धाराः समिधो न सन्त ता जुगाणो ह्यति जातवेदाः ॥

॥ ४-५८-८ ॥

कन्या इव बहुतुमेतवा उ अज्यज्ञाना अभि चाकशीमि ।
यत्र सोमः सुयते यत्र यज्ञो घृतस्य धारा अभि तल्पवन्ते ॥

॥ ४-५८-९ ॥

अम्यर्षत सुष्टुति गव्यमाजिमस्मासु भद्रा द्रविणानि धत्त ।
इमं यज्ञं नयत देवता नो घृतस्य धारा मधुमल्पवन्ते ॥

॥ ४-५८-१० ॥

रत्न १७१ वै

वामदेव-ऋषि, आप-देवता, जगती-छंद.

धामन्ते विश्वं मुवंतमधि श्रितमन्त समुद्रे ह्यं न्तरायुषि ।
अपामनीके समिधे य आमृतस्तमश्याम मधुमन्तं त ऊर्मिम् ॥

॥ ४-५८-११ ॥

श्रौ. वि. (करीरिष्टि) याज्या.

मंडल चौथे समाप्त.

अंतःकरणातीळ सद्भावनेनें परिशुद्ध केलेल्या त्या घृतधारा हृदया-
 नंदकारक नद्याप्रमाणें अग्नीवर अविरत पासरत आहेत. पाठीस
 लागलेल्या पारध्यापाएून जीव घेऊन पलायन करणाऱ्या गृणा-
 प्रमाणें त्या घृतधारा अग्नीकडे वेगानें धांवत चालल्या आहेत,
 (४-५८-६). सलळ प्रदेशांतून वाहणाऱ्या नदीच्या वेगाप्रमाणें आणि
 वायूच्या क्षीप्र गतीप्रमाणें या घृतधारा अग्नीवर कोसळून पडत आहेत, आणि
 ज्याप्रमाणें मस्ताबलेछा घोडा दौडत सुटतो तद्वत्च या धारा क्षाल्यातरी
 परिधीरूपी बांध फोडून उचंबळून पुढें चालल्या आहेत, (४-५८-७).
 प्रेमळ, सुंदर व सुहाय्यबदन स्त्रिया जशा आपल्या पतीकडे उल्लुक्तेनें
 जातात, तद्वत् घृताच्या या तेजस्वी धारा अग्नीकडे निघाल्या आहेत.
 त्या पद्दत समिधाशीं आतां संलग्न झाल्या आणि अग्निदेव त्यांचें सेवन
 करून सत्रुष्ट झाला, (४-५८-८). सुंदर अलंकारांनीं सजून विवाहास
 निघालेल्या कन्यकांप्रमाणें त्या घृतधारा मला दिसत आहेत, जेथें सोमस
 पिळून तयार करतात व जेथें यज्ञ समारंभ थाटला जातो, तिथेच या
 घृत-धारा धांवत चालल्या आहेत, (४-५८-९). हे माझे ऋत्विज हो !
 गोसमूहाचें उगमस्थान असलेल्या सुंदर स्तोत्राकडे वळा ! आम्हांस
 कल्याणकारक अशी संपत्ति द्या ! जेथें घृताच्या धारा माधुर्यभरानें वाहत
 आहेत, असा हा आमचा यज्ञ देवाना पोचेल असें करा ! (४-५८-१०).

रत्न १७१ वें

हे अग्ने ! हे सर्व जग तुझ्या तेजःस्थानाचा आधय करून राहिलें
 आहे. मग तें स्थान समुद्रांत असो, प्राण्यांच्या हृदयांत असो, किंवा भूत-
 मात्रांच्या जीवनांत असो अथवा जलोपांत अगर रणसंग्रामांत असो. त्या
 तुझ्या स्थानांत जो मधुर रस आहे, तो आम्हांस सतत उपमोगावयास मिळेल
 असें कर ! (४-५८-११).

चतुर्थ मंडल समाप्त

रत्न १७६ वै

वन्धु-ऋषि, अग्नि-देवता, द्विपदा विराट्-छंद.

अग्ने त्वं नो अन्तम उत त्राता शिवो भवा वरुध्यः ।

वसुरग्निर्वसुश्रवा अच्छा नक्षि द्युमत्तमं रयिं दाः ॥

॥ ५-२४-१ ॥

श्री. वि. (महापितृयज्ञ) आहवनीय जप, स्मा. वि. अग्नि-उपस्थान.

रत्न १७७ वै

वसूयष आग्नेय, अग्नि-देवता, अनुष्टुप्-छंद.

अग्निर्देवेषु राजत्यग्निर्मतेष्व्याविशन् ।

अग्निर्नो हव्यवाहनोऽग्नि धीभिः संपर्येत ॥

॥ ५-२५-४ ॥

अग्निस्तुविश्रवस्तमं तुविब्रह्माणमुत्तमम् ।

अत्तं श्रावयत्पतिं पुत्रं देदाति दाशुपे ॥

॥ ५-२५-५ ॥

श्री. वि (पुत्रकामेष्टि) स्विष्टकृत् षाज्या.

अग्निर्देदाति सत्पतिं सासाह यो युधा नृभिः ।

अग्निरत्यं रघुप्यदं जेतारमर्पराजितम् ॥

॥ ५-२५-६ ॥

श्री. वि. (पुत्रकामेष्टि) स्विष्टकृत् अनुवाक्या.

रत्न १७६ वें

हे पूजनीय अग्ने ! तूं आमच्या अगदीं जवळ रहा आणि आमच
रक्षक हो. तसाच आम्हांस मुल देणाराहि पण हो ! तूं आम्हांस या
देणारा, आम्हां सर्वांचा पुढारी व आम्हांस अन्न देणारा असा असून
आमच्या सशिव येऊन रहा. आणि आम्हांस आयंत तेजस्वी अर्से शान
घन दे ! (५-२४-१).

रत्न १७७ वें

अग्निदेव हा देवांमध्ये प्रकाशतो आणि तोच मनुष्यांमध्येहि प्रविष्ट
होतो. तोच आम्ही अर्पण केलेले हवि देवाप्रत वाहून नेतो, अशा अग्नि-
देवाची, हे यज्ञमान हो ! तुम्ही स्तुतिस्तोत्र गाऊन परिचर्या करा ! (५-
२५-४). अग्निदेव हवि अर्पण करणाऱ्या यज्ञमानास अन्नसपन्न, सर्वोत्तम,
अर्द्धिचित व पितरांचे नांव सुविख्यात करणारा असा सुपुत्र देवो !
(५-२५-५). सज्जनांचा प्रतिपाल करणारा व आपल्या लोकांच्या
साहाय्याने युद्धांत शत्रूंचा पाडाव करणारा असा सुपुत्र अग्निदेव आम्हांस
देवो ! त्याचप्रमाणे जलद चालणारा, शत्रूंचा जय मिळविणारा व शत्रूंचा
हार न जाणारा असा घोडाहि आम्हांस देवो ! (५-२५-६).

रत्न १७८ वै

अस्यव आग्नेय-ऋषि, अग्नि-देवता, गायत्री-छंद.

अग्नें पावक रोचिषां मन्द्रयां देव जिह्या ।

आ देवान्वाक्षि यक्षि च ॥ ५-२६-१ ॥

प्रातरनुवाक : (आधान) हविषांज्या, स्मा. वि. अग्नि-उत्तरण.

तं त्वां घृतस्नधीमहे चित्रमानो स्वर्देशम् ।

देवाँ आ वातये वह ॥ ५-२६-२ ॥

वीतिहोत्रे त्वा कवे धूमन्तं समिधीमहि ।

अग्ने वृहन्तमध्वरे ॥ ५-२६-३ ॥

रत्न १७९ वै

अवस्यु आग्नेय-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद.

त्वमपो यदवे तुर्वशायाऽरमयः सुदुर्घाः पार इन्द्र ।

उग्रमेयातमवहो ह कुसुं सं ह यद्वामुशनारन्त देवाः ॥

॥ ५-३१-८ ॥

रत्न १८० वै

अग्निभौम-ऋषि, सूर्य-देवता, अनुष्टुप्-छंद.

यत्वा सूर्ये स्वर्भानुस्तमसाविष्यदासुरः ।

अक्षेत्रविषयां मुग्धो भुवनान्यदीधयुः ॥ ५-४०-५ ॥

स्मा. वि. सूर्यग्रहण.

(१९५)

रत्न १७८ वें

हे पावन करुणान्या अग्निदेवा ! तूं आरल्या तेजस्वी व देवांना आनंद-
दायक अशा ज्वालारूप जिग्हेनें देवांना येथें बोलावून आण आणि त्यांचें
पूजन कर. (५-२६-१). हे घृतोत्सव व रंगीविरंगी किरण असलेल्या देवा !
सर्व द्रष्टा असा जो तूं त्या तुझी आम्ही प्रार्थना करतो, कीं हविभक्षणार्थ
तूं देवांना या आमच्या यज्ञगृहांत घेऊन ये ! (५-२६-२). हे प्रशंसपन्न
अग्निदेवा ! हवि हैं तुझे अन्न असून तूं स्वतः दीप्तिमान व परम शोर
आहेस. अशा त्या तुला आम्ही यज्ञांत समिधांच्या योगानें प्रदीत करतो..
(५-२६-३).

रत्न १७९ वें

हे इंद्रा ! यदु व तुवंश या राजांना पैलतीरावर आणण्यासाठीं म्हणून
तूं नदीच्या त्या प्रचंड महापुराला आवरून धरता झालास. तसेंच तूं व
कुत्स मिळून त्या प्रचंड घुण्याकडे गेल्यावर तूं त्या असुराला पार ठार
फरून टाकलेंस आणि जेव्हां उशाना व देव तुमच्याकडे धावून आले तेव्हां
तूं त्या कुत्साला सुरक्षित त्याच्या घरीं नेऊन पोंचविता झालास.
(५-३१-८).

रत्न १८० वें

हे सूर्या ! असुरपुत्र जो स्वर्मानु त्यानें जेव्हां तुला अंधकारानें घेवून
घोडलें, तेव्हां सर्व भुवनें मूढ होऊन आपण कोठें आहोंत याची त्यांना
भाति पडल्यासारखी झाली. (५-४०-५)

रत्न १८१ वें

हे इन्द्रा ! आकाशांत त्या स्वर्मानूने सूर्याखाली पसरलेल्या निविड अंधकाराचा जेव्हां तूं विष्वंस केलास तेव्हां त्या अंधकारांत दडून गेलेल्या सूर्याला अत्रिकृपीने चवव्या मंत्राच्या साहाय्याने शोधून काढलें. (५-४०-६) (सूर्य म्हणतो) हे अत्रे ! हा मी-जो तुझा आहे-त्या मला त्या असुराने अत्राच्या इच्छेने भयजनक अंधकार पसरून गिळंकृत करूं नये. हे मित्रा ! तूं मित्र आहेस आणि सत्य हेंच तुझे धन आहे. सचच तूं व राजा वरुण दोघे मिळून माझे आतां रक्षण करा ! (५-४०-७) तेव्हां त्या शानी अत्रीने घावे एकत्र करून, देवांना स्तुतिस्तोत्रांनीं प्रसन्न करून आणि नमस्कार-मंत्रांनीं त्यांचें पूजन करून, त्या सूर्यवर्षी नेत्राची आकाशांत पुनः स्थापना केली, याप्रमाणें त्या ऋषीने त्या स्वर्मानूच्या कपटजालाचा सर्वस्वी बीमांड केला. (५-४०-८)

रत्न १८२ वें

असुरपुत्र स्वर्मानूने ज्या सूर्याला निविड अंधकारांत गाडून टाकलें होतें, त्या सूर्याला अत्रीच्या वंशजांनीं सोमयाग, देवतास्तोत्र व नमस्कारमंत्र इत्यादिकांच्या योगानें पुनः शोधून काढलें. इतरांना हें शक्य झालें नाहीं. (५-४०-९)

रत्न १८३ वें

स्तुतिस्तोत्रादिकांनीं विशिष्ट अशा आम्हां ब्राह्मणांस जे दानदक्षिणादिकांनीं संतुष्ट न करतां आपण स्वतःच चैन करतात; अशा कवडीचुंबकांचें धन, हे ब्रह्मणस्यते, तूं क्षणभंगुर कर ! आणि जे लोक या मनुष्यलोकांत कर्मभ्रष्ट होऊन भरभराटत आहेत, व जे ब्राह्मणांचा द्वेष करणारे आहेत, अशांना सूर्यापासून दूर ठेव ! (५-४२-९)

रत्न १८४ वें

अवःसार काश्यप-ऋषि, विश्वेदेव-देवता, जगती-छंद.
 याद्दगेव ददृशे ताद्दगुच्यते सं छायाया दधिरे सिध्रयाप्स्वा ।
 महीमस्मस्यंमुखामुरु जयो वृहत्सुवीरमनपथ्युतं सहैः ॥

॥ ५-४४-६ ॥

श्री. वि. (वाजपेय) अतिरिक्तोभशस्त्र.

रत्न १८५ वें

अवःसार काश्यप-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद.
 यो जागार तमृचः कामयन्ते यो जागार तमु सामानि यन्ति ।
 यो जागार तमयं सोम आह तवाहर्मस्मि सख्ये न्यौकाः ॥

॥ ५-४४-१४ ॥

अग्निर्जागार तमृचः कामयन्तेऽग्निर्जागार तमु सामानि यन्ति ।
 अग्निर्जागार तमयं सोम आह तवाहर्मस्मि सख्ये न्यौकाः ॥

॥ ५-४४-१५ ॥

श्री. वि. (वाजपेय) अतिरिक्तोभशस्त्र.

रत्न १८६ वें

प्रतिरथ अत्रेय-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद.
 तदस्तु मित्रावरुणा तदग्ने शं योरस्मस्यमिदमस्तु शस्तम् ।
 अशीमहिं गांधमूत प्रतिष्ठा नमो दिवे वृहते सार्दनाय ॥

॥ ५-४७-७ ॥

स्मा. वि. देवता प्रतिष्ठापन.

रत्न १८४ वें

तो परमात्मा जसा आम्हांस दिसला, त्याप्रमाणे आम्ही त्याचे वर्णन करीत आहो. ते देव अमोघ कांतीसह पाण्यांत आपले रूप धारण करतात. ते देव पूजनीय व विपुल असे घन, मोठा उत्साह, पुष्कळ पुष्प संतति आणि अक्षय बल हीं आम्हांस देवोत । (५-४४-६)

रत्न १८५ वें

जो सदैव जाग्रत असतो, त्याचीच ऋचा अपेक्षा करतात. जो सदैव जाग्रत असतो, त्याकडेच सामसूक्तें येतात. आणि जो सदैव जाग्रत असतो, त्यालाच सोम म्हणतो कीं, मी सदैव तुझ्या सल्यांतच रहात आहे. (५-४४-१४) अग्नि हा सदैव जागरूक असतो, आणि म्हणून ऋचा त्याचीच इच्छा करतात. अग्नि हा सदैव जाग्रत असतो, आणि म्हणून सामसूक्तें त्याच्याकडेच येतात. अग्नि हा सदैव जाग्रत असतो, आणि म्हणून सोम त्याला म्हणतो कीं, मी सदैव तुझ्या मैत्रीतच राहतो. (५-४४-१५)

रत्न १८६ वें

मित्रावरुणांनो ! हे सूक्त आम्ही स्तविले आहे ! हे अग्ने ! हे सूक्त आम्ही स्तविले आहे आणि तें आम्हांस मुखकारक व दुःखहारक असे होवो ! आम्हांस आघार व स्थिर्य लाभो ! त्या थोर व विश्वाधार अशा सूर्यदेवाला मी नमस्कार करतो. (५-४७-७)

रत्न १८७ वै

स्वस्ति-अग्नेय-ऋषि, विश्वेदेव-देवता, अनुष्टुप्-छंद.

विश्वो देवस्य नेतुर्मतो वुरीत सख्यम् ।

विश्वो राय इपुष्यति द्युम्न वृणीत पुष्यसे ॥

॥ ५-५०-१ ॥

श्रौ. वि. (अभिप्लव षडह) वैश्वदेवशास्त्र.

रत्न १८८ वै

स्वस्ति अग्नेय-ऋषि, विश्वेदेव-देवता, जगती-छंद.

स्वस्ति नो निमीतामश्विना भगः स्वस्ति देव्यर्दितिरनुर्वणः ।

स्वस्ति पूषा असुरो दधातु नः स्वस्ति चावापृथिवी सुचेतना ॥

॥ ५-५१-११ ॥

श्रौ. वि. (षष्ट्याह) वैश्वदेवशास्त्र,

स्मा. वि. शांतिपाठ.

(बृहस्पतिसख) वैश्वदेव निबिद्वान्.

स्वस्तये वायुमुपे ब्रवामहे सोमं स्वस्ति भुवन्नस्य यस्पतिः ।

बृहस्पतिं सर्वगणं स्वस्तये स्वस्तये आदित्यासो भवन्तु नः ॥

॥ ५-५१-१२ ॥

विश्वे देवा नो अद्या स्वस्तये वैश्वानरो वसुरग्निः स्वस्तये ।

देवा अवन्वुभवः स्वस्तये स्वस्ति नो रुद्रः पात्वहंसः ॥

॥ ५-५१-१३ ॥

रत्न १८९ वै

स्वस्ति आग्नेय-ऋषि, विश्वेदेव-देवता, अनुष्टुप्-छंद.

स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति पथ्ये रेवति ।

स्वस्ति न इन्द्रध्वाग्निध स्वस्ति नो अदिने कृधि ॥

॥ ५-५१-१४ ॥

(२०१)

रत्न १८७ वें

सर्व लोक त्या जगन्नायक अशा सूर्यदेवाचे सख्य जोडू इच्छितात; त्याचप्रमाणे सर्व जन त्याच्यापासून घन मिळविण्याची इच्छा करतात आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या कुटुंबपोषणार्थ त्याचा अनुग्रह संभादून, त्याजपासून भरपूर घनधान्य-संपत्ति मिळवावी. (५-५०-१)

रत्न १८८ वें

अहो अश्विदेवहो ! आमचे अक्षय क्षेम होईल, असे करा ! भगदेव आमचे अक्षय हित करो ! देवी अदिति आमचे अक्षय मंगल करो ! दुर्दम्य असा जो शत्रूचा पाडाव करणारा पूषा, तो आगचा गरभराट करो ! आणि मुजाप चावापुत्रीहि पण आमचे असंड मंगल करोत ! (५-५१-११) आमचे कल्याण व्हावे, म्हणून आम्ही वायूची स्तुति करतो, विश्वपालक अशा सोमाचीहि स्तुति करतो. आणि सर्वदेव-गणोपेत असा बृहस्पति देवाचीहि पण स्तुति करतो. अदितिचे पुत्र जे वारा आदित्य ते आमचे कल्याणार्थ दाटोत ! (५-५१-१२) सर्व देव आम्हांस आज या यागदिनी मंगळप्रद होवोत ! सर्व लोकांचा नायक व गृहदाता अग्निदेव आमचे कल्याण करो ! ऋभुदेव आमच्या अभिवृद्ध्यर्थ तत्पर असोत आणि दुःखहारक असा वरुदेव आमचे कल्याण व्हावे म्हणून आमचे पापापासून रक्षण करो ! (५-५१-१३)

रत्न १८९ वें

हे मित्रावर्षांनी ! तुम्ही आमचे कल्याण करा ! हे मार्गदेवते ! हे धनदेवते ! आमचे अक्षय मंगल कर ! हे इन्द्रदेवा ! हे अग्निनारायणा ! तुम्हीहि आमचे क्षेम करा ! सर्वेच हे अदिते देवि ! तूहि पण आमचे शुभमंगल कर ! (५-५१-१४)

स्वस्ति पन्थामनु चरेम सूर्याचन्द्रमसाविव ।
पुनर्ददताम्रता जालता से गमेमहि ॥

॥ ५-५१-१५ ॥

श्रौ. वि. (वैश्वदेवशास्त्र) नियिद्धान, स्मा. वि. शांतिपाठ.

रत्न १९० वें

उरुचक्रि अग्नेय-ऋषि, मित्रावरुणदेवता, त्रिष्टुप्-छंद.
प्रातर्देवीमदिति जोहवीमि मध्वंदिन उदिता सूर्यस्य ।
राये मित्रावरुणा सर्वतातेळे तोकाय तनयाय शं योः ॥

॥ ५-६९-३ ॥

रत्न १९१ वें

अग्निभौम-ऋषि, अधी-देवता, त्रिष्टुप्-छंद.

प्रातर्यावाणा प्रयमा यजध्वं पुरा गृध्रादररुयः पिवातः ।
प्रातर्दि यज्ञमश्विना दधाते प्र दीसन्ति कवयः पूर्वभार्जः ॥

॥ ५-७७-१ ॥

श्रौ. वि. (प्रातरनुष्वाक) आश्विनशास्त्र, स्मा. वि. प्रातःस्मरण.

प्रातर्यैजध्वमश्विना हिनोत न सायमस्ति देवया अर्जुष्टम् ।
उतान्यो अस्मद्यजते वि चावः पूर्वःपूर्वो यजमानो वर्नीयान् ॥

॥ ५-७७-२ ॥

हिरण्यन्वह् मधुवर्णो घृतस्नुः पृथो वहन्ता रथो वर्तते वाम् ।
मनोजवा अश्विना वातरंहा येनातियापो दुर्हितानि विश्वा ॥

॥ ५-७७-३ ॥

सूर्य व चंद्र हे जसे अंतराळांतील आपला मार्ग निबंध अनुसरतात तद्वत् आग्नीहि आमचा मार्ग मुख्यरूपपणे आक्रमण करूं, आणि उदार, लक्षित व आपुलकीची जाणीव असलेल्या अशा बांधवांची आमचा सहवास घडो ! (५-५१-१५)

रत्न १९० वें

मी प्रातःकाळी देवमाता अदिति देवीस हांक मारतो. त्याचप्रमाणे मध्यान्हकाळीहि हांक मारतो. अहो मित्रावरुणानो ! आम्हाला धन, पुत्र, पौत्र, अरिष्टनाश व मुख लाभार्थे म्हणून आम्ही तुम्हाला या पशत स्तुति-स्तोत्र गाऊन आळवितों. (५-६९-३)

रत्न १९१ वें

अहो ऋत्विजहो ! प्रातःकाळी यज्ञगृहांत येणाऱ्या प्रमुख अश्विनीकुमारांचें पूजन करून, त्यांना हविर्द्रव्य अर्पण करा. अधाशी व कजूप अशा राक्षस-प्रभृति दुष्टजनापूर्वीच हे देव सोमरसाचें पान करोत; कारण प्रातःकाळी ते यज्ञगृहांत येऊन आपला हविर्भाग स्वीकारतात. प्राचीन ऋषी झाले तरी प्रातःकाळी यांचेंच स्तोत्र-गायन करीत असत. (५-५७-१) अतएव ऋत्विज हो ! तुम्ही प्रातःकाळीच अश्विनीदेवांना हविर्भाग अर्पण करा, कारण सायंकाळी दिलेला हवि देव स्वीकारीत नाहीत, तो तेन्हां असेव्य असतो. आमच्याप्रमाणेंच इतर जनहि यज्ञ करून त्यांचें पूजन करीत असतात. पण जे सर्वांच्या अगोदर त्यांना हविर्भाग अर्पण करतात, ते सद्भक्तच देवांना पार प्रिय होतात. (५-७७-२) हे अश्विनीदेव हो ! तुमच्या स्थाला सोन्याचें आस्तरण असून, तो फारच मनोहर दिसतो. तो आमच्याकडे अन्न घेऊन येणारा असून, शिवाय तो जळवपाव करणारा, मनोजव व प्रमंजनाप्रमाणें सोराब्धानें धावणारा आहे. म्हणूनच त्या रथांतून तुम्ही सर्व विकट स्थानांतून सुरक्षित पार होऊन जातो. (५-७७-३)

रत्न १९३ वें

इयावाश्व भात्रेय-ऋषि, सविता-देवता, जगती-छंद.

युञ्जते मर्न उत युञ्जते धियो विप्रा विप्रस्य बृहतो विपश्चितः ।
वि होत्रा दधे वयुनाविदेक इन्मही देवस्य सवितुः परिष्टुतिः ॥

॥ ५-८१-१ ॥

श्री. वि. (पृथ्वाभिप्लवपदह) सावित्री निविद्धान.

रत्न १९४ वें

इयावाश्व भात्रेय-ऋषि, सविता-देवता, अनुष्टुप्-छंद.

तत्सवितुर्वृणीमहे वयं देवस्य भोजनम् ।

श्रेष्ठ सर्वधार्तमे तुर भगस्य धीमहि ॥ ५-८२-१ ॥

श्री. वि. (अग्नि) वैश्वदेवशख.

रत्न १९५ वें

इयावाश्व-ऋषि, सविता-देवता, गायत्री-छंद.

अस्य हि स्वर्षशस्तरं सवितुः कञ्चन प्रियम् ।

न मिनन्ति स्वराज्यम् ॥ ५-८२-२ ॥

स हि रत्नानि दाशुषे सुवाति सविता भगः ।

तं भागं चित्रमीमहे ॥ ५-८२-३ ॥

अथा नो देव सवितः प्रजावत्सावीः सौभगम् ।

परा दुःष्वर्ष्य सुव ॥ ५-८२-४ ॥

श्री. वि. (दुःस्वमदशन) भाज्यहोम,

विश्वानि देव सवितर्दुरितानि परा सुव ।

यद्द्रं तन्न आ सुव ॥ ५-८२-५ ॥

स्मा. वि. दम्पती अभिषेक,

अनागसो अदितये देवस्य सवितुः सुवे ।

विश्वानि वामानि धीमहि ॥ ५-८२-६ ॥

रत्न १९३ वें

जो बुद्धिमान्, महान्, व शानवान् आहे, अशा त्या सविता देवाच्या प्रेरणेने मुझ ऋत्विज व यज्ञमान हे आपले मन यशानुष्ठानांत निमुक्त करून, आपापलीं कार्ये साभतात. कारण तो एक सवितादेवच त्यांचीं विविध कर्तव्ये यथायोग्य जाणणारा असून, तोच एकटा तीं तीं कर्मे पृथक् पृथक् निश्चित करीत असतो. सविता देवाची स्तुति फार मोठी आहे. (५-८१-१)

रत्न १९४ वें

जगत्पेरक सवितादेवाचे उपभोगण्यास योग्य असें जें धन आहे, त्याची आम्ही याचना करतो. आणि त्या देवाच्या अनुग्रहानें पेट, सर्व भोगप्रद आणि शत्रुहिंसक असें जें धन, त्याचा आम्ही उपभोग घेऊं असें घडो ! (५-८२-१)

रत्न १९५ वें

त्या सवितादेवाचे लोकविख्यात, सर्वप्रिय व स्वयंप्रकाश असें जें धन आहे, त्याचा कोणीहि नाश करूं शकत नाहीं. (५-८२-२) तो जगत्पेरक भगदेव आम्हां हविर्दात्या भक्तांना सुंदर सुंदर रत्नें यहाल करतो. म्हणून आम्ही तें भोग्य व अद्भुत धन आम्हांस देण्याविषयी त्या भगदेवाची प्रार्थना करतो, (५-८२-३) हे सवितृदेवा ! आम्हांस आज या यागप्रसंगी पुत्रपौत्रादियुक्त असें सुंदर धन प्रदान कर ! आणि दुःस्वप्नाप्रमाणें दुःख देणारें दारिद्र्य आम्हांपासून दूर कर ! (५-८२-४) हे सवितृदेवा ! तूं आमच्यापासून सर्व संकटे दूर कर ! आणि जें कल्याणप्रद आहे तें आम्हांकडे घेऊन ये ! (५-८२-५) सवितादेवाच्या अनुसेवक आम्ही अदितीच्या (भूमीच्या) ठायीं निष्पाप राहूं आणि सर्व अभिलषणीय संपत्तीचा उपभोग घेऊं ! (५-८२-६)

श्रृष्टु-छंद,

चन्द्रा प्रभासा यशसा ज्वलन्ती श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।
 तां पद्मिनीमीं शरणं प्रपद्येऽलक्ष्मीं नश्यतां त्वा वृणे ॥ ५ ॥
 आदित्यवर्णे तपसोऽधि जातो वनस्पतिस्तव वृक्षोऽय बिल्वः ।
 तस्य फलानि तपसा मुदन्तु या अन्तरा याश्च वाह्या
 अलक्ष्मीः ॥ ६ ॥

अनुष्टुप-छंद.

उपैतु मां देवमुखः कीर्तिश्च मणिना सह ।
 प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे ॥ ७ ॥
 क्षुत्पिपासामर्लां श्रेष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
 अमूर्तिमसेमृद्धिं च सर्वीं निर्गुद मे गृहात् ॥ ८ ॥
 गन्धद्वारा दुराधर्षां निर्ययुष्ठां करीषिणीम् ।
 ईश्वरी सर्वभूतानां तामिहोप बहये श्रियम् ॥ ९ ॥

स्मा. वि. गंधस्नान.

मनेसः काममाकृतिं वाचः सत्यमशीमहि ।
 पशुनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥ १० ॥
 कर्दमेन प्रजा भुता मयि समच्च कर्दम ।
 श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ॥ ११ ॥
 आपुः सृजन्तु स्निग्धानि चिह्नीति वस मे गृहे ।
 नि चं देवी मातरं श्रियं वासय मे कुले ॥ १२ ॥
 आद्रौ पुष्करिणीं पृष्टि पिङ्गलां पद्ममालिनीम् ।
 चन्द्रा हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ बह ॥ १३ ॥

जी चंद्राग्रमार्गे मनोल्हादकर आहे, जिची शरीरकांति
 शगडगीत आहे, -जी यशानें तळपत आहे, जी इन्द्रादि देवांना
 अत्यंत प्रिय आहे, जी उदार आहे, जिचे रूप पद्मसदृश आहे,
 अशा श्रीदेवीला मी शरण आलों आहे. अतएव माझे दारिद्र्य आतां पार
 निपटून जावो ! मी तुझा स्वीकार करतो. (५-८७ खिल ११-५) हे
 सूर्यभे ! हे श्रीदेवी ! तुझ्या तपापासूनच विश्व नांवाचा बनराति वृक्ष उत्पन्न
 झाला असून, सर्वांचे फळे तुझ्या अनुग्रहानें हृदयरथ अज्ञान व बाहेरील
 दारिद्र्य यांचा नाश करोत ! (५-८७ खिल ११-६) हे लक्ष्मीदेवी !
 देवसखा जो कुवेर, सर्वांचे दक्षकन्या जी कीर्ति व चिंतामणि यासह मी
 या राष्ट्रांत उत्पन्न झालों आहे. तर तो देवसखा मला कीर्ति व समृद्धि
 देईल असें पडो ! (५-८७ खिल ११-७) भूक व तहान यांनीं
 मलिन झालेली अशा जी तुझी बहील बहीण अलदमी (म्हणजे दारिद्र्य)
 तिचा मी नाश करून टाकतो. हे श्रीदेवी ! तूं आमचें दारिद्र्य व दुर्मिश्य
 यांना पार पालवून दे ! (५-८७ खिल ११-८) जी सुगंधपुत्र आणि
 सर्वांचे पुत्र आहे, जी सदैव पुष्ट असते, जी गवाक्षादि पशूंनीं सुसमृद्ध
 व सर्व प्राणिमात्रांची स्वामिनी, अशा त्या श्रीदेवीला मी येथें पाचारण
 करतो. (५-८७ खिल ११-९) हे श्रीदेवी ! मनातील ह्छा, संकल्प,
 याधुवाणी, गार्ह-म्हर्षाचें दूष, भीक्षिवादि अन्न याचा मला लाभ होवो !
 त्याचप्रमाणें संवत्ति व कीर्ति यादि माझ्या आभ्रयास येऊन राहोत !
 (५-८७ खिल ११-१०) हे देवि ! तुला कर्दम नावाचा एक उत्तम
 अष्टा पुत्र आहे. हे श्रीपुत्र कर्दमा ! तूं आमच्या घरीं येऊन रहा आणि
 ती श्रीदेवीहि तुजवरोवरच आमच्या जवळ येऊन राहील असें कर !
 (५-८७ खिल ११-११) आपोदेवी या स्नेहयुक्त कार्य उत्पन्न करोत !
 हे चिकलीत नामक धीपुत्रा ! तूं आमच्या घरीं रहा. आणि ती श्रीदेवीहि
 पण आमचे जवळ राहील असें कर ! (५-८७ खिल ११-१२) भोलहर,
 हत्तीचा मुंडाप्र निष्पाकडे बळजा आहे व जी हातांत कमल धारण करते
 आणि जी पुष्टिरूप व भिगट वर्णाची आहे, अशा श्रीदेवीला, हे अग्निनारायणा !
 तूं माझ्या घरीं बसोवून येऊन ये ! (५-८७ खिल ११-१३)

आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ वह ॥ १४ ॥
आस्तारपंक्ति-छंद.

तां म आ वह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गात्रो दास्योऽश्नान् विन्देयं
पुरुषानहम् ॥ १५ ॥

धनुष्टुप्-छंद.

यः शुचिः प्रयतो भुत्वा जुहुयादाज्यमन्वहम् ।
सूक्तं पद्मदशचै च श्रीकामः सततं जपेत् ॥ १६ ॥
पद्मानने पद्मविषमपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि ।
विष्माप्रये विष्णुमनोऽनुकले त्वत्पदिपद्मं मयि स
नि धत्स्य ॥ १७ ॥

पद्मानने पद्मं ऊरु पद्माक्षि पद्मसंभवे ।
तन्मे भुजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ॥ १८ ॥

अश्वदायि गोदायि धनदायि महार्धने ।
धनं मे जुर्णता देवि सूर्यकोमांश्च देहि मे ॥ १९ ॥

पुत्रपौत्रार्धनं धान्यं हस्तयश्चादिगत्रे रयम् ।
प्रजानां भवसि माना आयुर्धन्तं करोतु मे ॥ २० ॥

धनमग्निर्धनं वायुर्धने सूर्यो धने वसुः ।
धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमधिना ॥ २१ ॥

वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु बृत्रहा ।
सोमं धनेस्य सोमिनो मद्यं ददातु सोमिनः ॥ २२ ॥

न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नादाभा मतिः ।
भवन्ति कृत्नपुण्यानां भक्त्या श्रीभूक्तजार्विनाम् ॥ २३ ॥

आर्द्र वेत्र हातांत धारण करणारी, व जी दंडस्वरूपिणी, सुंदर
 वर्षांची रुक्मिणी, गळ्यांत सुवर्णाहार धारण केलेली, सूर्यप्रभा, व सुवर्ण
 कांतीची, अशा लक्ष्मी देवीला हे अमे ! तू आमच्या घरी पोलावून आण !
 (५-८७ खिल ११-१४) हे अमे ! कधीहि परत न जाणारी अशा
 लक्ष्मीला तूं आम्हांकडे आण, की जिचा कृपाप्रसाद झाला म्हणजे
 आम्हांला शुक्रल सोने, गाई, घोडे, दासदासी, पुत्रमित्रादि प्रियजन यांचा
 लाभ होईल. (५-८७ खिल ११-१५) ज्याला ही लक्ष्मीदेवी प्रसन्न
 व्हावी असें वाटते, त्यानें शुचिर्भूत होऊन, अग्नि सुसंस्कृत कचन, त्या देवी-
 प्रीत्यर्थ दररोज त्यांत आग्याहुति देऊन शिवाय वर वरील पंधरा मंत्रांचा
 जप करावा. (५-८७ खिल ११-१६)

हे कमलनयने ! हे पद्मोद ! हे सरसिजनेत्रे ! हे कमलोद्भवे ! मला तूं
 असा वरप्रसाद दे की, ज्यापों मला उदक सुख लाभेल ! (५-८४ खिल
 ११-१८). हे महाधने ! तूं अश्व देणारी, गाई, बैल देणारी व धन देणारी
 अशा आहेस ! तर, हे देवि ! तूं मला उच्छृष्ट संपत्ति दे ! आणि माझे
 सर्व मनोरथ पूर्ण होतांल असें कर ! (५-८४ खिल ११-१९) पुत्रपौत्र,
 धनधान्य, हस्ती, घोडे, गाई, रथ इत्यादि तूं मला देणारी अशी हो.
 प्रजेची तूं माता आहेस, अतएव मला तूं आयुष्यमान कर ! (५-८४
 खि. ११-२०). मला अग्निदेव धन देवो ! वायु धन देवो ! सूर्य धन देवो !
 वसु धन देवो ! इन्द्र धन देवो ! बृहस्पति, वरुण व अधिनीदेव मला
 धन देवोत ! (५-८४ खि. ११-२१). हे गवडा ! तूं सोम प्राशन कर !
 शत्रुसंहारक इंद्रहि सोमपान करो ! सोम व धन यांनी युक्त असलेल्या मला
 जेव्ही सोम व धन द्या ! (५-८४ खि. ११-२२). क्रोध काय, मत्सर काय,
 लोभ काय, अशुभ भावना काय असले सर्व दुष्ट विकार जे प्रीयुक्त जप-
 णारे आहेत, अशा पुण्यशील देवभक्तांना शिवत नाहीत. (५-८४ खि.
 ११-२३).

हे कमलनिवाशिनि ! हे पद्मश्ले ! शुभ्र मंघमालादिकानों
 शोभणारे ! हारेप्रिये ! मनोमे ! त्रैलोक्याला संवन्न करणारे ! हे भगवति !
 तूं मला प्रसन्न हो ! (५-८४ खि. ११-२४). विष्णुपत्नी, लक्ष्मीदेवी,
 माधवी, माधवप्रिया, प्रियसखी, अच्युतवल्लभा अशा लक्ष्मीदेवीला मी
 नमस्कार करतो. (५-८४ खि. ११-२५). महालक्ष्मीला आम्ही ओळ-
 खतो. विष्णुपत्नीचें ध्यान करतो. ती लक्ष्मी देवी आम्हांस सत्कार्यास प्रेरणा
 करो ! (५-८४ खि. ११-२६). ज्ञानंद, कर्दम, श्रीद, चिकलीत असे
 हे विख्यात ऋषी श्रीचे पुत्र होत. आणि श्रीदेवी ही देवता आहे असे
 मानतात. (५-८४ खि. ११-२७). ऋण, रोग, दारिद्र्य, पाप, भूक,
 जडान, अपमृत्यु, भय, शोक, मनस्ताप हीं सर्व माझीं सदासर्वकाल नाश
 होऊन जावोत ! (५-८४ खि. ११-२८). संपत्ति, वर्चस्व, आयुष्य व
 आरोग्य, यांनीं शोभणारा मनुष्य धेष्टेस पावतो. म्हणून धन, धान्य, पशु,
 वंधु, बहुपुत्रलाभ, शंभर वर्षांचें उदर आयुष्य हीं सर्व मला प्राप्त होवोत !
 (५-८४ खि. ११-२९).

पांचवें मंडल समाप्त.

हे कमलनिवासिनि ! हे पद्मइस्ते ! शुभ्र गंधमालादिकांनी शोभणारे ! हारप्रिये ! मनोरमे ! त्रैलोक्याला संपन्न करणारे ! हे भगवति ! तूं मला प्रसन्न हो ! (५-८४ खि. ११-२४). विष्णुपत्नी, क्षमादेवी, माधवी, माधवप्रिया, प्रियसखी, अच्युतवल्लभा अशा लक्ष्मीदेवीला मी नमस्कार करतो. (५-८४ खि. ११-२५). महालक्ष्मीला आम्ही ओळखतो. विष्णुपत्नीचें ध्यान करतो. ती लक्ष्मी देवी आम्हांस सत्कार्यास प्रेरणा करो ! (५-८४ खि. ११-२६). आनंद, कर्दम, श्रीद, चिक्लीत असे हे विख्यात ऋषी श्रीचे पुत्र होत. आणि श्रीदेवी ही देवता आहे असे मानतात. (५-८४ खि. ११-२७). ऋण, रोग, दारिद्र्य, पाप, मूक, तहान, अपमृत्यु, मय, शोक, मनस्ताप हीं सर्वं मार्शी सदासर्वकाल नाश होऊन जावोत ! (५-८४ खि. ११-२८). संपत्ति, वर्चस्व, आयुष्य व आरोग्य, यांनी शोभणारा मनुष्य भेष्टतेस पावतो. ग्दणून धन, धान्य, पशु, बंधु, बहुपुत्रलाभ, शंभर वर्षांचें उर्दंड आयुष्य हीं सर्वं मला प्राप्त होवोत ! (५-८४ खि. ११-२९).

पांचवें मंडल समाप्त.



मंडल सहावे

रत्न १९८ वें

बाह्यस्वयं भरद्वाज-ऋषि, अग्नि देवता, त्रिष्टुप्-छंद
त्वं होमि प्रथमो मनोताऽस्या धियो अर्भवो दस्म होता ।
त्वं सो वृषजकृणोर्दुष्टरीतु सद्यो विश्वस्मै सहसे सहस्यै ॥

॥ ६-१-१ ॥

श्री. वि. (प्रातरनुवाक) आग्नेयक्रतु; उपाकरण, समा. वि. उपाकरण

मराठी भावार्थ

रत्न १९८ वें

हे अग्निदेवा ! देवामध्ये तूच प्रथम उदरान झालेला असून, देवांचे मन वेधून घेतलेला असा आहेस, त्याचप्रमाणे, हे दर्शनीय देवा ! या यज्ञकर्मात देवांना बोलावणारा होताहि पण तूच आहेस, हे मनोरथपूरका ! काय सर्वां तुला प्रभाव ! जितके म्हणून बलात्कृत शत्रू आहेत त्या सर्वांचा बीमोड करण्याकरिता सर्व याजूंनी तू आपले दुर्दम्य सामर्थ्य धारता प्रकट करित आला आहेस. (६-१-१).

रत्न १९९ वै

बाहंस्पत्य भरद्वाज-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप् छंद

नू नो अग्नेऽवृकेभिः स्वस्ति वेपि रायः पृथिभिः पृथैहः ।
तां सुरिभ्यो गृणते रासि सुग्नं मदेम शतहिमाः सुवीराः ॥

॥ ६-४-८ ॥

रत्न २०० वै

बाहंस्पत्य भरद्वाज ऋषि, अग्नि देवता, त्रिष्टुप्-छंद

यो न मनुयो अभिद्रासदग्ने यो अन्तरो मित्रमहो वनुष्यात् ।
तमजरेभिर्वृषभिस्तव स्वैस्तपा तपिष्ट तपसा तपस्वान् ॥

॥ ६-५-४ ॥

श्री. वि (प्रवर्ग्यं) अभिष्टव.

यस्ते यज्ञेन समिधा य उर्ध्वर्केभिः सूनो सहसो ददाशत् ।
स मर्यध्वमत प्रचेता राया द्युम्नेन श्रवसा वि भाति ॥

॥ ६-५-५ ॥

स तत्कृधीपितरतूर्यमग्ने स्पृधो बाधस्व सहसा सहस्वान् ।
यच्छस्यसे द्युभिर्क्तो वचोभिस्तज्जुपरव जरितुर्धोवि मग्ने ॥

॥ ६-५-६ ॥

अश्याम तं काममग्ने तवोती अश्याम रयि रयिवः सुवीरम् ॥
अश्याम वार्जमभि वाजयन्तोऽश्याम द्युम्नमजराजरं ते ॥

॥ ६-५-७ ॥

श्री. वि. (अग्नि-काम) वाज्या.

रत्न १९९ वें

हे अग्निदेवा ! चोरादि रहित अशा निर्भोक मार्गानीं सुंदर संपत्ति तूं आमच्याकडे मुलरूपपणे घेऊन ये ! आम्हांला संकटांतून पार कर ! आम्ही -जे तुझे भक्त-त्या आम्हां स्तोत्रजनांना मुल लाभेल असें कर ! आणि तसेंच, हे देवा ! आम्ही पुत्रपौत्रादिकांसमवेत शंभर वर्षे कालक्रमणा करूं असें घडो ! (६-४-८).

रत्न २०० वें

हे अग्निदेवा ! जो शत्रु गुप्त ठिकाणीं राहून आमची हिंसा करूं पाहतो किंवा आमच्यामध्येच लपून राहून आमचा घात करू इच्छितो अशा उभय शत्रूना, हे अत्यंत प्रलर देवा ! तूं आपल्या क्षयरहित व जलवर्षावक अशा तीक्ष्ण तेजाने चांगला होरपळून काढ ! (६-५-४). हे वक्रपुत्रा ! हे अग्ने ! जो भक्त यज्ञयागादिकांनीं अयक्षा समिधा अर्पण करून किंवा तुझे गोड स्तुतिस्तोत्र गाऊन तुझी परिचर्या करितो, तो सद्गुरू मनुष्यांमध्ये मोठा करणी होत्याता, सुंदर धन व उज्वल कीर्ति यांनीं चमकू लागतो ! (६-५-५). हे अग्निनारायणा ! आमची प्रार्थना सपत्न्यावरोवर तूं तावडतोय असें कर कीं, जे शत्रू तुझ्याशीं झुज घालीत आहेत त्यांना बलवान् अशा तूं आपल्या वुद्धीय अशा तेजाने पार नाहीसे करून टाक ! तसेंच दिव्य तेजाने चमकणारा असा तूं, तुजप्रीत्यर्थ यज्ञमानानीं गाइलेल्या मननीय स्तोत्रांचा प्रेमपूर्वक स्वीकारहि कर ! (६-५-६). हे अग्निदेवा ! तुझ्या संरक्षणहस्ताखालीं आमचे ते सर्व मनोरथ परिपूर्ण होवोत ! हे ऐश्वर्यवता ! आम्हांत सामर्थ्यसंपन्न अशी सुंदर पुत्रपौत्रादिसत्तति व तसेंच धन हीं प्राप्त होवोत ! त्याचप्रमाणे अन्नाची इच्छा करणारे जे आम्ही त्या आम्हांला अन्नलाभहि घडो ! हे जरादिवा ! आणि तशीच तुझी अश्वय अशी जी कीर्ति आहे, तिचाहि आम्हांला लाभ घडो ! (६-५-७).

रत्न २०१ वै

बाहंस्परय भरद्वाज-ऋषि, वैश्वानर अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद
 मुर्घानि दिवो अरतिं पृथिव्या वैश्वानरममत आ जातमग्निम् ।
 क्विं सम्राजमतिथिं जनानामासन्ना पात्रं जनयन्त देवाः ॥

॥ ६-७-१ ॥

श्रौ. वि. (विषुवान्) आग्निमारुतशस्त्र, स्मा. वि. शिखान्यास, मंत्रपुष्पा-
 जलि, धादमंत्र

नार्भि यज्ञानां सदेनं रयीणां महामाहावमभि सं नवन्त ।
 वैश्वानरं रथ्यमध्वराणां यज्ञस्य केतुं जनयन्त देवाः ॥

॥ ६-७-२ ॥

त्वद्विप्रो जायते वाज्यंमे त्वद्वीरासो अभिमातिग्राहः ।
 वैश्वानर त्वमस्मासुं धेहि वसूनि राजन् त्पृहयाप्याणि ॥

॥ ६-७-३ ॥

रत्न २०२ वै

बाहंस्परय भरद्वाज-ऋषि, वैश्वानर अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद
 अहंथ कृष्णमहरजुने च वि वर्तेते रजसी वेद्याभिः ।
 वैश्वानरो जायमानो न राजाऽर्वातिरुज्योतिपाग्निस्तर्मांसि ॥

॥ ६-९-१ ॥

श्रौ. वि. (शूळह दशरात्र) आग्निमारुतशस्त्र-वैश्वानर निविद्धान
 नाहं तन्तुं न वि जानाम्योतुं न यं वर्यन्ति समरेऽर्तमानाः ।
 कस्य स्वित् पुत्र इह ववत्वानि पुरो वदात्यवरेण पित्रा ॥

॥ ६-९-२ ॥

(२२१)

रत्न २०१ वें

दुलोक्या शिरोभार्गी असणारा, पृथ्वीवर जाणारा, मानवमात्रांचा हितकर्ता, प्रामुख्याने यशार्थ जन्मलेला, त्रिकालशानी, सुंदर प्रकाशणारा, मक्तजनांचा पूज्य अतिथि, देवांच्या मुखस्थानी असलेला, व मक्तांचे रक्षण करणारा अशा अग्निदेवास यशपुरोहितांनी अरणीपावून निर्माण केला. (६-७-१). यज्ञाचा बंधक, संवर्तांचे आगर, हविरघ्नाचे मोठे निधान, एवंविध अग्निदेवांचे स्तोतृजन समोवर्ती जमून स्तुतिस्तोत्र गायन करतात. लोकांचा हितकर्ता, रयीप्रमाणे यज्ञाचा नेता व यज्ञाचा शठा अशा अग्निदेवास ऋत्विजांनी मघनद्वारा उत्पन्न केला. (६-७-२). हे अग्ने ! तुला हवि अर्पण करणारा यजमान हा तुझ्यापावूनच ज्ञान प्राप्त करून घेतो आणि तुझ्या प्रसादानेच शत्रूंचा पाडाव करणारे वीरपुरुष त्याश प्राप्त होतात. अतएव हे वैश्वानर अग्निदेवा ! हे राजन् ! तुझे भक्त जे आम्ही त्या आम्हांला स्पृहणीय अशी धनपुत्रादि उभक्ति बहाल कर ! (६-७-३).

रत्न २०२ वें

कृष्णवर्णं रात्रं व शुक्लवर्णं दिवसं हीं द्यावापृथ्वीभर आलटून-पालटून फिरत असतात, वैश्वानर अग्नि हा प्रकट होतांच राजाप्रमाणे आपल्या प्रकाशाने अंधकाराचा नाश करतो ! (६-९-१). यशरूप ब्रह्माचे उभे घागे कोणते तें मी जाणत नाही, आणि आढवे कोणते तेंहि जाणत नाही. हतकेंच काय, तर यशकार्यात सतत दक्ष राहून ऋत्विजांनी त्या उभ्या व आढव्या धाम्यांनी विणून तयार केलेले तें यशरूपी ब्रह्मदिपण मी जाणत नाही. (६-९-२).

बाहँस्परय भरद्वाज-ऋषि, अग्नि-देवता, जगती-छंद

समिद्धमग्निं समिधा गिरा गृणे शुचिं पावकं पुरो अश्वरे ध्रुवम् ।

विप्रं होतारं पुरुवारमद्रुहं कविं सुमैरीमहे जातवेदसम् ॥

॥ ६-१५-७ ॥

श्री. वि. (दशरत्न) जातवेद-निबिद्धान

त्वां द्रुतमग्ने अमृतं युगेयुगे हव्यवाहं दधिरे पायुमीड्यम् ।

देवासंश्च मतीसंश्च जागृवि विभुं विश्पतिं नमसा नि पेंदिरे ॥

॥ ६-१५-८ ॥

विभूपन्नम् उभयौ अनुं व्रता द्रुतो देवानां रजसी समीयसे ।

यत् ते धीतिं सुमतिमावृणीमहेऽध स्मा नस्त्रिवरूयः शिवो भव ॥

॥ ६-१५-९ ॥

अग्निर्होता गृहर्पतिः स राजा विश्वा वेदुर्जनिमा जातवेदाः ।

देवानामृत यो मर्त्यानां यजिष्ठः स प्र यजतामृतावा ॥

॥ ६-१५-१३ ॥

श्री. वि. (पत्नीसंयाज)-भनुवाक्या

अग्ने विश्वेभिः स्वनीक देवैरूर्णावन्तं प्रयमः सीदु योनिम् ।

कुलायिनं घृतवन्तं सवित्रे यज्ञं नयु यजमानाय साधु ॥

॥ ६-१५-१६ ॥

श्री. वि. (अग्निप्रणयन) भनुवाक्या

समिधा अर्पून प्रज्वलित केलेल्या अग्निदेवांचें मी आतां स्तुतिस्तोत्र गातों. त्याचप्रमाणें जो स्वयंशुद्ध असून इतरांना पावन करणारा व निश्चल आहे, अशा त्या देवाला मी यज्ञांत अग्रभागी स्थापन करतों. आणि मेघावा; होता, बहुजनविष, द्रोहरहित, त्रिकालज्ञ व जातप्रज्ञ, अशा त्या अग्नि-देवाजवळ आगही घन देण्याविषयीप्रार्थना करतों. (६-१५-७). हे अग्ने ! अमर, हविर्वाहक, जगत्पालक व स्तुत्य अशा तुला देव व मनुष्य या दोघांनाहि आपापला प्रतिनिधि म्हणून नेमून घेतला आहे. आणि जागरण-शील, सर्वव्यापक, व लोकपालक, अशा तुझें हविरत्नानें पूजन करण्यांत येतें. (६-१५-८) हे अग्ने ! देव व मनुष्य या उभयतांनाहि विभूषित करणारा असा तूं यज्ञयागादि कर्मानुष्ठानांत देवाचा प्रतिनिधि होऊन धावा-पृथ्वीभर संचार करीत असतोस, आणि ज्या अर्थी आगही तुझ्याप्रार्थनेस यज्ञकर्म व स्तुतिस्तोत्र इत्यादि करीत असतो त्या अर्थी त्रैलोक्यांत असणारा तूं आगदांस मुखकर हो ! (६-१५-९). देवाचा आगवक असा तो अग्निराज आमच्या गृहाचा अधिपति आहे. तसाच तो जन्मतःच ज्ञानी असल्यामुळे हें सर्व भूतजात तो उत्तम जाणत असतो. देव व मनुष्य यामध्ये तोच एक अत्यंत पूजनीय व सत्यव्रत असून, देवांना तो या यज्ञानुष्ठानांत संतुष्ट करो ! (६-१५-१३). हे सुंदर ज्वालांनीं सुभंडित असणाऱ्या अग्ने ! सर्वदेवांत तूंच प्रमुख आहेस. अतएव सर्व देवांना बरोबर घेऊन या सुगंध-द्रव्यांपेत व घृतसमृद्ध अशा उत्तर वेदीवर विराजमान हो ! आणि या-प्रमाणें तूं विराजमान झालास म्हणजे मग हवि अर्पण करणाऱ्या या यजमानाचा यज्ञ आर्जवपूर्वक त्या त्या देवांना नेऊन पांचव ! (६-१५-१६).

वयमु त्वा गृहपते जनानामग्ने अकर्म समिधा बृहन्तम् ।
 अस्युरि नां गार्हपत्यानि सन्तु तिम्रेन नस्तेजसा सं शिशाधि ॥
 ॥ ६-१५-१९ ॥

रत्न २०५ वें

गार्हस्पत्य भरद्वाज-ऋषि, अग्नि-देवता, गायत्री-छंद

अग्ने आ याहि वीतर्ये गृणानो हव्यदातये ।
 नि होता सत्सि बर्हिषि ॥ ६-१६-१० ॥

श्री. वि. (दशपृष्णिमास) सामिधेनी

तं त्वा समिद्धिरङ्गिरो घृतेन वर्धयामसि ।
 बृहच्छोचा यविष्ठय ॥ ६-१६-११ ॥

स नः पृथु श्रवाय्यमच्छा देव विवाससि ।
 बृहदग्ने सुधीर्यम् ॥ ६-१६-१२ ॥

त्वामग्ने पुर्करादध्यगर्वा निरमन्थत ।
 मुष्णो विश्वस्य वाघतः ॥ ६-१६-१३ ॥

श्री. वि. अग्निमन्थन

तमु त्वा दध्यहृद्दृषिः पुत्र ईधे अर्षवणः ।
 वृत्रहर्षां पुरंदरम् ॥ ६-१६-१४ ॥

तमु त्वा पाथ्यो वृया समिधि दस्युहन्तमम् ।
 धनंजयं रणेरणे ॥ ६-१६-१५ ॥

सुवीरं रयिमा भर जातवेदो विश्वरिणे ।
 जहि रक्षांसि सुकतो ॥ ६-१६-२९ ॥

हे गृहपालक अग्निदेवा ! सर्वं लोकांमर्थं आर्घीं च तुला समिधा अर्पणं कश्चन संवर्धनं केलें आहे. आणि म्हणून, देवा ! प्रार्थना ही की, आमर्षीं गृहकृत्ये पुत्रपशुधनादिकानीं परिपूर्ण होवोत ! आणि आम्हांस तीक्ष्ण तेजानें मुतेजस्वी कर ! (६-१५-१५).

रत्न २०५ वें

हे अग्निदेवा ! इविमक्षणार्थं म्हणून तूं आमच्याकडे ये. तसेंच देवांना इवि पांचविष्यासाठीं म्हणूनहि इकडे आगमन कर. आणि स्तविला जाणारा तूं येथें अंभरलेल्या दर्भासनावर येऊन होता होऊन बस ! (६-१६-१०).
 हे अद्विरसपुत्रा ! तुला आम्ही लांकडे घालून व तूप ओतून संवर्धन करित आर्षीं; तर, हे अत्यंत तरुण देवा ! तूं चांगला प्रकाशमान हो ! (६-१६-११).
 हे तेजस्वी अग्ने ! देणारच असशील तर आम्हांस विस्तीर्ण, प्रशस्त, महान व धीर्यशाली असें घन आणून दे ! (६-१६-१२). हे अग्ने ! शिरा-प्रमाणें धारण करणाऱ्या व सर्व जगाला बाहून नेणाऱ्या पुष्करपर्णापासून अथवा ऋषीनें मंथनद्वारा तुला निर्माण केला. (६-१६-१३) त्याच-प्रमाणें अथर्वणपुत्र दध्यङ् ऋषीनें शत्रूचा कर्दनकाळ व अतुरपुराचा चका-चूर करणारा अशा तुझे सदीपन केलें. (६-१६-१४). आणि त्याच-प्रमाणें दस्यूंचें मर्दन करणारा व युद्धांत शत्रूंची संवसि लुटणारा अशा तुला पाय्यवृषा नामक ऋषीनें चांगलें प्रज्वलित केलें. (६-१६-१५).
 हे जालवेद अग्ने ! हे विश्वद्रष्टया अग्ने ! आतां आमची प्रार्थना ही कीं पुत्रपौत्रादिकानीं युक्त असें सुंदर घन आम्हांसाठीं म्हणून घेऊन ये आणि हे सुकर्मन् देवा ! आम्हांस त्रास देणाऱ्या राक्षसादिकांचा पार फड्या उडवून टाक ! (६-१६-२९).

त्वं नः पाह्यंहसो जातवेदो अघायतः ।

रक्षा णो ब्रह्मणस्कवे ॥

॥ ६-१६-३० ॥

यो नो अग्ने दुरेव आ मतो वधाय दाशति ।

तस्मान्नः पाह्यंहसः ॥

॥ ६-१६-३१ ॥

त्वं तं देव जिह्या परि बाधस्व दुष्कृतम् ।

मतो यो नो जिघांसति ॥

॥ ६-१६-३२ ॥

आ यं हस्ते न खादिनं शिशुं जातं न विभ्रति ।

विशामग्निं स्वघ्नरम् ॥

॥ ६-१६-४० ॥

श्रौ. वि. (अग्निमंथन) अनुषाक्या

प्र देवं देववीनये भरता वसुवित्तमम् ।

आ स्वे योनौ नि पीदतु ॥

॥ ६-१६-४१ ॥

श्रौ. वि. (अग्निमंथन) प्रहरणकालीन मंत्र

आ जातं जातवेदसि प्रियं शिशीतार्तिथिम् ।

स्योन आ गृहपतिम् ॥

॥ ६-१६-४२ ॥

रत्न २०६ वै

बाह्यस्पत्य भरद्वाज-ऋषि, अग्नि-देवता, अनुष्टुप्-छंद

आ तं अग्न ऋचा हविर्हृदा तृष्टं भरामसि ।

ते ते भवन्तुक्षणं ऋपभासो वशा उत

॥ ६-१६-४७ ॥

अग्निं देवासो अग्रियमिन्धतं वृत्रहन्तमम् ।

येना वसुन्यामृता तृब्हा रक्षांसि वाजिना

॥ ६-१६-४८ ॥

पुनः आप्तली, हे जातवेद अग्ने ! आमर्षे पापापापून रक्षण कर !
 आणि तर्षेच, हे मंत्रमेरका ! आमर्षे वाईट इच्छिणाऱ्या
 शत्रूपापूनहि आमचा बचाव कर ! (६-१६-३०). फार काय
 सांगावें, देवा ! जो दुष्टबुद्धि मनुष्य आमच्यावर इत्यार चालवून
 आम्हांस नीत करूं पाहतो, अशा त्या दुर्जनापापून व दुरितापापूनहि
 आमर्षे रक्षण कर ! (६-१६-३१), अर्थात् उपरोक्त दुष्कर्म करणाऱ्या
 दुर्जनाला व आमचा पात करण्यास उद्युक्त झालेल्या शत्रूला तूं आपल्या
 प्रखर ष्वालेनें जाळून भस्म करून टाक ! (६-१६-३२). अहो अप्सर्व्यु
 हो ! धनवेच्या त्या अग्निदेवाला यज्ञसाधनार्थे म्हणून येथे आहवनीय अग्नी-
 कडे घेऊन या, तो आपल्या योग्य स्थानीं येऊन बसो ! (६-१६-४०).
 नुकताच प्रकट झालेला, अतिथीप्रमाणें प्रिय व गृहाचा स्वामी, अशा त्या
 अग्नीला जातप्रक व सुखकर अशा आहवनीय अर्घ्यांत आणून स्थापन करा !
 (६-१६-४१). मंधनापापून उत्पन्न झालेल्या अशा त्या अग्निदेवाला
 जन्मलेल्या पुत्राप्रमाणें म्हणा अग्न वाघासारख्या क्रूर प्राण्याप्रमाणें म्हणा,
 अप्सर्व्युलोक काळजीपूर्वक धारण करोत ! हे ऋत्विज हो ! भक्तजनांच्या यज्ञ-
 यागादि मंगल कृत्याचा निष्पादक अशा त्या अग्निदेवाची आतां परिचर्या
 करा ! (६-१६-४२).

रत्न २०६ वें

हे अग्निदेवा ! हा ऋत्विज हवि आमही तुला अतःकरणपूर्वक अर्पण
 करित आहोत. तर तुला तो हवि तरुण जवान पैलाप्रमाणें आणि वास
 गात्रीप्रमाणें मुखेवनीय असा होवो ! (६-१६-४३). अतुरवुंदांनीं अप-
 हार करून नेलेली संपत्ति पुनः ज्यानें त्यांच्यापासून हरण करून परत
 आपली व ज्या प्रबल वीरानें यज्ञविरोधक राक्षसादिकांचा पार फसा उड-
 वून दिला, अशा त्या प्रमुख व शत्रुघातक अग्नीला देव प्रव्यलित करतात.
 (६-१६-४८).

(२३०)

रत्न २०७ वै

बाहंस्पाय भरद्वाज-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद
न यं जरन्ति शरदो न मासा न घाव इन्द्रमवकृर्षयन्ति ।
षुद्रस्य चिद् धर्तामस्य तनूः स्तोत्रेभिहृक्धैक्षे शस्यमाना ॥

॥ ६-२४-७ ॥

न वीळये नमते न स्मिराय न शर्धते दरयुज्जताय स्तवान् ।
अज्ञा इन्द्रस्य गिरयश्चिहृष्या गम्भीरे चिद् भवति गाधमस्मै ॥

॥ ६-२४-८ ॥

रत्न २०८ वै

बाहंस्पाय भरद्वाज-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद
नहि त्या शूरो न तूरो न धुष्णुर्न त्वा योधो मन्यमानो युयोधे ।
इन्द्र नकिष्ट्वा प्रत्यस्येषां विष्वा जातान्यर्म्यसि तानि ॥

॥ ६-२५-५ ॥

रत्न २०९ वै

बाहंस्पाय भरद्वाज-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद
किमस्य मदे किम्वस्य पीताविन्द्रः किमस्य सल्लये चकार ।
रणां वा ये निरदि किं ते अस्य पुरा विविद्रे किम् नृत्नासः ॥

॥ ६-२७-१ ॥

सदस्य मदे सदस्य पीताविन्द्रः सदस्य सल्लये चकार ।
रणां वा ये निरदि सत् ते अस्य पुरा विविद्रे सद् नृत्नासः ॥

॥ ६-२७-२ ॥

रत्न २०७ वें

व्या इन्द्राला संवत्सर जीर्ण करूं शकत नाहीत, महिने क्षीण करूं शकत नाहीत आणि दिवस लहान करूं शकत नाहीत, अशा त्या प्रवृद्ध इन्द्र-देवाचें शरीर आमच्या स्तुतिस्तोत्रांनीं व शब्दांनीं गाइलें असतां संवर्धन पावो ! (६-२४-७). आमच्याकडून स्तविला जाणारा इन्द्रदेव हा कणव्याहि बलाध्य माणसाला नमत नाही ! युद्धांत दिशर राहून लडणाऱ्या धीरालाहि दाद देत नाही ! त्याचप्रमाणें उत्साही व दस्यूप्रेरित यज्ञमानालाहि कसल्याच प्रकारची भीक घालीत नाही ! इतकेंच काय, पण मोठमोठे पर्वत सुद्धा त्याला सुगमच होतात आणि अगाध अशा स्थानांत देखील त्याला शांत असा मिळतोच ! (६-२४-८).

रत्न २०८ वें

हे इन्द्रा ! तुझ्याबरोबर कसलाहि योद्धा लढूं शकत नाही ! कसलाहि क्रूर व घातकी मनुष्य भुंज घालूं शकत नाही ! कसलाहि धाडसी मनुष्य भड टिकाव भरू शकत नाही ! या सर्व दूर व बलाध्य लोकांमध्ये तुझ्या तोडीचा, देवा ! खरोखर असा दुसरा कोणीच नाही ! या सर्व लोकांचा तूं सणसणीत पराभव करणारा आहेस ! (६-२५-५).

रत्न २०९ वें

(भरद्वाज इंद्राविषयीं आशेष घेऊन म्हणतो-) सोमाच्या मदांत इन्द्रानें काय केलें ! सोम पिऊन तरी त्यानें काय केलें ! आणि सोमाच्या सहवासार्थ राहून तरी काय केलें ! यज्ञगृहांत जे पूर्वांचे स्तोत्रजन होते त्यांना तरी हे इन्द्रा ! तुझ्यापासून काय मिळालें ! नि आतांच्या स्तोत्र्यांना तरी काय फायदा झाला ! (६-२७-१). (भरद्वाजाची इच्छा इंद्रानें पूर्ण केल्यावर पुनः तोच बराच आशेषाचें पुढीलप्रमाणें निराकरण करतो.) इन्द्रानें सोमाच्या मदांत जें काय केलें तें चांगलेंच केलें ! सोमपान केल्या-वरहि त्यानें शुभ अर्थेंच केलें ! त्या सोमाच्या सख्यांत देखील जें केलें तें सत्कर्मच केलें ! जे स्तोते यज्ञगृहांत पूर्वी होते, त्यांनीं, हे इन्द्रा ! तुझ्या-पासून शुभ गोष्टीच मिळविल्या आणि आतांचे स्तोते झाले तरी तुजपासून शुभ फलच प्राप्त करून घेते झाले ! (६-२७-२).

नृहि नु ते महिर्नरः समस्य न मघवन् मघवत्वस्य विभ्र ।
न राधसोराधसो नूतनस्येन्द्र नकिर्ददश इन्द्रियं ते ॥

॥ ६-२७-३ ॥

एतत् त्यत् तं इन्द्रियमचेति येनावधीर्धरशिंखरस्य शेषः ।
वर्जस्य यने निहतस्य शुष्मात् स्वनाधिदिन्द्र परमो दूदार ॥

॥ ६-२७-४ ॥

वधीदिन्द्रो वशिखरस्य शेषोऽभ्यावर्तिने चायमानाय शिक्षन् ।
वृचीर्वतो यद्भ्रियुर्षयाया हन पूर्वे अर्धे भ्रियसापरो दर्त् ॥

॥ ६-२७-५ ॥

त्रिंशच्छतं वभिर्ण इन्द्र साकं यन्याव यं पुरुहूत अत्रस्या ।
वृचीर्वन्तः शरवे पत्यमानाः पात्रा भिन्दाना न्यर्षान्यायन् ॥

॥ ६-२७-६ ॥

यस्य गात्रावरुया सूर्यवस्य अन्तरु पु चरतो रेरिहाणा ।
स संर्जपाय त्वर्षं परादाद् वृचीर्वतो दैवयानाय शिक्षन् ॥

॥ ६-२७-७ ॥

हे भगवन् ! तुझा जो महिमा आहे तो सगळा आम्ही स्वचित जाणू शकत नाही! तुझ्या ऐश्वर्याचाहि आम्हांस यांग लागणें शक्य नाही ! तितक्य असें जें तुझें रत्नमांडार आहे तें सगळें समजणें, हें देखील आम्हांस साध्य नाही ! आणि त्यांतल्या त्यांत विशेष सांगावयाचें म्हणजे हें कीं, तुझें जें दिव्य सामर्थ्य आहे, तें तर, हे इन्द्रा ! कोणालाच आकलन होण्यासारखें नाही! (६-२७-३). मात्र ज्या सामर्थ्यानें तू वरशिखाच्या मुलाचा निःपात केलास तें तेवढें तुझें सामर्थ्य, हे इन्द्रदेवा ! आम्ही खार्जिनें ओळखितों. केवढा प्रभाव तो तुझा ! तूं जोरानें फेकलेल्या वज्राचा नुसता आवाज ऐकूनच त्या वरशिखाच्या मुलांतला एक अति बलाढ्य मुलगा पटकन् गत-प्राण होऊन घपकन् खाली पडला कीं ! (६-२७-४). (त्याच्या पराक्रमाचा आणखी एक मासला पहावयाचा असल्यास तर तो हा पहा) चयमान राजाचा मुलगा अभ्यावर्ती नांवाचा असून त्याला या इन्द्रानें संपत्ति देऊन, त्या वरशिखाच्या हजारों पुत्रांना एकजात जमिनांवर लोळविलें ! हरियूपिया नदीच्या पूर्वभागी उभे असलेल्या वृर्चावान कुलोत्पन्न वरशिखाच्या हजारों पुत्रांचा त्यानें जेव्हां चक्काचूर केला, तेव्हां दुसऱ्या तीरावर उभा असलेला त्याचा ज्येष्ठ पुत्र, तो त्या इन्द्राचा अद्भुत पराक्रम पाहून नुसत्या धडकीनेंच गतप्राण होऊन खाली आपटला ! (६-२७-५). हे बहुस्तुत इन्द्रा ! कीर्तीच्या लोभानें युद्धात तुला हाणून पाहून आपण कीर्ति मिळवू अशा घमेंडीत तुला मारण्यासाठी तुझ्यावर चालून आलेले, यज्ञोपकरणाची फोडतोड करीत सुटलेले, व कवच धारण केलेले असे त्या वरशिखाचे तीन हजार धीरपुत्र त्या हरियूपिया नदीतीरावर त्रिचारे फुकट प्राणास मुकले ! देवा ! फुकट प्राणास मुकले !! (६-२७-६). शिवाय आणखी, त्या इन्द्रानें तुर्वश राजाचा परामय करून त्याचा शत्रु जो संजय त्या सृजयाच्या स्वार्थीन त्यास केले ! आणि वरशिखाच्या लोकांचा परामय करून, त्यांची सगळी संपत्ति अभ्यावर्ती चायमानास बक्षीस म्हणून दिली ! त्या इन्द्राचे तेजस्वी, चांगल्या गवताची इच्छा करणारे व अत्यंत वेगानें धावणारे असे जे घोडे आहेत, ते अंतरिक्षांतून संचार करीत असतात. (हा सर्व इन्द्राचा महिमा काय लहानसहान आहे !) (६-२७-७).

(भरद्वाज हा अभ्यावर्ती चायमानाची दानस्तुति अग्नीष्टे पुढीलप्रमाणे करतो-) हे अग्ने! त्या धनवान् अशा पृथुकुलोत्पन्न अभ्यावर्ती चायमान सम्राटानें रय, व क्रिया यांनीं युक्त अशा गाईंच्या बीस जोड्या मला दक्षिणा म्हणून दिल्या ! ती ही दक्षिणा कोणीहि नाश करूं शकणार नाही !! (६-२७-८).

रत्न २१० वें

गायी आमच्या घरी येवोत ! आणि आमचें कल्याण करोत ! त्या आमच्या गोऋत्यांत बसोत आणि तेथेंच रममाण होवोत ! नाना स्थाच्या अशा त्यांना आमच्या गोऋत्यांतच पुष्कळ वांसरें होवोत आणि उपःकाली इन्द्राप्तीत्यर्थ त्या नित्य दूध देणाऱ्या होवोत ! (६-२८-१).

रत्न २११ वें

इन्द्रदेव हा यजन करणाऱ्या व स्तुति कल्पन त्यास प्रसन्न करणाऱ्या अशा यजमानाला धन देतो, आणि त्या यजमानाचें व स्तोत्राचें मालकीचें धन तो कधीहि अपहार करीत नाही. इतकेंच नव्हे, तर त्याच्या खुद्द मालकीचें व आपण स्वतः दिलेलें असें उभयविध धन तो पुनः पुनः वादवीतच असतो, आणि इन्द्रनिष्ठ भक्तजनांस शत्रूला अभेद्य अशा स्थानीं नेऊन ठेवितो. (६-२८-२), त्या गायी आमच्यापासून नष्ट न होवोत ! चोर त्यांची हिंसा न करोत ! शत्रूचें हत्यार त्यांजवर न चालो ! ज्यांच्या साहाय्यानें देवांचें यजन करतात व ज्यांना इन्द्राप्तीत्यर्थ अर्पण करतात, अशा गायींसह तो गोपति चिरकाल नादो ! (६-२८-३), आपल्या टापांनीं धूळ उडविणारा व शुद्धार्थ निघालेला असा खंदा घोडा त्या गायी मिळवूं शकत नाही. तसेंच यशानुष्ठानकर्मांतहि त्यांचे विष्टेदनादि संस्कार करण्यांत येत नाहीत, यजमानाच्या त्या गायी निर्भय अशा विशाल कुरणांत जाऊन यथेष्ट संचार करोत ! (६-२८-४).

रत्न २१२ वै

बाहस्पत्य भरद्वाज-ऋषि, गो-देवता, त्रिष्टुप्-छंद
 गावो भगो गाव इन्द्रो मे अच्छान् गावः सोमस्य प्रथमस्य भक्षः ।
 इमा या गावः स जनासु इन्द्रे इच्छामीद्धृदा मनसा चिदिन्द्रम् ॥
 ॥ ६-२८-५ ॥

श्री. वि. गो-उपस्थान

स्मा. वि. गो-स्तुति

युयं गावो मेदयथा कृशं चिदश्रीरं चित् कृणुया सुप्रतीकम् ।
 भद्रं गृहं कृणुय भद्रवाचो बृहद्वो वयं उच्यते समासु ॥
 ॥ ६-२८-६ ॥

प्रजावतीः सुयवसं रिशन्तीः शुद्धा अपः सुप्रपाणे पिवन्तीः ।
 मा वं स्तेन ईशत माघशंसः परि वो हेती रुद्रस्य वृज्याः ॥
 ॥ ६-२८-७ ॥

रत्न २१३ वै

बाहस्पत्य भरद्वाज-ऋषि, गो-देवता, अनुष्टुप्-छंद
 उपेदमुपपचैनमासु गोपूषं पृथ्यताम् ।
 उपं ऋषभस्य रेतस्युपेन्द्रं तव धीयं ॥ ६-२८-८ ॥

रत्न २१४ वै

गर्ग भारद्वाज-ऋषि, सोम-देवता, त्रिष्टुप्-छंद
 स्वादुष्किलायं मधुमां उतायं तीव्रः किलायं रसवो उतायम् ।
 उतो न्वृष्य पपिवांसमिन्द्रं न कथन सहत आहवेषु ॥
 ॥ ६-४७-१ ॥

श्री. वि. आमिमास्त शस्त्र

रत्न २१२ वें

मगदेव आग्हाला गायी देवो ! इन्द्रदेव आग्हाला गायी देवो ! या गायी सोमाचे मदय शेवोत ! हे जन हो ! या गायी म्हणजे इन्द्रच होत ! म्हणून मी थद्रायुक्त अंतःकरणाने त्या इन्द्रदेवाची इच्छा करतो. (६-२८-५). हे गायीनो ! जो कृश झाला आहे, त्यास तुम्ही पुष्ट करता ! आणि जो निस्तेज पडला आहे त्याला सतेज बनविता ! अहो मंगल-ध्वनि गोमातांनो ! तुम्ही आमचे घर मंगलमय कराना ! विद्वत्परि-पदेत तुमचे भेड अस असे प्रशंसिले जाते. (६-२८-६). गायीनो ! तुम्ही सर्व सवत्स अशा ऋहा ! मक्षगार्थ चांगले गवत चरत जा ! आणि चलावांतील शुद्ध व निर्मल उदक प्राशन करा ! चोरादिकांची मात्रा तुमच्यावर न चालो ! आणि व्याघ्रादि दुष्ट प्राण्यांची सत्ताहि तुमच्यावर न गाजो ! आणि तसेच रुद्रदेवाचे शस्त्रहि तुम्हांस सोडून दूर जावो ! (६-२८-७).

रत्न २१३ वें

पाणी माहून तयार केलेले हे सोमरसाचे मिश्रण या गायीच्या उदरांत जाऊन मिष्ट दे ! तसेच ते त्यांच्या गर्भाशयांतील वृषभाच्या रेवाशीहि मिष्ट दे ! हे इन्द्रा ! तुझे शक्ति षाटविणारे असे जे त्या गायीच्या ठिकाणी असणारे दूध त्या दुचांतहि ते मिश्रण जाऊन मिष्ट दे ! (६-२८-८).

रत्न २१४ वें

हा नुकताच पिलून तयार केलेला सोमरस मोठा स्वादिष्ट असून, तितकाच तो मधुरहि पण आहे. आणि तसाच तो तीक्ष्ण असून अगदी अर्कांतला अर्क आहे ! अतएव त्याचे प्राशन करणाऱ्या इन्द्राला लढाईत परामव करण्यास या सान्या त्रिभुवनांत असा कोणीच समर्थ नाही ! (६-४७-१).

इन्द्रः सुत्रामा स्ववोँ अवोभिः सुमृळीको भवतु विश्ववेदाः ।
बाधतां द्वेषो अर्भयं कृणोतु सुवीर्यस्य पतयः स्याम ॥

॥ ६-४७-१२ ॥

तस्य वयं सुमंतौ यज्ञियस्याऽपि भद्रे सौमनुसे स्याम ।
स सुत्रामा स्ववोँ इन्द्रो अस्मे आराचिद् द्वेषः सनुतर्युषोतु ॥

॥ ६-४७-१३ ॥

रूपं रूपं प्रतिरूपो बभूव तदस्य रूपं प्रतिचक्षणाय ।
इन्द्रो मायामि पुरु रूप ईयते युक्ता ह्यस्य हरयः शता दश ॥

॥ ६-४७-१८ ॥

रत्न २१६ वै

गर्गं भारद्वाज-ऋषि, रथ-देवता, त्रिष्टुप्-छंद

वनस्पते वीड्वड्गो हि भुया अस्मात्सखा प्रतरणः सुवीरः ।
गोभिः सन्नद्धो असि वीळ्यस्याऽऽस्थाता ते जयतु जेत्वानि ॥

॥ ६-४७-२६ ॥

रत्न २१७ वै

गर्गं भारद्वाज-ऋषि, रथ-देवता, जगती-छंद

दिवस्पृथिव्याः पयो ज उद्धृतं वनस्पतिभ्यः पर्यामृतं सहः ।
अपामोऽग्मानं परि गोभिरावृतमिन्द्रस्य वज्रं हविषा रथं यज ॥

॥ ६-४७-२७ ॥

उत्तम प्रकारे रक्षण करणारा व धनसंग्रह असा तो इन्द्र-
 देव आपल्या संरक्षणशक्तीनिशी आम्हांस सर्वोत्तम मुक्त देणारा होवो !
 त्याचप्रमाणे सर्वश असा तो आमचा द्वेष करणाऱ्यांची चांगली मुसंडी
 यवो ! आणि आम्हांस भयरहित करो ! अर्थात् आम्ही त्याच्या प्रसादाने
 सर्वोत्कृष्ट सामर्थ्याचे धनी होऊं ! (६-४७-१२). एकंदरीत तात्पर्य
 काय, तर आम्ही त्या पूजनीय इन्द्रदेवाच्या सुपसन्न मर्जात व त्याच्या
 कल्याणकारक कृपासुद्धीत रक्षार्थे असे घटो ! सर्व प्रकारे रक्षण करणारा तो
 मगवान् इन्द्रदेव आमच्या द्वेषघांना दूरच्या दूर डांबून तेथे त्यांचा फटशा
 पाडो ! (६-४७-१३). हा इन्द्र प्रत्येक रुग्णाचा प्रतिनिधि होत्याता, ते
 ते आम्हादि देवतारुक्म धारण करता शाला, इन्द्राचे ते हे देवतांचे
 विविध स्वरूप हा अग्नि, हा विष्णु, हा द्रु असे पृथक् पृथक् निदर्शन कर-
 ण्यासाठीच आहे. अर्थात् हा इन्द्रदेवच आपल्या मायाशक्तीने भक्तांच्या
 इच्छेप्रमाणे विविध रूपे धारण करून, एकाच वेळी त्याच्या त्यांच्या घरी
 जात असतो. आणि यासाठी रथास जोडून ठेविलेले न्याचे हारो घोडे
 सदैव सज्ज असतात. (६-४७-१८)

रत्न २१६ वें

हे वृथापागून बनलेल्या रथा ! चांगला यळकट हो ! आम्हांस साह्य
 करणारा असा हो ! आणि परानमी बीरानी मुक्त होऊन आमचा वचाव
 करणारा हो ! तुझ्यावर चढून लढाई करणारा आमचा शूर वीर सप्रामांत
 विजय मिळवो ! (६-४७-२६).

रत्न २१७ वें

हा रथ म्हणजे अलोक व वृषी यांच्या सारभूतापासून उत्पन्न झालेले जें
 तेज आहे, तद्रूप आहे. वृथापागून त्यास चांगला चिबटपणा प्राप्त झालेला
 असून, पाण्याप्रमाणे तो मोठा वेगवान् आहे. शिवाय त्याला वेलाच्या
 घामझ्याने समोवताडून चांगला आवडून काढला आहे. अर्थात् हा रथ
 म्हणजे इन्द्राच्या धर्माचा एक भाग असून, असा त्या रथ-देवतेला, हे
 अर्घ्यो ! आतां तू हविर्माग अर्पण कर ! (६-४७-२७).

(२४२)

रत्न २१८ वै

गर्गं भारद्वाज-ऋषि, रघ-देवता, त्रिष्टुप्-छन्द

इन्द्रस्य घर्मो मरुतामनीकिं मित्रस्य गर्भो धरुगस्य नार्भिः ।
सेमा नो हव्यदाति जुषाणो देवं रघु प्रति हव्या गृभाय ॥

॥ ६-४७-२८

रत्न २१९ वै

गर्गं भारद्वाज-ऋषि, दुन्दुभि-देवता, त्रिष्टुप्-छन्द

उप आसय पृथिवीमन वां पुरुत्रा तै मनुतां विष्टितं जगत् ।
स दुन्दुमे सज्जुर्निन्द्रेण देर्वदुराद् दवीयो अप सेध शरून् ॥

॥ ६-४७-२९

आ क्रन्दय बलमोजो न आ धा निः वृनिहि दुरिता वाधमान
अप प्रोथ दुन्दुमे दुष्टुना इत इन्द्रस्य मुष्टिरसि वीळ्यस्व ॥

॥ ६-४७-३०

रत्न २२० वै

गर्गं भारद्वाज-ऋषि, इन्द्र-देवता, जगती-छन्द

आमूर्ज प्रत्यावर्तयेमाः केतुमद् दुन्दुभिर्वीवदीति ।
समक्षपर्णाधरन्ति नो नरोऽस्माकमिन्द्र रयिनो जयन्तु ॥

॥ ६-४७-३१

रत्न २१८ वें

हा रथ म्हणजे इन्द्राचें जणुं कांहीं वज्रच आहे ! मरुताच्या सैन्या-
प्रमाणें तो शीघ्रगामी आहे. दिवसा सूर्यप्रकाशांत तो संचार करतो आणि
वरुण ज्याची देवता आहे अशा रात्रीच्या वेळीं नाभीप्रमाणें रिधर राहतो.
हे रथ-देवा ! आमच्या या यागानुष्ठानाचा तू सेवन करणारा होत्याता,
आम्हीं दिलेल्या हविर्भागाचा स्वीकार कर ! (६-४७-२८).

रत्न २१९ वें

हे दुंदुभे ! पृथ्वी व द्युलोक यांना तूं आपल्या रणगंभीर आवाजानें
निनावून सोड ! सर्व स्थावरजंगम सृष्टीला तुझी गर्जना खडखडून ओळखूं
येऊ दे ! हे दुंदुभे ! इन्द्र व देव यांसह तूं आमच्या शत्रूंना दूर दूर-अत्यंत
दूर-पिटाळून लाव ! (६-४७-२९). हे दुंदुभे ! आमच्या शत्रूंना घळ-
घळीत रडावयास लाव ! आमच्यांत व आमच्या सैनिकांत बल व उत्साह
उत्पन्न कर ! आमच्या संकटाचा परिहार करीत, घारला तूं गंभीर गर्जना
करीत रहा ! आणि आम्हांला छळणाऱ्या व दुःख देणाऱ्या शत्रूंना पार
येथून पिटाळून लाव ! तूं इन्द्राच्या वज्रमुष्टीप्रमाणें शत्रुहंता आहेस. अतएव
आमच्यांत जोम उत्पन्न कर ! (६-४७-३०).

रत्न २२० वें

हे इन्द्रा ! शत्रूच्या गायी आमच्याकडे घळीव व त्यांनीं हरण करून
नेलेल्या आमच्या गायी परत आम्हांकडे आण ! हा दुंदुभि सर्वांस ऐकूं
जाईल असा गंभीर आवाज करतो आहे. हें पहा, आमचे शूर घोडेस्वार
शत्रूंची लढण्यांत आतां रंगून गेले. तर, हे इन्द्रदेवा ! त्या आमच्या
रणगाजी वीरांना शत्रूंवर विजय प्राप्त होईल असें कर ! (६-४७-३१).

रत्न २२१ वै

ऋजिषा भारद्वाज ऋषि, विश्वेदेव देवता, त्रिष्टुप्-छंद

ते नो रायो धूमनो वार्चनो दावारो भूत नरतः पुरुषो ।

दशस्पन्ती दिव्या पारिग्रामो गोजाता अर्ष्या मृत्वा च देवाः ॥

॥ ६-५०-११ ॥

रत्न २२२ वै

ऋजिषा भारद्वाज ऋषि, विश्वेदेव देवता, त्रिष्टुप्-छंद

मा नो वृकाय उर्वे सनस्मा अघायते रीधता यजत्रा ।

युय हि ष्टा रथ्यो नस्तनूना युय दक्षस्य वचसो धमुव ॥

॥ ६-५१-६ ॥

मा व एनो अन्यवृत्त मुजेम मा तत्कर्म वमरो वधयश्चे ।

विधस्य हि क्षयय विश्वेदेवा स्यं रिपुस्तुत्र्यं रीरिपीष्ट ॥

॥ ६-५१-७ ॥

नम इदुम्र नम आ त्रिगमे नमो दात्रार पृथिरीमन चाम् ।

नमो देवेभ्यो नम ईश एषा कृत्त चिदेनो नमसा त्रिगसे ॥

॥ ६-५१-८ ॥

रत्न २२३ वै

ऋजिषा भारद्वाज ऋषि, विश्वेदेव-देवता, अनुष्टुप्-छंद

अपि पन्थावगन्महि स्वस्तिगामेनेहसम् ।

येन विश्वा परि द्विषो वृणक्ति त्रिन्दते वसु ॥ ६-५१-१६ ॥

श्री. वि. प्रजासांतन आख्यायर जगवयाचा मंत्र

रत्न २२१ वें

हे देवहो ! तेजसवी, बलसंपन्न, संततिशुक्त व बहुजनस्तवनीय असे सुंदर धन तुम्ही आम्हांस देणारे व्हा ! आणि आमचे मनोरथ पूर्ण करणारे असे स्वर्गजात आदित्य, भूजात वसु, वाग्जात मरुत् आणि अंतरिक्षजात रद्र, हे सर्व देवहो ! तुम्ही आम्हास सुखी करा ! (६-५०-११).

रत्न २२२ वें

हे पूजनीय देवहो ! तुम्ही आमच्या शरीराचे, बलाचे आणि वाणीचे नेते आहात. तर, विनंति ही की, तुम्ही आम्हांला हिंसा करणाऱ्या चोराच्या किंवा त्याच्या स्त्रीच्या हवेली करू नका ! आणि त्याचप्रमाणे आमचे जे अहित चिंतणारे शत्रू आहेत, त्या सर्व दुष्टजनांच्या स्वाधीनद्वि पण आम्हांस देऊ नका ! (६-५१-७). हे देवहो ! दुसऱ्यांनी केलेल्या पापाची फळे भोगण्याचा प्रसंग आम्हांवर न येवो ! हे वसूनो ! जे पाप केलें असता आम्हांस बाधक होईल ते पाप आमच्या हातून न घडो ! हे विश्वेदेवहो ! या सर्व जगताचे तुम्ही स्वामी आहात. म्हणून आमचा जो शत्रु आहे तो आपला आपण होऊनच नाश करून घेईल, असे करा ! (६-५१-८). नमस्कार हा सर्वांत श्रेष्ठ आहे. म्हणून मी नमस्कार आचरतो. हा नमस्कार पृथ्वी व बुलोक यांस धारण करतो. म्हणून मी देवाना हा नमस्कार करतो. या देवाना केलेला हा नमस्कार मोठा समर्थ आहे. प्रत्यक्ष केलेले असे पाप जरी असले तरी ते सुद्धा या नमस्काराच्या योगाने मी विलयास नेतो. (६-५१-१६).

रत्न २२३ वें

सुखाने जातां येणाऱ्या व उपद्रवरहित अशा सरळ मार्गावर आम्ही प्राप्त झालो आहो, की ज्या मार्गाने गेलें असतां दुष्ट लोक टाळले जातात व घनाची प्राप्तिहि होते. (६-५१-१६).

इन्द्रः सुत्रामा स्वर्वाँ अवोभिः सृमृळीको भवतु विश्ववेदाः ।
बाधतां द्वेषो अर्मयं कृणोतु सुवीर्यस्य पतयः स्याम ॥

॥ ६-४७-१२ ॥

तस्य वयं सुमतौ यज्ञियस्याऽपि भद्रे सौमनसे स्याम ।
स सुत्रामा स्वर्वाँ इन्द्रो अस्मे आराच्छिद् द्वेषः सनुतर्युयोतु ॥

॥ ६-४७-१३ ॥

रूपं रूपं प्रतिरूपो वभूव तदस्य रूपं प्रतिचक्षणाय ।
इन्द्रो मायाभिं पुरुरूपं ईयते युक्ता ह्यस्य हरयः शता दर्श ॥

॥ ६-४७-१८ ॥

रत्न २१६ वै

गर्गं भारद्वाज-ऋषि, रथ-देवता, त्रिष्टुप् छंद

वनस्पते वीड्वङ्गो हि भुया अस्मत्सखा प्रतरणः सुवीरः ।
गोभिः सन्नद्धो असि वीळ्यस्वाऽऽस्थाता ते जयतु जेत्यानि ॥

॥ ६-४७-२६ ॥

रत्न २१७ वै

गर्गं भारद्वाज-ऋषि, रथ-देवता, जगती-छंद

दिवस्पृथिव्याः पर्योज उद्धृतं वनस्पतिभ्यः पर्याभृतं सहैः ।
अपामोज्मानं परि गोभिरावृतमिन्द्रस्य वज्रं हविषा रथं यज ॥

॥ ६-४७-२७ ॥

उत्तम प्रकारे रक्षण करणारा व धनसंपन्न असा तो इन्द्र-
 देव आपल्या संरक्षणशक्तीनिशी आम्हांस सर्वोत्तम मुख देणारा होवो !
 त्याचप्रमाणे सर्वत्र असा तो आमचा द्वेष करणाऱ्यांची चांगली मुसडी
 वळो ! आणि आम्हांस भयरहित करो ! अर्थात् आम्ही त्याच्या प्रसादाने
 सर्वोत्कृष्ट सामर्थ्याचे धनी होऊं ! (६-४७-१२). एकंदरीत तासर्व
 काय, तर आम्ही त्या पूजनीय इन्द्रदेवाच्या सुपसन्न मर्जात व त्याच्या
 कल्याणकारक कृपाबुद्धीत रहावे असे घडो ! सर्व प्रकारे रक्षण करणारा तो
 भगवान् इन्द्रदेव आमच्या द्रेश्यांना दूरच्या दूर डांबून तेथे त्यांचा फटका
 पाडो ! (६-४७-१३). हा इन्द्र प्रत्येक रूपाचा प्रतिनिधि होता, ते
 ते अग्न्यादि देवतास्वरूप धारण करता शाला. इन्द्राचे ते हे देवतांचे
 विविध स्वरूप हा अग्नि, हा विष्णु, हा रुद्र असे पृथक् पृथक् निदर्शन कर-
 ण्यासाठीच आहे. अर्थात् हा इन्द्रदेवच आपल्या मायाशक्तीने भक्तांच्या
 इच्छेप्रमाणे विविध रूपे धारण करून, एकाच वेळी त्यांच्या त्यांच्या घरी
 जात असतो. आणि यासाठी रथास जोडून ठेविलेले त्याचे हजारो घोडे
 सदैव सज्ज असतात. (६-४७-१८)

रत्न २१६ वे

हे वृक्षापासून बनलेल्या रथा ! चांगला वळकट हो ! आम्हांस साह्य
 करणारा असा हो ! आणि पराक्रमी वीरानी युक्त होऊन आमचा बचाव
 करणारा हो ! तुझ्यावर चढून लढाई करणारा आमचा शूर वीर समामोठ
 विजय मिळवो ! (६-४७-२६).

रत्न २१७ वे

हा रथ म्हणजे बुलोक व पृथ्वी यांच्या सारभूतापासून उत्पन्न झालेले जे
 तेज आहे, तद्रूप आहे. वृक्षापासून त्यास चांगला चिवटपणा प्राप्त झालेला
 असून, पाण्याप्रमाणे तो मोठा वेगवान् आहे. शिवाय त्याला वेलाच्या
 चामड्याने सभोवताळून चांगला आवडून काढला आहे. अर्थात् हा रथ
 म्हणजे इन्द्राच्या यज्ञाचा एक भाग असून, अशा त्या रथ-देवतेला, हे
 अप्सर्या ! आतां तू हविर्भाग अर्पण कर ! (६-४७-२७).

रत्न २१८ वै

गर्गं भारद्वाज-ऋषि, रथ-देवता, त्रिष्टुप्-छंद

इन्द्रस्य घञो मरुतामनीकं मित्रस्य गभो यरुंगस्य नाभिः ।
सेमा नो हव्यदाति जुषाणो देवं रथं प्रति हव्या गृणाय ॥

॥ ६-४७-२८ ॥

रत्न २१९ वै

गर्गं भारद्वाज-ऋषि, दुन्दुभि-देवता, त्रिष्टुप्-छंद

उपं श्वासय पृथिवीमृतं वा पुरुत्रा तं मनुतां विष्टितं जगत् ।
स दुन्दुभे सज्जस्त्रिद्रेण देवर्दुराद् दर्वीयो अपं मेधं शत्रून् ॥

॥ ६-४७-२९ ॥

आ क्रन्दय वलमोजो न आ धा निः पृनिहि दुरिता वार्धमानः ।
अपं प्रोथ दुन्दुभे द्रुच्छुना इत इन्द्रस्य मुष्टिरसि धीळ्यस्य ॥

॥ ६-४७-३० ॥

रत्न २२० वै

गर्गं भारद्वाज-ऋषि, इन्द्र-देवता, जगती-छंद

आमूर्जं प्रन्यावर्तेयेमाः केतुमद् दुन्दुभिर्वावदीति ।
समक्षपर्णाधरन्ति नो नरोऽस्मार्कमिन्द्र रथिनो जयन्तु ॥

॥ ६-४७-३१ ॥

रत्न २१८ वें

हा रथ म्हणजे इन्द्राचें जणुं कांहीं वज्रच आहे ! मस्ताच्या सैन्या-
प्रमाणें तो शीघ्रगामी आहे. दिवसा सूर्यप्रकाशांत तो संचार करतो आणि
वरुण ज्याची देवता आहे अशा रात्रीच्या वेळीं नाभीप्रमाणें स्थिर राहतो.
हे रथ-देवा ! आमच्या या यागानुष्ठानाचा तूं सेवन करणारा होत्साता,
आम्हीं दिलेल्या हविर्भागाचा स्वीकार कर ! (६-४५-२८).

रत्न २१९ वें

हे दुंदुभे ! पृथ्वी व द्युलोक यांना तूं आपल्या रणगंभीर आवाजानें
निनादून सोड ! सर्व स्थावरजंगम सृष्टीला तुझी गर्जना खडखडून ओळखूं
येऊं दे ! हे दुंदुभे ! इन्द्र व देव यांसह तूं आमच्या शत्रूंना दूर दूर-अत्यंत
दूर-पिटाळून लाव ! (६-४७-२९). हे दुंदुभे ! आमच्या शत्रूंना घळ-
घळीत रडावयास लाव ! आमच्यांत व आमच्या सैनिकांत बल व उत्साह
उत्पन्न कर ! आमच्या संकटाचा परिहार करीत, साख्खा तूं गंभीर गर्जना
करीत रहा ! आणि आम्हांला छळणाऱ्या व दुःख देणाऱ्या शत्रूंना पार
येथून पिटाळून लाव ! तूं इन्द्राच्या वज्रमुष्टीप्रमाणें शत्रुहंता आहेस. अतएव
आमच्यांत जोम उत्पन्न कर ! (६-४७-३०).

रत्न २२० वें

हे इन्द्रा ! शत्रूच्या गायी आमच्याकडे घळीव व त्यांनीं हरण करून
नेलेल्या आमच्या गायी परत आम्हांकडे आण ! हा दुंदुभे सर्वांस येकूं
जाईल असा गंभीर आवाज करतो आहे. हें पदा, आमचे शूर घोडेस्वार
शत्रूंशीं लढण्यांत आतां रंगून गेले. तर, हे इन्द्रदेवा ! त्या आमच्या
रणगाजी धीराना शत्रूंवर विजय प्राप्त होईल असें कर ! (६-४७-३१).

(२४२)

रत्न २१८ वै

शर्गं भारद्वाज-ऋषि, रथ-देवता, त्रिष्टुप्-छंद

इन्द्रस्य वज्रो मरुतामनीकं मित्रस्य गर्भो वरुणस्य नामिः ।
सेमा नो हव्यदाति जुषाणो देव रथ प्रति हव्या गृमाय ॥

॥ ६-४७-२८ ॥

रत्न २१९ वै

शर्गं भारद्वाज-ऋषि, दुन्दुभि-देवता, त्रिष्टुप्-छंद

उप चासय पृथिवीमन चा पुरुत्रा ते मनुनां विष्टिनं जगत् ।
स दुन्दुमे सज्जुरिन्द्रेण देवर्दुराद् दवीयो अप मेध शत्रून् ॥

॥ ६-४७-२९ ॥

आ क्रन्दय बलमोजो न आ धा निः वृनिहि दुरिता बाधमानः ।
अप प्रोय दुन्दुमे द्रुच्छुना इत इन्द्रस्य मुष्टिरसि धीळ्यस्य ॥

॥ ६-४७-३० ॥

रत्न २२० वै

शर्गं भारद्वाज-ऋषि, इन्द्र-देवता, जगती-छंद

आमूर्ज प्रत्यार्यतेयेमाः केतुमद् दुन्दुभिर्वावदीति ।
समक्षेपर्णाश्वरन्ति नो नरोऽस्मार्कमिन्द्र रथिनो जयन्तु ॥

॥ ६-४७-३१ ॥

रत्न २१८ वें

हा रथ म्हणजे इन्द्राचें जणुं कांहीं बघ्नच आहे ! मक्ताच्या सैन्या-
प्रमाणें तो शीघ्रगामी आहे. दिवसा सूर्यप्रकाशात तो संचार करतो आणि
वरुण ज्याची देवता आहे अशा रात्रीच्या वेळीं नार्माप्रमाणें सिद्ध राहतो.
हे रथ-देवा ! आमच्या या यागानुष्ठानाचा तूं सेवन करणारा होत्वाता,
आम्हीं दिलेल्या हविर्भागाचा स्वीकार कर ! (६-४७-२८).

रत्न २१९ वें

हे तुंदुभे ! पृथ्वी व तुलोक यांना तूं आपल्या रणगंभीर आवाजानें
निनादून सोड ! सर्व रथावरजंगम सुष्टीला तुझी गर्जना खडखडून ओळखूं
येऊं दे ! हे तुंदुभे ! इन्द्र व देव यांसह तूं आमच्या शत्रूंना दूर दूर-अत्यंत
दूर-पिटाळून लाव ! (६-४७-२९). हे तुंदुभे ! आमच्या शत्रूंना घळ-
घळीत रडावयास लाव ! आमच्यांत व आमच्या सैनिकांत बल व उत्साह
उत्पन्न कर ! आमच्या संकटाचा परिहार करीत, सारखा तूं गंभीर गर्जना
फरीत रहा ! आणि आम्हांला छळणाऱ्या व दुःख देणाऱ्या शत्रूंना पार
येथून पिटाळून लाव ! तूं इन्द्राच्या बघ्नमुष्टीप्रमाणें शत्रुहता आहेस. अतएव
आमच्यांत जोम उत्पन्न कर ! (६-४७-३०).

रत्न २२० वें

हे इन्द्रा ! शत्रूच्या गाथी आमच्याकडे बळीब व त्यांनीं हरण करून
नेलेल्या आमच्या गाथी परत आम्हांकडे आण ! हा तुंदुभि सर्वास येवूं
जाईल असा गंभीर आवाज करतो आहे. हें पहा, आमचे शूर घोडेस्वार
शत्रूंशीं लढण्यांत आतां रंगून गेले. तर, हे इन्द्रदेवा ! त्या आमच्या
रणगाजी वीरांना शत्रूंवर विजय प्राप्त होईल असें कर ! (६-४७-३१).

रत्न २२१ वै

ऋजिष्वा भारद्वाज-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद

ते नो रा॒षो घ॒मनो वा॒त्रयनो दा॒नारो भू॒न न॒यनः पु॒रुशोः ।

द॒ग॒स्वन्तो दि॒व्याः पा॒रि॒वा॒सो गो॒जा॒ता अ॒प्यो म॒ळता च दे॒वाः ॥

॥ ६-५०-११ ॥

रत्न २२२ वै

ऋजिष्वा भारद्वाज-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद

मा नो वृ॒क्रीय॒ व॒र्षे स॒न॒मा अघाय॒ने री॒धता य॒जराः ।

यु॒धे हि ष्टा र॒ष्यो न॒म्न॒नूना यु॒धे द॒क्षस्य॒ व॒र्च॒सो व॒भुव ॥

॥ ६-५१-६ ॥

मा व॒ ए॒नो अ॒न्यकृ॒तं भुजे॒म मा त॒क॒मं व॒स॒त्रो य॒द्य॒प्ये ।

वि॒ष॒स्य॒ हि क्ष॒य॒य वि॒श्वेदे॒वा स्व॒यं रि॒पु॒स्त॒र्न्य री॒रि॒री॒ष्ट ॥

॥ ६-५१-७ ॥

न॒म इ॒द्रु॒मं न॒म आ वि॒रा॒भे न॒मो दा॒वार॒ पृथि॒वी॒म॒न चा॒म् ।

न॒मो दे॒वेभ्यो॒ न॒म ई॒श॒ ए॒षां कृ॒नं चि॒दे॒नो न॒म॒षा वि॒रा॒से ॥

॥ ६-५१-८ ॥

रत्न २२३ वै

ऋजिष्वा भारद्वाज-ऋषि, विश्वेदेव-देवता, अनुष्टुप्-छंद

अ॒पि प॒न्या॒म॒ग॒न्म॒हि स्व॒स्ति॒गा॒म॒ने॒इ॒स॒म् ।

ये॒न वि॒द्याः॒ परि॒ द्वि॒षो वृ॒णा॒र्त्ति वि॒न्द॒ते य॒ज्ञं ॥ ६-५१-१६ ॥

श्री. वि. प्रवासांतल आख्यावर जगव्याचा संग्र

रत्न २२१ वें

हे देवहो ! तेजरथी, बलसंपन्न, संततिशुक्त व बहुजनरतवनीय असे सुंदर घन तुम्ही आम्हांस देणारे व्हा ! आणि आमचे मनोरथ पूर्ण करणारे असे स्वर्गजात आदित्य, भूजात वसु, वाग्जात मरुत् आणि अंतरिक्षजात रुद्र, हे सर्व देवहो ! तुम्हीं आम्हांस सुखी करा ! (६-५०-११).

रत्न २२२ वे

हे पूजनीय देवहो ! तुम्ही आमच्या शरीराचे, बलाचे आणि वाणीचे नेते आहांत. तर, विनंति ही काँ, तुम्ही.आम्हाला हिंसा करणाऱ्या चोराच्या किंवा त्याच्या स्त्रीच्या हकाली करू नका ! आणि त्याचप्रमाणे आमचे जे अहित चिंतणारे शत्रू आहेत, त्या सर्व दुष्टजनांच्या स्वाधीनद्वि पण आम्हांस देऊ नका ! (६-५१-७). हे देवहो ! दुसऱ्यांनी केलेल्या पापार्ची फळे भोगण्याचा प्रसंग आम्हांवर न येवो ! हे वसूनो ! जे पाप केले असता आम्हांस बाधक होईल ते पाप आमच्या हातून न घडो ! हे विश्वेदेवहो ! या सर्व जगताचे तुम्ही स्वाधी आहां. म्हणून आमचा जे शत्रु आहे तो आपला आपण होऊनच नाश करून घेईल, असे करा ! (६-५१-८). नमस्कार हा सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून मी नमस्कार आचरतो. हा नमस्कारच पृथ्वी व द्युलोक यांस धारण करतो. म्हणून मी देवाना हा नमस्कार करतो. या देवाना केलेला हा नमस्कार मोठा समर्थ आहे. प्रत्यक्ष केलेले असे पाप जरी असले तरी ते मुद्धा या नमस्काराच्या योगाने मी विलयास नेतो. (६-५१-१६).

रत्न २२३ वें

मुखाने जातां येणाऱ्या व उपद्रवरहित अशा सरळ मार्गावर आम्ही प्राप्त शालीं आहो, की ज्या मार्गाने गेले असतां दुष्ट लोक टाळले जातात व घनाची प्राप्तिहि होते. (६-५१-१६).

रत्न २२४ वै

ऋजिषा भारद्वाज-ऋषि, विधेदेव-देवता, गायत्री-छंद
विधे देवासु आ गेन शृणुता म इमं हव्यम् ।

एदं यद्दिर्निधीदत ॥ ६-५२-७ ॥

श्री. वि. (भाद्रपणेष्टि) वैश्व देव- स्मा. वि. देवनर्पण; महायज्ञ,
अश्व-मनुष्यायया, विधेदेव-भाषादन

रत्न २२५ वै

ऋजिषा भारद्वाज-ऋषि, विधेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद

विधे देवाः शृणुतेमं हव्यं मे ये अन्तारिक्षेभ्य उप यवि ष्ट ।

ये अग्निजिह्वा उत वा यजत्रा आसपास्तिन् यद्दिर्नि मादयष्वम् ॥

॥ ६-५२-१३ ॥

श्री. वि. (दशदेवसह) याग्या स्मा. वि. विधेदेव-उप

रत्न २२६ वै

ऋजिषा भारद्वाज-ऋषि, विधेदेव-देवता, जगती-छंद

विधे देवा ममंशंष्वन्तु यज्ञिषो उभे रोदसी अपां नपांश्च मन्म ।

मा वो वत्वांसि परिचक्ष्याणि वोचं सुमेष्पिद् वो अन्तमा मदेम ॥

॥ ६-५२-१४ ॥

रत्न २२७ वै

ऋजिषा भारद्वाज-ऋषि, विधेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद

ये के च आ महिनो अहिमाया दिवो जज्ञिरे अपां सुधस्थे ।

ने अस्मभ्यभिरये विश्वमायुः क्षप उता वरिवस्यन्तु देवाः ॥

॥ ६-५२-१५ ॥

श्री. वि. (भाद्रपणेष्टि) वैश्वदेव याग्या

रत्न २२४ वें

हे विश्वेदेवहो ! येथे या अनुष्ठानांत या, आमची प्रार्थना ऐका आणि या कुशासनावर बसा. (६-५२-७).

रत्न २२५ वें

अहो विश्वेदेवहो ! अंतरिक्षांत राहणारे असे जे तुम्ही आहां, तसेच स्वर्गामध्ये राहणारे असे जे आहां, अग्नि हा ज्यांच्या मुखस्थानी आहे आणि जे तुम्ही अत्यंत पूज्य आहां, असे ते सर्व तुम्ही माझी प्रार्थना ऐका, कृपा करून येथे या दर्भासनावर येऊन बसा आणि आमची सेवा गोड मानून घ्या ! (६-५२-१३).

रत्न २२६ वें

पूजाई असे हे विश्वेदेव, तसेच अंतरिक्ष व पृथ्वी हे उमय लोक आणि अंतरिक्षातील अग्निदेव हे सर्व आमचे स्तोत्र धवण करोत ! हे देवहो ! तुम्हांस मानवत नसलेलीं स्तोत्रं आम्ही काही म्हणणार नाहीं. अतएव आम्ही तुमच्या अत्यंत जवळ राहणारे असे होरसाते, तुम्हीं दिलेल्या सुखा-समाधानांतच राहून आनंद मानूं. (६-५२-१४).

रत्न २२७ वें

महान् असे जे कोणी अदिप्रज्ञ देव या पृथ्वीमध्ये जन्मले आहेत, तसेच जे कोणी स्वर्गामून जन्मले आहेत आणि जे कोणी अंतरिक्षापासून झाले आहेत, असे ते सर्व देव मूलांघाळांसहित आम्हांला उदंड आगुष्य, सर्व रात्री व सर्व दिवस-अर्थात् सदा सर्वकाल-देवोत ! (६-५२-१५).

रत्न २२८ वै

बाहंस्पाय भरद्वाज-ऋषि, पूषा-देवता, गायत्री-छंद.

य्यसु त्वा पथस्पते रथं न वाजंसातये ।

धिये पूषन्नयुजमहि ॥ ६-५३-१ ॥

श्री. वि. धनेष्णु प्रवाशाने करावपाचा जप

अभि नो नयं वसु धीरं प्रयतदक्षिणम् ।

धामं गृहपतिं नय ॥ ५-५३-२ ॥

अदिरसन्तं चिदाघृणे पूषन् दानीय चोदय ।

पुणेधिद् वि अंदा मर्तः ॥ ६-५३-३ ॥

वि पथो वाजंसातये चिनुहि वि मूर्धो जहि ।

सार्धन्तामुप्र नो धियः ॥ ६-५३-४ ॥

परिं तुन्धि पणीनामारया हृदया कवे ।

अर्धंस्मम्यं रन्धय ॥ ६-५३-५ ॥

उत नो गोपणिं धियमश्नुसां धोजसामून ।

नृवत् शृणुहि धीतये ॥ ६-५३-१० ॥

रत्न २२९ वै

बाहंस्पाय भारद्वाज-ऋषि, सरस्वती-देवता, जगती-छंद

इयमेदाद् रभसमृणुष्युत् दिवोदासे यत्प्यश्चारे टाशुये ।

या शर्धन्तमाघ्रादादीवसं पणि ता ते दात्राणि तपिषा सरस्वति ।

॥ ६-६१-१ ॥

श्री. वि. (शष्प सन्ध) प्रवगासाद्य

स्मा. वि. देवी-सूक्त

रत्न २२८ वें

हे पूषन् ! हे मार्गेश्वर देवा ! बुद्धांत जसा रथ जोडतात त्याप्रमाणे आम्ही तुला यज्ञयागार्थे व अन्नलाभार्थे येथे जोडीत आहो. (६-५३-१), हे पूषन् देवा ! आम्हां मनुष्यांना दितकर असे घन प्राप्त व्हावे म्हणून दारिद्र्य नष्ट करणारा, व शुद्ध घन असलेला अशा उदार गृहपतीकडे तू आम्हांस वेऊन जा ! (६-५३-२). हे तेजस्वी पूषन् ! दान देण्याची प्रवृत्ति नसलेल्या कवडीचुंबकालादि तू आम्हांस घन देण्या-विपर्याय प्रेरणा कर ! पणीसारख्या महालोभी मनुष्यांचे देखील मन तू आम्हांविपर्याय मृदु होईल असे कर ! (६-५३-३). हे सामर्थ्यसंपन्न पूषन् ! आम्हांस अन्न लाभेल असे मार्ग तू शोधून काढ ! तसेच वाट-मान्या छत्रास्त्रारख्या दुष्ट लोकाना ठार कर ! आणि आमचे अन्न मिळवावयाचे प्रयत्न सर्व सिद्धीस जावोत ! (६-५३-४). हे शानी पूषन् ! पणीसारख्या कजूर लोकांची जी कठोर हृदये आहेत ती शस्त्रांच्या तीक्ष्ण टोंकाने मोसकून काढ ! आणि मग अशा लोभ्यांना आमच्यासाठी वश करून घे ! (६-५३-५). पार काय सगू ! हे पूषन् ! हे देवा ! गायी, घोडे व अन्न देणारी व आम्हां भक्तजनांवर प्रेम करणारी अशी उदार बुद्धि तू आमच्या प्रयत्नोन्मोक्तार्थे धारण कर ! (६-५३-१०).

रत्न २२९ वें

जिने काव्याकृमिल व केवळ स्वार्थपरायण अशा पर्णांचे निर्मूलन केले अर्शा ती ही सरस्वती देवी आपल्या वच्यश्र नामक सद्भक्ताला बलशाली व ऋणविमोचक अशा दिवोदास नांवाचा पुत्र देती शाली. हे सरस्वती ! हे देवि ! अशा प्रकारच्या तुझ्या दंग्या आम्हा मार्यांना खरोखर महत्त्वाच्या अशाच आहेत. नाही असे कोण म्हणे ! (६-६१-१).

रत्न २३३ वै

वार्हस्पत्य भरद्वाज-ऋषि, इन्द्राविष्णु-देवता, त्रिष्टुप्-छंद.

सं वां कर्मणा समिधा हिंनोमीन्द्राविष्णु अपेसरपारे अस्य ।
जुपेयां यज्ञं द्राविणं च भक्तमरिष्टैर्नः पृथिविः पारयन्ता ॥

॥ ६-६९-१ ॥

श्री. वि. (उष्य) तृतीय सयनार्तलि अष्टाषाक शय.

रमा. वि. (विष्णुसूक्त)

या विश्वां जनिता मनीनामिन्द्राविष्णु कलशा सोमधाना ।
प्र वां गिरः शस्यमाना अवन्तु प्र स्तोमांसो गीयमानासो अर्कः ॥

॥ ६-६९-२ ॥

इन्द्राविष्णु मदपती मदानामा सोमं यातं द्रविणो दधाना ।
सं वामञ्जन्वक्तुभिर्मतानां सं स्तोमांसः शस्यमानास उक्थैः ॥

॥ ६-६९-३ ॥

आ वामञ्चांसो अभिमात्रियाह इन्द्राविष्णु सधुमादो वहन्तु ।
जुपेयां विश्वा हवनामतीनामुप मन्त्राणि शृणुतं गिरो मे ॥

॥ ६-६९-४ ॥

इन्द्रा-विष्णु तत् पन्थाव्यं वां सोमस्य भर्द उरु चक्रमाधे ।
अर्हणुतमन्तारिक्त्वं वरियोऽप्रयतं जीवसे नो रजांसि ॥

॥ ६-६९-५ ॥

इन्द्राविष्णु हविषा वावृधानाऽप्रादाना नर्मसा रातहव्या ॥
घृतासुती द्राविणं धत्तमस्मे समुद्रःस्यः कलशः सोमधानः ॥

॥ ६-६९-६ ॥

हे इन्द्राविष्णू देवानो ! तुमचें स्तोत्र गाऊन आणि तुम्हांला हविर्भाग अर्पण करून, आम्हीं तुम्हांस प्रसन्न करीत आहों, तर या उक्ताच्या शेवटीं तुम्हीं या व हविर्भागाचें सेवन करा ! आणि संकटरहित मार्गांनीं आम्हांस पार करून, आमच्या पदरांत घन टाकण्याची कृपा करा । (६-६९-१). हे इन्द्राविष्णू म्हणजे सर्व स्तुतिस्तोत्रांचे जनरूप आहेत, तसेंच ते सोम-रसाचे प्रत्यक्ष कलशंच आहेत. हे इन्द्राविष्णू ! आमचीं हीं तुमच्या प्रीत्यर्थ म्हटलीं जाणारी स्तुतिपर शब्द व तर्शांच अर्कस्तोत्रें तुम्हांस ऐकू येवोत ! (६-६९-२). हे इन्द्राविष्णू ! तुम्हीं उत्साहवर्धक सोमाचे स्वामी असून, आम्हांस संपत्ति देणारे आहात, तर तुम्हीं आतां या सोमा-जवळ या ! आम्हा स्तोत्रांचीं म्हटलीं जाणारीं उक्ता व अर्कस्तोत्रें तुम्हांस तेजोनें सुमंडित करोत ! (६-६९-३). हे इन्द्राविष्णू ! तुम्हीं शत्रूंची चांगली रग जिरविणारे असून, तुमच्यावरोबरच सोमपान करणारे अश्व तुम्हांस येथें वाहून आणोत ! आम्हा स्तोत्रजनांच्या सर्व स्तोत्रांचा तुम्हीं स्वीकार करा ! त्यासाठीं माझी स्तोत्रे व शब्द कृपा करून भवण करा ! (६-६९-४). हे इन्द्राविष्णू ! हे तुमचें कृत्य खरोखर स्तुत्यच आहे. तें म्हणजे हे. तुम्ही सोमाच्या उत्साहभरांत पृथ्वीचें आक्रमण केलेंत ! अंतरिक्ष लोक अधिक विस्तृत केलांत ! आणि ही पृथ्वी देखील आम्हांस रहावयासाठीं म्हणून विशाल करून ठेवलीत ! हे तुमचें कृत्य स्तुत्य नाहीं असें कोण म्हणेल ! (६-६९-५). हे धृतात्र इन्द्राविष्णू ! तुम्ही सोमानें प्रवर्धन पावणारे आहां, सोमपात्रांतील सोम प्राशन करणारे आणि नमस्कारपूर्वक यजमानाकडून हवि अर्पण केले गेलेले असे आहांत, तर आम्हांस आतां घनप्रदान करा ! तुम्हीं समुद्राप्रमाणें आहांत. कारण सोमानें तुडुंब मरलेला हा फलशच जणू तुम्हीं आहांत. (६-६९-६).

मधु नो धार्वीपृथिवी मिमिक्षता मधुधुता मधुदुधे मधुवते ।
 दधानि यज्ञं द्रविणं च देवता महि शत्रो वार्जमस्मे सुवीर्यम् ॥

॥ ६-७०-५ ॥

ऊर्जे नो द्यौश्चे पृथिवी च पिन्वता पिता माता विश्वविदा सुदं-
 ससा । संरराणे रोदसी विश्वशम्भुवा सनि वार्जे रयिमस्मे
 समिन्वताम् ॥ ६-७०-६ ॥

रत्न २३५ वै

पायु भारद्वाज-ऋषि, धर्म-देवता, त्रिष्टुप्-छंद.

जीमूतस्येव भवति प्रतीकं यद्दमी याति समदामुपस्थे ।
 अनाविष्या तन्वा जय त्वं सत्वा धर्मणो महिमा विपर्तु ॥

॥ ६-७५-१ ॥

श्री. वि. धर्म (धयच) स्तुति

रत्न २३६ वै

पायु भारद्वाज-ऋषि, धनु-देवता, त्रिष्टुप्-छंद

धन्वना गा धन्वनाजि जयेम धन्वना तीव्राः समदो जयेम ।
 धनुः शत्रोरपकामं कृणोति धन्वना सर्वाः प्रदिशो जयेम ॥

॥ ६-७५-२ ॥

श्री. वि. धनुष्यस्तुति

रत्न २३७ वै

पायु भारद्वाज-ऋषि, ज्या-देवता, त्रिष्टुप्-छंद

वृक्ष्यन्तीवेदा रानीगन्ति कर्णं प्रियं सखायं परिपस्वजाना ।
 योषेव शिङ्गे वितनाधि धन्वज्या इयं समने पारयन्ती ॥

॥ ६-७५-३ ॥

श्री. वि. ज्या-स्तुति

उदकाचा वर्षाव करणाऱ्या, उदकाचे दोहन करणाऱ्या, उदकार्यं कर्म करणाऱ्या, आणि त्याचप्रमाणे आम्हांस यज्ञ, धन, महद्यश, अन्न व सुवीर्य देणाऱ्या अशा या देवताभूत धावापृथ्वी आम्हेंसाठी उदकाचा वर्षाव करोत ! (६-७०-५). पितृस्थानीय शौ व मातृस्थानीय पृथ्वी हीं आम्हांस अन्न देवोत ! विश्वेच्या, सत्कर्म करणाऱ्या, एकत्र रमणाऱ्या, व सर्वांचे कल्याण करणाऱ्या धावापृथ्वी आम्हांला पुत्रपौत्रादि संतति, अन्न व ऐश्वर्य हीं देवोत ! (६-७०-६).

रत्न २३५ वें

रणभूमीवर जाणारा राजा जेव्हा अंगांत कवच धारण करतो, तेव्हा तो मेवासारखे गंभीर स्वरूप धारण करतो. हे राजन् ! अनाविद्ध शरीराने तू शत्रूंची लढून त्यांवर जय मिळीव ! कवचाचे प्रसिद्ध सामर्थ्य तुझे संरक्षण करो ! (६-७५-१).

रत्न २३६ वें

घनुष्याच्या सहाय्याने आम्ही शत्रूच्या गायी जिंक ! घनुष्याच्या जोरावर आम्ही शत्रूचा पाडाव करूं ! घनुष्याच्या योगाने शत्रूच्या कडव्या सैन्यावर जय मिळवूं ! हे आमचे घनुष्य शत्रूंना हताश करो ! घनुष्याच्या सहाय्याने आम्ही सर्व दिशातील शत्रूवर जय मिळवूं ! (६-७५-२).

रत्न २३७ वें

ही जी घनुष्याची दोरी (ज्या) आहे, ती संग्रामसमयी घनुष्यावर चढविली म्हणजे पार नेणारी असून, कानार्थी मधुर भाषण करित येते. आणि स्त्री जशी पतीला प्रेमाने आलिंगतांना गोड गोड वोलू लागते, तद्वत् ही ज्या झाली तरी वागला आलिंगताना मधुर गुणगुणू लागते. (६-७५-३).

रत्न २३८ वै

पायु भारद्वाज-ऋषि, आरर्नी-देवता, त्रिष्टुप्-छंद
 ते आचरन्ती समनेव योषा मातेव पुत्रं विमृतामुपस्थे ।
 अप् शत्रून् विध्यतां सविदाने आर्नी इमे विष्णुरन्ती अमित्रान् ॥
 ॥ ६-७५-४ ॥

श्री. वि. आर्नी-स्तुति

रत्न २३९ वै

पायु भारद्वाज-ऋषि, इषुधि-देवता, त्रिष्टुप्-छंद
 वव्हीनां पिता बहुरस्य पुत्रश्चिश्चा कृणोति समनावगत्य ।
 इषुधिः सङ्काः पृथनाश्च पृष्ठे सर्वाः निर्नद्धो जयति प्रसूतः ॥
 ॥ ६-७५-५ ॥

श्री. वि. इषुधि(माता)स्तुति

रत्न २४० वै

पायु भारद्वाज-ऋषि, सारथि-देवता, जगती-छंद
 रथे तिष्ठन् नयति वाजिनः पुरो यत्रयत्र कामयते सुपारथिः ।
 अमीशूनां महिमानं पनायत मनः पश्चादनु यच्छन्ति रथमयः ॥
 ॥ ६-७५-६ ॥

श्री. वि. सारथिस्तुति; रश्मी(लगाम)स्तुति

रत्न २४१ वै

पायु भारद्वाज ऋषि, अश्व-देवता, त्रिष्टुप्-छंद
 तीत्रान् घोषान् कृण्वते वृषपाणयोऽश्वा रथेभिः सह वाजयन्तः ।
 अवक्रामन्तः प्रपदैरमित्रान् क्षिणन्ति शत्रूरनपव्ययन्तः ॥
 ॥ ६-७५-७ ॥

श्री. वि. अश्वस्तुति

रत्न २३८ वें

तशीच हीं घनुष्याचीं दोन टोंके, तीं झालीं तरी सारख्या विचाराच्या नवराथायकोप्रमाणें एकमेकांजवळ राहून, आई जशी मुलाला मांडीवर घेते त्याप्रमाणें तीं राजाला जवळ घेतात. हीं समान विचारानें चालणारीं दोन टोंके या राजाच्या द्वेष्यांना घायाळ करीत, त्याच्या शत्रूचा फडशा पाडोत ! (६-७५-४).

रत्न २३९ वें

माता हा अनेक बाणांचा रक्षण करणारा पिता आहे. कारण त्या भात्यांत अनेक पुत्ररुपीं बाण आहेत. हे बाण ओढून बाहेर काढीत असता तो भाता चिथा असा शब्द करीत असतो. राजाच्या पाठीवर बांधलेला तो भाता युद्धांत बाणामागून बाण सारखा बाहेर शत्रूवर सोडीत असतो व गर्जना करणाऱ्या सर्व शत्रुं-सेनांवर जय मिळवितो (६-७५-५).

रत्न २४० वें

हुपार सारखी हा रथात उभा राहून पुढें असलेल्या घोड्यांना तिकडे तिकडे नेऊं इच्छितो तिकडे तिकडे त्यांना तो वळवितो. आणि रथाला टावलेले जे लगाम सारखींच्या मनाप्रमाणें त्या अश्वानें निश्चयन करतात त्या लगामाचा महिमा, हे जनहो, तुम्ही वर्णन करा ! (६-७५-६).

रत्न २४१ वें

त्या रथाचे घोडे आपल्या पायांच्या टापांनीं धुळ उडवीत रथासह मोठ्या वेगानें दौडत जातात व जातांना मधून मधून रणगंभीर गर्जना करतात. आणि पळून न जाणाऱ्या हिंसक शत्रूंना पादाप्रार्थीं तुडवून मारे घायाळ करतात. (६-७५-७).

रत्न २४२ वै

पायु भारद्वाज-ऋषि, रथ-देवता, त्रिष्टुप्-छंद
 रथवाहनं हृदिरस्यनाम यत्रायुधं निहितमस्य वर्म ।
 तत्रा रथमुप शगमं सदेम विश्वाहा वयं सुमनस्यमोनाः ॥

॥ ६-७५-८ ॥

श्री. वि. रथस्तुति

रत्न २४३ वै

पायु भारद्वाज-ऋषि, रथगोप-देवता, त्रिष्टुप् छंद
 स्वादुपंसर्दः पितरो वयोधाः कृच्छ्रेथितः शक्तीवन्तो गभीराः ।
 चित्रसेना इषुबला अभृघ्राः सतोवीरा उरतोव्रातसाहाः ॥

॥ ६-७५-९ ॥

श्री. वि. रथगोपस्तुति

रत्न २४४ वै

पायु भारद्वाज-ऋषि, ब्राह्मण वितृ-सोमादि-देवता, जगती-छंद
 ब्राह्मणासुः पितरः सोम्यासः शिवे नो चावापृथिवी अनेहसा ।
 पुया नः पातु दुरितादृतावृधो रक्षा मार्किर्नो अवर्शास ईशत ॥

॥ ६-७५-१० ॥

श्री. वि. ब्राह्मणपितरसोम्या चावापृथिवीपूजा-स्तुति

रत्न २४५ वै

पायु भारद्वाज-ऋषि, इषु-देवता, त्रिष्टुप्-छंद
 सूपूर्णं वस्ते मृगो अस्या दन्तो गोभिः संनद्धा पतति प्रसूता ।
 यत्रा नरः सं च वि च द्रवन्ति तत्रास्मभ्यमिषेवः शर्म यंसन् ॥

॥ ६-७५-११ ॥

श्री. वि. इषु(बाण)स्तुति

रत्न २४२ वें

या राजाच्या रयांतून शत्रूंना जिंकून बाहून आणलेली संपत्ति हवी-
प्रमाणे आम्हांस उत्कर्षक होते. त्या रयांत राजाचे आयुध व कवच हीं
डेविलीं आहेत. अशा त्या मुखकारक रयाजवळ आम्ही सदैव सुप्रसन्न
मनाने जावें. (६-७५-८).

रत्न २४३ वें

रयाचे जे संरक्षक आहेत ते शत्रूंचे अन्न नाश करणारे, आम्हांस अन्न
देणारे, आपत्कालीं मदत करणारे, शक्ति नांवाचे आयुध धारण केलेले,
अप्रतिहत, दर्शनीय सेना असलेले, बाण हें ज्याचे यत्न आहे, अहिंस्य,
सामर्थ्यसंपन्न, थोर व शत्रुसैन्याचा पराभव करणारे असे आहेत.
(६-७५-९)

रत्न २४४ वें

हे ब्राह्मणानो ! हे यशवर्धक व सोमार्ह पितरानो ! तुम्ही आमचे
रक्षण करा ! हे निष्पाप द्यावापृर्वीनो ! तुम्ही आम्हांस मुखकारक व्हा !
पूजा देव आमचे संकटापासून संरक्षण करो ! आणि असा कोणताहि
पापी शत्रु आमच्यावर सत्ता न चालवो ! (६-७५-१०),

रत्न २४५ वें

बाणाला चांगले पीस लावले आहे आणि मृगाचे शिंग त्याच्या दंत-
स्थानी बसविले आहे. तो बाण धनुष्याच्या दोरीला जोडून घरला आहे.
तो ओढून सोडला म्हणजे शत्रुसैन्यांत जाऊन पडतो. जेथे लोक संधाने
अगर पृथक्पणे संचारत असतात, तेथे बाण आम्हांस मुख देवोत !
(६-७५-११).

रत्न २४६ वै

पायु भारद्वाज-ऋषि, इषु-देवता, अनुष्टुप्-छंद
ऋजीति परि वृद्धि नोऽश्मा भवतु नस्तनूः ।

सोमो अर्धे त्रवीतु नोऽदितिः शर्म यच्छतु ॥ ६-७५-१२ ॥

श्री. वि. इषुस्तुति

रत्न २४७ वै

पायु भारद्वाज-ऋषि, प्रतोद-देवता, अनुष्टुप्-छंद
आ जङ्घन्ति सान्वेया जघना उप जिघ्रते ।

अश्वाजनि प्रचेतसोऽश्वान् त्समस्तु चोदय ॥ ६-७५-१३ ॥

श्री. वि. प्रतोद (चावुक)स्तुति

रत्न २४८ वै

पायु पारद्वाज-ऋषि, हस्तम-देवता, त्रिष्टुप्-छंद
अहिरिव भोगैः पर्येति बाहुं ज्यायाहेति परिवारधमानः ।

हस्तमो विश्वा वयुर्नानि विद्वान् पुमान् पुर्मांसं परि पातु

विश्वतः ॥ ६-७५-१४ ॥

श्री. वि. हस्तमस्तुति

रत्न २४९ वै

पायु भारद्वाज-ऋषि, इषु-देवता, अनुष्टुप्-छंद
आर्ताक्ता या रुहशीर्षयो यस्या अयोमुखम् ।

इदं पर्जन्यरेतस इष्यै देव्यै बृहन्नमः ॥ ६-७५-१५ ॥

श्री. वि. इषुस्तुति

अवसृष्टा परां पतु शरव्ये ब्रह्मसंशिते ।

गच्छामित्रान् प्र पथस्व मामीयां कंचनोच्छ्रियः ॥

(२६५)

रत्न २४६ वें

हे बाणा ! तूं आमचा सर्व बाजूंनीं उत्कर्ष कर । आमचें शरीर दगडा-
प्रमाणें अमेद्य होवो ! सोम आमचा पक्ष घेऊन वोलो ! आणि अदिति
आमहांस मुल देवो ! (६-७५-१२).

रत्न २४७ वें

हे प्रतोदा ! ज्या तुझ्या सहाय्यानें शाहणा सारथी वा घोड्यांच्या
मांड्यांवर व दुग्णावर तडाखे लगावत असतो, असा तूं सभ्रामांत घोड्यांना
प्रोत्साहित कर ! (६-७५-१३).

रत्न २४८ वें

घनुष्याच्या दोरीवातून बसणारा तडाखा निवारण करणारा असा हा
हस्तप्र असून, तो सापाच्या शरीराप्रमाणें हाताला (मनगटावरचा भाग)
परिवेष्टन करून आहे. तो सर्व कांहीं जाणणारा व पौष्यानें युक्त असून, तो
स्वतः घनुष्याचे सर्व बाजूंनीं रक्षण करो ! (६-७५-१४).

रत्न २४९ वें

जो बाण विपानें मारला आहे, ज्याच्या शिरोमार्गी तीक्ष्ण शिंग
बसविलें आहे व ज्याचें कांड पर्जन्य रेत म्हणजे वृक्षाचें आहे, अशा त्या
घोर बाण-देवतेला माझा नमस्कार असो ! (६-७५-१५). मंत्र म्हणून
तीक्ष्ण केलेल्या व हिंसा करण्यांत कुशल असणाऱ्या बाणा ! घनुष्यातून
सोडल्याबरोबर तूं येथून निघ ! आणि शत्रूंवर जाऊन पड ! त्यांच्यापैकीं
कोणासहि शिडक म्हणून ठेवू नकोस ! (६-७५-१६).

रत्न २५० वै

पायु भारद्वाज-ऋषि, युद्धभूमिकवचप्रभृति-देवता, पंक्ति-छंद
यत्र वाणाः संपर्तन्ति कुमारा विशिखा इव ।

तत्रा नो ब्रह्मणस्पतिरदितिः शर्मं यच्छतु विश्वाहा शर्मं यच्छतु ॥
॥ ६-७५-१७ ॥

श्री. वि. युद्धभूमिस्तुति

रत्न २५१ वै

पायु भारद्वाज-ऋषि, वसं-सोम-देवता, त्रिष्टुप्-छंद
मर्माणि ते वर्मेणा छादयामि सोमस्त्वा राजामृतेनानु वस्ताम् ।
उरीर्वरीयो वरुणस्ते कृणोतु जयन्तं त्वानु देवा मंदन्तु ॥

॥ ६-७५-१८ ॥

श्री. वि. कवच-सोम-वरुण-स्तुति

रत्न २५२ वै

पायु भारद्वाज-ऋषि, देव-ब्रह्म-देवता, अनुष्टुप्-छंद
यो नः स्वो अरणो यश्च निष्टयो जिघांसति ।

देवारतं सर्वे धूर्वन्तु ब्रह्म वर्म ममान्तरम् ॥ ६-७५-१९ ॥

श्री. वि. ब्रह्म-देव-स्तुति.

सहावै मंडल समाप्त

रत्न २५० वें

बौडी नसलेल्या कुमारांप्रमाणें आमचे थाण जेथें जाऊन पडतात, तेथें ब्रह्मणस्पति आणि अदिति आगहांला मुख देवो ! (६-७५-१७).

रत्न २५१ वें

हे राजन् ! तुझी जेवढी ग्दणून मर्मस्थानें आहेत, तेवढी सर्व मी कवचानें आच्छादून टाकतो, तदनंतर राजा सोम तुला अमृतानें आच्छादन करो ! राजा वरुण तुला याहिपेक्षां श्रेयतर मुख देवो ! आणि विजय प्राप्त केलून घेतलेल्या तुला सर्व देव मिळून आनंदभरित करोत ! (६-७५-१८).

रत्न २५२ वें

स्वकीय असूनहि जो आमचा घात करूं पाहतो व तसाच परकीय शत्रु आमच्या जिवावर उडूं पाहतो, अशा उभयविध शत्रूंचा सर्व देव मिळून नाश करोत ! हें स्तोत्र माझें अंतरंग कवच आहे.

सहावें मंडल समाप्त.





मंडल सातवें

रत्न २५३ वें

वसिष्ठ भैरवावरुणि-ऋषि, अग्नि-देवता, विराट-छंद

अग्निं नरो दीर्घितिभिरुरण्योर्हस्तैश्च्युती जनयन्त प्रशस्तम् ।

दुरेदृशं गृहपतिमय्युम्

॥ ७-१-१ ॥

श्रौ. वि. (महावत) आज्यशस्त्र

दा नो अग्ने धिया रयिं सुवीरं स्वपत्यं सहस्य प्रशस्तम् ।

न यं यावा तरति यातुमावान्

॥ ७-१-५ ॥

मराठी भावार्थ

रत्न २५३ वें

अत्यंत स्तविला गेलेला, दूर्ध्व पाहणारा, गृहाचा पालक, सुगम व अरणीमध्ये असलेला असा जो अग्निदेव, त्या अग्निदेवाला ऋत्विजांनी यज्ञांत हात हलवून बोटानी उत्पन्न केला. (७-१-१). हे शत्रूंचा पराभव करण्यांत कुशल असलेल्या अग्निदेवा ! सुंदर पुत्रपौत्रादिकांनी युक्त अशी श्रेष्ठ संपत्ति आमच्या स्तुतीने प्रसन्न होऊन तू आम्हांस दे ! त्या संपत्तीवर हिंसक शत्रू शब्द घालू शकणार नाहीत असे कर ! (७-१-५).

मा शूनं अग्ने नि पदाम नृणां माशेषसोऽधीरता परि त्वा ।

प्रजावतीषु दुर्वासु दुर्व्य ॥ ७-१-११ ॥

पाहि नो अग्ने रक्षसो अर्जुघात् पाहि धूर्तेरररुपो अधायोः ।

त्वा युजा पृतनार्यैरभि प्याम् ॥ ७-१-१३ ॥

रत्न २५४ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप-छंद

मा नो अग्नेऽधीरते परां दा दुर्वाससेऽर्मतये मा नो अस्यै ।

मा नः क्षुधे मा रक्षसं ऋतावो मा नो दमे मा वन आ जुहूर्याः ॥

॥ ७-१-१९ ॥

मा नो अग्ने दुर्मतये सचैषु देवेद्वेष्वग्निषु प्र वीचः ।

मा ते अस्मान् दुर्मतयो भुमाधिद् देवस्य सूनो सहसो नशन्त ॥

॥ ७-१-२२ ॥

नू मे ब्रह्माण्यम् उच्छेसाधि त्व देव मघवदूम्यः सूपदः ।

रातौ स्यामोभयास आ ते युयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥

॥ ७-१-२५ ॥

रत्न २५५ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, अग्नि-देवता, गायत्री-छंद

अग्ने रक्षा णो अंहसः प्रति ष्व देव रीपतः ।

तपिष्टैरजरो दह ॥ ७-१६-१३ ॥

श्री. वि. (स्वस्वयनेष्टि) प्रथमाऽयमागानुवाक्या

त्वं नः पाद्यंहसो दोषावस्तरघायतः ।

दिवा नक्तमदाम्य ॥ ७-१५-१५ ॥

हे अग्ने ! पोरेंबाळें नसलेल्या म्हणजे निपुत्रिकाच्या घरांत राहण्याचा आम्हांवर प्रसंग न येवो ! तसेंच परक्यांच्या घरां राहण्याचा प्रसंगहि आम्हांस न शिवो ! पुत्रहीन व प्रभावशून्य असे असलेले आम्ही तुझी परिचर्या करीत मुलांघाळांनीं गजबजलेल्या अशा आमच्या मालकीच्या यद्दांत रदावें, असें घडो ! (७-१-११). हे अग्ने, द्वेष करणाऱ्या राक्षसांपासून तूं आमचें रक्षण कर ! तसेंच जे कवडीचुंबक, पापी व खुनशी आहेत, अशा दुष्ट लोकांपासूनहि आमचें रक्षण कर ! तुझ्या मदतीनें आमचा द्वेष करूं पाहणाऱ्या शत्रूचा आम्ही वीमोड करून टाकूं ! (७-१-१३).

रत्न २५४ वें

हे अग्ने ! आम्हास निपुत्रिकांच्या स्वाधीन करूं नकोस ! अमंगळ वळें वापरणाऱ्यांच्या स्वाधीनहि करूं नकोस ! त्याचप्रमाणें दुष्ट मनुष्यांच्या आधीन करूं नकोस ! आम्हास क्षुधेच्या तावडींत देऊ नकोस ! तसेंच राक्षसांच्या स्वाधीनहि पण करूं नकोस ! हे देवा ! घरां काय किंवा घनी काय कोठें झालें तरी तूं आम्हांस इजा होईल असें करूं नकोस ! (७-१-१९). हे अग्ने ! तुझे सहायभूत असे हे प्रज्वलित केलेले अग्नि आमचें मुलानें रक्षण करणारे होतील अशा तऱ्हेनें तूं त्यांना जपदेश कर. आणि हे बलपुत्र अग्निदेवा ! तेजस्वी अशा तुझी अवकृपा आम्हांवर चुकून सुडां होणार नाही, असें घडो ! (७-१-२२). हे अग्ने ! आमच्यासाठीं लवकर शुद्ध अन्न तयार कर ! हे देवा ! हविसंपन्न अशा आम्हांला अन्न दे ! आणि तुझ्या कृपाप्रसादास आम्हीं स्तोत्रजन व यज्ञमान असे दोघेहि पात्र होऊं असें घडो ! आमचे अक्षय मंगल करून हे देवहो ! तुम्हीं आमचें सदैव रक्षण करा ! (७-१-२५).

रत्न २५५ वें

हे अग्ने ! सर्व पापांतून तूं आम्हांस पार ने ! जरारहित असा तूं आमचा द्वेष करणाऱ्यांना प्रखर तेजानें जाळून खाक कर ! (७-१५-१३). हे अहिंस्य अग्ने ! तूं रात्रीचा अंधकार'निवारण करणारा आहेस, तर सर्व पापांतून व हिंसक शत्रूंपासून तूं आमचें रक्षण कर ! (७-१५-१५).

रत्न २५६ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, अग्नि-देवता, प्रगाथ-छंद
त्वमग्ने गृहपतिस्त्वं होता नो अध्वरे । त्वं पोता विश्वार
प्रचेता यक्षि वेपि च वार्यम् ॥ ७-१६-५ ॥

कृधि रत्नं यजमानाय सुकृतो त्वं हि रत्नधा असि ।
आ न ऋते शिशीहि विश्वमृत्विजं सुशंसो यश्च दक्षते ॥

॥ ७-१६-६ ॥

रत्न २५७ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद
त्वे ह यत्पितरश्चिन्न इन्द्र विश्वा वामा जरितारो असन्वन् ।
त्वे गावः सुदुधास्त्वे ह्यश्वस्त्वं बहु देवयते वर्निष्ठः ॥

॥ ७-१८-१ ॥

श्री. वि. महामत

राजेव हि जनिभिः क्षेप्येवाऽव द्युभिरभि विदुष्कविः सन् ।
पिशा गिरं मघवन् गोभिरश्वैस्त्वायतः शिशीहि राये अस्मान् ॥

॥ ७-१८-२ ॥

इमा उ त्वा पस्पृधानासो अत्र मन्द्रा गिरं देवयन्तीरुप स्थुः ।
अर्वाची ते पथ्या राय एतु स्याम ते सुमताविन्द्र शर्मन् ॥

॥ ७-१८-३ ॥

धेनुं न त्वा सुयवसे दुदुक्षन्नप ब्रह्माणि ससृजे वसिष्ठः ।

त्वामिन्मे गोपति विश्वं आहाऽऽन इन्द्रः सुमति गन्वच्छ ॥

॥ ७-१८-४ ॥

रत्न २५६ वें

हे विश्वबंध अग्ने ! तूं या आमच्या यागातला यजमान आहेस, देवांना बोलावणारा होताहि तूंच आणि पोटाहि पण तूंच आहेस, सुश्रु असा तूं या श्रेष्ठ हवीस देवांप्रीत्यर्थ यजन कर आणि स्वतः तूंहि भक्षण कर ! (७-१६-५). हे शुभकर्मन् अग्ने ! यजमानाला तूं घन दे ! कारण तूं घनदाता आहेस, आमच्या यज्ञांत सर्व ऋत्विजांना तेजस्वी कर ! व स्वांगली स्तुति करणारा असा जो होता आहे, त्याचा उत्कर्ष कर ! (७-१६-६).

रत्न २५७ वें

हे इंद्रा ! आमच्या वाडवडिलांनीं तुझी स्तोत्रे गाऊनच सर्व संपत्ति तुझ्यापासून प्राप्त करून घेतली, (म्हणून आम्हीहि घनप्राप्तीसाठीं तुझेंच स्तवन करतो.) कारण तुझ्याजवळ चांगल्या दुमत्या गायी व उमदे घोडे आहेत, आणि यज्ञोपासकांना तूं घन देणारा आहेस (७-१८-१). हे इंद्रा ! राजा ज्याप्रमाणें आपल्या खियांसहित असतो तदत् तूं देखील आपल्या तेजस्वी किरणांसहित असतोस, हे घनवता ! तूं शानसंपन्न असल्यामुळे तुझी स्तुति करणाऱ्या आम्हांस सुवर्ण, गायी, घोडे देऊन आमचें रक्षण कर ! आणि तुझे उपासक अशा आम्हांला घनप्राप्तीस योग्य कर ! (७-१८-२). हे इंद्रा ! ह्या यज्ञांत अहमहमिकेनें एकमेकांशीं स्पर्धा करणारीं अशीं धवणीय स्तोत्रे म्हटलीं जात आहेत, म्हणून तुझ्या संपत्तीचा ओष आम्हांकडेच वळो ! आणि तुझ्या सुप्रसन्न मनीत राहणारे आम्ही मुखांत सदैव नांदूं असें घडो ! (७-१८-३). चांगल्या तृणानें समृद्ध असणाऱ्या गोठ्यातील गायीप्रमाणें उत्तम हवींनीं संपन्न अशा यज्ञगृहांत राहणारा जो तूं, त्या तुझ्यापासून संपत्ति मिळवूं इच्छिणाऱ्या मी वसिष्ठ तुझीं स्तोत्रे गात आहे, मला सर्व लोकांनीं तूंच गोपति आहेस असें सांगितलें आहे, या आमच्या स्तुतीला अभिलक्षण इंद्रदेव आम्हांकडे येवो ! (७-१८-४).

अर्णोसि चित्तप्रधाना सुदास इन्द्रो गाधान्यकृणोत्सुपारा ।
 शर्धन्तं शिष्यमुचर्यस्य नन्यः शापं सिन्धुनामकृणोदर्शस्तीः ॥

॥ ७-१८-५ ॥

पूरोब्धा इत् तुर्वशो यक्षुरासीद् राये मत्स्यासो निशिता अपीव ।
 श्रष्टि चक्रुर्भगवो द्रुहार्थश्च सखा सखायमतरद् विपूचोः ॥

॥ ७-१८-६ ॥

आ पक्यासो भलानसो भनन्तारिनासो विशाणिनः शिवासः ।
 आ योऽनयत् सधमा आर्यस्य गव्या तृत्सुम्यो अजगन् युधा नृन् ॥

॥ ७-१८-७ ॥

दुगप्योऽर् अदिति सेवयन्तोऽचेतसो वि जगृभ्रे परुष्णीम् ।
 मद्वाविष्यक् पृथिवी पत्यमानः पशुष्कविरशयच्चार्यमानः ॥

॥ ७-१८-८ ॥

इयुरथं न न्यथं परुष्णीमाशुधनेदमिपित्वं जगाम ।
 सुदास इन्द्रः सुतुकोऽमित्रानरन्धयन्मानुषे वाप्रिशाचः ॥

॥ ७-१८-९ ॥

इयुर्गावो न यवसादशोपा यथावृत्तमभि मित्रं चितासः ।
 पृथेगावः पृथिनिप्रेपितासः श्रष्टि चक्रुर्नियुतो रन्तयश्च ॥

॥ ७-१८-१० ॥

स्तुत्य अशा इन्द्रानें मुदास राजाकरितां परुष्णीचें वाढतें पाणी उचळ करून, त्यांतून पार होऊन जाण्यास योग्य असें केलें आणि त्या उत्साही शिम्बूला नदीमध्ये जळसमाधि दिली ! (७-१८-५). पुढारी व यज्ञकुशल असा तुर्वश नांवाचा राजा होता. त्यानें मत्स्य लोकांवर स्वारी केली. त्या वेळीं भृगु व द्रुमु यांनीं त्याचें प्रिय केलें. इन्द्राची बेगबेगळी प्रार्थना करणाऱ्या त्या दोघापैकीं तुर्वशाचा संखा जो इन्द्र त्यानें आपल्या सख्याला म्हणजे तुर्वशाला तारलें, (७-१८-६). पक्क, भलानस, अलिनास, विपाणी व शिव हे इंद्राला स्तविते झाले. कारण सोम पिऊन मदयुक्त झालेला तो इंद्र आर्यांच्या गार्यांचे कळप हिंसकापासून हरण करून परत आणता झाला व स्वतः तो गोसंघ मिळविता झाला. त्या वेळीं मुद्रांत त्यानें शत्रूंना ठार मारलें ! (७-१८-७). दुष्ट व मूर्ख असे ते मुदासाचे शत्रू दुयडी भरून वाहणाऱ्या परुष्णीचे तीर फोडते झाले. तो मुदास राजा इन्द्राच्या प्रसादानुळें जमिनीवरच टिकून राहिला. पुढें मुदासाचा शत्रु जो चायमान कवि तो पळून जात असतां मुदासाकडून मारला जाऊन यज्ञातील पशूप्रमाणें जमिनीवर पसळून पडला ! (७-१८-८). परुष्णी नदी पुनः पूर्ववत् वाहूं लागली. तिच्या कांठावरील सखल प्रदेशांत पाणी पसरनासें झालें. राजा मुदासाचा घोडा पुढें इष्ट स्थळीं सुरक्षित जाऊन पोचला. त्या मुदासराजासाठीं इन्द्रानें त्या बडबड्या शत्रूंना त्यांच्या वीरपुत्रांसहित जिंकून वश करून घेतलें. (७-१८-९). गवळ्यानें न राखलेल्या गायी ज्याप्रमाणें कुराणातील गवताकडे धूम ठोकतात तद्वत् पृथ्वीनें पाठविलेले व विंगट चर्णांचे घोडे असलेले मरुद्गण पूर्वी ठरल्याप्रमाणें इन्द्राला साहाय्य करण्याकरितां म्हणून घाबून आले. खुर्षीत असलेले त्यांचे घोडे तेव्हां मोठ्या वेगानें दौडत सुटले होते. (७-१८-१०).

जो सुदास राजा कीर्तीच्या इच्छेने पदणीच्या दोन्ही तीरांवरील वैकर्ण नांवाच्या एकवीस लोकांना ठार मारता झाला, तो यशगद्दांत तरुण अध्वर्यु जसा सपासप दर्भ छाटतो, तद्वत् शत्रूचा पार सप्या उडविण्यास समर्थ झाला ! शूर इंद्राने मरुतांना प्रोत्साहन दिले, ते सुदासाला मदत करण्यासाठी म्हणूनच. (७-१८-११). नंतर त्या वज्रवाहु इंद्राने धुत, कवप. बुद्ध आणि दुष्ट यांना क्रमाने जलसमाधि दिली ! या प्रसंगी, हे इंद्रा ! तुझी इच्छा घेऊन जे तुला स्तबिते झाले, ते भक्त तुझे सत्य मिळविते झाले. (७-१८-१२). ह्या कवपादिकांची सर्व बळकट पुरे व त्याबरोबरच त्यांचे सात बळकट तट ह्यांचा इंद्राने आपल्या सामर्थ्याने विध्वंस करून, ते पार धुळीत मिसळून टाकले ! आणि अनुपुत्राचे घन तृप्तूना बांदून दिले. आता त्या बडबड्या पुढार वाग्ही युद्धांत खास जय मिळवूच मिळवू ! (७-१८-१३). गार्गीचा लोभ धरणारे अनूचे एकशेंसाठ व दुष्टाचे सहा हजार साठष्ट वीर त्या इंद्राने सुदासाकरिता खाली जमिनीवर एकजात लोळविले. हे सर्व पराक्रम त्या इंद्राचेच का म्हणाना ! (७-१८-१४). इंद्राशी अजाणतेपणे झुज खेळू लागलेले ते दुष्टमित्र तृप्तूलोक सखल प्रदेशांत वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे जीव घेऊन सैरावैरा पळत सुटले ! नंतर सुदासाच्या पराक्रमाने त्राहि भगवन् झालेल्या त्या तृप्तूनी आपली सर्व संपत्ति सुदासास सोडून दिली. (७-१८-१५). या पृथ्वीवर सुदासाची हिंसा कळू पाहणारे, इंद्राची उपासना न करणारे व शिजविलेले अन्न देवांना सोडून खाणारे अशा सुदासाच्या मस्त शत्रूंना त्या इंद्राने एकजात जमिनीवर लोळविले ! आणि क्रोधाने फणफणणाऱ्या शत्रूंचा रोप चांगलाच गिरविला ! जखेर सुदासाच्या शत्रूंनी रणातून पलायनाचा मार्ग स्वीकारला ! (७-१८-१६).

इंद्राने त्या समयी दरिद्र सुदासाकडून मोठे दानकर्म करविले। शेळीकडून त्याने सिंहाला मारविले। व यूपाने कंगोरे मुईकडून करविले। सुदासाला त्याने सर्व भोग्य संपत्ति मिळवून दिली। (७-१८-१७). हे इंद्रा ! तुझे बहुतेक शत्रु तुला बघ झाले आहेत. एवढा मोठा गर्विष्ठ तो भेदासूर ! तोमुद्दां तुझ्या स्वाधीन झाला आहे। तुझे स्तवन करणाऱ्यांना छळणाऱ्या त्या भेदासारख्या सुदास-शत्रूवर तुझे प्रखर वज्र फेंकून त्याला चांगले शासन कर। (७-१८-१८). त्या मुद्दांत सुदासशत्रु जो भेद त्या द्रुष्ट असुराला इन्द्र अखेर ठार मारता झाला। त्या वेळी यमुनातीरवासी लोकांनी व तृत्सूच्या लोकांनी त्या इन्द्राला तोपविले, आणि अज, शिषु व यक्षु यांनी मुद्दांत पकडलेल्या घोड्यांची डोर्की बलि म्हणून अर्पण केले। (७-१८-१९). हे इंद्रा ! तुझी पुरातन कृपा व संपत्ति ही उपांप्रमाणे असंख्य आहे, तशांच तुझी नवी कृपा व संपत्ति ही झाली तरी असंख्यच आहे. मन्वमानाचा मुलगा जो देवक, त्यास तू ठार केलेस आणि त्याचप्रमाणे शंभरामुरासहि पर्वताबद्दल ठकवून नीट जमिनीवर लोळवता झालास। (७-१८-२०). हे इंद्र-देवा ! राक्षसांना ठार करणारे पराशर-शक्ति-वसिष्ठप्रभृति ऋषी तुझी कृपा मिळविण्याच्या बुद्धीने धरामध्वे तुला प्रसन्न करतात आणि पालक अशा तुझ्या मैत्रीला मुळीच विसरत नाहीत, आणि म्हणूनच त्या स्तोतृजनांना सुदिन प्राप्त होतात. (७-१८-२१). हे अग्निनारायणा ! देववाताचा नातु व पित्रवनाचा पुत्र जो सुदास राजा त्याजकडून दोनशे गायी व ह्यीसहचर्तमान दोन रथ याप्रमाणे मिळालेल्या दानास इन्द्राची स्तुति करणारा मी योग्यच असून, यज्ञगृहांत होत्याप्रमाणे वेदीसमोवती फिरतो आहे. (७-१८-२२). पित्रवनपुत्र सुदासाने दान म्हणून दिलेले मुवर्णालंकारविभूषित, अवघड ठिकाणी सरळ चालणारे व पृथ्वीवर नांबानेलेले असे चार घोडे रथांत बसलेल्या पुत्रवत् पालनीय अशा मज वसिष्ठाला पुत्राच्या अज्ञासाठी मुखरूप चाडून नेतात. (७-१८-२३).

ज्याची कीर्ति विस्तीर्ण अशा या द्यावापृथ्वीत दुमदुमून राहिली आहे, जो उदार दाता थेट थेट लोकांना धन देता झाला, त्या मुदास राजाला सप्तलोक इंद्राप्रमाणे स्तवितात. नदीच्या तीरावर तो मुदास राजा गुण्यामधी नांवाच्या शत्रूला ठार मारता झाला ! (७-१८-२४) हे मार्गदर्शक मन्त्र हो ! मुदास पिता जो दिवोद्रास, त्यास जसे सहाय केलेत त्याचप्रमाणे या मुदासालाहि तुम्ही सहाय करीत जा ! भक्त पित्रघनपुत्र मुदासाच्या घराचेहि रक्षण करा ! आणि त्याचे बळ अविनाशी व अक्षय्य होईल असे घडो ! (७-१८-२५).

रत्न २५८ वें

जो इंद्र शिगासारखा तीक्ष्ण व वृषभासारखा भयंकर आहे, जो एकाकी असूनहि सर्व शत्रूंना स्थानभ्रष्ट करतो आणि यज्ञ न करणाऱ्यांच्या घरादाराचे अपहरण करतो अशा प्रकारचा, हे इंद्रा ! जो तूं, तो तूं सोमरस काढणाऱ्या भक्तजनांस धनदाता आहेस ! (७-१९-१). हे इंद्रा ! ज्या वेळी तूं त्या अर्जुनाचा मुलगा जो कुत्स त्याला धन देऊन, शुष्ण व कुयव या दासांना वश करून घेतलेस, त्या वेळी तूं स्वतः शुश्रूषा करून त्या कुत्साचे त्या युद्धांत रक्षण केलेस. (७-१९-२). हे शत्रूवर तुद्दून पळणाऱ्या इंद्रा ! तुला हविर्भाग अर्पण केलेल्या मुदास राजाचे वज्राच्या सहाय्याने व इतर सर्व संरक्षणसाधनांनी तूं उत्तम प्रकारे रक्षण करता झालास. तसेच भूमीच्या निमित्ताने लढाई चालली असता त्या लढाईत पुरुकुत्साचा मुलगा जो त्रसदस्यु त्याचे व तसेच पुरुचेहि तूं रक्षण केलेस ! (७-१९-३).

त्वं नृभिर्नृमणो देववीतौ भूरीणि वृत्रा ह्यर्यश्च हंसि ।
त्वं नि दस्सुं चुमुरि धुनि चाऽस्वापयो दभीतये सुहन्तु ॥

॥ ७-१९-४ ॥

तवं च्यौत्नानि वज्रहस्त तानि नव यत् पुरो नवति च स्रधः ।
निवेशने शततमाविवेपीरहश्च वृत्रं नमुचिमुताहन् ॥

॥ ७-१९-५ ॥

स ना तात इन्द्र भोजनानि रातहव्याय दाशुपे सुदासे ।
वृष्णे ते हरी वृषणा युनजि व्यन्तु ब्रह्माणि पुरुशाक वाजम् ॥

॥ ७-१९-६ ॥

मा ते अत्यां सहसावन् परिष्टावधाय भूम हरिवः परादे ।
त्रायस्व नोऽवृकेभिर्वरुथैस्तवं प्रियासः सुरिपु स्याम ॥

॥ ७-१९-७ ॥

श्री. वि. (आयुष्कामेष्टि) इन्द्र-याज्या.

प्रियास इत् ते मघवन्नभिष्टौ नरो मदेम शरणे सखायः ।
नि तुर्वशं नि यार्दं शिशीह्यतिधिग्वाय शंस्यं करिष्यन् ॥

॥ ७-१९-८ ॥

सद्यश्चिन्तु ते मघवन्नभिष्टौ नरः शंसन् युक्थशास लुक्था ।
ये ते हवेभिर्वि पणीरदाशन्नस्मान् वृणीष्य युज्याय तस्मै ॥

॥ ७-१९-९ ॥

हे ऋत्विजांकडून स्तवनीय इंद्रा ! मरुतांच्या सहाय्यानें लढाईत तूं पुष्कळ शत्रूंचा पार फडशा पाडणारा आहेस ! आणि हे हरी नांवाचे घोडे असलेल्या इंद्रा ! तूं दभीति नांवाच्या राजपौसाठीं चुमुरि व धुनि यांसारख्या प्रबल दस्यूंना वज्रानें मारून त्यांना जमीनदोस्त करून टाकलेस ! (७-१९-४). हे वज्रहरता ! हे इंद्रदेवा ! केवढा थोर पराक्रम तो तुझा ! तूं जेव्हां शंभरासुरांचीं नव्याण्णव पुरें एकजात पार कोडून टाकलीस आणि मग जेव्हां तूं त्यांच्या शंभरांच्या पुरांचें निवासार्थं म्हणून आक्रमण केलेंस तेव्हां त्या शंभरासुराला तूं ठार केलेंस आणि नमुचीलादि तीच वाट दाखविलीस ! (७-१९-५). हे इंद्रा ! तुला हविर्भाग अर्पण करणाऱ्या भक्त सुदासाला तूं दिलेली संपत्ति शाश्वत झाली. हे बहुकर्मन् इंद्रा ! भक्तकामकल्पद्रुम अशा तुला येथें घेऊन येण्यासाठीं हरी नांवाचे तुझे सामर्थ्य-संपन्न घोडे मी रयाला जोडलों. आमचीं स्तोत्रे बलशाली अशा तुझ्याकडे जावोत ! (७-१९-६). हे बलवंता ! हे अभ्युक्त इंद्रा ! आमच्या स्तोत्राच्या सहाय्यानें तुझ्या शोभांत असतां हिंसकाच्या आडारीं पडण्याचा आम्हांवर प्रसंग न येवो ! हे देवा ! तूं आपल्या अबाध रक्षणार्थीं आमचें रक्षण कर ! आणि तुझ्या स्तोत्रजनांमध्ये आम्हीं प्रिय होऊन राहूं असें घडो ! (७-१९-८). हे धनवंता ! इंद्रदेवा ! तुझी प्राप्ति व्हावी म्हणून तुझें स्तोत्र गाणारे तुझे मित्र आम्हीं तुला प्रिय होऊन घरांतच आनंदानें कालक्रमणा करू. अतिथिम्ब दिवोदासाला तूं सुखांत ठेव आणि तुर्वश व याद्व यांना वध करून घे ! (७-१९-८). हे धनवन् इंद्रदेवा ! तुझ्या प्राप्तीसाठीं जे स्तोत्रजन उदय नांवाचीं स्तोत्रे गातात आणि त्या स्तोत्राच्या योगानें पर्णीसारख्या कपडांचुबकांना देखील दानप्रवृत्त करतात, त्या आमचा तूं तुझें तें सख्य पुढें चालविण्यास म्हणून स्वीकार कर ! (७-१९-९).

एने स्तोमा नरां नृतम तुम्यमस्मर्द्वाञ्चो ददतो मघानि ।
 तेषामिन्द्र वृत्रहत्ये शिवो म्ः सखा च शूरोऽविता च नृणाम् ॥
 ॥ ७-१९-१० ॥

नू इन्द्र शूर स्तवमान ऊती ब्रह्मजुतस्तन्वा वावृधस्व ।
 उर्ष नो वाजान् मिमीह्युष स्तीन् युयं पत स्वस्तिभिः सदा नः ॥
 ॥ ७-१९-११ ॥

रत्न २५९ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद,
 वृषा जजान वृषणं रणाय तमु चिन्नारी नयं ससूव ।
 प्र यः सेनानीरध नृम्यो अस्तोनः सखा गृधेपणः स धृष्णुः ॥-
 ॥ ७-२०-५ ॥

श्री. वि. (महायत) निष्केवल्यशस्त्र

स न इन्द्र त्वयताया इये धासमना च ये मघवानो जुनन्ति ।
 वस्वी पु ते जरित्रे अस्तु शक्तिर्युयं पात्र स्वस्तिभिः सदा नः ॥
 ॥ ७-२०-१० ॥

रत्न २६० वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, इन्द्र-देवता, प्रगाथ-छंद,
 न यातव इन्द्र जजुवुनो न वर्दना शविष्ठ वेघामिः ।
 स र्शधद्या विपुणस्य जन्तोर्मा शिश्रदेवा अपि गुक्रंत नः ॥
 ॥ ७-२१-५ ॥

हे नायका ! हे इंद्रदेवा ! तुला हविर्भाग अर्पण करणारे लोकांचे हे संघ आमच्याकडे आले आहेत. तर त्यांचे तू संग्रामांत कल्याण करणारा हो ! त्यांचा सखा हो ! आणि देवा ! रक्षणकर्ताहि पण हो ! (७-१९-१०).
हे शूर इंद्रा ! आज आमच्याकडून स्त्रिलीला जाणारा व स्त्रोवाने मोत्सा-
हित झालेला तू शरीराने व रक्षणाने वृद्धिंगत हो ! आणि आम्हांस खाव-
यास अन्न व रहावयास सुरक्षित असे घरदार दे ! हे देवहो ! तुम्ही आमचे
कल्याण करून आमचे सदैव रक्षण करा ! (७-१९-११).

रत्न २५९ वें

धीर्यशाली कश्यपाने भक्तकामकल्पद्रुम अशा इंद्रास युद्धासाठी म्हणून
उत्सन्न केले. लोकहितकारक अशा त्या इंद्रदेवाला माता अदितीने जन्म
दिला. असा तो इंद्र लोकांचा सेनापति, व जगाचा ईश्वर आहे. तसाच तो
शत्रूंचा नाश करणारा, गायींचा शोष लावणारा व शत्रूंचे हल्ला करणारा
असा आहे. (७-२०-५). हे इंद्रदेवा ! तुझ्या कृपेने लामलेख्यः
अप्राचा उपभोग घेण्यासाठी म्हणून तू आमचे रक्षण कर ! आणि जे
घनिक लोक तुला स्वतः हविर्भाग अर्पण करतात, त्यांचेहि पण रक्षण कर !
तुम्ही अत्यंत प्रशस्त अशी स्तुति करण्यासाठी म्हणून तुम्हा स्तुतिपाठक जो
मी, त्या मला सामर्थ्य लाभो ! देवहो ! आमचे कल्याण करून सदैव
आमचे रक्षण करा ! (७-२०-१०).

रत्न २६० वें

हे इंद्रदेवा ! आम्हांस राक्षस ठार मारणार नाहीत असे घडो ! आणि
हे बलिष्ठा ! तसेच ते दुष्ट आम्हांस आमच्या मुलांवाळांपासून दूर करणार
नाहीत, असेहि घडो ! तो इंद्र आमचा स्वामी असून, शत्रूंचे सत्ता चाल-
विण्यास तो उत्सुक आहे. शिभ्रक्रीडेत मग असणारे शिभ्रदेव आमच्या
यज्ञांत न येवोत ! (७-२१-५).

रत्न २६१ वै

वसिष्ठपुत्र-ऋषि, वसिष्ठ-देवता, त्रिष्टुप्-छंद
 न त्वावोँ अन्यो दिव्यो पार्थिवो न जातो न जनिष्यते ।
 अश्वायन्तो मघवन्निन्द्र वाजिनो गव्यन्तस्त्वा हवामहे ॥

॥ ७-३२-२३ ॥

श्रौ. वि. (महाप्रत) निष्केवल्य

मा नो अज्ञाता वृजना दुराध्योऽ माशिवासो भव क्रमुः ।
 त्वया वयं प्रवतः शश्वतीरपोऽति शूर तरामसि ॥

॥ ७-३२-२७ ॥

रत्न २६२ वै

वसिष्ठपुत्र-ऋषि, वसिष्ठ-देवता, त्रिष्टुप्-छंद.
 उतासि मैत्रावरुणो वसिष्ठोर्वश्या ब्रह्मन् मनसोऽधि जातः ।
 द्रप्सं स्कलं ब्रह्मणा दैव्येन विश्वे देवाः पुष्करे त्वाददन्त ॥

॥ ७-३३-११ ॥

सत्रे ह जातारिपिता नमोभिः कुम्भे रेतः सिपिचतुः समानम् ।
 ततो ह मान उदियाय मध्यात् ततो जातमृषिमाहुर्वसिष्ठम् ॥

॥ ७-३३-१३ ॥

रत्न २६३ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद,
 शं न इन्द्राग्नी भवतामवोभिः शं न इन्द्रावरुणा रातहव्या ।
 शमिन्द्रासोमा सुविताय शं योः शं न इन्द्रापुण्या वार्जसातौ ॥

॥ ७-३५-१ ॥

श्रौ. वि. (महानाग्नीप्रत) जप. स्मा. वि. शांतिपाठ; चास्तु-प्रोक्षण

रत्न २६१ वें

हे धनवन् इन्द्रदेवा ! तुझ्या तोडीचा असा स्वर्गात काय अथवा या पृथ्वीवर काय, दुसरा कोणी जन्मत नाही, मार्ग कधी जन्मला नाही ! व पुढेहि पण जन्मणार नाही ! अश्व व गायी यांची इच्छा करणारे हविसंपन्न आम्ही तुला या यज्ञांत पाचारण करीत आहों. (७-३२-२३). हे इंद्रा ! चोरट्या/मार्गांनी जाणारे, हिंसा करणारे, कपटी व दुष्ट लोक आम्हांवर धाकमण करणार नाहीत, असे घडो ! हे शूरा ! तुला आम्हीं शरण आलों असून, हा अपार भवसागर मुरळीत तरून जाऊं असे कर ! (७-३२-२७).

रत्न २६२ वें

हे बसिष्ठा ! तूं मित्रावहणाचा पुत्र आहेस. हे ब्रह्मन् ! उर्वशीच्या संकल्पाप्रमाणे मित्रावहणांनी तिच्याकडे पाहिल्यावर त्यांचे रेत स्तलन पावले. त्या दिव्य रेतपासून तूं उत्पन्न झाला आहेस ! यामागे उत्पन्न झालेल्या व देवविषयक वेदराशीने युक्त असलेल्या तुला देवांनी कमलांत धारण करून वाढविले. (७-३३-११). सत्रामध्ये मित्रावहण हे दीक्षित होऊन बसले असता, भक्तजनांच्या प्रार्थनेवरून बसतीवरीनामक कुंभामध्ये त्यांनी आपले वीर्य एकाच वेळी सिंचन केले ! त्यापासून अगस्त्य हा त्या कुभाच्या मध्य-भागापासून उत्पन्न झाला व त्याच कुभातून दुसरा एक जन्मला, त्यासच बसिष्ठ असे म्हणतात ! (७-३३-१३).

रत्न २६३ वें

आपल्या संरक्षणशक्तिनिशी इंद्राग्नी हे आम्हांस शांतिप्रद होवोत ! यजमानदत्त हविर्भागाने संतुष्ट झालेले इन्द्रावहण आम्हांस शांतिप्रद होवोत ! इन्द्र-सोमहि आम्हांस शांति व सुखप्रद होवोत अथवा ते शांतिजनक सुख व विषयजनित आनंद देणारे होवोत ! तसेच इंद्र व पूषा हे देवहि आम्हांस युद्धप्रसंगी शांति देणारे होवोत ! (७-३५-१).

शं नो भगुः शमु नः शंसो अस्तु शं नः पुरंन्धिः शमु सन्तु
रायः । शं नः सत्यस्य सुयमस्य शंसुः शं नो अर्यमा पुरुजातो
अस्तु ॥ ७-३५-२ ॥

शं नो धाता शमु धर्ता नो अस्तु शं न उरूची भवतु स्वधार्भिः ।
शं रोदसी घृहती शं नो अद्रिः शं नो देवानां सुहवानि सन्तु ॥
॥ ७-३५-३ ॥

शं नो अग्निर्गोतिरनीको अस्तु शं नो मित्रावरुणावग्निना शम् ।
शं नः सुकृता सुकृतानि सन्तु शं न इपिरो अभि वातु वार्तः ॥
॥ ७-३५-४ ॥

शं नो चावापृथिवी पूर्वहृती शमन्तरिक्षं दृशयं नो अस्तु ।
शं न ओषधीर्वनिनो भवन्तु शं नो रजसस्पतिरस्तु जिष्णुः ॥
॥ ७-३५-५ ॥

शं न इन्द्रो वसुभिर्देवो अस्तु शमादित्येभिर्वरुणः सुरांसः ।
शं नो रुद्रो रुद्रेभिर्जलापः शं नस्त्वष्टा गाभिर्ब्रिह शृणोतु ॥
॥ ७-३५-६ ॥

शं नः सोमो भवतु ब्रम्ह शं नः शं नो ग्रावाणः शमु सन्तु यज्ञाः ॥
शं नः स्वरुणा मिनयो भवन्तु शं नः प्रस्वष्टः शम्बस्तु वेदिः ॥
॥ ७-३५-७ ॥

शं नः सूर्यो उरुचक्षा उदेतु शं नथर्तसः प्रदिशो भवन्तु ।
शं नः पर्वता ध्रुवयो भवन्तु शं नः सिन्धवः शमु सन्त्वापः ॥
॥ ७-३५-८ ॥

भगदेव आम्हांस शांति देवो ! नराशंस आम्हांस शांति देवो ! पुरन्धि आम्हांस शांति देवो ! धन आम्हांस शांति देवो ! सुयम-युक्त सत्यवचन आम्हांस शांति देवो ! अनेक जन्म घेतलेला अर्यमा देव आम्हांस शांति देवो ! (७-३५-२). धाता देव आम्हांस सुखप्रद होवो ! पापपुण्य धारण करणारा वरुण देव आम्हांस शांतिप्रद होवो ! विवर्तगमन-शील अन्नयुक्त पृथिवी आम्हांस शांतिप्रद होवो ! महान् अशा द्यावा-पृथिवी आम्हांस शांतिप्रद होवोत ! पर्वत आम्हांस शांतिप्रद होवो ! देवांची मंगलस्तोत्रे आम्हांस शांतिप्रद होवोत ! (७-३५-३). जोतिर्मुख अग्निदेव आम्हांस शांतिलाभ देवो ! मित्रावरुण आम्हांस शांतिलाभ देवोत ! अश्विनीदेवही आम्हांस शांतिलाभ देवोत ! पुण्यवंतांची पुण्यकर्म आम्हांस शांतिलाभ देवोत ! गमनशील वायुदेवहि आम्हांस शांति लाभेल अशा प्रकारे वाहो ! (७-३५-४). प्रथम हाकेलाच द्यावा-पृथिवी आम्हांस शांतिप्रद होवोत ! अंतरिक्ष आमच्या नेत्रांस शांतिप्रद होवो ! ओषधि व वृक्ष आम्हांस शांतिप्रद होवोत ! जयशील इन्द्रदेव आम्हांस शांतिप्रद होवो ! (७-३५-५). वसुदेवासहित तेजस्वी इद्र आम्हांस शांति लाभेल असें करो ! सुंदर स्तुति-संपन्न वरुण देव आदित्य देवासमवेत आम्हांस शांति लाभेल असें करो ! दुःखहारक रुद्रदेव इतर रुद्रांसह आम्हांस शांति लाभेल असें करो ! या यरुसमारमांत त्वष्टा देव देवपत्न्यांसहित आम्हांस शांति लाभेल असें करो ! (७-३५-६). सोम आम्हांस शांतिकर होवो ! देवस्तोत्र आम्हांस शांतिकर होवो ! सोम कुटुण्याचे प्राचे आम्हांस शांतिकर होवोत ! यज्ञ आम्हांस शांतिप्रद होवोत ! मृपाचीं मापें आम्हांस शांतिप्रद होवोत ! ओषधि-गृणजे यवादि धान्यांचीं पिक्के-आम्हांस शांतिलाभ देवोत ! यज्ञशालेंतील वेदि आम्हांस शांतिलाभ देवो ! (७-३५-७). आम्हांस शांतिसुख लाभाचें म्हणून तेजाचा विशाल पुंज असा सूर्यदेव वर उदय पावो ! पूर्वादि चार महा-दिशा आम्हांस शांतिसौख्याचा लाभ कहन देणाऱ्या होवोन ! आम्हांस सुख लाभाचें म्हणून पर्वत स्थिर होऊन राहोत ! नदीदेवता आम्हांस शांतिसुख प्राप्त कहन देवोत ! आपणें जलदेवता आम्हांस शांतिसुखाचा लाभ मिळवून देणाऱ्या होवोत ! (७-३५-८).

प्रजासहित अदितिदेवी आम्हांस शांतिलाभ करून देवो ! शोमन स्तुति-
संपन्न मरुत् देव आम्हांस शांतिलाभ करून देवोत ! विश्वव्यापक विष्णुदेव
आम्हांस शांतिलाभ करून देवो ! पूषादेव आम्हांस शांति देणारा होवो !
अंतरिक्ष आम्हांस शांतिदायक होवो ! वायु आम्हांस सुखदायक होवो !
(७-३५-९). जगाचा रक्षक व तेजस्वीअसा सविता देव आम्हांस शांति
देवो ! तेजस्वी उपादेवता आम्हांस शांति देवोत ! आमच्या लोकांना पर्जन्य
देव शांति देवो ! व सुखदाता क्षेत्रपति आम्हांस शांति देवो ! (७-३५-१०).
विश्वेदेव आम्हांस शांतिप्रद होवोत ! स्तुतिसंपन्न गरुडदेवी आम्हांस शांति-
प्रद होवो ! यज्ञ सेवन करणारे व दान सेवन करणारे, स्वर्गात राहणारे,
पृथ्वीवर असणारे व अंतरिक्षात राहणारे असे हे सर्व आम्हांस शांतिप्रद
होवोत ! (७-३५-११). सत्यशील देव आम्हांस सुखप्रद होवोत !
अश्वदेव आम्हांस सुखप्रद होवोत ! गाई आम्हांला सुखप्रद होवोत ! पुण्य-
शाली व कर्मकुशल असे ऋभुदेव आम्हांस सुखप्रद होवोत ! स्तवनप्रसंगी
पितर आम्हांस सुखप्रद होवोत ! (७-३५-१२). अज एकपाद् देव आमचें
कल्याण करो ! अहिर्बुध्न्य आमचें कल्याण करो ! समुद्र आमचें कल्याण
करो ! रोगनाशक अपानपात् आमचें कल्याण करो ! देवरक्षक पृथ्वि-
माता आमचें कल्याण करो ! (७-३५-१३). आमचें हें नवीन स्तोत्र
स्वर्गातले आदित्य, अंतरिक्षातले रुद्र व पृथ्वीवरचे वसु देव हे गोड मानून
घेवोत ! शिवाय आणखी राहिलेले इतर जे स्वर्गातील, पृथ्वीवरील व
आकाशातील यशाई देव आहेत, तेहि हें आमचें स्तोत्र ध्वषण करोत !
(७-३५-१४). पूजनीय देवांमध्ये जे पूजनीय आहेत, मनुलाहि जे
पूजनीय व तसेच अमर व सत्यज्ञ असे जे देव आहेत, ते सर्व आम्हांस
आज रोजी विशाल किर्तीचा असा वीरपुत्र देवोत ! अहो देवहो ! तुम्ही
आमचें कल्याण करून, सदैव आमचें रक्षण करणारे न्हा ! (७-३५-१५).

रत्न २६४ वै

षसिष्ठ मैत्रायणि-ऋषि, सविता-देवता, त्रिष्टुप्-छंद
 उद्गु प्य देवः सविता येषाम हिरण्यर्षामिति यामशिथेत् ।
 नूनं भगो हव्यो मानुषेभिर्वि यो रत्नां पुखुवमुर्दधाति ॥

॥ ७-३८-१ ॥

स्मा. वि. सूर्योत्स्थान.

रत्न २६५ वै

षसिष्ठ मैत्रायणि-ऋषि, वाजिन-देवता, त्रिष्टुप्-छंद
 दो नो भवन्तु वाजिनो हवेषु देवताना भिनद्रवः स्वकाः ।
 जग्मयन्तोऽहिं वृकं रक्षांसि सनेम्यस्मद् युपयन्नर्मात्राः ॥

॥ ७-३८-७ ॥

वाजेवाजेऽवत वाजिनो नो धनेषु विप्रा अमृता ऋतज्ञाः ।
 अस्य मर्ध्वः पिबत मादयेष्वं तृप्ता यात पृथिभिर्देवयानैः ॥

॥ ७-३८-८ ॥

रत्न २६६ वै

षसिष्ठ मैत्रायणि-ऋषि, अग्नीन्द्रादि-देवता, अगती-छंद
 प्रातरग्निं प्रातरिन्द्रं हवामहे प्रातर्मित्रायणेणा प्रातरश्चिनां ।
 प्रातर्मर्गं पुपणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ॥

॥ ७-४१-१ ॥

स्मा. वि. प्रातःस्मरण, शांतिपाठ, यजमान-अभिषेक

रत्न २६७ वै

षसिष्ठ मैत्रायणि-ऋषि, भग-देवता, त्रिष्टुप्-छंद
 प्रातर्जितं मर्गमम्रं हुवेम वयं पुत्रमर्दितेयो विधर्ता ।
 आघश्चिद् यं मन्यमानस्तरश्चिद् राजा चिद् यं भर्गं मक्षीयाहं ॥

४१-२ ॥

रत्न २६४ वें

जगत्प्रेरक असा तो सविता देव मढळात्मक असें सुवर्णमय रूप धारण करून, तें वर आकाशांत दिसेल असें करितो. तो स्तोत्रजनांकडून लचीत स्तवनाईं अडून, त्या भक्तजनांसाठीं म्हणूनच विविध प्रकारचें धन उत्पन्न करतो. (७-३८-१).

रत्न २६५ वें

यज्ञामध्ये स्तोत्रपाठ चालला असता मंदगतीनें येणारे व सुंदर अन्नसंपन्न असे अश्वदेव आम्हांस मुखकारक होवोत ! आणि येथें आल्यावर हिंसक, कृपण, चोर इत्यादि दुष्ट लोक व राक्षस यांचे ते पारिपत्य करणारे होत्याते आमच्या जुनाट रोगांचें छरित निरसन करोत ! (७-३८-७). अहो अश्वदेवहो ! प्रतिभासपन्न, अमर, सत्यज्ञ असे तुम्हीं घनाच्या निमित्तानें चाललेल्या शुद्धप्रसर्गां आमचें रक्षण करा ! हा मधुर सोमरस प्राशन करा ! आणि तो पिऊन वृत्त झाला म्हणजे देवदान मार्गानें परत चला ! (७-३८-८).

रत्न २६६ वें

देवाचे स्तोत्रपाठक असे आम्हीं नित्य प्रातःकालीं अग्नि देवाला हाक मारतो. तसेंच इंद्र, इंद्रावरुण, अश्विनी, भग, पूषा, सोम व रुद्र या देवांसहि पाचारण करतो (७-४१-१).

रत्न २६७ वें

विश्वाला धारण करणारा, जयशील व बलशाली अशा अदिती पुत्र भगदेवाला आम्हीं प्रातःकालीं हाक मारतो. त्या देवाची स्तुति करून दरिद्र असा स्तोता ' भगदेवा ! मला धन दे ! ' अशी त्याची प्रार्थना करतो आणि धनसंपन्न राजाहि ' भगदेवा ! मला धन दे ! ' म्हणून त्याची विनवणी करतो ! (७-४१-२).

भगु प्रणेतरुगु सत्यराधो भगेमा धियमुदवा दर्दन्नः ।

भगु प्र णो जनय गोभिरश्वैर्भगु प्र नृभिर्नृवन्तः स्याम ॥

॥ ७-४१-३ ॥

उतेदानी भगवन्तः स्यामोत प्रपित्व उत मध्ये अहाम् ।

उतोदिता मघवन् स्सूर्यस्य वयं देवानां सुमतां स्याम ॥

॥ ७-४१-४ ॥

भगं एव भगवो अस्तु देवास्तेन वयं भगवन्तः स्याम ।

तं त्वा भगु सर्व इज्जोहवीति स नो भगु पुर एता भवेह ॥

॥ ७-४१-५ ॥

समध्वरायोपसो नमन्त दधिक्रावेषु शुचये पदाय ।

अर्वाचीनं वसुविदं भगं नो रथमिवाश्वा वाजिन आ वंहन्तु ॥

॥ ७-४१-६ ॥

श्री. वि. रोगनिवारणार्थं जप.

स्मा. वि. प्रातःस्मरण, शांतिपाठ.

रत्न २६८ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, उपा-देवता, त्रिगुण-छंद

अश्ववतीगोमतीर्न उपासो वीरवतीः सदैमुच्छन्तु भद्राः ।

घृतं दुर्हाना विश्वतः प्रपीता युयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥

॥ ७-४१-७ ॥

स्मा. वि. प्रातःस्मरण, शांतिपाठ.

रत्न २६९ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, रुद्र-देवता, जगती-छंद

इमा रुद्राय स्थिरधन्वने गिरः क्षिप्रैषवे देवाय स्वधानै ।

अपाह्णाय संहमानाय वेधसे तिग्मायुधाय भरता शृणोतु नः ॥

॥ ७-४६-१ ॥

स्मा. वि. रुद्रसूक्त, शुद्धोदकस्तान.

हे भगदेवा ! तूं सत्यघन आहेस ! अतएव, हे देवा ! तूं आमचे मनोरथ पूर्ण करून ही आमची प्रार्थना सफल कर ! तसेंच आम्हांस गाईघोडे इत्यादि विपुल संपत्ति देऊन, आमची चांगली भरभराट कर ! आणि तुझ्या कृपाप्रसादाने आम्ही पुत्रपौत्रादिकांनी सुप्रजावंत होऊं असें घडो ! (७-४१-३). हे ऐश्वर्यमंडित भगदेवा ! तुझ्या अनुग्रहाने आम्ही आज रोजी घनसंपन्न होऊन रहावे ! आणि तसेंच पूर्वाष्टकाळीं आणि मध्यान्हकाळींहि घनसंपन्न होऊन रहावे ! आणि हे देवा ! सूर्योदय झाला म्हणजे आम्ही तुझ्या कृपाप्रसादाने इन्द्रादि देवांच्या सुप्रसन्न मर्जांत राहूं, असें घडो ! (७-४१-४). अहो इन्द्रप्रभृति देवहो ! भगदेव हाच भाग्यवान् असो ! त्या देवाने दिलेल्या संपत्तीने आम्हीहि मोठे भाग्यवान् होऊं ! हे भगदेवा ! सर्व लोकापापल्या मनोरथपूरणार्थ त्रैलोक्य-विख्यात अशा तुला भक्तिभावाने हाक मारतात, तर, हे भगदेवा ! तूं या यशानुष्ठानांत आमचा पुढारी हो ! (७-४१-५) ज्याप्रमाणे दधिक्रावा घोडा पवित्र स्थानाकडेच जात असतो, तद्वत् या उपादेवता झाल्या तरी आमच्या यज्ञस्थानाकडेच आगमन करणाऱ्या ह्यावोत ! वेगवान् घोडे ज्याप्रमाणे रथाला दौडत घेऊन येतात, तद्वत् या उपादेवता ऐश्वर्य-संपन्न अशा भगदेवाला आम्हाकडे शीघ्र घेऊन येवोत ! (७-४१-६).

रत्न २६८ वें

ज्या अश्वसपन्न, गोसपन्न आणि वीरसपन्न आहेत आणि तशाच ज्या मंगलमूर्ती आहेत, जलवर्षाव करणाऱ्या आहेत आणि ज्या सकल सद्गु-णांनी सुसंबद्धित आहेत, अशा त्या उपादेवता आम्हास अज्ञानरूपी तमापाणून सदैव दूर ठेवोत ! अहो देवहो ! आमचे कल्याण करून सदैव आमचे रक्षण करणारे असे व्हा ! (७-४१-७).

रत्न २६९ वें

अहो स्तुतिपाठकांनो ! हें स्तोत्र तुम्ही रुद्रदेवाप्रीत्यर्थ धारण करा ! त्या देवाचे घनुष्य चांगले सुट्ट असून, तो त्यांतून याणांचा अत्यंत जलद प्रयोग करतो, तो अन्नसंपन्न असून शत्रूंना अजिंक्य आहे. प्रतिपक्ष्याचा तो पाडाव करणारा असून, सर्व कांहीं तो जाणणारा आहे. त्या रुद्रदेवाची शस्त्रां मोठी प्रखर आहेत, असा तो रुद्रदेव आमची स्तुतिस्तोत्रे धवण करो ! (७-४६-१).

स हि क्षयं क्षम्यस्य जन्मनः साम्राज्येन दिव्यस्य चेतति ।
अन्नवन्तीरुपं नो दुरक्षराऽनमीवो रुद्रं जामु नो भव ॥

॥ ७-४६-२ ॥

या ते दिव्यदवसृष्टा दिव्यस्परिं ह्मया चरति परि सा वृगक्तु नः ।
सहस्रं ते स्वपिवात मेपजा मा नस्तोकेन तर्नयेन रीरियः ॥

॥ ७-४६-३ ॥

रत्न २७० वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, रुद्र-देवता, त्रिष्टुप्-छंद
मा नो वधी रुद्रं मा परां दा मा ते भूम प्रसितौ हीलिनस्य ।
आ नो भज वृद्धिं जीवशंसे युयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥

॥ ७-४६-४ ॥

स्मा. वि. रुद्रसूक्त.

रत्न २७१ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, आपो-देवता त्रिष्टुप्-छंद.
समुद्रज्येष्ठाः सलिलस्य मध्यात् पुनाना यन्त्यनिविशमानाः ।
इन्द्रो या वज्री वृग्भो रराद् ता आपो देवीरिह मार्वन्तु ॥

॥ ७-४९-१ ॥

स्मा. वि. पुण्याहवाचन, (विवाह) सुवर्णाभिषेक.
या आपो दिव्या उत वा स्रवन्ति खनित्रिमा उत वा याः स्वयंजाः ।
समुद्रार्था याः शुचयः पात्रकास्ता आपो देवीरिह मार्वन्तु ॥

॥ ७-४९-२ ॥

यासां राजा वरुणो याति मध्यं सत्यानते अवपश्यन्नानाम् ।
गृध्रक्षुतः शुचयो याः पात्रकास्ता आपो देवीरिह मार्वन्तु ॥

॥ ७-४९-३ ॥

तो देव पृथ्वीवर जन्मलेल्यांना संपत्ति देऊन, त्यांना सत्कार्या प्रवृत्त करतो. तसेच स्वर्गात जन्मलेल्या दिव्यविबुधांना ऐश्वर्य देऊन, त्यांनाहि स्वकर्तव्य बजावण्यास प्रेरणा करतो. हे रुद्रदेवा ! तुझे स्तोत्र-संकीर्तन करणारे जे आम्ही त्या आमच्या प्रजेचे रक्षण कर ! आणि आमच्या घरां उगस्थित हो ! तसेच आमच्या मुलांवाळींना रोगराई यांची बाधा होणार नाही असे कर ! (७-४६-२). हे रुद्रदेवा ! तुझे विद्यु-हृतारूपी प्रखर शस्त्र आकाशातून फडाडत जेव्हा पृथ्वीवर येऊन आदळते, त्या वेळी तें आम्हांवर न कोसळो म्हणजे झाले ! आणि हे देवा ! तुर्ही जी सद्दस्तावधि दिव्य औषध आहेत, तीं आम्हास लाभतील, असें कर ! आणि आमच्या पुत्रपौदिकांना इजा करूं नकोस ! (७-४६-३).

रत्न २७० वें

हे रुद्रदेवा ! कृपा कर ! आम्हांस ठार मारू नकोस ! त्याचप्रमाणें आमचा अग्नेरहि पण करू नकोस ! तू जेव्हा रागावलेला असशील, त्या वेळीं आम्ही तुझ्या तडाख्यांत सांपडणार नाहीं असें घडो ! मनुष्यांना प्रशंसनीय असा या यशकर्मांत आम्हास भागीदार कर ! अहो रुद्रप्रमुख देवांनो ! तुम्ही आमचें कल्याण करून सदैव आमचें रक्षण करणारे असे व्हा ! (७-४६-४).

रत्न २७१ वें

मुख्यत्वेकरून समुद्रांत राहणारे, आकाशातून ग्वाली पडणारे, सर्व जगाला पावन करणारे, सतत वाहत असणारे आणि ब्रह्मचारी व मत्त-काम-कल्पद्रुम इन्द्रानें खणून काढलेले, असें जें दिव्य उदक, तें माझे येथें रक्षण करो ! (७-४९-१). जें आकाशांत निर्माण झाले आहे, जें नदी-नदांतून वाहतें आहे, जें खोदलेल्या जागीं म्हणजे विहिरितांहि असतें, जें स्वयंभू आहे, जें समुद्राकडे वाहत जातें आणि जें तेजस्वी व पवित्र आहे, असें तें दिव्य उदक माझे रक्षण करो ! (७-४९-२). ज्या उदकांचा राजा वरुण हा मनुष्यांचा स्त्रेखोटेपणा पहात अंतरिक्षातून गमन करीत असतो, असें तें माझ्यायुक्त, तेजस्वी आणि पवित्र उदक आमचें रक्षण करो ! (७-४९-३).

यासु राजा वरुणो यासु सोमो विश्वे देवा यासूर्जं मरुन्ति ।
 वैश्वानरो यास्वग्निः प्रविष्टस्ता आपो देवीरिह मारुवन्तु ॥

॥ ७-४९-४ ॥

रत्न २७२ वै

वसिष्ठ मैत्रावरणि-ऋषि, नदी-देवता, अतिजगती-छंद
 याः प्रवतो निवते उद्धते उद्वन्वतीरनुदकाश्च याः ।
 ता अस्मभ्यं पर्यसा पिन्वमानाः शिवा देवीरशिपदा भवन्तु सर्वो
 नद्यो अशिमिदा भवन्तु ॥ ७-५०-४ ॥
 स्मा. वि. नदीप्रार्थना.

रत्न २७३ वै

वसिष्ठ मैत्रावरणि-ऋषि, वास्तोष्पति-देवता, त्रिष्टुप्-छंद
 वास्तोष्पते प्रति जानीह्यस्मान् स्ववेशो अन्नमीवो भवा नः ।
 यत् स्वमेहे प्रति तनां जुपस्व शं नो भव द्विपदे शं चतुष्पदे ॥
 ॥ ७-५४-१ ॥

स्मा. वि. वास्तुहोम, शान्तिपाठ, पुण्याहवाचन
 वास्तोष्पते प्रतरणो न एधि गयस्फानो गोभिरश्वैभिरिन्द्रो ।
 अजरासस्ते सख्ये स्याम पितेव पुत्रान् प्रति नो जुपस्व ॥

॥ ७-५४-२ ॥

वास्तोष्पते शग्मया संसदा ते सक्षीमहि रण्वया गातुमत्या ।
 पाहि क्षेम उत योगे वरं नो युयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥

॥ ७-५४-३ ॥

ज्या उदकांमध्ये राजा वरुण हा असतो, तसाच सोमहि असतो, ज्या उदकांत राहून सर्व देव हे अन्नाने संतृप्त होतात आणि ज्यामध्ये ईश्वानर अग्नि प्रविष्ट होऊन बसलेला आहे, असें ते दिव्य उदक माझे रक्षण करो । (७-४९-४) .

रत्न २७२ वें

ज्या सखल प्रदेशांतून वाहणाऱ्या, ज्या खोल प्रदेशांतून वाहणाऱ्या, ज्या उंच प्रदेशावरून वाहणाऱ्या आणि तसाच ज्या जलयुक्त आहेत व ज्या जलरहित आहेत, अशा त्या सर्व दिव्य नद्या आम्हांस निरोगी करोत ! आणि आम्हांस कल्याणप्रद होवोत ! पण आम्हास पीडा करणाऱ्या मात्र न होवोत । (७-५०-४)

रत्न २७३ वें

हे गृहरक्षक वास्तोष्पति देवा ! तूं आमचा स्वीकार कर ! आमचा मंगल आश्रयदाता हो ! तसाच आरोग्यकारकहि हो ! आम्हीं तुला मागूं तें तें आम्हांस दे ! आमच्या पुत्रपौत्रांना व अश्वगवादिकाना मुखकर हो ! (७-५४-१) . हे गृहरक्षक वास्तोष्पते ! तूं आमची या घरांत मरमराट कर ! आमची संपत्ति वृद्धिंगत कर ! हे आल्हाददायका ! आम्हीं तुझ्या सस्यत्वांत राहून, गायी, घोडे इत्यादिकांनी संपन्न होऊन रहावें आणि जरारहित असावें ! पिता जसा पुत्रांचे कल्याण करतो, तद्वत् तूंहि आमचे कल्याणच करावेंस । (७-५४-२) . हे गृहपते ! मुखकर, सुंदर व घनसंपन्न असें तुझे शेजार आम्हांस लाभेल असें कर ! हल्लीं आम्ही मिळविलेले व पुढें मिळवावयाचे अशा उभयविध घनांचे तूं रक्षण कर । हे वास्तोष्पति देवा ! तूं आमचे कल्याण करून, सदैव आमचा रक्षणकर्ता हो । (७-५४-३) .

रत्न २७४ वै

वसिष्ठ-मैत्रावरुणि-ऋषि, वास्तोष्पति-देवता, गायत्री-छंद
अमीवहा वास्तोष्पते विश्वा रूपाण्यां विशन् ।

सखा सुशेवं एधि नः ॥ ७-५५-१ ॥

रत्न २७५ वै

वसिष्ठ-मैत्रावरुणि-ऋषि, रुद्र-देवता, अनुष्टुप्-छंद
त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।

उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥ ७-५९-१२ ॥

स्मा वि. सूर्यंजयजप, रुद्राक्षधारण, भस्मामिमंत्रण इ.

रत्न २७६ वै

वसिष्ठ-मैत्रावरुणि-ऋषि, सूर्य-देवता, त्रिष्टुप्-छंद
यद्घ सूर्यं त्रयोऽनां गा उघन् मित्राय वरुणाय सव्यम् ।

व्यं देवत्रादिते स्याम तव प्रियासो अर्यमन् गुणन्तः ॥

॥ ७-६०-१ ॥

स्मा. वि. सौरजप.

रत्न २७७ वै

वसिष्ठ-मैत्रावरुणि-ऋषि, सूर्य-देवता, त्रिष्टुप्-छंद
उत् सूर्यो बृहदूर्चीप्यश्रेत् पुरु विश्वा जग्निम मानुषाणाम् ।

समो दिवा देदृशे रोचमानः क्वा कृतः सुकृतः कर्तुभिर्भूत् ॥

॥ ७-६२-१ ॥

स्मा. वि. सौरजप.

स सूर्यं प्राति पुरो न उद् गा एभिः स्तोमैभिरेतशेभिरेवैः ।

प्र नो मित्राय वरुणाय वोचोऽनां गतो अर्यग्णे अग्रयं च ॥

॥ ७-६२-२ ॥

(३०१)

रत्न २७४ वें

हे गृहपालक वास्तोष्पते ! रोगनाशक असा तूं विविध रूपांमध्ये प्रविष्ट होऊन राहिला आहेस. तर तूं आतां आमचा सखा हो ! आणि आम्हांस सुखांत ठेव ! (७-५५-१).

रत्न २७५ वें

पुष्पगंधसंपन्न व घनधान्यसंवर्धक अशा त्रिनेत्र रुद्रदेवाचें आम्हीं पूजन करतो. काकडी पक झाली म्हणजे जशी ती देठापातून आपोआपच गळून पडते, तद्वत् या रुद्रदेवाच्या अनुग्रहानें आम्हीं या जन्ममृत्यूच्या संसारबंधनातून मुक्त व्हावें, पण मोक्षरूपी विरजीवितापासून मात्र कदापि अलग होऊं नये ! (७-५९-१२).

रत्न २७६ वें

हे उदय पावणाऱ्या सूर्यदेवा ! तूं जर आज आम्हांस निष्पाप असें म्हणशील तर देवांमध्ये मित्र व वरुण यांना आम्हीं खरे होऊन राहूं आणि निष्पापहि होऊं ! हे अर्थमा देवा ! हे अदिते ! देनांमध्ये तुम्ही स्तुति करणारे आम्हीं तुला प्रिय होऊनच असावं ! (७-६०-१).

रत्न २७७ वें

सर्वांना प्रेरणा करणारा हा सूर्यदेव सरुल मानपमात्रासाठीं म्हणून अत्यंत व्यापक असा किरणसमूह वर धारण करतो. तो दिवसा प्रकाशत राहून सर्वांना सारखाच दर्शन देतो. तो देव विश्वजाताचा कर्ता असून प्रजापतीपासून निर्माण झाला आहे. आणि भक्तजनांच्या स्तोत्रगायनानें प्रखर बनला आहे (७-६२-१). हे सूर्यदेवा ! लोकविख्यात असा तूं आमच्या स्तोत्रानें विविधरंगी अश्वावर आरुढ होऊन आमच्या सन्मुख उदय पाव ! आणि मित्र, वरुण, अर्थमा व अग्निदेव यांस आम्हीं निष्पाप आम्हीं असें जाहार कर ! (७-६२-२).

वि नः सहस्रं शुरुधो रदन्वृतावानो वरुणो मित्रो अग्निः ।
 यच्छन्तु चन्द्रा उपमं नो अर्कमा नः कामं प्रपुरन्तु स्तवनाः ॥
 ॥ ७-६२-३ ॥

रत्न २७८ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, सूर्य-देवता, त्रिष्टुप्-छंद
 उद्वेति सुभगो विश्वचक्षाः साधारणः सूर्यो मानुषाणाम् ।
 चक्षुर्मित्रस्य वरुणस्य देवश्चर्मैव यः समविन्व्यक् तमांसि ॥
 ॥ ७-६३-१ ॥

स्मा. वि. सौरजय.

उद्वेति प्रसवीता जनानां मदान् केतुरर्णवः सूर्यस्य ।
 समानं चक्रं पर्याविवृत्सन् यदेतशो वहति धुषु युक्तः ॥
 ॥ ७-६३-२ ॥

विभ्राजमान उपसामुपस्याद् रेभैरुदेत्यनुमद्यमानः ।
 एष मे देवः संविता चच्छन्द यः समानं न प्रमिनाति धामे ॥
 ॥ ७-६३-३ ॥

दिवो रुक्म उरुचक्षा उद्वेति दुरे अर्थस्तरणिभ्राजमानः ।
 नूनं जनाः सूर्येण प्रसृता अयन्नर्यानि कृणवन्नपांसि ॥
 ॥ ७-६३-४ ॥

यत्रो चक्रुरमता गातुर्मसै स्येनो न दीयन्नवेति पार्यः ।
 प्रति वां सूर उद्वेते विधेम नमोभिर्मित्रावरुणोत ह्वयैः ॥
 ॥ ७-६३-५ ॥

दुःखनिवारक व सत्यवंत असे वरुणमित्रामिप्रमृति देव आम्हांला हजारानीं संपत्ति अर्पण करोत ! ते आच्छादकारी देव आम्हांला स्तुत्य व पूजनीय असें घन देऊन, आम्हांला स्तोतृजनांचे मनोरथ पूर्ण करोत ! (७-६२-३).

रत्न २७८ वें

भाग्यशाली, जगद्रष्टा, मनुष्यमात्रांना सर्वसाधारण, व मित्रावरुण यांचा डोळा असा हा तेजस्वी सूर्यनागायण कातड्याप्रमाणे अंधकाराला सर्व वाङ्मनीं घेष्टन करून वर आकाशांत उदय पावत आहे. (७-६३-१). सर्व लोकांना कार्यप्रवृत्त करणारा, अत्यंत योर, सर्व कांहीं जाणणारा, आणि आकाशांतून जलवृष्टि करणारा असा हा सूर्यदेव एकचाकी रथांतून परिवर्तन करण्याची इच्छा घेऊन वर आकाशांत उदय पावत आहे. त्या रथाच्या घुरेला एतथ नांवाचा पिबळ्या रंगाचा घोडा जोडला असून तो त्याला वाहून नेत आहे. (७-६३-२). हा सूर्यदेव अत्यंत क्रांतिमान् असून, स्तुतिपाठकांच्या स्तोत्रगायनाने हर्षमरित होत्साता, उपांमधून वर उदय पावतो. हा सवितृ-देव माझ्या इच्छा पूर्ण करणारा असून, तो सर्व जगावर सारखे प्रकाशत असलेले आपले तेज केव्हाहि सकुचित करीत नाहीं (७-६३-३). अंत-रिक्षाचा अलंकार, दूर जाणारा, तारण करणारा, व अत्यंत तेजस्वी असा हा सूर्यदेव वर उदय पावत आहे. खरोखर सर्व लोक त्याच्याच प्रेरणेवरून घराबाहेर पडून, आपापले उद्योगघदे करू लागतात (७-६३-४). सूर्याला जाण्याकरितां म्हणून देवांनीं वर आकाशांत रस्ता करून ठेविला असून, तो आकाशमार्ग घेऊनच सूर्यदेव हा बहिरी ससाण्याच्या वेगाने आपला मार्ग आक्रमीत असतो. असे मित्रावरुणांनो ! सूर्य उदय पावला म्हणजे प्रातःस्तवनांत आम्हांला स्तुतिपूर्वक हविरन्न अर्पून तुमची परिचर्या करतो. (७-६३-५).

रत्न २७९ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, सूर्य-देवता, प्रगाथ-छंद
उदु त्पदर्शतं वर्षुर्दिव एति प्रतिहरे ।
यदीमाशुर्वहति देव एतशो विश्वस्मै चक्षसे अरम् ॥

॥ ७-६६-१४ ॥

स्मा. वि. सौरजप.

रत्न २८० वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, सूर्य-देवता, पुरउत्पिण्ड-छंद
शीर्ष्णः शीर्ष्णो जगतस्तथुपस्पति समया विश्वमा रजः ।
सप्त स्वसारः सुविताय सूर्यं वहन्ति हरितो रथे ॥

॥ ७-६६-१५ ॥

रत्न २८० (अ) वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, सूर्य-देवता, गायत्री-छंद
तच्चक्षुर्देवाहितं शुक्रमुच्चरत् ।
पश्येम शरदः शतं जीवेम शरदः शतम् ॥ ॥ ७-६६-१६ ॥

स्मा. वि. सूर्य-उदीक्षण, शांतिपाठ.

रत्न २८१ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, इन्द्रवरुण-देवता, जगती-छंद
न तमंहो न दुरितानि मर्यमिन्द्रावरुणा न तपः कुतश्चन ।
यस्य देवा गच्छथो वीथो अंध्रं न तं मर्तस्य नशते परिहृतिः ॥

॥ ७-८२-७ ॥

रत्न २८२ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, वरुण-देवता, त्रिष्टुप्-छंद
न स स्वो दक्षो वरुण धृतिः सा सुरा मन्युर्विभीदेको अर्चिः ।
अस्ति ज्यायान् कर्त्वीपस उपारे स्वमथ्र्नेदग्गतस्य प्रयोता ॥

॥ ७-८६-६ ॥

रत्न २७९ वें

तें दर्शनीय सूर्य-मंडळ अंतरिक्षाजवळ उदय पावत आहे. सर्व लोकांना दर्शन घडावें म्हणून त्या सूर्यमंडळाला शीघ्रगामी असा विविध रंगाचा घोटा आकाशांतून वाहून नेत आहे. (७-६६-१४).

रत्न २८० वें

स्थावर-जंगम सृष्टीचा स्वामी असा जो रयांत दसलेला सूर्य, त्या देवाला जगत्कल्याणासाठी सर्व लोकांसामोहन स्वयंस्फूर्तीनें गमन करणारे असे सात हरिद्वर्ण घोडे आपल्या डोक्यावरून वाहून आणतात. (७-६६-१५).

रत्न २८० (अ) वें

तें विश्वप्रकाशक व देवहितकारक असें शुभ्र सूर्यमंडळ वर आकाशांत उदय पावत आहे. आम्हीं त्याचें शंभर वर्षेय रीत दर्शन घेत असावें व त्यासाठी शंभर वर्षे जगून रहावें । (७-६६-१६).

रत्न २८१ वें

अहो इन्द्रावरुण देवहो ! ज्या भक्ताच्या यज्ञशालेंत तुम्हीं जाता व जाऊन तेथील हविरजाची इच्छा करता, त्या देवभक्ताला पाप लागत नाहीं, दुराचरण घाघत नाहीं व कसलाच त्रास अगर तप होत नाहीं. (७-८२-७).

रत्न २८२ वें

हे वरुणदेवा ! खरोखर सांगतो कीं, मनुष्याचें स्वभूत बल हें काहीं त्याला पापप्रवृत्त करूं शकत नाहीं. तर त्याच्या जन्मकार्त्ती निर्माण झालेली ती दैवघटनाच त्याला पाप करावयास लावते आणि ती मुरा, क्रोध, हासे व अज्ञान एतत्स्वरूपात्मक असून तीच पापाला कारण आहे. अल्प व हीन मनुष्याच्या पापप्रवृत्तीला त्याच्या अंतर्दुर्मि अरुणारा तो नियागक ईश्वरमुद्दा केव्हां केव्हां कारणीभूत होतो. शिवाय कधी कधी स्वर्गातील कमंदेखील त्या पापप्रवृत्तीला मदत करणारे होते. (हा माझा अपराध दैवगत असल्यामुळे तो तूं वरुणदेवा ! क्षमा कर, असा भावार्थ.) (७-८६-६).

रत्न २८३ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, वायु-देवता, त्रिष्टुप्-छंद
 आ नो नित्युद्धिः शक्तिर्नीभिरध्वरं सहस्रिणीभिरुपं याहि यज्ञम् ।
 वायो अस्मिन् त्सर्वेने मादयस्व युपं पात स्वस्तिभिः सदा नः ॥

॥ ७-९२-५ ॥

श्री. वि. वायव्य पशुहविर्भाग याज्या.

स्मा. वि. धनिल-आवाहन

रत्न २८४ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, सरस्वती-देवता, त्रिष्टुप्-छंद
 प्र क्षोर्दसा धार्यसा सप्त एषा सरस्वती ध्रुवणमार्यसी पूः ।
 प्रन्नावधाना रथ्येव याति विष्वा अपो महिना सिन्धुरन्याः ॥

॥ ७-९३-१ ॥

श्री. वि. प्रथमउंदोम-प्रउगशास्त्र

स्मा. वि. सरस्वतीसूक्त-

एकांचेतत् सरस्वती नदीनां शुचिर्षती गिरिम्य आ समुद्रात् ।
 रायधेतन्ती भुवनस्य भूरर्घृतं पयो दुदुहे नाहुषाय ॥

॥ ७-९५-२ ॥

रत्न २८५ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, सरस्वान्-देवता, त्रिष्टुप्-छंद
 स वाशुधे नयो योपणासु वृषा शिशुर्वृषमो यज्ञियांसु ।
 स वाजिर्न मघवम्भो दधाति वि सातयं तन्वं मामृजीन ॥

॥ ७-९५-३ ॥

श्री. वि. सारस्वत पशुवपायाग याज्या.

स्मा. वि. सरस्वती-सूक्त;

रत्न २८३ वें

हे, वायो ! शेंकडों हजारों नियुक्त घोड्यानिशी तूं आमच्या या हिंसा-
रहित यज्ञांत ये ! आणि येऊन या प्रातःसवनांत सोमपान करून प्रमुदित
हो ! हे देवहो ! तुम्ही आमचें कल्याण करा व सदैव रक्षण करणारे असे
ह्या ! (७-९२-५).

रत्न २८४ वें

ही सरस्वती नदी पोलादी शहराप्रमाणें सर्वांधार असून, मोठ्या वेगानें
तिचा प्रवाह घांवत जात असतो. आणि म्हणून ती इतर सर्व नद्यांना
माणें टाकीत जाते. रथांत बसलेला वीर जसा वाटेंतील झाडमुडुपें तुडवून
पुढें दौडत जातो, तद्वत् ही सरस्वती झाली तरी मार्गातील अडथळे दूर
करून वेगानें घांवत जाते. (७-९५-१). पर्वतापासून समुद्रापर्यंत वाह-
णाऱ्या नद्यांमध्ये पवित्र अशी फक्त ही एकटी सरस्वतीच दिसत असून,
तिनेच नाहुषाची प्रार्थना ध्यानांत घेतली. आणि विपुल अन्नसंपत्तीचा
वर्षाव करणारी अशी ती ही सरस्वती नाहुषाला त्या हजार वर्षे चाललेल्या
सत्रांत दूध व तूप रेलचेल पुरविती झाली. (७-९५-२).

रत्न २८५ वें

लोकहितकारक, बलवान्, सूक्ष्म स्वरूपात राहणारा आणि वर्षाव करणारा
असा हा अंतरिक्षस्थ सरस्वान् वायु आपल्या यशार्ह स्त्रीगणांमध्ये—म्हणजे
अंतरिक्षातील जलामध्ये—वर्धन पावत आहे. अज्ञाप्रकारचा हा सरस्वान्
वायु हविसपन्न यजमानांना बलवान् पुत्र देतो आणि लाभार्थ त्यांचें शरीर
परिशुद्ध करतो. (७-९५-३).

रत्न २८६ वै

वसिष्ठ मैत्रावरणि-ऋषि, सरस्वती-देवता, त्रिष्टुप्-छंद
 उत स्या नः सरस्वती जुषाणोर्ष श्रवत् सुमर्गा यज्ञे अस्मिन् ।
 मित्तुभिर्नमस्यैरियाना राया युजा चिदुत्तरा सखिभ्यः ॥

॥ ७-९५-४ ॥

श्री. वि. (दश) प्रथमशतक स्मा. वि. सरस्वतीसूक्त.
 शुभा जुह्वाना युष्मदा नमोभिः प्रति स्तोमं सरस्वति जुपस्व ।
 तव शर्मन् प्रियतमे दधाना उप स्थेयाम शरणं न वृक्षम् ॥

॥ ७-९५-५ ॥

अयमुं ते सरस्वति वसिष्ठो द्वारावृतस्य सुभगे व्यावः ।
 वर्षं शुभ्रे स्तुवते रासि वाजान् युयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥

॥ ७-९५-६ ॥

रत्न २८७ वै

वसिष्ठ मैत्रावरणि-ऋषि, सरस्वती-देवता, बृहती-छंद
 बृहदु गायिपे वचोऽसुर्यो नदीनाम् ।
 सरस्वतीमिन्महया सुवृक्तिभिः स्तोमैर्वसिष्ठ रोदसी

॥ ७-९६-१ ॥

श्री. वि. (दश) पंचमदिन प्रथमशतक स्मा. वि. सरस्वतीसूक्त.

रत्न २८८ वै

वसिष्ठ मैत्रावरणि-ऋषि, सरस्वती-देवता, सतोबृहती-छंद
 उमे यत्तै महिना शुभ्रे अन्धसी अधिक्षियन्ति पूरवः ।
 सा नो बोष्यवित्री मरुत्सखा चोद राधो मघोनाम् ॥

॥ ७-९६-२ ॥

रत्न २८६ वें

ती प्रसन्न झालेली व भाग्यशालिनी सरस्वती देवी या आमच्या यज्ञांत म्हटले जाणारे स्तुतिस्तोत्र धवण करो ! गुह्ये टेकून नमस्कारपूर्वक देव तिच्या सभिव जातात. ती शाश्वत संपत्तीने युक्त अगून इतर नयांइन धेउ भादे ! (७-९५-४). हे सरस्वति ! हे हविरस तुला नमस्कारपूर्वक अर्पण करून, तुज्यागून आम्ही घन मिळवू इच्छितो, तर आमच्या स्तोत्राचा तू स्वीकार कर ! अर्थांत गोष्ट अशा तुझ्या कृपाप्रसादाचा उपमोग घेन आम्ही तुला बुधाप्रमाणे आश्रय करून राहूं ! (७-९५-५). हे भाग्य-शालिनि सरस्वति ! हा वशिष्ठ यज्ञद्वाराची पुढची व मागची अशी दोन्ही यातुची दारे तुझ्यासाठी उघडी करून ठेवीत भादे. तर हे शुभ्रवर्ण सरस्वति ! तू आम्ही अर्पण केलेल्या हविरसाने सुगुष्ट हो ! आणि स्तुति करणाऱ्या मज-भक्ताला उत्तमोत्तम अन्नसामुग्री दे ! हे देवदो ! तुम्ही आमचे करपाण करा आणि तदोदित आमचे रक्षण करणारे व्हा ! (७-९५-६).

रत्न २८७ वें

हे वशिष्ठा ! सर्वे नर्यामध्ये अत्यंत बळगुन अशा सरस्वतीप्रीत्यर्थे तू हे मदास्तोत्र पठण करीत आदेण. त्याचप्रमाणे स्वर्गांत देवतांप्रमाणे व पृथ्वीवर बाग्याने वास करणाऱ्या सरस्वतीचेहि सुंदर स्तोत्र गाऊन पूजन कर ! (७-९६-१).

रत्न २८८ वें

हे शुभ्रवर्ण सरस्वति ! तुझ्या मद्विमानुलेंच मनुष्यांना शिष्य व पार्थिव अग्नि यज्ञे ज्ञान होतें. अशा प्रकारची तू आमचे रक्षण करून आम्हांस उपदेश कर ! महत्प्रसादा अशी तू हविर्गुन आम्ही यज्ञमानांना शीघ्र घन आपून दे ! (७-९६-२).

रत्न २८९ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि ऋषि, सरस्वती-देवता, प्रस्तारपंक्ति-छंद
 भद्रमिद् भद्रा कृष्णवत्सरस्वत्वकयारी चेतति वाजिनीवती ।
 गुणाना जेमदग्निवत् सुवाना वसिष्टवत् ॥ ७-९६-३ ॥

रत्न २९० वै

वसिष्ठ मैत्रावरुणि ऋषि, सरस्वान्-देवता, गायत्री-छंद
 जनीयन्तो न्वग्रवः पुत्रीयन्तः सुदानवः ।
 सरस्वन्तं हवामहे ॥ ७-९६-४ ॥

श्रौ. वि. सारस्वत पञ्चवपा, पुरोडाश, हविपुरोनुवाक्या.
 ये ते सरस्व ऊर्मयो मधुमन्तो घृतधृतः ।
 नेभिर्नोऽविता भव ॥ ७-९६-५ ॥
 पीपिवासुं सरस्वतः स्तनं यो विश्वदर्शतः ।
 भक्षीमहि प्रजापिषम् ॥ ७-९६-६ ॥

रत्न २९१ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, विष्णु-देवता, त्रिष्टुप्-छंद
 पुरो मात्रपा तन्वा वृधान न ते महित्वमन्वश्नुवन्ति ।
 उभे ते विप्र रजसी पृथिव्या विष्णो देव त्वं परमस्य वित्से ॥

॥ ७-९९-१ ॥

श्रौ. वि. वैष्णव पशुपुरोडाश याज्या.

स्मा. वि. विष्णुसूक्त.

न ते विष्णो जायमानो न जातो देव महिन्नः परमन्तमाप ।
 उदस्तन्ना नार्कमप्यं बृहन्तं दाधर्षं प्राचीं ककुभं पृथिव्याः ॥

॥ ७-९९-२ ॥

इरावती धेनुमती हि भुतं सूपवसिनी मनुषे दशस्था ।
 व्यस्तन्ना रोदसी विष्णवेते दाधर्षं पृथिवीमभितो मयूखैः ।

॥ ७-९९-३ ॥

रत्न २८९ वें

ही कल्याणमूर्ति सरस्वती आमचें उदंड कल्याण करो ! तशीच सरळ मार्गानें जाणारी व विपुल अन्न असलेली ती आम्हांवर कृपादृष्टि ठेवो ! जमदग्नि ऋषीनें स्तवन केल्याप्रमाणें मज वशिष्ठाला शोभेल अशा रीतीनेंच हे देवि ! तूं मजकडून स्तविली जावीस ! (७-९६-३).

रत्न २९० वें

स्त्रीची व पुत्रांची इच्छा करणारे, दानशाल, व अप्रेसर असे आम्हीं आज रोगी सरस्वान् देवाचें स्तवन करित आहों. (७-९६-४). हे सरस्वन देवा ! तुझे जे जलतरंग आहेत, ते सुरस असून जल-वर्षाव करणारे आहेत. तर त्या तरंगांनीं तूं आमचें रक्षण करणारा हो ! (७-९६-५). जो सर्वांना दृश्यमान होतो त्या सरस्वान् देवाचा गर्जना करणारा मेघ आम्हांस प्राप्त होवो ! तसेंच त्या देवाच्या प्रसादानें आम्हांस प्रजा व अन्न यांचाहि लाभ पडो ! (७-९६-६).

रत्न २९१ वें

हे मर्यादातीत वाटणाऱ्या विष्णुदेवा ! तुझा अगाध महिमा आम्हा मनुष्यांत कोणीहि जाणू शकत नाही ! आम्हीं फक्त ही पृथ्वी व अंतरिक्ष हे दोनच लोक तुझे तेवढे जाणू शकतो. त्यांपलीकडला जो उत्कृष्ट लोक आहे, तो तूंच एकटा जाणणारा आहेस. (७-९९-१). हे विष्णुदेवा ! तुझ्या महिम्याचा परम अत हल्लीं जन्मलेला किंवा मागे जन्मून गेलेला यापैकी कोणीच जाणण्यास समर्थ नाही. तुझा तो उत्कृष्ट सुलोक तूं मघल्यामघेंच सावरून धरला आहेस ! इतकेंच नव्हे तर पृथ्वीचा पूर्वभागहि—अर्थात् ही संध पृथ्वीच—तूं आपल्या प्रभावानें दृढ धरून ठेविली आहेस ! (७-९९-२). अहां याथापृथ्वीनो ! भक्तजनांस देण्याकरितां म्हणूनच तुम्ही अन्न, गाई, व धान्य यांनीं सुसमृद्ध झालां आहांत. हे विष्णो ! तूं पृथ्वीला ऊर्ध्वमुख व स्वर्गाला अधोमुख याप्रमाणें निरनिराळ्या प्रकारें धारण करता झाला आहेस आणि सभोवतीं पर्वत रोवून तूं ही पृथ्वी दृढ करून ठेविली आहेस. (७-९९-३).

रत्न २९२ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, इन्द्राविष्णु-देवता, त्रिष्टुप्-छंद
 उरुं यज्ञाय चक्रयुरु लोकं जनयन्ता सूर्यमुपासमग्निम् ।
 दास्यस्य चिद् घृपशिप्रस्य माया जत्रथुर्नरा पृतनाज्येषु ॥

॥ ७-९९-४ ॥

श्री. वि. (दश) अच्छावाकशास्त्र.

स्मा. वि. विष्णुसूक्त.

इन्द्राविष्णू दंदिताः शम्बरस्य नव पुरो नवति च श्रयिष्ठम् ।
 शतं वर्धिनः सहस्रं च साकं हृषो अप्रत्यसुरस्य वीरान् ॥

॥ ७-९९-५ ॥

इयं मनीषा बृहती बृहन्तोरुक्रमा त्वसा वर्धयन्ती ।
 ररे वां स्तोमं विदर्येषु विष्णो पिन्वतमिषो वृजनैधिन्द्र ॥

॥ ७-९९-६ ॥

रत्न २९३ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, विष्णु-देवता, त्रिष्टुप्-छंद
 वपेट् ते विष्णवास आ कृणोमि तन्मं जुपस्व शिपिविष्ट हृष्यम् ।
 वर्धन्तु त्वा सुष्टुतयो गिरो मे यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥

॥ ७-९९-७ ॥

श्री. वि. अभ्युदयीष्टि याज्या.

रत्न २९४ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, विष्णु-देवता, त्रिष्टुप्-छंद.
 नू मतो दयते सनिष्यन् यो विष्णोत्र उरुगाप्याय दाशत् ।
 प्र यः सत्राच्चा मर्नसा यजात एतार्वन्तं नर्यमाविवासात् ॥

॥ ७-१००-१ ॥

श्री. वि. (उक्थ्य) तृतीयसप्तम अरुणावाकशास्त्र.

स्मा. वि. विष्णुसूक्त

रत्न २९२ वें

अहो, इन्द्राविष्णुनो ! यद्य करणाच्या यजमानाकरितां म्हणून तुम्हीं स्वर्ग लोक विशाल करून ठेविलात. त्याचप्रमाणें सर्वांना प्रेरणा करणारा सूर्य, अंधकाराचा नाश करणारी उषा व असुरांनीं वेष्टित असा अग्नि यांना तुम्हींच प्रकाशित केलेंत. अहो अप्रेसर इन्द्राविष्णुनो ! त्या वृषधिव दासाची कष्टकृत्ये तुम्हींच युद्धांत द्राणून पाडलीं नाहींत काय ? (७-९९-४). अहो इन्द्राविष्णुनो ! चांगलीं बळकट अवलेलीं त्या शंकरासुराचीं नग्याग्गव पुरें तुम्हीं क्षपाच्यासरशीं पार फोडून तोडून जमीन-दोस्त करून टाकलींत कीं ! त्याचप्रमाणें यत्नित असुराच्या शेऊडों हजारों वीरांना तुम्हांवर त्यांनीं हात उगारण्याच्या आधींच गाडून त्यांची एक-जात मुसंडी बळलीत । (७-९९-५). ही आमची थोर व मननीय स्तुति थोर, पराक्रमशाली व सामर्थ्य संपन्न अशा तुम्हांला खरोखर बर्चन फर-णारी आहे. हे विष्णो ! आणि हे इंद्रा ! या यशांत तुम्हांप्रीत्यर्थ आम्हीं हें स्तोत्र अर्पण करीत आहों ! तर तुम्हीं आमच्या आपत्कालीं आम्हांस भरपूर अन्न मिळेल, असें करा ! (७-९९-६).

रत्न २९३ वें

हे विष्णो ! मी तुला तोंडानें वपटू म्हणून हा हविर्भाग अर्पण करीत आहे. तर हे किरणबलयांकित देवा ! वपटूकारपूर्वक तुला अर्पण केलेल्या या हविरचाचें तूं सेवन कर ! (७-९९-७).

रत्न २९४ वें

अनेक भक्तजनांच्या स्तुतीस योग्य अशा विष्णुदेवास जो हविर्दान करतो, तो घनार्थां मनुष्य ताबडतोव घन प्राप्त करून घेतो. आणि जो स्तोत्र-पूर्वक त्याची महोपासना करतो आणि तसाच जो त्या महान् व जनहित-कारक विष्णुदेवाची नमस्कारपूर्वक परिचर्या करतो, त्यालाहि लवकर घन-प्राप्ति होते । (७-१००-१).

त्वं विष्णो मुमति विश्वजन्त्यामप्रयुनामेवयावो मति दाः ।
पर्षो यथा नः सुविनस्य भूरेस्वायतः पुरुधन्द्रस्य गृयः ॥

॥ ७-१००-२ ॥

त्रिद्वैवः पृथिवीमेव एता वि चक्रमे शतर्षसं महित्वा ।
प्र विष्णुरस्तु तवसस्तर्षीषान् त्वेवं दास्य स्वविरस्य नाम ॥

॥ ७-१००-३ ॥

वि चक्रमे पृथिवीमेव एतां क्षेत्राय विष्णुर्मनुषे ददास्यन् ।
ध्रुवाप्तो अस्य कीरयो जनास उरुक्षिति मुजनिमा चकार ॥

॥ ७-१००-४ ॥

प्र तत्तं अद्य शिपिविष्ट नामाऽस्यः शंसामि व्युनानि विद्वान् ।
तं त्वा गृणामि तवसमर्तव्यान् क्षयन्तमस्य रजसः पराके ॥

॥ ७-१००-५ ॥

किमित्तं विष्णो परिचक्ष्यं भूत् प्र यद् ब्रह्मे शिपिविष्टो अस्मि ।
मा वर्षो अस्मदर्ष गृह एतद् यदन्यरूपः समिधे वभूय ॥

॥ ७-१००-६ ॥

वर्षट् ते विष्णव्रास आ कृणोमि तन्मे जुपस्व शिपिविष्ट हृव्यम् ।
वर्धन्तु त्वा सुष्टुतयो गिरो मे युयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥

॥ ७-१००-७ ॥

हे मनोरथपूरका ! विष्णुदेवा ! लोकहितकारक व सर्व-
दोषरहित अशी सद्बुद्धि तूं आम्हांस दे, कीं ज्या योगें सुलभप्राप्य,
विपुल, अश्वयुक्त व आल्हादक अशा संपत्तीचा आम्हांस
योग घडेल. (७-१००-२). हा विष्णुदेव शंभर किरण असलेल्या या
पृथ्वीला आपल्या महिम्याच्या योगानें तीनच पावलांत समग्र आक्रमण
करता झाला ! पुराणांतला पुराण पुरय असा हा विष्णुदेव आमचा स्वामी
होवो ! त्या पुराण पुरुषाचें रूप म्हणजे हा प्रकाशच होय. (७-१००-३).
या विष्णुदेवानें असुरांकडून ही पृथ्वी अपहृत करून घेऊन, ती मनुष्यांना
रहावयास म्हणून दिली. त्याचे स्तुतिपाठक असे जे भक्तजन आहेत, ते
ऐहिक व पारलौकिक सुखलाभ मिळवून, तेथें स्थिर होऊन राहतात. ज्याचें
भक्तिपूर्वक नामसंकीर्तन केल्यानें मानवजन्म हा मुखाला कारण होतो, तो
विष्णुदेव भक्तजनासाठीं पृथ्वीसारखें विशाल निवासस्थान मिळवून देता
झाला. (७-१००-४). हे किरणमाला धारण करणाऱ्या विष्णुदेवा ! तुझ्या त्या
सुखिल्यात नामाचें, वस्तुजात जाणणारा असा मी भक्तिभावपूर्वक संकीर्तन
करीत आहे. या लोकाच्या पलीकडे राहणाऱ्या त्या महापुरुष विष्णुदेवाचें,
अल्प असा मी मानव यथाशक्ति गुणगान करीत आहे. (७-१००-५). हे
विष्णुदेवा ! मी शिपिविष्ट आहे असे तूं सांगत असतोस, पण त्या नांवांत
वर्णन करण्यासारखें असें काय आहे ? शौर्यादि गुणांनीं युक्त असें जें तुलें
रूप तें कृत्रिम असून, सप्रामांत तें तूं धारण करीत असतोस. पण तें गौण
असून, देवा ! तुझें जें खरें वैष्णव रूप आहे तें आमच्यापासून तूं लपवून
ठेवूं नकोस ! (७-१००-६). हे विष्णो ! तोंडानें वपद्-कार म्हणून मी
तुला हा हविर्भाग अर्पण करीत आहे. तर हें किरणमालिन् देवा ! वपद्-
कारपूर्वक अर्पण केलेल्या या हविर्भागाचें तूं सेवन कर ! (७-१००-७).

रत्न २९५ वै

वसिष्ठ मैत्रावरुणिऋषि, पर्जन्य-देवता, त्रिष्टुप-छंद

ति॒स्रो वा॒चः प्र॒ वद॒ ज्योति॑र॒ग्रा या ए॒तद् दु॒हे म॑धुदोषमूर्धः ।
स व॒सं कृ॒ण्वन् गर्भ॑मोप॒धीनां॑ सु॒चो जा॒तो वृ॒षभो॑ रौरवीति ॥

॥ ७-१०१-१ ॥

स्मा. वि. पर्जन्य-सूक्त.

यो वर्धे॑न॒ ओप॑धीनां॒ यो अ॒पां यो वि॒श्वस्य॑ जग॒तो दे॒व ईशे॑ ।
स त्रि॒धातु॑ शरणं॒ शर्म॑ वंसत् त्रि॒वर्तु॑ ज्योतिः॒ स्वभि॑ष्ट॒ष्टस्मे ॥

॥ ७-१०१-२ ॥

स्त॒रीरु॑ त्वद् भव॑ति॒ सूत॑ उ त्वद् ययाव॒शं तन्वं॑ चक्र ए॒पः ।
पि॒तुः प॒यः प्र॒ति गृ॑भ्णाति॒ मा॒ता ते॑न॒ पि॒ता वर्धे॑ते॒ तेन॑ पु॒त्रः ॥

॥ ७-१०१-३ ॥

यस्मि॒न्विश्वानि॑ भुव॑नानि॒ तस्थु॑स्ति॒स्रो चा॒वस्त्रे॑धा सु॒सुरा॑पः ।
त्रयः॑ कोशा॑स उप॒सेच॑नासो॒ मध्वः॑ श्वोत॒न्त्यभि॑तो॒ विर॑शम् ॥

॥ ७-१०१-४ ॥

इदं॑ वचः॒ पर्जन्या॑य स्व॒राजे॑ हृदो॒ अ॒स्वन्त॑रं॒ तज्जु॑जोपत् ।
म॒योभ॒वो वृ॑ष्टयः सन्व॒स्मे सु॑पिण्ण॒ला ओप॑धी॒र्दे॒वगो॑पाः ॥

॥ ७-१०१-५ ॥

स रे॒तोधा॑ वृ॒षभः॑ शश्व॒तीनां॑ तस्मि॒न्नात्मा॑ जग॒तस्त॒स्यु॑र्प्रश्च ।
तन्म॑ ऋ॒तं पा॑तु श॒तशा॑रदाय॒ युयं॑ पा॒त स्व॒स्तिभिः॑ सदा॒ नः ॥

॥ ७-१०१-६ ॥

रत्न २५५ वें

हे ऋषे ! ज्योतिर्मय अशा ओंकारपूर्वक ऋग्यजुःसामात्मक वेदवाणीचा सुमंगल घोष कर, कीं जी वृष्टिदायक मेघाला उदकवर्षाव होईल असें करील. पर्जन्य-देव हा आपल्या बरोबर असलेल्या वैद्युताग्नीला चमकावयास लावून त्यालाच ओपवीचा गर्भ करतो. आणि आपण स्वतः ताबडतोब प्रादुर्भूत होऊन, मुसळघारांनीं जलवृष्टि करू लागतो. त्या वेळीं तो आकाशांत गडग-डाट घकडकडाट करित असतो. (७-१०१-१). जो ओपवीचा व उदकांचा संवर्षक, त्याचप्रमाणें ज्याची सत्ता सर्व जगावर चालते, असा तो पर्जन्य-देव प्रेळीक्यन्यापी असून, आम्हांला रहावयास घर व त्याबरोबरच सुखहि देवो ! तसेंच बसतादि तीनदि ऋतूंत अभिलषणीय असें तेजहि पण लाभेल असें करो ! (७-१०१-२). या पर्जन्यदेवाचें एक स्वरूप असें आहे कीं, तें वांझ गाईसारखें निवंपुंक आहे आणि दुसरें एक असें आहे कीं, तें घेनुसारखें जलवर्षाव करणारें आहे. पिता जो द्युलोक त्यापासून माता म्हणजे पृथ्वी ही त्या मेघोदकाचा रक्षीकार करते. त्या उदकापासून उगवलेल्या हविर्द्रव्यानें तो द्युलोक वर्धन पावतो आणि त्याच उदकापासून या पृथ्वीवर जन्मलेल्या जीवजातांचेहि सपोषण व संवर्धन होतें. (७-१०१-३). ज्यावर हें सर्व जीवजात अवलंबून आहे, ज्याचा स्वर्गादि लोक आश्रय करून आहेत व ज्यापासून उदक हें पूर्वादि तीन दिशांकडे वाहत जातें, असें ते तीन दिशांमधून वर्षाव करणारे मेघ हे त्या योर पर्जन्यदेवासमक्ष माधुर्यपूर्ण जलवर्षाव करू लागतात. (७-१०१-४). हें स्तोत्र त्या स्वयंदीप्त पर्जन्य देवाकरताच केलें आहे. तें त्याच्या अंतः-करणाला जाऊन भिडो ! व तो देव त्याचें सेवन करो ! सुखदायक अशा त्या जलधारा त्या पर्जन्यदेवाच्या अनुग्रहानें आम्हांस यथाकाल लाभत जावोत ! आणि त्या पर्जन्यानें सुसंवर्धित अशा ओपधि आम्हांसाठीं फलद्रुग्णादिकांनीं सुसमृद्ध होवोत ! (७-१०१-५). तो पर्जन्यदेव बैलाप्रमाणें ओपवीच्या वीजभूत उदकांचा उत्पादक आहे. म्हणून त्या पर्जन्यांत स्यावर-जंगमांचा आत्मा आश्रय करून असतो. असें तें पर्जन्यदत्त उदक शंभर वर्षे जगण्या-करितां म्हणून मासें संरक्षण करो ! (७-१०१-६).

रत्न २९६ वै

वसिष्ठ मैत्रावरुणिऋषि, पर्जन्य-देवता, गायत्री-छंद
पर्जन्याय प्र गायत दिवस्पुत्राय मीळ्हुषे ।

स नो यवसमिच्छतु ॥ ७-१०२-१ ॥

श्री. वि. (चातुर्मास्य) पर्जन्योष्टि याज्या.

यो गर्भमोषधीनां गवां कृणोत्यवैताम् ।

पर्जन्यः पुरुषीणाम् ॥ ७-१०२-२ ॥

स्मा. वि. गभोधान.

तस्मा इदास्ये हविर्जुहोता मधुमत्तमम् ।

इळी नः संयते करत् ॥ ७-१०२-३ ॥

रत्न २९७ वै

वसिष्ठ मैत्रावरुणिऋषि, मण्डूक-देवता, अनुष्टुप्-छंद
संवत्सरं शशयाना ब्राह्मणा व्रतचारिणः ।

वाचं पर्जन्यजिन्वितां प्र मण्डूकां अवादिपुः ॥ ७-१०३-१ ॥

रत्न २९८ वै

वसिष्ठ मैत्रावरुणिऋषि, मण्डूक-देवता, त्रिष्टुप्-छंद
दिव्या आपो अभि यदेनमायन् दति न शुष्कं सरसी शयानम् ।
गवामह न मायुर्वत्सिनीनां मण्डूकानां वग्नुरत्रा समैति ॥

॥ ७-१०३-२ ॥

स्मा. वि. पर्जन्यसूक्त.

यदीमेनो उशतो अम्यवर्षीत् तृष्यावतः प्रावृष्यागतायाम् ।

अखलीकृत्या पितरं न पुत्रो अन्यो अन्यमुप वदन्तमेति ॥

॥ ७-१०३-३ ॥

अन्यो अन्यमनु गृग्नात्येनोरुपां प्रसंगे यदर्मन्दिपाताम् ।

मण्डूको यदभिवृष्टः कार्निष्कन् पृथिः संपृङ्क्ते हरितेन वाचम् ॥

॥ ७-१०३-४ ॥

रत्न २९६ वें

अहो ऋत्विग हो ! वर्षाव करणाऱ्या शुभलोकपुत्र अशा त्या पर्जन्य-
देवाची तुम्ही स्तुति करा ! तो आम्हांस व्रीहियवादि स्वानें अन्न देण्याची
इच्छा करो ! (७-१०२-१). जो पर्जन्य ओषधीमध्ये, गाईमध्ये, घोड्यां-
मध्ये व द्वियामध्ये गर्भाची उत्पत्ति करतो, (७-१०२-२). त्या पर्जन्य-
देवासाठीं म्हणून अग्नीमध्ये मधुर हवीचें हवन करा ! तो देव आम्हांस
अन्न तयार करून देवो ! (७-१०२-३).

रत्न २९७ वें

संवत्सर सत्रात्मक व्रत आचरण करणाऱ्या ब्राह्मणाप्रमाणें वर्षभर विळातच
स्वस्थ पडून जणुं काहीं वपच करीत बसलेले हे मण्डूक पर्जन्यानें प्रसन्न
होताते, आतां मोठ्यानें बोळू लागले आहेत. (७-१०३-१).

रत्न २९८ वें

जेव्हां आकाशातील उदक शुष्क पखालीप्रमाणें कोरडे ठणठणीत
झालेल्या तलावांत राहणाऱ्या मंडूकांप्रत येऊन पोचतें, तेव्हा सवत्स गायीच्या
हंवरव्याप्रमाणें वृष्टिसमयी या मंडूकांचा कलकलाट शब्द बाहेर निघतो.
(७-१०३-२). तृष्णाकुल झालेल्या व म्हणून पाण्याची इच्छा करणाऱ्या या
मंडूकांवर वर्षाकाल येताना पर्जन्य जेव्हा पाण्याचा वर्षाव करू लागतो, तेव्हां
मूल जसें थापाकडे वोलत जातें, तद्वत् एक मंडूक शब्द करणाऱ्या दुसऱ्या
मंडूकाकडे जातो. (७-१०३-३). पर्जन्य पडत असता जेव्हा जलाचा वर्षाव
होत असतो, तेव्हां हे मंडूक हर्षभरित होताते, एक दुसऱ्याला जाऊन
भेटतो; व पावसांत न्हालेला, उड्या मारणारा व चित्रविचित्र रंगाचा एक
मंडूक जेव्हां दुसऱ्या हिरवट रंगाच्या मंडूकाच्या आवाजाशीं आपला आवाज
भिडवितो, तेव्हां त्या दोघांपैकीं एक दुसऱ्याचें जणुं काहीं अभिनेदनच
करीत असतो ! (७-१०३-४).

यदेपामन्यो अन्यस्य वाचं शाकुरस्यैव वर्दति शिक्षमाणः ।

सर्वं तदेपां समर्थैव पर्व यत् सुवाचो वर्दयनाप्यसु ॥

॥ ७-१०३-५ ॥

गोमायुरेको अजमायुरेकः पृश्नुरेको हरित् एक एपाम् ।

समानं नाम विभ्रतो विरूपाः पुरुत्रा वाचं पिपिशुर्वदन्तः ॥

॥ ७-१०३-६ ॥

ब्राह्मणासो अतिरात्रे न सोमे सरो न पुर्णमभितो वर्दन्तः ।

संवत्सरस्य तदहः परिं घृ यन्मण्डुकाः प्रावृषीर्णं वभूर्व ॥

॥ ७-१०३-७ ॥

ब्राह्मणासः सोमिनो वाचमक्रतु ब्रह्मं वृष्वन्तः परिवत्सरीर्णम्

अवर्वयो धर्मिणः सिध्विदाना आविर्मवन्ति गुह्या न के चित् ॥

॥ ७-१०३-८ ॥

देवहिति जुगुपुर्द्वादशस्यं ऋतुं नरो न प्र भिनन्त्येते ।

संवत्सरे पावृष्यार्गतायां तसा धर्मा अश्रुवते विसर्गम् ॥

॥ ७-१०३-९ ॥

गोमायुरदाजमायुरदात् पृश्नुरदाद्धरितो नो वसूनि ।

गवां मण्डुका ददन्तः शतानि सहस्रसावे प्र तिरन्त आयुः ॥

॥ ७-१०३-१० ॥

रत्न २९९ वै

यसिष्ठ भैत्राघरणि-ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छन्द
यो मा पार्केन मनसा चरन्तमभिचष्टे अर्हतेभिर्वचोभिः ।

आर्ष इव काशिना संगृभीता असंलस्त्वासंत इन्द्र वक्ता ॥

॥ ७-१०४-८ ॥

रमा. वि. पाकप्रशांसा.

हे मंडूकानो ! पढणारा शिष्य जसा आपल्या गुरूंच्या शब्दांचा अनुवाद करीत असतो, त्याप्रमाणे तुमच्यांत जेव्हा एक दुसऱ्याच्या शब्दामागून शब्द काढतो व पाण्यात पोहत पोहत वोलू लागतो, तेव्हा विकलांग झालेले तुमचे शरीर सर्वांगपरिपूर्ण होतें. (७-१०३-५). एक मंडूक गाईसारखा आवाज काढतो, तर एक शेळीसारखा ओरडतो. एक चित्रविचित्र रगाचा, तर एक हिरवट रंगाचा आहे. असे विविध प्रकाराचे हे ' मंडूक ' हें एकच नांव धारण करतात. आणि मोठा घोष करीत अनेक ठिकाणीं प्रादुर्भूत होतात. (७-१०३-६). मंडूक हो ! अतिरात्र नावाच्या सोमयागात ज्याप्रमाणे ब्राह्मण रात्रीं स्तोत्र-शस्त्रादि म्हणत असतात, तद्वत् ज्या दिवशीं पाऊस पडेल त्या दिवशीं तुम्हीं सर्व सरोवराच्या सभोवतीं जमणारे व्हा. (७-१०३-७). सोमयागात स्तोत्र पठण करणाऱ्या ब्राह्मणाप्रमाणे हे मंडूक झाले तरी महाघोष करीत आरेत. आणि प्रवर्गातील ऋत्विजाप्रमाणे घामानें डवडबलेले व विळांत दडून वसलेले काहीं मंडूक पाऊस पडला म्हणजे बाहेर पडतात (७-१०३-८). हे पुढारी मंडूक देवांनीं घालून दिलेले सवत्सराचे नियम अगदीं कसोशीनें पाळतात व म्हणून वसतादि त्या त्या ऋतुनियमांचें ते उल्लंघन करीत नाहींत. सवत्सर संपूर्ण होऊन पर्जन्यकाळ आला म्हणजे उन्हाळ्यात तापानें प्रस्त झालेले हे मंडूक विळानून बाहेर पडतात. (७-१०३-९). गाईसारखा शब्द करणारा, अजासारखा शब्द करणारा, चित्रविचित्र वर्णाचा व हिरवट रगाचा असं सर्व मंडूक आम्हाला सपत्ति देवोत ! वर्षाऋतु प्राप्त झाला असता हे सर्व मंडूक आम्हास असख्य गाई देणारे होत्यात, आमचें आयुष्य प्रदीर्घ वाढवांत ! (७-१०३-१०).

रत्न २९९ वें

शुद्ध मनानें वागणाऱ्या मला जो दुष्ट मनुष्य खांटे बोलून नसता दोष लावतो तो लयाड मनुष्य, हे इन्द्रदेवा ! मृतीत घरलेल्या पाण्याप्रमाणे नाहींसा होवो ! (७-१०४-८).

रत्न ३०० वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, सोम-देवता, त्रिष्टुप्-छंद
 सुविज्ञानं चिकित्से जनासु सचासच्च वचसी पस्पृधाते ।
 तयोर्यत् सत्यं यतरद्वर्जीयस्तदित् सोमोऽवति हन्त्यासत् ॥

॥ ७-१०४-१२ ॥

न वा उ सोमो वृजिनं हिनोति न क्षत्रियं मियुया धारयन्तम् ।
 हन्ति रक्षो हन्त्यासद् वदन्तमुभाविन्द्रस्य प्रसिंता शयाते ॥

॥ ७-१०४-१३ ॥

रत्न ३०१ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, इन्द्रसोम-देवता, अनुष्टुप्-छंद
 इन्द्रे जहि पुमीसे यातुधानमुत खियं मायया शाशदानाम् ।
 विप्रीवासो मूरदेवा ऋदन्तु मा ते दृशन् त्सूर्यमचरन्तम् ॥

॥ ७-१०४-२४ ॥

रत्न ३०२ वै

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, इन्द्रसोम-देवता, अनुष्टुप्-छंद
 प्रतिं चक्ष्व वि चक्ष्वेन्द्रध सोम जागृतम् ।
 रक्षोम्यो वधमस्यतमशनिं यातुसदम्यः ॥ ७-१०४-२५ ॥

सातवें मंडल समाप्त

रत्न ३०० वें

हे सृतांस सहज समजण्यासारखे आहे की, सत्य व असत्य मापणामध्ये स्पर्धा चाललेली असते. त्यांत जें सत्य व सरळ असतें, त्याचें सोमदेव रक्षण करतो आणि जें असत्य असतें, त्याचा तो पार फडशा पाडतो. (७-१०४-१२). सोम हा पापाचरण करणाऱ्या दुष्टाला मोकळा सोडीत नाही, त्याचप्रमाणे खोटे बोलणाऱ्या बलाढ्यालाहि तो मोकळा सोडीत नाही. तर तो त्या दुष्टालाहि ठार करतो आणि त्या बलाढ्यालाहि जमिनीवर लोळवितो. सोमहत असे हे दोषेहि मग त्या इंद्राच्या पाशांत अडकून पडतात ! (७-१०४-१३).

रत्न ३०१ वें

हे इंद्रा ! पुरुषरूप धारण करणाऱ्या राक्षसाला ठार कर ! व कपट करून देसा करूं पाहणाऱ्या राक्षसीलाहि पण यमसदनाचा रक्ता दाखीव आणि तसेच मारणक्रीडा करणारे मूर्खदेवासारखे राक्षस माना तुझ नाश पावोत ! त्यांना उगवत्या सूर्याचें दर्शन न घडो ! (७-१०४-२४).

रत्न ३०२ वें

हे सोमदेवा ! प्रार्थना हीच की तू व इंद्र असे तुम्ही प्रत्येक राक्षसाकडे पहात असा आणि त्याच्यावर अनेकप्रकारे देखरेख ठेवा ! तुम्ही जागृत रहा आणि आम्हास पीडा करणाऱ्या राक्षसादिकांवर तुमचें तें प्रखर वज्रायुध फेका ! (७-१०४-२५).

सातवें मंडल समाप्त





मंडल आठवें

रत्न ३०३ वें

प्रगाथ काण्व-ऋषि, इन्द्र-देवता, प्रगाथ-छंद
मा चिंद्रन्यद्वि शैसतु सखायो मा रिपिष्यत ।
इन्द्रमितस्तोता वृषणं सर्चा सु । मुहुंरुक्था च संसत ॥

॥ ८-१-१ ॥

रत्न ३०४ वें

मेधातिथि काण्व-ऋषि, इन्द्र-देवता, प्रतिष्ठा-छंद
इच्छन्ति देवाः सुन्वने न स्वप्नाय स्पृहयन्ति ।
यन्ति प्रमादमतेन्द्राः ॥ ८-२-१८ ॥

श्री. वि (अग्नि) प्रातरनुषाङ्ग

मराठी अर्थ

रत्न ३०३ वें

अहो मित्रहो ! इंद्र देवाच्या स्तोत्राशिवाय अन्य स्तोत्र गाऊ नका.
आणि गाऊन ब्यर्थ शिणू नका । सोम मिळून तयार झाला म्हणजे त्या
मनोरथपूरक इंद्र देवाचेच तुम्ही सर्व मिळून स्तवन करा ! (८-१-१).

रत्न ३०४ वें

देव हे सोम अर्पण करणारांनी इच्छा करतात, त्याच्या शोपेची
इच्छा करित नाहीत. म्हणूनच सदैव जागरूक असणारे हे अत्यंत मद्रकर
थसा सोमरस प्राप्त करून घेतात. (८-२-१८).

रत्न ३०५ वै

मेघतिथि काण्व-ऋषि, इन्द्र-देवता, प्रगाय-छंद.
 भुवाम ते सुमती वाजिनो वयं मा नः स्तरभिर्मातये ।
 अस्माञ्चित्राभिरवतादाभिष्टिभिरा नः सुन्नेषु यामय ॥ ८-३-२ ॥

रत्न ३०६ वै

घास काण्व-ऋषि, अग्नि-देवता, गायत्री-छंद
 त्वर्मज्ञे व्रतश असि देव आ मत्येष्व्वा ।
 त्वं यज्ञेष्वीड्यः ॥ ८-११-१ ॥

श्री. वि. (अग्नि) प्रतिरनुवाक. स्मा. वि. व्रतलोपायं आज्यहोम.

रत्न ३०६ (अ)

घास काण्व-ऋषि, अग्नि-देवता, वर्धमान-छंद
 त्वमसि प्रशस्यो विदथेषु सहन्त्य ।
 अग्ने रथीरं च्वराणाम् ॥ ८-११-२ ॥

रत्न ३०६ (ब)

घास काण्व-ऋषि, अग्नि-देवता, प्रतिष्ठा-छंद
 स त्वमस्मदप द्विषो युयोधि जातवेदः ।
 अदेवीग्ने अरातीः ॥ ८-११-३ ॥
 अन्ति चित्सन्तमहं यज्ञं मर्तस्य रिषोः ।
 नोप वेपि जातवेदः ॥ ८-११-४ ॥
 मर्ता अमर्तस्य ते भूरि नाम मनामहे ।
 विप्रासो जातवेदसः ॥ ८-११-५ ॥
 विप्रं विप्रासोऽवसे देवं मर्तास ऊतये ।
 अग्निं गीर्भिह्वामहे ॥ ८-११-६ ॥

रत्न ३०५ वें

हे इंद्र देवा ! हविष्मान् असे आग्नी तुझ्या मुपसन्न मर्जीत राहूं असें घडो ! शत्रूचा पक्ष घेऊन तूं आम्हांस चिरदंडं नकोस ! तुझ्या अमीष्ट व विविध सरक्षण-शक्तीनिशी तूं आमचें रक्षण कर ! आणि आम्हांस सर्वद सुखी राव ! (८-३-२).

रत्न ३०६ वें

हे अग्ने ! तू सत्कर्मचें रक्षण करणारा आहेस, म्हणून यज्ञकर्मात तू स्तवनाई झाला आहेस. (८-११-१).

रत्न ३०६ (अ) वें

हे शत्रूचा पराभव करणाऱ्या अग्ने ! तू आमच्या यज्ञमढ्यांत प्रशसनीय आहेस, आणि यज्ञकार्याचा नेता आहेस. (८-११-२).

रत्न ३०६ (ब) वें

हे जातवेद अग्ने ! आमचा जे द्वेष करणार आहेत, त्यांना तू दूर-अति दूर-पिटाळून लाव ! तसेच जे देवनिदक व आमचे शत्रु आहेत, त्यांनाहि आमच्यापासून दूर ठेव ! (८-११-३). हे सर्वश अग्ने ! आमचा जो शत्रु आहे तो तुझ्या कितीहि जवळ असला तरी त्याच्या यशाचा तू स्वीकार करू इच्छित नाहीस (८-११-४). आग्नी मर्त्यजन अमर अशा तुझ्या श्रेष्ठ नामाचें सुकीर्तन करीत आहे. कारण, हे देवा ! तू शहाणा व सर्वश आहेस ! (८-११-५). शानी असे आग्नी शानी अशा अग्निदेवास हवीनें तुम करण्यास व आमचें रक्षण करण्यास स्तोत्र म्हणून येथें बोलावीत आहों. (८-११-६).

रत्न ३०७ वें

गोपूस्त्वयश्चमूक्तिर्ना काश्वायनी-ऋषि, इन्द्र-देवता, गायत्री-छंद

यदिन्द्राह यथा त्वमीशीय वस्व एव इत् ।

स्तोता मे गोपखा स्यात् ॥ ८-१४-१ ॥

श्री. वि. (महामत) निष्केवत्यशय.

शिक्षेयमस्मै द्वित्सेय शर्चीरते मनीषिणे ।

यदहं गोपतिः स्याम् ॥ ८-१४-२ ॥

धेनुष्टे इन्द्र सुवृता यजमानाय सुवृते ।

गामर्षं पिप्युषीं दुहे ॥ ८-१४-३ ॥

न ते वर्तास्त्रि राधसु इन्द्रे देवो न मर्त्यः ।

यद्विस्संसि स्तुतो मघम् ॥ ८-१४-४ ॥

यज्ञ इन्द्रमवर्धयद् यद्भूमि व्यवर्तयत् ।

चक्राण ओपशं दिवि ॥ ८-१४-५ ॥

अपा फेनेन नमुचेः शिर इन्द्रोदवर्तयः ।

विधा यदजपः स्पृधं ॥ ८-१४-१३ ॥

मायाभिर्हरिसृप्तत इन्द्र चामारुर्हक्षतः ।

अव दस्यैरधूनुयाः ॥ ८-१४-१४ ॥

असुन्नाभिन्द्र संसदं विरूचीं व्यनाशयः ।

सोमपा उत्तरो भवेन् ॥ ८-१४-१५ ॥

रत्न ३०८ वें

हरिम्बिठि काण्वऋषि-अग्निमूर्यानिह-देवता, उष्णिक्-छंद

शमग्निरग्निभिः कर्च्छे नस्तपतु सूर्यैः ।

शं वातो त्वात्वरपा अप स्त्रिधः ॥ ८-१८-९ ॥

रमा. वि. शनेश्वर आवाहन.

रत्न ३०७ वें

हे इंद्रा ! जसा तूं संवतीचा एरुटाच अधिकारी आहेस तसाच मीहि जर झालों तर माझी स्तुति करणारा भक्त खात्रीनें गार्हव्येलांनीं संपन्न होईलच. (८-१४-१). हे शक्तिमान् इंद्रा ! मी जर तुझ्या प्रसादानें गोवन-संपन्न झालों तर माझ्याकरिता स्तुति करणाऱ्या स्तोत्राला मी घन देऊं इच्छीन. इतकेंच काय, देऊनहि टाकीन (८-१४-२) हे इंद्रा ! स्तोत्राचा उत्कर्ष करणारी तुझी स्तुतिरूप धेनु भक्ताला गथाश्वादि सर्वे अभिलषित संपत्ति देण्यास समर्थ आहे (८-१४-३). स्तुतीनें सुप्रसन्न झालेला तूं भक्ताला जेव्हा घन देऊ इच्छितोस, तेव्हा त्यास अडवळा करणारा असा देवात कोणी नाहीं आणि मनुष्यात तर नाहींच नाहीं ! (८-१४-४). यज्ञ इंद्राला सरर्षेन करतो, तो इंद्र आकाशात राहून, आपलें सामर्थ्य मेघरूपानें प्रगट करीत पृथ्वीला सुपीक करतो. (८-१४-५). हे इंद्र देवा ! ज्या वेळीं तूं सूर्य शत्रुसैन्याचा धुव्वा उडवून दिवास, तेव्हां त्या नमुचि राक्षसांचे मन्मथ तूं पाण्याच्या फेसानें तोडून ते मरळ आकाशांत उडवून दिलेस ! (८-१४-१२). तमेंच आपल्या कपट कृत्यानीं सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या आणि स्वर्गावर चढाई करू पाहणाऱ्या दुष्ट दस्यूना तूं खालीं लादून दिलेस (८-१४-१४). हे देवा ! मोमपान करून बलसंपन्न होवताता तुला सोम अर्घ्य न करणाऱ्या व इतक्यात भटकणाऱ्या दुष्ट लोकांचे नाडे तूं पाग नष्ट करून टाकलेस (८-१४-१५).

रत्न ३०८ वें

अग्नि देव आपल्या अशभूत गार्हपत्यादि अग्निमयेत आम्हांस सुख देवो ! सूर्य आम्हांस सुखकारक रीतीनें उष्णता देणारा होवो ! तो निष्पाप वायु झाला तरी आम्हांस धेम होईल अशा वेतानें घाहो ! आणि हे सर्व अग्न्यादि देव आमच्या शत्रूंचा नाश करोत ! (८-१८-९).

हे आदित्य हो ! तुम्ही आमचे रोग दूर करा ! शत्रूंना पिटाळून लावा ! आमचे बार्डट इच्छिणाऱ्यांना नष्ट करा ! आणि आम्हांस सर्व पापापासून मुक्त करा ! (८-१८-१०). हे आदित्य हो ! हिंसकाना आम्हांपासून दूर करा ! आमच्यांतील दुर्युद्धि काढून न्या ! हे सर्वज हो ! आमचे जे शत्रु आहेत, त्यांना लांब ठेवा ! (८-१८-११). हे अत्यंत उदार आदित्य हो ! जे पातक्याला देखील त्याच्या पापापासून मुक्त करू शकते, असें मुख तुम्ही आम्हांस द्या ! (८-१८-१२). जो कोणी राक्षसबुद्धीने आमचा घात करू पाहतो, तो दुष्ट मानव आपल्या स्वतःच्या कर्मानेच नारा पावो ! तो दुर्जन दुःस्वांत पडून त्यांतच त्याचा अंत होवो ! (८-१८-१३) जो आमच्याविषयी दुष्टबुद्धि धारण करतो व दुष्टापी घोरणाने वागू पाहतो, त्या दुष्ट दुर्जनाला त्याचेच पातक त्याऊन टाको ! (८-१८-१४). अहो देव हो ! तुम्ही परिपक्वजानी आहांत. म्हणून आम्हा मनुष्यात कपटी कोण आणि निष्कपटी कोण हे तुम्ही आपल्या मनात सहज ओळखू शकता. (८-१८-१५).

हविर्भाग अर्पून वृत्त केलेला अग्निदेव आम्हांस कल्याणप्रद होवो ! हे शोभनघन अग्ने ! दान आम्हांस कल्याणप्रद होवो ! यज्ञ आम्हांस कल्याणप्रद होवो ! त्याचप्रमाणे आमचीं स्तोत्रेहि आम्हांस कल्याणप्रद होवोत ! (८-१९-१९). हे बलपुत्रा ! धृताहुति अर्पण केलेल्या आणि अनुकूल तेज असलेल्या अग्निदेवा ! मर्त्य असा मी जेव्हा उपासनाद्वारा तुझ्या स्वरूपाला प्राप्त होईन, तेव्हा मी तुझ्याप्रमाणेच खात्रीने अमर होईनच होईन ! (८-१९-२५).

रत्न ३११ वें

हे ऋत्विज हो ! स्तोत्राचा नाश न करणारा, इतकेंच नग्न, तर स्तुति-
प्रिय व तेजस्वी अशा त्या इंद्रदेवाप्रीत्यर्थ घृताहूनदि रुचिकर व मधाहूनदि
मधुर अशी स्तुति करा ! (८-२४-२०).

रत्न ३१२ वें

देव जशी इच्छा करतात तसेच होतें. ती त्याची इच्छा कोणीहि
भंग करूं शकत नाहीं. देव एखाद्या मनुष्याचा इच्छा करतील तर तो कदा
कंजूप असला तरी त्यांना हविप्रदान करण्यास प्रवृत्त होतो. (८-२८-४).

रत्न ३१३ वें

देव हो ! तुम्हांमध्ये कोणी बालकहि नाही आणि कोणी कुमारहि नाहीं.
तुम्हीं सर्व सारथ्येच नित्य तक्षण आहा. (८-३०-१).

रत्न ३१४ वें

जो यज्ञ करतो तो हविस्पन्न होण्याना पुन. अर्भाष्टप्राप्त्यर्थ देवाना हविप्र-
दान करतो. त्याचप्रमाणे तोच पुढे सोमगृहहि तयार करतो आणि पशुपुरोडा-
शादि हविरन्नहि शिजवितो. असा हा यज्ञमान इंद्राच्या स्तोत्राची पुनः पुनः
इच्छा करित असतो. (८-३१-१). जो देवभक्त इंद्राप्रीत्यर्थ पुरोडाश
व आशिर (दृग्धमिधित सोम) अर्पण करतो त्या देवभक्ताला तो
सर्वसमर्थ इंद्र सर्वे अरिहापायून रक्षण करतो. (८-३१-२).
त्या देवोपासकाच्या देवप्रेरित व तेजस्वी रथ यज्ञरूपाने त्याच्याकडे येतो.
त्यायोगे तो शत्रूंनी निर्माण केलेलीं सर्व सकटे विलयास नेतो, आणि
आपण स्वतः पुत्र-घनादिकांनीं सर्वधन पावतो (८-३१-३). सवत्स,
घर सोडून न जाणारी, भरपूर दूध देणारी अशी गाय व त्याबरोबरच
मुमधुर व पुष्टिकर अन्न हीं या देव-भक्ताच्या घरीं देवांकडून नित्य पुरविलीं
जातात. (८-३१-४).

रत्न ३१४ (अ) वै

मनुर्वेवस्तव-ऋषि, दंपती-देवता, गायत्री-छंद-
या दम्पती समनसा सुनत आ च धारतः ।
देवासो नित्ययाशिरां ॥ ८-३१-५ ॥

श्री वि. दंपत्याशिवांद-

रत्न ३१४ (ब) वै

मनुर्वेवस्तव-ऋषि, दम्पत्याशिप-देवता, गायत्री-छंद
प्रति प्राशव्यां इतः सम्यञ्चा बर्हिरीशाते ।
न ता वाजेषु वायतः ॥ ८-३१-६ ॥
न देवानामपि हुतः सुनति न जुगुक्षतः ।
श्रवो बृहद् विवामन ॥ ८-३१-७ ॥
पुत्रिणा ना कुमारिणा विश्वमायुर्व्यश्रुनः ।
उभा हिरण्य-पेशसा ॥ ८-३१-८ ॥

रत्न ३१५ वै

मनुर्वेवस्वत-ऋषि, दंपती-देवता, अनुष्टुप्-छंद
धीतिहोत्रा कृनद्वसू दशस्यन्तामृताय कम् ।
समूधो रोमशं हतो देवेषु कृणुतो दुवः ॥ ८-३१-९ ॥

रत्न ३१६ वै

मनुर्वेवस्वत-ऋषि, दंपत्याशिप-देवता, चादतिषुत्-छंद
आ शर्म पर्वतानां वृणीमहे नदीनाम् ।
आ विष्णोः सचाभुवः ॥ ८-३१-१० ॥
श्री. वि. दंपती आशिवांद
एतु पुरा रयिर्भगः स्वस्ति सर्वधार्तमः ।
उरुरर्था स्वस्तये ॥ ८-३१-११ ॥

रत्न ३१४ (अ) वें

हे देवहो ! जे देवकार्यांत समान विचाराचे असे जायापती सोमरस तयार करतात, व तो रस दशापवित्रानून गाळून दृषात मिसळतात. (८-३१-५).

रत्न ३१४ (ब) वें

त्यांना हितकारक अन्न लाभतें, ते चांगले यज्ञ करतात. आणि म्हणून अशा दपतीला अन्नाचा केव्हाहि तुटवडा पडत नाहीं. (८-३१-६). हीं नवरा-वायको देवार्शा ठरवाजी करीत नाहींत किंवा त्यांच्याभिपर्याची आपलीं पूज्यबुद्धि लजवून ठेवीत नाहींत. देवहो ! पुष्कळ हविरत्नानें तीं तुमची परिचर्या करतात. (८-३१-७) घरात पुत्र व कुमार यांनीं युक्त होऊन आणि विविध सुवर्णालकारानीं मंडित होऊन तीं उमयतां सर्व आयुष्य धनपुत्रादिकासमवेत उत्तम रीतीनें सुखात पालवितात. (८-३१-८).

रत्न ३१५ वें

यज्ञप्रिय, हवि अर्पण करणारं, धन देणारे हे जायापती वशवृद्धीसाठीं म्हणून रतिविलास करतात आणि देवाची यथाकाल सेवाहि पण करतात. (८-३१-९).

रत्न ३१६ वें

पर्वतांचें, नद्यांचें, देवासमवेत असणाऱ्या विष्णूचें जें सुख, त्याची आम्ही इच्छा करीत आहों. (८-३१-१०). घनदाता पूषा व सर्वांधार भगदेव आमच्या कल्याणाकरितां आमच्याकडे येवो ! नंतर मार्ग-रक्षक पूषादेव येथें आल्यावर हा विस्तीर्ण मार्ग आम्हांस कल्याणकारक होईल, असें घडो ! (८-३१-११).

अरमतिरनर्वणो विश्वो देवस्य मर्नसा ।

आदित्यार्नामनेह इत् ॥ ८-३१-१२ ॥

यथा नो मित्रो अर्यमा वरुणः सन्ति गोपाः ।

सगा ऋतस्य पन्थाः ॥ ८-३१-१३ ॥

रत्न ३१७ वै

मनुर्वेवस्वत-ऋषि, दम्पत्याक्षिप-देवता, अनुष्टुप्-छंद.

अग्निं वः पुष्यं गिरा देवभीळिं वसूनाम् ।

सपर्यन्तः पुरुप्रिथं मित्रं क्षेत्रसार्धसम् ॥ ८-३१-१४ ॥

श्री. वि. दंपती आशिवांद.

रत्न ३१८ वै

मनुर्वेवस्वत-ऋषि, दम्पत्याक्षिप-देवता, पंक्ति-छंद.

मक्षू देवर्वतो रयः शूरो वा पृसु कासु चित् ।

देवानां य इन्मनो यजमान इयक्षत्यभीदयज्वनो भुवत् ॥

॥ ८-३१-१५ ॥

श्री. वि. दंपती आशिवांद.

न यजमान रिप्पसि न सुन्वान न देवयो ।

देवानां य इन्मनो यजमान इयक्षत्यभीदयज्वनो भुवत् ॥

॥ ८-३१-१६ ॥

नकिष्टं कर्मणा नशन्न प्र योपन्न योपति ।

देवानां य इन्मनो यजमान इयक्षत्यभीदयज्वनो भुवत् ॥

॥ ८-३१-१७ ॥

असदत्रं सुवीर्येभुत लदाश्चद्व्यम् ।

देवानां य इन्मनो यजमान इयक्षत्यभीदयज्वनो भुवत् ॥

॥ ८-३१-१८ ॥

शशुफडे न जाणाऱ्या पृषादेवाची सर्व रतोत्तजन मुक्तकंडानें स्तुति करतात. अदितिपुत्रांना उद्देशून दिलेलें दान खरोखर निष्पापच असतें. (८-३१-१२). मित्र, अर्यमा व वरुण हे आमचे ज्या मार्गानें रक्षक करणारे होतील असे ते यज्ञाचे मार्ग त्यांना सुगम होवोत ! (८-३१-१३).

रत्न ३१७ वें

अहो देवहो ! तुमचा जो मुण्यांतला मुख्य अग्नि देव आहे, त्याचें आग्नी घनप्राप्त्यर्थं स्तोत्र गाऊन स्तवन करितों. तो देव पुष्कळ लोकांना अमीष्ट पुरवून संतुष्ट करणारा आणि मित्राप्रमाणें यज्ञांत सहाय्य करणारा आहे. (८-३१-१४).

रत्न ३१८ वें

शूर वीर हा जसा शत्रुसैन्यांत धूमघडाक्यानें शिरतो, तद्वत् देवभक्ताचा रथ झाला तरी कसल्याहि कडीण मार्गातून सहज जाऊं शकतो. जो मनः-पूर्वक देवाचें भजनपूजन करूं इच्छितो, तो देव न मानणाऱ्या नास्तिकाचा पुरा वीमोड करू शकतो. (८-३१-१५). हे यज्ञकर्त्या यजमाना ! तुझा नाश होणार नाही ! सोम अर्पण करणाऱ्या देवोपासका ! तुझाहि नाश होणार नाही ! त्याप्रमाणें हे देवसेवेच्छुभक्ता ! तुझाहि पण नाश होणार नाही ! तर तुम्हां सर्वांचा पुत्रपौत्रादि सततीर्नी उत्कर्षच होईल ! जो देवाची उपासना करतो तो देवपूजा न करणाऱ्या नास्तिकाचा अखेर पाडावच करतो. (८-३१-१६). जे लोक देवांचें मनःपूर्वक यजनपूजन करतात, त्यांचा नाश करण्यास कोणीहि समर्थ नाही. तो देवभक्त आपल्या स्थानापासून केव्हाहि चळत नाही ! तो अयजनशील अशा नास्तिकाचा पराभव करण्यास पूर्ण समर्थ होतो ! (८-३१-१७). जो भक्त देवांची मनःपूर्वक उपासना करूं इच्छितो त्याला पराक्रमी पुत्र होतात. त्यालाच वेगवान् घोडे लाभतात आणि संपत्तिहि लाभते ! आणि तोच देवांप्रीत्यर्थ यज्ञ न करणाऱ्या पाखंडाला अखेर चिरडून टाकण्यास समर्थ होतो ! (८-३१-१८).

रत्न ३१९ वै

मेध्यातिथि काण्व-ऋषि, इन्द्र-देवता, गायत्री-छंद.
 इन्द्रश्चिद् घा तदब्रवीत् स्त्रिया अशास्यं मनः ।
 उतो अह कर्तुं रघुम् ॥ ८-३३-१७ ॥

रत्न ३२० वै

नामाक काण्व-ऋषि, इन्द्राग्नी देवता, महापंक्ति-छंद.
 यदिन्द्राग्नी जना इमे विहर्यन्ते तर्ना गिरा ।
 अस्माकैभिर्नृभिर्वयं सांसद्याम पृतन्यतो वनयाम वनुष्यतो ।
 नभन्तामन्यके संमे ॥ ८-४०-७ ॥

श्री. वि. (महाप्रत) निष्केवल्य शस्त्र.

रत्न ३२१ वै

धिरूप आंगिरस-ऋषि, अग्नि-देवता, गायत्री-छंद.
 समिधामि दुवस्यत घृतैर्चीधयतातिथिम् ।
 आस्मिन् हव्या जुहातन ॥ ८-४४-१ ॥

श्री. वि. (अग्नि). प्रातरनुवाक.

अग्ने स्तोमं जुगस्व मे वर्षस्वानेन मन्मना ।
 प्रति सुक्तानि हर्य नः ॥ ८-४४-२ ॥
 अग्नि द्रुतं पुरो दधे हव्यवाहमुपं ब्रुवे ।
 देवाँ आ सोदयादिह ॥ ८-४४-३ ॥

स्मत्. वि. अग्नि-आवाहन. अग्निपूजन.

उत्ते बहन्तो अर्चयः समिधानस्य दीदिवः ।
 अग्ने शुक्रास ईरते ॥ ८-४४-४ ॥
 तप त्वा जुहोत्रं मम घृताचीर्षिन्तु हर्यत ।
 अग्ने हव्या जुगस्व नः ॥ ८-४४-५ ॥

रत्न ३१९ वें

इन्द्र म्हणाला—स्त्रीचें मन ताच्यांत ठेवणें हें पुरुषाला अत्यंत कठीण आहे। याचें कारण असें कीं, तिची बुद्धि अगदीं अवर आहे। (८-३३-१७)।

रत्न ३२० वें

जे भक्त इंद्राप्रीला स्तुति करून व धन अर्पण करून पाचारण करतात, त्या भक्तांमध्ये आम्ही भक्त असे आहों कीं जे आमच्याशीं शत्रुत्वाने वागतात त्यांना आम्ही आमच्या सैन्याच्या सहायानें पार फिरवून टाकूं ! आणि जे आमच्याशीं मित्रभावानें वागूं इच्छितात त्यांच्याशीं आम्हीहि पण मित्रप्रेमानेंच वागूं ! सर्व शत्रु अप्रीकडून ठार मारले जावेत ! (८-४०-७)।

रत्न ३२१ वें

हे ऋत्विजहो ! अतिथीप्रमाणें प्रिय असलेल्या, अग्नि-देवाचें समिधा अर्पून तुम्ही पूजन करा ! तुपानें त्याला प्रज्वलित करा ! आणि त्या प्रदीप्त अर्मांत आहुति द्या ! (८-४४-१)। हे अग्निदेवा ! तू माझे स्तोत्र अंगीकृत कर ! त्या स्तोत्रानें तूं प्रज्वलित हो. आणि आमच्या मूक्तांची इच्छा कर ! (८-४४-२)। हवि वाहून नेणारा व देवाचा दूत असा जो अग्नि-देव, त्या अग्नि देवाला मीं अप्रभार्गी स्थापन केला आहे. मीं त्याचें स्तोत्र गायन करीत आहे. तर तो देवांना येथें यज्ञशालें आणून वसवो ! (८-४४-३)। हे प्रदीप्त अग्ने ! तुझ्या पेटलेल्या प्रगल्भ नि प्रज्वल ज्वाला वर आकाशांत चढवात. (८-४४-४)। हे सुंदर अग्ने ! मांसी घृताची (पळी) व खुन् (पळी) तुझ्याकडेच येती आहे. आमचीं हविर्द्रव्यें, हे देवा ! तूं सेवन कर ! (८-४४-५)।

अग्निर्मूर्धा दिवः ककुत् पतिः पृथिव्या अयम् ।

अपां रेतोसि जिन्वति ॥ ८-४४-१६ ॥

श्री. वि. (अग्नि) प्रातरनुवाक स्मा. वि. शांतिपाठ, मंगलग्रहजर.

उदग्ने शुचयस्तर्ष शक्रा भ्राजन्त ईरते ।

तव ज्योतीष्यर्चयः ॥ ८-४४-१७ ॥

ईशिषे वार्यस्य हि दात्रस्याग्ने स्वर्पतिः ।

स्तोता स्यां तव शर्मेणि ॥ ८-४४-१८ ॥

त्वामग्ने मनीषिणस्त्वा हिन्वन्ति चित्तिभिः ।

त्वा धर्धन्तु नो गिरः ॥ ८-४४-१९ ॥

अदन्धस्य स्वधावतो द्रुतस्य रेभतः सदा ।

अग्नेः सह्यं वृणीमहे ॥ ८-४४-२० ॥

अग्निः शुचिप्रततमः शुचिर्विप्रः शुचिः कविः ।

शुचीं रोचत आहुतः ॥ ८-४४-२१ ॥

पुराग्नें दुरितेभ्यः पुरा मृधेभ्यः कवे ।

प्र ण आर्युर्वसो तिर ॥ ८-४४-२० ॥

रत्न ३२२ वै

प्रगाय धीर काण्य-ऋषि, सोम-देवता, त्रिष्टुप्-छन्द.

अपाम सोमममृता अमृमागन्म ज्योतिरविदाम देवान् ।

किं नूनमस्मान् कृणवदरानिः किमु धूर्तिरमृत मार्यस्य ॥

॥ ८-४८-३ ॥

श्री. वि. (अग्नि) आत्माभिमतान्.

शं नो भव हृद आ पीत इन्दो पितेव सोम सूनवे सुशेवः ।

सखेव सह्य उरुशंस धीरः प्र ण आर्युर्जीवसे सोम तारीः ॥

॥ ८-४८-४ ॥

देवांमध्ये श्रेष्ठ, तुलोकाचे शिखर, आणि पृथ्वीचा पालक असा हा अग्निदेव सर्व स्यावरजंगम सृष्टीला संतुष्ट करतो. (८-४४-१६). हे अग्ने ! तुझ्या निर्मल, शुभ्रवर्ण, देदीप्यमान ज्वाला तुझे तेज संवर्धन करतात. (८-४४-१७). हे अग्ने ! स्वर्गाचा स्वामी असा तू मत्काल देण्यास योग्य असा श्रेष्ठ संपत्तीचा मालक आहेस. म्हणून सुख-प्राप्त्यर्थे मी तुझा भक्त झालों आहे. (८-४४-१८). हे अग्ने ! विद्वान् स्तोत्रजन तुझे गोड स्तोत्र गातात. यशकर्म करून तुला प्रसन्न करतात. आमचे स्तवन तुला प्रवर्धन करो ! (८-४४-१९). हे अग्ने ! अखंडित, बलवान्, देवांचा दूत, आणि देवांचा स्तोता असा जो तू त्या तुझे आम्ही नेहमी सख्य इच्छितों. (८-४४-२०). अग्निदेव हा अत्यंत शुद्धकर्म करणारा असून, तसाच तो पवित्र, प्रतिभावान्, निर्मल व दूरदर्शी असा आहे. त्यास आहुति दिली म्हणजे तो सुप्रकाशमान होतो. (८-४४-२१). हे भगवता ! हे विश्व-न्यायका ! संकटे व शत्रु आम्हावर घाला घालावयाच्या पूर्वीच तू आमचे आयुष्य रूढ करून ते वाढीव ! (८-४४-३०).

रत्न ३२२ वे

हे अमृत सोमा ! आम्ही तुझे पान करू आणि पान करून अमर होऊ ! स्वर्गाला जाऊ आणि देवांना पाहू ! मग आमचा शत्रु आमचे काय करणार आहे ? हे अमर देवा ! मजसारख्या मानव भक्तांचे दुष्ट मनुष्य काय करणार आहे ? (८-४८-३). हे सोमा ! पिता पुत्राला किंवा मित्र मित्राला जसा सुखदायक असतो त्याप्रमाणे मी प्यालेला हा सोमरस माझ्या हृदयाला आनंदकारो होवो ! हे बहुकीर्तिमान् देवा ! तू बुद्धिमान् आहेस ! आम्ही दीर्घकाल जगावे यासाठी तू आमचे आयुष्य वृद्धिंगत कर ! (८-४८-४).

रत्न ३२३ वै

प्रगाथ घौर काण्व-ऋषि, सोम-देवता, जगती-छंद.

इमे मां पीता यशसं उरुष्यत्रो रथं न गावः समनाहृ पर्वसु ।
ते मां रक्षन्तु विससंध्रिवाद्भुत मां सामाघवयन्निवन्दवः ॥

॥ ८-४८-५ ॥

रत्न ३२४ वै

प्रगाथ घौर काण्व-ऋषि, सोम-देवता, त्रिष्टुप-छंद.

त्वं सोम पितृभिः संविदानोऽनु घावोपृथिवी आ ततन्य ।
तस्मै त इन्द्रो हविषा विधेम वयं स्याम पतयो रयीणाम् ॥

॥ ८-४८-१३ ॥

श्री. वि. (चातुर्मास्य) महापितृपञ्च याज्या.

आतांरो देवा अधि वोचना नो मा नो निद्रा ईशत मोत जल्पिः ।
वयं सोमस्य विश्वहं प्रियासः सुवीरांसो विदधमा वदेम ॥

॥ ८-४८-१४ ॥

त्वं नः सोम विश्वतो वयोधास्त्वं स्वर्विदा विंशा नृचक्षाः ।

त्वं न इन्द्र ऊतिभिः सजोषाः पाहि पधाताद्भुत वा पुरस्तात् ॥

॥ ८-४८-१५ ॥

रत्न ३२५ वै

भर्ग प्रगाथ-ऋषि, इन्द्र-देवता, प्रगाथ-छंद.

अविप्रो वा यदविधद्विप्रो वेन्द्र ते वर्यः ।

स प्र ममन्दत् त्वाया शंतक्रतो प्राचीमन्यो अहंसन ॥

॥ ८-६१-९ ॥

श्री. वि. (अग्नि) प्रवर्ग्यं.

रत्न ३२३ वें

हा प्यालेला सोम यशस्कर व पापमोचक आहे. बैल जसे रचाला ओढण्यासाठी म्हणून अग्रभागी जुंपले जातात, तद्वत् मी प्यालेला हा सोम माझे शरीर उत्तेजित करो ! तो माझे चारित्र्य रक्षण करो ! आणि रोगपीडादिकांपासून बचाव करो ! (८-४८-५).

रत्न ३२४ वें

हे सोमा ! आमच्या पितरांबरोबर जाणारा तू जाकाश व पृथ्वी यांना क्रमाने विस्तार करणारा आहेस. आम्ही तुझे इविर्मागाने पूजन करितो. तर, हे देवा ! आम्ही विपुल संपत्तीचे मालक होऊ, असे कर ! (८-४८-१३). हे भक्तरक्षक देव हो ! आम्हांस उपदेशाच्या गोष्टी सांगा ! झोंपेचा आमच्यावर अभ्रमल चालणार नाही असे करा ! निंदक आमची निंदा करणार नाही, असे घडो ! नेहमी आम्ही सोमदेवाच्या मुप्रसन्न मज्जीत रहावे ! शूर वीरांनी युक्त असावे ! आणि देवांचे संकीर्तन करणारे व्हावे ! (८-४८-१४). हे सोमदेवा ! तू आम्हांला सर्व बाजूंनी अन्न प्राप्त करून दे ! स्वर्ग जाणणारा व मनुष्यमात्रावर नजर ठेवणारा, असा तू आता आमच्या उदरांत प्रवेश कर ! हे इंदो, आमच्यावर प्रसन्न होऊन, तू आपल्या संरक्षण-शक्तीनिशी पुढून व मागून आमचे सर्व बाजूंनी रक्षण कर ! (८-४८-१५).

रत्न ३२५ वें

शानी असो वा अशानी असो, हे इंद्र देवा ! कोणीदि तुझे स्तवन केले तरी हे शतक्रतो ! हे अप्रतिहतकोषा ! हे संप्रामाभिमानी देवा ! तुझ्या नामसंकीर्तनाने त्याला आनंद हा झालाच पाहिजे. (८-६१-९).

हे इंद्र-देवा । जिकडून जिकडून आम्हांस भयप्रसंग उद्भवेळ तिकडून तिकडून आम्हांस भयरहित कर ! हे उदार देवा ! तूं आपल्या रक्षकगणांच्या सहाय्यानें आम्हांस निर्भय करण्यास समर्थ आहेस, जे आमचा द्वेष करणारे व हिंसा करणारे असे दुष्ट दुर्जन आहेत, त्यांचें तूं पार निर्दालन करून टाक ! (८-६१-१३). हे घनस्वामिन् ! विधिपूर्वक यजन करणाऱ्या भक्त-जनांच्या संपत्तीची व घरादाराची तूं भरभराट करणारा आहेस, हे घनवंता ! हे स्तुतिप्रिय इंद्रदेवा ! तुला आम्हीं गोड सोमरस तयार करून प्रेमानें हांक मारोत आहों ! (८-६१-१४). हा धृतराष्ट्रा इंद्र देव सर्वज्ञ व सर्वश्रेष्ठ असून, तो आमचें व आमच्या पुत्रादिकांचें आमच्या शत्रूंपासून रक्षण करो ! त्याचप्रमाणें मागून व पुढूनहि आमचें रक्षण करो ! (८-६१-१५). हे इंद्र-देवा ! तूं आमचें पश्चिमेकडून, पूर्वेकडून तसेंच उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून-अर्थात् सर्व बाजूनीं-रक्षण कर ! तसेंच दैवी आपासि आमच्यापासून दूर कर ! आणि राक्षसादिकांच्या घातकी शस्त्रांलांपासूनहि आमचा बचाव कर ! (८-६१-१६).

रत्न ३२६ वें

हे इंद्रदेवा ! आज तर आज, उद्यां तर उद्यां आणि परवां म्हणशील तर परवां तूं आमचें रक्षण कर ! तुझे जे आम्हीं स्तोतृजन आहों, त्या सर्वांचेहि, हे सग्ननपालका ! तूं दिवशा काय, रात्री काय, सदा सर्वकाळ रक्षण करावेंस (८-६१-१७).

रत्न ३२७ वें

हा इंद्र-देव विजयशाली, मोठा शूर, ऐश्वर्यवान् आणि तसाच पराक्रम गाजविण्यास उत्तेजन देणारा आहे. हे अनंतवीर्या ! वज्र धारण करणारे तुझे ते दोन्ही हात भक्तजनांचे मनोरथ तृप्त करण्यास पूर्ण समर्थ आहेत. (८-६१-१८).

(३४६)

रत्न ३२८ वै

प्रभाष काण्व-कवि, देव-देवता, विष्णु-संद.

अस्मै रुद्रा मेदना पर्वतासौ वृत्रहोये मर्दूती सुजोषाः ।
यः संसृते एतन्ने भाविं पञ्च इंद्रोयेष्टा अस्मो अंग्नु देवाः ॥

॥ ८-६३-१२ ॥

इमा. वि. शांतिपाठ, मंत्रपुष्पांशुभि.

रत्न ३२९ वै

पुराणम्भा कविगण कवि, इन्द्र-देवता, वृद्धी-संद.

अन्यत्वं नमो नुदमये ज्ञानमर्देषुगु ।
अत्र हर मर्मा दधुर्वागु पर्वत. मुद्रायु दस्यु पर्वतः ॥

॥ ८-७०-११ ॥

रत्न ३३० वै

कुर्यादी काण्व-कवि, इन्द्र-देवता, गाण्धी-संद.

आ नू मे इन्द्र शुमान्ते चित्रे प्राप्ते सं गृभाय ।
महात्तरी दक्षिणेन ॥ ८-८१-१ ॥

इमा. वि. अष्टाशोपण, विनायक-काण्वक.

रत्न ३३१ वै

विश्वीर्षीगण कवि, इन्द्र-देवता, विदार-संद.

मर्धे त्वा दक्षिर्षे दक्षिणां मर्धे त्वा अर्धे नमर्धुनाम् ।
मर्धे त्वा मर्धनामिन्द्र वेत्तु मर्धे त्वा वृषभे अर्धे गीनाम् ॥

.. . .

रत्न ३२८ वें

आम्हांस मुखविणारे, उदक-वर्षाव करणारे, मेघासारखे असलेले, घुना-सुराचा वध करण्याकरितां पुकारलेल्या लढाईत एकमतानें शुंजणारे असे हे देव असून, शस्त्र व स्तोत्र म्हणणाऱ्या भक्ताकडे घांवून येणारा इंद्र व ते सर्व देव मिळून आमचें सर्व प्रकारें रक्षण करोत ! (८-६३-१२).

रत्न ३२९ वें

हे इंद्रा ! भलताच नेमधर्म करणारा, देवभक्तांना न आवडणारा, देव-पूजा न करणारा अगर देवांवर धडा न ठेवणारा असा जो कोणी पापी, पाखंडी असेल, त्याला तुझा सखा जो पर्वत ऋषि तो स्वर्गावरून खाली लोदून देवो ! इतकेच नव्हे, तर त्या दस्यूला मारण्यासाठीं तो मृत्यूला प्रेरणा करो ! (८-७०-११).

रत्न ३३० वें

हे इंद्रा ! तू महाबाहू आहेस ! आम्हांस देण्यासाठीं प्रशंसनीय, आश्चर्य-कारक व समग्रणीय असें धन तू आपल्या उजव्या हातांत धारण कर ! (८-८१-१).

रत्न ३३१ वें

हे इंद्रा ! यज्ञाई अशा सर्व देवांमध्ये तू अत्यंत भेष्ट आहेस असें मी समजतो. तसेंच जे सामर्थ्यानिं अबिचल मानले जातात त्यांना हलविणाराहि तूच आहेस, असें मी मानतो. तुझे जे हवीनिं पूजन करणारे आहेत त्यांना आत्मज्ञान करून देणारा आणि मनुष्यमात्रांचा मनोरथ पुरविणारा तूच एक आहेस, असें मी समजतो. (८-९६-४).

रत्न ३३२ वै

रेभ काश्यप-ऋषि, इन्द्र-देवता, वृहती-छंद.

न त्वा देवास आशत न मर्त्यासो अद्रिवः ।

विश्वो जातानि शर्वसाभिभूरसि न त्वा देवास आशत ॥

॥ ८-९७-९ ॥

रत्न ३३३ वै

जमदग्नि भागंव-ऋषि, सूर्य-देवता, प्रगाथ-छंद.

बभ्रमहो असि सूर्य वळादित्य महो असि ।

महरतं सतो महिमा पनस्यतेऽद्वा देव महो असि ॥

॥ ८-१०१-११ ॥

स्मा. वि. सूर्योपस्थान. सौरसूक्त.

बट् सूर्य शर्वसा महो असि सत्रा देव महो असि ।

महा देवानामसूर्यः पुरोहितो विभु ज्योतिरदाभ्यम् ॥

॥ ८-१०१-१२ ॥

रत्न ३३४ वै

जमदग्नि-भागंव, गो-देवता, त्रिष्टुप् छंद.

माता रुद्राणां दुहिता वसूनां स्वसादित्यानाममृतस्य नाभिः ।

अ नु वोचं चिकितुषे जनाय मा गामनागामदिति वधिष्ट ॥

॥ ८-१०१-१५ ॥

स्मा. वि. गो-विसर्जन.

रत्न ३३२ वें

हे वज्रवरा ! तुझ्यावर देव सत्ता गाजवूं शकत नाहीत ! मनुष्यांनाहि तें शक्य नाही, तूं मात्र आपल्या उक्कट बलानें सर्व प्राणिमात्र व्यापून राहिला आहेस, आणि म्हणून देवांची देखील तुझवर सत्ता चालूं शकत नाही. (८-९७-९).

रत्न ३३३ वें

हे सूर्य देवा ! खरोखर सर्वश्रेष्ठ आहेस तूं ! हे प्रकाश देणाऱ्या आदित्या ! तू परमघोर आहेस ! श्रेष्ठ व नित्य असा तूं, त्या तुझ्या महिमेची कीर्ति स्तोत्रजन न गातील तर काय करतील ? हे देवा ! खचीत खचीत तूंच तेवढा या सान्या त्रिभुवनांत वीरानें परमश्रेष्ठ आहेस ! (८-१०१-११). हे सूर्यनारायणा ! तुझी ख्याति परमघोर आहे ! सर्व देवामध्ये महिम्यानें तूंच एक अत्यंत घोर आहेस, हें अगदीं सत्य आहे ! हे देवा ! तू असुराचा नाशकर्ता व देवाचा हितोपदेशा आहेस, आणि तुझा तो जो झगझगीत प्रकाश आहे, तो सर्वान्यापी असून अप्रतिहत आहे ! (८-१०१-१२).

रत्न ३३४ वें

गाय ही रुद्रांची माता, घसूची कन्या आणि आदित्यांची भगिनी आदे ! आणि अमृततुल्य दुग्धाची ती निधि आहे ! अतएव मी विचार-वंतांस अशी विनंति करतों कीं, बाबांनो ! अशा निष्पाप व देन्यारहित गार्हाचा वध तुम्ही करूं नका ! (८-१०१-१५).

(३५०)

रत्न ३३५ वै

सोमरि काव्य ऋषि, अग्न्यामरत-देवता, अनुष्टुप्-छंद.

आग्नें याहि मरुत्संखा रुद्रेभिः सोमपीतये ।

सोमर्षा उर्ष सुष्टुति मादयेस्व स्वर्णरे ॥ ८-१०३-१४ ॥

आठवें मंडल समाप्त

रत्न ३३५ वें

हे अग्नि देवा ! तूं मरुतांचा सखा आहेस. रुद्र देवांसह तूं आमच्या यशस्वतांत सोमपानार्थ गृहणून आगमन कर ! आणि या सोमरीचें हें सर्वोत्कृष्ट स्तोत्र ऐकून व सोमप्राशन करून परम संतुष्ट हो ! (८-१०३-१४).

आठवें मंडल समाप्त





नववें मंडल

रत्न ३३६ वें

मधुच्छंद वैश्वामित्र-ऋषि, पवमान सोम-देवता गायत्री-छंद.

स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्व सोम धारया ।

इन्द्राय पार्तवे सुतः ॥ ९-१-१ ॥

श्री. वि. (उपाक्रमं) मंडलादि ग्रहण.

रक्षोहा विश्वर्षणिरभि योनिमयोहतम् ।

दुर्णा सुधस्यमासदत् ॥ ९-१-२ ॥

वरिवोधातमो भव नंहिष्ठो वृत्रहन्तमः ।

परि राधो मघोनाम् ॥ ९-१-३ ॥

मराठी भावार्थ

रत्न ३३६ वें

हे सोमा ! इंद्राला प्यावयासाठी म्हणून तू अत्यंत मधुर व मदजनक अशा धारानी वाहू लाग ! (९-१-१), राक्षसाना ठार मारणारा व सर्व विश्वावर नजर ठेवणारा असा हा सोम मुवर्णालकारमंडित हस्तानी वाटला जात असतां अभिषेक फलकारून स्वस्थानी येऊन बसतो, (९-१-२), हे सोमा ! तूं आम्हांला उदार हस्ताने घन देणारा हो ! श्रेष्ठ दाता हो ! शत्रुहंता हो ! व आम्हांला आमच्या शत्रूंचे धन आणून दे ! (९-१-३),

अ॒भ्यर्षं॑ म॒हानां॑ दे॒वानां॑ वी॒तिम॑न्ध॒सा ।
 अ॒भि वा॑र्ज॒मुत॑ श्र॒वः ॥ ९-१-४ ॥
 त्वा॒मच्छा॑ च॒राम॑सि॒ तदि॑द॒र्यं दि॒वेदि॑वे ।
 इ॒न्द्रो त्वे॑ न॒ आ॒शसः॑ ॥ ९-१-५ ॥
 पु॒नाति॑ ते॒ परि॑स्रु॒तं सो॒मं सूर्य॑स्य॒ दुहि॑ता ।
 वा॒रेण॑ श॒श्वता॑ त॒नां ॥ ९-१-६ ॥
 तमी॑म॒र्षीः स॒मर्ष॑ आ॒ गुभ्ण॑न्ति॒ योर्ष॑णो॒ दश॑ ।
 स्व॒सार॑. पा॒र्यं दि॒वि ॥ ९-१-७ ॥
 तमी॑ हि॒न्वन्त्य॑प्र॒वो ध॑र्मन्ति॒ वाकुरं॑ द॒र्तिम् ।
 त्रि॒धातु॑ वा॒रणं॑ म॒र्धु ॥ ९-१-८ ॥
 अ॒मी इ॒मम॑घ्न्या॒ उत॑ श्री॒णन्ति॑ धे॒नवः॑ शि॒शुम् ।
 सो॒ममि॑न्द्रा॒य पा॑र्त॒वे ॥ ९-१-९ ॥
 अ॒स्येदि॑न्द्रो॒ मदे॑ष्वा॒ विश्वा॑ वृ॒त्राणि॑ जि॒हते॑ ।
 शू॒रो म॒घा च॑ म॒हते॑ ॥ ९-१-१० ॥

रत्न ३३७ वै

गोतम राहुगण-ऋषि, पवमान सोम-देवता, गायत्री-छंद.
 आ॒ प्या॑यस्व॒ समे॑तु॒ ते वि॑श्व॒तः सो॒म वृ॑ष्प्यम् ।
 भ॒वा वा॑र्जस्य॒ संग॑ये ॥ ९-३१-४ ॥

स्मा. वि. पंचगव्य.

रत्न ३३८ वै

अमहीपुरांगिरस-ऋषि, पवमान सोम-देवता, गायत्री-छंद.
 उ॒च्चा॑ ते॒ जा॒तम॑न्ध॒सो दि॒वि य॒द्भूम्या॑ द॒दे ।
 उ॒ग्रं श॑र्म॒ महि॑ श्र॒वः ॥ ९-६१-१० ॥

हे सोमा ! तू श्रेष्ठ देवांच्या यज्ञांत हविरन्नासहित उपस्थित हो ! आणि आम्हांला अन्न व बल दे ! (९-१-४). हे सोमा ! आम्ही तुझी उत्तम प्रकारे परिचर्या करतो, दररोज तुझी सेवा करणे हा आमचा धर्मच आहे, आणि आमच्या आशा-आकांक्षा तुझ्यामध्येंच सर्वस्वी गुंतून राहिल्या आहेत (९-१-५). हे सोमा ! तुझा पाशरणारा मधुर रस सूर्यकन्या श्रद्धा ही विस्तृत व उत्कृष्ट अशा लोकरीच्या पवित्रांतून गाळून तो शुद्ध व निर्मळ करते (९-१-६). यज्ञांतिल मुख्य दिवशी बहिणीप्रमाणे असणाऱ्या दहा स्त्रीरूप अंगुली त्या सोमाचें ग्रहण करतात (९-१-७). त्या या सोमाला घसून सोम कुटावयाच्या टिकार्णी आणून पसरतात, मग त्याला तेणें बरवट्यानें कुटतात; आणि तो मधुर रस द्रोणकलश, आश्वनीय व उपभृत् या तीन पात्रात जाऊन बसतो. (९-१-८). त्या शिशुसम सोमरसाला अदिस्य अशा गाई इन्द्राला पिण्यासाठीं म्हणून आपल्या दुधानें मुसंस्कृत करतात (९-१-९). तो शूर इन्द्र या सोमाच्या मदांतच सर्व शत्रूंना ठार करतो आणि आम्हा उपासकांना त्यांचें द्रव्य छुटून आणून देतो (९-१-१०).

रत्न ३३७ वें

हे सोमा ! तू वायु व उदक यांनीं वृद्धिंगत हो ! सर्व बाजूनीं तुला बलवर्षक वीर्य प्राप्त होवो ! संप्रामांत आम्हांस अन्न मिळवून दे ! (९-३१-४).

रत्न ३३८ वें

हे सोमा ! तुझ्या रसाचें जन्मस्थान फार उच्च आहे, तें स्वर्गांत आहे. तरी पृथ्वीवरील मनुष्याला उत्कृष्ट सुख व मह्यश तो प्राप्त करून देतो. (९-६१-१०).

रत्न ३३९ वें

शत वैखानस-ऋषि, पवमान अग्नि-देवता, गायत्री-छंद.

अग्न आर्यंषि पवस आ सुवोर्जमिषं च नः ।

आरे वाधस्व दुच्छुर्नाम् ॥ ९-६६-१९ ॥

श्री. वि. (आधान) पवमान-अनुवाक्या, (चौक) आग्याहुति.

श्मा. वि. सायं अग्नि-उपस्थान.

अग्निर्ऋषिः पवमानः पार्श्वजन्यः पुरोहितः ।

तमीमहे महागयम् ॥ ९-६६-२० ॥

अग्ने पवस्व स्वपा अस्मे वचैः सुवीर्यम् ।

दधद्रयि मयि पोषम् ॥ ९-६६-२१ ॥

रत्न ३४० वें

जमदग्नि भार्गव-ऋषि, पवमान-सोम, नित्यद्विपदा गायत्री.

पवस्व सोम मन्दयन्निन्द्राय मधुमत्तमः ॥ ९-६७-१६ ॥

असृग्मन्द्रेववीतये वाजयन्तो रथा इव ॥ ९-६७-१७ ॥

ते सुतासो मदिन्तमाः शुक्रा वायुमसृक्षत ॥ ९-६७-१८ ॥

रत्न ३४१ वें

वसिष्ठ मैत्रावरुणि-ऋषि, पवमान-सोम, गायत्री-छंद.

प्राव्यां तुन्नो अभिष्टुतः पवित्रं सोम गच्छसि ।

दधत्तोत्रे सुवीर्यम् ॥ ९-६७-१९ ॥

एव तुन्नो अभिष्टुतः पवित्रमतिं गाहते ।

रक्षोहा वारमव्ययम् ॥ ९-६७-२० ॥

रत्न ३३९ वें

हे पवमान अग्ने ! तूं आमचें जीवित रक्षण करणारा आहेस. अतएव
आम्हांस बळ व अन्न दे ! जेसत्कार्याला विघ्न करणारे असे दुष्टजन आहेत,
त्यांचा दुस्सन्ध फडशा पाड ! (९-६६-१९). पवमान अग्निदेव हा
पंचजनांचा आत्त, सर्वद्रष्टा व यज्ञार्थ अन्नमार्गी स्थापन केला गेलेला असून,
त्या देवाजबळ आग्नी थेट घनाची याचना करतो. (९-६६-२०).
हे सुकर्मन् अग्ने ! तूं आम्हांस सुंदर वीर्यसंपन्न असे तेज व त्याचप्रमाणें
पुत्रपौत्रादि संतति व उत्तम गोधन यांचा लाभ करून दे ! (९-६६-२१).

रत्न ३४० वें

हे सोमा ! तूं अत्यंत मधुर आहेस ! इन्द्र देवाला उत्साह देण्यासाठी
म्हणून तूं इंद्राकरता बाहू लाग. (९-६७-१६). देवांना प्रसन्न कर-
ण्यासाठी तुझा वीर्यशाली रस रथाप्रमाणें पुढें पुढें सरसावत आहे.
(९-६७-१७). हे पिळून ठेवलेले सोमरस अत्यंत उत्साहवर्धक व
पांढरे शुभ्र असे असून ते शब्द करतात. (९-६७-१८).

रत्न ३४१ वें

हे सोमा ! तुला मान्यानें (बरबंटयानें) चांगला कुटून व गाळून तुझे
स्तोत्र गाइलें असता तूं पवित्र होतोस. व स्तोत्राला सुंदर वीर्ययुक्त धन
देतोस. (९-६७-१९). हा दगडांनी कुटून काढलेला आणि स्तोत्र-
जनांनी स्तविलेला सोम लोकरीच्या पवित्रांतून पाक्षरून खाली द्रोण कल-
शांत प्रवेश करतो. देवकार्याला विघ्न करणाऱ्या दुष्ट राक्षसादिकांचा तो
संहारकर्ता आहे. (९-६७-२०).

यदन्ति यच्च दूरके भयं विन्दति मामिह ।
पवमानं वि तज्जहि ॥ ९-६७-२१ ॥
पवमानः सो अद्य नः पवित्रेण विचर्षणिः ।
यः पोता स पुनातु नः ॥ ९-६७-२२ ॥

रत्न ३४२ वै

वसिष्ठ-ऋषि, पवमान-देवता, गायत्री-छंद.

यत्ते पवित्रमर्चिष्यमे विततमन्तरा ।
ब्रह्म तेन पुनीहि नः ॥ ९-६७-२३ ॥

स्मा. वि. माजंन; तिलोदककरण.

यत्ते पवित्रमर्चिष्यदग्ने तेन पुनीहि नः ।
ब्रह्मसवैः पुनीहि नः ॥ ९-६७-२४ ॥
उभाभ्यां देव सवितः पवित्रेण सुवेन च ।
मां पुनीहि विश्वतः ॥ ९-६७-२५ ॥

स्मा. वि. तिलोदककरण.

त्रिभिष्ट्वं देव सविर्वर्षिष्ठैः सोम धामभिः ।
अग्ने दक्षैः पुनीहि नः ॥ ९-६७-२६ ॥

रत्न ३४३ वै

वसिष्ठ-ऋषि, पवमान-देवता, अनुष्टुप्-छंद.

पुनन्तु मां देवजनाः पुनन्तु वसथो धिया ।
विधे देवाः पुनीत मां जातवेदः पुनीहि मां ॥ ९-६७-२७ ॥

स्मा. वि. माजंन; पुण्याहवाचन.

हे पवमान सोमा ! मला या लोकां जें कोणतें भय दुःख वा जव-
कून भेडसावूं पहात असेल, त्याचा तूं नाश कर ! (९-६७-२१).
तो विश्वद्रष्टा पवमान सोम आपल्या पापनाशक तेजां आज आम्हांस
पापरहित करून पावन करो ! (९-६७-२२).

रत्न ३४२ वें

हे पवमान अग्निदेवा ! तुझ्या तेजामध्यें पावन करण्याचें जें सामर्थ्य
आहे, त्यानें आमचें शरीर परिशुद्ध कर ! (९-६७-२३). हे पवमान
अग्ने ! तुझें जें पावनकारक व सूर्यसदृश तेज आहे, त्या तेजां आम्हांस
पावन कर ! तसेंच सोमाभिषवणांदि आम्हांस पुनीत कर ! (९-६७-२४).
हे सर्वप्रेरक सोमा ! तुझ्या पापनाशक तेजां व सोमाभिषवणां अशा
उभयद्वारें मला सर्व वाजूंनीं निष्पाप कर ! (९-६७-२५). हे जग-
त्प्रेरक सोमदेवा ! हे अग्ने ! तूं अत्यंत प्रपुष्ट व सामर्थ्यसंपन्न अशा अग्नि,
वायु व सूर्य या त्रयात्मक शरीरां आम्हांला पावन कर ! (९-६७-२६).

रत्न ३४३ वें

हे इन्द्रादि देवगण मला पुनीत करोत ! तसेंच वसु देवादि आपल्या
कर्मप्रभावानें मला पुनीत करोत ! सर्व देव मला पुनीत करोत ! आणि हे
सर्वश अग्नि देवा ! तूंहि मला पुनीत कर ! (९-६७-२७).

रत्न ३४४ वें

वसिष्ठऋषि, पवमान सोम-देवता, गायत्री-छंद.
प्र प्यायस्व प्रस्येन्दस्व सोम विश्वेभिरंशुभिः ।

देवेभ्य उत्तमं हविः ॥ ९-६७-२८ ॥

उपे प्रियं पनिन्नतं युवानमाहुतीवृधम् ।

अगन्म विश्रतो नमः ॥ ९-६७-२९ ॥

रत्न ३४५ वें

वसिष्ठऋषि, पवमान सोम-देवता, पुरवर्णिक्-छंद.
अलाप्यस्य परशुर्ननाश तमा पत्रस्व देव सोम ।

आखुं चिदेव देव सोम ॥ ९-६७-३० ॥

रत्न ३४६ वें

वसिष्ठऋषि, पवमानध्येता-देवता, अनुष्टुप्-छंद.
यः पात्रमानीरप्येत्यृषिभिः संभृतं रसम् ।

सर्वं स पुत्रमश्नाति स्वदितं मातरिश्चना ॥ ९-६७-३१ ॥

पात्रमानीर्यो अध्येत्यृषिभिः संभृतं रसम् ।

तस्मै सरस्वती दुहे क्षीर सर्पिर्मधूदकम् ॥ ९-६७-३२ ॥

रत्न ३४७ वें

पात्रमानीः स्वस्त्ययनीः सुदुघा हि घृतधृतः ।

ऋषिभिः संभृतो रसो ब्राह्मणेभ्यमर्तं हितम् ॥

॥ ९-६७ खिल १८-१ ॥

पात्रमानीर्दिशन्तु न इमं लोकमपो अमुम् ।

कामान् त्समर्धयन्तु नो देवीदेवैः सुमार्हिताः ॥

॥ ९-६७ खिल १८-२ ॥

रत्न ३४४ वें

हे सोमा ! तूं आमची उत्तम रीतीनें भरमराट कर ! आणि आपल्या सर्व अंशांनीं देवांप्रीत्यर्थ सर्वथेष्ठ असा सोमरस कलशांत पाश्र्चेल असें कर ! (९-६७-२८). सर्वांना आनंद देणारा, मधुर शब्द करणारा, तृष्ण, आहुतींनीं वृद्धिंगत होणारा अशा पवमान सोमाप्रत आम्ही हविरन्न घेऊन प्राप्त झालों आहों (९-६७-२९).

रत्न ३४५ वें

पवमान सोम हा शत्रूचा नाश करो ! आणि पापरहित अशा आम्हां भक्तांसन्निध आगमन करो ! हे सोम देवा ! सर्वांना ठार मारणारा असा जो बलाढ्य शत्रु आहे, त्याचा तूं नाश कर ! (९-६७-३०).

रत्न ३४६ वें

या पवित्र पवमान स्तोत्रांचें जो अध्ययन करतो आणि ऋषींनीं संग्रहीत केलेल्या मुरस मन्त्रांचें जो पठण करतो, तो वायूनें विशुद्ध केलेलें असें पापरहित अन्नच भक्षण करतो. (९-६७-३१). जो ब्राह्मण ऋषींनीं संग्रहीत केलेल्या या पावमानी सूक्तांचें अध्ययन करतो त्याला सरस्वती ही दूध, तूप व मधुर उदक यांचा लाभ करून देते. (९-६७-३२).

रत्न ३४७ वें

पावमानी ऋचा या कल्याणकारक, मनोरथपूरक व जलवर्षावक अहून त्या ऋचामध्ये ऋषींनीं सर्व कांहीं मंत्रशर साठवून ठेविलेलें आहे आणि त्या ऋचा पठण करणाऱ्या ब्राह्मणांत अमृत आहे (९-६७-खिल-१८-१). या पावमानी ऋचा आम्हांला हा लोक व स्वर्गलोक यांची प्राप्ति करून देवोत ! देवांनीं उत्पन्न केलेल्या या पावमानी ऋचा आमचे सर्व मनोरथ परिपूर्ण करोत ! (९-६७-खिल-१८-२).

येन देवाः पवित्रेणात्मानं पुनते सदा ।

तेन सहस्रधारेण पावमान्यः पुनन्तु माम् ॥

॥ ९-६७-खिल १८-३ ॥

प्राजापत्यं पवित्रं शतोद्यामं हिरण्मयम् ।

तेन ब्रह्मविदो वयं पुतं ब्रह्म पुनीमहे ॥

॥ ९-६७-खिल १८-४ ॥

इन्द्रः पुनीती सह मा पुनातु सोमः स्वस्त्या वरुणः सुमीष्या ।

यमो राजा प्रमृणाभिः पुनातु मा जातवेदा मुर्जयन्त्या पुनातु ॥

॥ ९-६७-खिल १८-५ ॥

ऋषयस्तु तपस्तेषुः सर्वे स्वर्गजिगीषवः ।

तपन्तस्तपसोऽग्रेण पावमानीर्ऋचोऽब्रुवन् ॥

॥ ९-६७-खिल १८-६ ॥

यन्मे गर्भे वसतः पापमग्रं यज्जायमानस्यच क्विञ्चिदन्यत् ।

जातस्य च यच्चापि च वर्धतो मे तत् पावमानीभिरहं पुनामि ॥

॥ ९-६७-खिल १८-७ ॥

मातापित्रोर्ब्रह्म कृतं वचो मे यत् स्थावरं जङ्गममा वभूव ।

विश्वस्य तत् प्रह्वपितं वचो मे तत् पावमानीभिरहं पुनामि ॥

॥ ९-६७-खिल १८-८ ॥

गोध्नात् तस्करत्वात् स्त्रीविधाद्यच्च किल्बिषम् ।

पापकं च चरणेभ्यस्तत् पावमानीभिरहं पुनामि ॥

॥ ९-६७-खिल १८-९ ॥

ब्रह्मवधात् सुरोपानात् स्वर्णस्तेयाद् वृषलिगमनमैथुनसंग्रमात् ।

गरोर्दाराधिगमनाच्च तत् पावमानीभिरहं पुनामि ॥

॥ ९-६७-खिल १८-१० ॥

ज्या पवित्रानें देव हे स्वतःला नेहमीं पुनीत करीत असतात त्या हंजारघारा असलेल्या पवित्रानें या पावमानी ऋचा मला पुनीत करोत ! (९-६७-खिल-१८-३). प्रजापतीनें तयार केलेलें व शंभर प्रकारें विणलेलें असें हें सुवर्ण पवित्र आहे. त्या पवित्रानें पुनीत झालेले आग्नी मंत्रवेत्ते ब्रह्म प्राप्त करून घेऊं ! (९-६७-खिल १८-४). इन्द्र पुनीतसह मला पावन करो ! तसेंच सोम व वरुण हे स्वस्तीसह मला पावन करोत ! त्याचप्रमाणें राजा यमदेवहि पितरांसमवेत मला पावन करो ! आणि जातवेद अग्नि हाहि ऊर्जयन्ती देवतेसह मला पावन करो ! (९-६७-खिल १८-५). स्वर्गाची इच्छा करणाऱ्या ऋषींनीं महान् तपाचें आचरण केलें. त्या उग्रतपानें संतप्त झालेल्या त्यांनीं अखेर पावमानी ऋचा पठण केल्या (९-६७-खिल १८-६). गर्मांत असतांना जें मजकडून पाप घडलें असेल, जन्मतांना व जन्मल्यानंतरहि जें घडलें असेल, तसेंच पुढें वाढत असतांना जें मजकडून घडलें असेल, तें सर्व पाप मी हे पावमानी मंत्र म्हणून परिशुद्ध करतो. (९-६७-खिल १८-७). आईवापांची गोष्ट न ऐकल्यामुळें किंवा रघावरजगमविषयक जें पाप मला लागलें असेल, किंवा दुसऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या भाषणापासून जें पाप लागलें असेल, तें सर्व मी हे पावमानी मंत्र म्हणून शुद्ध करतो. (९-६७-खिल १८-८). गोवध, चौर्य, आणि स्त्रीहत्या यांच्यामुळें मला जें पाप लागलें असेल आणि इतर दुराचरणामुळेंहि मला जें कांहीं लागलें असेल, तें सर्व पाप मी या पावमानी ऋचा म्हणून शुद्ध करतो. (९-६७-खिल १८-९). ब्रह्महत्या, मुरापान, सुवर्णचौर्य, शूद्र स्त्रीसंभोग, व गुरुदारागमन इत्यादि जें पातक मजकडून घडलें असेल, तें सर्व मी या पावमानी ऋचा म्हणून शुद्ध करतो. (९-६७-खिल १८-१०)

बालज्ञान्मार्तृपितृवधाद्भूमितस्करात् सर्ववर्णगमनमैथुनसंगमात् ।
पापेभ्यश्च प्रतिप्रहात् सर्घः प्रहरति सर्वदुष्कृतं तत् पावमानीभिर्हं
पुनामि ॥ ९-६७ खिल १८-११ ॥

ऋयविक्रयाघोनिंदोषाद् भक्षाद्भोज्यात् प्रतिप्रहात् ।

असंभोजनाच्चापि नृशंसं तत् पावमानीभिर्हं पुनामि ॥

॥ ९-६७ खिल १८-१२ ॥

दुर्यष्टं दुरधीतं पापं यच्चाज्ञानतो कृतम् ।

अयाजिताश्वासंयोज्यास्तत् पावमानीभिर्हं पुनामि ॥

॥ ९-६७ खिल १८-१३ ॥

अमन्त्रमन्त्रं यत्किञ्चिद्भूयते च हुताशने ।

संवेत्सरकृतं पापं तत् पावमानीभिर्हं पुनामि ॥

॥ ९-६७ खिल १८-१४ ॥

ऋतस्य योनेयोऽमृतस्य धाम विश्वा देवेभ्यः पुण्यगन्धाः ।

ता न आपः प्र वहन्तु पापं शुद्धा गच्छामि सुकृतासु लोकं

तत्पावमानीभिर्हं पुनामि ॥ ९-६७ खिल १८-१५ ॥

पावमानीः स्वस्ययनीर्षाभिर्गच्छति नान्दनम् ।

पुण्याश्च भक्षान् भक्षायत्यमृतत्वं च गच्छति ॥

॥ ९-६७ खिल १८-१६ ॥

पावमानीः पितॄन् देवान् प्याषेर्घश्च सरस्वतीम् ।

पितॄस्तस्योष वर्तेत क्षीरं सर्पिर्भधूदकम् ॥

॥ ९-६७ खिल १८-१७ ॥

पावमानं परं ब्रह्म शुक्रं ज्योतिः सतार्तनम् ।

ऋषीस्तस्योष तिष्ठेत क्षीरं सर्पिर्भधूदकम् ॥

॥ ९-६७ खिल १८-१८ ॥

बालहत्या, मातृहत्या, पितृहत्या, भूमिचौर्य, सर्व वर्णाश्या क्षियांशीं केलेले
 मैथुन कर्म, पापी पतितांकडून घेतलेले दान इत्यादि मजकडून घडलेलीं
 सर्व पातकें या पावमानी ऋचा म्हणून मी शुद्ध करतो. (९-६७-खिल
 १८-११). ऋयविक्रय, योनिदोष, भक्षण, भोजन, प्रतिग्रह, अयोग्य
 भोजनपान, यांपासून मला जें मला पाप लागलें असेल, तें सर्व पाप मी
 पावमानी मंत्र पठण करून शुद्ध करतो. (९-६७-खिल १८-१२).
 अशालीय यजन, विधि सोडून केलेले अभ्ययन, अज्ञानानें केलेले दुराचरण,
 अयोग्य यजन व अयोग्य याजन यांमुळे मला जें पाप लागलें असेल, तें
 सर्व मी हे पावमानी मंत्र म्हणून परिशुद्ध करतो. (९-६७-खिल १८-१३)
 अमंत्रक अभिह्वन व संवत्सरविषयक दोष यांपासून मला जें पातक
 लागलें असेल, तें सर्व मी या पावमानी ऋचा म्हणून
 शुद्ध करतो. (९-६७-खिल १८-१४). सत्याचें उगमस्थान,
 अमृताची लागण, सर्व देवांचा सौगंध अशा प्रकारचें जें हें
 उदक, तें आमचें सर्व पाप बाहून नेवो ! अशा रीतीनें परिपूत
 झालेला मी पुण्यवतांच्या लोकांत जाईन. कारण पावमानी ऋचा म्हणून मी
 सर्व पातक धुवून काढलें आहे (९-६७-खिल १८-१५). ज्याच्यामुळे
 मनुष्य हा आनंदित होतो, हितकर व सुखकर भोग्यपदार्थ सेवन करतो,
 व अमरत्व प्राप्त करून घेतो, असे हे पावमानी मंत्र मंगलकारक आहेत !
 (९-६७-खिल १८-१६). पावमानी ऋचा, पितर, देव व त्यांबरो-
 वरच सरस्वती यांचें जो ध्यान करतो. त्यांस पितरांचा मंगल सहवास घडतो
 आणि शिवाय दूध, तूप व मधुर उदक यांची त्यांस प्राप्ति होते !
 (९-६७-खिल १८-१७). या पावमानी ऋचा म्हणजे सनातन व
 शुभ्र तेजस्वी असे जें परब्रह्म आहे, तत्स्वरूप आहेत. यांचें जो पठण
 करतो त्याला ऋषींचा सहवास घडतो आणि शिवाय दूध, तूप व मधुर
 उदक यांची प्राप्ति होते ! (९-६७-खिल १८-१८)

प्रावमानं परं ब्रह्म ये पठन्ति मनीषिणः ।

सप्त जन्म भवेद्विप्रो धनाढ्यो वेदपारंगः ॥

॥ ९-६७ खिल १८-१९ ॥

दशोत्तराण्युचांश्चैव प्रावमानीः शतानि पट् ।

एतञ्जुह्वन्जपेन् मंत्रं घोरमृत्युभय हरेत् ॥

॥ ९-६७ खिल १८-२० ॥

एतत्पुण्यं पापहरं रोगमृत्युभयापहम् ।

पठतां शृण्वतां चैव ददाति परमा गतिम् ॥

॥ ९-६७ खिल १८-२१ ॥

इमा. वि. पवमानस्तोत्र.

रत्न ३४८ वै

वासुभिर्भोळन्दन-ऋषि, पवमान-देवता, जगती-छंद.

सं दक्षेण मनसा जायते क्वचिर्ऋतस्य गर्भो निर्हितो यमा परः ।

यूना ह सन्तो प्रथमं वि जज्ञतुर्गुहा हितं जनिम् नेममुद्यतम् ॥

॥ ९-६८-५ ॥

रत्न ३४९ वै

हरिमस्त आगिरस-ऋषि, पवमान-देवता, जगती-छंद.

आ ए न इन्दो शतद्रात्वर्च्यं सहस्रंदातु पशुमद्विरण्यवत् ।

उप मास्व वृद्धती रेवतीरियोऽधि स्तोत्रस्य पवमान नो गदि ॥

॥ ९-७२-९ ॥

हैं पावमान नांवांचें सर्वोत्कृष्ट स्तोत्र जे घोर लोक पठण करतात, ते सात जन्म ब्राह्मणयोर्नीत जन्मून घनसंपन्न व वेदपारग होतात (९-६७-खिल १८-१९). हे सहाशें दहा मंत्र म्हणून जो होम करील व जप करील तो भयंकर मृत्यु-भयापासून मुक्त होतो. (९-६७-खिल १८-२०).
हैं पावमानी स्तोत्र पुण्यकर, पापहर, रोगमृत्युभयापह असून तें पठण करणारा व श्रवण करणारा दोषेहि सद्गतीस जातात ! (९-६७-खिल १८-२१).

रत्न ३४८ वें

प्रगल्भ मनासहित उदकाच्या पोटात राहणारा सोम हा पृथ्वीपासून उत्पन्न होतो. तोच देवांकडून आकाशांत सूर्यरूपानें स्थापला गेला आहे. तसण असणारे ते दोषेहि-म्हणजे सोम व सूर्य-उत्पन्न होताच ' हा चंद्र नि हा सूर्य ' असे सहज ओळखिले जातात. त्यांचा अर्धाभाग गूढ राहिला व अर्धा भाग चंद्र-सूर्यरूपानें रात्री व दिवसा उदयास आला. (९-६८-५).

रत्न ३४९ वें

हे पवमान सोमा ! शेरकड्यांनीं गवाश्यादि पशु व हजारांनीं सुवर्णयुक्त संपत्ति तूं आम्हांस तावडतोव आणून दे ! त्याचप्रमाणें, हे सोमा ! पुष्कळ घनयुक्त अन्न आम्हांसाठीं म्हणून निर्माण कर ! आणि आमचीं सुंदर स्तोत्रें ऐकण्यासाठीं तूं आम्हांकडे ये ! (९-७२-९).

रत्न ३५० वै

वेन भागव-ऋषि, पवमान सोम-देवता, जगती-छंद.

स्वाद्दुः पंवस्व दिभ्याय जन्मने स्वाद्दुरिन्द्राय सुहवीतुनामे ।
स्वाद्दुर्भित्राय वरुणाय धायवे बृहस्पतेये मधुर्भो अदीम्यः ॥

॥ ९-८५-६ ॥

स्मा. वि. शर्करारनाम (देवपूजा)

रत्न ३५१ वै

कश्यप मारीच-ऋषि, पवमान सोम-देवता, त्रिष्टुप्-छंद.

एवा पुनानो अपः स्वर्गा अस्मभ्यं तोका तनयानि भूरि ।
शं नः क्षेत्रमरु ज्योतीवि सोम ज्योह्नः सूर्यं दृशये रिरिहि ॥

॥ ९-९१-६ ॥

रत्न ३५२ वै

बभ्रु धीर-ऋषि, पवमान सोम-देवता, त्रिष्टुप्-छंद.

श्रिये जानः श्रिय आ निरियाय श्रियं वयो जरितृभ्यो दधाति ।
श्रियं वसोना अमृतत्वमायन्भवन्ति सत्या समिधा मितदौ ॥

॥ ९-९४-४ ॥

स्मा. वि. नीराजनदीपसमर्पण (देवपूजा) .

रत्न ३५३ वै

प्रतर्दन देवोदानि-ऋषि, पवमान सोम, त्रिष्टुप्-छंद.

ऋद्धा देवानो पदवीः कत्रीनामृनिर्विप्रोगा महिषो मगाणाम् ।
श्येनो गृघ्राणा स्थर्धितिर्वनाना सोमः पवित्रमत्येति रेभन् ॥

॥ ९-९६-६ ॥

धौ. वि. (देवमुहवि) सोमपाज्या.

रत्न ३५० वें

हे सोमा ! माधुर्यानें ओथंबलेला असा तूं देवांसाठीं शुळुं शुळुं वाहूं लाग ! गोड नांव असलेला तूं इन्द्रासाठीं वाहूं लाग ! मित्र, वरुण, वायु आणि बृहस्पति यांचेसाठीं मधुर व अखंडित असा तूं सलग धारेनें वाहूं लाग ! (९-८५-६).

रत्न ३५१ वें

हे सोमा ! याप्रमाणें परिशुद्ध केलेला तूं अतरिक्ष, स्वर्ग व पृथ्वी या त्रैलोक्यांतील संपत्ति आणि वशाविस्तारक पुत्रपौत्रादि सतति आम्हांस विपुल लाभेल असें कर ! आमची शेतवाडी सुखकर कर ! नक्षत्रें विस्तीर्ण कर ! आणि आम्हांला सूर्याचें दीर्घ-काल दर्शन घडेल असें कर ! (९-९१-६).

रत्न ३५२ वें

सोम हा संपत्तीकरता म्हणून उत्पन्न झाला. सपत्तीकरताच तो वाहेर पडला. स्तोत्रजनाना तो सपत्ति व अन्न देणारा आहे. त्याच्या अनुग्रहानें स्तोत्रे अमर होतात. मितगतीनें चालणाऱ्या सोमाच्या साहाय्यानें चालणारे युद्ध हेंच खरें युद्ध असून, तेंच पूर्ण यशस्वी होतें (९-९४-४).

रत्न ३५३ वें

देवांमध्ये ब्रह्मा, कर्वांमध्ये अग्नेसर, विप्रांमध्ये ऋषि, मृगांमध्ये तरुण बैल, पश्यांमध्ये बहिरिससाणा, शस्त्रांमध्ये कुन्हाड असा हा सोम गाळण्या-सून खळखळ-शब्द करीत खाली द्रोणकलशात उतरतो (९-९६-६).

रत्न ३५४ वै

कश्यप मारीच-ऋषि, पवमान-सोम, पंक्ति-छेद.

यत्र ब्रह्मा पवमान उन्दुस्यात् वाचं यदङ्ग ।

प्राव्या सोमे महीयते सोमेनानन्दं जनयन्निन्द्रायेन्द्रो परि

सव ॥ ९-११३-६ ॥

धौ. वि. भंतकाली गृणावयाषा मंत्र.

यत्र ज्योतिरजसं यस्मिंल्लोके स्वर्हितम् ।

तस्मिन्मा धेहि पत्रमानामृतं लोके अक्षित इन्द्रायेन्द्रो

परि सव ॥ ९-११३-७ ॥

यत्र राजा वैवस्वतो यत्रावरोधनं दिवः ।

यत्रामूर्पन्हतीरापस्तत्र माममृतं कृधीन्द्रायेन्द्रो परि सव ॥

॥ ९-११३-८ ॥

यत्रानुकामं चरणं त्रिनाके त्रिद्विये दिवः ।

लोका यत्र ज्योतिष्मन्तस्तत्र माममृतं कृधीन्द्रायेन्द्रो परि

सव ॥ ९-११३-९ ॥

यत्र कामा निकामाध यत्र ब्रह्मस्यं विष्टपम् ।

स्वधा च यत्र तृप्तिश्च तत्र माममृतं कृधीन्द्रायेन्द्रो परि

सव ॥ ९-११३-१० ॥

यत्रनिन्दाश्च मोदाश्च मुदेः प्रमुद आसते ।

कामस्य यत्राताः कामास्तत्र माममृतं कृधीन्द्रायेन्द्रो परि

सव ॥ ९-११३-११ ॥

रत्न ३५५ वै

कश्यप भारीच-ऋषि, पयमान सोम-देवता, पंक्ति-छंद.

य इन्द्रोः पर्वमानस्यानु धामान्यक्रामीत् ॥

तमोद्दः सुप्रजा इति यस्ते सोमादिधन्मन

इन्द्रायेन्द्रो परि सव ॥ ९-११४-१ ॥

धौ. वि. अतकाली गृणावयाथा मंत्र.

ऋषे मन्त्रकृतां स्तोमै. कश्यपोद्धयन्गिरः ।

सोमं नमस्य राजानं यो जज्ञे धीरुधा पतिरिन्द्रायेन्द्रो

परि सव ॥ ९-११४-२ ॥

सप्त दिशो नानासूर्याः सप्त होतार ऋत्विजः ।

देवा आदित्या ये सप्त तेभिः सोमाभि रक्ष न

इन्द्रायेन्द्रो परि सव ॥ ९-११४-३ ॥

यत्ते राजञ्छतं हविरस्तेन सोमाभि रक्ष नः ।

अराभीवा मा नस्तारीन्मो च नः किं चनाममदिन्द्रायेन्द्रो

परि सव ॥ ९-११४-४ ॥

परिशिष्ट

रत्न ३५६ वै

यत्र तत् परमं पदं विष्णोर्लोकं महीयते ।

देवैः सुवृत्तकर्मभिस्तत्र माममृतं कृधीन्द्रायेन्द्रो

परि सव ॥ ९-११४-खिल-२०-१ ॥

यत्र तत् परमाप्यं भुवनामधिपतिम् ।

भावमावी च योगीध्र तत्र माममृतं कृधीन्द्रायेन्द्रो

परि सव ॥ ९-११४-खिल-२०-२ ॥

जो आश्वादप्रद अशा सोमाच्या तेजोमय स्थानाप्रत जातो, तोच उत्तम संततीने युक्त होतो असें म्हणतात. तसेंच, जो तुशी परिचर्या करतो त्याला लोक सत्पुरुष असें म्हणतात. हे सोमा ! तूं इन्द्राकरता वाहू लाग ! (९-११४-१). हे कश्यप ऋषे ! मंत्रकर्त्याच्या स्तोत्रांनी पुनः पुनः बुद्धिगत होणाऱ्या सोमराजाचे तू पूजन कर ! जो वनस्पतींचा पालक होऊन जन्मला त्याला वदन कर ! हे सोमा ! इन्द्राकरता वाहू लाग ! (९-११४-२). सात दिशा, ऋतू, होत्रादि सात ऋत्विज आणि सात आदित्य देव या सर्वांना युक्त असा तू आमचे रक्षण करणारा हो ! हे सोमा ! इन्द्राकरता वाहू लाग ! (९-११४-३). हे सोमराजन् ! हे तुझ्यापुढे पक्क इविरच बाहून ठेविले आहे. त्याचा तू स्वीकार करून आमचे रक्षण कर ! शत्रु आमचा नाश करणार नाही असें घडा ! तसेंच कोणीहि आमची कसलीहि संपत्ति हरण करणार नाही, असें होऊ दे ! हे सोमा ! इन्द्राप्रीत्यर्थ वाहू लाग ! (९-११४-४).

जे ब्रह्मपद विष्णु लोकांत आहे असें वर्णन करण्यात येते आणि जें पुण्यवान देवांना प्राप्त होतें, तेथें मला, हे सोमा ! अढल कर ! हे सोमा ! तू इन्द्रासाठी वाहू लाग ! (९-११४ खिल २०-१).

जेथें परम ऐक्य आहे, जेथें सर्व प्राणिमात्रांचा अविपत्ति राहतो आणि जेथें शानी व योगी जातात तेथें, हे इन्द्रा ! तू मला अढल कर ! हे सोमा ! इन्द्रासाठी वाहू लाग ! (९-११४ खिल २०-२).

यत्र लोकास्तनुत्यजः श्रद्धया तपसा जिताः ।

तेजश्च यत्र ब्रह्म च तत्र माममृतं कृधीन्द्रायेन्दो

परि सव ॥ ९-११४-खिल-२०-३ ॥

यत्र देवा महान्मानः सेन्द्राश्च समृद्ध्रणाः ।

ब्रह्मा च यत्र विष्णुश्च तत्र माममृतं कृधीन्द्रायेन्दो

परि सव ॥ ९-११४-खिल-२०-४ ॥

यत्र गङ्गा च यमुना च यत्र ग्रीची सरस्वती ।

यत्र सोमेश्वरो देवस्तत्र माममृतं कृधीन्द्रायेन्दो

परि सव ॥ ९-११४-खिल-२०-५ ॥

यत्र तद्विष्णुर्महीयते नुराणामधिपतिम् ।

यत्र शङ्खचक्रगदाधरस्मरणं मुक्तिश्च तत्र माममृतं

कृधीन्द्रायेन्दो परि सव ॥ ९-११४-खिल-२०-६ ॥

नववै मंडल समाप्त

जेथें तें परम संरक्षक ब्रह्म आहे, जेथें भूतमात्रांचा अधि-
 पति असतो आणि जेथें शानी व योगी जातात तेथें हे
 सोमा ! तूं मला अदळ कर ! हे सोमा ! तूं इंद्रासाठीं वाहूं
 लाग ! (९-११४ खिल २०-३). जेथें देव, महात्मे, इंद्रासहित मरुद्रण,
 ब्रह्मा आणि विष्णु आहेत तेथें मला, हे सोमा ! तूं अमर कर ! हे सोमा !
 इंद्रासाठीं वाहूं लाग ! (९-११४ खिल २०-४). जेथें गंगा, यमुना व
 पूर्ववाहिनी सरस्वती आहे आणि जेथें सोमेश्वर महादेव आहे तेथें, हे सोमा !
 मला तूं अमर कर ! हे सोमा इंद्रासाठीं वाहू लाग. (९-११४ खिल २०-५).
 •जेथें नरांचा अधिपति विष्णुदेव हा स्तविला जातो व जेथें शखचक्रगदा-
 धरांचें स्मरण आणि मुक्ति आहे तेथें, हे सोमा ! मला तूं अमर कर ! हे
 सोमा ! इंद्रासाठीं वाहूं लाग ! (९-११४ खिल २०-६).

नववें मंडल समाप्त





मण्डल दहावें

रत्न ३५७ वें

प्रित धाप्य-ऋषि, अग्नि-देयता, त्रिष्टुप्-छंद.

अग्निं मन्ये पितरंमग्निमापिमग्निं भ्रातरं नदमित् सखायम् ।

अग्नेरनीकं बृहत्तः संपर्यं दिवि शुक्रं यजते सूर्यस्य ॥

॥ १०-७-३ ॥

भवा नो अग्नेऽदितोत गोपा भवा वयम्कृदन् नो वयोधाः ।

रास्यां च न. सुमहो हृष्यदोति त्रास्वोत नस्तन्वोर्ष अर्प्रयुच्छन् ॥

॥ १०-७-७ ॥

मराठी भावार्थ

रत्न ३५७ वें

मी अग्निदेवाला पिता समजतो, त्यालाच आत समजतो, त्यालाच माऊ आणि त्यालाच सदैव मित्रादि पण समजतो, लोक ज्याप्रमाणे आकाशातील तेजस्वां सूर्यमंडलाची उपासना करतात, तद्वत मीहि या महान् अग्निनारायणाच्या मुलस्थानीय ब्राह्मनाची आराधना करतो (१०-८-३). हे अग्निदेवा । तू आमचा दृष्टभयापासून रक्षण करणारा असा हो ! तयाच पण अदृष्ट भयापासूनहि आमचे रक्षण करणारा हो ! आम्हांसाठीं अन्न उत्पन्न कर ! आणि आम्हांस ते अन्न प्राप्त करून दे ! हे पूज्य अग्ने ! तू आगला दृष्टिप्रसाद आम्हांस मिळेल असें कर ! आणि त्याचप्रमाणे न विसंपतां आमच्या शरीराचे रक्षणपोषणहि कर (१०-८-७).

रत्न ३५८ वै

सिंधुद्वीप आंबरीप-ऋषि, आपो-देवता, गायत्री-छंद.

आपो हि द्या मयोभुवस्ता न ऊर्जे दधातन ।

महे रणाय चक्षसे ॥ १०-९-१ ॥

श्री. वि. (अग्नि) अग्निमास्त शस्त्र. स्मा. वि. मार्जन, स्नान, शांतिपाठ

यो वः शिवतमो रसस्तस्य भाजयतेह नः ।

उशतीरिव मातरः ॥ १०-९-२ ॥

तस्मा अरे गमाम वो यस्य क्षर्याय जिन्वैय ।

आपो जनयथा च नः ॥ १०-९-३ ॥

शं नो देवीरभीष्ट्य आपो भवन्तु पीनये ।

शं योरभि सवन्तु नः ॥ १०-९-४ ॥

स्मा. वि. मार्जन, आचमन, शनिग्रह जप.

रत्न ३५९ वै

सिंधुद्वीप आंबरीप-ऋषि, आपो देवता, वर्धमाना गायत्री-छंद.

ईशाना वार्याणां क्षर्यन्तीध्वर्षणीनाम् ।

अपो याचामि मेपजम् ॥ १०-९-५ ॥

स्मा. वि. मार्जन.

रत्न ३६० वै

सिंधुद्वीप आंबरीप-ऋषि, आपो-देवता, गायत्री-छंद.

अप्सु मे सोमो अब्रवीदन्तर्विश्वाति मेपजा ।

अग्निं च विश्वशीभुवम् ॥ १०-९-६ ॥

स्मा. वि. स्नान, आपो देवता-आवाहन.

रत्न ३५८ वें

हे आपो देवीनो ! तुम्ही आम्हांस क्षेमकर अशा व्हा ! तुमच्यात भोग्य असा जो उत्तम रस आहे, त्याचा आम्हांस उपभोग घेऊं या ! आणि त्याच घेलेस विनंति ही कीं अत्यंत सुंदर असें जें परमात्म स्वरूप आहे, त्याच्या साक्षात्कारास आम्ही पात्र होऊ असें करा ! (१०-९-१). अहो अन्धेवतानो ! प्रेमळ माता ज्याप्रमाणें आपल्या तान्हुल्यास स्तनपान करवितात तद्वत् तुम्हीहि अत्यंत सुखकारक असा आपला मधुर रस आम्हांस या लोकीं पान करावयास या ! (१०-९-२). हे आपो देवीनो ! तुमच्या त्या मधुर रसाचें सेवन करून आम्ही सदैव संतुष्ट राहू असें घडो ! आणि तुमच्या त्या जगसाधारभूत रसानें ब्रह्मादिस्तवर्ष्यत सर्व प्राणिमात्रांना तुम्ही यथेच्छ तृप्त करा ! (१०-९-३). जलदेवता आम्हांस सुख देवोत ! यज्ञकार्यार्थ व पानार्थ आम्हांस उदक सतत मिळत राहो ! आणि तें उदक आमच्या हृद्दीं जडलेल्या रोगाचे शमन व पुढील अनुत्पन्न रोगाचें पृथक्करण करणारें असें होवो ! (१०-९-४).

रत्न ३५९ वें

उदकापासून वाढणाऱ्या व्रीहियवादि धान्याचे स्वामी व मनुष्यांना आहारसूत अशा त्या आपोदेवीजवळ मी रोगनाशक अशा औषधाची याचना करतो. (१०-९-५).

रत्न ३६० वें

उदकामध्ये सर्व औषधि आहेत आणि तसेंच जगाला सौख्य देणारा अग्निहि पण आहे, असें मला सोम देवानें सांगितलें आहे. त्याचप्रमाणें उदक हें सर्व रोगनिवारक औषधींनीं परिपूर्ण आहे, हेहि मला त्या देवानेंच सांगितलें. (१०-९-६).

रत्न ३६१ वै

सिंधुद्वीप आंबरीप-ऋषि, आरो-देवता, प्रतिष्ठा गायत्री-छंद.

आपोः पृणीत भैयजं वरुयं तन्वे३ मर्म ।

ज्योक् च सूर्यं दृशे ॥ १०-९-७ ॥

रत्न ३६२ वै

सिंधुद्वीप आंबरीप-ऋषि, आरो-देवता, अनुष्टुप्-छंद.

इदमापः प्र वहत यत् किं च दुरितं मयि ।

यद्वाहमभिद्रोहो यद्वा शेष उनामृतम् ॥ १०-९-८ ॥

स्मा. वि. माजंन, स्नान, हस्तप्रक्षालन, चिताप्रोक्षण.

आपो अघान्वचारिपं रसेन समगस्महि ।

पर्यत्स्वानम आ गहि तं मा सं सृज वचसा ॥ १०-९-९ ॥

परिशिष्ट

रत्न ३६३ वै

ससृगीस्तदपसो दिवा नक्तं च ससृपीः ।

वरेण्यक्रतुरहमा देवीरवसे हुवे ॥ १०-९ खिल ॥

रत्न ३६४ वै

यमी-ऋषिका, यम-देवता, त्रिष्टुप्-छंद.

ओ चित्त सखायं सुख्या ववृत्या तिरः पुरू चिदर्णवं जगन्वान् ।

पितुर्नपातमा दधीत वेधा अधि क्षमि प्रतरं दीर्घानः ॥

॥ १०-१०-१ ॥

रत्न ३६१ वें

हे आपोदेवीनो ! माझे शरीर निरोगी रहावे म्हणून तुम्हीं मला
 आरोग्यकारक असें औषध देण्याची कृपा करा ! सूर्यदेवाचे निरंतर दर्शन
 घेण्यास आम्ही समर्थ व्हावे, एतदर्थ आम्ही निरोगी राहू असें करा !
 (१०-९-७).

रत्न ३६२ वें

न समजतां आम्हीं जें पातक केले असेल अगर जाणूनबुजून आम्हीं
 जो दुसऱ्यांचा अपराध केला असेल अगर सत्पुरुषांना निरर्थक शिष्याशाप
 दिले असतील, तीं सर्व पापें, हे आपोदेवीनो ! तुम्ही कृपा करून वाहून
 न्या ! (१०-९-८). आज रोजीं अवभृत् स्नानार्थ म्हणून आम्हीं या
 जलामध्ये प्रवेश केला आहे, अर्थात् आम्हीं या जलरसार्थी सयुक्त झालों
 आहों. हे अग्निनारायणा ! तू जलामध्येदि राहत असल्यामुळे, या कर्मा-
 नुष्ठानप्रसंगी तू हजर राहून हे आमचे स्नान आम्हास तेजस्वी करील
 असें कर ! (१०-९-९).

रत्न ३६३ वे

इन्द्राच्या पराक्रमामुळे रात्रदिवस आकाशातून पाझरणारे उदक श्रेष्ठ
 कर्मांत तत्पर राहणारा जो मी त्या माझ्या सरधणाकरिता खाली आणीत
 आहे. (१०-९ खिल).

रत्न ३६४ वें

यमी म्हणते- ' मी माझ्या प्रिय सख्याला निर्जन व समुद्रबलपाकित अशा
 द्वीपांत घेऊन आले तर खरी, आता त्याला येथे सर्व लज्जा सोडून एकांत
 सुखासाठीं प्रयत्न करूं पाहते, सुंदर व गुणवान पुत्र निर्माण व्हावा एतदर्थ
 हे यमा ! पितृभूत असें तुझे वीर्य पृथ्वीस्थानीय अशा माझ्या उदरांत
 प्रवेश करो ' ! (१०-१०-१).

रत्न ३७२ वै

यमी-ऋषिणा, यम-देवता, त्रिष्टुप्-छंदः.

किं आर्त्तामुदरं नायं भवानि किन्तु स्वप्ना यन्निष्ठतिर्निगच्छात् ।
कामिन्ता दद्रे इतदप्यामि तन्वा मे तन्वं हं सं पिंपृग्धि ॥

॥ १०-१०-११ ॥

रत्न ३७३ वै

यम-ऋषि, यमी-देवता, त्रिष्टुप्-छंदः.

न या ठं ने तन्वा तन्वं हं स पंपृच्या पापमाहुर्यः स्वसारं
निगच्छात् । अन्येन मत प्रमुदं. कल्पयस्व न ते आर्ता सुमने

वष्टयेत्तत् ॥ १०-१०-१२ ॥

रत्न ३७४ वै

यमी ऋषिणा, यम-देवता, विराटस्थाना-छंदः.

सुगो धंतासि यम् नैव ते मनो हृदयं चाविदाम ।

शुग्धा पिल त्वा कश्च्येन युक्तं परि ध्वजाते लिबुंजेव वृक्षम् ॥

॥ १०-१०-१३ ॥

रत्न ३६५ वें

यम म्हणतो:- 'मी तुझा सखा असलो तरी भलतेंच सख्य मी तुझ्याशी करूं इच्छित नाहीं ! कारण जी हल्लीं समान नात्याची अशी वहीण आहे ती मग तशा प्रकारच्या सख्यत्वानें विपम नात्याची-म्हणजे पत्नी-होऊन येसेल ! घोर व प्रशावान अशा प्रजापतीचे जे वीर्यशाली पुत्र आहेत, ते द्यावादि लोक धारण करणारे असून, पृथ्वीवर सर्वत्र पाहारा करीत असतात.' (१०-१०-२).

रत्न ३६६ वें

यमी म्हणते: 'म्हणून काय झाले ! अमर असणारे देव देखील दुहितृ-भगिन्यादि स्त्रीवर्गाशी प्रेमलीला करण्याची सुरत इच्छा करीत असतातच कीं नाहीं ? म्हणून म्हणतें कीं तुझे मन माझ्या मनाशीं समरस होवो ! तर ज्याप्रमाणें पिता प्रजापति हा पतीचें नातें धारण करून स्वकन्येशींच रममाण झाला, तद्वत हे यमा ! तूहि माझा पति होऊन माझ्या शरीरांत प्रवेश कर कीं ! करशील ना ?' (१०-१०-३).

रत्न ३६७ वें

यम म्हणतो:- 'प्रजापतीनें जें मागें एकदा केलें तें होऊन गेलें. तसें आतां आम्हां करणार नाहीं. आतापर्यंत सत्याचरण करीत येऊन आतांच आम्ही असली अनीतीची भाषा का म्हणून वापरावी ! अंतरिक्षातील सूर्यनारायण हा आमचा पिता, व आमचें पापण करणारी ती त्याची उदक-रूप पत्नी म्हणजे सरण्यु ही आमची माता. अर्थात् त्याच्यापासून आम्ही दोघेहि उत्पन्न झालो आहों. म्हणून ऐं आपलें नातें श्रेष्ठ भावा-बहिणीचें आहे. हें तूं विस्मरतेस कशी ! यमे !' (१०-१०-४).

रत्न ३६८ वें

यमी म्हणते:- 'आपण दोघेहि गर्भांत असतानाच त्या प्रजापतीनें, त्वष्ट्या देवानें, आणि विश्वरूपात्मक सवित्यानें आम्हा भावाबहिणींस पति-पत्नी करून टाकिलें नाहीं काय ! मग आतां त्या प्रजापतीची इच्छा कोणी कशी व कां मोडवी ! म्हणून म्हणतें कीं गर्भांत असतानाच आपण पति-पत्नीचें नातें धारण केलें असल्यामुळें तूं आतां माझा पति होऊन संभोग कर !' (१०-१०-५).

(३८६)

रत्न ३७२ वें

यमी-ऋषिका, यम-देवता, त्रिष्टुप्-छंद.

किं भ्रातासुघर्दनाय भवति किमु स्वसा यन्निकृतिर्निगच्छात् ।
काममूता बह्वेऽतद्रूपामि तन्वा मे तन्वं रं सं विपृग्धि ॥

॥ १०-१०-११ ॥

रत्न ३७३ वें

यम-ऋषि, यमी-देवता, त्रिष्टुप्-छंद.

न वा उ ते तन्वा तन्वं रं सं पृच्या पापमाहुयः स्वसारं
निगच्छात् । अन्येन मत् प्रमुदः कल्पयस्व न ते भ्राता सुभगे

वष्टयेत् ॥ १०-१०-१२ ॥

रत्न ३७४ वें

यमी-ऋषिका, यम-देवता, विराटस्थाना-छंद.

यतो वंतासि यम नैव ते मनो हृदयं चाविदाम ।

अन्या किल त्वां कक्ष्येव युक्तं पारं प्वजाते लिबुंजेव वृक्षम् ॥

॥ १०-१०-१३ ॥

रत्न ३७१ वें

यम म्हणतो—हे यमे ! वहीण भावाला सोडून दुसऱ्याला पति करून घेण्याचा काळ आतां प्रचलित होऊं पाहत आहे. म्हणून म्हणतो, हे मुमगे ! तूं मला सोडून जा ! आणि दुसरा कोणी तरी योग्य तरुण पाहून त्याच्याजवळ जाऊन तूं आपली प्रेमसाचना कर ! आणि तो तुझ्याशी रति-विलास करित असतां तूं त्या वेळीं आपला बाहू खुशाल उशीला घे ! (१०-१०-१०).

रत्न ३७२ वें

यमी म्हणते—भाऊ असूनहि वहीण जर अनाथ होईल तर, यमा ! तो भाऊ कसला ! आणि वहीण असून भाऊ जर कामविच्छल होईल, तर ती वहीण तरी कसली ! मी प्रेमानें वेडी झाल्यामुळें हें कांहीं तरीच भल-भलतें बरळूं लागली आहे. तर यमा ! आतां संभोग इच्छेनें तुझें शरीर माझ्या शरीराशीं येऊन सरळ मिडो ! (१०-१०-११).

रत्न ३७३ वें

यम म्हणतो—नाहीं ! यमे ! ती गोष्ट सहसा होणार नाही ! मी माझे शरीर तुझ्या शरीराशीं मुळींसुद्धां भिडवणार नाही ! ती गोष्टच बोलूं नकोस तूं ! जो आपल्या बहिणीशीं प्रेमप्रसंग करतो, त्याला ज्ञानी लोक पापी असें म्हणतात, समजलीस ! तर हे मुमगे ! माझा नाद तूं आतां सोडून दे ! आणि दुसरा कोणीतरी पाहून त्याच्याकडून तूं आपली काम-सासना तृप्त करून घे ! मी—तुझा भाऊ—ही गोष्ट कालत्रयीहि करूं इच्छीत नाही ! छे छे ! यमे ! मुळींच करणार नाही ! (१०-१०-१२).

रत्न ३७४ वें

यमी म्हणते—यमा ! किती दुर्बल रे तूं ! तुझें मन व हृदय इतकें दुर्बल व कठोर असेल हें मला कळलें नाही ! बरे, नाही तर नाही जा ! तंग ज्याप्रमाणें, अश्वाला अंगर लता जशी वृक्षाला वेष्टून राहते, तद्वत तुलाहि दुसरी कोणी तरी एखादी प्रेमरमणी खाल वेष्टून असली पाहिजे. (१०-१०-१३).

रत्न ३७५ वै

यम-ऋषि, यमी-देवता, त्रिष्टुप्-छंद.

अन्यम् पु त्वं यम्यन्य उ त्वां परिं ध्वजाते लिबुजेव वृक्षम् ।
तस्यै वा त्वं मर्न इच्छा स वा तनाऽर्धा कृणुष्व संविदे

सुभद्राम् ॥ १०-१०-१४ ॥

रत्न ३७६ वै

आग्निहोत्रविधानं - ऋषि, अग्नि-देवता, जगती-छंद

वृषा वृषो दूदुहे दोहसा दिवः पर्यासि यद्दो अदितेरदाम्यः ।
विधं स वेदं वरुणो यथा धिया स यज्ञियो यजतु यज्ञियो ऋत्नम् ॥

॥ १०-११-१ ॥

रत्न ३७७ वै

वैवस्वत यम-ऋषि, अगिरपितृ-देवता, त्रिष्टुप्-छंद

अङ्गिरसो न पितरो नवगत्रा अर्थर्षाणो भृगवः सोम्यासः ।
तेषां वयं सुमती यज्ञियानामपि भद्रे सौमनसे स्याम ॥

॥ १०-१४-६ ॥

स्मा. वि. धाद्रमेघ.

रत्न ३७८ वै

वैवस्वत यम ऋषि, पितर-देवता, त्रिष्टुप्-छंद

प्रेहि प्रेहि पयिभिः पूर्वेभिर्यत्रा नः पूर्वे पितरः परेयुः ।
उभा राजाना स्वधया मर्दन्ता यमं पश्यासि वरुणं च देवम् ॥

॥ १०-१४-७ ॥

धौ. वि. दीक्षित प्रेतदहन

स्मा. वि. (अन्त्येष्टि), प्रेत-उपस्थान.

रत्न ३७५ वें

यम गृहणतो-यमे । वृक्षाला लता जशी आलिगन देते तद्वत तूहि दुसऱ्या कोणातरी प्रियकराला जाऊन कडकडून मिठी मार ! तोहि वृक्षा वृद्ध आलिगन देवो ! तूं त्यांचें मन आकर्षून घे । आणि तो तुझें घेवो ! याप्रमाणें परस्पर प्रेमाकित होऊन तूं आपल्या मुलाचा गोड संसार यथेच्छ थाडून पार आनंदांत रहा ! ! (१०-१०-१४).

रत्न ३७६ वें

जलवर्षाव करणारा, गोर, अजिंक्य असा हा अग्निदेव यशोपासना करणाऱ्या यजमानासाठी 'दोहन करून आकाशातून जलवर्षाव करतो. आपल्या बुद्धीच्या योगानें आदित्य जसा सर्व जग जाणतो, तद्वत तो हा पूज्य अग्निदेवहि तें जाणतोच. यशार्ह असा तो देव यजनीय अशा ऋतूंचें यजन करो ! (१०-११-१).

रत्न ३७७ वे

ज्यांचा मार्ग अभिनव आहे व ज्यानीं सोम संपादन केला आहे आणि जे अंगिरा, अयर्व व मृगु यांचे वंशज आहेत, अशा त्या आमच्या सोम-संपादक पितरांच्या कृपाछत्राखाली व त्यांच्या गुप्रसन्न मर्जांत आग्नी सदैव राहूं असें घडो ! (१०-१४-६)

रत्न ३७८ वें

ज्या प्राचीन मार्गांनीं आमचे पूर्वज पितर प्राचीनकालीं ज्या लोकां गेले, त्या लोकां, त्याच मार्गांनीं, हे माझ्या मृत पित्या ! तूहि पण जा ! तेथें जाऊन स्वप्नाकारानें तूत झालेल्या दोषा राजांचें गृहणजे वरुण व यम या देवांचें-दर्शन घे. (१८-१५-७).

सं गच्छस्व पितृभिः सं यमेनेष्टापुनेन परमे व्योमन् ।

हित्वायांयं पुनरस्तमेहि सं गच्छस्व तन्वा सुवर्चाः ॥

॥ १०-१४-८ ॥

अपेतं वीतं वि चं सर्पतातोऽस्मा एत पितरो लोकमकन् ।

अहोभिरद्भिरवतुभिर्व्यक्त यमो ददात्यमसानमस्मै ॥

॥ १०-१४-९ ॥

स्मा. वि. दहनभूमि प्रोक्षण

रत्न ३७९ वै

वैवस्थत यम-ऋषि, श्वान-देवता, त्रिष्टुप्-छंद

अतिं द्रव सारभेयां श्वानां चतुरक्षी शवली साधुना पया ।

अया पितृन् त्सुविदत्रां उपेहि यमेन ये सधमादं मर्दन्ति ॥

॥ १०-१४-१० ॥

श्री. वि. दोक्षित-मेत दहन.

स्मा. वि. प्रेतानुमंत्रण; प्रेतउपस्थान

यौ ते श्वानौ यम रक्षितारौ चतुरक्षी पंधिरक्षी नृचक्षसौ ।

ताम्यामिनं परं देहि राजन् त्वस्ति चास्मा अनमीवं चं धेहि ॥

॥ १०-१४-११ ॥

उरुणसावंसुतृपा उदुम्बली यमस्यं दूतो चरतो जनों अनु ।

तावस्मभ्यं दृशये सूर्याय पुनर्दातामसुमधेह भद्रम् ॥

॥ १०-१४-१२ ॥

रत्न ३८० वै

यम-ऋषि, यम-देवता, अनुष्टुप्-छंद

यमाय सोमं सुनुत यनाय जुहुता हवि ।

यमं हं यज्ञो गच्छन्मिद्रूतो अरंकृत. ॥ १०-१४-१३ ॥

स्मा. वि. यम भावाहन, यमाग्नीवधं आज्यहोम

तदनंतर, हे पित्या ! स्वर्गाच्या श्रेष्ठ स्थानांत राहणाऱ्या आपल्या पितरांजवळ जाऊन त्यांची भेट घे ! तसेच येथे केलेल्या इष्टापूर्त कर्मांचे स्वर्गात मिळणारे जे फल, त्या कर्मफलाशी तू संगत हो. आणि तुझे पाप नाहीसे करून घेतल्यावर वाटल्यास पुनः तू येथे या घरी ये. आणि तेजस्वी असे सुंदर शरीर धारण कर ! (१०-१४-८). हे पिशाच हो ! आता येथून चालते गहा कसे ! चला ! येथून पार निघून जा ! पितरांनी स्मधानांतील हे दहनस्थान या मृत माणसासाठी म्हणून आपल्या ताब्यात घेतले आहे. दिवस, रात्र व जल यांनी शुद्ध केलेले असे हे दहनस्थान यमदेव या मृताला देता झाला. (१०-१४-९).

रत्न ३७९ वें

चार डोळे असलेले व पिंगट रंगाचे असे जे सरमेचे पुत्र-दोन श्वान आहेत, त्यांना टाळून, हे अग्ने ! सरळ मार्गाने तू पुढे जा ! आणि यमासह जे एकाच ठिकाणी स्वघात्राने प्रमुदित होतात, अशा त्या शानी पितरांजवळ जा ! (१०-१४-१०) हे यमराजा ! तुझ्या गृहाचे रक्षण करणारे, चार डोळे असलेले, पितृयाण मार्गाचे रक्षण करणारे, आणि मनुष्यमात्रांवर पाळत ठेवणारे असे जे तुझे दोन श्वान (कुत्रे) आहेत, ते या प्रेतांच्या रक्षणार्थ त्यांच्या घरोघर दे ! आणि त्याला क्षेम व आरोग्य ही अर्पण कर ! (१०-१४-११) लांबट नाकाचे, प्राण्याचे जीव हरण करण्यांत आनंद मानणारे, व विशाल सामर्थ्याचे असे जे यमाचे दूतकर्म करणारे दोन श्वान आहेत, ते या मनुष्य लोकात नजर ठेवून फिरत असतात. आम्ही सूर्य दर्शन घ्यावे म्हणून ते दूत आज येथे या कर्मानुष्ठानांत हजर राहून उत्तम प्राण पुनः आम्हांस अर्पण करोत ! (१०-१४-१२).

रत्न ३८० वें

अहो ऋत्विज हो ! यमाकरता तुम्ही सोमरस पिळून तयार करून ठेवा. त्याचप्रमाणे त्याला आहुतिहि पण अर्पण करा ! अग्नि हा ज्याचा दूत आहे, असा हा आमचा सुचोभित यज्ञ त्या यमाकडेच जाणारा आहे ! (१०-१४-१३).

युमाय घृतबद्धविजुहोत प्र च तित्तन ।
स नो देवेभ्यो यमदीर्घमायुः जीवसे ॥ १०-१४-१४ ॥

रत्न ३८१ वै

यम-ऋषि, यम-देवता, बृहती-छंद

युमाय मधुमत्तमं राज्ञे हव्य जुहोतन ।
इदं नम ऋषिभ्यः पूर्वजेभ्यः पूर्वभ्यः पथिकृम्यः ॥ १०-१४-१५ ॥
स्मा. वि. (अन्वेषि) मृत्तिका शेषण

रत्न ३८२ वै

यम-ऋषि, यम-देवता, अनुष्टुप्-छंद

त्रिकद्रुकेभिः पतति पञ्चवीरेकमिद्रुहत् ।
त्रिष्टुप्चापत्री छन्दांसि सर्वा ता यम आहिता ॥ १०-१४-१६ ॥
स्मा. वि. पितृयज्ञ.

रत्न ३८३ वै

शंख यामायन-ऋषि, पितर-देवता, त्रिष्टुप्-छंद

उदीरतामवर उत्परास उन्मच्यमाः पितरः सोम्यासः ।
असुं य ईयुरवका ऋतज्ञास्ते नोऽवन्तु पितरो हवेषु ॥

॥ १०-१५-१ ॥

श्री. वि. (महापितृयज्ञ) अनुवाक्या. स्मा. वि. पितृतर्पण; चरहोम

इदं पितृभ्यो नमो अस्त्वघ ये पूर्वीसो य उपरास ईयुः ।
ये पार्थिवे रजस्था निरपता ये वा नूनं सुवृजनांसु विश्व ॥

॥ १०-१५-२ ॥

हे ऋत्विज हो ! यमाप्रीत्यर्थं त्वम्ही घृतयुक्त पुरोडाशादि हविर्द्रव्ये अर्पण करा ! तसेच त्याचें स्तोत्रहि पण गायन करा ! दिव्यविभुधामंघील तो यमराज आम्ही दीर्घकाल जगावें म्हणून आम्हांस दीर्घायुष्य अर्पण करो ! (१०-१४-१४) !

रत्न ३८१ वें

अशो ऋत्विज हो ! यमराजाप्रीत्यर्थं अत्यंत मधुर असें हविरन्न तयार करून, त्याचें अर्पण हवन करा ! सनातन यज्ञमार्ग दाखविणारे असे जे सृष्टीच्या प्रारंभी उत्पन्न झालेले आमचे पूर्वज ऋषी आहेत, त्यांना हा आमचा नमस्कार असो ! (१०-१४-१५).

रत्न ३८२ वें

एकच असें हे महाकृत्य त्रिकटुक यज्ञाच्या योगाने सहा भूर्मीप्रत जातें. त्रिष्टुप्, गायत्री, इत्यादि जे छंद आहेत, ते सर्व यमाच्या ठिकाणींच स्तोत्ररूपाने स्थापिले जातात (१०-१४-१६) .

रत्न ३८३ वें

पितरांत जे निकृष्ट पितर आहेत ते उत्तम हवि प्राप्त करून घेवोत ! जे उत्तम पितर आहेत, ते उत्तम हवि प्राप्त करून घेवोत ! आणि जे मध्यम पितर आहेत तेहि उत्तम हवि प्राप्त करून घेवोत ! आणि ते हे सर्व पितर आमच्याविषयी अनुग्रहबुद्धि धारण करोत ! आमचें कर्मानुष्ठान जाणणारे असे जे अर्हिसक पितर आमच्या प्राणांचें रक्षण करण्याकरतां आले आहेत, ते आमच्या हाकेसरशी आमचें रक्षण करोत ! (१०-१५-१) . जे या यजमानाच्या पूर्वी जन्मलेले असून सांप्रत पितृलोकांत जाऊन राहिलेले आहेत व जे यजमानाच्यानंतर जन्मून सांप्रत मृत झाले आहेत, जे पृथ्वीवर या कर्मानुष्ठानांतील हवि-ग्रहण करण्यासाठीं म्हणून येऊन बसले आहेत आणि जे बंधुरूप पितर आपल्या संपन्न अशा या प्रजासूय यजमानाजवळ येऊन बसले आहेत, अशा या सर्व पितरांना आम्ही आज रोजीं हे मिष्टान्नार्पणपूर्वक नमस्कार करीत आहों (१०-१५-२).

आहं पितृन्सुविदत्रौ अवित्सि नपातं च विकर्मणं च विष्णोः ।
 बर्हिषदो ये स्वधया सुतस्य भजन्त पित्वस्त इहागमिष्टाः ॥

॥ १०-१५-३ ॥

बर्हिषदः पितरः जुष्यर्वाग्निमा वो हृष्या चक्रमा जुषध्वम् ।
 त आ गुनावसा शन्तमेताऽथा नः शं योररपो दधात ॥

॥ १०-१५-४ ॥

उपहृताः पितरः सोम्यासो बर्हिष्येषु निधिषु प्रियेषु ।
 त आ गमन्तु त इह श्रुन्नवधि ब्रुवन्तु तैऽवन्त्वस्मान् ॥

॥ १०-१५-५ ॥

श्री. सू. (महापितृयज्ञ) याज्या.

स्मर. वि. धादमंत्र.

आष्या जानुं दक्षिणतो निरधेमं यज्ञमभि गृणीत विधे ।
 मा हिंसिष्ट पितरः केन चित्तो यद् आगः पुरुयता करांम ॥

॥ १०-१५-६ ॥

आसीनासो अरुणीनागुपस्थे रयि धंत दाशुये मर्याय ।
 पुत्रेभ्यः पितरस्तस्य वस्वः प्र यच्छत त इहोजे दधात ॥

॥ १०-१५-७ ॥

ये नः पूर्वे पितरः सोम्यासोऽनुहिरे सोमपीयं वसिष्टाः ।
 तेभिर्यमः सरराणो हवीष्युशन्नसाद्भिः प्रतिकाममत्तु ॥ १०-१५-८ ॥

ये तातुपुदेवत्रा जेहमाना होत्राविद्ः स्तोमतष्टासो अर्कैः ।
 आप्रं याहि सुविदत्रैर्भिरवाट् सयैः कश्यैः पितृभिर्धर्मसाद्भिः ॥

॥ १०-१५-९ ॥

माझी पितृभक्ति उत्तम ओळखणाऱ्या पितरांना मी चांगले जाणतो. तसेच विश्वभ्यापी विष्णुदेवाचे देवयान व पितृयान हे दोन मार्गहि मी जाणतो. दर्मासनावर बसून सोमरस व स्वघान्न यांचे सेवन करणारे पितर या आमच्या पितृयज्ञांत आज उपस्थित झाले आहेत (१०-१५-३). अहो दर्मासनावर बसणारे पितरहो! तुम्हीं आमचे रक्षण करावे! आम्हीं हे मधुर स्वघान्न खास तुमच्यासाठीच तयार केले आहे, ते मिष्टान्न तुम्ही सेवन करा! आणि सेवन करून संतुष्ट व संतुष्ट झाला म्हणजे आम्हांस शुभाशीर्वाद देण्यासाठी आमच्याजवळ या! आणि आम्हांस सुख द्या व दुःख नाहीसे करा! (१०-१५-४)! दर्मावर मांडून ठेवलेल्या स्वघान्नाचा स्वीकार करण्याकरता म्हणून निमंत्रिलेले आमचे सोमसपादक पितर हे या आमच्या यज्ञप्रज्ञांत आगमन करोत! ते आमचे स्तुतिस्तोत्र ऐकोत! ऐकून सुप्रसन्न होत्याते आमची वाहवा करोत! आणि आमचे रक्षणहि करोत (१०-१५-५)! अहो पितर हो! तुम्हीं आपली डावी मांडी खाली करून व दक्षिणेकडे बसून या आमच्या पितृयज्ञाची प्रशंसा करा! आमच्याकडून कळत अगर नकळत मनुष्यस्वभावास अनुसरून आमच्या हातून तुमचा कांहीं अपराध घडला असला तर त्याबद्दल आम्हास शासन करू नका! (१०-१५-६)! अहो तेजस्वी देवाच्या सन्निध बसलेल्या पितरानो! तुम्हांला स्वघान्न अर्पण करणाऱ्या या यजमानाला अपार ऐश्वर्याचा धनी करा! हे पितर हो! या यजमानाच्या पुत्राला सर्वोत्तम धन द्या! आणि त्या चरोवरच या यज्ञांत मधुर रसाची रेलचेळ होईल असे करा! (१०-१५-७) आमच्या ज्या सोमसंपादक पूर्वज पितरांनी देवास सोमरस अर्पण केला, त्या तेजस्वी पितरांचरोवर स्नेहभावाने वागणारा हविरनेष्टु यमराजहि येथे या यज्ञांत येऊन, या आमच्या हविरन्नाचे यथेच्छ सेवन करो! (१०-१५-८). क्रमाने देवत्व प्राप्त करून घेतलेले, यज्ञानुष्ठान जाणणारे, स्तोत्रांनींयुक्त कर्म करणारे अशा त्या ज्ञानी, सत्यमत, बुद्धिमान व कन्यालप्रिय पितरांस बरोबर घेऊन, हे अग्निदेवा! तूं आमच्या समोर ये! (१०-१५-९).

ये स॒त्यासो॑ ह॒विरदो॑ ह॒विष्या इ॒न्द्रेण॑ दे॒वैः स॒रयं॑ दधा॒नाः ।

आग्ने॑ याहि स॒हस्रं॑ दे॒वक॒न्दैः प॒रैः पू॒र्वैः पि॒तृभिर्घ॑र्म॒साद्भिः ॥

॥ १०-१५-१० ॥

रत्न ३८४ वै

शंख धामायन-ऋषि, पितर-देवता, जगती छंद

अग्नि॑ष्वात्ताः पि॒तर ए॒ह गच्छ॑त॒ सदः॑ सदः॑ सद॑त सु॒प्रणी॑तयः ।

अ॒त्ता ह॒वीषि॑ प्र॒य॑तानि व॒र्हिष्य॑या र॒यि॑ सर्व॒वीरं॑ दधा॒तन ॥

॥ १०-१५-११ ॥

श्रौ. वि. (महापितृयज्ञ) प्रथम अनुवाक्या

स्मा. वि. श्राद्धमंत्र.

रत्न ३८५ वै

शंख धामायन-ऋषि, पितर देवता, त्रिष्टुप् छंद

त्व॒र्म॒ग्न ई॒ळितो॑ जा॒तवे॒दोऽवा॑ङ्ङ॒व्यानि॑ सु॒रभी॑णि कृ॒त्वी ।

प्रादा॑ पि॒तृभ्यः॑ स्व॒धया॑ ते अ॒क्षन्न॒द्धि॑ त्वं दे॒व प्र॑य॒ता ह॒वीषि॑ ॥

॥ १०-१५-१२ ॥

श्रौ. वि. (महापितृयज्ञ) स्विरकृत्त धाज्या,

स्मा. वि. श्राद्धमंत्र.

ये च॑ह पि॒तरो॑ ये च॑ नेह यो॒र्धं वि॒घ्न यो॑ उ॒ च न॑ प्र॒विघ्न॑ ।

त्वं वे॒त्य॒ यति॑ ते जा॒तवे॒दः स्व॒धाभि॑र्ष॒ज्ञं सु॒कृतं॑ जु॒पस्व ॥

॥ १०-१५-१३ ॥

श्रौ. वि. द्वितीय अनुवाक्या

ये अ॒ग्निद॒ग्धा॑ ये अ॒ग्निद॒ग्धा॑ म॒र्च्ये दि॒वः स्व॒धया॑ मा॒दय॑न्ते ।

तेभि॑. स्व॒राळ॒सुनी॑तिमे॒ता य॑थाव॒शं त॒न्वं क॒ल्पय॑स्व ॥

॥ १०-१५-१४ ॥

श्रौ. वि. (घातुमांस्य-महापितृ यज्ञ) धाज्या.

हविरन्न भक्षण करणारे व पानीय रसाचें पान करणारे, असे जे आमचे सत्यनिष्ठ पितर आहेत, त्यांना इंद्र व दिव्यविदुष यांसह एकाच रयांत बसवून घेऊन, हे अग्ने ! तूं आमच्याकडे ये ! येथु अशा प्राचीन पितरांनीं 'हजारों स्तोत्रें गाऊन तुजें स्तवन केलें आहे (१०-१५-१०).

रत्न ३८४ वें

अहो सन्मार्ग-दर्शक अग्निष्वात्त पितरहो! आमच्या या पितृयज्ञांत तुम्ही उपस्थित व्हा । तुमच्याकरतां मांडून ठेविलेल्या या आसनावर बसा ! आणि या दर्भावर धाडून ठेविलें मिष्टान्न यथेच्छ सेवन करा । भोजन कसून तुम्हाला म्हणजे सर्वभेद्य अशी संपत्ति आम्हांत प्रदान करा ! (१०-१५-११).

रत्न ३८५ वें

हे विश्वजात जाणणाऱ्या अग्निदेवा! स्तविला गेलेला असा तूं हें आम्ही पितरांसाठीं म्हणून तयार केलेलें हविरन्न मुगांवित्र कसून त्यांच्याकडे धाडून नेऊन तें त्यांना अचूक पोंचविता शालास. तर आतां आमचे पितर तें स्वधात सेवन करोत आणि तूंहि, देवा ! शुद्ध हविरन्न भक्षण कर ! (१०-१५-१२). जे पितर येथें आमचेजवळ आहेत व जे आमचे जंघळ नाहींत, ज्यांना आम्ही ओळखतां व ज्यांना आम्ही ओळखीत नाहीं, अशा त्या आमच्या झुचिर्भूत पितरांना, हे जातवेदा ! तूं मात्र चांगला ओळखतोस. स्वधेनें युक्त असलेल्या या यशाचा तूं आनंदानें स्वीकार कर ! (१०-१५-१३) ! जे अग्निदग्ध आहेत व जे अग्निदग्ध नाहींत असे जे आमचे पितर स्वर्गामर्घ्ये आपल्या मुकृत फलाचा उपभोग घेत आहेत, त्यांना, हे अग्ने ! त्यांच्या इच्छेप्रमाणें शरीर प्राप्त होईल असें कर ! (१०-१५-१४)

यं त्वमेमे समदहस्तम् निवीपया पुनः ।

क्रियाम्बत्र रोहतु पाकदुर्वा व्यल्कशा ॥ १०-१६-१३ ॥

शीर्णिके शीर्णिकावति ल्हार्दिके ल्हार्दिकावति ।

मण्डुक्यात्र सु सं गम इम स्वर्गमि हंपय ॥ १०-१६-१४ ॥

श्री. वि. अस्थिसंचयन, प्रेतदहनस्थान प्रोक्षण, स्मा. वि. अस्थिसंचयन.

रत्न ३८८ वें

देवधवा यामायन-ऋषि, सरस्वती-देवता, त्रिष्टुप्-छंद

सरस्वती देव्यन्तो हवन्ते सरस्वतीमध्वरे तायमाने ।

सरस्वती सुकृतो अह्वयन्त सरस्वती दाशुपे वार्ये दात् ॥

॥ १०-१७-७ ॥

श्री. वि. (दत्त) प्रउगशास्त्र.

सरस्वति या सरथं ययार्थं स्वधाभिर्देवि पितृभिर्मदन्ती ।

आसवास्मिन्वर्हिर्हि मादयस्वाऽनमोवा इप आ धेह्यस्मे ॥

॥ १०-१७-८ ॥

सरस्वती या पिनरो हवन्ते दक्षिणा यज्ञमभिमर्शनाणाः ।

सहस्रार्थमिच्छो अत्र भाग रायस्पोषं यजमानेषु घेहि ॥

॥ १०-१७-९ ॥

रत्न ३८९ वें

देवधवा यामायन ऋषि, आपो-देवता, त्रिष्टुप् छंद -

आपो अस्मान्मातरः शुन्धयन्तु घृतेन नो घृतर्ष्वः पुनन्तु ।

विश्वं हि रिप्रं प्ररहन्ति देवीरुदिदाभ्यु. शुचिरा पुत एमि ॥

॥ १०-१७-१० ॥

श्री. वि. भववृत्तस्नान यशामांजन.

स्मा. वि. यजमान अभिषेक.

हे अग्नि देवा ! प्रेत दहनकार्त्वी तूं जो भूभाग जाळला असशील तो पुनः शांत कर ! तेथें पांणी असलेल्या पुष्करणी उरून शिवाय शतकुंरांनी पसरणाऱ्या दूर्वांची घेई उगवोत ! (१०-१६-१३). हे शीतलता उत्पन्न करणारे शीतिकेवाळे ! हे आल्हाददायक पृथ्वी ! तूं घेटकुळ्यांनी युक्त हो आणि या अग्निदेवाला अत्यंत हर्षभरित कर ! (१०-१६-१४).

रत्न ३८८ वें

हे सरस्वति देवि ! देवांशी सख्य करूं पाहणारे मत्तजन या विस्तारलेल्या यज्ञग्रहांत सरस्वतीला पाचारण करतात, पुण्यवान लोकहि तिला हाक मारतातच, कारण ती सरस्वती दास्यांना सुंदर वरदान करणारी अशी आहे, (१०-१७-७). हे सरस्वति देवि ! स्वघात्रानें संतुष्ट होणारी तूं पितरांसह रथांत बसून इकडे ये ! आणि या दर्भासनावर बसून सत्सु हो ! आणि तुला शालीस म्हणजे आम्हांस आरोग्यदायक व बलवर्धक असें अन्न देण्याची कृपा कर ! (१०-१७-८). हे सरस्वति ! यज्ञांत दक्षिणेकडून येणारे पितर तुला बोलावीत आहेत, तर या यज्ञांत हजारों लोकांना उपयोगी पडेल असें अन्न व विपुल धन आम्हांस यजमानांना तूं बहाल कर ! (१०-१७-९).

रत्न ३८९ वें

मातेप्रमाणें पालन करणाऱ्या आपोदेवता आम्हांस पुनीत करोत ! पावनकारक अग्नेदेवता आम्हांस प्रवाहजलानें पावन करोत ! तेजस्वी असें हें उदक आमचें सर्व पातक धावून नेणारें असें होवो ! स्नान व आचमन यांही करून बाह्यांतर शुचिर्भूत झालेला हा मी आतां उदकांतून निघून बाहेर येतो. (१०-१७-१०).

द्र॒प्स॒र्ध॒स्क॒न्द॒ प्र॒य॒मो॑ अ॒नु घ॒नि॒म च॒ यो॒नि॒म॒नु य॒श्च॒ पूर्॒व ।
स॒मा॒न॒ यो॒नि॒म॒नु स॒च॒र॒न्त॑ द्र॒प्स जु॒हो॒म्य॒नु स॒त॒ हो॒त्रो ॥

॥ १०-१७-११ ॥

श्रौ वि विष्ट्रोम

यस्त॑ द्र॒प्स॒ स्क॒द॒ति॒ यस्ते॑ अ॒शु॒र्वा॒द्दृ॒ष्ट्यु॒तो धि॒य॒र्णा॒या उ॒प॒स्या॒त् ।
अ॒घ्न॒यो॒र्त्रा॒ परि॑ वा॒ य प॒वि॒त्रा॒त्त॑ तं जु॒हो॒मि॒ म॒न॒मा॒ य॒र्ष॒ट्कृ॒तम् ॥

॥ १०-१७-१२ ॥

यस्ते॑ द्र॒प्स॒ स्क॒न्नो॒ यस्ते॑ अ॒शु॒र॒व॒श्च॒ य प॒र॒ सू॒चा ।
अ॒य॒ दे॒वो बृ॒ह॒स्प॒ति॒ स॒ त॒ सि॒ञ्च॒तु॒ रा॒ध॒से ॥

॥ १०-१७-१३ ॥

प॒य॒स्व॒नी॒रो॒प॒भ॒य॒ प॒य॒स्व॒मा॒म॒क॒ व॒च॑ ।

अ॒पां प॒य॒स्व॒दि॒त्य॒य॒स्ते॒न॒ मा॒ स॒इ॒ शु॒ध॒त ॥

॥ १०-१७-१४ ॥

रत्न ३९० वै

सकसुक ऋषि, सृष्टु दवता, त्रिष्टु छद

परं॑ मृत्यो॒ अ॒नु॒ परे॑हि॒ प॒न्य॒ यस्ते॑ स्व॒ इ॒त॒रो॒ दे॒व॒या॒ना॒त् ।

च॒क्षु॒ष्म॒ते शृ॒ण्व॒ते ते॑ ब्र॒वी॒मि॒ मा॒ नं॑ प्र॒जा री॑रि॒षो॒ मो॒त॒ वी॒रान् ॥

॥ १०-१८-१ ॥

स्मा वि सृष्टु आवाहन; (अनवेष्टि) म्रेतस्थान निर्गमन.

मृत्यो॒ प॒द॒ यो॒प॒य॒न्तो॒ यदै॑त्त॒ द्रा॒र्घी॒य॒ आ॒र्यु॒ प्र॒त॒र॒ द॒र्घा॒ना ।

आ॒प्या॒र्य॒मा॒ना॒ प्र॒ज॒या॒ ध॒ने॑न॒ शु॒द्धा॒ पु॒ता॒ भ॒व॒त॒ य॒ज्ञि॒या॒स ॥

॥ १०-१८-२ ॥

सोमाचा रस हा पृथ्वी व स्वर्ग या उभय लोकांना अनुलक्षून पाझरता झाला. द्यावा-पृथ्वीमध्ये सारखाच संचार करणारा हा सोमरस त्याचा विप्रुद्देम करणारे आग्नी सात ऋत्विज यथाक्रम अर्घीत होम करतो. (१०-१७-११). हे सोमा ! जो तुझा रस खाली सांडला आहे, जो रस सोम जुटण्याच्या प्राण्यापासून उद्भूत वानूत पडला आहे, किंवा गाळणीतून गाळटांना बाहेर इकडे तिकडे सांडला आहे किंवा अध्वर्यूपासून गळून पडला आहे तो सर्व रस मी भक्तिभावपूर्वक वदत्कार मंत्राने अग्नी-मध्ये हवन करतो. (१०-१७-१२). हे सोमा ! जो तुझा रस बाहेर सांडला आहे आणि जो झुवेच्या आत अगर बाहेर चिकटून राहिला आहे, तो सर्व सोमरस वृहस्पति देव आम्हांस धनप्राप्ति व्हावी म्हणून सिंचन करो ! (१०-१७-१३). हे उदकांनों ! ओपवी वृष्टीच्या योगानेच रसभरित होतात. आणि तसे म्हणाल तर माझे प्रार्थना-वचनहि रसभरित आहे, कियहुना उदकामध्ये सारमूत असे जे आहे ते सर्व रसपूर्णच होय. अतएव, त्या उदकसाराने तुम्ही मला पावन करा ! (१०-१७-१४).

रत्न ३९० वें

हे मृत्युदेवा ! आम्हांपासून पराङ्मुख होऊन देवयानाहून निराळा असो जो पितृयाण नांवाचा मार्ग आहे, त्या मार्गाने तू परत जा ! तू द्याहणा असून प्रार्थना ऐकणारा असो आहेस. म्हणून मी अशी प्रार्थना करतो की आमच्या पुत्रपौत्रादि संततीला व आमच्या वीर पुरुषांना तू मार्ग नकोस (१०-१८-१) ! हे मृताचे आतजनहो ! मृत्यूचा पितृयाण मार्ग सोडून पुसत्या देवयान मार्गाने जाऊन उदंड आयुष्य धारण करणारे व्हा ! हे यशोपासक जनहो ! प्रजा व धन यांनी वर्धन पावणारे असे तुम्ही आता शुद्ध व पवित्र व्हा (१०-१८-२) !

इमे जीवा वि मृतेराववृत्रन्नभूद्भद्रा देवहृतिनो अथ ।
प्राक्षो अगाम नृतये हसाय द्राघीय आर्युः प्रतरं दधानाः ॥

॥ १०-१८-३ ॥

इमं जीवेम्यः परिधिं दधामि मैत्रां नु गादपरो अर्थमेतम् ।
शतं जीवन्तु शरदः पुरूचीरन्तर्मृत्युं दधतां पर्वतेन ॥

॥ १०-१८-४ ॥

रत्न ३९१ वै

संकसुक यामायन ऋपि, धाता-देवता, त्रिष्टुप्-छंद
यथाहान्यनुपूर्वं भवन्ति ययं ऋतवं ऋतुभिर्यन्ति साधु ।
यया न पूर्वमपरो जहात्येवा धातरार्यपि कल्पयैषाम् ॥

॥ १०-१८-५ ॥

स्मा. वि. पितृमेघ

रत्न ३९२ वै

संकसुक यामायन-ऋपि, स्वष्टा-देवता, त्रिष्टुप्-छंद
आ रोहतायुर्जरसं वृणाना अनुपूर्वं यतमाना यति ष ।
इह त्वष्टा स्रजनिमा सजोषा दीर्घमायुः करति जीवसे वः ॥

॥ १०-१८-६ ॥

रत्न ३९३ वै

संकसुक यामायन-ऋपि, पितृमेघ-देवता, त्रिष्टुप्-छंद
इमा नारीरविधवाः सुपत्नीराञ्जनेन सर्पिषा सं विंशन्तु ।
अनश्रवोऽनमीवाः सुरत्ना आ रोहन्तु जनयो योनिमग्ने ॥

॥ १०-१८-७ ॥

श्रौ. वि. स्मशांशान्तून मुवासिनीचा गृहप्रवेश

हे जिवंत असलेले जन मृतांपासून आता वेगळे होवोत ! आम्ही केलेला हा पितृमेघाख्य यज्ञ आम्हांस मंगलप्रद होवो ! दीर्घायुष्य, धारण करणारे आम्ही आता येथून हास्यविनोद व नृत्यफीडा इत्यादि करण्या- करिता पूर्वाभिमुख होऊन परत धराकडे फिरं (१०-१८-३). या जिवंत लोकांसाठी म्हणून मी गाव व भ्रमण या दोहोंमध्ये हा दगड रोवून दोहोंच्या मर्यादा निश्चित करतो. उरेश हा की या जिवंत माणसांमध्ये कोणीहि माणूस वेदोक्त आयुष्यापूर्वी पितृलोकाकडे जाण्याच्या उद्देशाने ही मर्यादा ओलांडून न जावो ! हे सर्व लोक शभर वर्षे जिवंत राहोत व त्यासाठी ते मृत्यूला या दगडाखाली साकून टाकोत ! (१०-१८-४)

रत्न ३९१ वें

व्याप्रमाणे दिवसामागून दिवस क्रमाने उगवतात नि क्रमाने मावळतात, व्याप्रमाणे अमोदर जन्मलेल्या पितराला मागून जन्मलेल्या पुत्र मरणाने टाकून देत नाही, तद्वत व तथा प्रकारचे आयुष्य, हे ब्रह्मदेवा ! तू आम्हांस दे ! (१०-१८-५).

रत्न ३९२ वें

हे मृतांचे पुत्रादिकहो ! श्रद्धापकालाचा अनुभव घेऊं इच्छितारं तुम्ही दीर्घायुष्य प्राप्त करून घ्या ! व पूर्वाजंप्रमाणे प्रयत्न करीत रहा ! कुलीन त्वष्टा देव तुमच्याजवळ राहून तुम्हांला जगण्यासाठी दीर्घायुष्य देवो ! (१०-१८-६)

रत्न ३९३ वें

घृतामिश्रित काजळ घातलेल्या, व पतीला शोभणाऱ्या अशा सुवासिनी स्त्रिया आता आपल्या घरी जावोत ! तसेच अधूरहित व दुःखरहित अशा अलंकारभंडित भायां सर्वांच्या आर्षी आपल्या असनावर चढून बसोत ! (१०-१८-७).

उदीर्ध्वं नार्येभिर्जीवलोकां गतासुमेतमुप रोष एहि ।

हस्तप्रागस्य दिधिपोस्तपेदं पत्युर्जनित्वमभि सं धभूष ॥

॥ १०-१८-८ ॥

इमा. वि. प्रेतापायुम शताश्या पत्नीस दीराने उठविणे

धनुर्हस्तादाददानो मृतस्याऽश्मे धुत्राय बध्वंसे षष्ठाय ।

अत्रैव त्वमिह वयं सुयीरा विद्वा रपृथो अभिर्मातीर्जयेम ॥

॥ १०-१८-९ ॥

रत्न ३९४ वै

शंभुगुरु कामासन-कवि, विश्वेश्वर देवता, जगती छंद

उत्तं शम्नामि पृथिवी त्वत्परीमं त्पोमि निदधन्मो अहं रिपम् ।

एता रयणा पितरं धारयन्तु तेऽश्री युग सार्दना से गिनोतु ॥

॥ १०-१८-१३ ॥

इमा वि. अग्नि पुराणे.

रत्न ३९५ वै

विमल चंद्र कवि, शोम देवता, अग्नारपति छंद

मद्रे नो अरिं षातय मनो दक्षमुन व्रतुम् ।

अर्षां ते मन्त्रे अन्धमो वि धो मद्रे रणुग्वात्रो न यत्से विवक्षसे ॥

॥ १०-२५-१ ॥

इमा वि. पानि अथ, महर्षिणा.

हे श्विये ! तूं या आपल्या मृतपतीच्या शेजारी निज-
लेली आहेस, तर आतां तूं हा जिवंत माणसांचा समुदाय पाहून त्या
प्रेतापाहून ऊठ आणि इकडे ये, तुझा दीर वृक्षे पाणिग्रहण करूं इच्छितो,
तर त्याचें मार्यात्व पत्करण्याकडे दृष्टि ठेवून सती जाण्याची इच्छा तूं आतां
करूं नकोस (१०-१८-८). आमची सत्ता चालावी, आमचें धर्चस्व
गाजावें व आम्हीं सामर्थ्यसंपन्न व्हावें, एतदर्थ या आमच्या मृताच्या
हातांतील धनुष्य काढून घेऊन मी अवळ ठेवितों. हे मृता ! तूं आतां
येथेंच राहा. तुझ्याप्रमाणें आम्हींहि वीर पुत्रादिकांनी युक्त होस्ताते
आमच्याशीं स्पर्धा करणाऱ्या शत्रूंचा या तुझ्या धनुष्याच्या साहाय्यानें पक्षा
धीमोढ करूं (१०-१८-९).

रत्न ३९४ वें

हे अरिषकुंभा ! हे मृता ! तुझ्यावर माती लोटून मी आतां तुला
बुजवून टाकतो आणि त्यावर मातीची चीबाजूनीं टेंकळें रचून ठेवितों.
या उपर तुला मी आतां कसल्याच प्रकारचा घास म्हणून देणार नाहीं.
या टेंकळांचें पितर जतन करोत, आणि येथेंच यमराज तुला निवासस्थान
वांधून देवो ! (१०-१८-१३).

रत्न ३९५ वें

हे सोम देवा ! तूं हें आमचें मन सुबिचारसंपन्न, प्रगल्भ व कर्तव्य-
दक्ष होईल असें कर। गाई जशा कुरणांतील तृण सेवनांत रममाण होतात
सद्वत आम्हींहि उद्धसित धूर्त्वांत असणाऱ्या तुझ्या मैत्रांत रमून जाऊं असें
पढो ! सोमा ! खरोखर तूं उदार मनाचा योर देव आहेस !
(१०-२५-१).

रत्न ३९६ वें

मोठाले, नतार जमिनीवर वाटलेले, खाली टाकले असता फुरफुरत जाणारे व कंपनशील असं हे फासे मात्र मला आल्हाद देणारे आहेत. क्षणोक्षणी जयापजयामुळे हर्षशोकस कारण होणारा हा विभ्याचा फासा मूजवत पर्यंतावर वाटलेल्या सोमरसपानाप्रमाणे मला अत्यंत हर्षभरित करीत आहे. (१०-३४-१).

रत्न ३९७ वें

माझी भार्या माझ्यावर कधीहि रागावली नाही की मांडली नाही. उलट माझ्या मित्रांशी विनयादराने वागून त्यांना सतोषवीत असे. आणि माझ्याशीहि पण सद्भावनेनेच वागे, असे असता मी जुगाराच्या नादी लागून त्या अनकूल भायेंला टाकून दिली ! कारण फांशांशिवाय मला कांहींच प्रिय वाटेनासे झाले ! (१०-३४-२) सासू माझा द्वेष करते आणि घायकोकडे पाहवें तर ती मला दूर लोदून देते ! कारण उघटच आहे की जुगान्याच्या शब्दाला मान देऊन कोण त्याला सुखीचणार आहे ? मूल्यवान पण म्हतारा झालेल्या घोड्याप्रमाणे माझ्यासारखा जुगारी कोठे गेला तरी त्याला सुख असे लाभणे नाहीच ! (१०-३४-३). ज्याचे घन लुचाडून घेण्याची या बलवान फांशांना मोठी आकांक्षा लागलेली असते, त्या जुगान्याच्या स्त्रीचा हात दुसरे जुगारी लोक बंधक घेऊन, तिचा विनयभंग करतात. त्याचे बाप, आई, भाऊ इत्यादि सर्वजण उघड म्हणत असतात की, आम्ही कांहीं त्याला ओळखीत नाही ! जा, त्याला खुशाल दोरीने बांधून ओढून घेऊन जा ! (१०-३४-४) मध्येच मी मनांत निश्चय करतो की इतःपर फांशांनी मी रूत खेळणार नाही. माझे मित्र मला बोलवायला आले तर मी दूर पळून जाईन, पण काय ! असे असले तरी पटावर टाकलेल्या पिंगट फांशांचा खुळखुळ आवाज कार्नी पडल्यापरोवर अभिचाराला चटावलेली स्त्री जाराच्या संकेतस्थळी जशी घाय मारते, तद्वत मीहि जुगान्यांच्या अड्ड्याकडे धूम ठोकतोच, (१०-३४-५). फांसे खेळण्यांत मोठा जहाजाज असा मी कोणाला जिंकू असा आरोढ्या ठोकीतच जुगान्यांच्या अड्ड्यांत घडक मारतो. काय मीज पहा ! प्रतिस्पर्धीची पैज माझून डाव टाकणाऱ्याचे फांसे हरलेल्या जुगान्याची रूतेष्टा सारखी मडकवीतच असतात ! (१०-३४-६).

(४१२)

रत्न ३९८ वे

कवय ऐलूप-ऋषि, अक्ष-देवता, जगती-छंद.

अक्षासु इदंङ्कुशिनो नितोदिनो निकृत्वानस्तर्पनास्तापयिष्णवः ।
कुमारदैष्णा जयनः पुनर्हणो मन्वा सम्पृक्ताः कितवस्य वर्हणा ॥
॥ १०-३४-७ ॥

रत्न ३९९ वे

कवय ऐलूप ऋषि, अक्षनिंदा-देवता, त्रिष्टुप्-छंद.

त्रिपञ्चाशः कीळति व्रातं एषा देव इव सविता सत्यधर्मा ।
उग्रस्य चिन्मन्यवे ना नमन्ते राजा चिदेभ्यो नम इत्कुणोति ॥
॥ १०-३४-८ ॥

नीचा वर्तन्त उपारं स्पुरन्त्यहस्तासो हस्तवन्तं सहन्ते ।
दिव्या अङ्गारा शरिणे न्युक्ताः शीताः सन्तो हृदयं निर्देहन्ति ॥
॥ १०-३४-९ ॥

जाया तप्यते कितवस्य हीना माता पुत्रस्य चरतः कं स्त्रिव् ।
ऋणावा विम्यद्वर्नमिच्छमानोऽन्येग्रामस्तमुप नक्तमेति ॥
॥ १०-३४-१० ॥

रत्न ३९८ वें

अहो, हे फांसे म्हणजे अंगांत रुतून बसणारे जसे काही अणकुचीदार कटिच ! ते शरीराला बौचणारे, त्याला चटका देणारे, दाह उत्पन्न करणारे असे मोठे द्राड व हुष्ट आहेत ! विजयी जुगान्याला ते पुत्राचा आनंद देतात खरे ! प्रथम छामाचें आमिष दाखवून माणसाला जुगार खेळण्यास प्रवृत्त करतात, पण अखेर घेते त्याचा सर्वस्वी घात करावयास चुकत नाहींत ! (१०-३४-७) .

रत्न ३९९ वें

एतन्मर्मा जो सविता तो जगांत जसा विहार करतो तद्वत या त्रेपन्न अध्यांचा (फांशांचा) संघ सतत विहार करित असतो. मनुष्य कितीहि रागीट असो, त्याच्या रागाला ते मुर्छाच दाद देत नाहींत. अहो, राज्याचा मालक असा जो राजा सो झाला तरी विचारा या अध्यांना घृतांत नमस्कारच करतो की ! (१०-३४-८) फांसे घडघडत खाली जमिनीवर पडतात. पण हरलेल्या जुगान्याच्या अगावर जसे काही कुरकुरतच असतात ! म्हटलें तर त्यांना स्वतःना हात नाहींत, पण मौज ही की घडघडीत हात असलेल्या जुगान्याला ते अगदीं अचूक चीत करतात ! तुम्हीं हें सत्य समजा कीं, फांसे हे दिव्यलोकीचे षाधगीत निलारे आहेत ! ते इंधनरहित भूमीवर फेकले आणि हाताला गार लागत असले तरी ते फाळजाला तीक्ष्ण चटके देणारे असे आहेत ! (१०-३४-९) कोठें तरी भटकत फिरणाऱ्या त्या जुगान्याची मुशील पत्नी विचारी पतिविरहापुळें सारखी झुरत असते. त्याची आई शाली तरी आपल्या पुत्राला इकडे तिकडे भटकत असलेला पाहून पुत्रशोकानें तळमळत असते. कर्जेबाजारी झालेला तो जुगारी निराधेनें भयभीत होत्साता चोरी करून घन मिळविण्याच्या इच्छेनें रात्रीं दुसऱ्याच्या घरां चोरी करण्यास जातो ! (१०-३४-१०) .

स्त्रियं दृष्ट्वाय कितवं ततापाऽन्येषां जायां सुकृतं च योनिम् ।

पूर्वाह्ने अश्वान् युजुजे हि वभ्रून् तसो अग्नेरन्ते वृषलः पपाद ॥

॥ १०-३४-११ ॥

यो वः सेनानीर्महतो गणस्य राजा व्रातस्य प्रथमो वभूव ।

तस्मै कृणोमि न धना रुणधिम दशाहं प्राचीस्तदृतं वदामि ॥

॥ १०-३४-१२ ॥

अक्षैर्मा दीव्य कृपिमिह कृयस्य वित्ते रमस्व बहु मन्यमानः ।

तत्र गावः कितव तत्र जाया तन्मे वि चष्टे सवितायमर्यः ॥

॥ १०-३४-१३ ॥

रत्न ४०० वै

कवप ऐन्द्र, अक्षमिदा-देवता, त्रिष्टुप्-छंद.

मित्रं कृणुष्वं खलु मृळता नो मा नो घोरेण चरताभि धृष्यु ।

नि धो नु मन्युर्विशतामरातिरन्यो वभ्रूणां प्रसिंती न्वस्तु ॥

॥ १०-३४-१४ ॥

रत्न ४०१ वै

सुता धानाक ऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद.

सविता पश्चातात्सविता पुरस्तात्सवितोत्तरात्तात्सविताधरात्तात् ।

सविता नः सुवतु सर्वतांति सविता नो रासता दीर्घमायुः ॥

॥ १०-३६-१४ ॥

स्मा. वि. सौरजप, पुण्याहवाचन. भाशिर्वाद.

दुसऱ्यांच्या त्रिया सुखांत व त्यांचीं घरे सुव्यवस्थित पाहून जुगारी हा आपल्या घराची दैन्यावस्था व बायकोची हीनावस्था भाडवून मनांत तळमळत व तडफडत असतो ! पण सकाळ उजाडतांच पुनः तो फांशाचीं लगट करतो आणि रात्री त्यांच्या शेजारीच जाऊन निजतो. (१०-३४-११), अहो फांशानो ! तुमच्या संघाचा जो कोणी नायक असेल, तुमच्या गणाचा जो कोणी राजा असेल, त्याला मी आतां हात जोडून नमस्कार करतो. मी आतां जुगाराप्रीत्यर्थ पैसा घालविणार नाही. हें पहा, खोटे घाटल्यास मी आपल्या दातांची दहादि बोटें उघडीं करून दाखवितों. अहो ! खोटे नाही, मी हें सत्य, सत्यच सांगत आहे. (१०-३४-१२) अरे जुगाऱ्या ! फांशांनीं जुगार खेळू नकोस ! बाबा ! खेळू नकोस ! शेतीच कर । म्हणजे तुला त्यापासून संपत्तीचा उपभोग घ्यावयास सांपडेळ, त्या कृपिकर्मांत गाथी आहेत ! खीदि आहे ! हें रहस्य मला सर्वशानी अशा सवितादेवानें अनेक प्रकारें समजावून सांगितलें आहे, (१०-३४-१३).

रत्न ४०० वें

अहो फांशांनीं ! आतां मेहरबानी करा ! तुम्ही माझे मित्र व्हा ! मला सुखानंदांत ठेवा ! माझ्याशीं उपमर्दकारक रीतीनें आणि खुनशीपणानें आतां वागूं नका ! तुमचा राग माझ्या शत्रूवर जाऊन आदळो ! आमचा शत्रु पिंगटवर्णाच्या तुमच्या जाळ्यांत अचूक येऊन पडो ! (१०-३४-१४).

रत्न ४०१ वें

जो पश्चिमेकडे आहे, पूर्वेकडे आहे, उत्तरेकडे आहे आणि दक्षिणेकडेहि आहे-अर्थात् जो सर्व बाजूंनीं आहे- असा तो सविता देव आमच्यासाठीं सर्व अभिलषित वस्तु निर्माण करो ! आणि आम्हांस दीर्घायुष्य देवो ! (१०-३६-१४).

रत्न ४०२ वै

अभितप सौर्य-श्रवि, सूर्य-देवता, जगती छंद.

नमो मित्रस्य वरुणस्य चक्षसे महो देवाय तदृतं सर्पयत् ।
दुरेदृशं देवजाताय केतवं दिवस्पुत्राय सूर्याय शंसत ॥

॥ १०-३७-१ ॥

श्री. वि. (भाश्विनशस्त्र) सौर्यकांड.

स्मा. वि. सूर्योपस्थान-

सा मा सत्योक्तिः पारं पातु विश्वतो धावां च यत्र ततनृजहानि च ।
विश्वमन्यन्नि त्रिशते यदेजति विश्वाहापो विश्वाहोर्देति सूर्यः ॥

॥ १०-३७-२ ॥

न ते अदेव प्रदित्रो नि वासते यदेतशेभिः पतरै र्ययसि ।
प्राचीनमन्यदनु वर्तते रज उदन्येन ज्योतिषा यासि सूर्य ॥

॥ १०-३७-३ ॥

येन सूर्य ज्योतिषा वार्धसे तमो जगच्च विश्वमुदियपि भानुना ।
तेनास्मद्विश्वामनिरामनाहुतिमपामीवामप दुष्वप्यं सुव ॥

॥ १०-३७-४ ॥

श्री. त्रि. सूर्य उपस्थान.

विश्वस्य हि प्रेषितो रक्षसि व्रतमहेळ्यलुचरसि स्वधा अनु ।
यद्य त्वा सूर्योपप्रवामहै तं नो देवा अनु मंसीरत् क्रतुम् ॥

॥ १०-३७-५ ॥

तं नो धावापृथिवी तन्न आप इन्द्रः शृण्वन्तु मरुतो ह्यं वर्चः ।
मा शूने भूम सूर्यस्य संदाशिं भद्रं जीवन्तो जरुणामशीमहि ॥

॥ १०-३७-६ ॥

रत्न ४०२ वें

अहो ऋषिदेव हो ! मित्र व वरुण यांच्या नेत्रस्थानीं अश्लेष्ठा, महान्, तेजस्वी, दूर असला तरी पाहणारा, देवांसाठीं जन्मलेला, प्रकाशरूपी ध्वज असलेला, स्वलोकार्थें रक्षण करणारा असा जो हा सूर्यनारायण स्थाला नमस्कार करा ! त्या सूर्यनारायणाची अनुष्ठानपूर्वक उपासना करा ! आणि त्याचें मंगल स्तुतिस्तोत्र गा ! (१०-३७-१), जिच्यामुळे द्यावापृथ्वी व अहोरात्र हीं निर्माण शालीं, जिच्यामध्यें सर्व भूतजात विघात पावतें, व चलनबलनादि क्रिया करते, जिच्यामुळे उदक हें सदासर्वकाल बाह्य राहते व सूर्य उदयास्त करीत फिरत असतो अशी ती सत्योक्ति माझे चोहोकडून रक्षण करो ! (१०-३७-२), हे सूर्य देवा ! ज्या वेळीं तूं रमाला वेगवान असे घोटे जोडूं इच्छितोस आणि ज्या वेळीं तुजें प्राचीन असे चंद्राख्यरूपीं दुसरें तेज वरोवर घेऊन तूं उदय पावतोस तेव्हां कोणीहि पुरातन राक्षस तुझ्या सन्निध राहूं शकत नाहीं (१०-३७-३). हे सूर्य देवा ! ज्या तेजानें तूं अधकाराचें निवारण करतोस आणि ज्या तेजानें तूं सर्व जगाला जागृत करतोस त्या तेजानें आमची उपासमार, आमची अधार्मिकता, व रोगराई इत्यादिकांचा नाशनाद कर ! आणि त्याच वेळीं राधा पडलेल्या दुःस्वप्नापासून उत्पन्न होणारीं अरिष्टें हीं हि पण विलयास ने (१०-३७-४), हे सूर्यदेवा ! सद्भावप्रेरित होऊन केलेलीं सर्व यज्ञोपासकांची जी देवोपासना आहे, तिचें तूं न रागावतां राक्षसादिकांपासून रक्षण करतोस. आणि प्रातर्होम आटपला म्हणजे पुनः वर आकाशांत प्रयाण करतोस. हे देवा ! ज्या ज्या वेळीं आम्हीं तुझी प्रार्थना करूं, त्या त्या वेळीं त्या आमच्या अनुष्ठानाला इन्द्रादि देव अनुमोदन देवोत ! (१०-३७-५), द्यावापृथ्वी, आपोदेवां, इंद्र आणि मरुत प्रमृति देव हा आमचा घांघा व ही आमची स्तुति ऐकोत ! सूर्य देवाचें दर्शन घडल्यावर दुःखाचा प्रसंग आमच्यावर न येवो ! आम्ही दीर्घकाल प्राणधारण करणारे होत्साते, कल्याण व अमरत्व प्राप्त करून घेऊं असें घडो ! (१०-३७-६).

प्रिच्छाहां त्वा सुमनसः सुचक्षुमः प्रजायन्तो अनभीमा अनागतः ।
उपन्त त्वा मित्रमहो दिवेदिने ज्योग्जीवाः प्रति पश्येम सूर्य ॥

॥ १०-३७-७ ॥

महि ज्योतिर्बिभ्रत त्वा विचक्षण मास्वन्ती चक्षुषे चक्षुषे मयः ।
आरोहन्त वृहत पाजमस्पीरं वय जीवाः प्रति पश्येम सूर्य ॥

॥ १०-३७-८ ॥

यस्य ते रिच्छा सुनानि केतुना प्र चेतं नि चं विशन्तं अवतुभिः ।
अनागास्त्वेन हरिकेश सूर्याऽद्वाद्वा नो यस्यमातरस्यनोदिदि ॥

॥ १०-३७-९ ॥

रत्न ४०३ वै

अभितप सौर्यं-ऋषि, सूर्य-देवता, त्रिष्टु-छंद.

श नो भव चक्षसा श नो अह्ना शं भानुना शं हिमा शं घृणेन ।
यया शमस्वच्छमसंहुरोणे तसूर्यं द्रविण चेहि चित्रम् ॥

॥ १०-३७-१० ॥

रत्न ४०४ वै

अभितप सौर्यं-ऋषि, सूर्य-देवता, अगती छंद.

अस्माकं देवा उभयाय जन्मने शर्मं यच्छत द्विपदे चतुष्पदे ।
अदत्पिबंदुर्जयमानमाशितं तदस्मे शं योररूपो दधातन ॥

॥ १०-३७-११ ॥

यद्वो देवाश्चक्रम जिह्वया गुरु मनसो वा प्रयुती देवहेळनम् ।
अर्गमा यो नो अभि दुच्छुनायते तस्मिन्तदेनो वसवो नि धेतन ॥

॥ १०-३७-१२ ॥

हे सूर्य नारायणा ! आम्ही सुप्रसन्न, सुदर्शन, सुप्रजावान, रोगरहित, पापरहित होत्साते तुझे सदैव पूजन करित असावे, आणि हे मित्रपूजका ! प्रतिदिवशी उदय पावणारा जो तू त्या तुझे, चिरकाल जगू पाहणारे आम्ही सु-मंगल दर्शन घेत रहावे असे घडो ! (१०-३७-७). हे शानमूर्ते ! हे सूर्य देवा ! तू महत्तेज धारण करणारा आहेस ! अत्यंत दीप्तमान आहेस ! सर्वांच्या दृष्टीला सुखकर असा आहेस ! अत्यंत बलवान असा जो अंतरिक्ष लोक, त्या अंतरिक्ष लोकावरहि चढून जाणारा जो तू त्या तुझे आम्ही दीर्घकाल जिवंत राहून, नित्य मंगल दर्शन घेत असावे असे घडो ! (१०-३७-८) हे सुवर्णकेश सूर्य देवा ! तू उदय पावलास म्हणजे त्या तुझ्या क्षमक्षणीत तेजाने सर्व जग खडबडून जागे होऊन हालचाट-धावपळ करू लागते ! आणि तू अस्त पावलास म्हणजे ते घडपडणारे जग पुनः रात्री अंधकारात स्वस्थ विराम पावते. तर हे देवा ! तू आम्हास निष्पाप करित व क्षेमकर होत नित्य उदय पावत जा ! (१०-३७-९)

रत्न ४०३ वे

हे सूर्य देवा ! तू आपल्या मंगलमय तेजाने आम्हांस सुखकर हो ! प्रकाशाने सुखकर हो ! किरणाने सुखकर हो ! हिमाने सुखकर हो ! उष्णतेने सुखकर हो ! फार काय, ज्या ज्या योगाने प्रवासात व घरांत आम्हांस उत्तम सुख लाभेल, असे उत्कृष्ट बलारोग्यघन आम्हास अर्पण कर ! (१०-३७-१०).

रत्न ४०४ वे

अहो देवहो ! तुम्ही आमच्या लोकना व पशूना दोघांसहि सुखप्रदान करा ! तसेच आम्ही जे जे म्वाऊ, जे जे पिकू, जे जे बल प्राप्त करून घेऊ, ते सर्व आम्हांस आरोग्यकारक व विषयजनित सुख देणारे होईल असे करा ! व त्याबरोबरच आम्हास निष्पाप करावयासहि पण चुकू नका ! (१०-३७-११) ! अहो दिव्य विबुधो ! आम्ही घाचेने, मनाने व शरीराने तुम्हांस राग येईल असला कसला जरी अपराध केला असला, तरी तो सर्व अपराध आम्हांला सोडून आमच्याशी दुष्टपणाने वागणाऱ्या आमच्या शत्रूच्या बोकड्या जाऊन बसल, असे करा ! (१०-३७-१२).

रत्न ४०५ वै

सौचिक अग्नि ऋषि, देव-देवता, त्रिष्टुप्-छन्द.

प्रयाजान्मे अनुयाजोश्च केवलानूर्जस्वन्त हविषो दत्त भागम् ।

घृत चापा पुरुषं चौपदीनामग्रेष्व दीर्घमार्युरस्तु देवा ॥

॥ १०-५१-८ ॥

स्मा. वि. देवे.

रत्न ४०६ वै

देव ऋषि, अग्नि देवता, जगती छन्द.

तन्तु तन्वत्रजसो भानुमन्विहि उयोर्तिष्मत पयो रक्ष धिया

कृतान् । अनुत्वण वयत जोगुणामपो मनुर्भव जनया दैव्य

जनम् ॥ १०-५३-६ ॥

श्रौ वि. दभांस्तरण

स्मा. वि. सायं अग्नि-उपस्थान

रत्न ४०७ वै

देव-ऋषि, अग्नि देवता, त्रिष्टुप् छन्द.

अश्मन्वती रीपने स रभध्वमुत्तिष्ठत प्र तंरता सखाय ।

अत्रा जहाम् ये असन्नशैवा शिवान्वयमुत्तरेमामि वाजान् ॥

॥ १०-५३-८ ॥

स्मा. वि. (विवाह) यानारोहण.

रत्न ४०८ वै

बृहदुक्थ घामदैव्य-ऋषि, इन्द्र देवता, त्रिष्टुप्-छन्द.

एभिर्ददे वृष्ण्या पौस्यानि येभिरौशंद्बृत्रहत्याय वजी ।

ये कर्मण. क्रियमाणस्य मह ऋतेकर्ममुदजायन्त देवा ॥

॥ १०-५५-७ ॥

स्मा. वि. देवे

रत्न ४०५ वें

अहो देवहो! प्रयाज नांवाचा हविर्भाग व अनुयाज नांवाचा हविर्भाग आणि तसेंच स्वष्टकृत् नांवाचा सारभूत हविर्भाग मला-अग्नीला-अर्पण करा। उदकाचे सारभूत असें जें पृत व ओपवीपासून उत्पन्न झालेला पुरुषरूपी हविर्भाग मला अर्पण करा! आणि मला अग्नीला दीर्घायुष्य असूंचा! (१०-५१-८).

रत्न ४०६ वें

हे अग्नि देवा! यज्ञकर्माचा विस्तार करणारा असा जो तू, तो रजोर्लोक प्रकाशित करणाऱ्या सूर्य मंडलामध्ये प्रवेश कर आणि यज्ञकर्मानें तयार केलेल्या तेजस्वी अशा स्वर्गाकडे जाणाऱ्या देवयान मार्गाचे रक्षण कर! आम्हां स्तोत्रजनांचें यज्ञानुष्ठान अग्निदेव प्रसादपूर्ण करो। हे अग्ने! आतां तूं स्तुत्य हो आणि दिव्यचिदुघाना येथें प्रकट कर। (१०-५३-६).

रत्न ४०७ वें

अहो मित्रहो! ही पहा पाषाणमय नदी वाहते आहे. तिला तरून जाण्याचा प्रयत्न करा! उठा! आणि सुरक्षितपणें ती ओलांडून पैलतीरास जा! कारण या प्रदेशांत राक्षस, भूत, पिशाच इत्यादि उपद्रव देणारे दुष्ट प्राणी राहत असतात. त्यांना आम्ही येथेंच टाकून देऊ आणि सुलकर असें मिष्टान्न मिळविण्याकरतां लवकर ही नदी ओलांडून पार जाऊं। (१०-५३-८).

रत्न ४०८ वें

मरुद्गणांच्या साहाय्यानें इन्द्रदेव हा वृत्राला मारण्यासाठीं जोरानें जलवर्षाव करतो आणि मरुद्देव हे त्या इन्द्राए पाऊस पाडण्याच्या कामांत साहाय्य करण्यासाठीं गडणून सामोरे येतात. त्या मरुतांच्या साहाय्यानें इन्द्र हा वृष्टिरूपी पराक्रमाचीं कृत्ये करतो. (१०-५५-७).

रत्न ४०९ वै

बंशु गोपायन विश्वेदेव देवता, गायत्री-छंद.
 मनो न्वा हुँरामहे नाराशंसेन सोमेन ।
 पितॄणां च मन्मेभिः ॥ १०-५७-३ ॥
 आ तं एतु मनः पुनः ऋध्वे दक्षाय जीवसे ।
 उयोक् च सूर्ये दृशे ॥ १०-५७-४ ॥

श्रौ. वि. (महापितृयज्ञ) (१) ऋत्विग्जय. (२) पिंढपितृयज्ञ-उपस्थान.

पुनर्नः पितरो मनो ददातु देव्यो जर्नः ।
 जीवं व्रातं सचेमहि ॥ १०-५७-५ ॥
 वयं सोम व्रते तव मनस्तनूषु विभ्रतः ।
 प्रजावन्तः सचेमहि ॥ १०-५७-६ ॥

रत्न ४१० वै

बंशु गोपायन-ऋषि, सोम-देवता, त्रिष्टुप्-छंद
 मो पु णः सोम मृत्यवे परा द्राः पश्येम नु सूर्यमुच्चरन्तम् ।
 शुभोर्हुतो जर्मा सू नो अस्तु परातरं सु निर्ऋतिर्जिहीनाम् ॥
 ॥ १०-५९-४ ॥

रत्न ४११ वै

बंशु गोपायन-ऋषि, असुनीति-देवता, त्रिष्टुप्-छंद
 असुनीति मनो अस्मासु धारय जीवातंवे सु प्र तिरा न आर्युः ।
 ररन्धि नः सूर्यस्य संहाशं घृतेन त्वं तन्वं वर्धयस्व ॥

॥ १०-५९-५ ॥

श्रौ. वि. असुनीति स्तवन.

स्मा. वि. देवता प्राणप्रतिष्ठा.

असुनीते पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणमिह नो घेहि भोगम् ।
ज्योक् पश्येम सूर्यमुच्चरन्तमनुमते मूळ्या नः सुस्ति ॥

॥ १०-५९-६ ॥

रत्न ४१२ वै

बंधु गोपायन ऋषि, पृथिवी-सोम-प्रभृति-देवता, त्रिष्टुप् छंद.
पुनर्नो अर्षुं पृथिवी दंदातु पुनर्षोदिवी पुनरन्तरिक्षम् ।
पुनर्न सोमस्तन्व ददातु पुन पुषा पृथ्यांश्च या स्वस्तिः ॥

॥ १०-५९-७ ॥

रत्न ४१३ वै

बंधु गोपायन-ऋषि, हस्त-देवता, अनुष्टुप् छंद.
अय मे हस्तो भर्गवानयं मे भर्गवत्तर ।
अय मे विश्वभैरजोऽय शिवाभिमर्शन ॥ १०-६०-१२ ॥

रत्न ४१४ वै

नाभानेदिष्ठ मानव-ऋषि, विश्वेदेव देवता, त्रिष्टुप्-छंद.
इदमिया रीद्र गुर्वचचा प्रज्ञ क्रत्या शर्ष्यामन्तराजौ ।
क्राणा यदस्य पितरा मंहनेष्ठाः परित् पक्थे अहजा सत होतृन् ॥
॥ १०-६१-१ ॥

भौ. वि. वैश्वदेवराज. रमा. वि. उपनयनवालीन पटणीयसूक्त.

स इदानाय दम्याय वृन्वञ्चमानु सूर्देरमिमीत् वेदिम् ।
तुर्वयाणो गुर्वचस्तम् क्षोदो न रेत इतजंति सिधत् ॥

॥ १०-६१-२ ॥

हे अमुनीत देवि! तूं आम्हांस पुनः डोळे दे! पुनः प्राण दे! आम्हांला येथें पुष्कळ सुखोपभोग घडेल असें कर! आम्हीं दीर्घकाल उगवत्या सूर्य देवाचें दर्शन घेत जाऊं, असें घडो! हे अनुमते! आमचें कल्याण होईल, अशा रीतीनें आम्हांस सुखानंदांत ठेव! (१०-५९-६).

रत्न ४१२ वें

पृथ्वी पुनः आम्हांस प्राण अर्पण करो! स्वर्ग प्राण अर्पण करो! अंतरिक्ष प्राण अर्पण करो! सोम आम्हांस पुनः शरीर देवो! पूषा पुनः आम्हांस अन्न देवो! व स्वस्तिदेवता वाचा अर्पण करो! (हे वरील १०-५९-६ ते १०-५९-७ असे तीन मंत्र मरणोन्मुख सुबंधूला उद्देशून म्हटल्याचें सायण भाष्यावरून दिसून येते.) (१०-५९-७).

रत्न ४१३ वें

हा माझा हात भाग्यवान आहे. हा माझा दुसरा हात त्याहूनहि अधिक भाग्यवान आहे. हा माझा पहिला हात सर्वांपाहि गुणसंपन्न आहे आणि हा दुसरा हात स्पर्श झाला असता मंगलप्रद आहे. (१०-६०-१२).

रत्न ४१४ वें

मोठ्या बुद्धिवैभवानें तयार केलेलें व रुद्र देवाला प्रिय असें हें प्रार्थनासूक्त नाभानेदिष्ट हा अगिरसाच्या समूहांत त्यांच्या सत्रामध्ये म्हणत आहे. कीं जें सूक्त आपल्या मिळकतीचे विभाग करणारे त्याचे पितर व विभाग घेणारे त्याचे भाऊ गोधनलाभाच्या उद्देशानें तयार करते झाले. नाभानेदिष्ट हा अगिरसाच्या सप्तहोतृक यशाच्या सहाव्या दिवशीं तें सूक्त म्हणून त्याचा यज्ञ परिपूर्ण करता झाला (१०-६१-१). घन देण्यासाठीं व शत्रूंना ठार मारण्यासाठीं शत्रुवृत्तनांना मदत करणारा व प्रखर शस्त्रांनीं राक्षसादिकांना ठार मारणारा तो रुद्र देव वेदीवर चढता झाला, शीघ्रगमनशील व अत्यंत मधुर भाषणी असा तो महादेव उदकाप्रमाणें रेंताचा वर्षाव करता झाला (अर्थात् त्यानें अर्क्षींना उत्पन्न केलें) (१०-६१-२).

मनो न येषु हवनेषु तिमं विपुः शय्या वनयो द्रवन्ता ।
आ यः शयीभिस्तुविनुम्णो अस्याऽश्रीगीतादिशं गभेस्तौ ॥

॥ १०-६१-३ ॥

कृष्णा यद्रोष्वरुणीषु सीर्दहिवो नपाताश्विना हुवे वाम् ।
वीतं मे यज्ञमा गतं मे अन्नं ववन्वासा नेपमस्मृतधू ॥

॥ १०-६१-४ ॥

अपिष्ट यस्य वीरकर्मभिष्णदनुष्ठितं नु नयो अपौहत् ।
पुनस्तदा बृहति यत् कनाया दुहितुरा अनुभृतमनवां ॥

॥ १०-६१-५ ॥

मप्या यत् कर्त्वमभेदभीके कामं कृत्वाने पितरि युवत्याम् ।
मनानप्रेतो जहतुदियन्ता सानौ निपित्तं सुकृतस्य योनौ ॥

॥ १०-६१-६ ॥

पिता यत् स्या दुहितरमधिष्कन् क्षमया रेतः संजग्मानो नि
पिञ्चत् । स्याष्योऽजनयन् ब्रह्मं देवा वास्तोष्पतिं व्रतपां निरंतक्षन् ॥

॥ १०-६१-७ ॥

स ईं वृषा न फेनेमस्यद्राजा स्मदा परैदपं दन्नचेताः ।

सरत् पदा न दाक्षिणा पराष्टद् न ता नु मं पृशान्यो जगृध्रे ॥

॥ १०-६१-८ ॥

अहो अश्विनो ! स्तोत्रानें हाक मासत्यावेळीं यज्ञशालेंत हजर राहण्याच्या बुद्धीनें तुम्ही मनोगतीनें धांवत जाऊन तेथें उपरिषत होता. हा मासा अश्वर्युं हविर्द्रव्यानें संवन्न असून तो या मास्या यज्ञकर्मांत हातांत हवि घरून बोटांनीं शिजवीत आहे (१०-६१-३). रात्र जेव्हां अरुणकांतीच्या गाईमध्ये जाऊन वसते न वसते, तोंच म्हणजे उपःकालसमयीं, प्रकाशमय स्वर्गाला खालीं न पाहूं देणारे अधीहो ! मी तुम्हांस हाक मारीत आहे. तर मास्या हविरन्नाची इच्छा धरा ! आणि त्यासाठीं या मास्या यज्ञांत आगमन करा ! घोडा जसा गवताकडे धांवत जातो, तद्वत तुम्हीं या हविरन्नासाठीं धावून या ! तुम्हीं मजविषयीं मनांत कसलाहि द्रोहभाव आणूं नका ! (१०-६१-४). प्रजापतीचें जें कामनायुक्त रेत कीं ज्यापासून वीरपुरुषपच उत्पन्न होतात, तें रेत त्यानें पुत्राच्या इच्छेनें सिंचन केलें. त्यापासून लोकहितकर्ता असा वृद्ध उत्पन्न झाला. पुरुषरूपानें उत्पन्न झालेला तो प्रजापति यानें आपली मुदर कन्या जी उषा तिच्या ठायीं पुनः त्या रेटाचें विसर्जन केलें. आणि तें सर्व बाजूनीं उद्गम पावले. (१०-६१-५). प्रजापति हा आपल्या बुद्धितेरीं आकाशांत यथेष्ट रममाण झाला असता त्या मेघुनप्रसर्गी कांही रेत खालीं पडले. अर्थात् आपल्या प्रिय बुद्धितेरीं संलग्न झाले-या त्या प्रजापतीनें तें रेत उच्च अशा पवित्र यज्ञस्थानांत विसर्जन केलें (त्यापासून वास्तोष्पतिवृद्ध उत्पन्न झाला) (१०-६१-६). ज्या वेळीं गिता म्हणजे प्रजापति हा आपल्या बुद्धितेच्या ठिकाणीं रेत सिंचन करता झाला, त्या वेळीं त्यानें पृथ्वीचीं सगत होऊन हरिणाचें रूप धारण करून वीर्य सिंचन केलें. तेव्हांच कर्मकुशल देवांनीं ब्रह्म उत्पन्न केलें. अर्थात् यज्ञकर्म-रक्षक असा वास्तोष्पति (यज्ञगृहाचा स्वामी) निर्माण केला (१०-६१-७). (दक्षिणा म्हणून दिलेल्या गाई अडविण्यासाठीं आलेल्या वास्तोष्पतीला पाहून नामानेदिष्ट म्हणतो) वृत्रास मारण्यासाठीं त्यावर फेंस फेंकणाऱ्या इन्द्राप्रमाणें करूं पाहणाऱ्या वास्तोष्पतीला या गाई तुझाच भाग आहे असें सांगितल्यावर तो माझ्यापासून निघून गेला. जो क्षुद्र बुद्धि असतो तो दक्षिणारूपानें दिलेल्या गाई सोडून पाऊलाहि सरकत नाही; पण हा दांडगा वृद्ध मास्या गाई घेत नाही. (१०-६१-८).

मक्षू न वहिह प्रजाया उपद्विरग्नि न नम्र उपं सीददूर्ध्व ।
 सनितेध्म सनितोत राज स धर्ता जज्ञे सहसा यनीयुत् ॥

॥ १०-६१-९ ॥

मक्षू कनाया सख्य नवगवा क्रुत वदन्त क्रुतयुक्तिगमन् ।
 द्विवर्हसो य उपं गोपमागुरदक्षिणासा अष्युता दुदुक्षन् ॥

॥ १०-६१-१० ॥

मक्षू कनाया सख्य नवीयो राधो न रेत क्रुतमित् तुरण्यन् ।
 शुचि यत् ते रेक्ण आयजन्त सवर्दुघाया पर्य उस्त्रियाया ॥

॥ १०-६१-११ ॥

पश्चा यत् पश्चा वियुता ब्रुवन्तेति ब्रवीति वक्तरी रराण ।
 यतोभिमुजा कारवोऽनेहा विश्वं विवेष्टि द्रविणमुप क्षु ॥

॥ १०-६१-१२ ॥

तदिन्वस्य परिपद्धानो अगमन् पुरू सदन्तो नार्पद बिभिसन् ।
 वि शुष्णस्य संप्रथिनमनर्गा विदत् पुरुप्रजातस्य गुहा यत् ॥

॥ १०-६१-१३ ॥

भर्गो ह नामोत यस्य देवा स्वर्णं ये त्रिंशस्ये निपेदु ।
 अग्निर्ह नामोत जातपेश श्रुधी नो होनर्कृतस्य होताधुक् ॥

॥ १०-६१-१४ ॥

उत त्या मे रौद्रावर्चिमन्ता नामत्यापि द्र गुर्तये यजय्ये ।
 मनुष्यद्रुक्तबोहेपे रराणा मन्दू हिनप्रयसा विशु यज्यु ॥

॥ १०-६१-१५ ॥

रुद्ररक्षित यज्ञशालेत अग्नीप्रमाणे ताप देणारे व ऋत्विजादि प्रजेला पीडा करणारे राधय दिवसा तर येत नाहीतच, रात्रीहि पण ते वस्त्रहीन दुष्टजन त्या प्रज्वलित अग्निनारायणाजवळ येण्यास घजत नाहीत. याप्रमाणे रुद्रदेवाकडून राक्षित्या जाणाऱ्या त्या यज्ञांत तेजस्वी अग्नि उत्पन्न होतो, व देवांचे हविरन्नहि उत्पन्न होते. तो जो यज्ञरक्षक अग्नि आहे, तो आपल्या पराक्रमाने राक्षसप्रभृतींशी लढणारा असा योद्धा होऊनच जन्मला आहे (१०-६१-१०). तात्काल पृथ्वीमातेशी सख्य जोडून नवीन धनाप्रमाणे असणाऱ्या उदकाला त्या यज्ञोपासकांनी आकाशांतून खाली वर्षाव करण्यास प्रेरणा केली. हे इंद्रा ! जेव्हा तुला माईचे अमृतसदृश दुग्धरूपधन अर्पण करून तुझे पूजन केले तेव्हा तू जलवर्षाव करता झालास (१०-६१-११). ज्या वेळी स्तोत्रजन आपले गोठे गाईरहित पाहतात तेव्हा ते असे म्हणतात की स्तोत्रजनांत रममाण होणारा व अत्यंत धनवान असा निध्याप इन्द्रदेव पर्णींनी चोखून नेलेले सर्व गोरू धन पुनः भक्ताना देण्यासाठी तावडतोव वंदून टाकतो (१०-६१-१२). तेथे त्या इन्द्रदेवाचे परिचारक चटकन् धावून जाते झाले. किल्ल्यांत राहणारे ते असुर नृपदाऱ्या पुत्राला ठार मारू पहात होते. पण इन्द्राने त्या मायावी शुष्णागुराचे गुप्तस्थानातील ते दुर्जेय मर्म अखेर ओळखून काढलेच ! (१०-६१-१३) त्या तेजाचे नाव मर्ग असं आहे. दर्भासनावर वसलेले जे देव आहेत ते स्वर्गातल्याप्रमाणे त्या आसनावर उपविष्ट होतात आणि त्या तेजाळा अग्नि असेंहि म्हणतात, व जातवेद असेंहि म्हणतात. हे यज्ञसपादक अग्निदेवा ! तू देवाना यज्ञामध्ये बोलावणारा आहेस, तसाच द्रोहरहितहि आहेस; तर, हे देवा ! तू आमची प्रार्थना ऐक ! (१०-६१-१४) आणि हे इन्द्रदेवा ! ते तेजस्वी रुद्रपुत्र म्हणजे अश्वीदेव माझ्या स्तुतीला व सत्काराला योग्य असेच आहेत. मनुष्या यज्ञांतल्याप्रमाणे कुशासन पसरले असता त्यांना मोठा आनंद होतो. ते हर्षभरित होतात. ते आम्हां ऋत्विजांना धन देणारे आहेत ! आणि तसेच पूज्यहि आहेत (१०-६१-१५).

अयं स्तुतो राजा वन्दि वेधा अपद्य विप्रस्तरति स्वसेतुः ।
स कक्षीवन्तं रेजयत् सो अग्नि नेमि न चक्रमर्षतो रघुद्रु ॥

॥ १०-६१-१६ ॥

स द्विवन्धुर्वेतरणो यथा सवधुं धेनुमस्वं दुहध्वै ।
सं यन्मित्रावरुणा वृज्ज उक्थैर्ज्यैष्ठेभिर्यमणं वरूथैः ॥

॥ १०-६१-१७ ॥

तद्वन्धुः सुरिर्दिवि ते धियंथा नामानेदिष्टो रपति प्र वेनन् ।
सा नो नाभिः परमास्य वा घाऽहं तत् पथा कतिपथिदास ॥

॥ १०-६१-१८ ॥

इयं मे नाभिरिह मे सुधस्यमिमे मे देवा अयमस्मि सर्वः ।
द्विजा अहं प्रथमजा ऋतस्येदं धेनुरदुहज्जार्यमाना ॥

॥ १०-६१-१९ ॥

अर्धासु मन्द्रो अरतिर्विभावाऽव स्यति द्विवर्तनिर्वनिपाद् ।
ऊर्वा यष्टेणिर्न शिशुर्दन् मक्षू स्पिरं शैवृधं सूत माता ॥

॥ १०-६१-२० ॥

अथा गाव उपमाति कनाया अनु श्रान्तस्य कस्यं चित् परेयुः ।
श्रुधि त्वं सुद्रविणो नस्त्वं याल्याश्चप्रस्य वावृधे सुनृतांभिः ॥

॥ १०-६१-२१ ॥

हा विश्वविधाता रामा सोम सर्वांकडून स्तविला गेला, तसाच आजहि आम्हांकडून स्तविला जात आहे. तो विप्राप्रमाणें शुद्ध आहे व त्याचे किरण जगाचे बंधक आहेत, असा तो सोम म्हणजे चंद्र नित्य आकाश तरून जातो. त्यानें सोमार्थ गेलेल्या कधीवानाचें हृदय पार हलवून सोडलें, घोडे जसे आकाश्या धांबाला जोरानें फिरवितात तद्वत त्यानें अग्नीला देखील हलवून टाकलें. (१०-६१-१६). तो अग्नि म्हणजे उभय लोकांचा बंधु आहे आणि विश्वाचा चारक आहे. जेव्हां तो शयू मित्रावरुणाची व अर्यमाची प्रशस्त व सुंदर स्तोत्रांनीं स्तुति करता झाला तेव्हां त्याच्या आशेवचन त्या देवयाजक अग्नीनें न प्रसवणाऱ्या गाईला त्या शयूसाठीं अमृतासारखें मधुर दूध देणारी बनविला । (१०-६१-१७). एका आईचा, स्तुतिपाठक, असा हा नामानेदिष्ट स्वर्गांत राहणाऱ्या वृक्षाच अपत्यभूत आहे. तो कर्मकुशल असून मनांत हनार गाईची इच्छा घरून वृक्षें स्तोत्र गात आहे. तो लुलोक आमचें उत्कृष्ट असें बंधनस्थान असून त्या आदित्याचें तो अधिष्ठान आहे. मी त्या आदित्याच्या कांहीं पिढ्या मागून झालों आहें. (१०-६१-१८). ही वाणी माझें बंधन आहे. या मडलांतच माझें स्थान आहे. हे प्रकाशणारे किरण माझेच आहेत. हा मीच सर्व कांहीं झालों आहे ब्राह्मण हे त्या सत्यस्वरूपी ब्रह्माच्या आधींच जन्मले आहेत. पृथ्वी देवता उत्पन्न झाल्यावर तिनें हें सर्व उत्पन्न केलें (१०-६१-१९). चारहि दिशांना हर्षभरित करणारा, गमनशील, तेजस्वी, दोनहि लोकांत जाणारा, काष्ठभक्षक असा अग्निदेव यागार्थ येथें उपस्थित झाला आहे. तो ऊर्ध्वमुखी असून प्रशसनीय संनेप्रमाणें शत्रूंचें हां हां म्हणतां दमन करतो. अशा त्या निधळ व सुखवर्षक अग्नि-नारायणाला यज्ञामर्थें अरणिवाता जन्म देते (१०-६१-२०). सांप्रत कोणा एका दमलेल्याचीं-म्हणजे या नामानेदिष्टाचीं सुंदर स्तुतिस्तोत्रें उपमानभूत इन्द्र देवाकडे जात आहेत, हे घनसंपन्न अग्निदेवा ! तू तीं आमचीं प्रार्थनास्तोत्रें ऐक आणि आमच्या इन्द्राचें यजन कर ! अश्वमेधयानी जो मनु त्याचा मी हा नामानेदिष्ट पुत्र असून, त्या माझ्या स्तोत्रानें तूं वर्षन पावतोस (१०-६१-२१).

अथ त्वमिन्द्र विद्वद्यस्मान् महो राये नृरते यज्ञबाहु ।
रक्षा च नो मघोने पाहि सुरीनेनेहसस्ते हरिवो अभिद्यौ ॥

॥ १०-६१-२२ ॥

अथ यद्राजाना गरिष्ठो सरत् सरण्यु कारवे जरण्यु ।
विप्र प्रेष्ट स होषा वभूत् परा च वक्षद्भुत् पर्यदेनान् ॥

॥ १०-६१-२३ ॥

अथा न्वस्य जेन्यस्य पुष्टो नृथा रेभन्न ईमहे तदु नु ।
सरण्युरस्य सुनुरश्चो विप्रश्चासि श्रयसश्च सातौ ॥

॥ १०-६१-२४ ॥

युवोर्यदिं स्रग्यायास्मे शर्षोयु स्तोमं जुनुये नमस्यान् ।
विश्वत्र यस्मिन्ना गिरं समीचीं पूर्वीं गातुर्दाशत् मुनृताये ॥

॥ १०-६१-२५ ॥

स गृणानो अद्भिर्देववानितं मुबन्धुर्नममा सुक्ते ।
वर्षेदुर्कीर्त्तचोभिरा हि नून व्यध्वैति पर्यस उक्षियाया ॥

॥ १०-६१-२६ ॥

रत्न ४१५ वै

नाममेदिष्ठ मानव ऋषि, विश्वद्वय दयता, जगती छंद
त ऊ पु णो महो यज्ञा भुत देवास उतय स्रनोषा ।
ये घानो अर्नयता विव तो ये रया निचेतारो अमूरा ॥

॥ १०-६१-२७ ॥

हे इंद्र देवा ! तूं वज्रधर आहेस. आतां आम्ही श्रेष्ठ घनास पात्र आहो असें तूं जाण. हविष्मान व स्तुतिकर्ते जे आम्ही त्या आमचें रक्षण कर ! हे अश्वयुक्त इंद्रा ! तुझ्या कृपाछत्राखालीं आम्ही निष्पाप होऊन राहूं असें घडो ! (१०-६१-२२) हे तेजस्वी मित्रावरण हो ! आतां ज्या अर्थी गाईची इच्छा करणारा व स्तुतिप्रिय सरभ्यु हा यज्ञ करणाऱ्या अंगिरसाकडे जात आहे त्या अर्थी हा स्तुतिकुशल नामानेदिष्ट त्या अंगिरसांना अत्यंत आवडता होवो ! त्यांचें कर्तव्य तोच तडीत नेवो ! आणि या अंगिरसांना पार करो ! (१०-६१-२३). तात्काल जयशील अशा या वरुणापार्शी सहज स्तुति करणारे आम्ही त्याच्या पुष्टधर्म गोघनाची याचना करित आहो, अश्व हा वरुणाचा पुत्र होय. हे वरुणदेवो ! तूं विभ्राप्रमाणें पूज्य आहेस. आम्हांकडे तूं अन्न देण्यास प्रवृत्त होतोस. (१०-६१-२४). अहो मित्रावरणानो ! तुमच्याशीं सख्य जोडावें व आम्हांस सामर्थ्य लाभवें म्हणून हा अन्नवान् अश्वर्यु तुमची स्तुति करित आहे कीं जें सख्य लाभलें असतां अंगिरसांची सर्व लोकांत प्रशंसा होईल. गाणाऱ्याला पूर्वदिशा ज्याप्रमाणें सुख देते, त्याप्रमाणें सख्य व मधुर स्तोत्रगायकांना सुख देवो ! (१०-६१-२५). तो वरुण जलदेवतांनीं युक्त व मुशंधु आहे. तो नमस्कार मंत्रांनीं व सूक्तवचनांनीं स्तविला म्हणजे बर्धन पावतो. उक्थमंत्रांनीं व स्तुतिवचनांनीं तो प्रसन्न होवो ! आणि शीघ्र आमच्याकडे निघून येवो ! त्याच्या यजनार्थ गाईचीं स्तनांमें पादरुं छागली आहेत. (१०-६१-२६) हे पूज्य देव हो ! तुम्हीं आमच्या रक्षणासाठीं एकत्र जमा ! आणि तुम्ही अंगिरसानो ! मला अन्न प्राप्त करून द्या ! तुम्हीं आतां स्मृतिमान झाला आहात, तर आतां तुम्ही गाईचा निर्णय करणारे व्हा ! (१०-६१-२७).

रत्न ४१५ वें

देवांप्रीत्यर्थ हविरन्न व ब्राह्मणांप्रीत्यर्थ दक्षिणा यांनीं सुसमृद्ध असलेले मोठाले यज्ञ करून तुम्हीं अंगिरसांनीं इंद्राचें सख्य व देवांचे अमरत्व हीं प्राप्त करून घेतलीत. अहो अंगिरसहो ! त्या तुमचें कल्याण असो ! हे सुबुद्ध अंगिरसहो ! हा मनुष्या पुत्र नामानेदिष्ट या तुमच्या सर्वांत प्राप्त झाला आहे; तर त्या मला तुम्ही तुमच्या यज्ञांत रयान द्या ! (१०-६२-१).

रत्न ४१५ (अ) वें

मामानेदिष्ट मानव-ऋषि, विश्वेदेवता, जगती छंद.

ये यज्ञेन दक्षिणया समवता इन्द्रस्य सुहृत्सु मृतमन्त्रान् ।

तेभ्यो भद्रमङ्गिरसो वो अस्तु प्रति गृणीत मानव सुमेधस ॥

॥ १०-६२-१ ॥

स्मा चि उपनयनकालीन पठणीय मन्त्र

य उदाजन् पितरो गोमयं वसूतेनाभिन्दन् परिवसूरे वल्म ।

दीर्घयित्वमङ्गिरसो वो अस्तु प्रति गृणीत मानव सुमेधस ॥

॥ १०-६२-२ ॥

द ऋतेन सूर्यमारोहयन् दिव्यभ्रमयन् पृथिवी मात्र वि ।

सुप्रजास्त्वमङ्गिरसो वो अस्तु प्रति गृणीत मानवं सुमेधस ॥

॥ १०-६२-३ ॥

अप नामां वदति बल्गु वो गृहे देवपुत्रा शपयस्तच्छृणोतन ।

सुब्रह्मण्यमङ्गिरसो वो अस्तु प्रति गृणीत मानव सुमेधस ॥

॥ १०-६२-४ ॥

रत्न ४१६ वें

मामानेदिष्ट मानव ऋषि, विश्वदेव देवता, अनुष्टुप् छंद

विरूपास इष्टपयस्त इन्द्रमीरवपसः ।

ते अङ्गिरस गुनवस्ते अग्न परिं जज्ञिरे ॥ १०-६२-५ ॥

रत्न ४१७ वें

मामानेदिष्ट मानव ऋषि, विश्वेदेव-देवता, छहती-छंद

ये अग्ने परिं जज्ञिरे विरूपासो दिवस्पति ।

नर्षयो नु दर्शग्यो अङ्गिरस्तम् सर्वा देवेषु महते ॥

॥ १०-६२-६ ॥

अहो अंगिरसहो ! आपण मला पितरासारखे आहां. तुमचें गोधन त्या चोरट्या पर्णीनी चोखन पर्वतांमध्यें लपवून ठेविलें होतें. तुमची यशसमाप्ति झाल्यावर तें हरवलेलें गोधन तुम्हीं परत शोधून बाहेर काढलेंत, त्या वेळीं जें रणकंदन माजलें त्यांत त्या पर्णीचा जो अग्रणी, त्या बलासुराला ठार मारलेंत, अशा तुम्हांना उर्दड आयुष्य लाभो ! तर मला तुम्हीं आपल्या सन्नांत घ्या ! (१०-६२-२). त्याचप्रमाणें तुम्हीं आपल्या यशाच्या प्रभावानें झुलोकांत सूर्यनारायणाची स्थापना केलीत; आणि प्राणिमात्रांची जननी जी ही पृथ्वी, तिचा लौकिक तुम्ही सर्वत्र पसरविलांत, असे जे तुम्हीं ते सुप्रजावंत व्हा ! तर आतां मला तुमच्या यज्ञांत भाग घेऊं द्या ! (१०-६२-३). अहो अग्निपुत्रहो ! हा नामानेदिष्ट तुमच्या यशश्र्दांत येऊन कल्याणवचन बोलत आहे, तें तुम्ही आदरपूर्वक ऐका ! तुम्हांला सुमंगल असें ब्रह्मतेज लाभो ! अहो सुप्रसन्न अंगिरसहो ! सांप्रत येथें तुमच्याजवळ नामानेदिष्ट हा उपस्थित झाला आहे तर त्याचा तुम्ही स्वीकार करा. (१०-६२-४).

रत्न ४१६ वें

हे जे नाना रूपाचे व नाना वर्णाचे अगिरस मर्दपि आहेत, ते मोठे कर्मकुशल आहेत. खरोखर ते पुत्र या नांवाला शोभतात, ते अग्नीपासून निर्माण झाले असल्यामुळें ते अग्नीचेच पुत्र होत. (१०-६२-५).

रत्न ४१७ वें

स्वतेजानें चमकणाऱ्या या विविधरूपीं अंगिरसांमध्यें नवम्ब किंवाहुना दशम्ब हा श्रेष्ठ आहे. तो देवांसह असणारा अग्निदेव मला घन देता झाला (१०-६२-६).

रत्न ४१८ वै

नामानेदिष्ट मानव-ऋषि, विश्वेदेव देवता, सतोबृहती छंद
इन्द्रेण युजा निः सृजन्त वाघतो ब्रजं गोमन्तमश्चिनम् ।
सहस्रं मे ददतो अष्टकर्ण्यः श्रो देवेष्वकृत ॥

॥ १०-६२-७ ॥

रत्न ४१९ वै

नामानेदिष्ट मानव ऋषि, सायणिदान-देवता, अनुष्टुप् छंद
प्र नून जापतामय मनुस्तोक्मेव रोहतु ।
य सहस्रं शतार्धे सुषो दानाय मंहने ॥ १०-६२-८ ॥
न तमश्नोति कश्चन दिव ईष सान्वारमम् ।
सावर्ण्यस्य दक्षिणा वि सिन्धुरिव पप्रथे ॥ १०-६२-९ ॥

रत्न ४२० वै

नामानेदिष्ट मानव ऋषि, सायणिदान देवता, गायत्री-छंद
उत दासा परिविधे स्मदिष्टी गोपरीणसा ।
यदुस्तुरंधे मामहे ॥ १०-६२-१० ॥

रत्न ४२१ वै

नामानेदिष्ट मानव-ऋषि, सायणिदान देवता, त्रिष्टुप् छंद
सहस्रदा प्रामणीर्ना रिपुन्मनुः सूर्येणारय यतमानैतु दक्षिणा ।
सार्वणेश्वा. प्र निरन्वायुर्यस्मिन्श्रान्ता असनाम यार्जम् ॥

॥ १०-६२-११ ॥

रत्न ४१८ वें

यशकर्म उत्तम रीतीनें पार पाडणारे हे आंगिरस ऋषी इंद्राच्या साहाय्यानें पर्षीनीं चोखन नेऊन पर्वतांत लखून ठेविलेले गावी-घांड्यांचे कळप शोधून बाहेर काढते झाले. त्यांनीं मला हजारानीं धनदान दिलें व परिपुष्ट अशा विपुल गायीहि दिल्या. आणि म्हणून त्यांची कांति देवलोकांतहि जाऊन पसरली. (१०-६२-७).

रत्न ४१९ वें

पाण्याचा स्पर्श झालेल्या बीजाप्रमाणें कर्म सफल झालेला हा सावर्णि मनु धनपुत्रादिकांनीं लवकर मुमुवर्धन पावो ! तो शंभर घोडे व हजार गायी दान देण्यास या ऋषीला प्रेरणा करतो ! (१०-६२-८). त्या सावर्णि मनुला दानुत्वशक्तीनें मार्गें हटविणारा असा कोणीहि नाहीं. सूर्य जसा तेजानें अपतित्त आहो, तद्वन् हा सावर्णि मनु देखील दानकर्मांत अजिंक्य आहे. त्या मनुची ही गवादि दक्षिणा महानदीच्या प्रवाहाप्रमाणें पृथ्वीवर पसरत जाते. (१०-६२-९).

रत्न ४२० वें

आणि मुल देणारें, गोधनसंपन्न व दासाप्रमाणें असणारे यदु व तुर्वश राजर्षि या सावर्णि मनुच्या भांजनाप्रित्यर्थ पशू पाठवीत असतात. (१०-६२-१०).

रत्न ४२१ वें

गोसहसाचा दाता व जनपदाचा नेता असा जो सावर्णि मनु तो कोणा-कडूनहि वधिला जाणार नाहीं. यानें दिशेची दक्षिणा सूर्यावरुवर जाऊन तिन्ही लोकांत प्रसिद्धि पावो ! या सवर्गनुत्राचें आपुंथ इन्द्रादि देव वृद्धि-गत करोत ! कर्मानुष्ठानांत सदैव दश राहणार आम्ही त्या मनुच्या कृपा-छत्राखाली राहून गोरु अत्राची प्राप्ति करून घेऊं ! (१०-६२-११).

रत्न ४२२ वै

गयफलात-ऋषि, विश्वेदेव-देवता, जगती-छंद

येभ्यो माता मधुमत्पिन्बते पयः पीयूषं घौरदितिराद्रिवर्हाः ।

उक्थशुष्मान्वृषभरान्स्वप्रसस्तां आदित्यौ अर्तु मदा स्वस्तये ॥

॥ १०-६३-३ ॥

श्रौ. वि. (भस्ति) धाय्या. स्मा. वि. मनुष्यगंध निवारण, घंटानाद

भरोष्विन्द्रं सुहवं हवामहेऽहोमुचं सुकृतं दैव्यं जनम् ।

अग्नि मित्रं वरुण सातये भगं चावापृथिवी मरुतः स्वस्तये ॥

॥ १०-६३-९ ॥

सुत्रामाणं पृथिवीं धामनेहसं सुशर्माणमदितिं सुप्रणीतिम् ।

दैवीं नावं स्वरित्रामनागसमस्रवन्तीमा रुहेमा स्वस्तये ॥

॥ १०-६३-१० ॥

श्रौ. वि. (प्रायणोषेष्टि) अनुवाक्या. नाकारोहण.

स्मा. वि. नाकारोहण. नाकारोहण

स्वस्ति नं पथ्यासु धन्वसु स्वस्त्यर्त्सु वृजने स्वर्गति ।

स्वस्ति नं. पुत्रकृथेषु योनिषु स्वस्ति राये मरुतो दधातन ॥

॥ १०-६३-१५ ॥

श्रौ. वि. (प्रायणीषेष्टि) पथ्यास्वस्ति अनुवाक्या

रत्न ४२२ (अ) वै

वृहस्पतिरांगिरस ऋषि, ज्ञान-देवता, त्रिष्टुप्-छंद

सक्तुमिन् तितउना पुनन्तो यत्र धीरा मर्नसा वाचमक्रत ।

अत्रा सखायः सुख्यानि जानते भद्रैर्षी लक्ष्मीर्निहिताधि वाचि ॥

॥ १०-७१-२ ॥

रत्न ४२२ वें :

ज्याच्या प्रीत्यर्थं माता पृथ्वी ही मधुर उदक देते आणि अर्दीन, मेघा-
बेष्टित असा शुभोक्त अमृताचा वर्षाव करतो, अशा सर्वसमर्थ, वृष्टिकारक
व सञ्चरित्र अशा अदिति पुत्राचें आपल्या कल्याणार्थ, हे ऋषे ! स्तवन
करून आनंद मान ! (१०-६३-३). हांकेसरशी सहज घाबून येणारा व
सर्व दुरितापासून मुक्त करणारा अशा भगवान इन्द्रदेवास आम्ही युद्ध-
प्रसंगी आवाहन करतो. त्याचप्रमाणें पुण्यवान अशा अग्नि, मित्र, वरुण
प्रभृति देवतासंघासहि आमच्या संरक्षणार्थ आम्ही हांक मारतो. आणि
आमचें कल्याण व्हावें एतदर्थ भग, धावा, पृथ्वी व मरुत् यांचाहि घावा
करतो. (१०-६३-९). उत्तम रक्षण करणारी, अत्यंत विशाल, दोंबरहित,
मुखकारक, अर्दीन, आनंदकारक, व्यंगरहित, छिद्ररहित अशी ही यज्ञरूपी
दिव्य नाव आम्ही देवत्व प्राप्त करून घेणेंसाठीं म्हणून आरोहण करतो.
(१०-६३-१०). अहो मरुत् देवहो ! जलयुक्त प्रदेशांत, निर्जल प्रदेशांत,
समुद्रादि जलाशयांत, सर्व समरायुधानीं युक्त अशा शत्रुसैन्यांत, तुम्ही
आमचें रक्षण करा ! तसेंच प्रजोत्पादक अशा आमच्या पुरुषेन्द्रियाचें व
स्त्रियांच्या गर्भेन्द्रियाचें क्षेम करा ! आणि आमच्या गवादि पशूंचेंहि
कल्याण करा ! (१०-६३-१५).

रत्न ४२२ (अ) वें

मुपानें सातु ज्याप्रमाणें पाखडून स्वच्छ करण्यात येतात, तद्वत् व्याकरण
दृष्टीनें शुद्ध व स्पष्ट बोलणारे असे विद्वान् पंडित जेव्हां विचारपूर्वक भाषण
करतात तेव्हां त्यांच्याच तोडीचे जे विद्वान् असतात ते त्या भाषणाचा
अर्थ नीट ओळखतात. म्हणून अशा विद्वानांच्या वाणींत कल्याणकारक
लक्ष्मी वास करून असते. (१०-७-१२).

रत्न ४२३ वें

हे अपोदेवीनो ! मी जो स्तुतिपाठक तो तुमच्या उत्तम महात्म्याची स्तुति, देवांची परिचर्या करूं इच्छिणाऱ्या या यजमानाच्या घरी बसून गायन करीत आहे. त्या ज्या नद्या आहेत, त्या पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्ग अशा तीनहि लोकांतून सात सात अशा प्रमाणांत वाहत असतात. आणि त्या वाहणाऱ्या नद्यांत सिंधु ही सामर्थ्यानें सर्वांत हटवून मार्गे टाकणारी आहे. (१०-७५-१). हे गंगे ! यमुने ! सरस्वति ! शुद्रि ! परुष्णि ! तुम्ही सर्वांनीं हे माझे स्तोत्र ऐका ! तसेंच असिक्नीसहित असणारे मद्दूधे ! आणि वितस्तता व मुपोमा यांसहित वाहणारे आर्जाक्रीये ! तुम्हीहि पण माझे स्तोत्र धवण करा ! (१०-७५-५). सिंधु नदी ही सुंदर पोष्यांनीं संपन्न, सुंदर रथानें युक्त, सुंदर वस्त्रांनीं सुमदित, सुंदर मुवर्णालंकारांनीं विभूषित आणि तशीच दुष्यशील व अन्नसंपन्न अशी आहे. ती शील नामक तृणानें अलंकृत आहे. अशी ही सिंधु नदी भाग्यसंपन्न असून तिच्या कांठीं मधुवर्षक अशा झाडांची गर्दी झालेली आहे. (१०-७५-८). त्या सिंधूनें आपला मुखकर असा रथ अश्व जोडून सज्ज केला आहे. त्या रथांत बसून येऊन आम्हांस ती अन्नप्रदान करो ! तिच्या अखंड, यशस्वी व प्रचंड घोष करीत घांवणाऱ्या त्या श्रेष्ठ रथानें महात्म्य संप्रामात गाइलें जातें. (१०-७५-९).

रत्न ४२४ वें

त्या विश्वकर्मा देवाला सर्व प्राजूंनीं डोळे आहेत ! सर्व दिशांकडे मुखें आहेत ! चहूंकडे वाहू आहेत ! आणि सर्वत्र पायहि आहेत ! तो वाहूच्या योगानें स्वर्गास व पायाच्या योगानें पृथ्वीस प्रेरणा करतो. याप्रमाणें स्वर्ग व पृथ्वी यांना चैतन्य देणारा स्वयंप्रकाश असा परमेश्वर तो एकच आहे ! (१०-८१-३)

रत्न ४२५ वै

मन्यु तापस ऋषि, मन्यु-देवता, जगती-छंद
 यस्ते मन्योऽविंधद्वज्ज सायक सह ओजः पुष्यति विष्ममानुषक् ।
 साद्याम दासुमार्षं त्वया युजा सहस्कृनेन सहसा सहस्वता ॥

॥ १०-८३-१ ॥

धौ. वि. (भाषानपश) निविदान, स्मा. वि. सेनानिरीक्षण (संग्रामयास्त्रीन)

रत्न ४२६ वै

मन्यु तापस-ऋषि, मन्यु देवता, त्रिष्टुप्-छंद
 मन्युरिन्द्रो मन्युरेवासं देवो मन्युर्होता वरुणो जातवेदाः ।
 मन्युं विश ईळते मानुषोर्या पाहि नो मन्यो तपसा सजोषाः

॥ १०-८३-२ ॥

अभीहि मन्यो त्रसस्तवीयान्तपसा युजा वि जहि शत्रून् ।
 अमित्रहा वृत्रहा दस्युहा च विश्वा वमुन्या भृता त्वं नः ॥

॥ १०-८३-३ ॥

त्वं हि मन्यो अभिभूष्योजाः स्वयमूर्भामो अभिमातिग्राहः ।
 विष्वर्षणि सहृरि. महोवानस्मास्वोज पृतनासु धेहि ॥

॥ १०-८३-४ ॥

अभागः सजप परेतो अस्ति तत्र क्रवा तत्रिरत्यं प्रचेतः ।
 तं त्वां मन्यो अक्रतुर्जिहीडाह रना तनुर्वोद्रेयाय मेहि ॥

॥ १०-८३-५ ॥

रत्न ४२५ वें

हे मन्यो ! जो तुझी उपासना करतो, तो भक्त. हे वज्ररूपा ! हे घाण-
रूपा ! आपल्यांत बल, तेज व पराक्रम यांची अभिवृद्धि करतो. म्हणून
आम्ही—जे तुझे भक्त—तुझ्या साहाय्यानें, तुझ्या वीरावेशानें आणि तुझ्या
सामर्थ्यानें दास व आर्य अशा दोघांहि शत्रूंचा चक्राचूर करून टाकूं !
(१०-८३-१).

रत्न ४२६ वें

मन्यु हा इंद्र आहे. मन्यु हा देव आहे. मन्यु हा सोमनिष्पादक अग्नि
आहे आणि तसाच जातप्रकृष्ट वरुणहि आहे ! जे मनुष्य होऊन जन्मले
आहेत, ते सर्व जन्म या मन्युचीच स्तुति करतात, तर हे मन्यो ! आमच्या
पितरांवर प्रेम करणारा असा तूं तीव्र वीरवृत्ति धारण करून आमचें
रक्षण कर (१०-८३-२) ! हे मन्यो ! बलवानांतला तू बलवान आहेस !
तर तूं या आमच्या यशमंडपात ये ! आणि आमच्या पितरांच्या साहाय्यानें
आमच्या शत्रूंना ठार कर ! आमचे जे अग्नित्र आहेत त्याचा तू कर्दनकाळ
आहेस ! वृत्रासुराचा तू मर्दन करणारा आहेस ! आणि दस्यूंची खोड
जिरवणारा आहेस ! म्हणून प्रार्थना ही की, तू या सर्व लोकांची संपत्ति
छुटून आमच्याकडे घेऊन ये (१०-८३-३) ! हे मन्यो ! शत्रूंचा नशा
उतरविण्यास तू समर्थ आहेस ! तूं स्वयंभू क्रोधमूर्ति आहेस ! शत्रूंचा
फडशा पाडणारा आहेस ! सर्व द्रष्टा आहेस ! सहनशील आहेस ! अतएव,
तूं आमच्या सैनिकांत लढाईत वीरावेश उत्पन्न कर ! (१०-८३-४).
हे शानी मन्यो ! यशसमारमात तुझे पूजन न केल्यामुळें मी रणांत परामव
पावून देशोघडीस लागलों आहे. तुझी उपासना न केल्यामुळें, हे मन्यु
देवा ! मी तुला क्रोध उत्पन्न केला आहे. तर आतां कृपा करून माझ्या
धीणबल शरीरांत वीरवृत्ति चमकण्याकरतां तूं आतां माझ्याजवळ येऊन
रहा ! (१०-८३-५)

हे सहनशीला ! हा मी आतां तुझा झालों आहे. तर तूं आतां मजकडे बळ ! हे दुष्टमर्दना ! हे विश्वंमरा ! हे मन्यु देवा ! हे वज्रधरा ! माझ्याकडे तोंड कर ! आपण दोघे मिळून शत्रूला तलवारीचें; चांगलें पाणी पाजूं ! आणि मग तूं आम्हांस चार बुद्धीच्या गोष्टी सांग (१०-८३-६). हे मन्यो ! असा पुढें ये ना ! माझ्या उजवीकडे उभा रहा ! आपण दोघे मिळून शत्रूंचा-ते असंख्य असले तरी-पार त्या सर्वांचा चांगला धुव्वा उडवून देऊं ! मी तुला मधुर व उत्कृष्ट असा सोमरस अर्पण करतो. तूं आणि मी तो रस अगोदर प्राशन करूं या (१०-८३-७).

रत्न ४२७ वें

हे मन्यो ! तुझ्या सहायानें आमचे वीर एकसारख्या रथांत बसून मोठ्या ध्वानें व त्रेपानें रणसंग्राम गाजविणारे आहेत. त्यांचे बाण प्रखर अथून आयुधें नीट पाजवून अत्यंत तीक्ष्ण केलेली आहेत. अग्नीप्रमाणें प्रखर असलेले हे आमचे रणगर्जा वीर शत्रूंचे चाल करून मोठ्या आवेशानें त्यांची फळी फोडून पुढें सरसावोत ! आणि त्यांच्यावर तुटून पडून, त्यांची दाणादाण करोत ! (१०-८४-१). हे मन्यो ! अग्नीप्रमाणें तूं लालबुद होऊन, शत्रूंचा पार धुव्वा उडवून दे ! हे शत्रूमर्दना ! आम्ही युद्धांत तुझा कळकळीनें धांवा करीत आहों. तर तू येथें येऊन आमच्या सेनागणाचा नायक हो आणि शत्रूंचा फटशा पाडून त्यांची संपत्ति आम्हांला विभागून दे ! तसेंच आमच्यांत सामर्थ्य खुलवून घातकी शत्रूंचा नायनाट कर ! (१०-८४-२). हे मन्यो ! आमच्यावर चाल करून येणाऱ्या दुष्ट शत्रूंचा चेंदामेंदा कर ! त्यांचे हाल हाल कर ! त्यांना ठार मार आणि पुढें सर ! तुझ्या उग्र व तीक्ष्ण तेजोबलापुढें कोणाचा तरी टिकाव लागला आहे, असें कधीं झालें आहे काय ? तूं एकाकी असलास तरी सर्वांना आपल्या कक्षांत ठेवण्यास सर्वथैव समर्थ आहेस ! (१०-८४-३).

रत्न ४२८ वै

मन्यु तापस ऋषि मन्यु देवता, जगती-छन्द

एको बहुनामसि मन्यवीलितो विशांशिश युधये स शिंशाधि ।
अकृत्तरुक्त्वया युजा वय द्युमन्त घोषं विजयार्यं वृणमहे ॥

॥ १०-८४-४ ॥

श्रौ वि (एकाह) भारवतीयशास्त्र, रुमा वि. मन्यु सूक्त, सेनानिरीक्षण.
त्रिनेत्रकृदिन्द्रं इवानत्रवोऽस्मार्क मन्यो अधिपा भवेह ।
प्रिय ते नाम सहुरे गृणीमसि विद्मः तमुत्स यत आवभूय ॥

॥ १०-८४-५ ॥

आभूत्या सहजा वज्र सायक सहो विभर्यभिमूत उत्तरम् ।
त्रत्वा नो मन्यो सह मेधेधि महाधनरयं पुरुदूत ससृजि ॥

॥ १०-८४-६ ॥

ससृष्ट धनभूभयं समाकृतमस्मभ्यं दत्ता वरुणश्च मन्यु ।
भिय दधाना हृदयेषु शत्रव पराजितासो अप नि लयन्ताम् ॥

॥ १०-८४-७ ॥

रत्न ४२९ वै

सूर्यां सावित्री ऋषिका, सोम देवता, अनुष्टुप् छन्द

सत्येनोत्तमिता भूमि सृणोत्तमिता यौ ।

ऋतेनादित्यास्तिष्ठन्ति दिवि सोमो अथि ध्रित ॥

॥ १०-८५-१ ॥

रुमा वि. (विवाह) षष्पठण मन्त्र

रत्न ४२८ वें

हे मन्यो ! तू एकटाच अनेक शत्रूंना भूमीवर लोळविण्यास पूर्ण समर्थ आहेस ! आमच्या प्रत्येक घरातील वीराला रणसंग्राम गाजविण्यासाठी उत्तम प्रोत्साहन देऊन, त्यांना जय्यत तयार कर ! हे अक्षयकांति मन्यो ! तुझे सहाय मिळाले म्हणजे आम्ही विजयश्री मिळविण्याकरता प्रचंड रणघोष करू ! (१०-८४-४).

हे मन्यु देवा ! इन्द्राप्रमाणे तू विजयदाता आहेस ! तसाच पण अनिघ आहेस ! तर हे देवा ! तूच आमचा या रणयशांत रक्षणकर्ता हो ! हे शत्रु-दमना ! तुझ्या गोड नांवाचेच आम्ही स्तुतिस्तोत्र गातो आणि जेपूढ तू प्रकट होत असतोस तो क्षराहि पण आम्ही जाणतो. (१०-८४-५).

हे वज्रह्मा ! सर्वेश्वर सामर्थ्यासह तू प्रकट होत असतोस. हे रिपुवंतका ! तू सर्वोत्कृष्ट सामर्थ्य धारण करणारा आहेस ! हे विश्वविजया ! हे बहुजनस्तुत मन्यो ! तू आपल्या कर्तृत्वाने पुष्कळ संपत्ति लूट म्हणून मिळवून देणाऱ्या या उग्र संग्रामांत आमच्याजवळ मित्रभावाने येऊन राहण्याची कृपा कर ! (१०-८४-६).

एकत्र ,मिसळलेले व एकत्र केलेले दिव्य व ऐहिक असें हें जें उभयविष धन आहे, तें वरुण व मन्यु देव मला अर्पण करते झाले आणि आमच्या शत्रूंच्या छातींत घडकी भरून ते पराभूत होतसाते बिलयास गेले ! (१०-८४-७).

रत्न ४२९ वें

पृथ्वीला सत्याचा म्हणजे ब्रह्माचा आधार आहे, आकाशाला सूर्याचा आणि आदित्यांना यज्ञाचा आधार असून, सोम हा स्वर्गाच्या आश्रयाने राहतो. (१०-८५-१).

सोमेनाद्रिया वल्लिनः सोमेन पृथिवी मही ।

अथो नक्षत्राणामेषामुपस्थे सोम आर्हितः ॥ १०-८५-२ ॥

सोमं मन्यते षपिधान्यत्सपिदन्त्योषधिम् ।

सोमं यं ब्रह्माणो विदुर्न तस्याश्नाति कश्चन ॥

॥ १०-८५-३ ॥

आच्छद्विधानैर्गुपितो वाहितैः सोम रक्षितः ।

प्राण्णामिच्छुष्वन्तिप्रसि न ते अश्नाति पार्थिवः ॥

॥ १०-८५-४ ॥

यत्त्वा देव प्रपिबन्ति तत् आ प्यायसे पुनः ।

वायु सोमस्य रक्षिता समाता मास आर्कृतिः ॥

॥ १०-८५-५ ॥

रत्न ४३० वै

सूर्या साधित्री-ऋषिका, सूर्याविवाह देवता, अनुष्टुप् छन्द

रैभ्यासीदनुदेयी नाराशसी न्योचनी ।

सूर्याया भद्रमिद्रासो गायथैति परिष्कृतम् ॥ १०-८५-६ ॥

श्रौ. वि. सूर्याविवाह

चित्तिरा उपवर्हणं चक्षुरा अम्यर्जनम् ।

धीर्भूमि कोश आसीददयात्सूर्या पतिम् ॥ १०-८५-७ ॥

स्तोमा आसम्प्रतिधयं कुरीर छन्द ओपशः ।

सूर्याया अश्विना ब्राह्मिरोसीत्पुरोगवः ॥ १०-८५-८ ॥

सोमो वधुयुरभवदश्विनास्तामुभा ब्रा ।

सूर्या यत्पत्ये शंसन्तीं मनसा सन्निदाददात् ॥

॥ १०-८५-९ ॥

या सोमामुळेंच देव बलवान झाले. सोमामुळेंच पृथ्वीला महत्त्व लाभलें. म्हणून नक्षत्रांमध्ये या सोमाला (चंद्राला) अग्रस्थान प्राप्त झालें आहे. (१०-८५-२). वलीरूप ओषधीचा रस काढून पिणारे आपण सोम प्यालों वरें समजत असतात. पण ब्राह्मण (ज्ञाते) ज्याला सोम समजतात, तो मात्र मानवांना प्यावयास मिळत नाहीं ! (१०-८५-३). हे सोमा ! आच्छादक साधनें असलेल्यांनीं तुला झांकून ठेविलें आहे व स्वानभ्राजादि सप्त सोमपालांनीं तुझे रक्षण केलें आहे. अशा प्रकारचा तूं ब्राह्म्यांचा म्हणजे दगडांचा आवाज मात्र ऐकत असतोस. पण पृथ्वीवरला मनुष्य तुला भक्षण करूं शकत नाहीं. (१०-८५-४). फक्त देवच तेबडे तुला उपभोग घेत असतात. तरी पण चमत्कार हा कीं तूं पुनः पुनः वाढतच असतोस. वायु हा सोमाचा रक्षक असून, वर्षांचे वसंतादि जे ऋतु आहेत, ते या सोमामुळेंच उत्पन्न होतात. (१०-८५-५)

रत्न ४३० वें

रैभी (नांवाचे मंत्र) व नाराशर्मा (नांवाचे मंत्र) ह्या वधूवरोवर जाणाऱ्या तिच्या दासी झाल्या नवरी मुग्धा ही सूर्या तिचें वस्त्र सुंदर असून, तें गांयनें अलंकृत केलेलें हातें (१०-८५-६). जेव्हां सूर्या (सूर्य कन्या) ही पतिगृही जावयास निघाली, त्या वेळचा काय सांगावा तो याट ! चिंति (विचार) हा त्या वेळीं तिचा तनू असून, डोळ्याला सुंदर काजळ होतें ! आकाश व पृथ्वी हें तिचें अलंकार-भांडार होतें (१०-८५-७) ! वेदसूक्तें हे तिच्या रथाचें कवडे असून, तुरीर छंद हा त्या रथाचा शिरोभाग होता. अश्विनी कुमार हे तिचें पाणिप्रण करण्यासाठीं आलेले नवरदेव असून, अग्नि हा त्यांच्यांत सर्वांत पुढें चालला होता (१०-८५-८). सूर्य देवानें जेव्हा आपल्या उपवर कन्येला म्हणजे सूर्येला पति करून देणेचें मनांत आणलें, तेव्हां सोम हा तिला मागणी घालता झाला, आणि अश्विनी कुमारांनींही पण तीच इच्छा दर्शविली (१०-८५-९).

मनो अस्या अन आसीद् द्यौरासीदुत ष्टुदिः ।

शुक्रावन्ड्वाहीवास्तां यदयात्सुर्वा गृहम् ॥ १०-८५-१० ॥

ऋक्तामाम्यामभिर्हितौ गावौ ते सामनावितः ।

श्रोत्रं ते चक्रे आस्तां दिवि पन्याध्वराचरः ॥

॥ १०-८५-११ ॥

शुचीं ते चक्रे यात्या व्यानो अक्ष आहतः ।

अनो मनस्मयं सुर्याऽऽरोहत्प्रयती पतिम् ॥

॥ १०-८५-१२ ॥

सुर्याया वहतुः प्रागात्सविना यमवासजत् ।

अघासुं हन्यन्ते गावोऽर्जुन्योः पर्युह्यते ॥

॥ १०-८५-१३ ॥

रत्न ४३१ वै

सुर्यां सावित्री-ऋषिका, सुर्यांविवाह-देवता, त्रिष्टुप्-छंद

यदश्चिना पृच्छमानावयातं त्रिचक्रेण वहतुं सुर्यायाः ।

विश्वे देवा अनु तद्धोमजानन्पुत्रः पितराध्वणीत पुत्रा ॥

॥ १०-८५-१४ ॥

रत्न ४३२ वै

सुर्यां सावित्री-ऋषिका, सुर्यांविवाह-देवता, अनुष्टुप्-छंद

यदयातं शुभस्पती वरेयं सुर्यामुषं ।

कैकं चक्रं धामासीत्कं देष्टार्यं तस्यथुः ॥ १०-८५-१५ ॥

ही सूर्या जेव्हा पतिगृही जावयास निघाली तेव्हा मन हा तिचा रय होता आणि आकाश हें त्या रयाचें छत्र होतें. सूर्य व चंद्र असे हे दोन उमदे तेजस्वी बैल त्या रयाला जोडलेले होते (१०-८५-१०)। हे सूर्ये ! ऋग्वेद व सामवेद-रूपी दोन्यांनीं बाजलेले ते सूर्यचंद्ररूपी बैल सारखे जोडीनें चालत होते. तुझे कर्ण हींच तुझ्या रयाचीं चाकें असून, आकाशांत तुझा रस्ता सुगम व सरळ असा होता. (१०-८५-११). रयांत असून निघालेल्या त्या सूर्येचे कान तिच्या रयाचीं चाकें झालीं असून, वायु हा त्या रयाचा अंस (अक्ष) झाला होता. अशा मनोमय रयांत सूर्या ही आपल्या पतिगृही जावयास म्हणून चढून बसली (१०-८५-१२). काय सांगावा त्या वेळचा तो बरातीचा याट ! त्या सविता देवानें सूर्येला सासरीं पाठविताना जो तिला गवादिकांचा नजराणा दिला होता, तो आधींच तिकडे गेला होता ! मघा नक्षत्रावर गाईना काडीनें मारून कन्येश्या सासरीं पाठवतात, पण कन्येला मात्र फल्गुनी नक्षत्रावर सासरीं पोचती करतात (१०-८५-१३)

रत्न ४३१ वें

अहो अश्विनी कुमार हो ! तीन चाकी रयांत असून जेव्हा तुम्ही सूर्येला विवाहांत मागणी घालण्यासाठीं आला होता, तेव्हा सगळ्या देवांनीं तुम्हांला संमति दिली होती. आणि तुमचा पुत्र जो पूषा-तो झाला तरी आपली पसंती दर्शवूनच होता. नाहीं काय ! (१०-८५-१४).

रत्न ४३२ वें

अहो अश्विनी देव हो ! सूर्येला वरण्यासाठीं जेव्हा तुम्ही सवित्याच्या घरीं आला, त्या वेळीं तुमच्या रयाचें हें चाक कोठें होतें ! आणि सूर्येला मागणी घालावयाच्या वेळीं तुम्ही कोठें राहत होता ! (१०-८५-१५)

द्वे तै चक्रे मूर्धे ब्रह्माणं क्रतुया त्रिदुः ।

अथेकं चक्रा यदुहा तदद्वानय इद्विदुः ॥ १०-८५-१६ ॥

रत्न ४३३ वै

सूर्यासावित्री ऋषिका, देव देवता, अनुष्टुप् छंद
सूर्याय देवेभ्यो मित्राय वरुणाय च ।

ये भूतस्य प्रचेतस इद तेभ्योऽकरं नम ॥ १०-८५-१७ ॥

रत्न ४३४ वै

सूर्या सावित्री ऋषिका, सोमार्क-देवता, जगती छंद
पर्वापरं चरतो माययैती शिशु क्रीळन्तौ परि यातो अक्षरम् ।

विद्यान्यन्यो भुवनाभिचष्ट क्रतुरन्यो त्रिदधज्जायते पुनः ॥

॥ १०-८५-१८ ॥

स्मा वि (विद्याह) वधूनें करावयाचा आन्य होम

रत्न ४३५ वै

सूर्या सावित्री ऋषिका, चन्द्रमा देवता, त्रिष्टुप् छंद
नवो नवो भवति जायमानोऽन्हा वेतुरुत्समित्यग्रम् ।

भाग देवेभ्यो त्रि दधात्यायन्त्र चन्द्रमास्तिरते दीर्घमायुं ॥

॥ १०-८५-१९ ॥

श्री. वि. (चन्द्रमासे छि) याग्या. स्मा. वि. पुण्याहवाचन, वधूवर आशीर्वाद

रत्न ४३६ वै

सूर्या सावित्री-ऋषिका, आशी देवता, त्रिष्टुप्-छंद
सुकिंशुक शोमलि विश्वरूप द्विरण्यगणं सूरते सुचक्रम् ।

आ रोह सूर्ये अमृतस्य लोक स्योन पत्ये बहतुं कृणुष्व ॥

॥ १०-८५-२० ॥

श्री. वि. आशीर्वाद

हे सूर्ये ! तुझ्या रथार्ची जी दोन चाकें आहेत, तीं ब्राह्मण हे ऋतूंबद्दल ओळखतात. परंतु तिसरें जें सबंधरात्मक चाकू आहे, तें मात्र फक्त शनीच ओळखू शकतात (१०-८५-१६).

रत्न ४३३ वें

सूर्यरत्नीला, देवांना, मित्राला, बक्षाला आणि सृष्ट अशा सकल भूत-जाताला हा भाषा-या सूर्येचा-नमस्कार असो ! (१०-८५-१७)

रत्न ४३४ वें

पूर्व व पश्चिम या दिशांमध्ये स्वतःच्या मायाशक्तीने शिशुप्रमाणे क्रीडा करणारे हे सूर्यचंद्र भक्तांच्या यज्ञशालेकडे येत असतात. त्यापैकी सूर्य हा विश्वाची पाहणी करीत असतो व दुसरा म्हणजे चंद्र हा ऋतू निर्माण करीत पुनः पुनः वृद्धिक्षय पावत असतो. (१०-८५-१८)

रत्न ४३५ वें

चंद्र हा प्रतिदिवस एकेक कलेने वाढत जात असल्यामुळे तो दररोज नवा नवा असा होतो. दिवसाचा गमक असा जो सूर्य तो उपेक्ष्यापुढे येतो; आणि येऊन देवांना दररोज त्यांचा त्यांचा हविर्भाग त्यांना विभागून देतो, आणि चंद्र दीपांगुष्प वाढवितो. (१०-८५-१९).

रत्न ४३६ वें

हे सूर्ये ! हा नानारुपांनी युक्त व सुवर्ण अलंकारांनी विभूषित असा जो तुझा सुंदर रथ आहे, तो शाबुली वृक्षाचा वनाविलेला असून, तो रेशमी वस्त्राने आच्छादून उत्तम सुशोभित केलेला आहे. त्याची चाकें सुंदर असून तो रथ सडून चालत जातो. त्यावर तू आतां चढून बस आणि सुखकारक असा जो अमृत-लोक त्याप्रत पतीसार्थी जाऊन सुखरूप पांच ! (१०-८५-२०).

(४५४)

उदीर्घातः पतिवती ह्येवा विश्वावसुं नमसा गीर्भिरिञ्जि ।
अन्यामिच्छ पितृपदं व्यक्तां स तै भागो जनुया तस्य विद्धि ॥
॥ १०-८५-२१ ॥

रत्न ४३७ वें

सूयां सावित्री-ऋषिका, आशी-देवता, अनुष्टुप् छंद
उदीर्घातो विश्वावसो नमसेळामहे त्वा ।
अन्यामिच्छ प्रफव्यं हं सं जायां पत्यां सृज ॥
॥ १०-८५-२२ ॥

रत्न ४३८ वें

सूयां सावित्री-ऋषिका, आशी-देवता, त्रिष्टुप्-छंद
अनुक्षरा ऋजवः सन्तु पन्या येभिः सखायो यन्ति नो वरेयम् ।
सर्मयमा सं भगो नो निनीयांसं जांस्पत्यं सुयममस्तु देवाः ॥
॥ १०-८५-२३ ॥

प्र त्वां मुञ्चामि वरुणस्य पाशायेन त्वावभासविता सुशेवः ।
ऋतस्य योनौ सुकृतस्य लोकेऽरिष्टा त्वा सृष्ट पत्या दधामि ॥
॥ १०-८५-२४ ॥

श्रौ. वि. पत्नीयोक्त्र विमोचन

रत्न ४३९ वें

सूयां सावित्री-ऋषिका, आशी-देवता, अनुष्टुप्-छंद
प्रेतो मुञ्चामि नामुतः सुबुद्धाममुतस्करम् ।
ययेयमिन्द्र मीढ्वः सुपुत्रा सुभगासंति ॥ १०-८५-२५ ॥
स्मा. वि. विवाहमंत्र

हे विश्वावसो ! इकडे वध ! ही सूर्या आतां पतिवती झाली आहे. म्हणून तूं आतां तिच्याजवळून उठ ! तुला हात जोडून मी हें सांगत आहे. बापाच्या घरी अविवाहित असलेली दुसरी एखादी कुमारी पाहून तूं तिची इच्छा कर. कारण ती तुला भाग आहे असें समज. (१०-८५-२१).

रत्न ४३७ वें

हे विश्वावसो ! आतां तूं येथून उठशील तर बरे होईल ! तुला हात जोडून मी विनंति करतें कीं जी कोणी दुसरी कुमारी तुला इच्छा करित असेल, तिजकडे तूं घुशाल जा ! दुसऱ्याची पत्नी झालेही मी त्या माझा आतां माझ्या पतीशीं संयोग घडूं दे ! (१०-८५-२२)

रत्न ४३८ वें

अहो देवहो ! ज्या मार्गांनीं वराकडची वन्हाही मडळी कन्येच्या पित्याकडे आली, ते मार्ग निष्कंटक व सरळ असोत ! अर्यमा आणि भग हे आम्हांला सुखरूपपणे आमच्या इष्ट स्थळां पोचते करोत ! हे देवहो ! हें नवरात्रायकोर्चे नवदापत्य चांगलें ऐक्यानें राहून मोठ्या सुखानंदांत नांदो ! (१०-८५-२३) हे वधू ! तुला वैभवसंयुक्त पिता जो सवितादेव त्वांनें तुला ज्या पाशाने येथें बांधून ठेविलें होतें, त्या वरुण देवाच्या पाशांतून मी तुला आतां मुक्त करतो. सृष्टिनियम पाहून गृहस्थ घर्माचें आचरण करण्यासाठीं मी तुला मुरझित अशी या वजनस्थानीं लुप्त्या या पतीशीं गांठ घालून देतो (१०-८५-२४) .

रत्न ४३९ वें

मी तुला आतां तुझ्या पितृकुलांतून मुक्त करून, या पतीच्या कुलांत वृद्धक करून ठेवितों. हे वीर्यसेचक इन्द्र देवा ! ही वधू सुपुत्रवती व भाग्यशालिनी होईल असें कर ! (१०-८५-२५)

रत्न ४४० वै

सूर्यां सावित्री-ऋषिका, आशी-देवता, त्रिष्टुप्-छंद
 पुत्रा त्वेनो नयतु हस्तगृह्याऽश्विनां त्वा प्र वेदतां रथेन ।
 गृहान्नाञ्च गृहपत्नी ययासो वशिनी त्व निद्रयमा वंदासि ॥

॥ १०-८५-२६ ॥

श्रौ. वि. यानारोहण स्मा. वि. (विवाह) रथारोहण

रत्न ४४१ वै

सूर्यां सावित्री-ऋषिका, आशी-देवता, जगती-छंद
 इह प्रिय प्रजयां ते समृध्यनामस्मिन्गृहे गार्हपत्याय जागृहि ।
 एता पत्यां तन्व १ स सृजस्याऽघा जित्री निद्रयमा वंदायः ॥

॥ १०-८५-२७ ॥

श्रौ. वि. गृहप्रवेश स्मा. वि. (विवाह) षष्ठीरगृहप्रवेश.

रत्न ४४२ वै

सूर्यां सावित्री-ऋषि, आशी-देवता, अनुष्टुप्-छंद
 नीललोहित मंगति कृत्यासुक्निर्व्यज्यते ।
 एधन्ते अस्या ज्ञातय पतिर्वन्धेषु वध्यते ॥ १०.८५-२८ ॥

स्मा. वि. (विवाह) षष्ठीर-वस्त्र ग्रथिबधन, (कंकण-बंधन)

रत्न ४४३ वै

सूर्यां सावित्री-ऋषिका, षष्ठीर-सस्पशोनिदा-देवता, अनुष्टुप्-छंद
 परां देहि शामुन्यं ब्रह्म्यो वि भंजा वसु ।
 कृत्येया पद्वती भुव्या जाया विशते पतिम् ॥

॥ १०-८५-२९ ॥

(४५७)

रत्न ४४० वें

हे बधू ! पूपा देव तुला हात घेऊन घेऊन जावो ! अधिनी कुमार तुला रयांत बसवून घेऊन स्वस्थानीं प्रयाण करोत ! तूं आपल्या पतीच्या घरी जा आणि तेथें गृहस्वामिनी हो ! सर्वांना आपल्या मुठींत ठेवूं इच्छिणारी तूं सासरच्या घरांतील मंडळीशीं प्रेमादरयुक्त असें गोड भाषण बोलत जा ! (१०-८५-२६).

रत्न ४४१ वें

हे बधू ! हें नवीन घर तूं पतीशीं प्रामाणिक व प्रेमळ राहून, आपल्या संततीनें सुखमृद कर ! त्या घरांत सदैव गृहकार्यांत जागळूक राहून, तूं गृहिणी धर्माचें उत्तम पालन कर ! या पतीच्या देहाशींच तूं आपला दैहिक संबंध ठेव ! अहो दंपतीनो ! तुम्ही पुष्कळ दिवस जगून रहा आणि घरांतील मंडळीशीं प्रिय व गोड भाषण बांठत जा ! (१०-८५-२७).

रत्न ४४२ वें

अभिचार देवता ही तावडी व निळी अशा रूपाची आहे, अशा प्रकारची ही कृत्वा बधूच्या मलिन वस्त्रांतून दडून बसलेली असते, तिला मी आतां बाहेर घालवून देतो, ती निघून गेली म्हणजे या बधूचा संसार चाटीस लागेल आणि पति तिच्या सगारकृत्वात दड बघनानें बांधला जाईल. (१०-८५-२८).

रत्न ४४३ वें

हें शरीरमलानें मलिन झालेलें बल्ल तूं आतां टाकून दे ! आणि ब्राह्मणांस वस्त्रघनादि दान कर ! नाही तर ही मळकट वस्त्रांत दडून बसलेली कृत्वा पादयुक्त होऊन बायको रूपानें नवऱ्याच्या शरिरांत शिरून बसेल ! (१०-८५-२९).

अथीरा तनुर्भवति रुशती पापयामुया ।
पतियद्दृघोर्ध्रं वासंसा स्वमङ्गमभिधितंते ॥

॥ १०-८५-३० ॥

रत्न ४४४ वै

सूर्या सावित्री ऋषिका, क्षयरोग नाशिनी देवता, अनुष्टुप्-छंद
ये वध्वंश्चन्द्रं बहंतु यक्ष्मा यन्ति जनादनु ।
पुनस्ताग्यज्ञिया देवा नयन्तु यत् आगताः ॥

॥ १०-८५-३१ ॥

रत्न ४४५ वै

सूर्या सावित्री-ऋषिका, सूर्यासावित्री देवता, अनुष्टुप्-छंद
मा विदन्परिपन्थिनो ष आसीदन्ति दम्पती ।
सुगोभिर्दुर्गमर्तामपं द्रान्बरांतयः ॥ १०-८५-३२ ॥

श्री. वि. (विवाह वधूप्रयाण) याज्या

सुमङ्गलीरिय वधूरिमा समेन पश्यत ।
सौभाग्यमस्यै दत्वायाऽथास्तं वि परेतन ॥ १०-८५-३३ ॥

स्मा. वि. (विवाह) अश्मारीहण, वधूला आशीवांद

रत्न ४४६ वै

सूर्या सावित्री-ऋषिका, सूर्या सावित्री-देवता, उरोबृहती-छंद.

तृष्टमेतन्कटुकमेतदपाष्टवद्विपवन्नैतदत्तवे ।

सूर्या यो ब्रह्मा विधात्स इद्राधूमर्हति ॥ १०-८५-३४ ॥

स्मा. वि. (विवाह) वधूचा पुराण वधूप्रयाग.

(४५९)

पति जर बघूच्या मलिन बखानें आपलें अंग झांकूं पाहील तर ह्या दुष्ट कृत्येच्या स्पर्शानें त्याचें तेजरवीं शरीर निस्तेज बनेल ! (१०-८५-३०).

रत्न ४४४ वें

। क्षयरोगादि सारखे जे आनुवंशिक रोग बधुबरोबर माहेरून पतिगृहीं येत असतात, त्या सर्वांना यशातील देव ते जेयून आले असतील तेथें परत नेऊन पांचवोट ! (१०-८५-३१).

रत्न ४४५ वें

वाटमारे असे जे दुष्ट वेरळ आहेत, त्यांचा उपद्रव या दंपतींना प्रवासांत न होवो ! हीं दोघें अवघड प्रदेशांतून सुरक्षित सुटून सरळ मार्गानें सुखरूप आपल्या घरीं जाऊन पांचवोट ! (१०-८५-३२) ही बघू मोठी शुमलक्षणी आहे ! तिला हे सम्यजन हो ! तुम्ही येऊन पहा ! आणि पाहून परत जातांना शुभाशीर्वाद द्या ! आणि मग आल्या मार्गानें आपापल्या घरीं परत जा ! (१०-८५-३३).

रत्न ४४६ वें

हें बघूचें बख खरबरीत आहे. तें मळकट आहे. तें जीर्ण व पचपचीत झालें आहे. गृहणून तें विपाप्रमाणें आतां टाकाऊ झालें आहे. तें आतां वापरण्यास योग्य नाही. जो ब्राह्मण या घुर्येला उत्तम जाणतो, तोच या बघू-बखाला योग्य आहे (१०-८५-३४).

रत्न ४४७ वें

आशसन, विशसन व अधिविकर्तन अर्थां तीन धर्मे या सूर्येच्या अंगावर असून, त्या वस्त्राच्या रूपाकडे पहा. तीं वस्त्रे अमंगल असल्यामुळे, त्या सूर्येला जाणणारा ब्राह्मणच तिला त्या वस्त्रांपासून दूर करू शकतो. (१०-८९-३५).

रत्न ४४८ वें

हे वधू ! आम्हा उभयतांच्या कन्याणासाठीं मी तुझे पाणिग्रहण करतो. मी - हा जो तुला पति— त्याच्या जबळ तूं बद्ध होईतोपर्यंत रहा ! भग, अर्यमा, सविता, पुरन्धि या देवांनीं मी गृहस्थधर्माचे यथासांग आचरण करावें, म्हणून तुला माझ्या स्वाधीन केली आहे (१०-८-३६). हे पूनः ! जिच्या ठिकाणीं मनुष्य बीजारोपण करितो, जी कामोलुक होऊन माझ्या मांड्याची इच्छा करते, आणि कामोलुक असणारा मी जिचे ठिकाणीं लिगाघात करू इच्छितों अशा या सुंदर स्त्रीचे मन माझ्या ठिकाणीं तल्लीन होवो ! (१०-८५-३७).

रत्न ४४९ वें

हे अग्निदेवा ! ही सूर्या प्रथम तुलाच दिली होती. तर आतां तूं ही वधू—मी जो इचा पति—त्या पतीच्या स्वाधीन करून, तिजपासून त्याला उत्तम संतति प्राप्त होईल असें कर ! (१०-८५-३८). उदंड आयुष्य व सुंदर तेज यांसह ही वधू अग्निदेवानें पुनः पतीच्या स्वाधीन केली आहे हा तिचा पति दीर्घायु होऊन शंभर वर्षे जगो ! (१०-८५-३९).

सोमः प्रयमो विविदे गन्धर्वो विविद् उत्तरः ।

तृतीयो अग्निष्टे पतिस्तुरीयस्ते मनुष्यजाः ॥

॥ १०-८५-४० ॥

स्मा. वि. (विवाह) वधू-निरीक्षण.

सोमो ददद्गन्धर्वाय गन्धर्वो ददद्ग्नये ।

रयि च पुत्रोश्वादादग्निर्मह्यमयो इमाम् ॥ १०-८५-४१ ॥

इहैव स्तं मा वि योष्टं विश्वमायुर्व्यश्रुतम् ।

क्रीळन्ती पुत्रैर्नष्टभिर्मोदमानौ स्वे गृहे ॥ १०-८५-४२ ॥

रत्न ४५० वै

सूर्यासावित्री-ऋषिका, सूर्यासावित्री-देवता, जगती-छंद.

आ नः प्रजा जनयतु प्रजापतिराजरसाय समनक्वर्यमा ।

अर्दुर्मङ्गलीः पतिलोकमा विंश शं नो भव द्विपदे शं चतुष्पदे ॥

॥ १०-८५-४३ ॥

श्री. वि. गृहप्रवेश.

स्मा. वि. (विवाह) वधूवराभियेक.

गृहप्रवेशनीय होम.

रत्न ४५१ वै

सूर्यासावित्री ऋषिका, सूर्यासावित्री-देवता, त्रिष्टुप् छंद.

अघोरचक्षुरपतिभ्येधि शिवा पशुर्म्यः सुमनाः सुवर्चाः ।

वीरसूदैवकीमा त्योना शं नो भव द्विपदे शं चतुष्पदे ॥

॥ १०-८५-४४ ॥

स्मा. वि. (विवाह) अग्निपदक्षिणा; गृहप्रवेशनीय होम, वधूनिरीक्षण.

हे बघू! प्रथम तू सोमाला प्राप्त झालीस, नंतर गंधर्वाने तुझा स्वीकार केला. त्यानंतर अग्नि हा तुझा तिसरा पति झाला आणि हा जो मी मनुष्य, तो तुझा आता चौथा पति झाला आहे (१०-८५-४०). सोमाने तिला गंधर्वांच्या स्वाधीन केली. गंधर्वाने पुढे ती अमीस दिली आणि त्या अग्नीने संपत्ति व संतति यांसह तिला आता माझ्या स्वाधीन केली आहे! (१०-८५-४१). अहो! नूतन जावापतीनो! तुम्ही दोघेहि येथेच या गृहांत संसार करा! तुमची यानंतर ताटातूट केव्हांहि न होवो! संपूर्ण मानवी आयुष्याचा तुम्ही पूर्ण उपभोग घ्या! पुत्रपौत्रादिकांशीं क्रीडा करीत आनंदित होताते तुम्ही आपल्या घरी सुखासमाधानाने कालक्रमणा करा! (१०-८५-४२).

रत्न ४५० वें

प्रजापति देव आम्हांस प्रजा देवो! अर्यमादेव आम्हांस म्हातारपण देवो! हे बघू! शुभकारक अशी तू या तुझ्या पतिसन्निधच रहा! आणि आमच्या कुटुंबांतील माणसाना व पशूंना सुखविणारी अशी हो! (१०-८५-४३).

रत्न ४५१ वें

हे बघू! तुझी दृष्टि रागाने ताडरलेली नसावी। पतीला दुःख देणारी अशी तू न रहावीस! पशूंना तू हितकर रहावीस! तुझे विचार नेहमी शुभच असावेत! तू तेजस्वी होऊन रहा! वीरपुत्रास जन्म देणारी हो! देवकार्यांत मन दक्ष असे दे। तू गुणाने सुंदर आहेस! अतएव आमच्या आतेष्टाना व पशूंना सदैव सुखांत ठेवणारी अशी हो! (१०-८५-४४).

रत्न ४५२ वै

सूर्यासावित्री ऋषिका, सूर्यासावित्री देवता, अनुष्टुप् छन्द.

इमां त्वमिन्द्र मीढ्व सुपुत्रा सुभगां वृणु ।

दशास्या पुत्राना धेहि पतिमेकादश कृधि ॥ १०-८५-४५ ॥

स्मा. वि. (विवाह) वधूवराभिषेक, अग्निप्रदक्षिणा, गृहप्रवेशनीय होम.

सुम्राज्ञी श्वशुरि भव सुम्राज्ञी श्वशुरा भव ।

ननान्दरि सुम्राज्ञी भव सुम्राज्ञी अधि देवृणु ॥

॥ १०-८५-४६ ॥

स्मा. वि. (विवाह) वधूवराभिषेक,

समजन्तु विश्वे देवा समापो हृदयानि नौ ।

स मातरिश्वा स वान् समु देष्टी दधातु नौ ॥ १०-८५-४७ ॥

श्रौ. वि. (विवाह) वधूवर हृदयस्पर्शन स्मा वि. (विवाह) दधिप्राशन

रत्न ४५३ वै

अविधया भव वर्षाणि शत सांभ्र तु सुव्रता ।

तेजस्वी च यशस्वी च धर्मपत्नी पतिव्रता ॥ खिल २३-१ ॥

स्मा. वि. (विवाह) वधूस आशीर्वाद,

जनयद्बहु पुत्राणि मा च दु ख एमेत् कंचित् ।

भर्ता त सोमपा नि य भवेद्धर्मपरायण ॥ खिल २३-२ ॥

अष्टपुत्रा भव त्व च सुभगा च पतिव्रता ।

भर्तुश्चैव पितुर्भानु हृदयानदिनी संदा ॥ खिल २३-३ ॥

इन्द्रस्य तु यथेन्द्राणी श्रीधरस्य युवा श्रिया ।

शक्रस्य यथा गोरी तद्भर्तुरपि भर्तारि ॥ खिल २३-४ ॥

रत्न ४५२ वें

हे इंद्र देवा ! तूं वीर्य सिंचन करणारा आहेस ! तर ही वधू सुपुत्रवती व भाग्यशालिनी होईल अशी कर । हिला सुंदर दहा पुत्र होवोत ! आणि पति हा अकरावा असो ! (१०-८५-४५) हे वधू ! तूं आपल्या सद्गर्तनानें व सादर मधुर भाषणानें सासूसासऱ्यावर आपली छाप पाड ! आणि दीर व नणंदा यांना वश करून घेऊन, या घरांत सुगृहिणी होऊन सुखानें नांद ! (१०-८५-४६) सर्व देव आम्हा पतिपत्नीचीं मनें एक विचारानें युक्त होतील असें करोत ! आपोदेवी, वायु व धाता या देवता आमचीं अंतःकरणे एकमेकांशीं समरस होतील असें करोत ! देवी सरस्वती ही आमच्या मनांत परस्तराशिर्षी प्रेमादर नांदेल असें करो ! (१०-८५-४७) .

रत्न ४५३ वें

हे वधू ! तूं उदंड सौभाग्यवती होऊन राहा ! शमर बघें तूं जगून अस । शेषटपर्यंत नेमनिष्ट होऊन राहा ! संसारांत तेजस्वी व यशस्वी हो ! एकंदरीत तूं धर्मपत्नी व पतिव्रता होऊन रहा ! (१०-८५-खिल २३-१) . तुला अनेक पुत्रपौत्र होऊ देत ! तुला केव्हांहि दुःखाना स्पर्श न होवो ! तुझा पति सदोदित देवयजन कार्यांत दक्ष राहून प्रसंगोचित धर्मकार्ये निभावून नेवो ! (१०-८५-खिल २३-२) . तुला चांगले आठ बंधू पुत्र होवोत ! तूं भाग्यशालिनी अशी पतिव्रता होऊन राहा ! त्याचप्रमाणें तुझा पति, वार व भाऊ यांस आपल्या सद्गर्तनानें व सुभाषणानें सदैव आनंदित राख ! (१०-८५-खिल २३-३) . इंद्राची जशी इन्द्राणी, विष्णूची जशी लक्ष्मी आणि शंकराची जशी पार्वती, तशी तूं आपल्या पतीला प्रिय होऊन राहा ! (१०-८५-खिल २३-४) .

अत्रैर्ययानुसूया स्याद् वसिष्ठस्याप्यरुन्धती ।

कौशिकस्य यथा सती तथा त्वमपि भर्तारि ॥ खिल २३-५ ॥

ध्रुवेधि पोष्या मयि मह्यं त्वादाद्वृहस्पतिः ।

मया पत्या प्रजावती सं जीव शरदः शतम् ॥ खिल २३-६ ॥

स्मा. वि. (विवाह) वरील १ ते ६ मंत्र वधूस आशीर्वाद.

रत्न ४५४ वै

पायुभारद्वाज-ऋषि, रक्षोहा अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद.

त्वं नो अग्ने अधरादुदक्तास्वं पश्चाद्भुत रक्षा पुरस्तात् ।

प्रति ते ते अजरास्तपिष्ठा अधशंसं शोशुचतो दहन्तु ॥

॥ १०-८७-२० ॥

श्री. वि. रक्षोहा मंत्र.

स्मा. वि. अग्नि-उपस्थान.

पश्चात्पुरस्तादधरादुदक्तात्कविः काव्येन परि पाहि राजन् ।

सखे सखायमजरो जरिष्णेऽग्ने मर्तो अमर्त्यस्त्वं नः ॥

॥ १०-८७-२१ ॥

रत्न ४५५ वै

मूर्धन्वान् अंगिरस-ऋषि, सूर्य-देवता, त्रिष्टुप्-छंद.

द्वे सुती अंशणवं पितृणामहं देवानामुत मर्त्यानाम् ।

ताभ्यामिदं विश्वमेजत्सभेति यदन्तरा पितरं मातरं च ॥

॥ १०-८८-१५ ॥

रत्न ४५६ वै

रेणु वैशामित्र-ऋषि, इंद्र-देवता, त्रिष्टुप् छंद.

इन्द्रो दिव इन्द्र ईशे पृथिव्या इन्द्रो अपामिन्द्र इत्ययैतानाम् ।

इन्द्रो वृधामिन्द्र इन्मेधिराणामिन्द्रः क्षेमे योगे हव्य इन्द्रः ॥

॥ १०-८९-१० ॥

अग्नीची जशी अनसूया, वसिष्ठाची जशी अश्विनी, काशिकाची जशी सती, तशी तूं नवऱ्याला प्रिय होऊन राहा ! (१०-८५-खिल २३-५). तूं माझ्याजवळ स्थिर होऊन राहा ! मी तुझे उत्तम प्रकारे पालनपोषण करीन ! देवगुरु बृहस्पतीनें तुला मला दिली आहे. पति व पुत्र यांनीं युक्त होत्याती भानंदानें रगार करीत तूं माझ्याजवळ शंभर वर्षे कालक्रमणा कर ! (१०-८५-खिल २३-६).

रत्न ४५४ वें

हे अग्निनारायणा ! तूं दक्षिण, उत्तर, पूर्व व पश्चिम या चारही दिशांमध्ये राहून आमचे रक्षण कर ! तुझे जे तेजस्वी, प्रखर व अजर असे षगधगीत ज्वालासमूह आहेत, ते दुष्ट व पापी चांडाळांना जाळून पार भस्म करून टाकोत ! (१०-८७-२०). हे तेजःपुंज अग्निदेवा ! तूं सर्वद्रष्टा आहेस ! अतएव आपल्या दिग्ग दृष्टीनें पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या चारही दिशांमध्ये राहून तूं आमचे सर्वतोपरी रक्षण कर ! हे मित्रभूत अग्निदेवा ! तूं जराधर्मियांत अजर व मरणधर्मियांत अमर असा देव आहेस ! तर या तुझ्या मित्राला दीर्घायुष्य लाभेल असें कर ! (१०-८७-२१).

रत्न ४५५ वें

देव, पितर व मनुष्य यांचे जाण्यायेण्याचे देवयान व पितृयान असे दोन मार्ग आहेत, असें मी ऐकले आहे. हे जे जीवजात आहे, ते सर्व या चावापृष्ठीमध्ये अंतर्भूत झाले आहे. ते जाताना या दोन मार्गाबद्दलच जात असते (१०-८८-१५).

रत्न ४५६ वें

स्वर्ग, पृष्ठी, उदक, पर्वत, युद्ध आणि शानी या सर्वांचा ईश्वर इन्द्र हाच आहे. म्हणून आपल्या कल्याणामार्गी, तसेंच मिळविलेले ऐश्वर्य रक्षणार्थ व नवीन ऐश्वर्य संपादनार्थ आम्ही इन्द्रदेवालाच भजले पाहिजे (१०-८९-१०).

शुनं हुवेम मघवान्मिन्द्रमस्मिन्भरे नृतमं वाजसोतौ ।
 शण्वन्तमप्रमतये सप्तसु व्रन्तं वृत्राणि संजितं धर्मानाम् ॥

॥ १०-८९-१८ ॥

रत्न ४५७ वै

नारायण-ऋषि, पुरुष-देवता, अनुष्टुप्-छंद.

सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् ।
 स भूमिं विश्वतो वृत्त्वाऽत्यतिष्ठद्दशाङ्गुलम् ॥

॥ १०-९०-१ ॥

स्मा. वि. (षोडशोपचार देवपूजा) देव आवाहन, आद्य पादार्घ्य.

पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् ।

उतामृतत्वस्येशानो यदन्नैनातिरोहति ॥ १०-९०-२ ॥

स्मा. वि. (देवपूजा) आसन समर्पण.

पृताधानस्य महिमाऽतो ज्यायोश्च पूरुषः ।

पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ॥

॥ १०-९०-३ ॥

स्मा. वि. (देवपूजा) पादसमर्पण.

त्रिपादूर्ध्वं उदैत्पुरुषः पादोऽस्येहार्भवत्पुनः ।

ततो विश्वं व्यक्रामत्साशनानशने अभि ॥ १०-९०-४ ॥

स्मा. वि. (देवपूजा) अर्घ्यसमर्पण.

तरमाद्विराळजापत विराजो अधि पूरुषः ।

स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः ॥ १०-९०-५ ॥

स्मा. वि. (देवपूजा) आचमनीय समर्पण.

या संग्रामांत थोर, धनवान्, भक्तांची हांक ऐकणारा, उग्र, शत्रूंना लोळविणारा, आणि त्यांची संपत्ति लुटून आणणारा असा जो पुरुषोत्तम इन्द्रदेव, त्या इन्द्र देवालाच अन्नप्राप्तीसाठी व संरक्षणासाठी आम्ही भक्तिभावपूर्वक हांक मारतो (१०-८९-१८).

रत्न ४५७ वें

व्यास अनंत मस्तकें, अनंत नेत्र, व अनंत पाय आहेत, असा तो परमश्रेष्ठ पुरुष या ब्रह्मांडाला सर्व बाजूंनी व्यापून, शिवाय आणखी दहा अंगुलें वर उरला ! (१०-९-०१) ही जी विद्यमान जीवसृष्टि आहे, मागे जी होऊन गेली व पुढे जी होणार आहे, ती सर्व हा विराट पुरुषच होय. सर्व देवांचा स्वामी हा पुरुषच आहे. तसेच अन्नावर वाढणारा जितका म्हणून मृतप्राम आहे, त्या सर्वांचा स्वामीहि हा पुराणप्रसिद्ध पुरुषच होय ! (१०-९०-२) हे जें वर्तमान-मृत-भविष्यकालीन जीवजात आहे, तें सर्व या पुरुषाचाच महिमा होय ! या जगज्जालाहून हा परमात्मा किती तरी पटीने मोठा आहे ! हे सर्व प्राणिजात त्याचा फक्त पादच-म्हणजे फक्त चौथा भागच असून, बाकीचे तीन पाद त्याचे तेजःपुत्र अशा सूर्यमंडळांत स्थित आहेत. (१०-९०-३). हा जो सूर्यमंडळस्थ ब्रह्मस्वरूपी त्रिपाद पुरुष, तो जन्म-मृत्यु-रूपी संसाराच्या पलीकडे राहता झाला. त्याचा एक अंश पुनः या भुवन-कोशांत प्रविष्ट झाला. आणि प्रविष्ट होऊन सचेतन व अचेतन अशा सुष्टीला विविध रूपानें त्यानें व्यापून सोडलें (१०-९०-४). त्या आदिपुरुषापासूनच हे ब्रह्मांड उत्पन्न झालें, तदनंतर त्या ब्रह्मांडांत तद्देहाभिमानी ब्रह्मदेव हा जीवरूपानें प्रविष्ट झाला. अर्थात् त्या ब्रह्मदेवानेंच देव-मनुष्य-पक्षां हत्यादि विविध जीवरूप धारण केले त्यानंतर त्यानें प्रथम ही पृथ्वी आणि मग ही नाना जिवांचीं विविध शरीरें निर्माण केलीं (१०-९०-५). जेव्हां देवांनीं

यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमर्तन्वत ।

वसन्तो अस्यासीदाज्यं प्रीष्म इष्म शरद्भवि ॥१०-९०-६॥

स्मा वि (देवपूजा) मरुपकरणंस्तान समर्पण
त यज्ञ वहिषि प्राक्षन्पुरुष जातमग्रत ।

तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च ये ॥ १०-९०-७ ॥

स्मा वि (देवपूजा) षष्ठसमर्पण
तस्माद्यज्ञात्सर्वहुत समृत पृषदाज्यम् ।

पशून्तोथेके वायुव्यानारण्याग्राम्याश्च ये ॥ १०-९०-८ ॥

स्मा वि (देवपूजा) षष्ठोपवीत समर्पण
तस्माद्यज्ञात्सर्वहुत श्वच सामानि जज्ञिरे ।

छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यज्ञस्तस्मादजायत ॥ १०-९०-९ ॥

स्मा वि (देवपूजा) गघ समर्पण
तस्मादग्धा अजायन्त ये के चोभयार्दत ।

गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाता अजायये ॥१०-९०-१०॥

स्मा वि (देवपूजा) पुष्पसमर्पण
यत्पुरुष व्यदधु कतिधा व्यक्ल्पयन् ।

मुख किमस्य का वाहू का ऊरू पादा उच्येते ॥

॥ १०-९०-११ ॥

स्मा वि (देवपूजा) धूप-समर्पण
ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्वाहू राजन्ये कृत ।

ऊरू तदस्य यद्वैश्यं पश्चाद्वा शूद्रो अजायत ॥१० ९०-१२॥

स्मा वि (देवपूजा) दीप समर्पण
चन्द्रमा मनेसो जानश्चक्षो सूर्यो अजायत ।

मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत ॥ १०-९०-१३ ॥

स्मा वि (देवपूजा) नैवेद्य समर्पण

पुरुषाला हवि कल्पून, त्या पुरुषहवीने मानस यज्ञ केला, तेव्हां वसंत ऋतु
 हा त्या यज्ञांत आज्य झाला. ग्रीष्म हा समिधा व शरद् हा हवि बनला
 (१०-९०-६). प्रथम उत्पन्न झालेल्या त्या पुरुषाला यज्ञसाधनभूत पशु
 कल्पून त्यास प्रोक्षणादिकाने संस्कृत करून घेऊन त्या पुरुषरूप पशूने
 प्रजापति प्रमृति साध्य देवांनी व तदनुकूल ऋषींनी मिळून तो मानस यज्ञ
 परिपूर्ण केला (१०-९०-७). सर्वहृत अशा त्या यज्ञापासून दधिमिश्रित
 घृत संपादित झाले आणि त्याचप्रमाणे वायु ज्यांची पालकदेवता आहे असे
 प्राम्य व वन्य पशुहि निर्माण झाले (१०-९०-८). सर्व प्रकारचे हविर्द्रव्य हवन
 केलेल्या त्या आदियज्ञापासून ऋग्वेद झाला, सामवेद झाला. छन्द व यजु-
 वेदहि स्थापासूनच झाले (१०-९०-९). त्या यज्ञापासूनच अश्व व खाली
 आणि घर दांत असलेले गर्दभादि प्राणी निर्माण झाले. फार काय, त्या
 पुरुषयज्ञापासून गायी, शेळ्या, मेंढ्या इत्यादि प्राणिवर्ग निर्माण झाला.
 (१०-९०-१०). त्या यज्ञामध्ये प्रजापतिप्रमृति देवांनी त्या विराट
 पुरुषाला संकल्पमात्रे करून उत्पन्न केला, तेव्हां त्यांनी त्याची किती
 प्रकारांनी कल्पना केली ? त्या पुरुषाचे मुख कोणते होते ? बाहू कोण, मांड्या
 कोण व पाय कोण झाले ? (१०-९०-११) त्या विराट पुरुषाचे ब्राह्मण
 हे मुख झाले, म्हणजे मुखापासून त्यांची उत्पत्ति झाली, क्षत्रिय हे बाहू
 झाले, वैश्य हे मांड्या आणि शूद्र हे त्याचे पाय झाले. (अर्थात् त्या त्या
 अवयवापासून ते ते वर्ण निर्माण झाले) (१०-९०-१२). त्या विराट
 पुरुषाच्या मनापासून चंद्र झाला, डोळ्यापासून सूर्य झाला, मुखापासून इंद्र
 व अग्नि झाले आणि प्राणापासून वायु झाला (१०-९०-१३).

नाम्या आसीदन्तरिक्षं शीष्णो घौः समवर्तत ।
पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात्तथा लोको अकल्पयन् ॥

॥ १०-९०-१४ ॥

स्मा. वि. (देवपूजा) नमस्कार-समर्पण.

सप्तार्यासन्परिधयस्त्रिः सप्त समिधः कृताः ।
देवा यद्यज्ञं तन्वाना अर्वाध्वन्पुरेण पशुम् ॥ १०-९०-१५ ॥

स्मा. वि. प्रदक्षिणा-समर्पण.

रत्न ४५८ वै

नारायण-ऋषि, पुरुष-देवता, त्रिष्टुप्-छंद.

यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नार्कं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॥
॥ १०-९०-१६ ॥

स्मा. वि. (देवपूजा) पुण्यांत्रलि समर्पण; दक्षिणा समर्पण.

रत्न ४५९ वै

भरण वैतहृद्य-ऋषि, अग्नि देवता, जगती-छंद.

तवाग्ने होत्रं तवं पोत्रमृत्विष्यं तवं नेष्टु त्वमग्निर्हतायतः ।
तवं प्रशाखं त्वमध्वरीयसि ब्रह्मा चासि गृहपतिश्च नो दमं ॥
॥ १०-९१-१० ॥

यस्तुम्यग्ने अमृताय मर्त्यैः समिधा दाशदुत वा हविष्कृति ।
तस्य होता भवसि यासि दूत्यर्मुपं ब्रूये यजस्यध्वरीयसि ॥

॥ १०-९१-११ ॥

नामीपासून अंतरिक्ष शालें, मस्तकापासून स्वर्ग झाला. पायांपासून पृथ्वी शाली. कानांपासून दिशा झाल्या. अशा रीतीने त्या विराट पुरुषापासून सर्व लोक निर्माण झाले. (१०-९०-१४). जेव्हा देवांनी तो यज्ञ केला व विराट पुरुषाला पशु कल्पून घुमारी आणून बांधला, तेव्हा त्या यज्ञांत छंद हे सात परिधि व बारा मदिने, पांच ऋतू, पृथिव्यादि तीन लोक व आदित्य असे मिळून एकवीस समिधा होत्या ! (१०-९०-१५).

रत्न ४५८ वें

याप्रमाणें प्रजापति प्रभृति देवांनी त्या मानस यज्ञकर्मानुष्ठानानें यज्ञरूपी परमात्म्याचें पूजन केलें. आणि त्या पूजनामुळें तीं जगदाधार कर्म मुख्य झालीं. ज्या ठिकाणी पुरातन साध्य देव राहतात तो स्वर्ग यज्ञेश्वराची याप्रमाणें उपासना करणाऱ्या महात्म्यास प्राप्त होतो ! (१०-९०-१६).

रत्न ४५९ वें

हे अग्नि देवा ! यज्ञातील होतुकर्म हें तुझेंच आहे. ऋतूमध्यें करावयाचें पोतुकर्म आणि तसेंच पण नेष्टुकर्महि तुझेंच आहे. यज्ञोपासक अशा आम्हां यजमानांचा अग्निहि तूच. प्रशस्ताहि तूच. अश्वर्युहि तूच. ब्रह्माहि तूच. फार काय, आणि यजमानहि पण तूच आहेस ! (१०-९१-१०). हे अग्नि देवा ! अमर अशा तुला जो कोणी मर्त्य मानव समिधा अर्पण करील व आहुति देईल, त्याचा तूं देवाना हांक मारणारा होता होतोस आणि त्यांना यज्ञग्रहांत पेऊन येण्याचें दूतकर्महि तूच करणोस. तसेंच ब्रह्मा होऊन देवांना त्यांचा हविर्भाग तूच कथन करतोस आणि यजमान होऊन हविर्भाग अर्पणहि तूच करतोस ! (१०-९१-११).

रत्न ४६० वें

उर्वशी-ऋषिका, पुरूरवा-देवता, त्रिष्टुप्-छंद.

पूरुवो मा भूया मा प्र पते मा त्वा वृकासो अशिवास उ क्षन् ।
न वै श्रैर्णानि सुख्यानि सन्ति सालावृकाणां हृदयान्येना ॥

॥ १०-९५-१५ ॥

यद्विरूपाचरं मत्येध्वसं रात्रीः शरदश्चतसः ।

घृतस्य स्तोत्रं सकृदहं आश्रां तादेवेदं तातृषणा चरामि ॥

॥ १०-९५-१६ ॥

रत्न ४६१ वें

उर्वशी-ऋषि, पुरूरवा-देवता, त्रिष्टुप्-छंद.

इति त्वा देवा इम ओहुरैल्ल यथेमेतद्भवासि मृत्युबन्धुः ।

प्रजा ते देवान्हविषा यजाति स्वर्ग उ त्वमपि मादयासे ॥

॥ १०-९५-१८ ॥

रत्न ४६२ वें

मिषक् भाषवण-ऋषि, ओषधि-देवता, अनुष्टुप्-छंद.

या ओषधीः पूर्वा जाता देवेर्म्यस्त्रियुग पुरा ।

मने नु वभ्रूणामहं शतं धामानि सप्त च ॥ १०-९७-१ ॥

श्री. वि. दीक्षिताला ताप आला असतां मार्जनं सूक्त,

शतं वो अम्य धामानि सहस्रं मुत वो रुहः ।

अधां शतक्रत्वो युयमिमं मे अगदं कृत ॥ १०-९७-२ ॥

अमृत्ये वो निप्रदनं पुणे वो वसतिष्कृता ।

गोमाज इतिकलासय यत्सुनवय पूरुवम् ॥ १०-९७-५ ॥

याः फलिनीयी अफला अपुष्पा याश्च पुष्पिणीः ।

बृहस्पतिप्रसूतास्ता नो मुञ्चन्त्वंहसः ॥ १०-९७-१५ ॥

स्मा. वि. ओटी भरणे; फलार्पण; पुण्याहवाचन.

रत्न ४६० वें

हे पुष्करभ्या ! पुनः सर्गते या उर्वशीसार्थी तूं प्राणत्याग करूं नकोस ! कौठेहि निघून जाऊ नकोस ! क्रूर व अमंगळ लडगे तुला पाडून न खावोत ! हे पद्मा, आम्हा स्त्रियांचें सख्य हे सख्यच नव्हे ! त्यांचीं हृदये म्हणजे लांडग्यांचीं असतात ! (१०-९५-१५). राजा ! आतां माझे शेवटचें सांगणें ऐक. या चार वर्षेपर्यंत मी उर्वशी आपलें देवत्व विसरून, मानवरूप धारण करून, विविध प्रकारें नदून थदून, तुझ्याजवळ राहून तुझ्यावरोवर अनेक सुखविलास केले. आतां माझी तुझ्या सद्दवासांत राहून पूर्ण तृप्ति झाली आहे. म्हणून मी आतां तुला सोडून दूर दूर-म्हणजे-स्वर्गात-निघून जात आहे. (१०-९५-१६).

रत्न ४६१ वें

राजा, तुला आतां माझ्याजवळ येण्याला एकच उपाय आहे. देव असें म्हणतात कीं इल्लीं तूं मृत्युवश आहेस. करतां देवाकरता वजन कर म्हणजे स्वर्गात येऊन तेथें आमच्याशीं सुखविलास करण्यास तुला मिळेल. (१०-९५-१८).

रत्न ४६२ वें

ज्या पुरातन ओपधि देवांपासून वसतादि तीन शुर्गामध्ये उत्पन्न झाल्या, अशा त्या पिंगट वर्णाच्या ओपधींचीं स्थाने एकशें सात आहेत असें मी समजतो. (१०-९७-१). हे मातृभूत ओपधीनो ! तुमचे जन्म शेंकडो आहेत. आणि अंकुर हजारो म्हणजे असख्य आहेत. हे ओपधीनो ! तुमचें सामर्थ्य अगणित आहे ! तर तुम्ही माझे जीवन निरेण्णी होईल असें करा ! (१०-९७-२). हे ओपधी देवतानो ! तुमचें वसतिस्थान अश्वत्थ वृक्षावर आहे. पलसावरहि तुम्ही राहता. तुम्ही गार्गीचें व आम्हा मनुष्यांचें पोषण करणाऱ्या आहांत. (१०-९७-५). ज्या ओपधि फळ धरणाऱ्या आहेत व ज्या फळ धरणाऱ्या नाहींत, तसेंच ज्या फुलणाऱ्या आहेत व ज्या फुलणाऱ्या नाहींत, त्या सर्व ओपधि आम्हांस बृहस्पतीच्या अनुशेवस्तुन पापापासून मुक्त करोत ! (१०-९७-१५).

मुञ्चन्तु मा शपथ्याद्दयो वरुण्याद्भुत ।

अयो यमस्य पड्वीशास्सर्वस्मादेवाकलिव्रात् ॥

॥ १०-९७-१६ ॥

स्मा. वि. मात्रंन.

मा वो रिपत्खनिता यस्मै चाहं खनामि वः ।

द्विपद्यतुष्यद्स्माकं सर्वमस्त्वनातुरम् ॥ १०-९७-२० ॥

त्वमुत्तमास्योपधे तव वक्षा उपस्तयः ।

उपस्तिरस्तु सोऽस्माकं यो अस्मौ अभिदासति ॥

॥ १०-९७-२३ ॥

रत्न ४६३ वै

आर्हियेणो देवापि-ऋषि, अग्नि-देवता, त्रिष्टुप्-छंद.

अग्ने वाधस्व वि मृधो वि दुर्गहाऽपामीवामपु रक्षांसि सेध ।

अस्मात् समद्राद्रुहतो दिवो नोऽपां भुमानमुप नः सजेह ॥

॥ १०-९८-१२ ॥

रत्न ४६४ वै

बुधसौम्य-ऋषि, विधेदेव देवता, त्रिष्टुप्-छंद.

उद्दुष्यध्वं समनसः सखायः समग्निमिन्ध्वं बहवः सर्वाळाः ।

दधिक्रामग्निमयसं च देवीमिन्द्रावतोऽवसे नि ह्वये वः ॥

॥ १०-१०१-१ ॥

रत्न ४६५ वै

बुधसौम्य-ऋषि, विधेदेव देवता, गायत्री-छंद.

सीरा यजन्ति कवयो युगा वि तन्वते पृथक् ।

धीरा देवेषु सुन्त्या ॥ १०-१०१-४ ॥

स्मा. वि. वैल नागरास जुंणं.

त्या ओषधि मला शपथजन्य पापापासून मुक्त करोत ! वरुणाच्या पाशापासून सोडवोत ! यमाच्या पादबंधनांतून सुटका करात ! आणि त्याचप्रमाणे देवांसबंधीं आमच्या हातून जे कांहीं अपराध घडले असतील, त्या सर्व अपराधांपासून आमची मुक्तता करात ! (१०-९७-१६) . हे ओषधिनो ! जो मी आज तुम्हांस खणून काढीत आहे, त्या आमचा तुम्ही घात करू नका ! आणि व्याचेसाठी मी तुम्हांस खणून काढीत आहे, त्याचाहि पण नाश न होवो ! त्याचप्रमाणे आमचे पुत्र व पशु हे सर्व निरोगी राहोत ! (१०-९७-२०) . हे सोम ओषधे ! सर्व ओषधींत तू श्रेष्ठ आहेस ! सर्व उंच वृक्ष तुझ्या खालीच आहेत ! अतएव जो आम्हांला इजा करून दुःख देऊ पाहतो, तो वृक्षाप्रमाणे जमीन घसून पडो ! (१०-९७-२३) .

रत्न ४६३ वें

हे अग्ने ! शत्रूंची दुर्गम पुरे पार जमीनदोस्त कर ! रोगराई सर्व नाहीशी कर आणि राक्षसादिकांना दूर पिटाळून दे ! विशाल अद्या समुद्रांतून व अंतरिक्षांतून आमच्या भूप्रदेशावर पर्जन्याची सारखी मुसळधार सोड ! (१०-९८-१२) ! रत्न ४६४ वें

समान विचाराच्या मित्रानो ! आता उठा ! जाग्रत व्हा ! तुम्ही पुष्कळ असला तरी सर्व एकाच ठिकाणी राहता, तर आता अग्निनारायणाला प्रदीत करा ! दधिका, अग्नि व उषा या देवतांना आणि तसेच इंद्रासह असणाऱ्या तुम्हास मी आमच्या रक्षणार्थ म्हणून हांक मारतो (१०-१०१-१) .

रत्न ४६५ वें

देवादिकांच्या टापीं सद्भाव ठेवणारे असे शानी ऋत्विज सुखाच्या इच्छेने नागर जुंपतात आणि जमीन नांगरून चागळी मुसभुचीत करतात (१०-१०१-४) .

रत्न ४६६ वे

इन्द्र देव हा मोठा चलाख व धाकटणशील असून बैलाप्रमाणे मयंकर आहे ! तसाच तो शत्रूंचा रुप्या उडविणारा आहे ! तो शमीर गर्जना करून शत्रूंच्या छातीत घडकी उत्पन्न करतो ! तो दुष्ट प्राण्यांना रडविणारा असून, आपल्या डोळ्याची पापणी न हलविणारा आहे. तोच एकटा महापराक्रमी असून, शत्रूंच्या शेंकडो सैन्यावर हां हां म्हणतां विजय मिळवितो (१०-१०३-१) .

रत्न ४६६ वै

अप्रतिरथ ऐन्द्र ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छन्द
 आशु शिशानो वृषभो न भीमो धनाघन. क्षोभणध्वर्षणीनाम् ।
 स्रन्दनोऽनिमिष एववीर शत सेना अजयत्साकमिन्त्रे ॥

॥ १०-१०३-१ ॥

श्रौ. वि युद्धार्थं निघातेष्व्या राजाच्च सदशंन
 स्रन्दनेनातिभिषेण जिष्णुना युत्सरेण दुश्चन्दनेन धृष्णुना ।
 तदिन्द्रेण जयत तत्सहघ्न युधो नर इषुहस्तेन वृष्णा ॥

॥ १०-१०३-२ ॥

स इषुहस्तै स निपङ्गिमिन्त्री सख्यया स युध इन्द्रो गणेन ।
 ससृष्टजित्सोमपा बाहुशर्घुः प्रधन्वा प्रतिहिताभिरस्ता ॥

॥ १०-१०३-३ ॥

रत्न ४६७ वै

अप्रतिरथ ऐन्द्र ऋषि, बृहस्पति देवता, त्रिष्टुप्-छन्द
 बृहस्पते परि दीया रथेन रक्षोहामित्रो अपबाधमान ।
 प्रभङ्गन्तेना प्रमृणो युधा जयन्नस्माकमेघ्यस्ता रथानाम् ॥

॥ १०-१०३-४ ॥

रत्न ४६८ वै

अप्रतिरथ ऐन्द्र ऋषि, इन्द्र देवता, त्रिष्टुप्-छन्द
 बलविज्ञाय स्वविर प्रवीर सहस्वान्वाजी सहमान उग्र ।
 अभिवीरो अभिसत्वा सहोजा जैत्रमिन्द्र रथमा तित्थ गोवित् ॥

॥ १०-१०३-५ ॥

रत्न ४६६ वें

तो मोठमोठ्याने गर्जना करणारा, शत्रूवर अनिमिष नेत्राने सारखा पाळत ठेवणारा, विजयशाली, लढाऊ वाण्याचा, संग्रामांत न कचरणारा व अत्यंत घाडसी, असा आहे. त्याची मदत घेऊन हे वीर हो ! तुम्ही शत्रूंशी लढून विजय संपादन करा ! वीरहो ! धनुर्धारी आणि महापरक्रमी अशा इन्द्रदेवाच्या सहाय्याने तुम्ही शत्रूचा पराभव करा ! (१०-१०३-२). तो इन्द्र धनुर्धारी वीरांच्या संगतीतच असतो आणि खड्ग धारण करणाऱ्याच्या समूहांत राहून सर्व कांहीं तो बस करून घेतो ! संग्राम गात्रविषयासाठी शत्रु-सैन्यांत तो नेटाने घडक माहन, त्यांच्यांत जाऊन मिसळतो आणि जे एकमताने त्याच्यावर एक जात चालून येतील, त्यांना चांगला जमिनीवर लोळवून धूळ चारतो ! तो देव सोमपान करणारा असून वीरबाहू व प्रचंड धनुर्धारी असा आहे. वाणाने अचूक तो शत्रूवर नेम मारतो, (१०-१०३-१)

रत्न ४६७ वें

हे बृहस्पते ! रथांत बसून तूंहि आमचेकडे ये ! तू राक्षसांचा कर्दन काळ आहेस व आमच्या शत्रूंचा हंता आहेस ! लढाईला जेव्हा तोंड लागते, तेव्हा तू शत्रुसैन्यांत शिरून त्यांचा धुव्वा उडवून पार त्यांचा चेदामेदा करून टाकतोस. म्हणून, हे देवा ! विनति कीं रथांतून लढणाऱ्या आमच्या वीरांचा तू पाठराखा हो ! (१०११०३-४).

रत्न ४६८ वें

हे इन्द्र देवा ! तू मोठा बलवान आहेस, अशी तुझी फार ख्याती आहे. तसाच तू पुराणपुरषहि आहेस. देवा ! किती गाऊ तुझे गुण ! तू महा-योद्धा आहेस ! अत्यंत साहसी आहेस ! मोठा बलवान आहेस ! शत्रुमर्दन आहेस ! उग्र आहेस ! पराक्रमी आहेस ! सत्त्वाढ्य आहेस ! बलोत्पन्न आहेस ! गोसंपन्न आहेस ! वीर पुत्र्य आहेस ! तर आतां, हे देवा ! तू आमच्या विजयशाली रथांत येऊन बस ! (१०-१०३-९).

रत्न ४७० वै

अथ तिर्यग् देव्य-प वि, इन्द्र देवता, अमुदुप-सद.

प्रेता जयेता नर इन्द्रो न शर्मि यस्तसु ।

तुमा वै सन्तु घादधोऽनाधुष्या यथास्तथ ॥

॥ १०-१०३-१३ ॥

रत्न ४७१ वै

दिव्य आगिरा कवि, दक्षिणा देवता, त्रिदुप-सद.

धार्विर्भूम्यति माधोनमेवो विश्वं जीवं तर्मसो निरमोषि ।

मति उनीते विदुर्भिर्दणमामोदुरः पन्था दार्शिणाया अदार्शि ॥

॥ १०-१०७-१ ॥

ध्या वि. यद्यमान श्रुति (२) दक्षिणाश्रुति.

उथा दिवि दार्शिणावन्तो अरयुषे अश्रदाः सद् ते मूर्खेण ।

तिर्यग्पदा अमृच भजन्ते वागोना शोम प्र तिगन्तु आयुः ॥

॥ १०-१०७-२ ॥

ध्या. वि. पुण्याद वाचन.

दधी पूर्वोदार्शणा देवयुग्दा न वेयाश्रियो मति ते पूजन्ति ।

अथा म् प्रदन्तदक्षिणासोऽवधमिना बहवः पूजन्ति ॥

॥ १०-१०७-३ ॥

मार्धोऽं बाहुमवै श्रुतिर् नृष्यश्रुते अमि अश्रुते द्विवि ।

दे पूजन्ति प्र च पृथग्नि मगमे ते दार्शिणा दृष्टने मन्मोतरयो ॥

॥ १०-१०७-४ ॥

रत्न ४७० वें

असे आमचे शूर सैनिक हो । चला । शत्रूंचेर घडाकथानें चालवून जा
आणि विजयप्री संपादन करा । इन्द्र तुम्हांस मुक्त देवो ! तुमचे मुजदं
रणांगणांत दणदणीत पराक्रम गाजवोत । म्हणजे तुमच्यावर शत्रूंची पकड
वरणार नाही । (१०-१०३-१३).

रत्न ४७१ वें

सूर्यास्फी इन्द्र देवाचें हें महातेज आतां प्रकट झालें आहे ! अदादा !
आखिल प्राणिमात्र आतां अंधकारांतून मुक्त झाले ! पितरांनी दिलेला सूर्य-
रूपी श्रेष्ठ प्रकाशगोल उदय पावता झाला ! यागांगमृत दक्षिणेचा विशाल
रस्ता आतां सर्वांना दिशू लागला ! (१०-१०७-१). देवयजनांत
दक्षिणा देणारे यजमान उच्चस्थानी असलेल्या स्वर्गाप्रत नाठात, जे यज-
मान घोडे दक्षिणा म्हणून देतात, ते सूर्यमंडळांत जाऊन राहतात, जे मुषण
दक्षिणा म्हणून देतात, ते अमरत्व पावतात. हे सोमा ! जे वस्त्र दक्षिणा
म्हणून देतात, ते दीर्घायुष्य प्राप्त करून घेतात ! (१०-१०७-२). देव-
यागाची अंगमृत जी दक्षिणा ती जे अयाजक आहेत त्यांच्यासाठी नाही.
कारण ते लोक देवांप्रीत्यर्थ हवि व स्तुति करून त्यांना प्रसन्न करीत नाहीत.
दक्षिणा देणाऱ्या यजमानांत पुष्कळ असे असतात की, पापाच्या मीतीमुळे
ते देवांना प्रसन्न करीत असतात. (१०-१०७-३) अनेक धारांनी बाहणारा
तो वायु, ससाच स्वर्गप्रापक सूर्य व लोकांना पाहणारे इन्द्रादि देव यांना
अर्पण करण्याकरतां म्हणून ते (यजमान) हवीकडे पाहत असतात. यशांत
स्तोत्र गाऊन व हवि अर्पण करून देवांना प्रसन्न करणारे असे ते असोपासक
यज्ञानुष्ठान यथासंग पार पाडणाऱ्या ऋत्विजांसाठी म्हणून ती सुरुदक्षिणा
देतात. (१०-१०७-४).

दक्षिणावान् प्रथमो हृत एति दक्षिणावान् प्रागुणीरप्रमेति ।
 तमेव मन्त्रे नृपति जगता यः प्रथमो दक्षिणावापिवाय ॥

॥ १०-१०७-५ ॥

न भोज्या मन्त्रे न्युर्धमाधिर्न रिष्यन्ति न व्ययन्ते ह भोज्याः ।
 इदं यदिभं मुदने ररेधीनस्तर्षु दक्षिणैग्यो ददरति ॥

॥ १०-१०७-८ ॥

भोजनवां सुप्रसाहो यदन्ति सुवृद्धयो वर्तते दक्षिणायाः ।
 भोज्ये देवामोऽप्या भोज्य भोज्यः शत्रून्सममीकेषु जेता ॥

॥ १०-१०७-११ ॥

रत्न ४७२ वै

एकः ऋषि, वारमा-देवता, त्रिपुर-छंद.

द्विदिभ्यन्ती इत्या भेदमागद् दूरे कथ्या जगुति. पराधिः ।

कालदेहिनि का परितेभ्यमीत् यद्ये इत्याप्ये अतः पर्यासि ॥

॥ १०-१०८-१ ॥

रत्न ४७३ वै

एकः ऋषि, वारमा-देवता, त्रिपुर-छंद.

इत्यंश्च दृगीभिर्गिता र्थतामि इत् इत्यन्ती पणयो निधीन्यः ।

इत्यंश्च दृगीभिर्गिता र्थतामि इत् इत्यन्ती पणयो निधीन्यः ॥

॥ १०-१०८-२ ॥

रत्न ४७४ वै

एकः ऋषि, वारमा-देवता, त्रिपुर-छंद.

इत्यंश्च दृगीभिर्गिता र्थतामि इत् इत्यन्ती पणयो निधीन्यः ।

का य इत्यंश्च दृगीभिर्गिता र्थतामि इत् इत्यन्ती पणयो निधीन्यः ॥

॥ १०-१०८-३ ॥

दक्षिणा देणारा यजमान हाच यशांत प्रथम बोलाबला जातो. तोच गांवांत अग्नेसरत्वाचा मान पटकावून धेष्टत्व पावतो. जो प्रथम दक्षिणा देतो, त्यालाच मी लोकांचा पालनकर्ता समजतो. (१०-१०७-५). जे दक्षिणा देणारे आहेत ते नाच पावत नाहीत, किंवा हीन स्थितीसहि पोचत नाहीत ! त्यांना दुःख शिवत नाही व कष्ट होत नाहीत ! अशा या उदार महात्म्यांना सर्व जग आणि स्वर्ग आपण होऊन ही सर्व दक्षिणा परत देतात. (१०-१०७-८), जे सटळ हाताने दक्षिणा देणारे आहेत, त्यांना थोडे मुत्ताने वाहून नेतात, दक्षिणा देणाऱ्यांचा रथ सहज व सुसूत्र चालणारा असतो. हे दिव्यविषुव हो ! तुम्ही अशा दातृत्वशील यजमानांचे लढाईत रक्षण करा ! म्हणजे तो संप्रामांत शत्रुवर खात्रीने जय मिळवीलच मिळवील ! (१०-१०७-११).

रत्न ४७२ वें

(पणी म्हणतात) सरमे ! कोणती इच्छा घेऊन तूं येथे प्राप्त झालीस ! किती दूरचा रस्ता हा ! आणि तसाले केवढा कठीण ! येथे आमच्यापार्शी येथेचा तुझा हेतू तरी काय ! रात्र तुझी कशी गेली ! तुझें वाहणाऱ्या या रसानदीचे शतयोजनांचे अफाट पात्र तसून तूं आलीस तरी कशी ! (१०-१०८-१).

रत्न ४७३ वें

(सरमा म्हणते) - मी इन्द्राची दूती आहे. त्याच्या आशेवरूनच मी येथे आले आहे. तुम्ही बृहस्पतीच्या गायी चोखून आणून त्या येथे पर्वतामध्ये छपवून ठेविलेल्या आहेत. त्यांचा तपास करण्यासाठी म्हणून मी आले आहे. त्या इन्द्राच्या भीतीमुळेच रसानदीचे पात्र माझे रक्षण करते झाले. म्हणून ती नदी ओलांडून मी येथे आले. (१०-१०८-२).

रत्न ४७४ वें

(पणी म्हणतात) सरमे ! तो तुझा स्वामी इन्द्र आहे तरी कसा ग ! त्याचा पराक्रम तरी काय ! त्याची दृष्टि-म्हणजे विचार-शक्ति-कशी आहे ! कीर्त्याची दूती म्हणविणारी तूं ही अफाट वाहणारी रसानदी ओलांडून येण्याचे भारिष्ट केलेस, हे सर्व आगदास सांग ना. बरे, तुझा इंद्र येणार असेल तर खुशाल येऊ दे. आम्ही त्याच्याशी जमल्यास मैत्री करूं. आणि येथे आमच्याजवळ असलेल्या घेनुंचा आमच्याप्रमाणे त्यालाहि मालक करूं. (१०-१०८-३).

रत्न ४७५ वें

(सरमा म्हणते)-ऐका, पणीहो ! माझा इंद्र कसा आहे, तें सांगते. ऐका ! त्या इंद्राला ठार मारणारा असा त्रैलोक्यांत कोणी तरी आहे कीं काय हें मला अद्याप समजलें नाहीं ! उलट इतकें मात्र खात्रीनें सांगते कीं, त्याला जे विरोध करतात, त्यांना ठार मारल्यावांचून तो राहत नाहीं ! अर्थात् तो सर्वांचा विध्वंसक आहे, हें खचित समजा ! नद्या किती कां खोल असेनात, त्याला त्या गडप करूं शकत नाहींत ! तर उलट त्यालाच प्रकट करतात, अशा प्रकारचा तो इंद्र आहे. पणीहो ! खास समजा कीं, त्याच्याकडून तुम्ही ठार मारले जाऊन जमिनीवर प्रेत होऊन पडाल ! (१०-१०८-४).

रत्न ४७६ वें

(पणी म्हणतात)-हे सुभगे ! सरमे ! गाथींचा शोध करित तूं आकाशाच्या त्या टोंकापासून या टोंकापर्यंत सारखी भटकत आहेस. पण त्या गाथी तुला कशा मिळणार ! त्या येथें पर्वतांत आहेत, तर त्या लढाईशिवाय आपसुलें कोण वरें सोडून देईल ! शिवाय आमचीं शस्त्रां पुसशील तर तीं परजून चांगलीं प्रखर करून ठेविली आहेत ! (१०-१०८-५).

रत्न ४७७ वें

(सरमा म्हणते)-पणीहो ! ही तुमची बटवट शूर शिपाईबाण्याला शोभण्यासारखी नाहीं ! शिवाय तुमचीं शरीरें चाण मारण्याच्या देखील लायलीचीं नाहींत ! कारण तीं पाणी आहेत ! आणि तो तुमचा मार्गहि पण तितकाच नालायख आहे ! तुमच्या त्या उभयविध शरीराला गृहस्पति मुख न देवो ! (१०-१०८-६).

रत्न ५७८ वें

पणी म्हणतात-वरें, पण सरमे ! हें तुला कोटें ठाऊक आहे कीं हा जो आमचा खजिना आहे, तो गाथी घोडे व धन यांनीं खचून भरलेला असून तो पर्वतांच्या पोटांत चांगला वंदित करून सुरक्षित राहून ठेवण्यांत आला आहे. शिवाय शस्त्रांसाठीं सुसज्ज असे शूरपणी त्याचें अहोरात्र ढोळ्यांत तेल घालून पहारा करित आहेत. मग तूं जीं गाथींच्या मोठ्या आंशेनें येथें आलीस, तें सर्वें व्यर्थच नव्हे का ? (१०-१०८-७).

रत्न ४७९ वै

सरमा-ऋषि, पणयो-देवता, त्रिष्टुप्-छंद

एह गमन्नृषयः सोमशिवा अयास्यो अङ्गिरसो नवाग्नाः ।

त एतमुर्वे वि भजन्त गोनामर्षतद्वचः पणयो वमन्नित् ॥

॥ १०-१०८-८ ॥

रत्न ४८० वै

पणयः-ऋषि, सरमा-देवता, त्रिष्टुप्-छंद

एवा च त्वं सरम आजगन्य प्रवाधिता सहसा दैव्येन ।

स्वसारं त्वा कृण्वे मा पुनर्गा अप ते गवां सुभगे भजाम ॥

॥ १०-१०८-९ ॥

रत्न ४८१ वै

सरमा-ऋषि, पणयो-देवता, त्रिष्टुप् छंद

नाहं वैद भ्रातृत्वं नो स्वसृत्वमिन्द्रो विदुराङ्गिरसश्च घोराः ।

गोर्कामा मे अष्टदयन्यदायमपातं इत पणयो वरीयः ॥

॥ १०-१०८-१० ॥

दुरमित पणयो वरीय उद्राधो यन्तु मिनतीऋतेन ।

बृहस्पतिर्या अविन्दन्निगूढहाः सोमो प्रावाण ऋषयश्च विप्राः ॥

॥ १०-१०८-११ ॥

रत्न ४७९ वें

सरमा म्हणते-पर्णानो ! पुनः सांगते ऐका ! सोम पिकून तरतरीत झालेले नवम्ब व दशम्ब अंगिरस व त्यांचा प्रमुख आयास्य ऋषि हे येथे येतील. आणि येऊन तुम्हांला चांगले घेऊन काढून तो गार्गीचा कळप हस्तगत करून आपापसांत विभागून घेतील. नंतर मी येथे न्यर्य आले. असे जे तुम्ही आतांच म्हणाला, ते वगनाप्रमाणे तुम्ही टाकून घ्याल. (१०-१०८-८).

रत्न ४८० वें

पणी म्हणतात-बरे, सरमे ! तें सगळें असू दे. गार्गीचा शोध करून येण्याविषयी देवार्नी तुजवर सक्ति केली आहे असे दिसते. म्हणून तर तूं येथपर्यंत बणवण करीत आलीस. बरे, आतां आलीस ती आलीस. आम्ही तुला आमची बहीण समजतो. आतां पुनः तिकडे इंद्राकडे जाऊंच नकोस ! आम्ही त्या तुझ्या इंद्राच्या गायी पर्वतांमध्ये लपवून ठेविल्या आहेत; त्या आपसांत नांदून वेळ म्हणजे झाले. (१०-१०८-९).

रत्न ४८१ वें

सरमा म्हणते-पणीहो ! खरं सांगू तुम्हांना, मी तुमचा भाऊपणाहि जाणत नाही व बहीणपणाहि ओळखत नाही ! हें सर्व तो इंद्र जाणतो आणि से भयंकर अंगिरस जाणतात. हें पक्कें ध्यानांत ठेवा की, मी इंद्राकडे गेलें म्हणजे तुम्ही चोरून आणलेल्या गायी पुनः परत नेण्यासाठीं ते माझे इन्द्रादि देव तुमच्या या स्थानावर हमलास चढाई करून येतील. म्हणून तुम्हांस घ्या बोलांनं सांगते की, तुम्ही आतां गार्गीचा नाद सोडून आपला जीव बचावण्यासाठीं येथून दुसरीकडे मुकाट्यानें पळून जा !! निघून जा कसे !! (१०-१०८-१०). पुनः सांगते की तुम्ही येथून दूर-अति दूर-पळून जा ! तुम्ही वंचनांत ठेविलेल्या गायी स्तोत्राच्या योगानें इन्द्राचें साह्य मिळवून बृहस्पतिप्रभृति ऋषि पर्वतांन बाहेर काढतील. आणि याप्रमाणें तुम्ही लपवून ठेविलेल्या गाई बृहस्पति पुनः परत मिळतील. आणि त्या बरोबरच सोम, ग्राचे आणि मेधावी अंगिरस ऋषीहि त्या प्राप्त करून घेतील. (१०-१०८-११).

रत्न ४८२ वै

सुदु ब्रह्मजाया ऋषि, विषेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद
 ब्रह्मचारी चरति-वेर्विश्विपुः स देवानां भृत्यैकमङ्गलम् ।
 तेन जायामन्यैविन्द्रदृष्टस्वपतिः सोमेन नीता जुह्वं न देवाः ॥
 ॥ १०-१०९-५ ॥

रमा. वि. देवे.

रत्न ४८३ वै

जमदग्नि भागंब-ऋषि, सरस्वतीया भारती-देवता त्रिष्टुप्-छंद
 आ नो यज्ञं भारती सूर्यमेत्विष्ठां मनुष्वदिह चेतयेन्ती ।
 तिस्रो देवीर्बिर्द्विरेद स्योनं सरस्वती स्वपसः सन्तु ॥
 ॥ १०-११०-८ ॥

रत्न ४८४ वै

जमदग्नि भागंब-ऋषि, स्वाहा-देवता, त्रिष्टुप्-छंद
 गृषो जातो व्यमिमीन यद्मग्निर्देवानामभवत्पुगेगाः ।
 अस्य होतुं प्रदिश्यूनस्यं याचि स्वाहाकृतं हविर्दन्तु देवाः ॥
 ॥ १०-११०-११ ॥

रत्न ४८५ वै

वैश्व कभ प्रभेदन ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद
 इदं ते पात्रं मनीषित्मिन्द्र पिवा सोममेना शंतयतो ।
 पुण्यं आहावो मंदिरस्य मग्ने ये विश्व इदंभिह्वयन्ति देवाः ॥
 ॥ १०-११२-६ ॥

रमा. वि. देवे

नि पु सीदं गणपते गणेश स्वामाहुर्विप्रीतमं कवीनाम् ।
 न ऋते न्यांक्रियते किं चनारे महासकं मयवन्नित्तमं च ॥
 ॥ १०-११३-९ ॥

रत्न ४८२, वें

अहो देवहो ! जो ब्रह्मचारी आहे तो सर्व यज्ञकर्मांत मोठा तत्पर असतो. स्तोत्र गाऊन व हविर् अर्पण करून देवांना प्रसन्न करणारा होस्तोता तो जणु कांय देवांचा एक घटकच होऊन बसतो. म्हणून देवांना ज्याप्रमाणे 'बृह' (यज्ञपंठी) मिळाली, त्याप्रमाणे बृहस्पतीने सोमाने नेलेली पत्नी परत मिळविली (१०-१०९-५).

। रत्न ४८३, वें

मनुष्याप्रमाणे स्वकर्तव्य जाणणारी इळा, भारती व सरस्वती या आमच्या यज्ञांत आगमन करोत ! त्या तिथीहि पुण्यवान असून या मुखकारक दर्मासनावर बसोत ! (१०-११०-८)

रत्न ४८४, वें

जन्मल्याबरोबर अग्नि देव हा यज्ञ निर्माण करता झाला आणि म्हणून तोच देवांचा पुढारीहि पण बनला. यज्ञाच्या अग्रस्थानी असलेल्या अग्नीच्या मुखामध्ये स्वाहा म्हणून अर्पण केलेले हविरत्र देव भक्षण करोत ! (१०-११०-११).

रत्न ४८५, वें

हे इन्द्र देवा ! हे तुझे चमसपात्र आम्हांस फार दिवसांनी मिळाले आहे. तर, देवा ! त्यातून तू आतां सोमपान कर ! तें पात्र मदकारक अशा सोमरसाने आम्ही तुजप्रीत्यर्थ भरून ठेविले आहे. आणि सर्व देवहि त्याचीच इच्छा धारण करतात. (१०-११२-६). हे गणपते ! तू या आमच्या स्तोत्रनात मुखाने येऊन बस ! कारण तुला विद्वानांतला अत्यंत थोर विद्वान म्हणून समजतात. तुला बगळून कोणतेहि कृत्य-मग ते दूर असो वा जवळ असो-केले जात नाही. हे इन्द्र देवा ! महान व पूजनीय अशा या आमच्या स्तोमाची नाना रंगांनी पूर्णता कर ! (१०-११२-९).

रत्न ४८६ वै

धर्मऋषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुष्टदं

घर्मा समन्ता त्रिवृतं व्यापतुस्तपोर्जुष्टिं मातरिणां जगाम ।

दिवस्पयो दिधिषाणा अवेपन्विदुर्देवाः सहस्राभानमर्कम् ॥

॥ १०-११४-१ ॥

त्रिस्रो देष्टाय निर्ऋतीरुपासते दीर्घश्रुतो वि हि जानन्ति वह्यः ।

तासां नि चिक्युः कवयो निदानं परेषु गुह्येषु व्रतेषु ॥

॥ १०-११४-२ ॥

चतुष्कपर्दा युवतिः सुपेशा घृतप्रतीका व्युर्नानि वस्ते ।

तस्यां सुपर्णा धृषणा नि पदतुर्यत्र देवा दधिरे भागधेयम् ॥

॥ १०-११४-३ ॥

रत्न ४८७ वै

धर्मऋषि, विश्वेदेव देवता, जगती छंद

एकं सुपर्णं स समुद्रमा विवेश स इदं विश्वं भुवनं वि षष्टे ।

तं पाकेन मनसापश्यमन्तितस्त माता रेव्हिह स उ रेव्हिह

मातरम् ॥ १०-११४-४ ॥

रत्न ४८८ वै

धर्मऋषि, विश्वेदेव देवता, त्रिष्टुष्टदं

सुपर्ण विप्राः कवयो वचोभिरेकं सन्त बहुधा कल्पयन्ति ।

छन्दोसि च दधतो अध्वरेषु ग्रहान्त्सोमस्य मिमते द्वादश ॥

॥ १०-११४-५ ॥

रत्न ४८६ वें

दिगंतापर्यंत भ्रमकाशणारे अग्नि व आदित्य या देवांनी आपल्या सगळ्यात तेजानें हें सर्व त्रिभुवन जसें काहीं कोंदून सोडलें आहे ! अंतरिक्षातील वायु हा त्या दोघांच्या प्रेमातला आहे. तेजस्वी व पूजनीय अशा सूर्यापासून देवांनी आपलें तेज प्रथम प्राप्त करून घेतलें आणि मग त्यांनी पृथ्वीवर पाऊल पाडला. (१०-११४-१). पृथ्वी, आकाश व ध्रुलोक या तीनहि लोकांत अधिष्ठित झालेल्या अग्निप्रभृति देवांची लोक अन्नदानार्थ म्हणून उपासना करतात. विशालकीर्ति व दूरदर्शी असे हे देव ही उपासना जाणतात. जे शानी आहेत, तेच या विश्वाचें आदिकारण जाणूं शकतात. आणि त्यांनाच उत्कृष्ट व गूढ अशा यमनियमात्मक प्रतांचें पूर्ण ज्ञान असतें. (१०-११४-२). जिला चार कोपरे आहेत, जी स्त्रीरूप आहे, जी सुंदर अलंकारांनी विभूषित आहे, जी घृतमुखी आहे, अशा प्रकारची ही चेदि, तिच्या ठायीं सर्व यश्यागादिकांचें कर्मज्ञान केंद्रीभूत झालें आहे. आणि म्हणून येथेंच देवांना हवि अर्पण करणारे यज्ञमान व त्यांचे पुरोहित येऊन बसतात आणि येथेंच देव येऊन आपापला हविर्भाग ग्रहण करतात. (१०-११४-३).

रत्न ४८७ वें

एक पक्षी अंतरिक्षांत शिरून, तेथूनच तो सर्व विश्वाचें निरीक्षण करीत असतो. अशा प्रकारच्या देवाला मी परिपक्व मनानें माझ्याजबळ असलेला असा पाहूत आहे. तेथें माता त्याला चाटीत असते आणि सोहि तिला चाटीत असतो. (१०-११४-४).

रत्न ४८८ वें

बस्तुतः तो पक्षी एकच आहे. असें असलें तरी ज्ञानी लोक आपल्या प्रतिमेनें झाला अनेक प्रकारचा करून, त्याचें स्तुतिस्तोत्र गायत असतात. आणि अध्वर यागांत म्हणण्यासाठीं म्हणून त्यांनी गायत्र्यादि सात छंदांची धारणा केली असून, देवांना सोमरस अर्पण करण्यासाठीं म्हणून चारा ग्रहपात्रें निर्माण करून ठेविली आहेत. (१०-११४-५).

पट्टिशोर्ध्वं चतुरं कल्पयन्तश्छन्दोसि च दधत आद्वादशम् ।
यज्ञ विमार्य कवयो मनीष ऋक्सामाम्या प्र रथ वर्तयन्ति ॥

॥ १०-११४-६ ॥

चतुर्दशान्ये महिमानो अरय त धीरा वाचा प्र णयन्ति सत ।
आप्रान तीर्थं क इह प्र वीचचेन पथा प्रपिबन्ते सतस्य ॥

॥ १०-११४-७ ॥

सहस्रधा पञ्चदशान्युक्था यावद् द्यावापृथिवी तावदित्तत् ।
सहस्रधा महिमानं सहस्र यावद्ब्रह्म विष्टितं तावती वाक् ॥

॥ १०-११४-८ ॥

करच्छन्दसा योगमा वेद् धीर को धिष्य्या प्रति वार्च पपाद ।
कमृत्विजामष्टम शूरमाहुर्हरी इन्द्रस्य नि चिकाय क स्वित् ॥

॥ १०-११४-९ ॥

भूम्या अन्त पर्येकं चरन्ति रथस्य धुर्धु युक्तासो अस्यु ।
श्रमस्य दाय वि भजन्त्येभ्यो यदा यमो भवति हृष्ये हित ॥

॥ १०-११४-१० ॥

रत्न ४८० वे

मिथु भांगिरस ऋषि, धनासदान स्तुति देवता, जगती-छन्द
न वा उ देवा क्षुधमिद्ध देदुरुताशित्तमुप गच्छन्ति मृत्यवः ।
उतो रयि पृणतो नोप दस्यत्युतापृणन्मर्हितार न विन्दते ॥

॥ १०-११७-१ ॥

श्रौ वि-भनदान प अन्नदान स्तुति

छत्तीस आणि चार म्हणजे चाळीस. म्हणजे सोमरसाने मरून ठेवणारे आणि स्तुतिस्तोत्रात्मक वारां छंदे धारण करणारे असे हे कविजन आपल्या बुद्धीच्या योगाने यज्ञ निर्माण करून, ऋक् व साम या दोन चाकांच्या योगाने तो यज्ञरूपी रथ चालविते शाले. (१०-११४-६). या यज्ञाच्या आणखी चौदा विभूति आहेत, तो यज्ञ-रथ सप्तर्षि हे शस्त्रादि स्तोत्ररूपाने स्तुति करून चालवीत असतात. ज्या यज्ञरूपी मार्गाने देव यथेच्छ सोमपान करते शाले, त्या व्यापक व पापनाशक तीर्थांचे यथार्थ वर्णन येथे कोण वर करू शकेल ? (१०-११४-७) ब्रह्मादिस्तवपर्यंत जे सहस्रावधि देह आहेत, त्या देहांमध्ये फक्त चक्षुथोत्रादि पंधरा अंगेच मुख्य आहेत. याबापृथ्वीचे जेवढे परिमाण असते, तेवढ्याच परिमाणाचा आत्माहि असतो. सहस्रावधि ठिकार्णी सहस्रावधि व्यवहार - विषय असतात. ब्रह्म हे विविध-प्राणिदेहरूपाने जेवढ्या परिमाणाचे असते, तेवढ्याच परिमाणाची वाणीहि पण असते. (१०-११४-८). उदाचा विनियोग जाणणारा असा शहाणा कोण आहे ? ऋत्विजांची विष्ण्यादि सप्त स्थाने व तदर्ह वाणी यांचे प्रतिपादन कोण करतो ? सात ऋत्विजांचे स्वतंत्र असे आठवे स्थान कशाला म्हणतात ? इंद्राचे ऋक्-सामरूपी हरी नांवाचे घोडे यथार्थ जाणणारा असा कोण आहे ? (१०-११४-९) हे घोडे पृथ्वीच्या अठापर्यंत जाऊन पोचतात. तेव्हा ते रथाच्या धुरेला जोडलेले असतात. सूर्य जेव्हा रथात जाऊन बसतो, तेव्हा देव या घोड्यांना भ्रमहारक असे घासादि खाद्य खावयास देतात. (१०-११४-१०).

रत्न ४८९ वें

देवांनी मनुष्यमात्रांना वस्तुतः क्षुषा दिली नसून, प्रत्यक्ष बंधन दिला आहे, असेच का म्हणाना ! कारण दुसऱ्यास न देता जो आपण एकटाच अन्नाचा उपभोग घेतो, त्याला देखील मृत्यु हा अखेर गाठतोच की नाही ! क्षुषिताला जो अन्नदान करतो, तोच खरा दाता. होय ! जो क्षुषिताला अन्न देऊन त्यास संतुष्ट करतो, त्याची लक्ष्मी घरातून केव्हाहि पाय बाहेर काढीत नाही, पण जो दुसऱ्याला दानधर्म करित नाही, त्याला मात्र सुखविणारा असा जगात कोणीच भेटत नाही ! (१०-११७-१).

य ऋषार्यं चकमानाय पित्वोऽर्चानसनेकितार्योपजग्मुषे ।
 स्त्वरं मनः कृणुते सेवते पुरोतो चित्स मर्हितारं न विन्दते ॥
 ॥ १०-११७-२ ॥

रत्न ४९० वे

भिद्यु आगित्त कपि, धनादान-देवता, त्रिष्टुप्-छंद
 स इन्द्रो यो गृह्ये ददान्यर्चकामाय चरते कुशार्य ।
 अर्चमर्चं भवति यामर्हता उतापरिपु कृणुते सखायम् ॥
 ॥ १०-११७-३ ॥

इमा. वि. धनादान प्रशंसा

न स शत्या यो न ददाति सख्ये सचामुवे सचमानाय पित्वः ।
 स्वर्पात्नाप्रेषान्न तदोर्ध्वं अस्ति पुणन्तमन्यमरणं चिदिच्छेत् ॥
 ॥ १०-११७-४ ॥

पूगीयादिजार्धमानाय तज्यान्द्रार्धीवासुमनु पश्येत् पन्थाम् ।
 ओ हि वर्त्तन्ते रथ्ये चक्राऽन्यमयमुषं तिष्ठन्त रायः ॥
 ॥ १०-११७-५ ॥

नोपवर्त्तं विन्दते अर्चनेनाः मयं म्रवीमि यद्य इम तस्य ।
 नार्यमगं पुष्यति नो सगायं केवडाघो भवति केवलादी ॥
 ॥ १०-११७-६ ॥

जो स्वतः घनधान्यादिकानीं संपन्न असूनहि दुर्बल, दरिद्री धुधामस्त अशा घराप्रत आलेल्या याचकास मन क्षुद्र करून अन्नदान करीत नाही व आपण एकटाच त्यावर यथेच्छ ताव मारतो, त्याला जगांत सुखविणारा असा कोणीच लाभत नाही ! (१०-११७-२)

रत्न ४९० वें

अन्नाची इच्छा घेऊन घरी आलेल्या व भिक्षार्थं भिरभिर भटकणाऱ्या अशा कृश मनुष्याला जो अन्नदान करतो, तोच खरा दाता होय ! अशा दात्यालाच देवयजनाचें इष्ट फल मिळतें आणि शत्रु देखील त्याची औदार्य-वृत्ति पाहून त्याचे मित्र होतात ! (१०-११७-३) सदोदित आपल्या सद्बवासांत असून आपली अहर्निश संवान्नाफरी करणाऱ्या मित्राला जो भोजनास बोलावीत नाही, तो त्याचा खरा मित्रच नव्हे ! अशा कृपणाचें मित्रत्व सोडून तो केव्हातरी दुसरीकडे निघून जाणारच. असें झाले म्हणजे तो सोडून गेलेला मित्र मग जर दुसऱ्या उदार पुरुषाच्या आध्याची इच्छा करील, तर मग त्या कृपणाचें घर हें घरच नव्हे ! (१०-११७-४) जो संपन्न आहे अशा भाग्यवंतानें द्रव्याची याचना करीत घरी आलेल्या घनार्थीला यथाशक्ति धनदान करून त्यास सतुष्ट करावें. असें झाल्यास तो दाता पुण्यमार्ग पाहील ! चालत्या रथाचीं चाकें जशी वरखाली फिरत असतात, तद्वत् ही लक्ष्मी झाली तरी एकाला सोडून दुसऱ्याकडे, त्याला सोडून तिसऱ्याकडे अशी सारखी फिरत असते. (१०-११७-५) जो कृपण स्वभावाचा साष्ट पुरुष आहे, त्याला अन्नसंपत्ति मिळणें, हें खरोखर व्यर्थ-अगदी व्यर्थ-आहे. मी हा ऋषि अगदी सत्य सत्य सांगतों कीं, तें त्याचें अन्न ह्मणजे केवळ मृत्युच होय ! जो देवादिकाना व इष्टमित्राना अन्न देऊन संतोषवीत नाही, असा एकटाच खाणारा तो कंजूप मनुष्य केवळ पापीच होय ! (१०-११७-६)

कयन्निष्फाल आशितं कृणोति यन्नघ्वानमपं वृद्धवते चरित्रैः ।
वदन्त्रद्वावदतो वनीयान्पुणनापिरष्टुणन्तमभि प्यात् ॥

॥ १०-११७-७ ॥

एकपाद्भूयां द्विपदो वि चक्रमे द्विपात्रिपादमभ्येति पश्चात् ।
चतुष्पादेति द्विपदामभिस्वरे संपश्यन्पृच्छतीरुपतिष्ठमानः ॥

॥ १०-११७-८ ॥

सुमौ चिद्धस्तौ न समं विविष्टः समातरां चिन्न समं दुहाते ।
यमयोश्चिन्न समा वीर्याणि ज्ञाती चित् मन्तौ न समं पृणीतः ॥

॥ १०-११७-९ ॥

रत्न ४९१ वै

हिरण्यगर्भं प्राजापत्य-ऋषि, क (प्राजापति)-देवता, त्रिष्टुप्-छंद

हिरण्यगर्भं समवर्तताम्रे भुतस्य जातः पतिरेकं आसीत् ।
स दाधार पृथिवीं धामतेमां कस्मै देवाय हविषां विधेन ॥

॥ १०-१२१-१ ॥

श्री. वि. (बह्वणप्रवास) याज्या. स्मा. वि. साथ औपासन; प्राजापति-
उपस्थान, पुण्याहवाचन, दक्षिणा-अर्पण-

य आत्मदा बलदा यस्य विश्वं उपासते प्रशिष्य यस्य देवाः ।
यस्य ह्यायामृतं यस्य मृत्युः कस्मै देवाय हविषां विधेम ॥

॥ १०-१२१-२ ॥

पहा, नांगर हा स्वतः जमिनीत शिस्त मालकाला धान्य मिळवून देतो. त्याचप्रमाणे जो परोपकारी असतो तो स्वतः भ्रम घेऊन अडलेल्यास मार्गदर्शन करतो. त्याचप्रमाणे बालपणापासून भ्रम करून विद्या शिकून दुसऱ्यास ज्ञान सांगणारा ब्राह्मण ते न सांगणाऱ्यापेक्षा अधिक प्रिय होतो आणि तसेच अन्नदान करून याचकाला संतुष्ट करणारा असा जो परोपकारी आहे तोच खरा आत्त असून, तोच दानधर्म न करणाऱ्या कवडी-पुंजकाचा खात्रीने पराभव करतो. (१०-११७-७) ज्याच्याजवळ एक माग संपत्ति ह्मणजे थोडी पुंजी आहे तो उद्यां दुष्पट पुंजी असणाऱ्याला जाऊन मिळतो, व तोच पुढे कालांतराने तिष्ठत पुंजीवाल्यासहि जाऊन गाठतो. याच्या उलट ज्याच्याजवळ चौपट द्रव्य आहे तो सुरिपति भोगत असतां कालचक्र फिरून एकदा घनवन्ताच्या पंक्तीत येऊन बसतो ! (ह्मणून मीच काय तो श्रीमंत असा कोणी गर्व वाहू नये.) (१०-११७-८) आपले दोन्ही हात सारखेच असले, तरी ते सारखेच कार्य करू शकत नाहीत. बस असलेल्या देन घेऊ शकल्या तरी सारख्याच प्रमाणात दूध देत नाहीत. एकाच आईपासून शास्त्री जुळी भावंडे सारखाच पराक्रम गाजवीत नाहीत. त्याचप्रमाणे एकाच कुळात जन्मलेले सगळे सारखेच दानशूर नसतात. (ह्मणून आपल्याजवळ जे काय असेल, त्यांतून काही तरी याचकास यथाशक्ति देत जावे) (१०-११७-९).

रत्न ४९१ वें

या ब्रह्मांडांत गर्भरूपाने राहिलेला प्रजापति देव हा हे सर्व प्राणिजात उत्पन्न झाल्याचा पूर्वी स्वतःच प्रथम देहधारी झाला. याप्रमाणे उत्पन्न होताच, तो एकमेवाद्वितीय असल्यामुळे अर्थात्च या सकल जीवसृष्टीचा तोच ईश्वर बनला अंतरिक्ष, स्वर्ग व पृथ्वी या तीनहि लोकांचे धारण तोच एक देव करतो. अशा त्या प्रजापति देवाला उद्देशून आम्ही हविर्भाग अर्पण करतो. (१०-१२१-१). जो उपासकांना सादुज्य देतो, सामर्थ्य देतो, ज्याची आज्ञा सर्व जग शिरसा प्रमाण मानते, आणि देवदेखील ज्याचा शब्द तोडून धरतात, त्याचप्रमाणे ज्याची ज्ञानपूर्वक उपासना मुक्तीला व अज्ञानपूर्वक उपासना जन्ममृत्यूला कारण होते, अशा त्या प्रजापतिदेवाला उद्देशूनच आम्ही हविर्भाग अर्पण करतो. (१०-१२१-२).

य प्राणतो निमिपतो महित्वेक इद्राजा जर्गतो यमूर्ध ।
 य ईशे अस्य द्विपदध्वतुष्पद कस्मै देवार्य हविषा विधेम ॥

॥ १०-१२१-३ ॥

यस्येमे हिमपतो महित्वा यस्य समुद्रं रसया सुहाहृ ।
 यस्येमा प्रदिशो यस्य बाहू कस्मै देवार्य हविषा विधेम ॥

॥ १०-१२१-४ ॥

येन घोरुप्रा पृथिवी च दृच्छा येन स्व स्तमित येन नार्क ।
 यो अन्तरिक्षे रजसो प्रिमान् कस्मै देवार्य हविषा विधेम ॥

॥ १०-१२१-५ ॥

य ऋन्दसी अयमा तस्तभाने अर्भ्यक्षेता मनसा रेजमाने ।
 यत्राधि मूर उदितो विभाति कस्मै देवार्य हविषा विधेम ॥

॥ १०-१२१-६ ॥

आपो ह यन्दृहतीभिश्चमायगर्भं दधाना जनयन्तीरग्निम् ।
 ततो देवाना समवर्ततासुरेक कस्मै देवार्य हविषा विधेम ॥

॥ १०-१२१-७ ॥

यश्चिदापो महिना पर्यपश्यदक्ष दधाना जनयन्तीर्यज्ञम् ।
 यो देवेष्यधि देव एक आसीत्कस्मै देवार्य हविषा विधेम ॥

॥ १०-१२१-८ ॥

मा नो हिंसीज्जनिता य पृथिव्या यो वा दिव्यं सत्यधर्मा जजान ।
 यथापध्वन्द्रा वृहतीर्नजान् कस्मै देवार्य हविषा विधेम ॥

॥ १०-१२१-९ ॥

श्रासोच्छ्वास, करणान्या व डोळे उघडझांक करणान्या अशा सकल जीव-
जाताचा जो एकटाच अधिपति झाला आणि जो त्या द्विपाद व चतुष्पाद प्राणि-
मात्रांवर आपली सत्ता चालवितो, अशा त्या मुखस्वरूप प्रजापति देवाला उद्देशून
आम्ही हविर्भाग अर्पण करतो (१०-१२१-३) . ज्याच्या सामर्थ्यामुळे
हिमालय प्रभृति पर्वत आणि नद्यांसहित समुद्र निर्माण झाले असे म्हणतात
आणि तसेच ज्याच्या महिम्मानें दिशा व उपदिशा वाहू म्हणून गणल्या
जातात, अशा त्या प्रजापति देवाला सोडून आम्ही दुसऱ्या कुणाची उपासना
करावी ? (१०-१२१-४) ज्याच्यामुळे द्युलोक उभ झाला, पृथ्वी स्थिर
झाली, स्वर्ग स्तंभित झाला व आदित्य लोक सावरून घेला गेला आणि
जो आकाशात मेघ निर्माण करतो, अशा त्या प्रजापतीला सोडून आम्ही
दुसऱ्या कोणत्या देवाची उपासना करावी ? (१०-१२१-५)
तेजस्वी असे अंतरिक्ष व स्थिर अशी पृथ्वी ही ज्याचे मनःपूर्वक दर्शन
घेतात, व उदय पावणारा सूर्य हा ज्याच्या प्रभावानें आकाशात प्रकाशतो,
अशा त्या प्रजापति देवाला उद्देशूनच आम्ही हविर्भाग अर्पण करतो,
(१०-१२१-६) . अग्निप्रभृति सर्व भूतजातास उत्पन्न करणारे आणि
तदर्थ गर्भरूपी प्रजापतीला धारण करणारे असे उदक ज्याच्या महिम्मानें
सर्व विश्वाला व्यापून राहिले व ज्याच्यापासून देवांमध्येहि प्राणशक्ति निर्माण
झाली, अशा त्या मुखस्वरूप परमेश्वराला उद्देशूनच आम्ही पुरोडाशादि
हविरभ अर्पण करतो. (१०-१२१-७) . यशोपलक्षित सर्व विकार-
जाताला उत्पन्न करणारे, व तदर्थ वर्षिष्णु अशा प्रजापतीला धारण करणारे
असे उदक ज्याने आपल्या महिम्मानें पूर्णतः जाणले व जो देवांचाहि
ईश्वर बनला, अशा त्या मुखवाम परमेश्वराला सोडून आम्ही कोणत्या
देवाला हविर्भाग द्यावा ? (१०-१२१-८) ज्याने पृथ्वी उत्पन्न केली,
स्वर्ग उत्पन्न केला, जो सत्यधर्माचा परिपालक आहे, असा तो हा प्रजापति
देव आमची हिंसा न करो ! त्यानेच या मोठ्या व आल्हाददायिनी नद्या
निर्माण केल्या, अशा त्या प्रजापतीला सोडून आम्ही दुसऱ्या कोणत्या
देवाची घरे उपासना करावी ? (१०-१२१-९) .

प्रजापते न त्वदेतान्यन्यो विष्वा जातानि परि ता वेमूव ।
यच्चांमास्ते जुहुमस्तन्नो अस्तु वयं स्याम पतयो रयीणाम् ॥

॥ १०-१२१-१० ॥

रमा. वि. भोजन-संकल्प, आपोशन, ग्याहति मंत्र.

रत्न ४९२ वै

षाष् आंभृणी-ऋषि, भारमा-देवता, त्रिष्टुप् छंद
अहं रुद्रेभिर्वसुभिश्चराम्यहमादित्यैरुत विश्वदैवैः ।
अहं मित्रावरुणोभा विभर्म्यहमिन्द्राग्नी अहमश्चिनोभा ॥

॥ १०-१२५-१ ॥

रमा. वि. देवीसूक्त

रत्न ४९३ वै

षाष् आंभृणी-ऋषि, भारमा-देवता, जगती छंद
अहं सोममाह्नसं विभर्म्यहं स्वष्टारमत पश्यं भगम् ।
अहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्रान्येइ यजमानाय सुन्वते ॥

॥ १०-१२५-२ ॥

रत्न ४९४ वै

षाष् आंभृणी-ऋषि, भारमा-देवता, त्रिष्टुप्-छंद
अहं राष्ट्रीं सुगमतीं वसूतां चिकितुषीं प्रथमा यज्ञियानाम् ।
तां मा देवा न्यदधुः पुह्रा भूरिस्थारां भूयविशयन्तीम् ॥

॥ १०-१२५-३ ॥

मया सो अन्नमत्ति यो विशयति यः प्राणिंति य इ शृणोत्युक्तम् ।
अमन्तरो मां त उप क्षियन्ति शुधि श्रुत श्रद्धिं तै वदामि ॥

॥ १०-१२५-४ ॥

हे प्रजापति देवा ! या सर्वं भूतजाताला म्यापून टाकण्यास तुझ्याशिवाय दुसरा कोणताहि देव समर्थ झाला नाहीं. हे देवा ! ज्या इच्छेनें आम्ही तुला हविर्भाग अर्पण करूं इच्छितों, ती आमची इच्छा तुझ्या कृपेनें सफल होवो ! आणि आम्ही संपत्तीचे मालक होऊं, असें घडो ! (१०-१२१-१०)

रत्न ४९२ वें

ही जी मी वायुरूपी आदिशक्ति ती रुद्र व वसु यांजवरोवर फिरत असते. तशीच आदित्य व विश्वेदेव यांच्याबरोवरहि मी हिंडत असते. मित्र व वरुण या दोघांना धारण करणारी मीच होय ! तसेंच इन्द्र, अग्नि व अश्विदेव यांनाहि पण मीच धारण करते (१०-१२५-१) !

रत्न ४९३ वें

शत्रूंचा नाश करणाऱ्या सोमाला धारण करणारी मीच आहे ! त्वष्टा, पूषा, व भग यांनाहि धारण करणारी ती मीच ! त्याचप्रमाणें हविर्युक्त असणाऱ्या व देवांना हविर्भाग अर्पण करणाऱ्या यजमानाला ऐश्वर्य देणारी पण मीच आहे ! (१०-१२५-२)

रत्न ४९४ वें

मी सर्व जगाची स्वामिनी आहे ! उपासकाला सर्व प्रकारची संपत्ति मिळवून देणारी, परतत्त्वाचें साक्षात् शान करून घेतलेली, व यशार्ह देवांत प्रमुख अशी काय ती मीच आहे ! विविध प्राणिजातांत प्रविष्ट होऊन राहिलेल्या त्या मला देवांनीं अनेक ठिकाणीं स्थापन केली आहे. (१०-१२५-३). जो जो म्हणून अन्न खातो, जो जो हें विविध जग पाहतो व जो जो शब्द श्रवण करतो, तो तो ती ती क्रिया माझ्यामुळेच करीत असतो. याप्रमाणें सर्वांच्या अंतर्गामीं असणाऱ्या मला जे जाणत नाहींत, ते संसारांत हीनावस्थेंत राहतात. हे सुप्रसिद्ध मित्रा ! ऐक. अद्वा ठेवण्या-सारखें सत्यज्ञानच मी तुला सांगत आहे. (१०-१२५-४)

अहमेव स्वयमिदं वंदामि जुष्टं देवेभिरुत मानुषेभिः ।

ये कामये तंतमप्रे कृणोमि तं ब्रह्माणं तमृषिं तं सुमेधाम् ॥

॥ १०-१२५-५ ॥

अहं रुद्राय घनुरा तनोमि ब्रह्मद्विपे शरवे हन्तवा उं ।

अहं जनाय समदं कृणोम्यहं धावापृथिवी आ विवेश ॥

॥ १०-१२५-६ ॥

अहं सुवे पितरंमस्य मूर्धन्मम योनिरप्स्व इन्तः समुद्रे ।

ततो वि तिष्ठे भुवनान् विश्वोनामूं चां वप्मणोप स्पृशामि ॥

॥ १०-१२५-७ ॥

अहमेव वात इव प्र वाभ्यारभमाणा भुवनानि विश्वा ।

परो दिवा पर एना पृथिव्यैनावती महिना स बभूव ॥

॥ १०-१२५-८ ॥

रत्न ४९५ वै

गुह्यमलक्षद्विप शैलपि-ऋषि, विश्वेदेव-देवता, उपरिष्टद्वृहती छंद

न तमहो न दुरितं देवांसो अष्ट मर्त्यम् ।

सुजोषंसो यमर्यमा मित्रो नर्यन्ति वरुणो अति द्विपः ॥

॥ १०-१२६-१ ॥

तद्धि वषं वृणीमहे वरुण मित्रार्यमन् ।

येना मिरेहंसो युयं पाय नेया च मर्त्यमति द्विपः ॥

॥ १०-१२६-२ ॥

देव व गनुष्य यांना ज्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला, असे ज्ञानच मी तुला सांगत आहे. ज्याला मी वांचविण्याची इच्छा करते, त्याला मी समर्थ करते, त्याला मी सष्टा बनविते, त्यालाच मी ऋषि बनविते आणि त्यालाच मी ज्ञानीहि पण करते ! (१०-१२५-५). वेदविद्येचा द्वेष करणारा असा जो दुष्ट चांडाल आहे, त्या ब्रह्मद्वेष्या दुष्ट शत्रूला बाणाने मारून धुळीत लोळविण्यासाठी रुद्र देवाचे गनुष्य जोडून सज्ज करणारी ती मीच होय ! लोकरक्षणार्थ रणधुमाळी माज-विणारी तीहि मीच ! या द्यावापृथ्वीमध्ये सर्वत्र व्यापून असणारी अशी काय ती मीच आहे ! (१०-१२५-६) मी शुलोकाला उत्पन्न करते. माझे उत्पत्तिस्थान जलमय अशा अंतरिक्षामध्ये आहे. तेथूनच मी सर्व भुवनांत प्रवेश करून सर्वत्र विविधरूपांनी नटून राहिलेली आहे. तशीच मी स्वर्गालाहि व्यापून आहे. फार काय सर्व विकारजाताला मी माझ्या मायात्मक देहाने स्पर्श करून आहे. (१०-१२५-७) सर्व जगाला निर्माण करण्यास प्रवृत्त झालेली मी बान्याप्रमाणे सर्वत्र संचार करीत असते. मी द्यावापृथ्वीच्या पलीकडे असून, माझ्या महिम्मानेच मी एवढी कर्तृत्वशालिनी झाले आहे ! (१०-१२५-८)

रत्न ४९५ वें

अहो देवास देव हो ! ज्या भक्ताला अर्थमा, मित्र व वरुण हे एक होऊन, त्याच्या शत्रूचा धुव्या उडवून, त्यास इष्ट स्थळां मुखरूप पांचवितात, त्या भक्ताला पातक व सत्फलात्मक संकट याची मुळीसुद्धा बाधा होत नाही. (१०-१२६-१) मित्र, वरुण, अर्थमा देव हो ! ज्या रक्षणाने तुम्ही आमचे पापापासून रक्षण करता व शत्रूच्या तावडीतून पार करून आम्हांस अभीष्ट प्राप्त करून देता, त्या रक्षणशक्तीची आम्ही तुमच्याजवळ याचना करतो. (१०-१२६-२).

रत्न ४९६ वे

कुशिक सौमर-ऋषि, रात्रि-देवता, गायत्री छंद.

रात्री व्यह्यदायती पुरुत्रा देव्यृक्षमिं ।

विश्वा अधि श्रियोऽधित ॥ १०-१२७-१ ॥

श्रौ. वि. रात्रीस्तव. दुस्वप्ननाशनार्थं पायस होम-

ओर्वेप्रा अमर्त्या निव्रतो देव्युद्धृतं ।

ज्योतिषा बाधते तम ॥ १०-१२७-२ ॥

निरु स्वसारमस्कृतोपसं देव्यायती ।

अपेटु हासते तम ॥ १०-१२७-३ ॥

सा नो अघ यस्या वयं नि ते यामन्नविंश्महि ।

वृक्षे न वसति वयं ॥ १०-१२७-४ ॥

नि ग्रामासो अविक्षत नि पद्वन्तो नि पक्षिणः ।

नि श्येनासंश्चिदरिने ॥ १०-१२७-५ ॥

यानया धृक्यृ वृकं ययं स्तेनमूर्ध्वे ।

अयो न सुतरां भव ॥ १०-१२७-६ ॥

उप मा पेविंशत्तमं कृष्ण व्यक्तमस्थित ।

उपं ऋणेवं यातय ॥ १०-१२७-७ ॥

उपे ते गा इवाकेर वृणीष्व दुहितर्दिवः ।

रात्रि स्तोमं न जिग्युषे ॥ १०-१२७-८ ॥

अनेक प्रदेश व्यापून सोरणारी ही देवी रात्र आतां जवळ जवळ येऊं लागली आहे. आकाशांत लुकलुकणारी नक्षत्रे हे तिचे डोळे असून, त्या डोळ्यांनीं तीं सर्वत्र पाहात असते. अर्थात् तिनें सर्व प्रकारचे रमणीय सौंदर्य घारण केलें आहे. (१०-१२७-१). त्या अमर देवीनें अंधकारानें प्रथम आकाशाला व्यापून सोडलें. नंतर हळूहळू उंच व सखल प्रदेशहि घेऊन टाकले. आणि मग ग्रह-नक्षत्रादिकांच्या तेजानें तो अंधारहि नाहीसा केला। (१०-१२७-२) ही देवी रात्र प्रकट झाल्यावर पुढे काहीं वेळानें आपली भगिनी जी उपा तिला तिनें प्रकाशानें विभूषित केलें. आणि ती उपा देवी आली न आली तोंच त्या अंधकारानें पार तेथून धूम पळ काढला ! (१०-१२७-३) रात्र आली म्हणजे आम्हां मुखानें श्शोपीं जावों. अशा प्रकारची ती रात्र आम्हांस क्षेमकर होवो ! (१०-१२७-४) रात्र आली म्हणजे सर्व लोक श्शोपी जातात. तसेंच गायी-बैल, पशु-पक्षी आणि जलद भावणारे बहिरि ससाण्या-सारखे प्राणी हेही निद्रावश होतात. (१०-१२७-५) हे रात्री देवी ! लांडगा काय, अथवा लांडगी काय अथवा यांसारखे इतर हिंस्र प्राणी तरी काय या सर्वांना आम्हांपासून दूर हुसकावून लाव ! चोरांना दूर पिटाळून दे ! आणि आम्हांला क्षेमकर हो ! (१०-१२७-६) सर्वत्र पसरून राहिलेला हा काळाकुट्ट अंधःकार माझाजवळ आला आहे. तर हे उपा देवी ! भक्तांचें ऋण जसें धनदान करून नष्ट करतेस तद्वत् हा अंधारहि पण नष्ट करून टाक कीं ! (१०-१२७-७) हे रात्री देवी ! मी तुझी स्तुति करून गार्हप्रमाणें तुला मजकडे वळवितों. हे शुकन्ये ! शत्रूंना जिंकू इच्छिताणारा जो मी त्या माझ्या स्तोत्राप्रमाणेंच हे हवि झाळे तरी तूं म्हण कर ! (१०-१२७-८).

रत्न ४९७ वै

कुशिक सौभरि-त्पि, रात्रि-देवता, गायत्री छंद.

आ रात्रिं पार्थिवं रजः पिनरः प्रापु धामभिः ।

दिवः सदींसि बृहती वि तिष्ठसु आ त्येयं वर्तते तमः ॥

॥ १०-१२७ खिल २६-१ ॥

स्मा. वि. रात्रिसूक्त.

ये ते रात्रि नृचक्षसो युक्तासौ नवतिर्नव ।

अशीतिः सत्वष्टा उतो ते सप्त सप्ततीः ॥

॥ १०-१२७ खिल २६-२ ॥

रात्री प्र पद्ये जननीं सर्वमृतनिवेशनीम् ।

भद्रां भगवतीं कृष्णां विश्वस्य जगतो निशाम् ॥

॥ १०-१२७ खिल २६-३ ॥

संवेशिनी संयमिनी ग्रहर्नक्षत्रपालिनीम् ।

प्रपन्नोऽहं शिवा रात्री भद्रे परमशीर्महि ॥

॥ १०-१२७ खिल २६-४ ॥

स्तोष्यामि प्रयतो देवां शरण्यां बहुचप्रियाम् ।

सहस्रसंमिता दुर्गा जातवेदसे सुनयाम् सोमम् ॥

॥ १०-१२७ खिल २६-५ ॥

स्मा. वि. दुर्गास्तोत्र.

शान्त्यर्थं तद् द्विजातीनामपिभिः सोमपार्थिताः ।

ऋग्वेदे त्वं समुत्पन्नाऽरातीयतो नि देहाति वेदः ॥

॥ १०-१२७ खिल २६-६ ॥

ये त्वां देवि प्र पद्यन्ति ब्राह्मणां हव्यवाहनीम् ।

अविद्या बहुविद्या वा स नः पर्यदाति दुर्गाणि विश्वा ॥

॥ १०-१२७ खिल २६-७ ॥

रत्न ४९७ वें

हे रात्री देवी ! पृथ्वी, अंतरिक्ष व सुलोक हे तीनहि लोक तू आपल्या प्रतापाने भरून टाकतेस. विशाल अशी तू आकाशाच्या मध्यमार्गी राहून आपल्या कृष्णवर्ण अंघकाराने प्रकाशाला पार गाहून सोडतेस! (१०-१२७ खिल (२६-१) हे रात्री देवी ! तुझे लोकांना दिसणारे ९९, ८८, व ७७ असे एकदर २६४ भाग आहेत. (१०-१२७ खिल २६-२) सर्व प्राण्यांचा आधार, मंगलकारक, सामर्थ्यसंपन्न, सर्व जगाला काळोखांत गाहून टाकणारी अशा मातृस्वरूप रात्रदेवीला मी शरण जातो. (१०-१२७ खिल २६-३). सर्वांना आश्रय देणारी, संवमाने वागणारी, ग्रह-नक्षत्रादिकांच्या परिवारांत शोमणारी, अशा मंगलमय रात्रीला मी शरण जातो. हे शुभप्रद देवा ! आम्ही या काळोखांतून सुरक्षित पार पडे असें कर ! १०-१२७ खिल २६-४) पवित्र-आचरणाचा हा मी आर्ता बहवृत्त्यांना प्रिय, हजारोंना प्रिय व भक्तांचे परम आधारस्थान अशा दुर्गा देवीचे स्तोत्र गातो. (१०-१२७ खिल २६-५). हन्य वाहून नेणारी अशी जी तू न्या त्रुला जो कोणी शरण वेईल—मग तो विद्वान असो वा अविद्वान असो—तो सर्व संकटांतून खास पार होऊन जातो. (१०-१२७ खिल २६-७).

जे लोक पुण्यप्रद असें हें दुर्गास्तोत्र भक्तीपूर्वक ऐकतात व जपतात, ते तीनहि लोकां सुविख्यात होतात, त्या तीनहि लोकांत पुण्यत्व पावतात. (१०-१२७ खिल २६-२१) ज्यांना पुत्र नाही त्यांना पुत्रलाभ होतो ! ज्यांना संपत्ति नाही, त्यांना संपत्ति मिळते ! ज्याला दृष्टि नाही, त्याला दृष्टि येते आणि जो बद्ध असेल तो मुक्त होतो ! (१०-१२७ खिल २६-२२) जो रोगी असेल तो रोगमुक्त होतो, व जो निरोगी असेल तो भनवान बनतो ! याप्रमाणें ही दुर्गादेवी भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे । हे कात्यायनि । तुला आमचा नमस्कार असो ! (१० १२७ खिल २६-२३).

रत्न ४९८ वें

हे अग्निदेवा ! तुझ्या अनुग्रहानें माझ्यांत रणभूमीवर उत्तम वीरथी चमकेल असें घडो ! आम्ही तुला समिधानीं प्रदीप्त करून तुझे शरीर हविर्पूर्ण सुपुष्ट करूं ! चारहि दिशांतील लोक माझ्याशीं नम्रभावानें वागतील आणि तुझ्या अभ्यशतेलासीं आम्ही शत्रूवर विजय मिळवूं असें घडो ! (१०-१२८-१) सर्व देव या लढाईत मलाच मदत करणारे होवोत ! तसेंच इन्द्र, मरुत्, विष्णु व अग्नि हे देवहि मलाच मदत करोत ! त्याच-प्रमाणें अंतरिक्ष व स्वर्ग हे दोन्ही लोक मलाच मदत करोत ! आणि वायु देखील मला अनुकूल असाच वाहो ! (१०-१२८-२) सर्व देव मला द्रव्य आणून देवोत ! तसेंच मला शुभ आशिर्वादहि अर्पण करोत ! माझे हातून देवांप्रीत्यर्थ पुष्कळ होमहवन घडो ! देवांना होम अर्पण करणारे असे जे आमचे प्राचीन यज्ञोपासक आहेत, त्यांचा मजवर अनुग्रह होवो ! आम्ही शरीरानें अहिंसित होतां वीरपुत्रांनीं युक्त होऊं असें घडो ! (१०-१२८-३). माझ्याजवळ जीं हवनद्रव्ये आहेत, त्या द्रव्यांनीं देवांप्रीत्यर्थ माझे ऋत्विज हवन करोत ! आणि माझ्या मनांतील इच्छा फल-द्रूप होवोत ! कसलेहि पापकर्म मला अधोगतीस न नेवो ! हे विश्वेदेवहो ! तुम्ही आम्हांस चार उपदेशाच्या गोष्टी सांगा कीं ! (१०-१२८-४)

ये अग्निवर्णां शुभां सौम्या कीर्तयिष्यन्ति ये द्विजाः ।

तांस्तारयति दुर्गाणि नात्रेव सिन्धुं दुरितात्पद्मिः ॥

॥ १०-१२७ खिल २६-८ ॥

दुर्गेषु विप्रमे घोरे संप्रामे रिपुसंकटे ।

असिचोरनिपातेषु दुष्टप्रहनिवारीणि ॥

॥ १०-१२७ खिल २६-९ ॥

दुर्गेषु विप्रमेषु त्वं संप्रामेषु वनेषु च ।

मोहयित्वा प्र पद्यन्ते तेषां मे अमयं कुरु ॥

॥ १०-१२७ खिल २६-१० ॥

केशिनीं सर्वभूतानां पञ्चमीति च नाम च ।

सा मां सन्ना निशा देवी सर्वतः परि रक्षतु ॥

॥ १०-१२७ खिल २६-११ ॥

तामग्निवर्णां तपसा ज्वलन्ती वैरोचनां कर्मफलेषु जुष्टाम् ।

दुर्गा देवी शरणमहं प्र पद्ये सुनरसि तरसे नमः ॥

॥ १०-१२७ खिल २६-१२ ॥

दुर्गा दुर्गेषु स्थानेषु शं नो देवीरभिष्टये ।

य इमं दुर्गास्तवं पुण्यं रात्रौरात्री सदा पठेत् ॥

॥ १०-१२७ खिल २६-१३ ॥

रात्रिसुक्तं जपेन्नित्यं तत्कालमपपद्यते ।

न योनिं पुनरायाति सर्वपापि प्रमुच्यते ॥

॥ १०-१२७ खिल २६-१४ ॥

महामये समुत्पन्ने स्मरन्ति च जपन्ति च ।

सर्वं तारयते दुर्गा नात्रेव सिन्धुं दुरितात्पद्मिः ॥

॥ १०-१२७ खिल २६-२० ॥

अग्नीसारखी तेजस्वी अशा या शुभ व शांत देवींचे जे द्विजलोक स्तुतिस्तोत्र गातात, त्यांना ती देवी समुद्रांतील नावे-प्रमाणे सर्व संकटांतून पार नेते, आणि अग्निदेव सर्व संकटांतून तारून नेतो. (१०-१२७ खिल २६-८) किल्ल्यांत, अत्यंत घोर अशा रण-कंदनांत, शत्रुसंकटांत आणि तसेंच अग्नि व चोर यांचे तडाख्यांत सांपट-लेल्या भक्तांस, हे देवी ! तूं सुरक्षित पार नेणारी आहेस ! तशीच तूं सर्व प्रहादिकांची पीडा दूर करणारी आहेस ! तुला आमचा नमस्कार असो ! (१०-१२७ खिल २६-९) भयंकर अशा कठिण प्रदेशांत, घनघोर रणसंप्रामांत, व निविड अरण्यांत मला फसवून मजबर हल्ला करण्यास जे दुष्ट लोक टपून बसले आहेत, त्यांच्या ताबडींतून हे दुर्गादेवी ! तूं मला निर्मय कर ! (१०-१२७ खिल २६-१०). अग्नीप्रमाणे सुतेजस्वी, तपाऱ्या योगाने अत्यंत प्रखर, सुंदर कांतीने विलसणारी, आणि भक्तांना कर्मफल देणारी अशी जी ही दुर्गा, त्या दुर्गादेवीला मी शरण आहे. (१०-१२७ खिल २६-१२) जो हें पुष्पमय दुर्गास्तोत्र दररोज रात्री पठण करतो, त्यांचे कठिण प्रसर्ग दुर्गादेवी रक्षण करो ! व याप्रमाणे पठण करणारे जे आम्ही त्या आम्हांसांही आमच्या अभिगृह्यर्थ शुभ वरप्रदान करो ! (१०-१२७ खिल २६-१३) हें रात्रि-सूक्त नित्य जपावें. तो काळ अगदी योग्य आहे. जो या सूक्ताचा जप करील त्याला पुनर्जन्म नाही ! व तो सर्व पापांतून मुक्त होतो ! (१०-१२७ खिल २६-१४) महद्भय प्राप्त झालें असता जे हें दुर्गादेवींचे स्तोत्र स्मरतात व जपतात त्यांना दुर्गादेवी ही समुद्रांतील नावेप्रमाणे सर्व संकटांतून पार करून नेते. आणि अग्नि नारायण हा त्यांचे सर्व पापापासून रक्षण करतो. (१०-१२७ खिल २६-२०).

य इम दुर्गास्तवं पुण्यं शृण्वन्ति च जपन्ति च ।

त्रिषु लोकेषु विल्यातं त्रिषु लोकेषु पूजितम् ॥

॥ १०-१२७ खिल २६-२१ ॥

अपुत्रो लभते पुत्रान् धनहीनो धनं लभेत् ।

अर्चक्षुर्लभते चक्षुर्वद्वो मुच्येत धन्धनात् ॥

॥ १०-१२७ खिल २६-२२ ॥

व्याधितो मुच्यते रोगादरोगी श्रियमाप्नुयात् ।

ददाति कामित सद्यं कात्यायनि नमोस्तु ते ॥

॥ १०-१२७ खिल २६-२३ ॥

रत्न ४९८ वै

विहृष्य आंगिरस-वृषि, विश्वेदेव-देवता, त्रिष्टुप्-छंद-

मर्माग्ने वचो विहृषेष्वास्तु वयं त्वेन्धानास्तन्वं पुषेम ।

मर्ह्यं नमन्ता प्रदिशश्चर्तस्त्वयाध्यक्षेण पृतना जयेम ॥

॥ १०-१२८-१ ॥

श्रौ. वि. वैश्वदेव संशत.

स्मा. वि. (समावर्तत) समिधान-

मम देवा विहृषे संस्तु सर्वं इन्द्रवन्तो मरुतो विष्णुरग्निः ॥

ममान्तरिक्षमुरुलोकमस्तु महा घातः पवतां कामे अस्मिन् ॥

॥ १०-१२८-२ ॥

मयि देवा द्रविणमा यजन्तां मय्याशीरस्तु मयि देवहूतिः ॥

दैव्या होतांसो अनुवन्त पूर्वैऽरिष्टाः स्याम तन्वा सुवीराः

॥ १०-१२८-३ ॥

मर्ह्यं यजन्तु मम यानि हृव्याऽऽकूतिः सत्या मर्नसो मे अस्तु ।

एनो मा नि गां कतमचनाहं विश्वे देवासो अधि वोचता नः ॥

॥ १०-१२८-४ ॥

जे लोक पुण्यप्रद असें हें दुर्गास्तोत्र भक्तीपूर्वक ऐकतात व जपतात, ते तीनहि लोकीं सुखिण्यात होसाते, त्या तीनहि लोकांत पुण्यत्व पावतात. (१०-१२७ खिल २६-२१) ज्यांना पुत्र नाही त्यांना पुत्रलाभ होतो ! ज्यांना संपत्ति नाही, त्यांना संपत्ति मिळते ! ज्याला दृष्टि नाही, त्याला दृष्टि येते आणि जो बद्ध असेल तो मुक्त होतो ! (१०-१२७ खिल २६-२२) जो रोगी असेल तो रोगमुक्त होतो, व जो निरोगी असेल तो घनवान् बनतो ! याप्रमाणें ही दुर्गादेवी भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारी आहे। हे कात्यायनि ! तुला आमचा नमस्कार असो ! (१०-१२७ खिल २६-२३).

रत्न ४९८ वें

हे अग्निदेवा ! तुझ्या अनुग्रहानें माझ्यांत रणभूमीवर उत्तम वीरथी चमकेल असें घडो ! आम्ही तुला समिधानीं प्रदीत कर्कन तुझें शरीर हवि अर्पून सुपुष्ट करूं ! चारहि दिशांतील लोक माझ्याशीं नम्रभावानें वागतील आणि तुझ्या अध्यक्षतेखालीं आम्ही शत्रूवर विजय मिळवूं असें घडो ! (१०-१२८-१) सर्व देव या लढाईत मलाच मदत करणारे होवोत ! तसेंच इन्द्र, भरत, विष्णु व अग्नि हे देवहि मलाच मदत करोत ! त्याच-प्रमाणें अंतरिक्ष व स्वर्ग हे दोन्ही लोक मलाच मदत करोत ! आणि वायु देखील मला अनुकूल असाच वाहो ! (१०-१२८-२) सर्व देव मला द्रव्य आणून देवोत ! तसेंच मला शुभ आशिर्वादहि अर्पण करोत ! माझे हातून देवप्रीत्यर्थ पुष्कळ होमहवन घडो ! देवांना होम अर्पण करणारे असे जे आमचे प्राचीन यज्ञोपासक आहेत, त्यांचा मजवर अनुग्रह होवो ! आम्ही शरीरानें अहिंसित होतासाते वीरपुत्रांनी युक्त होऊ असें घडो ! (१०-१२८-३). माझ्याजवळ जीं हवनद्रव्ये आहेत, त्या द्रव्यांनी देवा-प्रीत्यर्थ माझे ऋत्विज हवन करोत ! आणि माझ्या मनांतील इच्छा फल-रूप होवोत ! कसलेहि पापकर्म मला अधोगतीस न नेवो ! हे विश्वेदेवहो ! तुम्ही आम्हांस चार उपदेशाच्या गोष्टी सांगा कीं ! (१०-१२८-४)

• देवीः पलुर्वीरुरु नः कृणोतु विश्वे देवास इह वीरियध्वम् ।
मा हास्महि प्रजया मा तन्भिर्मा रंधाम द्विपते सोम राजन् ॥

॥ १०-१२८-५ ॥

अग्ने पुन्यु प्रंतिनुदन् परेषामर्दन्धो गोपाः परि पाहि नस्त्वम् ।
प्रत्यधो यन्तु निगुतः पुनस्तेर्भैर्पा चित्तं प्रबुधो वि नैशत् ॥

॥ १०-१२८-६ ॥

धाना धानूणा भुवंसस्य यस्पतिर्देवं त्रातारमभिमातिपाहम् ।
इमं यज्ञमश्विनोभा वृहस्पतिर्देवाः पान्तु यजमानं न्यर्थात् ॥

॥ १०-१२८-७ ॥

उरुष्यचा नो महिपः शर्म यंसदस्मिन् हर्षे पुरुहूतः पुरुक्षुः ।
स नः प्रजायै हर्यश्च मूल्येन्द्र मा नो रीरिपो मा परा दाः ॥

॥ १०-१२८-८ ॥

रत्न ४९९ वै

विहृष्य भांगिरम ऋषि, विश्वेदेव-देवता, जगती-छंद.

ये नः सपत्ना अप ते भवन्त्विन्द्रामिम्यामव वाधामहे तान् ।

वसवो रुद्रा आदित्या उपरिस्पृश मोमं चेतारमधिराजमंत्रान् ॥

॥ १०-१२८-९ ॥

रत्न ५०० वै

सनक-सनंदन-मनामनाहय-ऋषि, हिरण्य-देवता, अनुष्टुप्-छंद

आयुष्यं वर्चस्यं रायस्पोयमोद्भिदम् ।

इदं हिरण्यं वचस्वर्जत्राया विशतादिमाम् ॥

॥ १०-१२८ खिल २७-१ ॥

स्मा. वि. मंगलसूत्र बंधन, शांतिपाठ.

हे सहा उर्वी देवींनो ! आमच्या वैभवाची चांगली भरभराट करा !
 हे विश्वेदेवांनो तुम्ही आमच्यात उत्साह वाढवा ! आम्ही
 आमच्या पुत्रपौत्रादि प्रजेस टाकून देणार नाही, असे घडो !
 हे सोमराजा ! आम्ही शत्रूच्या आधीन जाणार नाही असे कर !
 (१०-१२८-५) हे अग्निदेवा ! तू शत्रूची रग व राग पक्का जिरवि-
 णारा आहेस ! तसाच तू अजिन्य आहेस ! भक्तप्रतिपालक आहेस ! तर,
 देवी ! तू आमचे सर्व वाजूंनी रक्षण कर ! पराभव पावून परत फिरलेले व
 मयमीत होऊन अस्पष्ट शब्द उच्चारणारे आमचे शत्रू आपल्या घराकडे
 घूम ठोकीत जावोत ! आणि जे कोणी शुद्धीवर असतील त्यांचे मन एकदम
 भानरहित होऊन जावो ! (१०-१२८-६). सृष्टिकर्त्यांचाहि जो उत्पन्न-
 कर्ता, सर्व भुवनांचा जो पालक, भक्तांचा तारक व शत्रूचा मारक अशा
 इन्द्र देवाचे आम्ही आतां स्तवन करतो, अग्निनी, बृहस्पति प्रभृति सर्व देव
 आमच्या या यज्ञाचे व यज्ञकर्त्यां यजमानांचे सर्व अरिघांवासून रक्षण करोत !
 (१०-१२८-७) हे इन्द्रदेवा ! तू या विशाल विश्वात सर्वत्र व्यापून राहिला
 आहेस ! तू अत्यंत पूज्य आहेस ! अनेककडून स्तविला जात आहेस ! व
 अनेक ठिकाणी राहणारा असा आहेस ! आम्ही मर्षे मिळून तुला या यज्ञ-
 मारंभात हाक मारीत आहो. तर देवा ! आम्हांस तुझा सुखदायक आश्रय
 मिळेल असे कर ! हरी नांवाचे अश्व असलेल्या इन्द्रा ! तू आमच्या पुत्र-
 पौत्रादि प्रजेला मुक्ती राख ! कृपा कर, आम्हांस मारू नकोस ! आणि
 तसेच शत्रूच्या स्वाधीनहि पण करू नकोस ! (१०-१२८-८)

रत्न ४९९ वे

आमचे जे शत्रू आहेत ते पराभव पावोत ! आम्ही त्यांना इंद्राग्नीच्या
 अनुग्रहाने खास जर्जर करून टाकू ! वसु, रुद्र व आदित्य हे सर्व देव
 मिळून मला सर्वांत श्रेष्ठ, अत्यंत प्रबल व मोठा बुद्धिमान असा सार्वभौम
 राजा करोत ! (१०-१२८-९)

रत्न ५०० वे

आयुष्य, तेज व ऐश्वर्य वाढविणारे आणि तसेच विजय प्राप्त करून
 देणारे हे सुवर्ण वर्चस्व व विजयप्राप्तीसाठी म्हणून माझ्या शरीरावर
 अलंकार होऊन राहो ! (१०-१२८ खिल २७-१)

उच्चैर्वाजि पृतनापाट् सभासाहं धनंजयम् ।

सर्वाः समग्रा ऋद्धयो हिरण्येऽस्मिन् समाहिताः ॥

॥ १०-१२८ खिल २७-२ ॥

शानमहं हिरण्यस्य पितुमनैव जप्रमं ।

तेन मा सूर्यत्वचमकरं पुरुषु प्रियम् ॥

॥ १०-१२८ खिल २७-३ ॥

सुम्राजं च विराजं च चाभिष्टिर्या च मे ध्रुवा ।

लक्ष्मी राष्ट्रस्य या मुखे तथा मामिन्द्र सं सृज ॥

॥ १०-१२८ खिल २७-४ ॥

अग्नेः प्रजातं परि यद्विरण्यममृतं यज्ञे अधि मन्येषु ।

य एनद्वेद् स इदेनमर्हति जरामन्युर्भवति यो विभर्ति ॥

॥ १०-१२८ खिल २७-५ ॥

यद्वेद् राजा वरुणो यदु देवी सरस्वती ।

इन्द्रो यद्वृत्रहा वेदं तन्मे वर्धस आरुषे ॥

॥ १०-१२८ खिल २७-६ ॥

न तद्रक्षांसि न पिशाचाश्चरन्ति देवानामोर्जः प्रयमर्जं हो रंतव ।

यो विभर्ति दाक्षायणा हिरण्यं स देवेषु कृणुते दीर्घमायुः स

मनुष्येषु कृणुते दीर्घमायुः ॥ १०-१२८ खिल २७-७ ॥

स्मा. वि. हिरण्यस्तुति; पुण्याहवाचन; शांतिपाठ.

यदावघ्नन् दाक्षायणा हिरण्यं शतानीकाय सुमनस्यमाना ।

तन्न आ वघ्नानि शतशारदायार्युम्मान् जरदंष्टिर्ययासत् ॥

॥ १०-१२८ खिल २७-८ ॥

स्मा. वि. कंकण बंधन, मंगलसूत्र बंधन, शांतिपाठ.

हैं सुवर्ण मृणजे अत्यंत बलसंपन्न आड़े, शत्रुघातक आड़े, सभाविजयी आड़े, व ऐश्वर्यदायक आड़े. या सुवर्णांत सर्व उत्कर्ष संपूर्ण सामावून राहिले आड़ेत. (१०-१२८-खिल-२७-२) माता जशी पित्यापासून मुखाचा उपभोग घेते तद्वत् मीदि या सुवर्णापासून सर्व मुलोपभोग प्राप्त करून घेईन. त्यायोगे मी माझ्या शरीराला सूर्याप्रमाणे तेजस्वी बनवीन व लोकांना संतुष्ट करीन. (१०-१२८-खिल-२७-३), जिथ्या योगाने तेज व सौंदर्य खुल्ले आणि मनोरथ सिद्धीस जातात अशी ती वीर्यशाली माम्यवताच्या मुखावर विलासणारी दिव्य कान्ति, तिथ्याशी, हे इन्द्रदेवा ! माझा समागम घडो ! (१०-१२८-खिल २७-४) जे अग्नीपामून उत्पन्न झाले, यथांत जे अमृत बनले व मनुष्यांत जे धेठ ठरले, अशा सुवर्णांला जो उत्तम ओळखतो, तोच ते धारण करण्यास योग्य होय. आणि जो ते धारण करतो, तोच बुद्धावस्थेचा नाश करतो (१०-१२८-खिल-२७-५). राजा वरुण, देखी सरस्वती व वृत्रहता इंद्र ज्या सुवर्णांला चांगले ओळखतात, ते सुवर्ण माझ्या आयुष्य व तेजोवृद्धीस कारण होषो ! (१०-१२८-खिल-२७-६) हे दक्षकुलोत्पन्न ऋषिजनहो ! राघस काय किंवा पिशाच काय कोणीहि या सुवर्णांचा नाश करू शकत नाहीत ! कारण हे देवांचे प्रथम उत्पन्न झालेले तेज आड़े. जो ब्राह्मण हे सुवर्ण धारण करील, तो देव लोकांत दीर्घकाल जगून राहील. (१०-१२८-खिल-२७-७). अतःकरणांत सदैव मंगल विचार धारण करणारे असे जे दक्षप्रजापतींचे पुत्र मृणजे ब्राह्मण, त्यांनी जे सुवर्ण अलंकाररूपाने शतानीक राजाच्या हाताला बांधले, ते सुवर्ण मीदि माझ्या शरीरावर अलंकाररूपाने धारण करतो, असे झाले मृणजे मी शतायुषी होईन आणि त्याबरोबरच हे शरीर बुद्ध होऊन राहील ! (१०-१२८-खिल-२७-८)

(५१८)

घृतादुल्लेसं मधुमसुवर्णं धनंजयं धरुणं धारयिष्यु ।

ऋणक् सपत्नादधराथ कृण्वदाऽऽरौह मां महते सौमगाय ॥

॥ १०-१२८ खिल २७-९ ॥

प्रियं मां कुरु देवेषु प्रियं राजंसु मा कुरु ।

प्रियं विश्वेषु गोत्रेषु मयि धेहि रुचा रुचम् ॥

॥ १०-१२८ खिल २७-१० ॥

अग्नियेन विराजति सूर्यो येन विराजति ।

विराज्येन विराजति तेनास्मान् ब्रह्मणस्पते विराज सुमिधं

कुरु ॥ १०-१२८ खिल २७-११ ॥

रत्न ५०१ वै

प्रजापति परमेष्ठी-ऋषि, भाववृत्तम्-देवता, त्रिष्टुप्-छंद.

नासदासीनो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् ।

किमावरीवः कुह कस्य शर्मन्ममः किमासीद्रहंनं गभीरम् ॥

॥ १०-१२९-१ ॥

न मृत्युरासीद्मृतं न तर्हि न रात्र्या अहं आसीत्प्रकेतः ।

आनीद्वान्तं स्वधया तदेकं तस्मोद्धान्यन्न परः किं चनासं ॥

॥ १०-१२९-२ ॥

तम आसीत्तमसा गुब्धमम्रेऽप्रकेतं सलिलं सर्वमा इदम् ।

तुच्छयेनाभ्वपिहितं यदासीत्तपस्तन्महिनाजोयतैकम् ॥

॥ १०-१२९-३ ॥

अग्नीपासून उत्पन्न झालेले, मनोव्हादकारक, घनदायक, स्वैर्यकारक, शरीरावर धारण करण्यास योग्य, चंचल व शत्रुसंहारक असें हे सुवर्ण मला शोभा येण्यासाठी म्हणून माझ्या शरीरावर अलंकाररूपाने विराजमान होऊन राहो ! (१०-१२८-खिल-२७-९) हे सुवर्णा ! मला देवामध्ये प्रिय कर ! राजामध्ये प्रिय कर ! सामर्थ्यसंपन्न अशा सर्व लोकांमध्ये प्रिय कर ! तुझ्या तेजाने माझ्या मुखध्रीवर उत्तम कांति चमकेल असें घडो ! (१०-१२८-खिल-२७-१०) व्या सुवर्णाच्या योगाने अग्नि हा शोभायमान दिसतो, तसाच सूर्यहि दिसतो, त्या सुवर्णाने, हे ब्रह्मण-स्पति देवा ! तूं आम्हांस सुशोभित व सुकांतिमान कर ! (१०-१२८-खिल-२७-११)

रत्न ५०१ वें

सर्वांत प्रथम म्हणजे सृष्टि उत्पत्तीच्या पूर्वी-अर्थात् प्रलयावस्थेत-जगाचे मूल कारण जें अस्तु, तें नव्हतें, त्याचप्रमाणें सत म्हणजे आत्मतत्त्व तेंहि नव्हतें, त्या वेळेला कोणतेच लोक नव्हते; अंतरिक्षहि नव्हतें व त्यापलीकडील चुलोकहि नव्हता, अशा स्थितीत कोणत्या आवरणक तत्त्वाने भूतजाताला आवरण घातलें व तें कुठें होतें ? आणि तें सर्व कोणाच्या मुखासाठी ? आतां खरेंच सांगावयाचें म्हणजे त्या वेळीं गहन व गंभीर असें उदक होतें म्हणावें तर तें सुद्धा नव्हतें. (१०-१२९-१) त्या वेळीं मृत्युहि नव्हता आणि अमृतत्वहि पण नव्हतें, तेव्हां खरें म्हणाल तर रात्र व दिवस ओळखण्याचें कांहीं चिन्हच नव्हतें, त्या वेळीं जें काय होतें, तें एकटें एकच पण मायेसहित होतें, त्या ब्रह्माशिवाय व त्याच्यापलीकडे दुसरें असें निरालें कांहींच नव्हतें (१०-१२९-२). कांहींच नव्हतें म्हणायला तेव्हां अज्ञानरूपी अंधःकार मात्र होता, सृष्टीच्या पूर्वी म्हणजे प्रलयावस्थेत हे भूत भौतिक जग सगळें त्या अंधकारांत गुरफटून गेलें होतें. तेथें भेदाभेद समजण्याला कांहीं साधनच नव्हतें. हे सर्व दृश्यमान जग त्या वेळीं मूल कारणापासून अविभक्त होतें; आणि सर्व वाङ्मूर्ती तें अज्ञानरूप मायेनें गुरफटलेले होतें. त्या वेळीं जें काय होतें, तें एकच एक असून पुढें तपाच्या योगाने त्यापासूनच ही सृष्टि निर्माण झाली (१०-१२९-३)

कामस्तदग्रे समवर्तताधि मनेसो रेतः प्रथमं पदासीत् ।
सतो बन्धुमसति निरविन्दन्हृदि प्रतीर्ष्या कनयो मनीषा ॥

॥ १०-१२९-४ ॥

निरधीनो विर्ततो रश्मिरेणामध. स्विदासीद्दुपरिं स्विदासीद् ।
रेतोधा आसन्महिमानं आसन्स्वधा अवस्तात्प्रपतिः परस्तात् ॥

॥ १०-१२९-५ ॥

को अस्मा वेदं क इह प्र वौचत्कुत आजाता कुत इय विसृष्टिः ।
अर्वादेवा अस्य विसर्जनेनाऽथा को वेदं यत आवभूय ॥

॥ १०-१२९-६ ॥

इय विसृष्टिर्यत आवभूय यदि वा दुधे यदि वा न ।
यो अस्याव्यंशः परमे व्योमिन्सो अहं वेदं यदि वा न वेदं ॥

॥ १०-१२९-७ ॥

रत्न ५०२ वै

यत्न प्राजापय-ऋषि, भावयुष देवता, जगती-छंद-

यो युज्ञो विघ्नस्तन्तुभिस्तुन एकांशतं देवकर्मभिरार्पतः ।
इमे वंशमि पित्रो य आयुषु प्र ययार्प वृषेत्यासते तृते ॥

॥ १०-१३०-१ ॥

ही सृष्टि उत्पन्न व्हावयाच्यापूर्वी परमेश्वराच्या मनामध्ये प्रथम काम उत्पन्न झाला. परमेश्वराची सृष्टि उत्पन्न करण्याची जी इच्छा तेंच सृष्टि-उत्पत्तीचे आदिबीज रेत झाले, विकालत योगी पुरुषांनी मनांत विचार करून असें ठरविले कीं या सर्व वर्तमानकालीन जगाचे मूल कारण म्हणजे कल्पांतरी प्राण्यांनी केलेल्या कर्मांचा संग्रह हें होय (१०-१२९-४). तो तेजस्वी किरण त्या दृश्यादृश्य वस्तूंच्या मध्ये प्रथम आडवा पसरला. त्याच्यावरच्या वाजूस काय आहे आणि खालच्या वाजूस काय आहे? त्या सृष्ट वस्तूंमध्ये काहीं भाव रेत घारण करणारे व भोग घेणारे जीव झाले व काहीं भाव भोग्य पदार्थ झाले. या भोक्तृ-भोग्य वस्तूंमध्ये अन्नरूप भोग्य वस्तुजात निकृष्ट असून, त्याचा भोक्ता हा उत्कृष्ट आहे. (१०-१२९-५). ही दृश्यमान विविध सृष्टि कशापासून झाली, अर्थात् तिचे उगदान कारण कोणते आणि ती कोणापासून झाली, म्हणजे तिचे निमित्तकारण कोणते, तें सर्व यथार्थतः समजावून सांगणारा असा कोण आहे? आणि हें सर्व आम्हांस सविस्तर सांगणारा तरी कोण? देव पहावे तर ते देखील ही भूतसृष्टि उत्पन्न व्हाव्यानंतरचे आहेत. मग ही सृष्टि कशापासून झाली हें कोण नि कसे सांगणार? (१०-१२९-६) ही विविध सृष्टि कोडून उत्पन्न झाली, ती परमेश्वरानेच निर्माण केली अगर नाही हें उच आकाशांत राहणारा या सृष्टीचा जो अभ्यक्ष आहे तो कदाचित् जाणत असला तर असेल, अगर नसेलहि! (दुसऱ्याला हें समजणें अर्थात् शक्यच नाही.) (१०-१२७-७)

रत्न ५०२ वें

ज्योतिष्टोमादि तंत्रांनी सर्व वाजूंनी विस्तार केलेला, व त्याचप्रमाणें एकाधिक अग्निचयनानें युक्त व गंधामयन प्रभृति सर्वांनी दीर्घकाल चालणारा असा हा यज्ञरूप प्रजापतीनें निर्माण केला. आणि तो पट आमचे जे अंगिरसादि पितर आहेत ते विणतात आणि विणत असतां 'हें तूं कर, हे तूं कर' असें परस्परसंगत असतात. (१०-१३०-१).

रत्न ५०३ वै

यज्ञ प्राजापत्य ऋषि, भाष्यवृत्त देवता, त्रिष्टुप्-छन्द

पुमो एन तनुत उच्छृण्वन्ति पुमान्वि तन्ने अधि नाके अस्मिन् ।
इमे मयूरा उप सेदुरु सद सामानि चक्रस्तसराण्योतवे ॥

॥ १०-१३०-२ ॥

कासी प्रमा प्रतिमा । किं निदानमाग्य किमासी परिधि क आसीत् ।
छन्द किमासी प्रउग किमुक्थ यद्देवा देवमयजन्त विधे ॥

॥ १०-१३०-३ ॥

अग्नीष्विष्यभव सयुग्वोष्णिहया सविता स बभूव ।
अनुष्टुभा सोम उक्थैर्महस्वान्वृहस्पतेर्बृहती षाचमावत् ॥

॥ १०-१३०-४ ॥

विराणिमत्रावरुणयोरभिथ्रीरिद्रस्य त्रिष्टुभिह भायो अह ।
विधा देवाजगत्या विवेश तेन चावल्लप्र ऋषयो मनुष्या ॥

॥ १०-१३०-५ ॥

चाकल्ले तेन ऋषयो मनुष्या यज्ञे जाते पितरो न पुराणे ।
पशमये मनसा चक्षमा तान्य इम यज्ञमयजत् पूर्व ॥

॥ १०-१३०-६ ॥

मुहस्तोमा सहछन्दस आवृत्त सहप्रमा ऋषय सप्त दिव्या ।
पूर्वेश पयामनुद्दस्य धीरा अन्वालेभिरे रथ्योर्धु न रस्मीन् ॥

॥ १०-१३०-७ ॥

रत्न ५०३ वें

प्रजापति हा यश विस्तारण्याचें कार्य करतो आणि तोच त्याला पुनः गुंढा-
ळतोहि, तोच हा यश या लोकांत व स्वर्गलोकांतहि विस्तार करतो. त्या
प्रजापतीचे किरणमूत असे हे देव देशयजनस्थानांत येऊन बसतात. अर्थात् ते
हा विश्वसृजामयनाख्य यश करण्यासाठीं येऊन बसतात. व येऊन बसल्यावर
यरूपी वस्त्र विणण्यासाठीं म्हणून ते रथन्तरादि सामसूक्ताचे आडवे घागे
तयार करतात. (१०-१३०-२) सर्व देवांनीं मिळून सृष्टि उत्पन्न करण्याकरतां
जेव्हां यशानुष्ठान आरंभिलें, तेव्हां त्याची मर्यादा कोणती होती ? त्या यशाची
देवता कोणती होती ? त्याचें आदिकारण कोण होतें ? मुख्य हृष्यद्रव्य
जें तूप, तें काय होतें ? आणि समिधा काय होत्या ? तसेंच गायत्र्यादि
छंद काय होते ? प्रथम शस्त्र कोणतें ? आणि उक्थतरी कोणतें होतें ?
(१०-१३०-३) त्या यशप्रसर्गां गायत्री हा अग्नीची सहाकर्त्री झाली.
सविता हा उष्णिक छंदासह जन्मला. तो तेजस्वी सोम अनुष्टुप् व उक्थ
यांच्यासह प्रगट झाला. आणि वृद्धस्पतीची वाणी वृद्धी छंदाचें रक्षण
करती झाली. (१०-१३०-४). विराट छंद मित्रावरुणाचा आधित झाला.
मर्ष्यदिन सवन व त्रिष्टुप् छंद हे इद्राला वरून राहिले. जगती छंद विश्वे-
देवांत प्रविष्ट होऊन राहिला. आणि अशा या यशापासूनच मनुष्य व ऋषी
यांची उत्पत्ति झाली. (१०-१३०-५) अशा प्रकारचा हा प्राचीन यश
देवांनीं अनुष्ठितल्यावरच त्यापासून ऋषी, मनुष्य व आमचे पितर उत्पन्न झाले.
अशा प्रकारचा यश पूर्वीच्या ज्या साध्य देवांनीं अनुष्ठित केला, त्या देवांना
मी डोळ्यानें व मनानें पहात त्यांचें स्तवन करतो. (१०-१३०-६) रथ
मुरळीत चालावा म्हणून सारथी जसा घोड्याचा लगाम धरून रथ चाल-
वितो तद्वत स्तोमसहित, छंदसहित, आवृतसहित, प्रमासहित, असणारे
देवसंबंधक सात ऋषी यांनीं पूर्वीचे देव व ऋषी यांच्या यशानुष्ठान
मार्गांचें ज्ञान करून घेऊन सृष्ट होतसाते त्याप्रमाणें यथाक्रम यशानुष्ठान
करण्यास मुखात केली. (१०-१३०-७)

रत्न ५०४ वै

सुकीर्ति काशीयत ऋषि, इन्द्र-देवता, त्रिष्टुप्-छंद.
 इन्द्र. सुत्रामा स्वर्वाँ अवोभि सुमृळीको भवतु विश्ववेदाः ।
 बार्धतां द्वेषो अर्मयं कृणोतु सुवीर्यस्य पतयः स्याम ॥

॥ १०-१३१-६ ॥

तस्य वयं सुमृतौ यज्ञियस्यापि भद्रे सौमिनसे स्याम ।
 स सुत्रामा स्वर्वाँ इन्द्रोँ अस्मे आराचिद् द्वेषः सनुतयुषोतु ॥

॥ १०-१३१-७ ॥

रत्न ५०५ वै

विश्वामित्र-ऋषि, विश्वेदेव देवता, अनुष्टुप्-छंद.
 त्रायन्तमिह देवास्त्रायता मरुताँ गण. ।
 त्रायन्ता विश्वाँ भूतानि यथायमेरुपा असंत ॥१॥

॥ १०-१३७-५ ॥

रत्न ५०६ वै

जमदाग्नि ऋषि, विश्वेदेव देवता, अनुष्टुप्-छंद.
 आप इद्वा उँ मेपजीरापो अमीवचातनी ।
 आप सर्वस्य मेपजीस्तास्ते कृण्वन्तु मेपजम् ॥

॥ १०-१३७-६ ॥

रत्न ५०७ वै

निश्वावसु ऋषि, सविता देवता, त्रिष्टुप् छंद.
 सूर्यरश्मिर्हारिकंश पुरस्तात्सन्नि ज्योतिरुदयोँ अर्जन्म ।
 तस्य पुरा प्रसवे याति निद्रान्तसपश्यन्निश्वा मुर्वनानि गोपाः ॥

॥ १०-१३९-१ ॥

स्मा दि. सूर्यप्यान.

रत्न ५०४ वें

इन्द्रदेव हा भक्तजनांचा श्रेष्ठ तारक असून, तसाच तो ऐश्वर्यवान व सर्वज्ञहि आहे. तो आपल्या संरक्षणशक्तिनिशी आम्हांस मुक्तदायक होवो ! तो आमच्या द्वेष्यांचा निःपात करो ! आणि आम्हांस निर्मय राखो ! आम्ही शोभन वीर्यांचे मालक व्हावें असें घडो ! (१०-१३१-६) त्या पूजाई देवाच्या कृपाबुद्धीत व प्रसन्न मर्जीत आम्ही सदैव रहावें ! इन्द्रदेव हाच सर्वोत्तम तारणकर्ता आहे, तसाच तो ऐश्वर्यवानहि आहे. तो आमच्या द्वेष्यांना आम्हांपासून दूर पिटाळून लावो !

रत्न ५०५ वें

अहो देवांनो ! तुम्ही आमचें या प्रदेशात रक्षण करणारे व्हा ! मद्दूणहि आमचे रक्षणकर्ते होवोत ! सर्व भूत-जात आमचें रक्षण करो ! कीं ज्यायोगें आम्ही निष्पाप होऊन राहूं ! (१०-१३७-५).

रत्न ५०६ वें

उदक हें सुखकारक आहे, तेंच रोगनाशकहि आहे. आणि तेंच सर्व प्राणिमात्रांना हितकारीहि पण आहे ! असें हें उदक तुला हितकारक होवो ! (१०-१३७-६).

रत्न ५०७ वें

ज्याचे किरण सूर्यासारखे तेजस्वी आहेत, व केंस हरिद्वर्ण आहेत, जो जगाचा प्रेरक आहे, असा हा सविता देव पूर्वदिशेस उदय पावता झाला. त्याच्या प्रेरणेनेच प्राणिमात्रांचें रक्षण करणारा असा हा सर्वज्ञ आदित्य देव हें सर्व भूतजात उदंड प्रकाशानें उजळत आकाशात संचार करतो ! (१०-१३९-१).

० नृचक्षा ए॒प दि॒वो म॒घ्ये आ॒स्त आ॒प॒प्रि॒वा॒न्नो॒द॒सी अ॒न्त॒रि॒क्ष॒म् ।
स वि॒ष्वा॒ची॒र॒भि च॒ष्टे घृ॒ता॒ची॒र॒न्त॒रा प॒र्व॒म॒पर॒ च के॒तु॒म् ॥

॥ १०-१३९-२ ॥

रा॒यो वृ॒ष्ण सु॒ग॒म॒नो॒ व॒सू॒ना वि॒ष्वां रू॒पा॒भि च॒ष्टे श॒ची॒भि ।
दे॒व ई॒व स॒वि॒ना स॒त्य॒ध॒मे॒न्द्रो न त॑स्यी॒ सम॒रे ध॒नो॒ना॒म् ॥

॥ १०-१३९-३ ॥

रत्न ५०८ वें

भूमितापस ऋषि, विश्वेदेव दमता, अनुष्टुप् छन्द
अग्ने॒ अ॒च्छा व॒दे॒ह न॑ प्र॒त्यङ् न॑ सु॒म॒नो॒ भ॒व ।
प्र नो॑ य॒च्छ वि॒श॒र॒प॒ते ध॒न॒दा अ॒सि न॒स्त्व॒म् ॥

॥ १०-१४१-१ ॥

प्र नो॑ य॒च्छ॒त्वर्य॑मा प्र भ॒ग॒ प्र वृ॒ह॒स्प॒तिं ।
प्र दे॒वा प्रो॒त सु॒नृ॒ता रा॒यो दे॒वी द॑दातु न ॥

॥ १०-१४१-२ ॥

० सो॒म॒ रा॒जो॒न॒व॒स॒ऽग्नि॑ गी॒भिर्ह॑वामहे ।
आ॒दि॒त्या॒न्वि॒ष्णु॒ सूर्ये॑ प्र॒ह्लाणं॑ च॒ बृ॒ह॒स्प॒ति॒म् ॥ १०-१४१-३ ॥
इ॒न्द्र॒वायु॑ बृ॒ह॒स्प॒तिं सु॒ह॒व॒ह ह॑वामहे ।

य॒षो न॒ सर्व॑ इ॒ज्जन॑ स॒गं यो॑ सु॒म॒ना॒ अ॒स॒त् ॥ १०-१४१-४ ॥

अ॒र्य॒म॒णे बृ॒ह॒स्प॒ति॒मि ऽ दाना॑य चोदय ।
धा॒तं वि॒ष्णु॑ सर॒स्व॒ती स॒वि॒ता॒रि॒च वा॒जि॒ने॒म् ॥ १०-१४१-५ ॥

स्व नो॑ अग्ने॒ अ॒ग्नि॒भिर्ब्र॑ह्म॒ य॒ज्ञं च॑ तर्धय ।
स्व नो॑ दे॒व॒नो॒न॒ये रा॒यो दाना॑य चोदय ॥ १०-१४१-६ ॥

स्वर्ग, पृथ्वी व अंतरिक्ष लोक यांना आपल्या तेजो-
राशीने भरून काढून, नंतर मग मनुष्यांवर नजर फिरवीत तो सविता देव
शुलोकामध्येच वसून असतो. तो सर्वभ्यापी असून दिशा व उपादेशा यांना
प्रकाशाने व्यापून सोडतो. त्याचप्रमाणे पूर्वभाग, पृथुभाग व आकाश यांना
प्रकाशित करतो. (१०-१३९-२). तो सरुल संपत्तीचे माहेरघर असून
मक्तांना ऐश्वर्य प्राप्त करून देणारा आहे. तो आपल्या प्रकाशरूपी नेत्राने
सर्व पदार्थे पहात असतो. देवांप्रमाणेच हा सविता ह्याच सरी सत्यवर्मा
आहे आणि इन्द्राप्रमाणे तो घनप्राप्तीच्या संभामांत सदैव दक्ष होऊन
असतो. (१०-१३९-३)

रत्न ५०८ वे

हे अग्निदेवा ! तूं आमभ्याशीं गोड गोड भाषण कर ! आमभ्याजवळ
ये ! आणि आम्हांवर कृपादृष्टि ठेव ! हे लोकाभिंते ! तूं घनदाता
आहेस, तर आम्हांस घन दे ! (१०-१४१-१) अर्थमा, मग व बृहस्पति
हे आम्हांस विमूल संसृति देवोत ! तसेच दिग्भ्यविभुष आणि सत्यवाप्रूप देवी
सरस्वती आम्हांस उत्कृष्ट घन अर्पण करोत (१०-१४१-२) ! सोमराजा
व अग्निदेव यांना आम्ही मुंदर स्तोत्र गाऊन आमचे रक्षण करण्यासाठीं
येथे बोलावीत आहों. त्याचप्रमाणे आदित्य, विष्णु, सूर्य, ब्रह्मा व बृहस्पति,
यांनाहि पाचारण करितों (१०-१४१-३). आमचे सोयरेषाघरे आणि
इतर आत्तजन आमभ्याशीं गोडीगुलावीने वागतील अशा तऱ्हेने आम्ही
सत्वर घावून येणारा इन्द्र, वायु व बृहस्पति या देवांना हाक मारतों.
(१०-१४१-४). हे स्तोत्र्या ! अर्थमा, बृहस्पति, इन्द्र, वायु, विष्णु,
सरस्वती, सत्वसंपन्न सविता या देवांना आम्हांस घन देण्यास स्तोत्र गाऊन
प्रेरणा कर ! (१०-१४१-५). हे अग्नि देवा ! तूं तुझ्या विभूतिरूप इतर
अग्नीसह आमचे मंत्रशान व यज्ञकर्म यांचे अभिवर्धन कर ! आणि आमभ्या
यज्ञकर्मांघ घन देण्यास दात्यांस प्रेरणा कर ! (१०-१४१-६).

रत्न ५०९ वें

इन्द्राणी-ऋषि, सपत्नीनाश-देवता, अनुष्टुप्-छंद.

इमा खनाम्योर्षधि वीरुध बलवत्तनाम् ॥

यया सपत्नी बार्धते यया सविन्दते पतिम् ॥ १०-१४५-१ ॥

श्रौ. वि. सपत्नीबाधन.

उत्तानपणं सुभगे देवजूते सहस्वति ।

सपत्नी मे परा धम पति मे केवलं कुरु ॥ १०-१४५-२ ॥

उत्तराहमुत्तर उत्तरेदुत्तराम्य ।

अया सपत्नी या ममाऽधरा सार्धराम्यः ॥ १०-१४५-३ ॥

नहस्या नाम गृष्णामि नो अस्मिन्नमते जने ।

परमैर परावर्त सपत्नी गमयामसि ॥ १०-१४५-४ ॥

अहमस्मि सहमानाऽथ त्वमसि सासुहिः ।

उमे सहस्वती भुत्वी सपत्नी मे सहानहे ॥ १०-१४५-५ ॥

उप तेऽधा सहमानामभि त्वाधां सहीयसा ।

मामनु प्र ते मनो वत्सं गौरिव धावतु पया वारिव धावतु ॥

॥ १०-१४५-६ ॥

रत्न ५१० वें

अदा कामाचनी-ऋषि, अदा देवता, अनुष्टुप्-छंद.

श्रद्धयाग्निं समिष्यते श्रद्धया हूयते हविः ।

श्रद्धा भगस्य मुर्धनि वचसा वैदयामसि ॥ १०-१५१-१ ॥

प्रियं श्रद्धे ददतः प्रियं श्रद्धे दिदासतः ।

प्रियं भोजेषु यज्वंस्विदं म उदितं कृंधि ॥ १०-१५१-२ ॥

अत्यंत बलशाली अशा या पाठ नांवाच्या लतारूप ओपवीला मी खणून काढते. कारण तिच्यामुळेच माझ्या सवतीचा विनाश होणार असून, मला पतीचा सुखकर समागम घडणार आहे (१०-१४५-१). हे उताणपानाची ओपधे ! हे मंगला देवि ! देवांनी तुला प्रेरणा केली आहे, हे शुक्रमदिनि ! प्रार्थना ही की, जी माझी सवत आहे, तिला तू दूर-अतिदूर-पिटाळून लाव ! आणि माझा पति केवळ माझ्याच मुठीत राहील, असें कर ! (१०-१४५-२) हे सर्वोत्कृष्ट पाठलते ! मी उत्तमांतली उत्तम स्त्री आहे ! इतकेंच नव्हे, तर जगात जितक्या म्हणून उत्कृष्टांतील उत्कृष्ट स्त्रिया आहेत, त्यांच्यापेक्षाहि मी तुझ्या प्रसादाने उत्कृष्टतर होईन ! आणि त्याच वेळेस माझी जी सवत आहे, ती हलक्यांतली अगदी हलकी होवो ! (१०-१४५-३). खरोखर मी सांगते की त्या द्वाड सवतीचे मी नावमुद्दा घेणार नाही ! आणि ती पण आमच्यांत कोणाला आवडतहि नाही ! म्हणून परकी अशी ती माझी सवत, तिला मी दूर-अत्यंत दूर-दर्शा-हाकळून देईन. (१०-१४५-४). हे ओपधे ! मी मोठी जहांबाज आहे आणि तूहि पण तशीच मोठी बस्ताद आहेस ! आपण दोघीहि शत्रूंचा पराभव करण्यास पुरेशा असून, माझ्या सवतीला आपण परामूत करून टाकू ! (१०-१४५-५). हे पतिदेवा ! सवतीचा भीमोड करून टाकणारी ही ओपधि मी तुझ्या उशाला टेवीत आहे. ती प्रभावशाली ओपधि तुझ्याजवळ ठेविल्याने माझी तुजवर सर्व बाजूंनी छाप बसेल. गाय जशी वांसराकडे धाव घेते किंवा पाणी जसें सखल प्रदेशाकडे वाहत जाते, तद्वत तुझे मन झाले तरी मजकडेच जोराने उसळी मारून येवो ! (१०-१४५-६).

श्रद्धेच्या योगानेच यक्षिय अग्नि प्रदीप्त केला जातो आणि श्रद्धेनेच अग्नीत होमहवन केले जाते. प्रलौमनीय अशा संपत्तेश्चिा अग्रस्थानी आरूढ झालेल्या श्रद्धा देवीला आग्नी स्तोत्र गाऊन आळवितो. (१०-१५१-१). हे श्रद्धा देवि ! तुला हवि अर्पण करणाऱ्यांचे तू प्रिय कर ! हविर्भाग देऊं इच्छिणाऱ्यांचेहि प्रिय कर ! देवयजन करणारे जसे जे आमचे फृतपश स्वजन आहेत, त्यांचेहि आमच्या प्रार्थनेप्रमाणे प्रियच कर ! (१०-१५१-२)

यया देवा असुरेषु श्रद्धामुप्रेषु चक्रिरे ।
 एवं भोजेषु यज्वस्वस्मार्कमुदितं कृधि ॥ १०-१५१-३ ॥
 श्रद्धां देवा यजमाना वायुगोपा उपासते ।
 श्रद्धां हृदय्ययाकृत्या श्रद्धया विन्दते वसु ॥ १०-१५१-४ ॥
 श्रद्धा प्रातर्दिवामहे श्रद्धां मध्यंदिनं परि ।
 श्रद्धा सूर्यस्य निम्नुचि श्रद्धे श्रद्धापयेह नः ॥ १०-१५१-५ ॥

रत्न ५११ वें

मेधां मह्यमङ्गिरसो मेधां सुत ऋषयो ददुः ।
 मेधामिन्द्रश्चाग्निर्ध मेधा धाता ददातु ते ॥
 ॥ १०-१५१ खिल ३१-१ ॥

रमा. वि. मेधासूक्त.

मेधां ते वरुणो राजा मेधा देवी सरस्वती ।
 मेधां ते अश्विनो देवावा धत्तां पुष्करस्तजा ॥
 ॥ १०-१५१ खिल ३१-२ ॥

रमा. वि. मेधाजनन-जप. (कुमाराख्या कानात)

या मेधा अप्सरस्तु गन्धर्वेषु च यन्मनः ।
 देवी या मानुषी मेधा सा मामा विंशतादिमाम् ॥
 ॥ १०-१५१ खिल ३१-३ ॥

यन्मे नोक्तं तद्रमतां शक्यं यदनुब्रुवे ।
 निशामन्ं नि शामहे मयि व्रतं सह व्रतेषु भूयास्तं ब्रह्मणा सं
 र्गमेमहि ॥ १०-१५१ खिल ३१-४ ॥

ज्याप्रमाणें इन्द्रादि देव हे अत्यंत बलवान अशा असुरा-
दिकांविपर्यी 'आम्ही त्यांना जिंकूच जिंकू' असा दृढ विश्वास
बाळगते झाले, त्याप्रमाणें यज्ञ धद्धान्वित मनानें करणारे असे जे उदार
यजमान आहेत, त्यांच्या विपर्यीचें आमचें मागणें तूं सुपूर्त कर !
(१०-१५१-३). वायुरक्षित असे देव व यजमान हे धद्दादेवीची
उपासना करतात, आणि ही धद्देची उपासना ते अगदीं अन्तःकरणपूर्वक
व विचारपूर्वक करतात. कारण त्या उपासनेचें फल हें
त्यांना त्या धद्देच्या योगानेंच प्राप्त होतें. (१०-१५१-४). प्रातःकालीं
आम्ही धद्दादेवीला हांक मारतो. मध्यान्हकालींहि तिचें आवाहन करतो.
तसेंच सूर्यास्त समर्थींहि आम्ही त्या धद्देला बोलावतो. तर, हे धद्दादेवि !
तूं आमच्या अंतःकरणांत दृढधद्देची स्थापना कर ! (१०-१५१-५)

रत्न ५११ वें

अंगिरस ऋषि, तसेच सप्तऋषी, इद्र, अग्नि आणि ब्रह्मदेव असे
ते हे सर्व मला मेधा-महणजे स्मरणशक्ति-प्रदान करोत ! (१०-१५१ खिल
३१-१) राजा वरुण, सरस्वती देवी आणि कमलमाला धारण करणारे
अश्विनी कुमार मला मेधाशक्ति प्रदान करोत ! (१०-१५१-खिल ३१-२)
जी मेधा अप्सरांमध्ये व गंधर्वांमध्ये मनोरूपानें असते व जी देवांमध्ये व
मनुष्यांमध्येहि असते, ती मेधा माझ्या बुद्धीमध्ये पविष्ट होवो ! (१०-१५१
खिल-३१-३) मी गृहला नसेन किंवा धारवार आवृत्ति केली नसेन तरी हा
वेद माझ्या अंतःकरणांत स्थिर होऊन राहो. आणि प्रसंगात बिनचूक म्हणतां
येईल असा मला आठवो. जें मी कानांनी ऐकेन, तें माझ्या बुद्धीत ठसून
टिकून राहो ! माझे वेदांचें प्रत इतर वेदज्ञांशीं बरोबरी करील असें होवो !
(१०-१५१-खिल ३१-४)

शरीर मे विचक्षण वाङ् मे मधुमद् दुहाम् ॥

अवृद्धमहमसौ सूर्यो ब्रह्मणानी स्य श्रुत मे मा प्र हासी ॥

॥ १०-१५१ खिल ३१-५ ॥

मेधा देवी मनसा रेजमाना गन्वर्वजुष्टा प्रति नो जुपस्व ।

मह्य मेधां वद् मह्य श्रियं वद मेधात्री भूयासमजरारिष्णु ॥

॥ १०-१५१ खिल ३१-६ ॥

सदसुस्पतिमद्भुत प्रियमिन्द्रस्य काम्यम् ।

सुनि मेधामयासियम् ॥ १०-१५१ खिल ३१-७ ॥

या मेधा देवर्गणा पितरश्चोपासते ।

तया मामद्य मेधयाऽग्ने मेधाविर्न वुरु ॥

॥ १०-१५१ खिल ३१-८ ॥

मेधाव्यह सुमना सुप्रतीक श्रद्धामना सत्यमति सुशेरे ।

महायशा धारयिष्णु प्रक्ता भूयासमस्मै शर्या प्रयोगे ॥

॥ १०-१५१ खिल ३१-९ ॥

नाशायित्री पलाशस्यारुपसौ पयिकाभसु ।

अथो ततस्य यश्माणमपापा रोगनाशिनी ॥

॥ १०-१५१ खिल ३१-१० ॥

ब्रह्मवृक्ष पलाश त्व श्रद्धा मेधा च देहि मे ।

वृक्षाधप नमस्तेऽस्तु अत्र त्वं सन्निधौ भव ॥

॥ १०-१५१ खिल ३१-११ ॥

रत्न ५१२ वै

शिरिषिठ-ऋषि, अलक्ष्मीनाशन देवता, अनुष्टुप् छन्द

अरायि काणे त्रिकटे शिरि गच्छ सदान्वे ।

शिरिषिठस्य सत्त्वभिस्तेभिष्ट्वा चातयामसि ॥ १०-१५५-१ ॥

माझे शरीर कार्यकुशल असो ! आणि माझी बाणी गोड
 मापण करणारी होवो ! अशुद्ध असा हा मी, व हा सूर्य, शनावर माझी
 आसक्ति राहिल असे कशे ! आणि माझ्या कानावर पहलेले कर्षाही
 न विसरेल असे होवो ! (१०-१५१-खिल-३१-५). मनाने तेजस्वी
 व ऋषिजनाना प्रिय अशी दिव्य स्मरणशक्ति मला लाभो ! हे अग्ने ! मला
 बुद्धि सांग ! हित सांग ! मी मेघासंपन्न व्हावे ! (१०-१५१-खिल-३१-६)
 जो गृहाचे रक्षण करतो, जो अचिंत्यशक्ति आहे, जो इंद्राचा मित्र व जो
 सर्वाना प्रिय अशा त्या अग्निनारायणाबबळ मला ऐश्वर्य व मेघा देण्या-
 विषयी मी प्रार्थना करतो (१०-१५१-खिल-३१-७) ! ज्या मेघा-
 देवीची देवगण व पितर उपासना करतात त्या मेघाशक्तीने मला संपन्न
 करून, हे अग्ने ! तू मला मेघावी कर ! (१०-१५१-खिल-३१-८)
 मी मेघावान्, मंगल मनाचा, सुदृढ शरीराचा, आस्तिक्यबुद्धीचा,
 सद्बिचाराचा, सुखरूप, महाकीर्तिमान, धैर्यशाली व प्रवचन करणारा, असा
 होईन ! (१०-१५१-खिल-३१-९). 'हे ब्रह्मवृक्षा ! हे पलाशा ! तू
 मला धन्दा दे ! व त्याबरोबरच मेघाहि पण दे ! हे वृक्षराजा ! तुला माझा
 नमस्कार असो ! येथे तू माझ्या घनिष्ठच रहा ! (१०१-५१
 खिल ३१-११).

रत्न ५१२ वें

हे दानविरोधिनी देवते ! हे दुर्मुण्वलेले ! हे विकटगि ! हे सदा
 अक्रोश करणारे दारिद्र्य देवते ! तू आतां येथून दूर पर्वतावर निपून जा
 कशी ! नाही तर बघ, आगही तुझा आकाशातील मेघोदकाने पार नायनाट
 करून टाकू ! (१०-१५५-१).

रत्न ५१३ वै

शिरिषिठ-ऋषि, ब्रह्मणस्पति-देवता, अनुष्टुप्-छंद.

चत्तो इतश्चत्तामुतः सर्वा भ्रूणान्यारुपी ।

अरार्य्यं ब्रह्मणस्पते तीक्ष्णशृङ्गोदृपन्निहि ॥ १०-१५५-२ ॥

रत्न ५१४ वै

शिरिषिठ-ऋषि, अलक्ष्मीनाशन-देवता, अनुष्टुप्-छंद.

अदो यदाहृ प्रवते सिन्धोः पारे अपूरुपम् ।

तदा रभस्व दुर्हणो तेन गच्छ परस्तरम् ॥ १०-१५५-३ ॥

रत्न ५१५ वै

शिरिषिठ ऋषि, विषेदेव-देवता, अनुष्टुप्-छंद.

यद्वा प्राचीरजगन्तोरो मण्डूरधाणिकीः ।

हृता इन्द्रस्य शत्रवः सर्वे बुद्धदयोशवः ॥ १०-१५५-४ ॥

परीमे गार्मनेपत पर्यग्निर्महपत ।

देवेष्वक्रतु शत्रुः क इमो आ दधर्षति ॥ १०-१५५-५ ॥

रत्न ५१६ वै

षष्ठु सैविं-ऋषि, सूर्य-देवता, गायत्री छंद.

सूर्यो नो दिवस्पातु वातो अन्तरिक्षात् ।

अग्निर्नः पार्थिवेभ्यः ॥ १०-१५८-१ ॥

श्री. वि. (दशमं मास) जप अश्विनअश्व. स्मा. वि. सूर्योपस्थान.

जोषा सवितर्यस्य ते हरः शतं सर्वो अर्हति ।

पाहि नो दिद्युतः पतन्त्याः ॥ १०-१५८-२ ॥

रत्न ५१३ वें

आम्हीं दारिद्र्यअवदशेची येथून हाकालपट्टी केली म्हणजे दुसऱ्या लोकांतूनहि तिच्या हाकालपट्टी झालीच म्हणून समजा. गर्भातील कोवळ्या कोवळ्या अर्भकांना व शेतातील अंकुरांना निर्दयपणें मारून टाकणारी ही नीच कृत्या आहे ! हे तीक्ष्ण तेज धारण करणाऱ्या ब्रह्मणस्पति देवा ! या अवदसेचें येथून उच्चाटन करून मग जाशील तर बरें होईल. (१०-१५५-२). ही येथें समुद्रावर तरंगणारी एक लाकडी नाव आहे. तेथें कोणी माणूस नाहीं. तर, हे स्तोत्र्या ! तूं तिच्या तेथें जाऊन आश्रय कर आणि निमूटपणें मोक्षरूपी परतीराला जाऊन लाग कसा ! (१०-१५५-३)

रत्न ५१४ वें

हे बेटकाप्रमाणें कर्कश आवाज काढणारे अवदसे ! जेव्हां तूं येथून चालती होशील तेव्हां इंद्राचे सर्व शत्रु पाण्याच्या बुटबुट्याप्रमाणें क्षणांत खलास होऊन जातील ! (१०-५१५-४)

रत्न ५१५ वें

सर्व देवांनीं मिळून आगिरसाच्या चोरीस गेलेल्या गार्गी पुनः परत घाणल्या, गार्हपत्यादि प्रैताग्रीची जेथल्या तेथें स्थापना करण्यांत आली. यजनीय अशा इंद्रादि देवांना इविर्भागिहि अर्पण करण्यांत आला. मग आतां आम्हासारख्या देवभक्तांचा पराभव करण्यास कोण समर्थ आहे ? (१०-१५५-५)

रत्न ५१६ वें

सूर्य देव हा स्वर्गातील जनांपासून, वायु हा आकाशातील जनांपासून व अग्निदेव हा पृथ्वीवरील शत्रूंपासून आमचें रक्षण करो ! (१०-१५६-१). हे जगत्प्रेरक सूर्य देवा ! तूं आमच्या स्तुतिस्तोत्राचा स्वीकार कर ! तुझें तें तेज बहुतप्रकारें यजनाई आहे. तर देवा ! कडाडून खाली आदळणाऱ्या विद्युल्लतेपासून तूं आमचें रक्षण कर ! (१०-१५६-२).

चक्षुर्नो देव संविता चक्षुर्न उत पर्वत ।
 चक्षुर्धाता र्दधातु न ॥ १०-१५८-३ ॥
 चक्षुर्नो धेहि चक्षुषे चक्षुर्विये तनूम्य ।
 स चेद वि चं पश्येम ॥ १० १५८-४ ॥
 सुसुदृश त्वा वय प्रति पश्येम सूर्य ।
 वि पश्येम नृचक्षंस ॥ १०-१५८-५ ॥

रत्न ५१७ वै

प्राजापत्य यक्ष्मनाशन ऋषि, राजयक्ष्मप्र देवता, त्रिष्टुप छन्द
 मञ्चामि त्वा हविषा जीर्जनाय कर्मज्ञातयक्ष्मादुत राजयक्ष्मात् ।
 आहिर्जप्राह यदि वैतदेन तस्या इन्द्राग्नी प्र मुमुक्तमेनम् ॥

॥ १०-१६१-१ ॥

श्री वि हृदयरोग उपशमनार्थं होम
 यदि क्षितायुर्यदि वा परेतो यदि मृत्योरन्तिक नीत एव ।
 तमा हराभि निश्चैतेरुपस्थादस्पर्धमेन शतशारदाय ॥

॥ १०-१६१-२ ॥

सहस्राक्षेण शतशारदेन शतायुषा हविषार्हापमेनम् ।
 शत यथेम शरदो नयातीन्द्रो विश्वस्य दुरितस्य पारम् ॥

॥ १०-१६१-३ ॥

शत जीव शरदो वर्धमान शत हेमन्ताञ्छतमु वसन्तान् ।
 शतमिन्द्राग्नी संविता बृहस्पति शतायुषा हविषेम पुनर्दु ॥

॥ १०-१६१-४ ॥

सविता देव आम्हाला उत्तम दृष्टि देवो ! इंद्रसला जो पर्वत देव,
तो आमची दृष्टि अभ्यंग राखो ! घाता देव आमची दृष्टि निर्दोष ठेवो !
(१०-१५८-३). हे सूर्य देवा ! आमच्या डोळ्यांना सर्वांकृष्ट असे
दर्शनतेज दे ! आणि आमच्या मुलांनाहि पाहण्यासाठी तुझा प्रकाश
बहाल कर ! म्हणजे आम्ही हे सर्व जग नीट निरखून व पारखून पाहू !
(१०-१५८-४). हे सूर्यनारायणा ! तू दिसाबयास मोठा सुंदर
आहेस ! तर आम्ही तुझे नित्य दर्शन घेत असावे आणि मानवी नेत्राला
जे काय पाहता येण्यासारखे आहे ते सर्व आम्ही आमच्या डोळ्यांनी
उत्तम पाहणारे व्हावे असे घडो ! (१०-१५८-५).

रत्न ५१७ वे

हे रोगी मनुष्या ! अचूक निदान करता न येणारा असा जो रोग तुला
जडला आहे, त्या रोगापासून व त्याचप्रमाणे राजयक्ष्मा नांवाच्या रोगापासून मी
देवांना हविरत्न अर्पण करून तुला दीर्घकाल जगण्यासाठी मुक्त करतो आणि
तसेच ज्या कोणी ग्रहरूप देवतांनी या रोग्याला पछाडले असेल त्यांच्या पीडे-
पासून, हे इंद्र व अग्निदेव हो ! तुम्ही मुक्त करा ! (१०-१६१-१). या रोगी
मनुष्याचे आयुष्य क्षीण झालेले असले, अगर तो मरणाच्या अगदी दारात
जाऊन बसलेला असला अथवा ज्वळ ज्वळ मृत्यूच्या दारेंत जाऊन
शिरलेला असला तरी मी त्याला त्या निःकृतीपासून म्हणजे त्या पापदेवते-
पासून खचीत खचीत परत घेऊन येईन. आणि शंभर वर्षे जणून राहण्या-
साठी त्याच्यात नवीन जीवनशक्ति पुनः निर्माण करीन. (१०-१६१-२).
ज्याला हजारों नेत्र आहेत आणि ज्यापासून शंभर वर्षांचे उदंड आयुष्य प्राप्त
होते, अशा प्रकारच्या देवाला हविर्भाग अर्पण करून, मी त्या रोग्याला पुनः
निरोग्ही केला आहे, ते असे की इंद्र देव याला सर्व दुःखांतून मुक्त करून
त्याला शंभर वर्षांचे उदंड आयुष्य प्राप्त करून देईल. (१०-१६१-३).
हे रोगमुक्त मनुष्या ! तू आता दिवसेंदिवस सुधारत जाऊन, शंभर शत
ऋतू, शंभर हेमंत ऋतू आणि शंभर वसंत ऋतू येथपर्यंत खुशाल जगून
रहा ! कारण इंद्र, अग्नि, सविता, बृहस्पति या देवांनी ज्याच्यायोगे
मनुष्याला शंभर वर्षे आयुष्य लाभेल, अशा हविरत्नाने प्रसन्न होत्याते या
तुला आम्हांस पुनः दिला आहे. (१०-१६१-४).

रत्न ५१८ वै

यद्गमानाशन-ऋषि, राजयक्ष्मन्-देवता, अनुष्टुप्-छंद.
 आह्वीर्षु त्वाविदं त्वा पुनरागाः पुनर्नव ।
 सर्वाङ्ग सवै ते चक्षुः सर्वमायुश्च तेऽविदम् ॥

॥ १०-१६१-५ ॥

रत्न ५१९ वै

ब्राह्म रक्षोहा-ऋषि, रक्षोहा (गर्भरक्षक)-देवता, अनुष्टुप्-छंद.
 ब्रह्मणाग्निः संविदानो रक्षोहा चावतामितिः ।
 अर्मावा यस्ते गर्भं दुर्णामा योनिमाशये ॥

॥ १०-१६२-१ ॥

श्री. वि. गर्भरक्षक सूक्त.

यस्ते गर्भमर्मावा दुर्णामा योनिमाशये ।
 अग्निष्टं ब्रह्मणा सह निष्क्रव्यादमनीनशात् ॥

॥ १०-१६२-२ ॥

यस्ते हन्ति पतयन्तं निप्लुन्तु यः मरीसुपम् ।
 जातं यस्ते जिघीसति तमितो नाशयामसि ॥

॥ १०-१६२-३ ॥

यस्त ऊरू विहरत्यन्तरा दम्पती शये ।
 योनिं यो अन्तरारेळिह तमितो नाशयामसि ॥

॥ १०-१६२-४ ॥

रत्न ५१८ वें

हे रोगी मनुष्या ! मी तुला मृत्यूच्या दारदेंतून खेंचून बाहेर काढलें आहे ! म्हणून तर तूं आम्हांला लाभलास. हे आतां पुनः गुटगुटीत झालेल्या मनुष्या ! तूं आतां पुनः आमच्या जबळ ये ! हे सर्वांग परिपूर्णा ! तुला आतां पूर्ण दृष्टि व संपूर्ण आयुष्य हीं मी मिळवून दिलीं आहेत. (१०-१६१-५).

रत्न ५१९ वें

हे छिये ! मंत्रार्शी ऐकमत्य प्राप्त झालेला असा हा राक्षसांचा नाश करणारी अग्निदेव या स्थानापामून राक्षसादिकांना पार पिटाळून लावो ! तो राक्षस रोगाचें रूप धारण करून, तुझ्या गर्भाशयांत ठाण मांडून बसला आहे. त्याच-प्रमाणें अर्थ नांवाच्या रोगाचें रूप धारण करून तो तुझ्या गर्भांत शिरला आहे. तर त्याला अग्निदेव माझ्या मंत्राच्या योगानें पार तेथून हुसकावून लावो ! (१०-१६२-१). अर्थ नांवाच्या भयंकर रोगाचें रूप धारण करून जो राक्षस तुझ्या गर्भाशयांत दडी मारून बसला आहे आणि जो तुझे मांस चघळावयास चढावला आहे, अशा त्या राक्षशाला अग्नि देव माझ्या मंत्राच्या योगानें सरळ तेथून हुसकावून लावो ! (१०-१६२-२) हे छिये ! तुझ्या गर्भाशयांत रेतोरूपानें प्रवेश करून तेथें जो गर्भ होऊन राहिला आहे त्याचा किंवा पोटांत चलनबलन करूं पाहणारा जो गर्भ आहे त्याचा अगर पूर्ण दिवस मरून मुक्ताच जन्मास आलेला बालक त्याचा जो कोणी राक्षस घातपात करूं पाहतो, त्याला आम्ही पार तेथून खेचून काढतो. (१०-१६२-३) हे छिये ! तुझ्या गर्भ नाश करावा म्हणून जो कोणी मायावी राक्षस तुझ्या पायाखालीं धुटमळूं लागतो, किंवा तुम्ही नवराबायको एकत्र निजला असतां तुम्हा दोघामध्यें गुप्तपणें शिरून निजतो, अथवा तुझ्या गर्भाशयांत पतीनें सिंचन केलेले रेत जिभेनें चटकन् चाटून पार फस्त करून टाकतो, त्याला आम्ही पार तेथून पालवून देतो (१०-१६२-४)

यस्त्या भ्राता पतिर्भिन्या जारो भया निपद्यते ।
प्रजा यस्ते जिघांसति तमितो नाशयामसि ॥

॥ १०-१६२-५ ॥

यस्त्वा रघोर्भेन तर्ममा मोहयिष्या निपद्यते ।
प्रजा यस्ते जिघांसति तमितो नाशयामसि ॥

॥ १०-१६२-६ ॥

रत्न ५२० वै

विषुदा कारयष ऋषि, यश्मनाशन देवता, अमुषुष छद.

अक्षीम्या ते नासिकाम्या वर्णाम्या द्युर्वकाद्रधि ।
यश्म शीर्ष्यं मस्तिष्वज्जिघाया वि वृहामि ते ॥

॥ १०-१६३-१ ॥

श्री वि. यश्मानाशन मृच.

श्रीवाम्यस्त उष्णिहाम्य वीक्साम्यो अनुक्यात् ।
यश्म दोष्यमसाम्या वाहुम्या वि वृहामि ते ॥

॥ १०-१६३-२ ॥

आन्त्रेर्म्यस्ते गुदाम्यो वनिष्ठोर्दयादधि ।

यश्म मत्तस्त्राम्या यवन प्लाशिम्यो वि वृहामि ते ॥

॥ १०-१६३-३ ॥

ऊरुम्या ते अष्टीरम्या पार्णिम्या प्रपदाम्याम् ।

यश्म श्रोणिम्या मासद्राद्रसमो वि वृहामि ते ॥ १०-१६३-४ ॥

मेहनाद्वनकरणाहोमभ्यस्ते नुवेम्य ।

यश्म सर्वस्मादा मनरतमिद वि वृहामि ते ॥ १०-१६३-५ ॥

अङ्गादङ्गाहोमोलेमो जात परोणिपर्वणि ।

यश्म सर्वस्मादात्मनस्तमिद वि वृहामि ते ॥ १०-१६३-६ ॥

जो राक्षस तुझ्या भावाचें रूप धारण करून किंवा पतीचें रूप धारण करून, किंवा जाराचें रूप धारण करून, तुझ्याजवळ येऊन राहतो आणि संधी साधून तुझ्या प्रजेला मारुं पाहतो, त्या नीच राक्षसाला मी तेथून पार यमसदनाला पाठवितों. (१०-१६२-५) त्याचप्रमाणें हें पहा, जो राक्षस तुला स्वप्न पाडून भंगर निद्रावश करून त्या संधीत तुझ्या गर्भाचा नाश करुं पाहतो, त्याचा मी जेथल्या तेथें चेंचून फडशा पाडलाच म्हणून समज ! (१०-१६२-६).

रत्न ५२० वें

हे क्षयरोगी मनुष्या ! तुझे डोळे, नाक, कान, हनुवटी, डोके, जीम आणि मेंदू यात जो यक्ष्मारोग जडून बसला आहे, तो मी बाहेर घालवून देतो. (१०-(६३-१). तुसा गळा, मानेचा स्नायु, छातीचीं हाडे, पाठीचा कणा, हाडाचे साधे, खांदे, बाहू आणि आंतील माग या सर्वांत जो क्षय-रोग ठाण मांडून बसला आहे त्याची मी तेथून पूर्ण इकालपट्टी करितों. (१०-१६३-२). तुर्फी पोटातील आंतर्धी, गुदस्थान, शूल आंतर्धी, हृदय, अंड, यकृत, कुण्डुम आणि पांथरी यांत जो विकार जडला आहे, तो मी सर्व दूर करित आहे. (१०-१६३-३). त्याचप्रमाणें तुझ्या मांड्या, गुडघे, चवडे, टांचा, पादाग्र, कमर, आणि जांघे यांत जो रोग घरणें घेऊन बसला आहे, त्याला मी सपथेल हुसकावून लावतो. (१०-१६३-४). मूत्रमार्ग, केंस, नखें आणि तुझ्या शरीरातील इतर कोठलाहि माग यांत जो रोग शिरला आहे, त्याचा मी पार नाश करून टाकतो. (१०-१६३-५). प्रत्येक अंगा-अंगांत, केंसा-केंसांत, सांध्या-सांध्यांत आणि शरीराच्या प्रत्येक भागांत जो रोग ठाण मांडून बसला आहे, त्याला मी त्या त्या ठिकाणांतून पार हुसकावून लावतो. (१०-१६३-६).

रत्न ५२१ वै

प्रचेता-आंगिरस-ऋषि, दुःखप्रनाशन-देवता, अनुष्टुप्-छंद.

अपेहि मनसस्पतेऽपं प्रातम पृथंर ।

परो निऋत्या आ चक्ष्व बहुधा जीवतो मनः ॥

॥ १०-१६४-१ ॥

मद्रं वै धरं वृणते मद्रं युञ्जन्ति दार्शिनम् ।

मद्रं वैवस्वने चक्षुर्बहुधा जीवतो मनः ॥

॥ १०-१६४-२ ॥

रत्न ५२२ वै

प्रचेता आंगिरस-ऋषि, दुःखप्रनाशन-देवता त्रिष्टुप्-छंद.

यदाशसा निःशसाभिःशसोऽगारिम जाप्रतो यास्वपन्तः ।

अग्निर्विघ्नान्यपं दृष्ट्वानान्यजुष्टान्यारे अस्मर्धातु ॥

॥ १०-१६४-३ ॥

रत्न ५२३ वै

प्रचेता आंगिरस-ऋषि, दुःखप्रनाशन-देवता, अनुष्टुप्-छंद.

यदिन्द्र ब्रह्मणस्पतेऽभिद्रोहं चरामसि ।

प्रचेता न आङ्गिरसो द्विवता पात्वर्हसः ॥

॥ १०-१६४-४ ॥

रत्न ५२४ वै

प्रचेता आंगिरस-ऋषि, दुःखप्रनाशन-देवता, पंक्ति छंद.

अजैष्माघासेनाम चाऽभुमानागसो वयम् ।

जाम्रस्वप्नः सैकल्पः पापो यं द्विभस्तं स ऋच्छतु यो नो

द्वेष्टि तर्नृच्छतु ॥ १०-१६४-५ ॥

(५४३)

रत्न ५२१ वें

हे दुःस्वप्नाभ्या अधिदेवा ! दूर जा ! बाबा ! माझ्या स्वप्नातून दूर हो ! लांब जा ! आणि लांब जाऊन तेथे यथेच्छ विहार कर ! निर्मळीला (पाप देवतेला) सांग की मला छद्म नकोच म्हणून. जिवंत असे माझे मन सारखे भ्रमण करीत असते. (१०-१६४-१). लोक पाहावेत तर सगळे शुभ फलाचीच इच्छा करीत असतात, आणि प्रबुद्ध असे शुभ फलय मिळवितात. यमराजाभ्या मंगल कटाक्षाची मी इच्छा करतो. हे माझे मन अनेक विषयांकडे सारखे भ्रमण्या मारीत असते. (१०-१६४-२).

रत्न ५२२ वें

मनात काही अभिलाष घेऊन अगर अभिलाष नसताहि जागृतपर्णी काय किंवा निद्रितावस्थेत काय, आम्ही जे काही पातक केले असेल, ते सर्व निघ पातक अग्निदेव आमच्यापासून दूर करो ! (१०-१६४-३)

रत्न ५२३ वें

हे इंद्र देवा ! हे ब्रह्मणस्पते ! दुःस्वप्नाला कारण असा तुमच्या-विषयी आमच्याकडून जो काही अपराध घडला असेल, त्यापासून आणि त्याचप्रमाणे आमचा द्वेष करणाऱ्या दुष्टांच्या पापकृत्यापासून आगिरुष ऋषि व बरुण आमचे रक्षण करोत ! (१०-१६४-४) !

रत्न ५२४ वें

जे काही तिकावयाचे ते सर्व आम्ही आज जिकले आणि सर्व काही उपमोमिले. आतां आम्ही निष्पाप झालो आहो. आम्ही जागे असतांना अगर शोपत्यावेळीं जे काही पाप निचार आमच्या मनात येतील, ते सर्व आमच्या शत्रूंकडे आणि द्वेष्यांकडे जावोत ! (१०-१६४-५) !

रत्न ५२५ वें

ऋषभ वैराज-ऋषि, सपत्ननाशन-देवता, अनुष्टुप्-छंद.
 ऋषभं मा समानानां सपत्नीनां विद्यासहिम् ।
 हन्तारं शत्रूणां कृधि विराजं गोपतिं गवाम् ॥

॥ १०-१६६-१ ॥

श्री. वि. प्रयाणकालीन जप.

अहमस्मि सपत्नहेन्द्र इवारिष्टो अक्षतः ।
 अधः सपत्ना मे पदोरिमे सर्वे अभिष्टिताः ॥

॥ १०-१६६-२ ॥

अत्रैव वोऽपि नह्याम्युमे आत्नी इव ज्यया ।
 वाचस्पते नि वैधेमान्यया मदधरं वदान् ॥

॥ १०-१६६-३ ॥

अभिमूर्हमागमं विश्वकर्मण धाम्नां ।
 आ वैश्वित्तमा वो व्रतमा वोऽहं समिति ददे ॥

॥ १०-१६६-४ ॥

रत्न ५२६ वें

ऋषभ वैराज-ऋषि, सपत्ननाशन-देवता, महापंक्ति-छंद.

योगश्रेमं व आदायाऽहं भूयासमुत्तम आ वो मुर्धानमक्रमीम् ।
 अधस्पदान्म उद्वदत मण्डूका इवोदकान्मण्डूका उदकादिव ॥

॥ १०-१६६-५ ॥

रत्न ५२५ वें

हे शत्रुमर्दन इन्द्र देवा ! माझ्या कुळांत जे जन्मलेले आहेत त्या सर्वांमध्ये वृषभाप्रमाणे मला सर्व श्रेष्ठ कर ! आणि जे मादयार्थी शत्रुत्वाने चांगलात त्यांना मी नमविणारा होईन, असें घडो ! शिवाय आणखी, माझे जे इतर बैरी आहेत त्यांचा मी वधकर्ता होईन, असें कर ! त्याच-प्रमाणे मी तेजस्वी होलाता विपुल गोघनाचा मालक होईन, असें घडो ! (१०-१६६-१) तसें म्हणाल तर मी शत्रूचा कर्दनकाळ आहे, इंद्राप्रमाणे मी कोणाकडूनहि बधिला जाणार नाही व कसल्याहि शत्रू-स्त्राने घायाळ होणार नाही. हे माझे सर्व शत्रु माझ्या पायाखाली दडपले जावोत ! (१०-१६६-२) अहो ! द्वेष करणाऱ्या वैश्यांनो जेथे तुम्ही असाल तेथे येऊन मी तुम्हाला पकडीन आणि ज्या (घनुष्याची दोरी) जशी घनुष्याची दोन्ही टोके बद्ध करून टाकिते, तद्वत मीहि तुम्हाला पादाने आवळून मुसक्या थांबून ठेवीन ! हे वाचस्पति देवा ! या माझ्या शत्रूचा असा सणसणीत निषेध कर की, ज्यायोगे त्यांची माझ्यापुढे बोकडीच घळेल ! (१०-१६६-३) ! अहो शत्रुहो ! मी तुमचा पराभव करणार असून सर्वसमर्थ आहे. तसाच बलसंपन्नहि पण आहे. आतां तुमचे मनोघेर्य मी खास हिरावून घेईन ! तुमचे डावपेंच हाणून पाडीन ! इतकेंच काय, तुमचा संग्रामसुद्धा उघळून लावीन तरच नावाचा वीर ! (१०-१६६-४) !

रत्न ५२६ वें

अहो शत्रुहो ! तुमचा योगक्षेम हिरावून घेऊन मी श्रेष्ठ होईन, तसेंच तुमच्या डोक्यावर पाय देऊन उभा राहीन. असें शालें म्हणजे मग पाण्यातून ओरडणाऱ्या बेंडकाप्रमाणे माझ्या पायाखाली रगडले जाणारे तुम्ही मोठ्याने आक्रोश करूं लागाल ! (१०-१६६-५)

रत्न ५२७ वें

शिवसंकल्प-शक्ति, मन देवता, त्रिष्टुप्-छंद.

येनेद भुत भुवन भविष्यत्परिं गृहीतममृतैर्न सर्वम् ।

येन यज्ञस्तापते सप्तहोता तन्मे मन शिवसंकल्पमस्तु ॥

॥ १०-१६६ खिल ३३-१ ॥

येन कर्मोण्यपसौ मनीषिणो यज्ञे कृण्वन्ति विदथेषु धीराः ।

यदेषु यक्षमन्त प्रजानां तन्मे मन शिवसंकल्पमस्तु ॥

॥ १०-१६६ खिल ३३-२ ॥

यज्जाग्रतो दूरमुदति देव तद्दु सुप्तस्य तथैवेति ।

दूरगमं ज्योतिषा ज्योतिरेक तन्मे मन शिवसंकल्पमस्तु ॥

॥ १०-१६६ खिल ३३-३ ॥

यत्प्रज्ञानं चेतो धूर्तिश्च यज्ज्योतिरन्तरमृतं प्रजासु ।

यस्मान्न ऋते किञ्चन कर्म क्रियते तन्मे मन शिवसंकल्पमस्तु ॥

॥ १०-१६६ खिल ३३-४ ॥

यस्मिन्नृच साम यज्ञेषु यस्मिन्प्रतिष्ठिता रथनाभाविवाः ।

यस्मिन्श्चित्त सर्वमोतं प्रजानां तन्मे मन शिवसंकल्पमस्तु ॥

॥ १०-१६६ खिल ३३-५ ॥

सुयारयिरश्वानिव यन्मनुष्यान्निनीयनेऽभीशुभिर्वाजिन इव ।

ह्यप्रतिष्ठ यदजिरे यविष्ठं तन्मे मन शिवसंकल्पमस्तु ॥

॥ १०-१६६ खिल ३३-६ ॥

स्मा वि. शिवसंकल्प-उपनिषद्.

रत्न ५२७ वें

ज्या अविनाशी मनानें भूत-भाविष्य-वर्तमानकालीन सर्व वस्तुजाताला ओळखिलें आहे व ज्याच्या सहाय्यानें मैत्रावश्यादि सात होत्यांनीं युक्त असा अग्निप्रोमासारखा यज्ञ अनुष्ठिला जातो, असें तें माझे मन मंगल विचारांत रात रात मग असो ! (१०-१६६ खिल ३३-१). कर्मनिष्ठ, बुद्धिमान व ज्ञानसंगल असे जे लोक आहेत, ते ज्याच्या सहाय्यानें यज्ञामध्ये यथा-विधि कर्म करतात, जें सर्व इंद्रियांच्या अगोदर उत्पन्न झालें, जें कर्म करण्यास समर्थ आहे, जें प्राणिमात्रांच्या अंतर्गामी असतें, असें तें माझे मन मंगल विचारांत सदैव मग असो ! (१०-१६६ खिल ३३-२). जें जागृतावस्थेंत बाटेल तितकें दूर जाऊ शकतें, जें आत्मस्वरूप ओळखण्यास समर्थ आहे, निद्रावश झालें म्हणजे जें दूर गेलेलें पुनः परत जवळ येतें, जें भिकाळांतील दूरची व गूढ वस्तु जाणू शकतें, जें इंद्रियांचें एकमेव प्रेरक आहे, असें तें माझे मन मंगल विचारांत मग असो ! (१०-१६६ खिल ३३-३). जें परमार्थ ज्ञानजनक आहे, जें लौकिक ज्ञानजनक आहे, जें धैर्यरूप आहे, जें शरीरांत राहून सर्व इंद्रियांस प्रकाश देतें, जें अमर व ज्याच्या मदतीवांचून कोणतीच क्रिया केली जात नाहीं, असें तें माझे मन मंगल विचारांत सतत मग असो ! (१०-१६६ खिल ३३-४). रथचक्राच्या तुंब्यामध्ये ज्याप्रमाणें आरा बसविलेल्या असतात, त्याप्रमाणें ज्या मनामध्ये ऋचा, साम व यजु हीं बसविलेलीं आहेत व ज्या मनामध्ये प्राणिमात्रांचें सर्व ज्ञान ओतप्रोत भरलेलें आहे, असें तें माझे मन सदैव शांत व्यापारयुक्त असो ! (१०-१६६ खिल ३३-५). शाहणा सारखी ज्याप्रमाणें घोड्यांस नीट मार्गदर्शन करतो अथवा लगामानें त्यांचें योग्य नियमन करतो, त्याप्रमाणें जें मन मनुष्यमात्रांना सन्मार्ग दाखवितें, जें प्राणिमात्रांच्या हृदयांत राहतें, जें जरारहित आहे आणि जें अत्यंत वेगवान आहे असें तें माझे मन शांत व्यापारयुक्त असो ! (१०-१६६ खिल ३३-६).

रत्न ५२८ वें

अनिल वातायन ऋषि, वायु-देवता, त्रिष्टुप्-छंद.

वा॒तस्य॒ नु म॑हि॒मानं॒ रथ॑स्य रु॒जन्ने॑ति स्त॒नर्य॑न्नस्य॒ घो॒र्यः ।

दि॒वि॒स्पृग्मा॑त्यरु॒गानि॑ कृ॒ष्वन्न॑तो ए॒ति पृथि॑व्या रे॒णुम॑स्यन् ॥

॥ १०-१६८-१ ॥

सं प्रे॒ति॒ अनु॒ वा॒तस्य॒ वि॒ष्टा ऐ॒नं गच्छ॑न्ति॒ सम॑नं॒ न यो॒र्षाः ।

ताभिः॒ स॒युक्त्स्वर॑थं दे॒व ई॒यते॑ऽस्य॒ विश्व॑स्य॒ भुव॑नस्य॒ राजा॑ ॥

॥ १०-१६८-२ ॥

अ॒न्तरि॑क्षे प॒थिभि॑रीय॒मानो॒ न नि॒ वि॒ंशते॑ क॒तम॑च्च॒नाहः॑ ।

अ॒पा स॒खा प्र॑थम॒जा ऋ॒ता॒ना के॑ स्त्रि॒ज्जातः॑ कु॒त आ॒ ब॑भूव ॥

॥ १०-१६८-३ ॥

आ॒त्मा दे॒वाना॑ भुव॑नस्य॒ गर्भो॑ यथा॒वशं॑ च॒रति॑ दे॒व ए॒षः ।

घो॒षा इ॒दस्य॑ शृ॒ण्विरे॒ न रू॒पं तस्मै॑ वा॒ताय॑ ह॒विषा॑ विधेम ॥

॥ १०-१६८-४ ॥

रत्न ५२९ वें

विभाट् सौथं-ऋषि, भूय-देवता, जगती-छंद.

वि॒भाट् बृ॒हत्पि॑वतु सो॒म्यं म॒घ्वायु॑र्दध॒द्यज्ञ॑प॒तात्र॑वि॒हुत॑म् ।

वा॒त॒ज॒नो॒ यो अ॑भि॒रक्ष॑ति॒ त्मना॑ प्र॒जाः पु॒षो॒ष पुरु॑धा वि॒ राज॑ति ॥

॥ १०-१७०-१ ॥

श्रौ. वि. (वाजपेय) याज्या

स्मा. वि. सृषोपस्थान.

वि॒भाट् बृ॒हत्सृ॑र्म॒तं वा॒ज॒सा॒त॒मं ध॒र्मे॑न्दि॒वो ध॒रुणे॑ स॒त्यम॑र्षितम् ।

अ॒मि॒त्रहा॑ बृ॒त्रहा॑ द॒स्यु॒द॒र्त॒मं ज्योति॑र्जज्ञे असुर॒हा स॑प॒त्नहा॑ ॥

॥ १०-१७०-२ ॥

रत्न ५२८ वें

आता वाताच्या रयाचा महिमा मी वर्णन करीत आहे. याचा घोष गिरिगढरांत विविध प्रकारचा आवाज निर्माण करतो, व स्थावर जंगमादिकाची मोडतोड करीत जातो. तो आकाशाला व्यापणारा असून, दिशा आरक्तवर्ण करीत व पृथ्वीवर धुळीचे लोळ उडवीत जात असतो. (१०-१६८-१). पर्वतादि स्थावर सृष्टि वायुच्या रोखानें बाहील त्या रोखानें प्रकंपित होते, आणि संग्रामप्रमाणें त्याच्याकडे अश्वस्त्रिया जातात, त्यांना जोडून सर्व भुवनांचा राजा जो वायुदेव तो रयांत बसून जातो. (१०-१६८-२). आकाशमार्गातून संचार करणारा हा वायु एक दिवस तरी स्वस्थ बसला असे कधी होत नाही. तो उदकाचा सला आहे, तो सर्व प्राणिमात्रांच्या आर्धी जन्मला, आणि तो सत्यस्वरूप असा आहे. असा हा वायु देव खरें म्हटलें तर तो कोठें जन्मला ? व कोठून येऊन हें सर्व जग त्यानें व्यापून टाकिलें म्हणावें ? (१०-१६८-३) तो वायु म्हणजे देवाचा आत्मा आहे. भुवनांचा गर्भ आहे. तो मनास येईल त्याप्रमाणें संचार करणारा आहे. याचा आवाज वेवटाच ऐकू येतो. पण रूप मात्र कोणालाच दिसत नाही ! त्या वायुदेवाला हवि अर्पण करून आग्नी त्या वायुराजाची सेवा करतो (१०-१६८-४).

रत्न ५२९ वें

जो अत्यंत प्रकाशमान आहे, जो यज्ञोपासक यज्ञमानास उदंड आशुष्य देतो, जो वायुप्रेरित असून, सर्व जगाचा पालनपोषणकर्ता आहे व जो अग्निनक्षत्रादिरूपानें विविध प्रकारें प्रकाशमान होतो असा तो भगवान सूर्यनारायण या आमच्या वल्लशालेंत उपस्थित होऊन अत्यंत मधुर अशा या सोमरुखें पान करो ! (१०-१७०-१) अत्यंत तेजस्वी, अत्यंत प्रौढ, अत्यंत पुष्ट, बलप्रद, वायूला धारण करण्यास योग्य व सुलोकाला आधारभूत अशा त्या सूर्यमंडलांत ठेविलेले अविनाशी, मेघनाशक, दस्युघातक, असुरमर्दक, सपत्नहारक, शत्रुसंहारक असे मंगल तेज प्रादुर्भूत होत आहे ! (१०-१७०-२)

इद श्रेष्ठ ज्योतिषा ज्योतिरुत्तम विश्वजिह्वनजिदुष्यते बृहत् ।
 विश्वभ्राड् भ्राजो महि सूर्यो दृश उरु पप्रथे सह ओजो अच्युतम् ॥
 ॥ १०-१७०-३ ॥

रत्न ५२९ (अ) वै

विभ्राट् सौर्यं नपि, सूर्यं देवता, अस्तारपक्षि-छन्द
 विभ्राज्ज्योतिषा स्वर्गच्छो रोचन दिव ।
 येनेमा विश्वा भुवर्नान्याभृता विश्वकर्मणा विश्वदेव्यावता ॥
 ॥ १०-१७०-४ ॥

रत्न ५३० वै

भुव आगिरस ऋषि, राजा देवता, अनुष्टुप् छन्द
 आ त्वाहार्षमन्तरेधि भुवस्तिष्ठाविचाचळि ।
 विशस्त्वा सर्वा वाञ्छन्तु मा त्वद्राष्टमधि श्रशत् ॥
 ॥ १०-१७३-१ ॥
 श्रौ वि राजस्तुति छदाहंला जाताना करावयाषे रानाभिमग्रण
 इहवधि मार्ष प्योष्टा पर्वेन इमाविचाचळि ।
 इद्रे इमेह भुवस्तिष्ठेह राष्ट्रमु धारय ॥ १०-१७३-२ ॥
 इममिद्वो अदीधरद् भुव भ्रुवेण हृविषा ।
 तस्मै सोमो अधि ब्रवत्तरमा उ ब्रह्मणस्पति ॥
 ॥ १०-१७३-३ ॥
 भ्रुवा चीर्त्वा पृथिवी भ्रुवास पर्वतो इमे ।
 भ्रुवं विश्वमिद जगद् भ्रुवो राजा विशामयम् ॥
 ॥ १०-१७३-४ ॥

हे सूर्यदेवाचे तेज म्हणजे अत्यंत श्रेष्ठ आहे ! तसेंच ते म्हणक्षत्रादिकांना प्रकाश देणारे असून सर्वांत उत्तम असे आहे ! तेच सर्व विश्वाला जिकणारे असून सर्व प्रकारचे घनहि तेच प्राप्त करून देते; अर्थात् ते सर्वांत महान् आहे ! आणि अशा या विस्तीर्ण, तमोनाशक व अविनाशी तेजाचा तो विश्व प्रकाशित करणारा, तेजस्वी व महान असा सूर्यदेव जगाला पाहण्यासाठी म्हणून सर्वत्र विस्तार करतो. (१०-१७०-३).

रत्न ५२९ (ख) वें

हे सूर्य देवा ! आपल्या स्वतःच्या महातेजांनीं सर्व जगाला प्रकाशित करित तूं आकाशांत प्राप्त झाला आहेस ! किती धर्म तुझ्या प्रखर तेजाचा तो दिव्य महिमा ! ते तेज म्हणजे असे आहे कीं सर्व जगाचे व्यवहार केवळ त्याच्यामुळेच चालतात, सर्व देवांना ते दितकर असून अखिल प्राणिमात्रांचें पोषकहि तेच आहे ! (१०-१७०-४)

रत्न ५३० वें

हे राजन् ! या राष्ट्राचा स्वामी म्हणून आम्ही तुला येथे उदयास आणले आहे. तूं धामध्यामध्ये राजा हो ! तूं सिंहासनावर स्थिर रहा ! तेथून हलं नकोस ! सर्व प्रजाजन तुझ्यावरच प्रेम करोत ! आणि हे राष्ट्र तुझ्यापासून कधीहि न टळो ! (१०-१७३-१) ! हे राजन् ! या राज्यातून तूं मालक होऊन रहा ! तेथून तूं हलं नकोस ! पर्वताप्रमाणे स्थिर व अटळ रहा ! इन्द्राप्रमाणे तूं येथे स्थिर होऊन रहा आणि या राष्ट्रचे संरक्षण कर ! (१०-१७३-२) या स्थिर हवीनें तूम झालेला इंद्रदेव या अमिषिक्त राजास राज्यावर स्थिर करो ! त्याला सोम व ब्रह्मणस्पति देव 'हा आपला आहे' असे म्हणोत ! (१०-१७३-३) ते आकाश, ही पृथ्वी, ते पर्वत आणि हे सर्व जग ध्याप्रमाणे स्थिर आहे, त्याप्रमाणे आम्हा प्रजेचा हा राजाहि राज्यावर चिरकाल टिकून राहो ! (१०-१७३-४)

स्मा. वि. ध्रुवदशंन (वधूला)

ध्रुव ते राजा वरुणो ध्रुव देवो बृहस्पति ।

ध्रुव त इन्द्रश्चाग्निश्च राष्ट्र धारयता ध्रुवम् ॥

॥ १०-१७३-५ ॥

ध्रुवं ध्रुवेण हविषाऽभि सोमं मृशामसि ।

अयो त इन्द्र केवलीर्विशो बलिहतेस्करत् ॥

॥ १०-१७३-६ ॥

रत्न ५३१ वै

अभीषतं आगिरस ऋषि, राणा देवता, अनुष्टुप् छन्द.

अभीर्त्तेन हविषा येनेन्द्रो अभियावते ।

तेनास्मान्नक्षत्राणस्पतेऽभि राष्ट्राय वर्तय ॥ १०-१७४-१ ॥

श्रौ वि युद्गला निषावयाच्या वेळीं राजाला उद्देशून म्हणावयाचा मंत्र
अभिवृष्य सप्तर्षीभि या नो अरातय ।

अभि पृतन्य तं तिष्ठाऽभि यो न इरस्यति ॥

॥ १०-१७४-२ ॥

अभि त्वा देव सन्तिनाऽभि सोमो अवीवृतत् ।

अभि त्वा विश्वा भूतान्यभीवर्तो ययाससि ॥

॥ १०-१७४-३ ॥

येनेन्द्रो हविषा कृत्व्यभवद् द्युम्युत्तम ।

इद तदकि देरा असप्तन किर्ताभुवम् ॥ १०-१७४-४ ॥

असप्तन सप्तनहाऽभिराष्टो विपासहि ।

ययाहमेया भूताना विराजानि जर्नस्य च ॥

॥ १०-१७४-५ ॥

राजा वरुण, देवगुरु बृहस्पति, तसेच इन्द्र व अग्नि हे. तुला, हे राजन् !
 राज्यावर रूढ करोत ! आणि त्याचप्रमाणे तुझे राष्ट्रहि पण स्थिर करोत !
 (१०-१७३-५) । या स्थिर पुरोडाशादि हवीने युक्त अशा या सोमाला
 यागार्थ धाम्ही स्पर्श करतो ! म्हणजे ही प्रजा केवळ तुझीच होत्ताती, तुलाच
 करभाग वाणून देत जाईल असे तो इंद्रदेव करील. (१०-१७३-६).

रत्न ५३१ वें

ज्या हविर्द्रव्याने इन्द्र देव हा सर्वांवर विजय मिळविता झाला, त्या
 हविर्द्रव्याच्या अर्पणाने, हे ब्रह्मणस्पते ! तूं हे मला राज्य मिळविण्यासाठी
 सुसमर्थ कर ! (१०-१७४-१). जे आमचे शत्रु असतील त्यांच्यावर
 चढाई करून आणि जे आमच्याशी स्पर्धा करतील त्यांच्याबरोबर लढाई
 करून, त्यांवर विजय मिळविण्यास तूं मला समर्थ कर ! (१०-१७४-२)
 हे राजन् ! सविता देव तुझे चौवाजुंनी रक्षण करो ! त्याचप्रमाणे सोम-
 देवहि तुझे रक्षण करो ! आणि अखिल मूनमात्रहि रक्षण करोत ! की ज्यायोगे
 तूं शत्रूंवर विजय संभादून सर्वसत्तावीश होशील ! (१०-१७४-३). ज्या
 हविर्द्रव्यामुळे इन्द्र हा पराक्रमशाली, तेजस्वी व सर्वश्रेष्ठ असा झाला, तथा
 प्रकारचे हविर्द्रव्य मी आता तयार केले आहे आणि म्हणूनच मी शत्रु-
 रहित होऊन राहिलो आहे. (१०-१७४-४). मी सर्व शत्रूंचा पार
 फडशा पाडला ! आता मला शत्रु असा कोणी राहिला नाही ! मला
 राज्य प्राप्त झाले आहे. ज्याप्रमाणे मी या सर्व प्राणिमात्रांचा व लोकांचा
 राजा झालो आहे, त्याचप्रमाणे शत्रूंचा कर्तन काळहि बनलो आहे !
 (१०-१७४-५).

रत्न ५३२ वै

उष्वां प्राचा सर्व आर्बुदि-ऋषि, प्राचाण-देवता, गायत्री-छंद.

प्र वो प्राचाणः सविना देवः सुवतु धर्मेणा ।

धुर्षु युज्यध्वं सुतन ॥ १०-१७५-१ ॥

श्रौ. वि. प्राचास्तोत्र.

प्राचाणो अर्प दृष्टुनामर्प सेधत दुर्मतिम् ॥

उक्षाः कर्तन मेपजम् ॥ १०-१७५-२ ॥

प्राचाण उर्परेध्या महीयन्ते सजोर्षमः ।

वृष्णे दधतो वृष्ण्यम् ॥ १०-१७५-३ ॥

प्राचाणः सविना नु वो देवः सुवतु धर्मेणा ।

यजमानाय सुन्ते ॥ १०-१७५-४ ॥

रत्न ५३३ वै

मृत्रारभंव ऋषि, अग्नि-देवता, गायत्री-छंद.

प्र देवं देव्या धिया भरता जातवेदसम् ।

हव्या नो वक्षदानुम् ॥ १०-१७६-२ ॥

श्रौ. वि. अग्नि-प्रणयन.

रत्न ५३४ वै

मृत्रारभंव-ऋषि, अग्नि-देवता, अनुष्टुप्-छंद.

अयम् प्य प्र देवसुहोता यज्ञार्य नीयते ।

रपो न योर्भीवृत्तो घृणीवाञ्चेतति त्मना ॥ १०-१७६-३ ॥

अयमग्निरुहव्यत्यमतादिव जन्मनः ।

सहसश्चित्सर्हीयान्देवो जीवातवे कृतः ॥ १०-१७६-४ ॥

रत्न ५३२ वें

अहो प्राच्यांनो ! तुम्हांला सविता देव तत्पर राहून सोम कुटण्याची प्रेरणा करो ! तुम्हीं सोम कुटण्याच्या जागी स्थानापन्न व्हा आणि सोमरस काढा ! (१०-१७५-१) हे प्राच्यांनो ! (सोम कुटण्याच्या दगडांनो !) आम्हांला दुःख देणाऱ्या युष्ट शत्रूंचा नायनाट करा ! आमच्यातील दुर्बुद्धि विलयास न्या ! आणि आम्हांस गाईं सुलकर होतील असें करा ! (१०-१७५-२) प्राच्यांनो ! तुम्हीं परस्परावर प्रेम करणारे असें एकत्र होऊन पाट्याच्या शेजारी (सोम वाटण्याचा सपाट दगड) प्रकाशत असता, आणि बलकारक सोमाला वीर्य प्राप्त करून देता. (१०-१७५-३) हे प्राच्यांनो ! सविता देव तुम्हांला दक्षतेनें सोमयाग करू पाहणाऱ्या या यजमानासाठीं सत्वर सोमरस पिळून काढण्यास प्रेरणा करो ! (१०-१७५-४).

रत्न ५३३ वें

अहो ऋत्विग्यजमानहो ! आम्हीं अर्पण केलेलीं हविर्द्रव्ये देवांना यथाक्रम पौंचविण्यासाठीं म्हणून तुम्हीं या जातप्रश्न अग्निदेवाला दिव्य स्तुतिस्त्रोत्र गाऊन पूर्वेकडे घेऊन या ! (१०-१७६-२).

रत्न ५३४ वें

देवांचें यजन करू इच्छिणारा व त्यांना यज्ञघात बोलावणारा अग्निदेव तो हाच असून तोच देवांना पण बोलावणाराहि आहे. आणि तोच आतां यज्ञार्थ आहवनीय स्थानाकडे नेला जात आहे. सूर्योपमाणें तो दीप्तिमान असून, देवांना हवि पौंचविणारा आहे. तसाच तो ऋत्विग्यजमान-प्रभृतींनीं परिवेष्टित आहे. असा हा अग्निदेव देवांचें यजन कसें करावें हें तो स्वतः उत्तम जाणतो. (१०-१७६-३). हा अग्निदेव देवमयापासून व मनुष्यमयापासून आमचें रक्षण करणारा आहे, तो बलवानांतला बलवान असून त्याला यागार्थ म्हणून ब्रह्मानें निर्माण केला आहे. (१०-१७६-४).

रत्न ५३५ वै

पतंग प्राजापत्य ऋषि, मायाभेद देवता, जगती-छंद.

पतङ्गमक्तमसुरस्य मायया हृदा पश्यन्ति मनसा विपश्चिनः ।
समुद्रे अन्तः कवयो वि चक्षते मरीचीना पदमिच्छन्ति वेधसः ॥

॥ १०-१७७-१ ॥

श्रौ. वि. (वाग्देवाय पशु) पुरोहता अनुवाक्या.

रत्न ५३६ वै

पतंग प्राजापत्य ऋषि, मायाभेद-देवता, त्रिष्टुप्-छंद.

पतङ्गो वाचं मनसा विमर्ति ता गन्धर्वोऽवदद्भर्मे अन्तः ।
ता घोतमाना स्वयं मनीषामतरस्य पदे कवयो नि पान्ति ॥

॥ १०-१७७-२ ॥

अपश्य गोपामनिपद्यमानमा च परा च पथिभिध्वरन्तम् ।
स सधीची. स विपूचीर्वसान् वा वरीवर्ति भुवनेष्वन्तः ॥

॥ १०-१७७-३ ॥

रत्न ५३७ वै

तपुमूंषा बाहंस्पत्य ऋषि, बृहस्पति देवता, त्रिष्टुप्-छंद.

बृहस्पतिर्नयतु दुर्गहा तिरः पुनर्नेपदघशसाय मन्म ।
क्षिपदशस्तिमप दुर्मति हन्नर्षा करघर्जमानाय शं योः ॥

॥ १०-१८२-१ ॥

नराशंसो नोऽवतु द्रयाजे शं नो अस्त्वनुयाजो हवेषु ।
क्षिपदशस्तिमप दुर्मति हन्नर्षा करघर्जमानाय शं योः ॥

॥ १०-१८२-२ ॥

रत्न ५३५ वें

ईश्वरी भायेने निर्माण झालेल्या सूर्यदेवाला ज्ञानीजन हृदयस्य मनानेंच जाणतात, जे सूक्ष्म दृष्टीचे कविजन आहेत, ते त्या हिरण्मय पुरुषाला विशाल अशा सूर्यमंडळांत स्थित असलेला असा हृदयस्य मनानेंच जाणतात. अशा प्रकारचे जे सूर्योपासक आहेत, ते किरणांचे मूलस्थान जें सूर्यमंडल त्या सूर्यमंडळाची इच्छा करतात. (१०-१७७-१).

रत्न ५३६ वें

सूर्यदेव हा मनानेंच वेदरूप वाणीचे धारण करतो आणि शरीरांत संचारणारा प्राणवायु हा त्या वाणीला स्वरूपानें उच्चारून बाहेर प्रकट करितो; अशा त्या तेजस्वी देवांना हितकर, आणि मनावर सत्ता चालविणाऱ्या अशा वेदरूप वाणीचे कविजन यज्ञसमारंभांत संरक्षण करतात (१०-१७७-२). प्रातःकाळी आकाशमार्गानें घर चढत जाऊन पुनः सायंकाळी खाली उतरत जाणारा आणि सर्व दिशोमदिशाना स्वतेजानें प्रकाशित करणारा असा तो सूर्यदेव भुवनामध्ये पुनः पुनः उदयास्त करित फिरत असतो (१०-१७७-३).

रत्न ५३७ वें

संकटांचा नाश करणारा असा हा बृहस्पति देव आमचे निघ असे दुराचरण नाहीसे करो ! आमच्या आपत्तीची प्रशंसा करणाऱ्या दुर्जनांवर आपले तीक्ष्ण तेजस्वी हत्यार चालवो ! पराभव पावलेल्या शत्रूंचें निर्दालन करो ! दुष्ट बुद्धीचा नाश करो ! आणि देवमक्त अशा या यजमानाला सुख व श्रेय प्राप्त करून देवो ! (१०-१८२-१) ! प्रयाज नांवाच्या यज्ञानुष्ठानांत नराशंस अग्निदेव आमचे रक्षण करो ! आग्नी देवांचे स्तोत्र गात असताना अनुयाजांतील अग्निदेव आम्हांस सुख देवो ! बृहस्पति देव आमच्या आपत्कालांनी प्रशंसा करणाऱ्या दुर्जनांवर आपले प्रखर अस्त्र टाको ! आमच्या परामृत शत्रूंचें उच्चाटन करो ! दुर्मतीचा नाश करो ! आणि आम्हा यज्ञोपासकांस सुख व श्रेय लाभेल असे करो (१०-१८२-२)

त्तुर्मूर्धा तपतु रक्षसो ये ब्रह्मद्विपः शर्वे हन्तवा उ ।

क्षिपदर्शस्तिमर्ष दुर्मति हन्नया कर्धजमानाय शं योः ॥

॥ १०-१८२-३ ॥

रत्न ५३८ वै

प्रजावान् प्राजपत्य-ऋषि, होत्राक्षिप-देवता, त्रिष्टु-छंद-

अहं गर्भमदधामोर्षधीष्वहं विश्वेषु भुवनेष्वन्तः ।

अहं प्रजा अंजनयं पृथिव्यामहं जनिन्म्यो अपरीपु पुत्रान् ॥

॥ १०-१८३-३ ॥

रत्न ५३९ वै

त्वष्टा गर्भकर्ता-ऋषि, विष्णु-देवता, अनुष्टु-छंद-

विष्णुर्योनिं कल्पयतु त्वष्टा रूपाणि पिशतु ।

आ सिञ्चतु प्रजापतिर्धाता गर्भं दधातु ते ॥

॥ १०-१८४-१ ॥

स्मा. वि. गर्भाधान होम.

रत्न ५४० वै

त्वष्टा गर्भकर्ता-ऋषि, सिनीवाली देवता, अनुष्टु-छंद-

गर्भं धेहि सिनीवालि गर्भं धेहि सरस्वति ।

गर्भं ते अश्विनौ देवावा धत्तां पुष्करस्रजा ॥

॥ १०-१८४-२ ॥

रत्न ५४१ वै

त्वष्टा गर्भकर्ता-ऋषि, अधी-देवता, अनुष्टु-छंद-

हिरण्ययी अरणी यं निर्मन्वतो अश्विनां ।

सं ते गर्भं हवामहे दशमे मासि सूतवे ॥

॥ १०-१८४-३ ॥

ज्याचे मस्तक तप्त आहे असा बुद्धरति देव घेदज्ञानाचा द्वेष करणारे असे जे राक्षस आहेत त्यांना, व त्यांच्या राक्षसाप्रणीला आपल्या प्रखर तेजाने भाजून होरपाळून काढो ! तसेच जे अमंगल आहे ते दूर करो ! बुष्टबुद्धीचा नाश करो ! आणि यजमानाचे म्हणजे देवमक्ताचे क्षेम व कल्याण करो ! (१०-१८२-३)

रत्न ५३८ वें

मी-हा जो परमपुरुष-तोच ओषधि-वनस्पतीमध्ये गर्भ-म्हणजे फलाची उत्पत्ति करतो. त्याचप्रमाणे मीच सकल भूतजातामध्ये गर्भ धारण करणारा आहे. या पृथ्वीवर जे जे मनुष्य प्राणी आहेत, त्या सर्वांना मीच उत्पन्न केले आहे आणि भविष्यकालांतहि क्रियांपासून संतति निर्माण करणारा पण मीच आहे (१०-१८३-३) .

रत्न ५३९ वें

हे जाये ! तुझ्या गर्भाधानाचे स्थान विष्णु देव तयार करो ! त्या गर्भाचे लिंग-रूप, म्हणजे स्त्री-रूपाच्या अक्षयवाचे मूर्तस्वरूप, त्वष्टा देव निर्माण करो ! प्रजापति देव हा गर्भवीजाचे म्हणजे रेताचे सिंचन करो ! आणि घाता देव हा त्या गर्भाची तुझ्या उदरांत धारणा करो ! (१०-१८४-१) .

रत्न ५४० वें

हे सिनीवालि ! हे देवि ! तू या स्त्रीच्या उदरातील गर्भाचे रक्षण कर ! हे सरस्वति ! तू त्याचे सगोपन कर ! आणि हे कमलमाला धारण करणारे अश्वि देवशे ! तुम्ही त्या गर्भाचे धारण करा ! (१०-१८४-२)

रत्न ५४१ वें

अश्विदेवांनी सुवर्णमय अरणीचे मंथन करून ज्या गर्भाला निर्माण केला आहे, त्याला हे जाये ! तुझ्यासाठी आम्ही बोलावोत आहो. उद्देश हा कीं तो गर्भ तुझ्या उदरांत बाढीस लागून पुढे दहाव्या महिन्यांत सुरक्षित असा सुखरू बाहेर पडावा (१०-१८४-३) .

रत्न ५४२ वै

नेजमेप परा पत सुपुत्रः पुनरा पत ।

अस्यै मे पुत्रकोमायै गर्भमा धेहि यः पुमान् ॥

॥ १०-१८४ खिल ३४-१ ॥

यथेयं पृथिवी मह्युत्ताना गर्भमादधे ।

एव तं गर्भमा धेहि दशमे मासि सूतवे ॥

॥ १०-१८४ खिल ३४-२ ॥

विष्णो. श्रेष्ठेन रूपेणास्यां नायां ग्रीन्याम् ।

पुमांसं पुत्राना धेहि दशमे मासि सूतवे ॥

॥ १०-१८४ खिल ३४-३ ॥

स्मा. वि. गर्भाधान.

रत्न ५४३ वै

धातायन उल ऋषि, वायु-देवता, गायत्री छंद.

वात आ वातु मेपजं शंसु मयोभु नो हृदे ।

प्र ण आयुषि तारिषत् ॥ १०-१८६-१ ॥

उत वात पितासि न उत आतोत नः सर्वा ।

स नो जीवातवे कृधि ॥ १०-१८६-२ ॥

यददो वात ते गृहेऽमृतस्य तिधिहितः ।

ततो नो देहि जीवसे ॥ १०-१८६-३ ॥

रत्न ५४४ वै

इयेन आग्नेय, अग्नि देवता, गायत्री-छंद.

प्र नूनं जातवेदसमभं हिनोत वाजिनम् ।

इदं नो बर्हिरासदे ॥ १०-१८८-१ ॥

(५६१)

रत्न ५४२ वें

पुरुषानें आपल्या स्त्रीशी खुशाल प्रेमविलास करावा आणि पुत्ररूपानें पुनः उत्पन्न व्हावें. पुत्राची इच्छा करणाऱ्या आपल्या स्वतःच्या भार्येच्या ठिकाणी हे पुरुषहो, तुम्ही गर्भाची स्थापना करा! (१०-१८४खिल ३४-१) ही पृथ्वीमाता उताणी राहून जशी आपल्या उदरांत बीज धारण करते, तद्वत दहाव्या महिन्यांत उत्पन्न होणेकरता, हे पुरुषहो ! तुम्ही आपल्या पत्नीच्या उदरांत गर्भस्थापना करा! (१०-१८४खिल ३४-२). विष्णूसारखा सुंदर रूपवान पुत्र दहाव्या महिन्यांत उत्पन्न व्हावा म्हणून तुम्ही आपल्या पत्नीच्या उदरांत गर्भाची स्थापना करा ! (१०-१८४ खिल ३४-३).

रत्न ५४३ वें

वायुदेव आमच्या हृदयाला हित व सुख होईल अशा तऱ्हेने वाहो ! तसाच तो आमच्या रोगाचें शमन करणारा आणि आम्हांस सुख देणारा असा होवो ! त्याचरोबरच आमचें आयुष्यदि वर्धन करो ! (१०-१८६-१) हे वायुदेवा ! तूं आमचा पिता आहेस, आमचा भाऊ आहेस, आमचा मित्र आहेस, तर तूं आमचें जीवन दीर्घकाल टिकून राहील, असें कर ! (१०-१८६-२) वायुदेवा ! तुझ्याजवळ जो अमृताचा साठा आहे, त्यातून आमच्या जीवनासाठी काहीं दे ! (१०-१८६-३).

रत्न ५४४ वें

हे मत्स्यजन हो ! सर्वेश, सर्वव्यापक व अन्नसंपन्न असा जो अग्नि देव त्या अग्निदेवाला येथें पसरलेल्या दर्भासनावर बसण्यासाठी लवकर प्रवर्धन करा! (१०-१८८-१).

अस्य प्र जानवेदसो विप्रवीरस्य मीळ्ढुर्षः ।
 महीमिषमि सुष्टुतिम् ॥ १०-१८८-२ ॥
 पा रुचो जानवेदसो देत्रा हव्यवाहनीः ।
 तामिनो यज्ञमिन्वतु ॥ १०-१८८-३ ॥

रत्न ५४५ वै

मारंपराज्ञी-ऋषि, सूर्य-देवता, गायत्री-छंद.
 आयं गौ पृथ्विरक्रीदसंरन्मातरं पुरः ।
 पितरं च प्रयन्स्वः ॥ १०-१८९-१ ॥

स्मा. वि. सूर्योपरधान; अघमर्षण.
 अन्तर्धरति रोचनाऽस्य प्राणार्दपानती ।
 व्यह्यन्महिषो दिवम् ॥ १०-१८९-२ ॥
 त्रिंशद्दाम वि राजति वाक्पतुह्यार्थं धीयते ।
 प्रति वस्तोरह द्युभिः ॥ १०-१८९-३ ॥

रत्न ५४६ वै

माधुच्छंदस अघमर्षण-ऋषि, भाववृक्ष-देवता, अनुष्टुप्-छंद.
 ऋतं च सत्यं चामीद्वात्तपसोऽर्घ्यजायत ।
 ततो राज्यजायत ततः समुद्रो अर्णवः ॥ १०-१९०-१ ॥

स्मा. वि. अघमर्षण.
 समुद्रार्दर्णनादधि संवत्सरो अजायत ।
 अहोरात्राणि विदधद्विस्त्रस्य मित्रतो वशी ॥ १०-१९०-२ ॥
 सूर्याच्चन्द्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत् ।
 दिवं च पृथिवी चाऽन्तरिक्षमथो स्वः ॥ १०-१९०-३ ॥

जो सकल वस्तुजात जाणणारा आहे, मेघावी यजमान हे ज्याचे पुत्र आहेत व जो मत्तःप्या कामना परिपूर्ण करतो, अशा त्या अग्निदेवाप्रीत्यर्थ भी सर्वोत्कृष्ट असें स्तुतिस्तोत्र गात आहे (१०-१८८-२). त्या सर्वश अग्निदेवाच्या ज्या कालीकरालादि सप्त जिह्वा देवांना हवि नेऊन पौंचविणाऱ्या आहेत, त्या जिह्वांनी तो देव हें आमचें हविरज देवांप्रत नेऊन पौंचवो. (१०-१८८-३).

रत्न ५४५ वें

विश्व रंगांच्या किरणांनी युक्त असा हा यजमानगृही जाणारा सूर्य-नारायण उदयाचलावर प्राप्त झाला आहे. तो आतां पूर्वदिशेस पृथ्वीवर आला असून, यानंतर पिता जो स्वर्ग त्याकडे जावयास निघणार आहे (१०-१८९-१), या सूर्यदेवाचें तेज द्यावापृथ्वीमध्ये संचारत असतें, तें प्रातःकाली उदय पावून सायंकाळीं अस्त पावतें. अशा प्रकारच्या तेजानें पुढे असा तो महान् सूर्यनारायण आकाशांत उदयास्ताच्या दरम्यान प्रकाशत असतो (१०-१८९-२). तीस घटिकांचा एक दिवस होत असून एतावत्कालपर्यंत सूर्य हा आपल्या तेजानें या पृथ्वीवर प्रकाशत असतो, त्या वेळीं वेदवाणी ही त्या सूर्यदेवाचें स्तुतिस्तोत्र गात असते. (१०-१८९-३).

रत्न ५४६ वें

प्रदीप्त झालेल्या तपःसामर्प्यांच्या योगानें परमेश्वरापासून ऋतू गृणजे यथार्थ संकल्प व सत्य गृणजे यथार्थ भाषण हीं उत्पन्न झालीं. नंतर त्याच परमेश्वरापासून दिवस व रात्र हीं जन्मलीं आणि मग उदकांनीं उर्च-बळणारा असा समुद्रहि त्यापासूनच निर्माण झाला. (१०-१९०-१). तरंगांनीं उर्चबळणारा समुद्र उत्पन्न झाल्यावर संवत्सरात्मक काल निर्माण झाला. त्यानंतर त्या परमेश्वरानें अहोरात्र यांनीं उपलक्षित असें सर्व भूतमात्र उत्पन्न करून, डोळ्यांची उपडक्षांक करणाऱ्या सर्व प्राणिमात्रांचा तोच पुढें स्वामी होऊन राहिला. (१०-१९०-२). पूर्व कल्पांत उरलेल्या योजनेप्रमाणें तो सृष्टिकर्ता परमेश्वर सूर्यचंद्र, सुखकर असा शुलोक, तशीच पृथ्वी व अंतरिक्ष यांना यथाक्रम निर्माण करता झाला (१०-१९०-३).

रत्न ५४७ वै

संवनन आंगिरस-ऋषि, अग्नि देवता, अनुष्टुप्-छंद.
 संसमिद्युवसे वृषन्नभे विश्वान्यय्य आ ।
 इळस्पदे समिध्यसे स नो वसुन्या भर ॥ १०-१९१-१ ॥

रत्न ५४८ वै

संवनन-ऋषि, संज्ञान देवता, अनुष्टुप्-छंद.
 सं गच्छध्वं सं वदध्वं सं वो मनांसि जानताम् ।
 देवा भागं यथा पूर्वं संजानाना उपासते ॥ १०-१९१-२ ॥

रत्न ५४९ वै

संवनन-ऋषि, संज्ञान-देवता, त्रिष्टुप्-छंद.
 समानो मत्र. समितिः समानी समानं मनः सह चित्तमेवाम् ।
 समानं मन्त्रमभि मन्त्रये वः समानेन वो हविषा जुहोमि ॥
 ॥ १०-१९१-३ ॥

रत्न ५५० वै

संवनन आंगिरस ऋषि, संज्ञान-देवता, अनुष्टुप् छंद.
 समानी व आर्कतिः समाना हृदयानि वः ।
 समानमस्तु वो मनो यथा वः सुसहासति ॥
 ॥ १०-१९१-४ ॥

रत्न ५५१ वै

संज्ञानमुशनाउदत् सज्ञानं वरुणोऽवदत् ।
 संज्ञानभिन्द्रधामिध्रे संज्ञानं सविनावदत् ॥
 ॥ १०-१९१ खिल ३६-१ ॥

रत्न ५४७ वें

हे भक्तकाम कल्पद्रुम अग्निदेवा ! हे ईश्वरा ! सर्व प्राणीमात्रांना तूं वैश्वानर रूपानें व्यापून राहिला आहेस. आणि पृथ्वीच्या स्थानीं म्हणजे उत्तर वेदीच्या मध्यमार्गी ऋत्विजांकडून तूंच प्रज्वलित केला जातोस, अशा प्रकारचा तूं आम्हांस देण्यासाठीं म्हणून सुंदर संपत्ति घेऊन ये ! (१०-१९१-१).

रत्न ५४८ वें

अहो देवभक्त हो ! तुम्ही सर्वजण एकत्र जमा ! आपापसांतील विरोध टाकून, सर्वजण एकाच प्रकारचें भावण घेला ! तुमचीं मनें एकच अर्थ आकलन करोत ! ज्याप्रमाणें पुरातन देव हे एक विचाराचे होऊनच यशांत अपापला हविर्भाग स्वीकारतात त्याच प्रमाणें तुम्हीहि भिन्नमत टाकून आपापला द्रव्यभाग स्वीकार करा ! (१०-१९१-२).

रत्न ५४९ वें

तुम्हां सर्वांचा मंत्र म्हणजे गुप्तविचार हा समळा सारखाच असो ! तुम्हां सर्वांची प्राप्तिहि सारखीच असो ! तुमचें अतःकरण झालें तरी सर्वांचें सारखेंच असो ! आणि विचार करून ठरलेला निर्णयहि पण सारखाच असो ! मीं तुम्हां सर्वांसाठीं म्हणून आतां एकच मंत्र म्हणजे एकच उपदेश सांगतो आणि तुम्हां सर्वांच्या पुरोडाशादि समान हवींमि मी अग्निदेवाला आहुति अर्पण करतो. (१०-१९१-३).

रत्न ५५० वें

अहो देवोपासनेंत गुंतलेले पुरोहित-यजमानहो ! तुमचा सकल्प हा एकविधच असूं दे ! तुमचें हृदयहि समान-म्हणजे एकविधच असो ! त्याचप्रमाणें तुमचें मनहि सर्वांचें सारखेंच-म्हणजे एकच विचाराचें असो ! योद्धव्यात म्हणजे हें कीं ज्याप्रमाणें तुमचें साहित्य सुंदर आहे, त्याच प्रमाणें तें तुमचें मनहि सारखेंच असो ! (१०-१९१-४).

रत्न ५५१ वें

उशनानें आम्हांस शानोपदेश केला, वरुणानें आम्हांस शानोपदेश केला, त्याचप्रमाणें इंद्र, अग्नि व सविता या देवांनींहि आम्हांस शानोपदेश केला (१०-१९१-खिल-३६-१).

संज्ञानं षः स्वैर्भ्यः संज्ञानमरणेभ्यः ।

संज्ञानमञ्चिना युव मिहारमास्तु नि वृष्टताम् ॥

॥ १०-१९१ खिल ३६-२ ॥

यत् कृशीर्वा संवर्तनं पुत्रो अङ्गिरसां भवेत् ।

तेन नोऽद्य विधेदेवाः सं प्रियां समजीजनन् ॥

॥ १०-१९१ खिल ३६-३ ॥

सं वो मतीसि जानतां समाकृतिर्मनोमसि ।

असी यो विर्मना मनःसं समावर्तयामसि ॥

॥ १०-१९१ खिल ३६-४ ॥

तच्छंयोरा वृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये ।

दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ।

ऊर्ध्वं जिगातु मेऽजं शं नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे ॥

॥ १०-१९१ खिल ३६-५ ॥

— दहावे मंडल समाप्त —

ॐ शान्तिः ! शान्तिः ! शान्तिः !

ॐ तत्सत्

— समाप्तोऽयं ऋग्वेदभाण्डारः —



हा जो शानोपदेश आहे तो तुमच्यासाठी, आमच्या स्वकीयांसाठी आणि त्याचप्रमाणे शत्रूसाठी देखील आहे. तो शानोपदेश अभिदेव आम्हांस येथे देवोत ! (१०-१९०-खिल-३६-२) ! ग्याअर्थी अंगिरसपुत्र कधीषान् याने संवननाचे रक्षण केले, त्याअर्थी विभेदेव आमचे प्रिय करोत ! (१०-१९१-खिल-३६-३) दुर्घ्नीं आपले विचार चांगले समजून घ्या, आम्ही आमचे विचार चांगले समजून घेऊं आणि जो कोणी आमच्या विचाराचा नाही, त्याला आम्ही आमच्या विचाराचा वनवंच वनवूं. (१०-१९१-खिल-३६-४)

ब्रह्मपतीचा पुत्र जो शंशु र्हा शंशुजवळ आम्ही अशी प्रार्थना करतो की हा जो आमचा पश आहे, तो सरळ देवांप्रत जावो ! त्याचप्रमाणे हा पशकर्ता यज्ञमानहि देवांजवळ जावो ! देवांकडून होणारी विघ्नें आमची उपशमन पावोत ! आणि मनुष्यांकडून होणारी विघ्नेंहि निरसन होवोत ! तसेंच सर्व दुरितांचे निवारण करणारे असें हें आमचे औपधिसदश कर्मानुष्ठान निर्विघ्न पार पडो ! आणि आमच्या मनुष्यांना व पशूंना मुलशांतीचा उदंड लाभ मिळो ! ! (१०-१९१ खिल ३६-५).

— द्वात्रिंशं मंडल समाप्त —

ॐ शान्तिः । शान्तिः । शान्तिः ।

ॐ तःसन्

ऋग्वेद भांडार समाप्त



ऋग्वेद भांडारांतील मंत्रानुक्रमणिका

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
	अ		
अश्वत्थमीमदन्त ह्यथ	३०	अग्निर्जागार	१९८
अथास इदं कुशिनः	४१२	अग्निर्ददाति सत्यति	१९२
अक्षीम्यां ते नासिकाम्यां	५४०	अग्निर्वेवेषु राजति	१९२
अक्षेर्मा दीव्यः	४१४	अग्निर्विषा	१४४
अगस्त्यः खनमानः	८६	अग्निर्मूर्धा दिवः	३४०
अगोवृषाय गविषे	३३२	अग्निर्होता कथिऋतुः	२
अग्न आ याहि	२२६	अग्निर्होता गृहपतिः	२२४
अग्न आयूषि पशसे	३५६	अग्निर्होता पुरोहितो	१४४
अग्निं वः पूर्य	३३६	अग्निश्वासाः पितरः	३९६
अग्निं सूनुं सनधुतं	१४४	अग्निस्तुविश्रवस्तमं	१९२
अग्निः पूर्वेभिर्ऋषिभिः	१	अग्ने अश्वा बदेह	५२६
अग्निः शुचिऋतमः	३४०	अग्ने त्व नो	१९२
अग्निना रथिमभवत्	१	अग्ने त्वमश्मनुषोभि	९०
अग्निं दूतं पुरोदधे	२	अग्ने त्वं पारथा	९०
अग्निं दूतं वृणीमहे	४	अग्ने नय सुतया	९०
अग्निं देवासो अग्नियं	२२८	अग्ने पत्नीरीहा	८
अग्निं नरो दीदितिभिः	२६९	अग्ने पवस्व	३५६
अग्निं मन्ये पितरम्	३०७	अग्ने पायक	१९४
अग्निमीळे पुरोहितं	१	अग्ने वाषस्व	४७६
अग्निरश्मि जन्मना	१४८	अग्ने मन्युं	५१४
अग्निरिव मन्यो	४४४	अग्ने यं यशमश्वरं	२
अग्निर्ऋषिः पवमानः	३५६	अग्ने रक्षा णो	२७०
		अग्नेर्गायश्चभवत्	५२२

श्रेत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
अग्नेर्बर्म परि	४००	अदो दहाह	५३४
अग्ने विश्वानि वायां	१४६	अद्य देवा उदिता	५६
अग्ने विश्वेभिः	२२४	अद्याद्या श्वःश्व	३४४
अग्ने दुक्लेण शोचिषा	४	अद्या नो देव	२०६
अग्ने स्तोम जुषस्व	३३८	अद्य त्वमिन्द्र	४३२
अघोरचक्षुरपतिध्वेषि	४६२	अद्य यद्राजाना	४३२
अगादगालोन्नोलोन्नः	५४०	अद्य ध्रुत कर्षणं	२७६
अगिरसो नः पितरो	३८८	अद्य श्वेत कलशं	१७०
अचिकित्वाञ्चिकितुषः	७६	अद्या गाव उपमार्ति	४३०
अचिर्त्सा मच्चकुमा	१८०	अद्या न्वस्य जेग्यस्य	४३२
अजीजनन्नमृतं	१५२	अद्यामु मन्द्रो अरतिः	४३०
अजैभ्राद्यासनाम	५४२	अधि पेशासि	३८
अजोभागस्तपसा	३९८	अधेनु दस्ता	६२
अजोहवीदधिना वीष्पी	६०	अनच्छये तुरगास्तु	७८
अजोहवीदधिना वर्तिका	६०	अनागसो अदितये	२०६
अंजग्नि त्वामभ्वरे	१४२	अनृक्षरा ऋजवः	४५४
अतारिष्म तमस-	३८	अन्तरिक्षे पयिभिः	५४८
असि द्रव सारमेवी	३९०	अन्तश्चरति रोचना	५६२
अतो देवा अबन्तु	१०	अन्ति चित् संतमह	३२६
अन्ति चिन् सन्तमह	२२६	अभ्यमू पु त्वं	३८८
अश्वैव वे पि नश्यामि	५४४	अन्यत्रत्तममानुष	३४६
अदम्बरय स्वधावतः	३४०	अन्ये जायां	४१०
अदाभ्यः पुरएता	१४४	अन्योऽन्यमनु	३१८
अदितियौऽदिति	३४	अप स्ये तापयो	२४
अदित्यं चिदाघुणे	२४८	अपश्य गोपा-	७८
अदभ्रमस्य केतवः	२६	अपाद् प्राद्वेति	८०
अदृष्टान्दृष्ट्यावती	९२	अपा नपातमवसे	८

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
अपाम सोमममृता	३४०	अमूदेवः सविता	१८०
अपामीवाप खिष	३३०	अम्यर्षत सुष्टुतिं	१८६
अपां फेनेन	३२८	अम्यर्ष महानां	३५४
अपि पन्थामागन्महि	२४४	अभ्रातरो न योषणः	१६६
अपेत बीत	३९०	अमी य ऋशानि	१६
अपेहि मनसस्पते	५४२	अमीवहा वास्तोष्पते	३००
अपो देवीरूप ऋये	१२	अर्गिषां चित्तं	४८०
अप्रतीतो जयति	१७८	आश्वितमे नदीतमे	१३४
असु मे सोमो	१२	अयं विदधित्रदृशीकं	२३८
अप्सवन्तरमृतमप्सु	१२	अयं स यो	२३८
अबुध्नं राजा	१४	अयं मृतो राजा	४३०
अबोध्मिः समिधा	१८९	अयं स्वादुरिह	२३८
अभागः सन्नप	४४२	अय होता प्रथमः	२२२
अभि गोत्राणि सहस्रा	४८०	अयं ते अरग्युः—	४४४
अभि त्वा देवः	५५२	अयं ते योनिर्ऋत्विजः	१५०
अभि नो देवीरवसा	८	अयं नाभा षदति	४३४
अभि नो नर्ये	२४८	अयं निधिः सरमे	४८६
अभि प्रयासि बाहसा	१४४	अयमग्निर्वक्ष्यति	५५४
अभि प्रयंत समनेव	१८६	असु ते सस्वति	३०८
अभि प्रेहि दक्षिणतः	४४४	असु एव प्र	५५४
अभिभ्रूहमागमं	५४४	अयं मे पीत	२३८
अभि यो महिना	१५८	अयं मे इस्तां	४२४
अभिवृथ सपत्नान्	५५२	अमुक्त एत	२६
अमीश्ममज्जवा	३५४	आप्योर्निहितो	१४८
अमीवर्तेन हविषा	५५२	अरमतिरनर्णवो	३३६
अमी शु णः	१७०	अरायि काणे	५३२
अमीहि मन्यो	४४२	अर्चन्ति नारीरपसो	३८

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
अर्णासि चित्तप्रधाना	२७४	अमुनीति मनो	४२२
अर्षे वीरस्य	२७६	अमुन्वामिन्द्र संसंद	३२८
अर्यमणं बृहस्पतिं	५२६	असुप्रन्देववीतये	३५६
अर्वाची सुमरो	१८२	असेन्या वः पणयो	४८६
अहंन्विमर्षिं सायकानि	१२६	अस्तीदमधिमन्यनं	१४८
अष्टायस्य परशुर्ननाश	३६०	अस्मभ्यं तद्विवो	१३२
अश्वे चामस्तभायत्	११२	अस्माकं देवा उभयाय	४३८
अथ ऋदक्षिणतो	३३६	अस्माकमिन्द्रः समृतेषु	४८०
अथ ते हेळो	१६	अस्मे वद्रा मेहना	३४६
अथ यच्छयेनो	१६८	अस्मे सोम त्रियमधि	२४
अथसुत्र पुनरग्रे	३९८	अस्य प्र जातवेदसो	५६२
अथसृष्टा परापत	२६४	अस्य प्रजावती गृहे	३३२
अविप्रो वा	३४२	अस्य हि स्वयशस्तरं	२०६
अवोचाम नमो	५४	अस्येदिन्द्रो	३५४
अवमन्वती रीयते	४२०	अह राजा वरुणो	१७४
अश्याम त काममग्रे	२१८	अहं राष्ट्री संगमनी	५०२
अश्याम ते सुमतिं	५०	अहं वद्राय घनुरा	५०४
अथीरा तनूर्भवति	४५८	अहं वद्रेभिर्वसुभिः	५०२
अश्वये वो निपदनं	४७४	अहं सुवे पितरमस्य	५०४
अश्व न गूळ्हमधिना	५६	अहं सोममाहनसं	५०२
अश्वार्थीर्गोमतीर्नि	२९४	अहं गर्भमदधा	५५८
अधिना धर्तिरस्मदा	४२	अहं ता विश्वा	१७६
आश्वे चित्राश्वी	१७८	अहमपो अपिन्वमु—	१७४
असदत्र सुधीर्ष	३३६	अहमसि सपत्नहेद्र	५४४
अरुपलः सारुहा	५५२	अहमसि सहमाना	५२८
अस्यन्ती मूरिषारे	२५६	अहमिन्द्रो वरुणस्ते	१७४
अमुनीते पुनरमासु	४२४	अहमेव वात इव	५०४

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
अहेमेव स्वयमिदं	५०४	आदिन्मातृराविशत्	६६
अहं पुरो मन्दसानो	१६८	आदप्नोति इविष्कृतिं	६
अहं भूमिमददामार्थीय	१६८	आ द्या तनोपि	१७८
अहं मतुरमवं	१६६	आ द्याभ्यां हरिभ्यां	११६
अहस्य कृष्णमहरर्जुनं	२२०	आध्रेण चित्तद्वेकं	२७८
अहिरिव भोगीः	२६४	आ नः प्रजां जनयतु	४६२
आ		आ नो नियुद्धिः	३०६
आ कृणेन रजसा	२०	आ नो मद्राः	३०
आक्रंदय बल—	२४२	आ नो यज्ञं	४९०
आ गावो अग्मद्युत	२३४	आग्नेम्यस्ते	५४०
आ मा अग्र	८	आप इद्रा उ भेषजी	५२४
आग्ने याहि मरुत्सखा	३५०	आपः पृणीत भेषजं	१२
आ घा ता गच्छा	३८४	आ पयसासो भलानसो	२७४
आभ्या जानु दक्षिणतो	३९४	आपश्रुषी पार्थिवान्युरु	२५२
आच्छद्विधानैर्गुपितः	४४८	आपश्रुषी विमावरि	१७८
आ मिह्वन्ति सान्वेषा	२६४	आपो अद्यान्वचारिषं	१४
आ जातं जातवेदसि	२२८	आपो अस्मान्मातरः	४०२
आ त एतु मनः	४२२	आपो ह यद्बृहती	५००
आ तू न इन्दो	३६६	आपो हि द्या मयोभुवः	३७८
आ तू न इन्द्र	३४६	आ प्यायस्व मदिन्तम	३६
आ ते अग्र ऋचा	२२८	आ प्यायस्व समेतु	३६
आ ते पितर्मरुता	१२४	आभूत्या सहजा	४४६
आत्मा देवानां भुवनस्य	५४८	आमूरज प्रत्यावर्तये	२४२
आ त्वाहार्यमतरेषि	५५०	आयं हस्ते न	२२८
आयवैणायाश्चिना	६२	आयं गौः पृथी—	५६२
आदित्या रुद्रा वसवो	२९०	आ यो विवाय	७४
आदिद्वोतारं वृणते	६६	आरे ते गोघ्नमुत	५४

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
आ रोहतापु	४०६	इद ते पात्र	४९०
आलाक्षा या	२६४	इदमाप. प्र वहत	१४
आवदस्त्व शकुने	१३६	इदमित्या रौद्र	४२४
आषदिन्द्र यमुना	२७८	इद पितृभ्यो नमो	३९२
आवहन्ती पष्पा	४८	इद पित्रे मरुता	५२
आ वामश्र सो	२५४	इन्द्र आत्सा नेता	४८०
आ विंशत्या	११६	इन्द्रः सीता मि	१८२
आविभूमहि मघोन	४८२	इन्द्र. सुत्रामा स्वर्वा	२४०
आ शर्म पर्वतानां	३३४	इन्द्र. स्फुल्लत	३४४
आशसन विशसन	४६०	इन्द्र ऋदि पुमांश	३२२
आशीत्या नदत्याया	११६	इन्द्र ज्येष्ठा मरुद्गणा	१२४
आशु शिशानो वृषमो	४७८	इन्द्रमग्नि कविच्छदा	१४६
आशुभिधिवान्वि	१३०	इन्द्र मूळ मह्य	२३८
आसीनासो अरुणीनां	३९४	इन्द्रं मित्र वरुणम्	८२
आह पितृन्सुविदर्शो	३९४	इन्द्रवायू वृहस्पति	५२६
आहार्य त्वाविद	५३८	इन्द्राधिदातदमवीत	३३८
इ		इन्द्र श्रेष्ठ नि द्रविणानि	११८
इच्छन्ति देवा सुन्वन्त	३२५	इन्द्रस्य दृतीरिपिज्ञा	४८४
इळामग्ने पुषदस	१४१	इन्द्रस्य वज्रो महतां	२४२
इळायाम्स्ता पदे वय	१४८	इन्द्रस्य वृष्णो वरुणस्य	४८०
इति त्वा देवा इम	४७४	इन्द्रामो आगत सुतं	१४६
इद षच. पर्जन्याय	३१६	इन्द्र मी जरिष्ठु. सचा	१४६
इद विष्णुर्वि चक्रमे	१०	इन्द्राविष्णू तत्सन्नाय्य	२५४
इद श्रेष्ठ ज्योतिषां	५५०	इन्द्राविष्णू दहिता.	३१२
इद श्रेष्ठ ज्योतिषां ज्योतिषत्तम	४४	इन्द्राविष्णू पिषत	२५६
इद कवेरादित्यस्य	११२	इन्द्राविष्णू मदपती	२५४

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
इन्द्राविष्णु हविषा	२५४	इयं शुष्मोभिर्धिसखा	२५०
इन्द्रेण युजा निःसृजन्त	४३६	इयत्तकः कुपुशुमः	९४
इन्द्रेणैते तृप्तवो	२७६	इयत्तिका शकुंतिका	९४
इन्द्रो दिव इन्द्र ईशे	४६६	इयमददाद्रमसं	२४८
इन्द्रो यज्वने पृणते	२३४	इयं मनीषा शृहती	३१२
इमं यश सहसावन्	१४१	इयं मे नाभिरिद्	४३०
इमं स्तोमं सक्रतवो	१२०	इरावती धेनुमती	३१०
इमं जीवन्म्यः परिवि	४०६	इळामग्ने	१४१
इम नरो मरुतः	२८०	इळायास्त्वा पदे	१४८
इमं नु सोममंतितो	८६	इह प्रजामिद् रयिं	१७२
इममग्ने चमसं	४००	इह प्रियं प्रजया	४५६
इममिन्द्रो अदीघरत्	५५०	इह ब्रवीतु य ईमंग	७६
इमं मे गीते यमुने	४४०	इष्टेन्द्राणीमुप ष्टये	८
इमं मे वरुण ध्रुधि	१६	इष्टैव स्तं मा वि योष्टं	४६२
इमा उ त्वा	२७२	इष्टैधि माय ज्योथाः	५५०
इमा गावः सरमे	४८६	ई	
इमा खनाभ्योपधि	५२८	ईयुर्यं न ष्यर्यं	२७४
इमा शुभाना	३०८	ईयुर्गावो न पवसाद्	२७४
इमा नारीरविषवाः	४०६	ईयुष्टे ये पूर्वतरा-	४८
इमा स्वमिन्द्र मीद्वः	४६४	ईद्याना वार्याणां	३७८
इमा ब्रह्म सरस्वति	१३४	ईधिये वार्यर्य	३४०
इमा रुद्राय तवसे	५०	उ	
इमा रुद्राय सिधरघन्वने	२९४	उञ्चा ते जातन्वसो	३५४
इमे जीवा वि मृतेः	४०६	उञ्चा दिधि दधिणावती	४८२
इमे मा पीता	३४२	उञ्ज्यस्व बनरते	१४२
इयं विसृष्टिर्यत	५२०	उत त्वा मे रोद्रा-	४२८
इयं वेदिः परो अंतः	८०		

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
उत दासा परिविषे	४३६	उदुत्तम वरुण	१६
उत नो गोषणिं	२४८	उदुत्तम मुमुग्धि	१८
उत न प्रिया प्रियामु	२५२	उदु त्य जातवेदस	२४
उत वात पितासि	५६०	उदु त्यद्दर्शत वपु	३०४
उत सखासश्विनोरुत	१७८	उदु थ्य देव सविता ययाम	२९२
उत स्या न सरस्वती घोरा	२५०	उदु थ्य देव सविता सवाय	१३०
उत स्या न सरस्वती शुषाण	३०८	उद्गातेष शकुने	१३६
उतासि मैत्रावरुणो	२८६	उद्वर्षय मपवन्	४८०
उतेदानीं भगवत	२९४	उद् बुभ्यष्वम्	४७६
उत्तराहमुत्तर	५२८	उद्यन्नय मित्रमह	२६
उत्तानपर्णे मुभगे	५२८	उद्यय तमसस्पति	२६
उत्तानायामव भरा	१४८	उद्वेति प्रसवीता	३०२
उत्तिष्ठ ब्रह्मणस्पते	२०	उद्वेति मुमगो	३०२
उत्ते बृहन्तो अर्चय	३३८	उन्मा ममद् वृषभो	१२६
उत्त स्तम्नामि पृथिवीं	४०८	उप सप्त पृचीत	२२
उत्पूरस्तात्सूर्य	९२	उप ते गा इवाकर	५०६
उत्सूर्यो बृहदर्चीष्य-	३००	उप तेऽघां सहमाना	५२८
उदगादयमादित्यो	२८	उप ते स्तोमान्यशुषा	५२
उदग्ने तिष्ठ प्रया-	१६६	उप त्वाग्ने दिवेर्दिवे	२
उदग्ने शुचयस्तव	३४०	उप त्वा जुहोश्मम	३३८
उदपत्तदसौ सूर्य	९२	उप प्रिय पनिप्रत	३६०
उदपत्तवरुणा भानवो	३८	उप मा पेविषुत्तम	५०६
उदीरतामवर उत	३९२	उप श्वास्य पृथिवीं	२४२
उदीर्ष्व जीवो अमुः	४८	उपहूता पितर सोम्यास-	३९४
उदीर्ष्व नार्यभि	४०८	उपेदमुपपचन	२३६
उदीर्ष्वान पतिवती	४५४	उपोषु ध्रुणुही गिरो	३०
उदीर्ष्वानो विश्वावसो	४५४	उमयासो जातवेद	१०६

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
उमा जिग्यथुर्न परा	२५६	ए	
उमाम्यां देव सवितः	३५८	एकः सुपर्णः स	४९२
उभे यत्ते महिना	३०८	एकं च यो विशति	२७६
उवं यथाय चक्रयुर्हि	३१२	एकगाद्भूयोद्विपदो	४९८
उवं हि राजा यश्नधकार	१४	एकस्त्वष्टुरश्वस्वाविशस्ता	७४
उरुग्यचा नो महिषः	५१४	एकाचेतस्तरस्वती	३०६
उरुणसा विमुत्तुषा	१९०	एको बहूनामसि	४४६
उशन्तस्त्वा नि धीमहि	४००	एत उ त्वे प्रत्य-	९२
उशन्ति धा ते	३८२	एतश्चत इन्द्रियं	२३२
उपस्तम्बित्रमा मरा	४२	एता अर्पन्ति	१८४
उपस्तमस्यां यशसं	४०	एता उ त्या उपसः	३८
उपो अघेह गोमति	४२	एतानि धा धवस्या	५८
उपो यदग्निं समिधे	४६	एतानि धामग्निना	६२
ऊ		एतावानस्य महिमा	४६८
ऊहम्यां ते अष्टीवम्यां	५४०	एतं पूषा रविर्भगः	३३४
ऊर्जे नो द्यौष	२५८	एते स्तोमा नरा	२८४
ऊर्षो भव प्रति	१६६	एभिर्देवै वृष्या	४९०
ऊ		एवाच त्व सरम	४८८
ऊरुसामाम्यामभिहितौ	४५०	एवा पित्रे विश्वदेवाय	१७६
ऊचो अक्षरे परमे	८०	एवा पुनानो अपः	३६८
ऊजिष्य ईमिन्द्रावतो	१६८	एवा भद्रो वृषभ	१२८
ऊजीते परि वृद्धि	२६४	एष तुष्टो अभिष्टुतः	३५६
ऊतं च सत्यं च	५६२	एषा दिवो दुहिता	४६
ऊपमं मा समानानां	५४४	एह गमवृषयः सोम	४८८
ऊर्षि नरावहंसः	५६	एह देवा भयोमुवा	४२
ऊपे मंत्रकृतां	३७२	एह्यम इह होता	२८

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
		कृष्णित्पाल	४९८
ओ		कृष्ण नियानं हरयः	८२
ओ चित् सखायं	३८०	कृष्णा यद्गोध्वदणषु	४२६
ओर्वमा वमर्त्या	५०६	केतु कृष्णकेतवे	४
		को अद्वा वेद	५२०
क		को अत्य वेद	३८४
कंकतो न कंकतो	१०	को ददर्ध प्रथम	७६
कया ते भग्ने	६६	को देवयन्तमभवत्	२२
कट्टद्राय प्रचेतसे	२२	को वस्त्राता वसवः	१८०
कनिकदस्त्रनुष	१३६	कभ्यादमग्निं प्र ह्णिणोमि	४००
कन्या इव बहत्	१८६	क्व र्थे स्थ ते रुद्र	१२६
कया नधिन्न आ	१७०	क्षत्राय त्व भवसे	४६
करभ ओपधे भव	८८	क्षेत्रस्य पतिना वय	१८०
करुणन्दसा योगमा	४९४	क्षेत्रस्य पते मधुमन्त	१८२
करुवा सत्यो मदना	१७०		
कामन्तक्ष्रे समवर्तत	५२०	ग	
कासीज्या प्रतिमा	५२२	गणानां त्वा गणपतिं	१२०
किं भ्राता सत्	३८६	गन्ता नो यज्ञ	२०८
किमस्य मदे	२३०	गर्भं धेहि सिनीवालि	५५८
किमिच्छती सरमा	४८४	गर्भं नु नौ जनिता	३८२
किमिते रिणो	३१४	गर्भं नु स	१६८
कियाया यत्समया	४८	गर्भो यो अपां	२८
कीदृङ्ङिद्र सरमे	४८४	गाथपतिं मेघपतिं	२२
कुमारधित्पितरं	१२८	गावो भगो गाव	२३६
कुपुंमकस्तदब्रवीत्	१४	गणाना जमदग्निना	१६०
कुह यान्ता सुष्टुतिं	६०	गृणामि ते सौभगत्वाय	४६०
कृष्ण्व पात्रः प्रसिति	१६४	गोत्रभिद गोवद	४८०
कृषि रत्नं यजमानाय	२७२		

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
गोमायुरदादममायुर्दद्	३२०	चित्रं देवानामुदगादनीकं	५४
गोमायुरेको अत्रमायुरेकः	३२०	चोदयित्री सृष्टानां	२
गौराभिमाय सलिलानि	८२	ज	
प्राषाण उपरेष्वा	५५४	जनीयन्तो न्वग्रवः	३१०
प्राषाणः सविता नु	५५४	जातवेःसे सुवनाम	४४
प्राषाणो अर दुश्छुनां	५५४	जातो अग्नो रोचते	१५०
प्राणा तुभो अभि	३५६	जाया तप्यते कितवस्य	४१२
प्राणां ब्रह्मा युयुजानः	१९६	जायेदातं मघवन्	१५४
प्रीदभ्यास्त उष्णिहाभ्यः	५४०	जिह्वाश्वे चरितवे	४६
घ		जीमून्श्वेव भवति	२५८
धर्मा समन्ता	४९२	जुष्टो दमूना	१९०
धृतं मिमिक्षे	१०८	जोषा सवितर्यस्य	
धृक्कर्ता भुवनानाम्	२५६	त	
धृतन यावापृथिवी	२५६	त ऊ धु गो मशो	४३२
घ		तं यरु वद्विपि	४७०
चक्षुर्नो देवः सविता	५३६	तश्चक्षुर्देवहितं	३०४
चक्षुर्नो घेहि	५३६	तत्तदिःस्य पौर्यं	७२
चक्षुर्गान्ये महिमानो	४९४	तत्त्वा यामि ब्राह्मणा	१६
चक्षुर्भिः साकं नवतिं	७२	तत्सत्रितुर्वरेण्य	१५८
चक्षुःकपर्दां भुवतिः	४९२	तत्सत्रितुर्गामहे	२०६
चक्षो इत्यत्ताम्रवः	५३४	तत्सु नः कर्म	३३०
चक्ष्वारि वाकारिमिता	८२	तत्सूर्यस्य देवःखं	५४
चक्ष्वारि शृंगा	१८४	तदस्य मित्रवक्षणा	१९८
चक्ष्वारो मा वैजवनस्य	२७८	तदस्य प्रियमभि	७०
चन्द्रमा मनसो जातः	४००	तदिसक्त तादवा	१६
चाक्लृप्रे तेन ऋषयो	५२२	तदिन्वस्य परिपद्मनो	४२८
चित्तिता उावहंण	४४८	ताद्वि श्व वृणीभदे	५०४

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
त्वाद्दत्तेमी रुद्र संतमेभिः	१२४	दिभ्या आपो अभि	३१८
त्वां दूतभ्रमे	२२४	दुराधो अदिति सेवयन्तो	२७४
त्वामग्ने आदित्यासः	१०४	दूर मित पणयो वरीयः	४८८
त्वामग्ने दम आ	१०२	देवस्य रुदितुर्वयं	१५८
त्वाग्ने पितरमिष्टिभिः	१०४	देवदिति जुगुप्सु-	३२०
त्वामग्ने पुष्करादाधि	२२६	देवानां भद्रा सुमति	३०
त्वामग्ने मनीषिणः	३४०	देवाः पृथुर्वीरव नः	५१४
त्वामग्ने चरामसि	३५४	देवेभ्यो हि प्रथमं	१८०
त्व मिद्धि महस्त्रुत्र	२०	देवा पुनिर्देक्षिणा	४८२
त्वे अग्ने विश्वे	१०४	द्याग्ने चिदामं पृथिवी	११२
त्वे पितो महानां	८८	द्यौर्मै पिता जनिता	७८
त्वे विश्वा सरस्वते	१३४	द्यौर्वैः पिता पृथिवी	९२
स्वेष वयं रुद्रं	५२	द्रव्यध्वक्कद प्रथमो	४०४
स्वेषमिन्ध्या समरणं	७०	द्रविणोदा पिरांपति	४
स्वे ह यत्पितरधिन्	२७२	द्रविणोदा ददातु नो	४
द		द्रव्यो अग्ने रथिनो	२३४
दक्षिणावतामिदिमानि	६४	द्वा सुपर्णा सयुवा	७६
दक्षिणावाग्नेयमो	४८४	द्दे इदस्य क्रमणे	७२
दावेक्राणो अकारिणं	१७२	द्दे ते चक्रे मूर्धे	४५२
दद्य माग्नेच्छयवानः	२०४	द्दे नप्तुर्देवतः	२७८
दा नो अग्ने धिया	२६९	द्दंष्टि धधूरय जाया	४१०
दा नो अग्ने वृहतो	१०६	द्दे सुतो अमृणव	४६६
दिवधिया ते रुचयन्त	१४२	घ	
दिषश्वापेष्वा पर्योज	२४०	घनुर्हस्ताशददानो	४०८
दिवो रुक्म उरुचक्षा	३०२	घन्वना ग घन्वनाति	२५८
दिवो वराहमदयं	५२	घाता घातृणां मुचनस्य	५१४
दिभ्यं सुपर्णं वायवं	८४	घामन्तं विश्व भुवनमधि	१८६

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
धेनुं न त्वां सुयवसे	२७२	नम इदुमं नम	२४४
धेनुष्ट इन्द्र सृनुता	३२८	न म इन्द्रेण सख्यं	११८
ध्रुवं ज्योतिर्निहितं	२२२	न मा मिमेध	४१०
ध्रुवं ते राजा बरुणो	५५२	न मृशुरासीदमृतं न	५१८
ध्रुवं ध्रुवेण हविषा	५५२	न मृषा श्रान्तं	८६
ध्रुवा द्यौर्ध्रुवा पृथिवी	५५०	नमो मरुतो नमो	१८
न		नमो मित्रस्य बरुणस्य	४१६
नक्रिष्टं कर्मणा नशत्र	३३६	न यज्ञमान रिभ्यसि	३३६
न घा स मामप	१६८	न यं जरन्ति शरदो	२३०
न जामये तान्वो	१५२	न यःपुरा चक्रमा	३८२
न त इन्द्र सुमतयो	२७८	न यस्वेन्द्रो बरुणो	१३२
न तमँशो न दुरितं	५०४	न यातथ इन्द्र	२८४
न तमँशो न दुरितानि	३०४	नराशंसो नाऽवतु	५५६
न तमभोति कश्चन	४३६	न वा उ एतन्निप्रसे	७४
न ता अर्षा	२३४	न वा उ ते सन्या	३८६
न ता नशन्ति	२३४	न वा उ देवाः	४९४
न तिष्ठन्ति न	३८४	न वा उ रांमो	३२२
न ते अदेशः	४१६	नवानां नवतीनां	९४
न ते वर्तासि	३२८	न भीळषे नमते	२३०
न ते विष्णो	३१०	नवोनथो मषति	४५२
न ते सत्वा	३८२	न स सत्वा	४९६
न त्वा देवास	३४८	न स स्तो दधो	३०४
न त्वाधो अन्वो	२८६	नदि ते क्षत्रं	१४
न दक्षिणा वि चिकिते	१२२	नदि त्वा शूरो	२३०
नदस्य मा रुचतः	८६	नदि तु ते मदिमनः	२३२
न देवानामपिद्रुतः	३३४	नदि वामरित दूरके	६
न मोजा मसुर्न	४८४	नादि यो अरायर्भको	३३२

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
नद्यस्था नाम	५२८	पयस्वतीरोपधयः	४०४
नाकस्य पृष्ठे अधि	६४	परं मृत्यो अतु	४०४
नानौकाक्षि द्यौं	१३०	परा देहि शामुत्सं	४५६
नापामृत न वो	१७२	परायतीनामन्वेति	४६
नाभिं यशानां	२२०	परि जो हेती रुद्रस्य	१२८
नाभ्या आसीदन्तरिक्षं	४७२	परि तृन्धि पणीनां	२४८
नासदासीन्नो	५१८	परि विश्वानि सुधिताग्नेः	१४४
नाहं वेद भ्रातृत्वं	४८८	परीमे गामनेपत	५३४
नाहं तं वेद दम्बं	४८६	परो मात्रया तन्वा	३१०
नाहं सन्तुं न वि	२२०	पर्जन्याय प्र गीयत	३१८
नि गन्धर्वोऽनवो	२७६	पवमानः सो अद्य	३५८
नि गावो गोष्ठे	९२	पवस्व सोम मन्दयन्	३५६
नि ग्रामासो अविद्यत	५०६	पशून् चित्रा सुमगा	४०
निर्यरीं बुभ्राण्मीदृषस्य	६६	पथात्परस्तादघरात्	४६६
नि पु सीद गणपते	४९०	पथा यस्वथा विद्युता	४२८
निष्पिष्वरीस्त	१५६	पाकः पृच्छामि मनसा	७६
नीचा वर्तत उपरि	४१२	पाकत्रा स्यन देवा	३३०
नीललोहितं भवति	४५६	पावका नः सरस्वती	२
न इन्द्र शूर	२८४	पावमानीर्यो अध्येति	३६०
सुनं सा ते	११४	पाहि नो अग्ने रक्षसो	२७०
सू नो अग्नेऽवृकेभिः	२१८	पिता यत् स्वां दुहितरं	४२६
सू मर्तो दयते	३१२	वितुं नु स्तोत्रं	८६
सू मे ब्रह्माण्यम	२७०	पीरिवांसं सरस्वतं	३१०
सूचसा एष दिवो	५२६	पुत्रिणा ता कुमारिणा	३३४
		पुनः पत्नीमग्निरदाद्	४६०
		पुनः पुनर्जायमाना	४०
		पुनः समभ्यद् विततं	१३०

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
पुनन्तु मां देवजनाः	३५८	प्र तद्विष्णु स्तवते	६८
पुनर्नः पितरो मनो.	४२२	प्रति चक्षुषि	३२२
पुनर्नो अमुं	४२४	प्रति प्राशब्धो हतः	३३४
पुनर्ये चक्रुः	१७०	प्रति मद्रा अदक्षत	१७८
पुनाति ते परिश्रुतं	३५४	प्रतिष्ठ यस्य	४२६
पुमो एनं तनुतं	५२२	प्रति ष्वा सुनरी	१७८
पुरामे दुरितेभ्यः	३४०	प्रति स्वशो वि सृज	१६६
पुष त्वा दाक्षान्बोचे	६८	प्रत्यह् देवानां	२६
पुष्य एवेदं सर्वं	४६८	प्रत्यर्चीकृतदस्त्रा	३८
पुष्करवो मा मृया	४७४	प्र त्वा मुञ्जामि	४५४
पुरू वर्षास्यश्विना	५८	प्रदक्षिणिदभि गृणन्ति	१३६
पुरोळा ह्युर्वधो	२७४	प्र देवं देववीतये	२२८
पुरोळाशं यो अस्मै	३३२	प्र देवं देव्या विया	५५४
पूर्वापरं चरतो	४३४	प्र नूनं जातवेदसं	५६०
पूर्वोरहं शरदः	८४	प्र नूनं जायतामयं	४३६
पूया त्वेतो नष्टु	४५६	प्र नून ब्रह्मणस्पतिः	२०
पृथो वपुः पितृमान्	६६	प्र नो यच्छत्वयमा	५२६
पृच्छामि त्वा परमन्तं	८०	प्र प्थायस्व	३६०
पृणीयादिष्ठावमानाय	४९६	प्र वभ्रवे वृषमाय	१२६
पृषदक्षा मस्तः	३२	प्रभंगी शूरो	३४४
पृष्टो दिवि पृष्टो	४४	प्र यरित्तुः परमान्	६६
प्र क्षोदसा चायसा	३०६	प्रयाजान्मे अनुयाजाश्च	४२०
प्र घा न्वदप	११२	प्र या महिम्ना	२५२
प्रजापते न त्वदेनानि	५०२	प्र ये गृहादममदुस्त्वाया	२७८
प्रज वतीः सूवसं	२३६	प्र वः प्रान्तमन्वसो	७०
प्र णो देवी	२५०	प्र विष्णवे शूपमेतु	६८
प्र तप्ते श्वद	३१४	प्र वो घावाणः	५५४

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
प्र सु व आपो	४४०	वृत्स्वतिर्नयत्तु दुर्गाहा	५५६
प्र सु विश्वान्नक्षसो	२८	वृत्स्वते अति यदयो	१२०
प्रातरग्निं प्रातरिन्द्रं	२९२	वृत्स्वते परि दांया	४७८
प्रातर्जितं भगमुग्रं	२९२	बांधा मे अरय	६८
प्रातर्देवीमदिते	२०२	ब्रह्मचारी चरति	४९०
प्रातर्ध्वजध्वमश्विना	२०२	ब्रह्मणस्वते त्वमस्य	१२०
प्रातर्यावाणा प्रथमा	२०२	ब्रह्मणाग्निः स विदानो	५३८
प्रात्युंजा वि बोधय	६	ब्रह्मणा ते ब्रह्मयुजा	१५४
प्राता रयो नक्षो	११६	ब्रह्मा देवानां पदधी	२६८
प्राथेपा मा बृहतो	४१०	ब्राह्मणासः पितरः	२६२
प्रिय ध्वे ददतः	५२८	ब्रह्मणासः सोमिनो	३२०
प्रिगम इत्ते	२८२	ब्राह्मणासो अशित्रे	३२०
प्रेता जपता नरः	४८२	ब्रह्मणाऽस्य मुखमासीत्	४७०
प्रेतो मुञ्चामि नामुतः	४५४		
प्रेहि प्रेहि पथिभिः	३८८	भ	
प्रेतु ब्रह्मणस्वतिः	२०	भग एव भगवो अरतु	२९४
		भग धिय वाजयन्तः	१३२
		भग प्रणतेर्भग	२९४
बद् सूर्य अथसा	३४८	भद्रं वै वरं वृणुते	५४२
बतो वतासि	३८६	भद्रं कर्णेभिः शृणुयाम	३२
बळितापा सद्रूपे	६४	भद्र नो अपि वातय	४०८
बष्महो असि सूर्य	३४८	भद्रमिन्द्रा	३१०
बर्हिषदः पितर ऊरय	३९४	भद्रा अश्वा हरितः	५४
बलं धेहि तनूषु	१५६	भद्रो नो अग्निगाहुतो	३३०
बलविशायः स्वविरः	४७८	भग्निन्द्र सुदधं	४३८
ब०हीनां पिता	२६०	भर्गो ह नामोत	४२८
बृहद् गायिणे बचो	३०८	भवा नो अग्ने	३७७

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
भवा मित्रो न	७२	मम द्विता राष्ट्रं	१७४
मास्वती नेत्रो सूरुतानां	४०	मम ब्रह्मैन्द्र य ह्यच्छ	११८
मास्वती नेत्रो सूरुतानामचेति	४६	ममाग्ने बर्चो विद्वेषु	५१२
भिन्नद्रुमर्गिणोभिः	११४	मया सो अन्नमसि	५०२
भीताय नाचमानाय	२०४	मयि देवा द्रविणम्	५१२
भूम्या अन्तं पथेके	४९४	मर्ता अमर्तस्य ते	३२६
भूयम ते सुमती	३२६	मर्माणि ते वर्मणा	२६६
भोजमश्वाः	४८४	महि व्योतिर्विभ्रतं	४१८
		मही यैः पृथिर्वा	१०
म		मही वामूर्तिरश्विना	६२
मक्ष कनायाः सख्यं नक्ष्वा	४२८	महो ऋणः सरस्वती	२
मक्ष कनायाः सख्यं नधीयो	४२८	मह्य यजन्तु मम	५१२
मक्ष देवस्तो रथः	३३६	मा चिदन्यद्रि	३२५
मक्ष न वन्दिहः	४२८	माता देवानां	५०
मधु मत्तमुतोपसो	३४	माता रुद्राणां दुहिता	३४८
मधु नो यात्रापृथिवि	२५८	मा ते अस्यां	२८२
मधुमर्त रोपर्षार्थाव	१८२	मा त्वा तगरिप्रय	७४
मधुमात्रो वनस्वतिः	३४	मा त्वा रुद्र	१२४
मधु बाता ऋषायते	३४	मा त्या श्वेन	१२६
मध्वा यत्कर्त्तव्यमथत्	४२६	मा नः सोम परिवाधो	२४
मध्वः सोमस्याश्विना	५६	मा मस्तोके तनये	५२
मनो अस्या अन	४५०	मा नो अग्ने दुर्मृतये	२७०
मनो न येषु	४२६	मा नो अग्नेऽमृतये	१४६
मनो न्वा हुवामहे	४२२	मा नो अग्नेऽमृत्युजो	९०
मंथता नराः	१५०	मा नो अग्नेऽर्वास्वते	२७०
मन्युरिन्द्रो मन्युरेवाः	४४२	मा नो अज्ञाता	२८६
मन्यं त्वा यशियं	३४६	मा नो महान्तमुत्त	२२
मम देवा विद्वे	५१२		

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
मा नो वधी रुद्र	२९६	य आध्याय चक्रमानाय	४९६
मा नो वृकाय	२४४	य इन्द्रोः पवमानस्यातु	३७२
मा नो द्वितीज्जनित्वा	५००	य ई चकार	७८
मा नरः स्वक्षा	१७६	य उदाजन्पितरो	४३७
मा पृणन्तो दुरितम्	६४	य ऋतेन सूर्य-	४३४
मा मामिमं तव	१९६	य ऋदसो अबसत	५००
मायाभिर्दत्सिष्टृष्वत	३२८	य ऋदसी संपती	११०
मा व एनो अन्मकृत	२८४	य वै सूर्य स्वमांतुः	१९६
मा विदन्परिपाथिनो	४५८	य स्मा पृच्छन्ति	१०८
मा वो रिषत्स्वनिता	४७६	यः पवमानी रप्योति	३६०
मा शूने अग्ने	२७०	यः पूर्याय वेष्टे	७२
मित्र कृणुष्वं खलु	४१४	यः पृथिवी व्यथमानाम्	१०८
मित्रस्य चर्यणी धृतो	१५८	यः प्राणतो निमिपतो	५००
मित्राय पञ्च वेभिरे	१५८	यः शश्वरं पर्वतेष्ट	११०
मित्रो देवेभ्वायुषु	१५८	यः शश्वतो मह्येनो	११०
मुञ्चतु मा शपथ्यात्	४७६	यः शुक्र इव सूर्यो	२४
मुञ्चामि त्वा हविषा	५३६	यः सतरश्मिर्भूमः	११०
मुषान दिवो अरति	२२०	यः मुन्वते पचते	११२
मूला नो रद्रोत	५०	यः मुन्वन्वमवति	११२
मृत्योः पद योष्यन्तो	४०४	य ऋन्दसी अक्षसा	५००
मेहनाद्गनकरणात्	५४०	यश्चित्रमप्य उपसो	५०
मैनमग्ने वि दशो	३९८	यश इद्रमवर्षेपत्	३२८
मोषमघं विन्दते	४९६	यशेन यशमयजन्त देवाः ४	७२
मो धु णः सोम	४२२	यशेन वषेत् जातवेदसम्	१०६
मो धु णो अत्र	१५६	यशो हि त इन्द्र	१५४
		यत इन्द्र भयामहे	३४४
य आामदा बलदा	४९८	यत्ते कृष्णाः शकुन	३९८

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
यत्ते पवित्रमार्चिषत्	३५८	यददो षितो भजगान्	८८
यत्ते पवित्रमर्चिषि	३५८	यददो वात ते	५६०
यत्ते राजश्रुतं हविः	३७२	यदद्य त्वा प्रयति	१५२
यत्ते सोम गवाशिरो	८८	यदद्य सूर्य	३००
यत्त्वा तुगीयमृतुभिः	४	यदन्ति यच्च दूरके	३५८
यत्त्वा देव प्रपिबन्ति	४४८	यदपामोपधीनां	८८
यत्त्वा सूर्य स्वर्मानुः	१९४	यदयातं शुभस्पती	४५०
यत्पुरुषं व्यदधुः	४७०	यदाश्विना पृच्छमानाव	४५०
यत्पुरुषेण हविण	४७०	यददीष्ये	४१०
यत्र कामा निकामाश्च	३७०	यदारमकन्नुभवः	१७०
यत्र ज्योतिरजस्रं	३७०	यदाशसा निःशसा	५४२
यत्र बाणाः संपतन्ति	२६६	यदि क्षितायुः	५३६
यत्र ब्रह्मा पवमान	३७०	यदिद्र ब्रह्मणस्पते	५४२
यत्र राजा वैवस्वतो	३७०	यदिन्द्राग्नी जना इमे	३३८
यत्रा चक्रुरमृता	३०२	यदिन्द्राहं यथा त्वं	३२८
यत्रानंदाश्च मोदाश्च	३७०	यदिनेनो लशतो	३१८
यत्रा सुपर्णा अमृतस्य	७८	यदेपामन्यो अन्यस्य	३२०
यथा देवा अ सुरधु	५३०	यद्वायत्रे लधि गायत्रं	७८
यथा नो अदितिः	२२	यद्वा प्राचीरजगन्तारो	५३४
यथा नो मित्रो अर्यमा	३३६	यदिरूपाचरं मर्त्येषु	४७४
यथा नो मित्रो वरुणो	२२	यद्वा देवाश्चकृम	४१८
यथा वशन्ति देवा	३३२	यं त्वमग्ने	४०२
यथा वातः पुष्करिणी	२०४	यमग्ने वाजसातम	१९०
यथा वातो यथा धनं	२०४	यमस्य मा यम्यं	३८४
यथाहान्यनुपूर्वं	४०६	यमाय धृतवद्विः	३९२
यदग्ने मर्त्यस्त्वं	३३०	यमाय मधुमत्तमं	३९२
यदंग दाशुपे	२	यमाय सोमं मुनुव	३९०

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
यवं वृक्रेगाश्विना	६२	यस्येमे हिमवन्तो	५००
यश्चिशापो महिना	५००	या आपो दिव्या	२९३
यन्त ऊरू विहरति	५३८	या ओषधी.पूर्वा	४७४
यस्तिग्मशृगो वृषभो	२८०	याः प्रवतो निवता	२९८
यस्तुग्ममग्न भमृताय	४७५	याः फल्गुनीयां	४७४
यस्ते गर्भममीषा	५३८	या गंगूर्यां सिनीवाली	१२४
यस्ते द्रप्सःस्कदति	४०४	या गोमतीक्षसः	५०
यस्ते द्रप्सःस्कन्नो	४०४	याते दिशुद्वसृष्टा	२९३
यस्ते मन्थो ऽ विषद्रज	४४२	याते घामानि हविषा	३६
यस्ते यज्ञेन समिषा	२१८	या दम्पती समनसा	३३४
यस्ते स्तनः शशयो	८४	याद्योव दह्ये ताद्युच्यते	१९८
यस्ते हान्ति पतयन्त	५६८	याद्राप्यं दक्षो	१३२
यस्त्वा देवि सरस्वति	२५०	या रुचो जातवेदसो	५६२
यस्त्वा भ्राता पातेभृत्वा	५४०	यावयद् द्वेषस त्वा	१७८
यस्त्वा स्वप्नेन तमसा	५४०	यावयद् द्वेषा ऋतुषा	४८
यस्त्वा हृदा कीरेणा	१९०	यावया वृक्ष्य वृक्षं	५०६
यस्माद्ये न सिष्यति	६	या धां कशा मधुगति	६
यस्मान्न ऋते विजयन्ते	११०	या वित्या श्लोकमादिव	४२
यस्मिन्निश्वानि भुवनानि	३१६	या विश्वासां जनितारा	२५४
यस्मिन्वृक्षे मण्डदःसुपर्णा	७८	या घो भेषजा	१२८
यस्मै त्व सुकृते	१९०	यासां राजा वरुणो	२९६
यस्य गावावरुषा	२३२	या मुवाहुः स्वगुरिः	१२४
यस्य ते विश्वा भुवनानि	४१८	या सुधा रघांतमोभा	६
यस्य त्री पूर्णा	७०	यानु राजा वरुणो	२९८
यस्य श्वो रोदही	५८०	यास्ते प्रजा अमृतस्य	२४
यस्या अनन्तो अद्भुतः	२५०	सुखा हि वाजिर्नावती	४२
यस्याश्वासः प्रदिश	११०	सुंजते मन उत	२०६

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
सुषोता शषमस्मदौ	३३०	ये यशेन दक्षिणवा	४३४
सुषं ष्यवानमश्विना	६०	ये वध्वश्वंद्रं बहद्वं	४५८
सुषं त्रुमाय पूर्वोभि	६०	ये सत्यासो हविरदो	३९६
सुषं नरा स्तुवते	५८	ये स्तोतृभ्यो गोअप्राम्	१०६
सुषं श्यावाय रुशती	५८	यो अग्निः कन्यवाहनः	४००
सुषा सुवासाः परिरीत	१४२	यो अग्निः कन्यात्वविवेश	४००
सुरोर्वादि सख्याशस्ने	४३२	योग-क्षेमं च आदावाहं	५४४
सूयं यात्रो मेक्षया	२३६	यो गर्भमोपधीना	३१८
ये अंसया ये अह्रवाः	९२	यो जागार तमृचः	१९८
ये अग्निश्वा ये अनग्नि	३९६	यो जात एव प्रथमो	१०८
ये अग्नेः परिजशिरे	४३४	यो नः कश्चिद्विरिधति	३३०
ये के च उमा	२४६	यो नः सतृयो	२१८
ये चिदि पूर्वं	८४	यो नः स्वो अरणो	२६६
ये च्चेह पितरो	३९६	यो नो अग्ने दुरेव	२२८
ये तातृभूर्देवशा	३९४	यो भूयिष्ठं नास यम्या	२०४
ये ते पथाः सावेतः	२०	यो मा पाकेन मनसा	३२०
ये ते सरस्य ऊर्मयो	३१०	यो मे राज्ञ्युजो	१२२
ये देवानां यशिया	२९०	यो यजाति यजात	३३२
ये देवासो दिव्येकादश	६४	यो यशो विश्वमस्तुभिः	५२०
ये नः पूर्वे पितरः	३९४	यो रघ्नस्य चोदिता	११०
ये नः सपत्ना	५१४	यो वः शिवतमो रसः	३७८
येन द्यौरमा	५००	यो यः सेनानीर्महतो	४१४
येन सूर्यं ययोतिपा	४१६	यो वर्धन ओपधीना	३१६
येना पावक चक्षसा	२६	यो वाधते दशति	२०
येनेन्द्रो हस्विर	५५२	यो वामश्विना मनसो	५६
येनेमा विश्वा ष्यवता	१०८	यो वामृजवे	२५६
यंभो माता मधुमत्	४३८	यो हत्याः हिमरिणात्	१२०८

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
श नो भवन्तु वाजिनो	२९२	प	
श नो भवन्तु दद	३४०	पट्विंशत् चतुर	४९४
श नो मित्र	३४		
शमभिरग्निभि	३२८	स	
शरास कुशरासो	९२	स इत्थेति सुधित	१७६
शश्व-पुरोपा	४८	स हतन्तु स वि	२२२
शश्व-तो हि शत्रवो	२७८	स इदानीय दम्याय	४२४
शासद्वा हर्दुदितु	१५२	स इन्द्रो जो यो गृह्वे	४९६
शिष्येयमस्मै	३२८	स इद्राना प्रति	१७६
शीतिके शीतिक्वावति	४०२	स इषुहस्तै	४७८
शीर्णो शीर्णो	३०४	स ई वृषा	४२६
शुकेषु मे हरिमाण	२८	स ई महीं	११४
शुक शुशुक्वाँ	२८	सवत्सर शशयाना	३१८
शुची ते चक्रे	४५०	सवा कर्मणा	२५४
शुनम-वाय	६०	ससमिद्युवसे	५६४
शुन न फाला	१८४	ससुष्ट वनमुभय	४४६
शुन वाहा शुन	१८२	सक्तुमिव तितउना	४३८
शुन ह्रवेम	४६८	सलाय आ नि पीदत	८
शुन शेषो ह्यश्वद्	१६	स गृणानो अद्भि	४३२
शुनविच्छेपे	१८९	सकदनेनानिमिषेण	४७८
शुनासीरा विमा	१८२	स गच्छथ्व स वदथ्व	५६४
शुत यदा करसि	३९८	स गच्छथ्व पितृभि	३९०
श्रद्धयास्र समिष्यते	५२८	स चद्रो विप्र	६८
श्रद्धा देवा यजमाना	५३०	स तत्कृषीयेत	२१८
श्रद्धा प्रातर्हवामहे	५३०	सत्यमृशुर्नर एषा	१७२
श्रिये जात श्रिय	३६८	सत्येनोत्तामिप्ता भूमि	४४६
श्रेष्ठो जातरय	१२४	सने ह ज्ञाना विपिता	२४६

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
स त्वं नो अग्ने	१६४	समित्तमपमभवत्	३३०
स त्वमस्मदप	३२६	समिद्धमग्निं समिधा	२२४
सदसस्पतिमद्भुतं	६	समिधामि हुवस्वत	३३८
सदस्य मदे सद्दस्य	२२०	समुद्रज्येष्ठाः सलिलस्य	२९६
सदा कवी सुमति	६२	समुद्रदर्णवादभि	५६२
सग्नेव प्राचो विभिमाय	११२	समुद्रादुर्मिर्मधुमो	१८४
सद्यधिधु ते	२८९	समौ चिद्धस्तौ	४९८
सद्यो जातो व्यमिमीतं	४९०	सं प्रेरते अनुं	५४८
स द्वियन्धुर्वंतरणो	४३०	सग्यक् स्वति सरितो	१८६
स न इन्द्र त्वयताया	२८४	सन्नाशी अशुरे भव	४६४
स नः पितेव	२	सरस्वति देवनिदो	२५०
स नः पृथु अवाग्यं	२२६	सरस्वति या सरयं	४०२
सं वे पर्यासि	३६	सरस्वती यां पितरो	४०२
सं दक्षेण मनसा	३६६	सरस्वत्यमि नो नेपि	२५२
सत त्वा हरितो	२६	स रेतोषा क्षुभः	३१६
सता दिशो नाना सूर्याः	३७२	स या वृषे न्यौ	३०६
सतास्यान्परिधयः	४७२	सविता पथातात्	४१४
स प्रबोद्धन् परिगत्या	११२	स विद्वो अपमोहं	११४
सभामेति कितवः	४१०	स नूर्यं प्रति पुरो	३००
स भ्रातरं कश्चमग्म	१६३	स एभ्यवाळमर्त्यः	१४४
समजन्तु विश्वे देवाः	४६४	सहस्तोमाः सहस्रदसः	५२२
समभ्वरायोपसो	२९४	सहस्रधा ग्रामणीर्मा	४३६
समधिनोरवसा	२०४	सहस्रना पञ्चदशानि	४९४
समानमेतदुदृक्	८४	सहस्रशीर्षां पुरुषः	४६८
समानी व आकृतिः	५३४	सहस्राक्षेण शतशारदेन	५३६
समानो अर्ष्वा	४६	सहस्रव मन्यो अभिमातिं	४४४
समानो मंत्रः	५६४	स हि क्षयेण	२९६
समाववर्ति विष्ठितो	१३२	स हि रत्नानि	२०६

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
सा नो अद्य	५०६	सूर्यो देवीमुपस	५४
सा नो विश्वा	२५२	सूर्यो नो दिवस्पातु	५६४
सा मा सत्योसि	४१६	सोदञ्च सिधुमरिणान्	११४
सात्मा अर प्रथम	११६	सोम राजानमवसे	५२६
साहान्विक्षा अभियुज	१४४	सोम प्रथमो विविदे	४६२
सिनीवाल्लि पृथुष्टुके	१२४	सोम मयते पपिवान्	४४८
सिधोरिब प्राप्वने	१८६	सोमेनादित्या बल्लि	४४८
सीद होत स्व	१५०	सोमो ददद्रन्धर्वाय	४६२
सीरा युञ्जति कवयो	४७६	सोमो धेनु सोमो	३६
सुकिंशुक शल्मलि	४५२	सोमो बधूपुरमवत्	४४८
सुख रप् युयुजे	४४०	स्तरास् त्वद्भवदि	३१६
सुगम्य नो वाजी	७४	स्तुहि ध्रुत गर्तसह	१२८
सुनामाण पृथिवी	४३४	स्तोमा आसन्	४४८
सुपर्ण वस्ते मृगो	२६२	स्त्रिय दृष्टवाय कितव	४१४
सुपर्ण विप्रा कवयो	४९२	स्थिरेभिरह्नौ पुरुष	१२६
सुमगलीरिय धधू	४५८	स्युमना वाच उदयर्ति	५०
सुविशान चिकितुप	३२२	स्योना पृथिवि भवा	१०
सुवीर रायिमा भर	२२६	स्वमनाभ्युप्या सुपुरि	११४
सुपुष्वास न	५८	स्वर्मानोरव यदिद्रमाया	१९६
सुसदश स्वा वय	३०	स्वाश्वा सिधु मुरथा	४४०
सूनोमनिनाश्विना	५८	स्वस्तये वायुमुप	२००
सूर्यचक्षुर्गच्छतु	३९८	स्वस्ति न इन्द्रो	६२
सूर्यरामिर्हरिकेश	५२४	स्वस्ति न पप्यासु	४३८
सूर्यचद्रमखी घावा	५६५	स्वस्ति नो मिमीतामश्विना	२००
सूर्याया बह्वृ	४५०	स्वस्ति प यामतु चरेम	२०२
सूर्याय देवेभ्यो	४५२	स्वस्ति मित्रावरुणा	२००
सूर्ये विपमा सजामि	९४	स्वादियया मदिष्ठया	३५३

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
स्वाहुःपवस्व दिव्याय	३६८	हवीमभिर्हवते यो हविर्भिः	१२६
स्वाहुसंसदः पितरो	२६२	हिरण्यगर्भः समवर्ततामे	४९८
स्वाहुष्किलाय मधुमो	२४६	हिरण्यखड् मधुवर्णो	२०२
		हिरण्यपाणिमृतये	६
हंसः शुचिपदसु	१७४	हिरण्ययी अरणी	५५८
हरी नु कं रम	११६	हिरण्यहस्तमश्विता	६२

खिलमंत्राणुक्रमाणिका

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
अगरित माषवक्षेव	९८	आरात्रि पार्ष्णिं	५०८
अमिरेन विराजति	५१८	आर्द्रा पुष्करणी	२१०
अग्नेः प्रजातं	५१६	आर्द्रा यः करिणी	२१२
अत्रेर्वयानुष्या	४६४	आवदंस्त्वं शकुने	१३८
अपुत्रो लभते पुत्रं	५१२	आस्तीक वचन	९६
अविषवा भव	४६४	इंद्रः पुनीति	३६२
अश्वदायि गोदायि	२१२	इंद्रस्य तु	४६४
अश्वपूर्वा रथमर्घ्या	२०८	उच्चैर्वाजि	५१६
असपत्नः पुरस्तात्तः	१३८	उपैतु मां देवसला	२१०
असिति चार्थसिद्धिं	९८	ऋणरोगादि	२१४
अष्टपुत्रा भव	४६४	ऋतस्य योनयो	३६४
आदित्यरथवेगेन	९६	ऋषयस्तु तपस्तेषुः	३६२
आदित्यवर्णे तपसोऽभि	२१०	एतत्सुष्यं	३६४
आनंदः कर्दमः	२१४	कर्दमेन प्रजा भूता	२१०
आपः सृजन्तु	२१०	कां सोस्मितां	२०८
आयुष्यं वर्चस्यं	५१४	केशिनीं सर्वभूतानां	५१०

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
ऋग्विक्रवाद्योनिदोषात्	३६४	पद्मानने पद्मपवित्रे	२१२
क्षुत्पिपासामर्ता	२१०	पावमानं परं ब्रह्म	३६४
गरानं नष्टचंद्रार्कं	९६	पावमानीः पितृन्	३६४
गन्धद्वारां दुराघर्षां	२१०	पावमानीः स्वरंययनीः	३६०
गरुडस्य पातमात्रेण	९६	पुत्रपौत्रघनं घन्यं	२१२
गोघ्नात् तस्करत्वात्	३६२	प्राजापत्यं पवित्र	३६२
घृतादुल्लेखं	५१८	प्रियं मा कुरु	५१८
चंद्रां पमासां	२१०	धालाधान्मातृपितृ	३६४
जनयद्बहुपुत्राणि	४६४	ब्रह्मवघात् सुरापानात्	३६२
तच्छंयोरारुघृणीमहे	५६७	ब्रह्मवृक्ष पलाश त्वं	५३२
तां म आषह	२०८	भद्रमघस्तामो	१३८
ताममप्रिवर्णां	५१०	भद्रं वद दक्षिणतो	१३८
दृष्टोत्तराण्यृचात्वेव	३६६	भद्र वद पुत्रीर्भद्रं	१३८
दुर्गां दुर्गेषु	५१०	भो सर्वं भद्रं ते	९६
दुर्गेषु विषमेषु	५१०	मनसःकाममाकूर्ति	२१०
दुर्गेषु विषमेषु	५१०	महाभये समुत्पन्ने	५१०
दुर्यष्टे दुरर्धातं	३६४	महालक्ष्म्यै च	२१४
घनमग्निर्धनं	२१२	मातापित्रोर्यज्ञ	३६२
धुवैषि पोष्या	४६४	मा विभेर्न	९६
न क्रोधो न च	२१२	मेघां ते वरुणो	५३०
न तद्रक्षांसि	५१६	मेघां देवी मनसा	५३०
नर्मदारै नमः	९६	मेघां महंगिरसो	५३०
नाशायत्रीं पलाशस्य	५३२	मेघान्यहं मुमनाः	५३२
नेत्रमय परा	५६०	मोहयित्वा प्रपद्यन्ते	
पद्मानने पद्मऊरु	२१२	य इमं दुर्गास्त्वयं	५१२
		यज्ञाप्रतो दूरमुपैति	५४६

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
यत्कक्षीवां संबननं	५६६	यो जरत्कारुणा	९८
यत्पशानामृत	५४६	यौवनानि मह्यसि	१३८
यत्र गंगाच	३७४	रात्रिसूक्तं जपेत्	५१०
यत्र तत्परमं पदं	३७२	रात्रीं प्र पद्ये	५०८
यत्र तत्परमाप्यं	३७२	विष्णुपर्त्नी क्षमां	२१४
यत्र तद्विष्णुः	३७४	विष्णोःश्रेष्ठेन	५६०
यत्र देवा महात्मानः	३७४	वेनतेय सोमं पिब	२१२
यत्र लोकास्तन्	३७४	व्याधितो मुष्यते	५१२
यथेयं पृथिवी	५६०	शरीर मे विच क्षणं	५३२
यदा बध्नन्	५१६	शान्त्यर्थं तद्	५०८
यद्वेद राजा वरुणो	५१६	शुनमहं हिरण्यस्य	५१६
यन्मे गर्भं	३६२	धीवर्चस्त्वमायुष्यं	२१४
यन्मे नोक्तं तद्रमतां	५३०	सदसस्पतिमद्भृतं	५३२
यस्मिन्मृचः	५४६	सन्नाज च विराज	५१६
यःशुचिःप्रयतो	२१२	सरसिज निलये	२१४
या मेघां अप्तरस्तु	५३०	सप्रपीस्तदपसो	३८०
या मेघां देवगणाः	५३२	सुपारधिरश्वानिव	५४६
ये अंश्या ये	९२	सशानंमुशनाबदत्	५६४
ये अग्निवर्णा	५०८	संशानं वः	५६६
ये ते रात्रि	५०८	संबेशनीं सयमनीम्	५०८
ये त्वां देवि	५०८	सं बो मनासि	५६६
येन कर्माप्यपठो	५४३	स्तोष्यामि प्रयतो	५०८
येन देवाः पवित्रेण	३६२	हिरण्यवर्णा हरिणी	३०८
येनेदं भूतं भुवनं	५४६		

वाचनीय व मननीय
ऋग्वेद भांडारांतील अशी कांहीं बोधप्रद
सूक्तावलि

सूक्त देवता

मंडल १ लें

- १-१ अग्नि (अग्निमीले)
१-२२ अभिनी (प्रातर्युजा)
१-४० ब्रह्मणस्पति (अतिष्ठ ब्रह्मणस्पते)
१-४३ रुद्र (कद्रुद्राय)
१-५० सूर्य (उदु त्य)
१-८९ विश्वेदेव (आ नो मद्रा)
१-९२ उषा (एता उ त्या)
१-११३ उषा (इद श्रेष्ठ)
१-११४ रुद्र (इमा रुद्राय)
१-११५ सूर्य (चित्र देवानामुद)
१-११७ अश्विनी (मध्वः सोमस्या)
१-१५० अग्नि (पुष त्वा)
१-१५४ विष्णु (विष्णोर्नु क)
१-१५५ विष्णु (प्रवः प्रान्त)
१-१५६ विष्णु (भवा मित्रो)
१-१७९ रति (पूर्वीरह शरदः)
१-१८९ अग्नि (अग्ने नय)
१-१९१ अप्सुण सूर्य (ककतौ न)

मंडल २ रें

- २-१ अग्नि (त्वमग्ने शुभिः)

सूक्त देवता

- २-१२ इन्द्र (योजात एव)
२-१५ इंद्र (प्रधान्वस्य)
२-१८ इंद्र (प्राता रथो नवो)
२-३३ रुद्र (आ ते पित-)
२-३८ सविता (उदु ष्य देवः)
२-४२ शकुंत (कनिक्रदब्जनुष)
२-४३ शकुंत (प्रदक्षिणिदमि)

मंडल ३ रें

- ३-११ अग्नि (अग्निर्दोता पुरोहितो)

मंडल ४ रें

- ४-४ रक्षोहा अग्नि (कृणुष्व पात्रः)
४-२७ इन्द्र (गर्भे तु सप्त)
४-५२ उषा (प्रति ष्या सूनरी)
४ ५७ क्षेत्रपति (क्षेत्रस्य पतिना)
४-५८ अग्नि (समुद्रादूर्मि मधुर्मो)

मंडल ५ रें

- ५-७७ अश्विनी (प्रातर्याषाणा)

मंडल ६ रें

- ६-९ वैश्वानर अग्नि (अहथ कृष्ण-)
६-२८ गो (आ गावो अम्मन्)

सूक्त देवता

- ६-४७ सोम (स्वादुष्किलायं)
 ६-५३ पूषा (वयमु त्वा)
 ६-६९ इंद्राविष्णु (सं वां कर्मणा)
 ६-७० द्यावापृथिवी (घृतवती
 भुवनानां)
 ६-७५ बर्म इत्यादि (जीमूतस्येव
 भवति)

मंडल ७ वें

- ७-१८ इंद्र (त्वे ह यत्पितरद्विज)
 ७-१९ इंद्र (यस्मिन्मशृंगो)
 ७-२५ विश्वेदेव (शं न इंद्रामी)
 ७-४१ अर्मीद्रादि (मातरग्निं)
 ७-४६ रुद्र (इमा रुद्राय)
 ७-४९ आप (समुद्रज्येष्ठाः)
 ७-५४ वास्तोष्पति (वास्तोष्पते)
 ७-६३ सूर्य (उद्वेति सुभगो)
 ७-९५ सरस्वती (प्रक्षोदसा)
 ७-९६ सरस्वती-(बहदु)
 ७-९९ विष्णु (परो मात्रया)
 ७-१०१ पर्जन्य (तिष्ठो वाचः)
 ७-१०२ पर्जन्य (पर्जन्याय प्र)
 ७-१०३ मंडूक (संवत्सरं शशयानां)

मंडल ८ वें

- ८-३१ यजमान (यो यजाति)

मंडल ९ वें

- ९- १ पवमान सोम (स्वाद्विषया)

सूक्त देवता

- ९-११४ पवमान सोम(यं इन्दो)

मंडल १० वें

- १०- ९ आप (आपो हि ह्य)
 १०-१० यम-यमी (धो चित्)
 १०-१५ पितर (उदीरतामवर)
 १०-१६ अग्नि (मैनमग्ने वि दहो)
 १०-१८ मृत्यु (परं मृत्यो अतु)
 १०-३४ अश्व (फांसे) (प्रावेपा)
 १०-३७ सूर्य (नमो मित्रस्य)
 १०-६१ विश्वेदेव (इदमिरया)
 १०-६२ विश्वेदेव (ये यजेन)
 १०-८३ मन्यु (यस्ते मन्यो)
 १०-८४ मन्यु (त्वया मन्यो)
 १०-८५ सोम (सत्येनोत्तमिता)
 १०-९० पुरुष (सहस्रशीर्षा)
 १०-१०३ इन्द्र (आशुः शिश्नानो)
 १०-१०७ दक्षिणा(आविरभून्महि)
 १०-१०८ सरमा-पणी(किमिच्छंती)
 १०-१४१ विश्वेदेव (धर्मा समन्ता)
 १०-११७ अन्नदानस्तुति(न वा उ)
 १०-१२१ यजापति (क्षिरण्यगर्भः)
 १०-१२५ आत्मा (अहं रुद्रेभि)
 १०-१२७ रात्रि (रात्री न्यत्यदा-)
 १०-१२८ विश्वेदेव (ममाम्ने बर्चो)
 १०-१२९ भावशुत (नासदासीन्नो)
 १०-१३९ उषिता (सूर्यरश्मि-)

सूक्त देवता	सूक्त देवता
१०-१४५ सपत्नीनाश(इमा खना-)	१०-१६८ वायु (वातस्य नु)
१०-१५१ श्रद्धा (श्रद्धयाभिः) :	१०-१७० सूर्यं(विभ्राह् बृहस्पिबत्तु)
१०-१५१-खिल. मेघा (मेघा मह्यंगिरसो)	१०-१७३ राजा(आ त्वाहार्यमन्त-)
१०-१५५ अलक्ष्मीनाशन (अरायिकापे)	१०-१७४ राजा (अर्मावर्तेन)
१०-१५८ सूर्य(सूर्यो नो दिवस्पातु)	१०-१७७ मायाभेद (पतंगमक्त)
१०-१६१ राजयद्मा नाशन (मुंचामि त्वा)	१०-१८२ बृहस्पति (बृहस्पतिर्नयत्तु)
१०-१६२ गर्भरक्षक(ब्रह्मणाभिः)	१०-१८३ विष्णु (विष्णुर्योनि)
१०-१६३ यदमानाशन (अधीभ्या)	१० १८६ वायु (वात था वातु)
१०-१६४ दुःस्वप्ननाशन (अपोहि)	१०-१८९ सूर्य (आयं गौः पृथिः)
१०-१६६ सपत्नीनाशन(ऋषमं मा)	१०-१९० भाववृत्त(ऋतं च सत्यं)
१०-१६६ (खिल) शिवसंकल्प (येनेदं मूर्तं)	१०-१९१ संशान (सं गच्छध्वं)
	१०-१९१-खिल संशान (संशानमुकानावदत्.)

हीं धरील सूक्तें संपूर्ण असून तीं अत्यंत महत्त्वाचीं व बोधप्रद असल्या-
मुळे अवश्य वाचनीय व मननीय आहेत.

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
(२) (मर्माणि ते वर्मणां) २६६		दक्षिणास्तुति (आविरमून्) ४८२	
केतु-आवाहन (केतु कृष्णन्) ४		दक्षिणास्तुति (दक्षिणाग्णो) १७२	
क्षेत्रपति-आवाहन (क्षेत्रस्य पतिना) १८०		दपती अभिषेक (विश्वानि देव) २०६	
गणपति आवाहन (गणानांस्वा) १२०		दंपती आशीर्वाद (या दपती) ३३४	
गणपति सूक्त (उत्तिष्ठ ब्रह्मणस्पते) २०		दुर्गा आवाहन (जातवेदसे) ४४	
गधस्नान (गधद्वारा दुराघर्षा) २१०		दुर्गास्तोत्र (स्तोभ्यामि प्रयतो) ५०८	
गर्भरक्षक मंत्र (ब्रह्मणामि) ५३८		देवकोत्याभन (उत्तिष्ठ ब्रह्मणस्पते) २०	
गर्भाधान (विष्णुर्योनिं कल्पयतु) ५५८		देवतर्पण (विश्वे देवास आगत) २४६	
गर्भाधान जप (अह गर्भमघदा) ५५८		देवता प्रतिष्ठापन (तदस्तु मित्रावक्षणा) १९८	
गायत्री जप (तत्सवितुर्वरेण्य) १५८		देवपूजा .	
गोमयलेपन (गधद्वारा दुराघर्षा) २१०		,, आवाहन (सहस्रशीर्षा) ४६८	
(मानस्तोके तनये) ५२		,, आसन (सभर्षण पुरुषष्वेद) ४६८	
गोसूक्त (भा गावो अम्मन्नुत) २३४		,, पादसमर्पण (एतावानस्य) ४६८	
गोविसर्जन (माता रुद्राणां) ३४८		,, अर्घ्यं स० (त्रिपादूर्ध्व) ४६८	
पेटानाद (१) (एवा पित्रे) १७६		,, आचमनीय स०	
(२) (यम्यो माता) ४३८		(तस्माद्विराल) ४६८	
घृतस्नान-(घृत मिमिक्षे) १०८		,, स्नान स० (यत्पुरुषेण) ४७०	
घञ्जु यास (सतास्यान्परियघ) ४७२		,, इत्र स० (त यज्ञ) ४७०	
चरुहोम (अग्ने नय सुपया) ९०		,, यज्ञोपवीत स० (तस्माद्य शाःसर्वहुत) ४७०	
चिताप्र-बलन (क्र-पादमग्नि) ४००		,, गध स० (तस्माद्यशाःसर्वहुत ऋचः) ४७०	
चिताप्रोक्षण (इदमाप प्रवहत) ३८०		,, धूपस० (यत्पुरुष) ४७०	
व्या स्तुति (वक्ष्यती वेदा) २५८		,, दीप स० (ब्रह्मणो अस्त्य) ४७०	
विशोदक करण (पुनस्तु मा) ३५८		,, नैवेद्य स० (चद्रमा मनसो) ४७०	
वृद्धसी-अर्पण (विष्णो कर्माणि) १०			
दक्षिणसमर्पण (हिरण्यगर्भं) ४९८			

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
देवपूजा नमस्कार स० (नाम्या आसीत्)	४७२	(४) (समुद्रज्येष्ठाः)	२९६
,, प्रदक्षिणा स० (यज्ञेन यज्ञ- मयजंत)	४७२	(५) (वास्तोष्पते प्रति)	२९८
,, मंत्रदुर्भाजलि स० (यज्ञेन यज्ञमयजंत)	४७२	(६) (पुनन्तु मा देवजनाः)	३५८
घनुष्पस्तुति (घन्वना गा)	२५८	(७) (याफलिन्यीर्वा अफला)	४७४
घानामक्षण (शं नो मवन्तु)	२९२	(८) (उष्चा दिवि)	४८२
नदी-प्रार्थना (याः प्रवतो)	२९८	(९) (हिरण्यगर्भः)	४९८
नीराजनदीप(१) (श्रिये जातः)	३६८	(१०) (न तद्रक्षासि न)	५१६
(२) (चंद्रमा मनसो जातः)	४७०	पुरोहित प्रशंसा(स इद्राजा)	१७६
नेत्रसंन्यास(विश्वतश्चक्षुः)	४३०	पूर्णाहुति (समुद्रादूर्मि)	१८४
नौकारोहण(सुत्रामाण पृथिवी)	४३८	प्रजापति-उपस्थान-	
पयस्तान (आप्यायस्व)	३६	(हिरण्यगर्भः)	४९८
(स्वाधुपवस्व)	३६८	प्रदक्षिणा (सप्तान्यान्)	४७२
पंचगम्य (आप्यायस्व समेतु ते)	३६	प्राणप्रतिष्ठा (अमुनीते)	४२४
पाकप्रशंसा (यो मा पाकेन)	३२०	प्राणायाम (तत्सचिद्बरेण्यं)	१५८
पितृत्तर्पण(१) (उदीरतामवर)	३९२	प्रातःस्मरण (प्रातरग्निं)	२९२
(२) (मधुवाता श्रुतायते)	३४	प्रेत-उपस्थान(१) (मेहि मेहि)	३८८
पितृप्रार्थना(ब्राह्मणासःपितरः)	३२०	(२) (अति द्रव सारमेयो)	३९०
पितृयज्ञ (त्रिकटुकैभिः)	३९२	प्रेतचिताप्रोक्षण(हृदमापःप्रवहत)	१४
पितृविसर्जन (स्वाधुपंसदाः पितरः)	३२०	प्रेतदहनस्थान प्रोक्षण (अपेत वीत)	३९०
पुण्याहवाचन-(१) (द्रविणोदा)	४	प्रेताग्निस्कार (ऋग्व्यादमग्निं)	४००
(२) (सवितापथातः)	४१४	प्रेतानुमंत्रण(मेहि मेहि पथिभिः)	३८८
(३) (स्वस्ति न इन्द्रो)	३२	फलार्पण (या फलिनीर्वा)	४७४
		ब्रह्म-आवाहन(ब्रह्मणा ते)	१५४
		ब्रह्मयज्ञ-(१) (अग्निमीळे)	१
		(२) (सहस्तोमाः)	५२२

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
ब्रह्मयज्ञ(३) (अग्ने नय सुपया)	१०	मार्जन-(१) (आपो हि ष्ठा)	३७८
भस्मप्रहण (इमा रुद्राय तवसे)	५०	(५)(आपो अस्मान्मातरः)	४०२
भस्मधारण (भा नस्तोके तनये)	५२	(६) (मुंचतु मा शपस्यात्)	४७६
मस्माभिमंत्रण (श्र्यम्बकं)	३००	(७) (इमं मे वरुण श्रुषी)	१६
मुक्ताक्ष पाचन (अग्निरस्मि)	१४८	मृत्तिकामंत्र (स्योना पृथिवि)	१०
भूमिस्पर्श (मही द्यौः पृथिवी)	१०	मृत्तिकालेपन(इदं विष्णुर्विचक्रमे)	१०
भोजन सकल्प (प्रजापते न)	५०२	मृत्यु-आवाहन(परं मृत्यो अनु)	४०४
मगलोच्चारण (१) (स्वरितं न)	३२	मृत्युजयजप (श्र्यम्बकं यजामहे)	३०
(२) (मद्र कर्णेभिः शृणुयाम)	३२	यजमान-अभिषेक-(१) (त्वं	
मंगळप्रहारा (अग्निर्मूषा)	३४०	नो अग्ने)	१६४
मंगळमूत्रश्चन (यदावध्नन्)	५१६	(२) (प्रातरग्निं प्रातरिन्द्रं)	२९२
मधुस्नान(मधुवाता श्रुतायते)	३४	(३)(आपो अस्मान्मातरः)	४०२
मधुपर्क (मधुवाता श्रुतायते)	३४	यज्ञ स्तुति-(१) (यो यजाति ३३२	
मनुष्यगण निवारण-		(२) (आविरभून्महि)	४८२
(१) (एवापित्रे)	१७६	यम-आवाहन (यमाय सोम)	३९०
(२) (यिम्यो माता)	४३८	रक्षोघ्नयुक्त-(कृणुष्व पाजः)	१६४
मंत्र पुष्पाञ्जलि-(१) (नमो		रथस्तुति-(रथवाहन)	२६२
महृष्यो)	१८	रुद्र-आवाहन-(श्र्यम्बकं)	३००
(२) (गणानां त्वा)	१२०	रुद्राक्ष धारण-(श्र्यम्बकं)	३००
(३) (मूर्धानं इदिवो)	२२०	रोगघ्न-उपनिषत्-उच्यन्नद्य	२६
(४) (अस्मे रुद्रा मेहना)	३४६	वरुण-आवाहन-(१) (तत्त्वा	
(५) (विश्वतश्चक्षुः)	४३०	यामि)	१६
(६) (यज्ञेनयज्ञमयजन्त)	४७२	(२) (इमं मे वरुण)	१६
मार्जन-(१) (आयः पृणीत)	१२	वास्तु प्रोक्षण (शं न इद्रागी)	२८६
(२) (इदमापः प्रवहत)	१४	वास्तु-होम(वास्तोष्पते प्रति)	२९८
(३) (आपो अद्यान्वचारिष)	१४	विनायक-आवाहन(आ तू न)	३४६
		विवाह-परिक्रमण(तुभ्यमग्ने)	४६०

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
विवाह अग्नि-प्रदक्षिणा (इमां त्वमिन्द्र)	४६४	विषण्णोपनिपत्(कंकतो न कंकतो) १०	
॥ अश्वमारोहण(सुमंगलीरियं)	४६८	शनि-आवाहन-	
॥ आशिर्वाद-(नवो .नवो)	४६२	(शमशिरग्निभिः)	३२८
॥ (सुमंगलीरियं)	४६८	शनि-जप-(शं नो देवी)	३७८
॥ कृष्णवंदन (नीललोहितं)	४६६	शयन-सूक्त(रात्रीन्पृथयदायती) ५०६	
॥ गृहप्रवेश (इह प्रियं)	४६६	शय्यारोहण-(सुत्रामाणं)	४३८
॥ गृहप्रवेशनीय होम (आ नः यज्ञां)	४६२	शातिपाठ-(१) (आ नो भद्राः) ३०	
॥ दधि प्राशन(समजन्तु विश्वे) ४६४		(२) (भद्र कर्णेभिः शृणुयाम) ३२	
॥ बध्नीरीक्षण (अघोरचक्षुः) ४६२		(३) (शं नो मित्रः) ३४	
॥ (सोमः प्रथमो विविदे) ४६२		(४) (कृणुष्व पाजः प्रसितिं) १६४	
॥ पाणिग्रहण(गृणामि ते ४६०		(५) (स्वस्ति नो मिमित) २००	
॥ मंगलसूत्रवेदन (आयुष्यं) ५१४		(६) (स्वस्ति पंथामनुचरेम) २०२	
॥ रथारोहण (पूपात्वेतो) ४६६		(७) (ज्ञातार मिन्द्रमवितार) २३८	
॥ बध्म आशिर्वाद(अविषवा) ४६४		(८) (शं न इद्राग्नी) २८६	
॥ बल्लवंदन-(नील लोहितं) ४६६		(९) (तच्चक्षुर्देवाहितं) ३०४	
॥ होम-(गंता नो यज्ञं) ४४६		(१०) (अग्निर्मूषा) ३४०	
विश्वेदेव-आवाहन (१) (विश्वे देवास) १३४		(११) (आयुष्यं वर्चस्यं) ५१४	
(२) (तत्त्वा यामि) १६		(१२) (स्वस्ति न इन्द्रो) ३२	
विश्वेदेव जप(विश्वेदेवाः शृणु-) २४६		शिलान्यास-(मूर्धान दिवो) २२०	
विष्णु-आवाहन (इदं विष्णु-) १०		शिला बधन-(मा न स्तोके) ५२	
विष्णुस्तोत्र-(१) (विष्णोर्नु क)		शिरोन्यास (१) (अवोध्मग्निः) १८९	
(२) (प्रवः प्रान्तमन्वसो) ७०		(२) (यज्ञेन यज्ञमयजत) ४७२	
(३) (मवा मित्रो न) ७२		शिवसंकल्प-येनेदं भूतं भुवनं ५४६	
(४) (परो-मात्रया) ३१०		शुद्धोदक-स्नान(इमा वद्राय तवसे)	२९४
		श्रद्धामूक्त-(श्रद्धयाग्निः)	५२८
		श्यामूक्त-(हिरण्यवर्णा)	२०८

मंत्र	पृष्ठ	मंत्र	पृष्ठ
षडंगन्यास—(अती देवा अषतु) १०		सेनानिरीक्षण—(यस्ते मन्यो) ४४२	
संध्योपरस्थान—(१) (जातवेदसे) ४४		सौभाग्य द्रव्य अर्पण(अहिरिब) २६४	
(२) (तच्छंयोरावृणीमहे) ५६६		सौर जप(१) (उदुत्यं जातवेदसं) २४	
(३) (श्र्यंवरं यजामहे) ३००		(२) (उद्यन्नय) २६	
समिदाधान—(ममाग्रं वचं) ५१२		(३) (इदं श्रेष्ठ) ४४	
सरस्वती—आवाहन(पावकाः नः) २		(४) (चित्रं देवानां) ५४	
सरस्वती प्रार्थना—(अग्निपतमे		(५) (इंद्र मित्रं षडणं) ८२	
नदीतमे) १३४		(६) (सविता पथाता) ४१४	
सारथि—स्तुति—(श्ये तिष्ठन्) २६०		(७) (सूर्यो नो दिषः) ५३४	
सुवर्णं धारण(आयुष्यं वर्चस्य) ५१४		(८) (विभ्राद्बृहत्) ५४८	
सूर्य-अर्घ्यदान(तत्सवितुर्वरेण्य) १५८		(९) (आयं गौः) ५६२	
सूर्य-आवाहन—(आ कृष्णेन) २०		(१०) (ऋतं च सत्यं च) ५६२	
सूर्य-उदीक्षण(तच्छक्षुर्देवहित) ३०४		स्कंद-आवाहन—	
सूर्य-ध्यान—(सूर्यरश्मिः) ५२८		(कुमारश्रितितरं) १२८	
सूर्य-प्रदक्षिणा—(विश्वतश्शु) ४४०		स्तनपान—(यस्ते स्तनः) ८४	
सूर्योपरस्थान—(१) (उदुत्यं) २४		स्नान—(आपो हि ष्ठा) ३७८	
(२) (वण्माहौ असि) ३४८		स्वस्ति वाचन (स्वस्ति न इन्द्रो) ३२	
(३) (नमो मित्रस्य) ४१६		हस्त-प्रक्षालन—(इदमापः) ३८०	
(४) (प्रजापते न त्वदेतानि) ५०२		हिरण्य-स्तुति—(न तद्रथासि) ५१६	

